

**औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद**

**सर्वसाधारण सभा इतिवृत्त**

**दिनांक ०७/०५/१९९७ ते १०/११/१९९७**

**रजिष्टर क्र. ४**

## औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद.

दिनांक ७/५/१७ रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त. मा.महापौर श्री.गजानन बारवाल यांच्या अध्यक्षतेखाली महापौर व उपमहापौर यांचे निवडणूकीसाठी दि.१९ एप्रिल १७ रोजीची स्थगित केलेली दिनांक ७/५/१७ रोजी दुपारी ठिक २.०० वाजता संपन्न झाली तिचे इतिवृत्त. सभेची सुरुवात "वंदे मातरम्" हया गीताने झाली.सभेस अधिकारी तथा निम्ननिर्दिष्ट स.सदस्य उपस्थित होते.

१)	स.स.डॉ.विजयकुमार मेहेर	स.सभासद
२)	--/--श्री.प्रभाकर विधाते	--/--
३)	--/--श्री.जयवंत केशवराव ओक	--/--
४)	--/--मुजीब आलमशा खॉन	--/--
५)	--/--सौ.रुखमनबाई लोखंडे	--/--
६)	--/--श्री.अफसरखॉन यासिनखॉन	--/--
७)	--/--म.सलिम म.हनिफ कुरेशी	--/--
८)	--/--श्री.गौतम भागाजी खरात	--/--
९)	--/--श्री.अॅड.गणेश किशनराव वानखेडे	--/--
१०)	--/--सौ.रजनी जोशी	--/--
११)	--/--सौ.उषाबाई दिलीप गायकवाड	--/--
१२)	--/--सौ.विमलबाई नंदकुमार मुंडलिक	--/--
१३)	--/--सौ.शीलाबाई सिताराम गुंजाळे	--/--
१४)	--/--श्री.गौतम लिंबाजी लांडगे	--/--
१५)	--/--श्री.महादेव पुंडलिकराव सुर्यवंशी	--/--
१६)	--/--श्री.अभिमन्यु रामभाऊ भालेराव	--/--
१७)	--/--श्री.नरेंद्र यादवराव पाटील	--/--
१८)	--/--श्री.काशीनाथ हरीभाऊ कोकाटे	--/--
१९)	--/--श्री.सुदाम रामदास सोनवणे	--/--
२०)	--/--श्री.रविंद्र बाबुराव इंगळे	--/--
२१)	--/--श्री.कंवरसिंग किसनसिंग बैनाडे	--/--
२२)	--/--सौ.पद्मा बाबुराव शिंदे	--/--
२३)	--/--श्री.सुभाष भिकाजी टाकळकर	--/--
२४)	--/--श्री.प्रफुल्ल लालचंद मालानी	--/--
२५)	--/--श्रीमती चंपाबाई विश्वनाथ पांचाळ	--/--
२६)	--/--सौ.धनश्री अशोक विसपुते	--/--
२७)	--/--फरहदबानो भ्र.मो.नावज	--/--
२८)	--/--श्री.फजलउल्ला खान अजमत उल्लाखान	--/--
२९)	--/--श्री.अजिजखॉ गणीखॉ	--/--
३०)	--/--श्रीमती आबेदा बेगम मो.मुस्तफा	--/--
३१)	--/--श्री.मुश्ताक अहेमद	--/--
३२)	--/--सौ.नुरजहाँ बेगम अ.रहेमानखान	--/--
३३)	--/--श्री.वसंत विनायक देशमुख	--/--

३४)	--/--श्री.हाजी मोहसिन अहेमद हाजी बशीर	--/--
३५)	--/--सौ.मोहसिना बिल्किस विखारोद्दीन	--/--
३६)	--/--श्री.अब्दुल जावेद रज्जाक	--/--
३७)	--/--श्रीमती जाहेदा बेगम म.जमीर	--/--
३८)	--/--श्री.त्रिंबक गणपतराव तुपे	--/--
३९)	--/--सौ.यशोदा धनंजय वाडेकर	--/--
४०)	--/--श्री.किशोर बाबुलाल तुळशीबागवाले	--/--
४१)	--/--श्रीमती पुष्पाताई सुरेशचंद्र गंगवाल	--/--
४२)	--/--श्री.हमीद उद्दीन ताबा फसियोद्दीन	--/--
४३)	--/--म.अ.रऊफ म.अ.माबुद	--/--
४४)	--/--श्री.स.अ.इकबालोद्दीन मो.कुतूबोद्दीन	--/--
४५)	--/--श्री.धिरज शांतीलाल खखोरडीया	--/--
४६)	--/--श्री.प्रदीप शिवनारायणा जैस्वाल	--/--
४७)	--/--श्री.सै.अली मिरा सलामी	--/--
४८)	--/--श्री.रमेश दिपचंद्र लाहोट	--/--
४९)	--/--श्री.संजय किसनराव केनेकर	--/--
५०)	--/--श्री.फैय्याज अहेमद कुरेशी	--/--
५१)	--/--सौ.मुक्ताबाई सुदामराव वाघमारे	--/--
५२)	--/--सौ.लता श्रीनिवास दलाल	--/--
५३)	--/--सौ.अलका रमेश पाटील	--/--
५४)	--/--सौ.शंकुतला हरिदस धांडे	--/--
५५)	--/--श्री.अब्दुल रशीदखान (मामू)	--/--
५६)	--/--श्री.सुभाष लक्ष्मीनारायण कच्छवाह	--/--
५७)	--/--कु.माया लिंगाजी लाडवाणी	--/--
५८)	--/--डॉ.भागवत किशनराव कराड	--/--
५९)	--/--सौ.निर्मला विठ्ठल कांबळे	--/--
६०)	--/--श्री.अ.रशीद अ.सत्तार	--/--
६१)	--/--श्री.तरवेंद्रसिंह महेन्द्रसिंग धिल्लन	--/--
६२)	--/--श्री.विखारोद्दीन पि.खुदबोद्दीन	--/--
६३)	--/--श्री.विकास रतनलाल जैन	--/--
६४)	--/--श्री.गंगाधर सुखदेव गाडे	--/--
६५)	--/--श्री.मनमोहनसिंग करमसिंग ओबेरॉय	--/--
६६)	--/--श्री.प्रकाश भाऊराव निकाळजे	--/--
६७)	--/--श्री.संजय रामदास जोशी	--/--
६८)	--/--श्री.गिरजाराम नानाराव हाळनोर	--/--
६९)	--/--श्री.अविनाश लक्ष्मण कुमावत	--/--
७०)	--/--सौ.ज्योस्ना हिवराळे	--/--
७१)	--/--श्री.राजकुमार ऊर्फ सांडु बचाटे	--/--
७२)	--/--सौ.राधाबाई तळेकर	--/--
७३)	--/--श्री.नरसिंग मुरलीधर ढगे	--/--
७४)	--/--श्री.विठ्ठल किसनराव जाधव	--/--
७५)	--/--सौ.मंदा धनंजय काळुसे	--/--

७६)	--/--सौ.सुनंदा उत्तम कोल्हे	--/--
७७)	--/--श्री.बन्सी तुळशीराम गांगवे	--/--
७८)	--/--श्री.भगवान देविदस घडामोडे	--/--
७९)	--/--श्री.कचरु चंद्रभान नवपुते	--/--
८०)	--/--सौ.सविता संजय आव्हाड	--/--

**विषय :** मा.मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेशानुसार मा.महापौर घोषित करणे.

मा.महापौर

मा.उच्च न्यायालय यांचे आदेशान्वये आज महापौर व उपमहापौर या पदासाठी निवडणूक होणार आहे.मागील महिन्यात दि.१९ एप्रिल १७ रोजी सर्वसाधारण सभा महापौर व उपमहापौर यांचे निवडणूकीसंदर्भात झालेली होती. परंतु मा.उच्च न्यायालय,औरंगाबाद खंडपीठ यांनी दिलेल्या दि.२८/४/१७ च्या निर्णयानुसार १० (दहा) दिवसांनी महापौर व उपमहापौर या पदाची निवडणूक प्रक्रीया पूर्ण करणे परंतु महापौर हे पद अनु.जमातीच्या राखीव उमेदवारातून शासनाने दिलेल्या निर्देशकानुसार हया पदासाठी सदरची निवडणूक होत आहे.माझ्या एक वर्षाच्या कारकिर्दित मला माझे सहकारी नगरसेवक/नगरसेविका यांचे वेळोवेळी सहाकार्ये लाभले.त्याच प्रमाणे त्यांच्या सहकार्यानेच शहराचा विकास करण्यासाठी विविध निर्णय घेवून कार्यवाही केलेली आहे.त्यास प्रशासनाचे सुध्दा सहकार्य मिळाले.त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो.मा.उच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशानुसार मी हया ठिकाणी निर्णय देत आहे की,अनु.जमाती हयामधील महापौर पदासाठी इच्छुक तीन उमेदवार रिंगणात उभे होते पैकी स.स.श्री.सुभाष कच्छवाह व सौ.अलका पाटील यांचे उमेदवारी जातीचे प्रमाणपत्र खोटे व पुराव्या अभावी मा.उच्च न्यायालयाने अवैध ठरविले. त्यामूळे तिसरे उमेदवार अनु.जमातीचे स.स.श्री.अब्दूल रशीदखान (मामू) यांची एकट्याची उमेदवारी ग्राह्य धरल्याने १४७८/१७ च्या मा.उच्च न्यायालयाचे आदेशान्वये महापौर पदासाठी एकच उमेदवार असल्याने "बिनविरोध" म्हणून श्री.अब्दूल रशीद खान (मामू) महापौरपदी निवडून आल्याचे घोषित करतो.मा.उच्च न्यायालयाचा मान राखून सदरील कार्यवाही होत आहे.त्यावेळी सभागृहात भारतीय राज्यघटनेचा विजय असो,छत्रपती शिवाजी महाराज की जय,डॉ.आंबेडकरांचा विजय असो.अशा जय घोषांच्या घोषणा सदस्यातर्फे देण्यात आल्या.

नुतन महापौर श्री अब्दूल रशीद खान (मामू) यांनी सभागृहातील सर्व स.स.ची हस्तांदोलन करून अध्यक्षस्थानी असलेले मा.महापौर श्री.गजानन बारवाल यांनी आपल्या अंगावरील गाऊन काढून नुतन महापौरांच्या स्वाधीन राजदंडासहित सुपूर्त केला व सन्मानाने अध्यक्षीय खुर्चीवर बसविले.

नूतन मा.महापौर : भारतीय घटनेनुसार मला आज हा सन्मान प्राप्त झालेला आहे.असे संबोधून सर्वांना धन्यवाद दिले व शहराच्या विकास कामासाठी सर्व स.स.च्या सहकार्याने मी जोमाने कार्य करील अशी ग्वाही सभागृहात दिली.आता उपमहापौर या पदासाठी निवडणूकीची प्रक्रीया सचिव हयांनी सुरु करावी असे सुचविले.

**विषय क्र.२/२ :** मु.प्रा.मनपा अधिनियम १९४९ चे कलम १९(१) अन्वये मा.उपमहापौर यांची निवड करावी.

सचिव : उपमहापौर पदासाठी एकूण सहा उमेदवार निवडणूकीसाठी उभे असून त्यांची नावे खालील प्रमाणे आहे.

- १)स.स.श्री.गौतम खरात
- २)--//--सौ.मंदा काळुसे
- ३)--//--डॉ.कराड
- ४)--//--श्री.बचाटे
- ५)--//--सौ.तळेकर
- ६)--//--श्री.धिल्लन

मा.महापौर : उपमहापौर पदासाठी एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात असून ज्या उमेदवारांना अर्ज परत घ्यावयाचा आहे त्यांचेसाठी अर्धा तासाचा अवधी देण्यात येतो.

(सभेला सुरुवात अंदाजे २.१५ वा.)

मा.महापौर : उमेदवारी अर्ज परत घेण्याची वेळ संपलेली आहे.उपमहापौर पदासाठी आता तीन(३) उमेदवार उभे आहेत.सर्व स.स.गौतम खरात,डॉ.कराड व धिल्लन आता बॅलेट पेपर तयार करण्यासाठी एक (१) तासाचा अवधि देण्यात येतो.(अंदाजे वेळ ३.००)

सभेला सुरुवात अंदाजे ४.०० वाजता.

उपमहापौर पदासाठी तीन उमेदवार आहेत त्यांची नावे पुन्हा वाचून दाखविण्यात आली व पुढील प्रक्रीया सुरु करण्याचे सचिवांना सांगितले.

सचिव : उपमहापौर पदासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत.त्यांची नावे स.स.श्री.गौतम खरात,डॉ.भागवत कराड व तरवेन्द्रसिंग धिल्लन हे सांगून हयासाठी आता प्रत्यक्षात मतदानास सुरुवात होत आहे.(मतदान प्रक्रीया विषयी माहीती सांगितली.) मतदान पेटी पूर्णपणे रिकामी असल्याचे सभागृहासमोर दाखवून मा.महापौरांच्या स्वाक्षरीने मतदान पेटीस सील लावण्यात आले.आत वॉर्ड निहाय स.सदस्यांचे नाव मतदानासाठी जनसंपर्क अधिकारी यांनी पुकारावे असे सांगून निवडणूकीसाठी छाननी अधिकारी व इतर अधिकारी वर्गाची नियुक्ती केल्याचे सांगितले.

मा.महापौर : सचिवांनी मतदान प्रक्रीया विषयी माहीती दिली आहे.ज्या उमेदवारास ४२ पेक्षा कमी मते दोघात पडतील ते उमेदवार पराभूत ठरतील.ज्या उमेदवाराला ४२ पेक्षा जास्त पडतील तो उमेदवार निवडून येईल असे मनपा सभा कामकाज नियम क्र.४० मधील ५४ अन्वये आहे.

जनसंपर्क अधिकारी : मतदान प्रक्रीयेविषयी माहीती देवून वॉर्ड क्र.१ पासून मतदानासाठी स.स.सौ.रुखमनबाई लोखंडे यांचे नाव पुकारले.

मा.महापौर : स.स.लोखंडे हयांना मतदानासाठी उपआयुक्त-२ हयांनी सहकार्य करावे अशी सूचीत केले. (त्यावेळी उपआयुक्त-२ हयांनी स.स.सौ.लोखंडे हयांना सहकार्य करण्यासाठी जागेवरून उठून गेले.)

जनसंपर्क अधिकारी : वॉर्ड क्र.२ व ३ च्या स.स.चे नाव पुकारले व त्यांनी मतदान केले परंतु वॉर्ड ४ च्या स.स.हयांनी मतदान प्रक्रीयेत भाग घेतला नाही तर वॉर्ड क्र.५ चे स.स.श्री.सलीम म.हनीफ कुरेशी हयांचे नाव पुकारले.

मा.महापौर : स.स.सलीम,म.हनीफ कुरेशी हयांना आरोग्य वैदयकीय अधिकारी हयांनी सहकार्य करावे असे सूचित केले.(त्यावेळी वै.अधिकारी उठून सहाकार्य करण्यासाठी गेले.)

- जनसंपर्क अधिकारी : वॉर्ड क्र.८ ते २२ पर्यंतच्या स.स.मतदान झाले.तर वॉर्ड २३ च्या सौ.चंपाबाई पांचाळ हयांचे नाव पुकारले.
- मा.महापौर : स.स.सौ.पांचाळ हयांना उपआयुक्त-१ हयांनी सहकार्य करावे असे सांगितले (हयावेळी उपआयुक्त-१ हयांनी जागेवरून उठून सहकार्य करण्यासाठी गेले.)
- जन.अधिकारी : वॉर्ड क्र. २९ ते ४३ पर्यंतच्या स.स.सदस्यांचे मतदान झाले व वॉर्ड ४४ चे सदस्य श्री.धिरज खखोरडीया हयांचे नाव पुकारले.
- मा.महापौर : स.स.श्री.धिरज खखोरडीया हयांना विधी सल्लागार सूचित केले.(हयावेळी विधीसल्लागार सहकार्य करण्यासाठी जागेवरून उठून गेले.)
- जनसंपर्क अधिकारी : वॉर्ड क्र. ४५ चे नाव पुकारले त्यांनी मतदान केले.वॉर्ड क्र. ४६ चे नाव पुकारण्यात आले असता ते सभागृहात हयावेळी उपस्थित नव्हते म्हणून वॉर्ड क्र.४७ चे स.स.श्री.रमेश लाहोट यांचे नाव पुकारण्यात आले.
- मा.महापौर : स.स.श्री.रमेश लाहोट हयांना शहर अभियंता हयांनी सहकार्य करावे असे सूचित केले. (हयावेळी श.अ.जागेवरून उठून सहकार्य करण्यासाठी गेले.)
- जन.संपर्क : वॉर्ड क्र.४८ते ४९ चे स.स. नी मतदान केले तर वॉर्ड क्र.५० चे स.स. सौ.मुक्ताबाई वाघमारे हयांचे नाव पुकारण्यात आले.
- मा.महापौर : स.स.सौ.मुक्ताबाई वाघमारे हयांना आयुक्तांचे स्वीय सहाय्यक हयांनी सहकार्य करावे असे सूचित केले.(हयावेळी स.स.हयांना सहकार्य करण्यासाठी जागेवरून उठून गेले.)
- जन.संपर्क अधि. : वॉर्ड क्र. ५१ ते ५४ पर्यंत मतदान झाले व वॉर्ड क्र.५५ च्या स.स.चे नाव पुकारले असता हया वॉर्डातील मा.महापौर हे स्वतः खुर्चीवर असल्याने त्यांनी स्वतःचे अंगावरील गावून मा.उपमहापौर हयांचेकडे सोपविले व मतदानासाठी भाग घेण्यासाठी गेले. त्यानंतर वॉर्ड क्र.५६ व ५७ चे वॉर्डातील स.सदस्यांचे मतदान झाले.तोपर्यंत मा.महापौर स्वतःचे मतदान आटोपून खुर्चीवर स्थानापन्न झाले व वॉर्ड क्र. ५८ ते ७५ स.स.चे मतदान झाले यावेळी मा.महापौर पुन्हा खुर्चीवरून उठले व मा.उपमहापौर यांचेकडे गावून सोपविला व वॉर्ड क्र.७६ च्या स.स.चे मतदान झाल्यानंतर वॉर्ड क्र. ७७ चे स.उपमहापौर यांचे नाव पुकारण्यात आले त्यावेळी मा.उपमहापौर,मा.महापौर हयांच्या असनावर असल्याने त्यांनी सभापती हे खुर्चीवर बसताच त्यांचे टाळया वाजवून स्वागत केले.वॉर्ड क्र. ७८ व ७९ चे स.स.चे मतदान झाल्यानंतर मा.महापौर पुन्हा आपल्या खुर्चीवर स्थानापन्न झाले व खुर्चीवर संपूर्त केले व पुन्हा वॉर्ड क्र. ८० ते ८२ स.स.चे नाव पुकारले व मतदान झाले परंतू वॉर्ड क्र. ४६ वॉर्डचे स.स.श्री.सय्यद अली मिरा सलामी यांचे नाव दोनदा पुकारण्यात आले असता.
- श्री.प्रदीप जैस्वाल,श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय : स.स.ना मतदान करण्यासाठी अंदाजे ००.१५ मिनिटाचा अवधी वाढवून दयावा.
- मा.महापौर : ठिक आहे.
- जन.स.अधि. : पंधरा मिनिटानंतर स.स.नाव पुकारण्यात आले स.स.यांनी मतदानात भाग घेतला व (अंदाजे ठिक ००.१५ वा.मतदान संपले.)
- मा.महापौर : आता मतदान प्रक्रीया संपलेली आहे.दोन्हीही पक्षांकडील प्रतिनिधी पैकी मतदान मोजणीसाठी अर्ज दाखल करावेत असे आवाहन केले.  
(त्याचप्रमाणे दोन्हीही पक्षांकडील प्रतिनिधीनी अर्ज केले.)

यावेळी छाननी अधिकारी व्यासपीठाकडे गेले व त्यांना मतदान मा.महापौरांच्या समोर ठेवून सील असलेली मतदान पेटी सर्वासमोर उघडली व सर्व मतपत्रिकांवर मा.महापौर यांची स्वाक्षरी घेवून प्रत्यक्ष मोजणी संबंधीत प्रतिनिधी समोर केली.)

मा.महापौर : मत मोजणी झालेली आहे.मते खालील प्रमाणे पडलेली आहेत.

- १) डॉ.भागवत कराड २४ मते
- २) गौतम खरात ०२ मते
- ३) तरवेंद्रसिंग धिल्लन ५० मते
- ४) बाद झालेली ५ मते

५) सौ.साजेदा बेगम मतदानात सहभाग नाही.

अशा प्रकारे उपमहापौर पदासाठी स.स.श्री.तरवेंद्रसिंग धिल्लन निवडून आल्याचे मा.महापौर यांनी घोषित केले.

त्यावेळी नव निर्वाचित मा.महापौर व उपमहापौर यांचे स्वागत करण्यात आले.

"जन गण मन" राष्ट्रगीताने सभा संपली.

स्वाक्षरीत/-  
नगरसचिव,  
महानगरपालिका,औरंगाबाद.

स्वाक्षरीत/-  
मा.महापौर,  
महानगरपालिका,औरंगाबाद.

## औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद.

दि.२८/५/१७ रोजी मा.महापौर श्री. अ. रशीदखॉन (मामू) यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.सदर सभेस निम्ननिदिष्ट स.सभासद उपस्थित होते.

१) श्री.धिल्लन तरवेंद्रसिंह महेन्द्रसिंग	स.सदस्य
२) श्री.प्रभाकर सिताराम विधाते	--/--
३) श्री.सोनवणे सुदाम रामदास	--/--
४) श्री.मुजीब आलमशाह मीर आलमशाह	--/--
५) सौ.लोखंडे रुखमनबाई खंडेराव	--/--
६) म.सलीम म.हनीफ कुरेशी	--/--
७) श्री.गौतम खरात भागाजी	--/--
८) सौ.रजनी जोशी	--/--
९) सौ.उषाबाई दिलीप गायकवाड	--/--
१०) सौ.विमलबाई नंदकुमार मुंडलिक	--/--
११) सौ.शीलाबाई सिताराम गुंजाळे	--/--
१२) श्री.लांडगे गौतम लिंबाजी	--/--
१३) श्री.भालेराव अभिमन्यु रामभाऊ	--/--
१४) श्री.नरेंद्र यादवराव पाटील	--/--
१५) श्री.कोकाटे काशिनाथ हरिभाऊ	--/--
१६) श्री.इंगळे रविंद्र बाबुराव	--/--
१७) श्री.बैनाडे कंवरसिंग किसनसिंग	--/--
१८) सौ.पद्मा बाबुराव शिंदे	--/--
१९) श्री.टाकळकर सुभाष भिकाजी	--/--
२०) श्री.मालानी प्रफुल्ल लालचंद	--/--
२१) श्रीमती चंपाबाई विश्वनाथ पांचाळ	--/--
२२) सौ.धनश्री अशोक विसपुते	--/--
२३) सौ.फरहद बानो मो.नवाज	--/--
२४) फजल उल्लाखान अजमतउल्लाखान	--/--
२५) श्री.अजिजखॉ गणीखॉ	--/--
२६) श्रीमती आबेदा बेगम मो.मुस्तफा	--/--
२७) श्री.महंमद मुश्ताक अहेमद	--/--
२८) श्री.देशमुख वसंत विनायकराव	--/--
२९) श्री.हाजी मोहसिन अहेमद हाजी बशीर	--/--
३०) सौ.मोहसिना बिल्किस विखारोद्दीन	--/--
३१) श्री.अ.जावेद रज्जाक	--/--
३२) श्रीमती जाहेदा बेगम मो.जमीर	--/--
३३) सौ.यशोदा धनंजय वाडेकर	--/--
३४) श्री.तुळशीबागवाले किशोर बाबुलाल	--/--
३५) श्रीमती गंगवाल पुष्पाताई सुरेशचंद्र	--/--



३६) श्री.हमीद उद्दीन ताबा फसायोद्दीन	--/--
३७) श्री.म.अ.रऊफ म.अ. माबुद	--/--
३८) श्री.स.अ.इकबालोददीन स.मो.कुतूब उददीन	--/--
३९) श्री.सय्यद अली मिरा सलामी	--/--
४०) श्री.लाहोट रमेश दिपचंद	--/--
४१) श्री.संजय किसनराव केनेकर	--/--
४२) श्री.फैय्याज अहेमद कुरेशी	--/--
४३) सौ.लता श्रीनिवास दलाल	--/--
४४) श्री.कच्छवाह सुभाष	--/--
४५) कु.माया लिंबाजी लाडवाणी	--/--
४६) सौ.आव्हाड सविता संजय	--/--
४७) सौ.निर्मला विठठल कांबळे	--/--
४८) श्री.अ.रशीद अ.सत्तार	--/--
४९) श्री.विखारोद्दीन पि.खुदबोददीन	--/--
५०) श्री जैन विकास रतनलाल	--/--
५१) श्री.बारवाल गजानन रामकिसन	--/--
५२) ओबेरॉय मनमोहनसिंग करमसिंग	--/--
५३) श्री.निकाळजे प्रकाश भाऊराव	--/--
५४) श्री.जोशी संजय रामदास	--/--
५५) श्री.गिरजाराम नानाराव हाळनोर	--/--
५६) श्री.राजकुमार ऊर्फ सांडू बचाटे	--/--
५७) सौ.राधाबाई तळेकर	--/--
५८) सौ.काळुसे मंदा धनंजय	--/--
५९) सौ.सुनंदा उत्तम कोल्हे	--/--
६०) श्री.गांगवे बन्सी तुळशीराम	--/--

(सभेची सुरुवात ११.०० वाजता "वंदे मातरम्" हया गीताने झाली.)

मा.महापौर : सभेसाठी आवश्यक ती कोरत नसल्याने सभा १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात येते.

११.३० वाजता तहकूब सभेचे कामकाज परत सुरु झाले.

श्री.जावेद रज्जाक : स.स.श्री.म.अब्दुल रऊफ यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन झाल्यामूळे सभागृहात दोन मिनिटे स्तब्धता पाळून त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात यावी.

श्री.सुदाम सोनवणे : स.न.से.सौ.मंदा काळुसे यांच्या वडीलांचे दुःखद निधन झाल्याने त्यांनाही दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रध्दांजली अर्पण करण्यात यावी.

सौ.रजनी जोशी : स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख प्रणेते व राष्ट्रीय महापुरुष स्वा.सावरकर यांना त्यांच्या ११४ व्या जयंती निमित्त सभागृहातर्फे आदरांजली अर्पण करण्यात यावी.

श्री.संजय केनेकर : यास माझे अनुमोदन आहे.

मा.महापौर : अशा प्रकारचा ठराव घेण्यास अनुमती देण्यात येते.

श्री.सुदाम सोनवणे : आज डीपीडीसी बैठक असल्याने आजची बैठक तीन दिवसांसाठी तहकूब करण्यात यावी.

- श्री.मुजीब आलमशा : यास माझे अनुमोदन आहे.आजच्या बैठकीत विषय क्र. ११ हा विकास आराखडया संदर्भाने आहे.हयासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात यावी.
- श्री.नरेंद्र पाटील : सर्व स.नगरसेवकांना हया विकास आराखडयाच्या एक एक प्रती देण्यात याव्यात.
- श्री.मुजीब आलमशाह : सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात विकास आराखडा नकाशा ठेवण्यात यावा.
- मा.महापौर : सर्व पदाधिकाऱ्यांच्या दालनात विकास आराखडयाच्या प्रति ठेवण्यात याव्यात.
- श्री.मिरा सलामी : हा आराखडा बनण्यापूर्वीची स्थिती दर्शविणारा व झालेले बदल दर्शनात अशा प्रकारचे दोन्ही नकाशे पुरविण्यात यावेत.
- मा.महापौर : याची दखल घेवून संबंधीताने तात्काळ कार्यवाही करावी.
- श्री.संजय जोशी : मूळ आराखडयात झालेले बदल प्रस्तूतच्या नकाशात दाखविण्यात यावेत.
- मा.महापौर : आज डीपीडीसी बैठक असल्याने आजची सर्वसाधारण सभा मा.सभागृहाच्या मान्यतेने ३१/५/१७ पावेतो सभा पुढे ढकलण्यात येते. दि.३१/५/१७ रोजी दुपारी २.०० वाजता ही सभा परत सुरु होईल.विकास आराखडया संदर्भाने स्वतंत्र बैठक घेण्यात येईल.
- "जन गण मन" राष्ट्रगीतानंतर ११.४५ वाजता सभेचे कामकाज संपल्याचे घोषित केले.

स्वाक्षरीत/-  
मा.नगरसचिव,  
महानगरपालिका,औरंगाबाद.

स्वाक्षरीत/-  
मा.महापौर,  
महानगरपालिका,औरंगाबाद.

## औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद.

दिनांक ३१ मे १७ रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त. शनिवार दि. ३१ मे.१७ रोजी दुपारी २.०० वाजता मा.महापौर श्री.अब्दुल रशीदखॉन (मामू) यांचे अध्यक्षतेखाली औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेस प्रबोधनकार कै.केशव सिताराम ठाकरे सभागृहात "वंदे मातरम्" हया गीताने सुरुवात झाली.

हया सभेस कार्यालयीन अधिकाऱ्यांसह खालील स.सभासद उपस्थित होते.

१) श्री.धिल्लन तरवेंद्रसिंह महेन्द्रसिंग	स.सदस्य
२) श्री.प्रभाकर सिताराम विधाते	---/--
३) श्री.सोनवणे सुदाम रामदास	---/--
४) श्री.मुजीब आलमशाह मीर आलमशाह	---/--
५) सौ.लोखंडे रुखमनबाई खंडेराव	---/--
६) श्री.अफसरखॉ यासिनखॉ	---/--
७) म.सलीम म.हनीफ कुरेशी	---/--
८) श्री.गौतम खरात भागाजी	---/--
९) सौ.रजनी जोशी	---/--
१०) सौ.विमलबाई नंदकुमार मुंडलिक	---/--
११) सौ.शीलाबाई सिताराम गुंजाळे	---/--
१२) श्री.लांडगे गौतम लिबाजी	---/--
१३) श्री.नरेंद्र यादवराव पाटील	---/--
१४) श्री.कोकाटे काशिनाथ हरिभाऊ	---/--
१५) श्री.इंगळे रविंद्र बाबुराव	---/--
१६) सौ.पद्मा बाबुराव शिंदे	---/--
१७) श्री.टाकळकर सुभाष भिकाजी	---/--
१८) श्री.मालानी प्रफुल्ल लालचंद	---/--
१९) श्रीमती चंपाबाई विश्वनाथ पांचाळ	---/--
२०) सौ.धनश्री अशोक विसपुते	---/--
२१) सौ.फरहद बानो मो.नवाज	---/--
२२) फजल उल्लाखान अजमतउल्लाखान	---/--
२३) श्री.अजिजखॉ गणीखॉ	---/--
२४) श्री.महंमद मुश्ताक अहेमद	---/--
२५) नुरजहाँ बेगम अ.रहेमानखॉन	---/--
२६) श्री.देशमूख वसंत विनायकराव	---/--
२७) श्री.हाजी मोहसिन अहेमद हाजी बशीर	---/--
२८) सौ.मोहसिना बिल्किस विखारोद्दीन	---/--
२९) श्री.अ.जावेद रज्जाक	---/--
३०) श्रीमती जाहेदा बेगम मो.जमीर	---/--
३१) तुपे त्र्यंबक गणपतराव	---/--
३२) सौ.यशोदा धनंजय वाडेकर	---/--

३३) श्री.तुळशीबागवाले किशोर बाबुलाल	--/--
३४) श्रीमती गंगवाल पुष्पाताई सुरेशचंद्र	--/--
३५) श्री.हमीद उद्दीन ताबा फसायोद्दीन	--/--
३६) श्री.म.अ.रऊफ म.अ. माबुद	--/--
३७) श्री.स.अ.इकबालोददीन स.मो.कुतूब उददीन	--/--
३८) श्री.प्रदीप शिवनारायण जैस्वाल	--/--
३९) श्री.सय्यद अली मिरा सलामी	--/--
४०) श्री.लाहोट रमेश दिपचंद	--/--
४१) श्री.संजय किसनराव केनेकर	--/--
४२) श्री.फैय्याज अहेमद कुरेशी	--/--
४३) सौ.लता श्रीनिवास दलाल	--/--
४४) श्री.ओक जयवंत केशवराव	--/--
४४) श्री.कच्छवाह सुभाष	--/--
४५) कु.माया लिंगाजी लाडवाणी	--/--
४६) सौ.आव्हाड सविता संजय	--/--
४७) सौ.निर्मला विठठल कांबळे	--/--
४८) श्री.अ.रशीद अ.सत्तार	--/--
४९) श्री जैन विकास रतनलाल	--/--
५०) श्री.गंगाधर सुखदेव गाडे	--/--
५१) श्री.बारवाल गजानन रामकिसन	--/--
५२) ओबेरॉय मनमोहनसिंग करमसिंग	--/--
५३) श्री.निकाळजे प्रकाश भाऊराव	--/--
५४) श्री.जोशी संजय रामदास	--/--
५५) श्री.गिरजाराम नानाराव हाळनोर	--/--
५६) सौ.ज्योस्ना हिवराळे	--/--
५७) श्री.राजकुमार ऊर्फ सांडू बचाटे	--/--
५८) सौ.राधाबाई तळेकर	--/--
५९) श्री.ढगे नरसिंग मुरलीधर	--/--
६०) श्री.विठठल किसन जाधव	--/--
६१) श्री.गांगवे बन्सी तुळशीराम	--/--
६२) श्री.घडामोडे भगवान देविदास	--/--
६३) श्री.नवपुते कचरु चंद्रभान	--/--

**संवाद :**

श्री.गौतम खरात : प्रा.प्रफुल्ल सुर्यवंशी हयांचा देहांत झालेला आहे.सभागृहातर्फे त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात यावी.

श्री.प्रदीप जैस्वाल :माझे अनुमोदन आहे.

सभागृहात २ मिनिटे शांतता पाळून प्रफुल्ल सुर्यवंशी यांचे दुःखद निधनाबद्दल श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

श्री.गजानन बारवाल : सभागृहात श्रध्दांजली अर्पण करण्या संदर्भाने हयापुढे लेखी पत्र देण्यात यावे.

मा.महापौर : दि.२८/५/१७ च्या सर्वसाधारण सभेच्यावेळी स.स.श्री.म.अब्दूल रऊफ यांच्या मातोश्री आणि स.स.सौ.मंदा काळूसे हयांच्या वडीलांचे दुःखद निधन झाल्याबद्दल त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली नाही. सचिव, तथापि इतिवृत्तात अनावधानाने वरील प्रमाणे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली असता उल्लेख झालेला नाही. इतिवृत्तात स.स.श्री.म.अ.रऊफ हयांच्या मातोश्री आणि स.स. सौ.मंदा काळूसे यांचे वडीलांचे दुःखद निधन झाल्याबद्दल त्यांना सभागृहात दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली अशी दुरुस्ती मा.सभागृहाच्या परवानगीने करण्यात येते. सभागृहात ००.०२ मिनिटे स्तब्ध उभे राहून सौ.मंदा काळूसे यांचे वडील व श्री.म.रऊफ म.अ.माबुद यांची मातोश्री शरफुन्नीसा बेगम यांचे दुःखद निधनाबद्दल सभागृहातर्फे श्रध्दांजली अर्पण करण्यात येते. अशी नोंद करण्यात यावी असे सर्वानुमते ठरले.

श्री.अफसरखॉन : मनपा अंतर्गत विद्युत विभागाचे २ विभाग आहेत. त्यातील विद्युत विभाग क्र.२ चे विद्युत अभियंता श्री.बनकर हे काम पाहतात. परंतु श्री.बनकर हे कामात दुर्लक्ष करतात. त्यांच्या कामाच्या बाबतीत बऱ्याच नगरसेवकांची तक्रार आहे. गेल्या एक वर्षापासून माझे वॉर्डात विद्युत पोल उभे करण्यात आले आहे. परंतु काही खांबावर विद्युत तारा ओढल्या नाहीत. नवीन फिक्चर आलेले असतांना सुद्धा त्यांनी ते लावले नाहीत. भीमनगर, भावसिंगपूरा येथील पुलाजवळील बल्ब बंदावस्थेत आहेत. याबाबतीत त्यांना २ महिन्यांपासून दिवे दुरुस्ती करण्याबाबत सांगितले असता त्यांनी २ महिन्यांपासून दिवे दुरुस्ती करण्याबाबत सांगितले असता त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. तसेच विद्यापीठ गेट ते बिबी का मकबरा हया रस्त्यावरील दिवे तसेच विद्यापीठ गेट ते बिबी का मकबरा हया रस्त्यावरील दिवे लावण्याबाबत कळविले होते. अति.शहर अभियंता सोनियांना मी ३ पत्र दिले होते. नंदनवन कॉलनी ते भीमनगर हया भागात विद्युत दिवे लावण्याबाबत अति.शहर अभियंता श्री.सोनी यांना ४ वेळेस भेटलो व २ वेळेस पत्र दिले परंतु तेथील काम अजूनही केलेले नाही. यावरून श्री.बनकर हे मुळीच काम करीत नाही. त्यामुळे त्यांना तेथून काढावे व अन्य अधिकाऱ्यांची तेथे नियुक्ती करावी.

श्री.हमीदउद्दीन ताबा : श्री.बनकर त्यांचे कामाचे बाबतीत माझेही तक्रार आहे. त्यांना सांगूनही ते कामाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे श्री.बनकर हयांना काढून टाकावे व अन्य कर्मचाऱ्याला तेथे नेमावे. माझे वॉर्डातील काम २ महिन्यांपासून केलेले नाही.

श्री.अफसरखॉन : श्री.बनकर सांगतात की, विद्युत कामासाठी गाडी वॉर्डात पाठविलेली आहे. गाडी आली की, त्यांचे कडून अहवाल घेवून देण्यात येईल परंतु परिस्थिती अशी आहे की, गाडी वॉर्डात जातच नाही. तर काम कोटून होईल. त्यामुळे अहवाल देण्याचा प्रश्नच येत नाही. मी पूर्ण वॉर्डात पाहणी केली त्यावेळी विद्युत विभागाचे वाहन मला आढळून आले नाही. बिबी का मकबऱ्याच्या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याकरिता विदेशातून नागरिक येतात. त्यावेळी या रस्त्यावरील विद्युत दिवे बंद अवस्थेत असणे ही मनपाची दुर्दशा आहे. शहराच्या इतर भागात विद्युत दिवे लावले जात.

- श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय : मागील २-३ दिवसांपूर्वीच्या वर्तमानपत्रात मनपातील भ्रष्टाचाराबाबत मा.पालकमंत्री यांनी वर्तमान पत्रात स्टेट गेट दिले आहे त्याबाबत खुलासा व्हावा.
- श्री.प्रदीप जैस्वाल : हा विषय सभागृहाचा नाही.त्यामूळे इतर विषय चर्चेत न घेता कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे सभागृहात चर्चा व्हावी.
- श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय : प्रथम मी उपस्थित केलेल्या प्रश्नाचा खुलासा व्हावा.
- श्री.प्रदीप जैस्वाल : सभागृहाचे कामकाज व्यवस्थितरित्या व शांततेत चालविण्यासाठी कार्यक्रम पत्रिकेनुसार सभागृहाच चर्चा करावी.  
बरेचसे स.नगरसेवक एकदम बोलावयास उठतात.
- मा.महापौर : एकावेळी एकच स.सदस्यांनी बोलावे.सभागृहाचे कामकाज शांततेत पार पाडण्यास मदत करावी.
- श्री.स.अली मिरा सलामी : विद्युत विभागातील तक्रारी बाबत मी हयापूर्वी अर्ज दिले आहेत.हया संबंधाने एक विविष्ट सभा संपन्न झाली.तथापि पिद्युत विभागातील कामात कुठल्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही नगरसेवकांनी दररोज तक्रारी नोंदविल्या वरही काम होत नाही.माझे वॉर्डात ३ सेट दिवे बसविण्याबाबत ३ महिन्यापूर्वीच पत्र दिले.परंतू अजूनही काम केलेली नाही.आयुक्तांनी हे काम करण्याबाबत आदेशही दिले होते.
- श्री.प्रदीप जैस्वाल : सभागृहाचे कामकाज योग्य पध्दतीने चालणे जरूरी आहे.स.नगरसेवकाने ७ दिवस अगोदर प्रश्न दिल्यानंतर त्यावर सभागृहात चर्चा करणे उचित ठरेल.
- मा.महापौर : विद्युत विभागातील तक्रारी बाबत हया कामाबाबतचा प्रश्न महत्वाचा असल्या कारणाने स.सदस्यास बोलावयास महापौर यानात्याने परवानगी देण्यात आलेली नाही.
- श्री.मुजीब आलमशा खॉं : यापूर्वी १५०० पोल लावण्यात आले होते.त्या पोलवर २ तारा ओढण्यात आल्या आहेत.हया पोलवर लावण्यासाठी आणलेले विद्युत साहित्य अन्य ठिकाणी वापरण्यात आलेले आहे.जेव्हा की, नवीन १५०० पोलसाठीच साहित्य वापरणे जरूरीचे होते.याबाबत खुलासा व्हावा.तसेच पोलवर २ विद्युत तारा ओढण्यात आल्यात.तिसरी तार घरगुती मिटर करीता का ओढण्यात आली नाही.याबाबतही पूर्वी अनेकवेळा चर्चा झालेली आहे.तथापि त्याकडून काही निर्णय झालेला नाही.विद्युत विभागात कर्मचारी संख्या अपूरी आहे.त्याठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग देण्यात यावा.
- मा.महापौर : विद्युत विभागात तक्रारी संबंधाने एक नोंदवही ठेवावी असे हया पूर्वीच्या बैठकीत सुचित करण्यात आले होते.तथापि याकडे दोन्ही विद्युत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेले आहे.तसेच १५०० पोलवरील विद्युत साहित्य अन्य ठिकाणी वापरण्यात आले.या दोन्ही बाबत अति.शहर अभियंता यांनी खुलासा करावा.
- अति.शहर अभियंता : गेल्या वर्षी मनपाने १५०० पोल लावले त्यावर विद्युत तारा ओढलेल्या आहेत कारण मनपाची रस्त्यावर विद्युत दिवे लावण्याची जबाबदारी आहे.त्यामूळे तिसरी विद्युत तार ओढलेली नाही.१५०० पोलवरील फिक्चर घेतलेले आहे.परंतू शहरातील विविध वॉर्डात बरेचसे रिकामे विद्युत खांब आहेत व त्यावर तारा ओढलेल्या होत्या.त्याठिकाणी स.नगरसेवकांच्या मागणीनुसार फिक्चर लावण्यात आले आहेत.त्यामूळे १५०० पोलवरील

फिक्चर लावावयाचे राहिले आहेत.त्या खांबावर फिक्चर लावण्याची तरतूद यावर्षी करण्यात आली असून सदर कामाचे टेंडरही झालेले आहे.टेंडर कार्यवाही १०-१५ दिवसांत पूर्ण करून उर्वरित सर्व पोलवर फिक्चर बसविण्यात येतील.

- मा.महापौर : इतर वॉर्डप्रमाणे माझेही वॉर्डात विद्युत पोल उभे करण्यात आले. परंतू गेल्या वर्षभरापासून त्यावर विद्युत तारा ओढलेल्या नाहीत.
- श्री.अफसन खॉन : अति.शहर अभियंत श्री.सोनी हयांना चारवेळेस भेटलो दोन पानी पत्र दिले तरीही काम झाले नाही हयावरून त्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही हे सिध्द होते.गल्लोगल्ली विद्युत दिवे लावले जातात.परंतू ऐतिहासिक ठिकाणच्या रस्त्यावर अंधार आहे.त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
- श्री.मोहसिन अहेमद : ज्या दिवसापासून श्री.बनकर यांना विद्युत विभाग क्र.२ चा अर्ज देण्यात आला.त्या दिवसापासून विद्युत दिव्याबाबत तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.गेल्यावर्षी विद्युत विभागामार्फत २ लाखाचे काम श्री.हजारी कंत्राटद्वारा कडून करण्यात आले होते. हया खांबावरील विद्युत दिवे ५ महिन्याच्या आत बंद,खराब झाले.याबाबत मी वेळोवेळी तक्रारी सुध्दा दिलेल्या आहेत.१५०० पोलपैकी माझे वॉर्डात २ वर्षापूर्वी लावण्यात आलेल्या ३ पोलवर एकही विद्युत तार ओढली नाही.नगरसेवकाने ज्या विद्युत खांबावरील पोलवरील विद्युत दिवे बंद आहे त्याचा क्रमांक गल्लीचा क्रमांक इत्यादी माहिती विद्युत विभागास देवूनही काम केले जात नाही.
- मा.महापौर : स.स.सर्वश्री अफसरखॉ,मुजीब आलमशाह व मोहसिन अहेमद यांनी विद्युत विभागातील तक्रारीबाबत त्यांचे प्रश्न सभागृहात उपस्थित केले आहे. हया संदर्भाने अति.शहर अभियंता यांनी खुलासा करावा.
- अति.शहर अभियंता : विद्युत विभागातील कामाबाबतबऱ्याच स.नगरसेवकांच्या तक्रारी आहेत.शहरात एकूण २० हजार पोलस आहेत.हयावर देखरेख करण्यासाठी २ उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता आहेत.(असा खुलासा करीत असतांना सभागृहातील स.सदस्य सभागृहाचे बाहेर निघून गेले ते (वेळ दु.२.४०) १५ मिनिटानंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाले.
- श्री.मुजीब आलमशा खॉन : विद्युत विभागातील तक्रारी बाबत संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करावी व बंद असलेले दिवे चालू करावेत.हयावेळी कार्यक्रम पत्रिकेवर चर्चा सुरु व्हावी.
- मा.महापौर : विद्युत विभागातील सर्व अधिकारी व लाईनमनसह ८ दिवसांपूर्वी बैठक घेण्यात आली होती.हयावेळी बैठकीत अश अ यांनी सांगितले की, एका महिन्यात शहरातील सर्व बंद अवस्थेतील दिवे चालू करण्यात येतील.याबाबत नगरसेवकांची तक्रार येणार नाही.त्यामूळे एक महिन्याची त्यांना मुदत देण्यात आलेली आहे.श्री.बनकर हयांचे कडून काम करून घ्यावे अन्यथा कामाकडे दुर्लक्षतेबाबत उपआयुक्त-१ यांनी योग्य ती कार्यालयीन कार्यवाही करावी.दुसरी बाब म्हणजे विभागात स.नगरसेवकांच्या तक्रारीबाबत नोंदवही ठेवण्यास सांगण्यात आले होते.सदर नोंदवही ठेवली अथवा नाही.नोंदवही तक्रारी प्रमाणे कार्यवाही केली जाते किंवा नाही याची ही तपासणी उपआयुक्त-१ यांनी करावी.
- श्री.गंगाधर गाडे : विद्युत विभागातील तक्रारी बाबत पूर्वीही बैठका घेण्यात आलेल्या आहेत परंतू बैठकीत निर्णय होवून कार्यवाही होत नाही.

- मा.महापौर : आजच्या सभेत ज्या स.नगरसेवकांनी तक्रारी दिल्या आहेत.त्याची संबंधीत स.नगरसेवकांसमवेत पाहणी करण्यात यावी.व त्यांना तसे पत्र देण्यात यावे.तसेच सदय परिस्थितीत विद्युत खांबावर २ विद्युत तारा ओढलेल्या आहेत.त्याठिकाणी तिसरी विद्युत तार ओढण्याच्या दृष्टीने काय कार्यवाही करता येईल याबाबत सांगावे यासाठी स्वेच्छा निधीतून आवश्यकता असल्यास निधी उभारता येईल.
- श्री.ओबेरॉय : हयापूर्वी विद्युत लाईनमन वॉर्डात काम केल्यावर कोठे काम केले याच अहवाल नगरसेवकास देवून त्यावर स्वाक्षरी घेत असत.तथापि गेल्या २ वर्षापासून ही पध्दत बंद करण्यात आली ती पध्दत परत सुरु करावी.
- श्री.जयवंत ओक : विद्युत लाईनमन जर कामात कुचराई करत असेल तर त्यांचे विरुध्दही करवाही करण्यात यावी.कसेच विभागास कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असेल तर पुरेसे कर्मचारी देण्यात यावेत.
- श्री.अफसर खॉन : मी उपस्थित केलेल्या प्रश्नावर प्रथमतः खुलासा होणे आवश्यक आहे.अति.शहर अभियंता श्री.सोनी यांचे अधिकारी/कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही.त्यामूळे त्यांचेवर काय कारवाई होत आहे ते सांगावे ८ दिवसाचे आत माझे काम झाले नाही तर मी उपोषणास बसणार आहे.दु.३.०५ श्री.अफसरखॉन स.स.यांनी सभात्याग केला.
- श्री.काशीनाथ कोकाटे : दै.लोकमत एकपत्र या वर्तमानपत्रात मनपातील भ्रष्टाचाराबाबत बातमी प्रसिध्द झाली आहे.हया संदर्भात आयुक्तामार्फत कमेटी संदर्भात काही आदेश आलेले आहेत काय हया बातमीमूळे मनपाची प्रतिमा खलावत चाललेली आहे.हयाबाबत मनपामध्ये काही आदेश आलेत काय हयाबाबत खुलासा व्हावा.
- मा.महापौर : शासनाने विभागीय आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली भ्रष्टाचार निर्मुलन समिती स्थापन केली आहे.
- श्री.नरेंद्र पाटील : मनपातील भ्रष्टाचारासंदर्भात मा.पालकमंत्री श्री.चंद्रकांतजी खैरे हयांनी जे पाऊल उचलले त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो.त्यांनी मनपातील भ्रष्टाचार निपटून काढावा.
- श्री.गंगाधर गाडे : मा.पालकमंत्री भ्रष्टाचाराबाबत चौकशी करीत आहे ही बाब अतिशय गंभीर आहे.हयाबाबत त्यांचेकडे काही पुरावे गेले आहेत काय? मा.पालकमंत्री हयांना औरंगाबाद शहराच्या विकासासाठी १० ते १५ कोटी मिळवून दिले आहेत.हा पैसा त्यांचेकडे सुपूर्द केला त्यातून भ्रष्टाचार झाला आहे.हा कायदा महत्वाचा मुद्दा येथे मांडतो.दुसरा मुद्दा म्हणजे मनपातील भ्रष्टाचाराची बातमी मा.पालकमंत्री यांना एवढ्या उशिरा का लागली? त्यांनी या गोष्टीचा उहापोह यापूर्वी केला नाही काय. याच खुलास होणे आवश्यक आहे.
- श्री.प्रदीप जैस्वाल : वास्तविक हा मुद्दा महत्वाचा नाही व हा विषय कार्यक्रम पत्रिकेवर सुध्दा नाही.मा.पालकमंत्री हयांचेकडे काही पुरावे आले असतील तर ते विभागीय आयुक्ताकडे देतील.मनपा आयुक्तास देणार नाही.तेव्हा जो विषय कार्यक्रम पत्रिकेवर नाही.त्याबाबत सभागृहात चर्चा होवू नये.
- श्री.ओबेरॉय : स.स.श्री.जैस्वाल यांना याबाबत सभागृहात बोलू द्यावे सर्व सदस्यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकारी आहे.



- श्री.गंगाधर गाडे : हा विषय मनपाच्या प्रतिष्ठेचा आहे.त्यांचे वक्तव्यामूळे मनपाची प्रतिष्ठा मलीन झालेली आहे.तेव्हा यावर चर्चा होणे आवश्यक आहे.जकात मधील भ्रष्टाचाराबाबत त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे.जकात मधील भ्रष्टाचाराबाबत तक्रार केल्यानंतर जकातीमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे शासनाने दिलेल्या निधीमध्ये घोळ झालेला आहे का? हे तपासणे जरूरीचे आहे .
- श्री.ओबेरॉय : सदर बातमीमूळे मनपाची प्रतिष्ठा मलीन झाली असून हया संदर्भात सविस्तर खुलासा होणे आवश्यक आहे.
- श्री.गौतम खरात : मागील दोन सर्वसाधारण सभेमध्ये जकात विभागातील भ्रष्टाचाराबाबत चर्चा झाली होती.तदनंतर काही स.स.नगरसेवकांनी व जिल्हयाच्या खासदारांनी वर्तमानपत्रात जकातमधील भ्रष्टाचाराबाबत व २ लाख कमी येतात त्याची चौकशी होणे आवश्यक आहे.अशी बातमी प्रसिध्द झाली होती.या बातमीमूळे मनपात भ्रष्टाचार सुरु झाला असे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली हया संदर्भाने कोणत्या विभागात भ्रष्टाचार होतो.याबाबत विभागीय आयुक्तांकडून काही अहवाल प्राप्त झाले आहे काय? हया बाबतही वस्तुस्थिती सभागृहासमोर आणावी.
- श्री.नरेंद्र पाटील : स.स.श्री.प्रदीप जैस्वाल हे सभागृहाचे सदस्य आहेत ते जिल्हयाचे खासदारही आहेत.तथापि सभागृहात त्यांचा उल्लेख स.नगरसेवक म्हणून व्हावा.दुसरी बाब म्हणजे सभागृहात भ्रष्टाचाराबाबत चर्चा होत असतांना त्यांनी प्रतिकूल भुमिका घेणे योग्य नाही.तसेच मनपातील भ्रष्टाचाराच्या तक्रारी मा.महापौर यांचे मार्फत विभागीय आयुक्तांकडे जाणे आवश्यक आहे.
- श्रीमती नुरजहाँ : माझे वॉर्डत दवाखाना सुरु करण्याबाबत मी आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांना २ अर्ज हयापूर्वीच दिले आहेत.वॉर्डत मनपाच्या मालकीची जागा नाही त्यामूळे किरायाने रुम घेवून दवाखाना सुरु करावा अशी विनंती केली होती.यास २ वर्षांचा कालावधी झाला तथापि अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
- मा.महापौर : हया संदर्भात स.नगरसेविका हयांनी माझेकडे निवेदन दयावेत त्यावर कार्यवाही करण्यात येईल.तसेच स.नगरसेवक श्री.काशीनाथ कोकाटे यांनी मनपातील भ्रष्टाचाराबाबत जो मुद्दा उपस्थित केला त्याबाबत मा.पालकमंत्री यांना पत्र लिहीण्यात येईल.पुढील बैठकीत याबाबत माहिती देण्यात येईल
- श्री.मिरा सलामी,श्री.ओबेरॉय : शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम व्यवस्थित होत नाही हया संदर्भात वर्तमान पत्रात बातमी प्रसिध्द झालेली आहे.हयाबाबत चौकशी करण्यात यावी.
- श्री.हमीददोदीन ताबा : शासनाकडे मनपाने अनुदान म्हणून रु.१० कोटींची मागणी केली होती.तथापि शासनाने रु.५.०० कोटी मान्य केले व प्रत्यक्षात ४.०० कोटी रु.मनपास दिले.हयाबाबत खुलासा व्हावा.
- श्रीमती दलाल : मनपा अंतर्गत नुकत्याच अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.हया बदल्या करतांना कोणत्या प्रकारे धोरण निश्चित करण्यात आले जसे की,काही कर्मचाऱ्यांच्या बदल्यामधील कालावधीमध्ये तफावत आढळून येते याबाबत खुलासा व्हावा.
- मा.महापौर : अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे हा प्रशासनाचा भाग आहे.त्यावर चर्चा करू नये.

श्री.मुजीब आलमशा,श्री.घडामोडे : स.स.श्रीमती दलाल फक्त खुलासा मागत आहे तो करण्यात यावा.

श्री.संजय जोशी : प्रशासनाने ज्या बदल्या केल्या त्या पारदर्शकपणे केल्या आहे काय याचा खुलासा व्हावा.तसेच पुरवणी विषय पत्रिकेतील नगररचना विभागाची संबंधीत सर्व प्रस्ताव स्थगित करण्यात यावेत.

उपआयुक्त-१ : मनपा प्रशासनाने अलिकडेच ज्या बदल्या केल्यात त्या पूर्ण पारदर्शकपणे करण्यात आल्यात बदल्या करण्या संदर्भाने मागील सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेण्यात आलेला आहे.बदल्या करतांना अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधी लक्षात घेवून व काहीच्या विरुद्ध झालेल्या तक्रारी लक्षात घेवून करण्यात आलेल्या आहेत.हयात कुणीही हस्तक्षेप केलेला नाही.

श्रीमती दलाल : हया बदल्या एकदम न करता ठराविक कालावधी ठेवून केल्या असत्या तर योग्य झाले असते.कारण बऱ्याच विभागात सर्व नवीन कर्मचारी असल्याने त्यांना कामाची माहिती नाही.एक एक ग्रुप करुन बदल्या करणे आवश्यक होते.

श्री.हमीद उददीन ताबा : हया बदल्यामूळे पाणी पुरवठा विभागावर विपरीत परिणाम झालेला आहे.जुने कर्मचारी/अधिकारी काही प्रमाणात विभागात ठेवणे आवश्यक होते.

श्री.जावेद रज्जाक : अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यात तथापि याची माहिती नगरसेवकांना नाही करता त्याची एक प्रत देण्यात यावी.

मा.महापौर : अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.यात ज्या अत्यावश्यक सेवा आहेत.त्यातील जुने अधिकारी व कर्मचारी नवीन आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मदत करीत आहे.

विषय पत्रिकेस सुरुवात करण्यात येते.

**विषय क्र.३/१** : दि. १०/३/१७,१५/३/१७ व २६/३/१७,७/५/१७ व २८/५/१७ रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करणे.

**संवाद :**

श्री.मालानी : दि.२६/३/१७ रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताचे पान क्र. ३ वर जातीच्या "खोट" प्रमाणपत्र दाखल करुन असा उल्लेख करण्यात आलेला आहे.त्या ठिकाणी "खोटे" ऐवजी "अवैध" हा शब्द प्रयोग करण्यात यावा.

श्री.म.अ.रऊफ : दि १० मार्च १७ रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताचे पान क्र.२४३/२ मुळ ठरावामध्ये पुढील वाक्य वगळण्यात येते."तसेच" "क" अन्वये बील मार्केट स्वतंत्रपणे करणे त्याऐवजी खालील प्रमाणे दुरुस्ती करण्यात येते.अ.ब.क च्या कामाकरीता ठेवण्यात आलेली तरतूद एकत्रित करुन व वाढीव तरतूद करुन तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रक रक्कम रु. २५,५२,०००/- सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

सर सय्यद हॉल तोडून तळ अधिक एक मजली इमारत नवीन फक्शन हॉल व शाळा बांधण्याचे काम सर सय्यद हॉलचे आधुनिकीकरण करणाऱ्या गुत्तेदार शेख ऊमर यांचे मार्फत चालू करण्याची मंजूरी व जुनी इमारत तोडण्याची परवानगी सर्वानुमते देण्यात येते

वैधानिक कार्यवाही व्हावी.

उपअभियंता (इ) : विषय क्र. २४४/३ मध्ये मुळ ठरावामधील पुढील वाक्य वगळण्यात येते.रक्कम रु.१६,५०,०००/- चे कामा करीता फेर निविदा मागविण्याची

त्याऐवजी खालील प्रमाणे दुरुस्ती करण्यात यावी. रक्कम रु. ५ लाख अधिक १६,५०,०००/- एकूण रक्कम रु. २१ लाखाचे काम मूळ गुत्तेदार श्री.फारुकी मुमताह यांचेकडून करून घेण्यात यावे.पैकी ५ लाखाचे काम निविदेतील मंजूर दरानुसार व रुपये १६,५०,०००/- चे काम चालू दरसूचीनुसार करण्यात यावे अशी दुरुस्ती करण्यात यावी.

श्री. मोहसिन अहेमद : दि.१० मार्च १७ रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तातील पान क्र. ८ अ नुसार स्मशान जोगी वॉचमन पद निर्माण करण्याचा ठराव संमत करण्यात आला.तथापि हया ठरावाप्रमाणे अदयाप कार्यवाही करण्यात आली नाही.ती त्वरीत करण्यात यावी.

श्री.विकास जैन : दि.१० मार्च १७ रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तातील पान क्र. १० वरील विषय क्र. २००/१७ आज शहरात सर्व ठिकाणी अपरुंढीगचे कामे सुरु आहेत.व उक्त ठरावास एस.डब्ल्यू.जी.वाहीनी टाकण्याचा ठराव आहे.

श्री. प्रदीप जैस्वाल : श्री.जैन स.नगरसेवक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर यापूर्वी चर्चा झालेली होती व त्यावेळी असा निर्णय झाली की,स्थायी समितीचे रु. १०.०० लाखाचे वरील प्रस्ताव सर्व साधारण सभेमध्ये पाठविण्यात यावेत.परंतू वारंवार रु.१०.०० लाखाला खालील प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये येतात त्यामूळे नागरिकांचे कामास विलंब होतो.

मा.महापौर : नागरिकांच्या सावर्जनिक कामास विलंब होवू नये म्हणून दहा लाख रु.पर्यंतचे अंदाजपत्रकीय कामे मा.स्थायी समितीकडे वर्ग करणेस हरकत नाही असे मा.सभागृहाचे मत झाले आहे.(मा.सभागृहातील चर्चानुसार त्यासाठी सभागृह नेता व विरोधी पक्षनेता सभागृहास प्रस्ताव सादर करीत आहेत.

श्री.संजय जोशी : संबंधित उपअभियंता यांना ठराव तपासून सादर करणे आवश्यक होते.याबाबत त्यांचेकडून खुलासा घ्यावा.

मा.महापौर : सध्या विषय क्र. १ वर चर्चा चालू आहे.त्याप्रमाणे स.नगरसेवक श्री.जैन यांनी मुददा उपस्थित केला आहे.हया प्रशासनाच्या प्रस्तावामूळे मनपाचे आर्थिक नुकसान होत असेल तर त्यात बदल करण्यात यावा तसेच हया संबंधाने उपअभियंता यांना पत्र देवून खुलासा मागवावा व त्याची प्रत महापौर व श्री.संजय जोशी स. नगरसेवक यांना देण्यात यावी.

वरील प्रमाणे दुरुस्तीसह हा विषय क्र.१ सर्वानुमते मंजूर करण्यात येतो.

**ठराव :** दि. १०/३/१७ च्या इतिवृत्तामध्ये विषय क्र. २४३/२ दिनांक १०/३/१७ मध्ये तसेच "क" अन्वये बीफ मार्केट स्वतंत्रपणे करणे त्याऐवजी खालील प्रमाणे दुरुस्ती करण्यात येते.अ.ब.क.च्या कामाकरीता ठेवण्यात आलेली तरतूद एकत्र करून व वाढीव तरतूद करून तयार करण्यात आलेल्या संदाजपत्रक रक्कम रु. २५,५२,०००/- सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.सर सय्यद हॉल तोडून तळ अधिक एकमजली इमारत नवीन फंक्शन हॉल व शाळा बांधण्याचे काम सर सय्यद हॉलचे आधुनिकीकरण करणाऱ्या गुत्तेदार शेख ऊमर मार्फत चालू करण्यासाठी मंजूरी व जुनी इमारत तोडण्याची परवानगी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**ठराव :** विषय क्र. २४४ दि.१०/३/१७ मधील पुढील वाक्य वगळण्यात येते.रक्कम रु. १६,५०,०००/- चे कामा करीता फेरनिविदा मागविण्याची त्याऐवजी रक्कम रु. ५ लाख

अधिक १६,५०,०००/- एकूण रु. लक्षचे काम मूळ गुत्तेदार श्री. फारुकी मुमताह यांचे कडून करून घेण्यात यावे. पैकी ५ लाख खर्च काम निविदेतील मंजूर दरानुसार रुपये १६,५०,०००/- चे काम चालू दर सूचीनुसार करण्यात यावे. अशी दुरुस्ती करण्यात यावी.

वरील अ.क्र.१ व २ च्या दुरुस्तीसह दि.१०/३/१७, १५/३/१७, २६/३/१७, ७/५/१७ आणि २८/५/१७ रोजी संपन्न झालेले इतिवृत्त कायम करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

श्रीमती नुरजहाँ बेगम : बऱ्याच सर्वसाधारण सभेच्या वेळी ऐनवेळचे विषय सभा चालू असतांना देण्यात येतात त्यामूळे प्रस्तावाचे स्वरूप नीट कळत नाही त्यावर अभ्यास करता येत नाही. त्यामूळे ऐनवेळचे प्रस्ताव ३ दिवस अगोदर देण्यात यावेत.

मा.महापौर : स.स.श्रीमती नुरजहाँ बेगम यांनी सूचित केल्याप्रमाणे नगरसचिवांनी कार्यवाही करावी.

श्री.हमीद उददीन ताबा : शिक्षक भरतीबाबत १५ दिवसांत अहवाल देण्याचे ठरले होते. परंतु अहवाल अदयाप दिलेला नाही. याबाबत खुलासा व्हावा.

मा.महापौर : पुढील बैठकीच्या वेळी हया संदर्भाने अहवाल देण्यात येईल.

श्री.नरेंद्र पाटील : लोकसभा विधान सभेच्या सभागृहाचे कामकाज चालत असतांना बैठक अनेक तास चालत असते. अशावेळी अध्यक्ष सभागृहातील जेष्ठ सदस्यांना काही वेळसाठी अध्यक्षस्थानी बसवितात त्याप्रमाणे मनपा सभागृहात अशी प्रथा सुरु करावी व या संदर्भात जेष्ठ नगरसेवकांची नावे देण्यात यावी.

मा.महापौर : हया मताशी मी सहमत आहे. तशी नावे सभागृहातील सदस्यांनी द्यावीत.

**विषय क्र. ४/२ :** प्रस्ताव सादर करण्यात येतो की, रु.१०.०० लाखापर्यंतचे अंदाजपत्रकीय कामे ही स्थायी समिती समोर ठेवण्यात यावे. व १०.०० लाखाच्या वरची कामे सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात यावे.

सुचक : श्री.सुदाम सोनवणे.

अनुमोदक : श्री.मुजीब अलमशाह खॉन.

**ठराव :** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे महानगरपालिका अंतर्गत प्रशासकीय कामे वेळेवर व व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने प्रशासकीय कामे स्थायी समिती समोर मंजूरीस्तव पाठवावीत. तसेच जी कामे रु. १०.०० लाखावरची आहेत. अशी कामे सर्व साधारण सभेपुढे मान्यतेसाठी पाठवावीत. प्रस्तावास मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.५/२ :** शहर अभियंता यांनी प्रस्ताव सादर केला की, चिकलठाणा येथील विभागीय कार्यालयाशेजारी इमारत पाडून पुन्हा नवीन बांधणेसाठी सन ११-१२ चे दरसूची नुसार करण्यात आलेल्या रक्कम रु. ५,५१,२३८/- चे अंदाजपत्रकास मा.सर्वसाधारण सभा दि. ११/२/१७ ठराव क्र. १०९/५ अन्वये मंजूरी प्राप्त झालेली होती. सदर कामाच्या निविदा ही मागविण्यात आल्या होत्या परंतु सदर कामास दि. ११/२/१७ अन्वये मा.आयुक्त यांनी स्थगित ठेवण्याबाबत आदेशीत केले होते. नंतर वाटाघाटीबाबत मक्तेदारास बोलाविले असता मक्तेदाराने निविदेमध्ये भरलेल्या दरापेक्षा कमी करण्यास नकार दिल्यामूळे सदरील काम रद्द करून काम स्थगित ठेवण्याबाबत मा.आयुक्तांनी दिनांक ४/२/१७ अन्वये आदेश दिले. सदरील दरसूची सन ११-१२ ची असल्यामूळे चालू दरसूचीनुसार (१५-१६) सुधारीत

अंदाजपत्रक रक्कम रु. १३,६८,०००/- चे तयार करण्यात आले असून त्यास तळ मजल्यावर दुकाने व पहिल्या मजल्यावर हॉल बांधणेसाठी कामाचे अंदाज पत्रक रक्कम रु. १३,६८,०००/-मंजूरीचा प्रस्ताव विचारार्थ सादर.सदरचा खर्च व्यापारी संकुल व इतर इमारत हया लेखा शिर्षामधून सन ९७-९८ हया वर्षात करण्यात येईल.

सुचक :- श्री.सुदाम सोनवणे.

अनुमोदक :- श्री मूजीब आलमशा खॉन.

### संवाद :

श्री.नरेंद्र पाटील : हया संदर्भात गेल्या ६ वर्षात कुठल्याच प्रकारचा पाठपुरावा झालेला नाही.६ वर्षापूर्वीचे दर व आजचे दरामध्ये २५ ते ३० ची तफावत असू शकते.तसेच जे बांधकाम होणार आहे.त्याचा बिल्ट अप एरिया किती आहे याचा खुलासा व्हावा.

श्री.कचरु नवपुते : सध्या विभाग क्र. ५ ची इमारत जुनी झालेली आहे ती पाडून त्याठिकाणी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे.हया जागेतील महाराष्ट्र बँकेला पर्यायी जागा उपलब्ध न झाल्यामुळे हा प्रस्ताव ६ वर्षापासून प्रलंबीत होता. सदयस्थितीत हया बँकेस जागा उपलब्ध करुन दिलेली आहे.

श्री.नरेंद्र पाटील : १९९१-९२ हया काळात बांधकामास जागा उपलब्ध होती त्यावेळी काम करण्यात आले नाही व तसेच नवीन प्रस्ताव देतांना जुने संदर्भ देण्याची आवश्यकता वाटत नाही.

श्री.कोकाटे : हया कामाचे दर भरतांना गुत्तेदाराने कमी दर भरल्यामुळे कामाची निविदा काढण्यात आली याबाबत गुत्तेदानाने कोणते दराने निविदा भरली होती हयाची माहिती दयावी.

मा.महापौर : शहर अभियंता यांनी खुलासा करावा.

अ.शहर अभियंता : हया जागेचा एकूण एरिया साधारणतः २२०० चौ.फुट आहे.विभाग क्र. ५ ची इमारत जुनी झालेली आहे.ती इमारत पाडून त्याठिकाणी कार्यालय व मार्केट उभारण्याचा प्रस्ताव आहे.सन १९९०-९१ मध्ये हया कामाची निविदा करण्यात आली होती.तथापि काही कारणांमुळे त्यावेळी सदरचे काम होवू शकले नाही. त्यावेळी अंदाजपत्रक रु. ५,५०,०००/- चे होते परंतु त्यावेळी हे काम झाले नाही.जुन्या दराचे डी.एस.आर.होते त्यामुळे जास्तीचे दर आले होते.त्यामुळे नवीन दराप्रमाणे निविदा बोलाविणे आहे.

श्री.कोकाटे : हयावेळी गुत्तेदाराने भरलेले दर काय होते? जास्तीचे होते की,कमी होते.ठराव मांडतांना चुकीच्या पध्दतीने मांडण्यात आलेला आहे.

अ.शहर अभियंता : हया ठिकाणी दुमजली बांधकाम करण्यात येणार आहे.साधारण सदरचे काम ३५५ चौ.मीटर काम होणार आहे व अंदाजे रक्कम रु. ३२५.०० पर चौ.फूट प्रमाणे गृहीत धरलेली आहे.त्यावरुन अंदाज रक्कम रु. १२.५० एवढी येते.

श्री.नवपुते : सदरचा प्रस्ताव योग्य असुन तो संमत करण्यात यावा.

मा.महापौर : विषय क्र. २ सर्वानुमते मंजूर.

ठराव : प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे चिकलठाणा विभागाच्या कार्यालयाशेजारी इमारत पाडून पुन्हा तळ मजल्यावर दुकाने व पहिल्या मजल्यावर हॉल बांधणेच्या कामासाठी सन ९५-९६ च्या दरसूची नुसार तयार करण्यात आलेल्या रक्कम रु. १३,६८,०००/- च्या सुधारीत अंदाजपत्रकास तसेच सदरील खर्च व्यापारी संकुल व इतर इमारत " हया लेखा शिर्षातून

सन १७-१८ हया लेखा शिर्षातून १७-१८ हया वर्षात करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.  
वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय ६/३ :** शहर अभियंता यांनी प्रस्ताव सादर केला की, औरंगपूरा भाजी मंडई समोरील नाल्यावर मनपा शॉपिंग सेंटरच्या पाठीमागे सुलभ शौचालय बांधणेच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे सन १६-१७ चे जिल्हा दरसूचीनुसार रक्कम रु. ८,७१,१६०/- रुपयाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून त्यास मा.आयुक्तांनी दि. २९/३/१७ अन्वये मंजूरी दिलेली आहे.

सबब सादर कामाचे रक्कम रु. ८,७१,१६०/- चे अंदाजपत्रक मंजूरीस्तव प्रस्ताव विचारार्थ सादर.सादरचा खर्च सुलभ शौचालय व मुताऱ्या बांधणेच्या लेखा शिर्षामधून करण्यात येईल.

**संवाद :**

श्री.प्रदीप जैस्वाल : विषय क्र. ३ मधील कामाची रक्कम रु. ८,७१,१६०/- आहे. हयाबाबत रक्कम रु. १०.०० लाखापर्यंतचे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये पाठवावे असे ठरले आहे.

श्री.मुजीब आलमशा खॉन : कोणते प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये घेणे आहे व कोणते प्रस्ताव स्थायी समितीमध्ये घेणे आहे हे अगोदर ठरविण्यात यावे.

मा.महापौर : हयापुढे रुपये १०.०० लाखापर्यंतचे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये येतील व रु. १०.०० लाखावरील प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये मंजूरीसाठी येतील.

मा.महापौर : विषय क्र.३ मंजूर.

**ठराव :** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे औरंगपूरा भाजी मंडई समोरील नाल्यावर मनपा शॉपिंग सेंटरच्या पाठीमागे सुलभ शौचालय बांधणेच्या कामाकरीता तयार करण्यात आलेल्या रक्कम रु. ८,७१,२६०/- च्या अंदाजपत्रकास तसेच सादर खर्च "सुलभ शौचालय व मुताऱ्या बांधणे" हया लेखाशिर्षातून करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.७/४:** शहर अभियंता यांनी प्रस्ताव सादर केला की, मो.रेल्वेस्टेशन येथील वेदान्त नगर येथील मनपाच्या खुल्या जागेवर उदयान विकसीत करण्याकरीता सा.बा. खात्याचे सन १६-१७ च्या दरसूची अन्वये रक्कम रु. ७,६०,७००/- चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले त्यास मा.आयुक्त यांची मंजूरी झालेली आहे.

सादर कामाचे खर्च नवीन उदयाने या तरतुदीमधून करण्यात येणार आहे.

करिता प्रस्ताव मंजूरीस्तव सादर.

**ठराव :** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे रेल्वेस्टेशन येथील वेदान्त नगर येथील मनपाच्या खुल्या जागेवर उदयान विकसीत करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या रक्कम रु. ७,६०,७००/- च्या अंदाजपत्रकास तसेच सादर खर्च नवीन "उदयाने" हया तरतुदीतून करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र. ८/५ :** शहर अभियंता यांनी प्रस्ताव सादर केला की, मो.फुलेनगर स्लम भागात खडी रस्त्याचे डांबरीकरण करणेकरीता रक्कम रु. १०,६२,०००/- चे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद यांची दरसूची १६-१७ अनुसार तयार करण्यात

आली असून मा.आयुक्त यांनी दि.२२/४/१७ रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे.करिता सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

**ठराव :** प्रस्तावात दर्शविलेल्या प्रमाणे फुलेनगर स्लम भागात खडी रस्त्याचे डांबरीकरण करणेच्या कामाकरीता तयार करण्यात आलेल्या रक्कम रु. १०,६२,०००/- च्या अंदाजपत्रकास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.९/६ :** शहर अभियंत यांनी प्रस्ताव सादर केला की,मो.चिकलठाणा (गांव) व चौधरी कॉलनी चिकलठाणा येथील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे ह्या कामाकरीता रक्कम रु. १३,१६,०००/- चे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद यांचर दरसूची ९५-९६ नुसार तयार करण्यात आले असून मा.आयुक्तांनी दि.३/३/१७ रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे.सदर काम १८ खेडी विकास योजने अंतर्गत करण्यात येईल करिता सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

**ठराव :** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे चिकलठाणा (गांव) व चौधरी कॉलनी येथील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणेच्या कामाकरीता तयार करण्यात आलेल्या रक्कम रु. १३,१६,०००/- च्या अंदाजपत्रकास तसेच सदर खर्च १८ खेडी विकास योजनेच्या अंतर्गत करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.१०/७ :** शहर अभियंता यांनी प्रस्ताव सादर केला की, महानगरपालिकेच्या बांधकामाकरीता एप्रिल १७ ते सप्टेंबर १७ अखेरपर्यंत बरिचशी महत्वाची कामे पूर्ण करणेच्या दृष्टीने महानगरपालिकेस सुमारे ५२.०००/- गोणी सिमेंटची आवश्यकता आहेत.

तरी वरील ५२,०००/- गोणी सिमेंट खरेदीसाठी रु. ६५,००,०००=०० चे अंदाजपत्रकास मा.आयुक्त साहेबांनी दि. १८/३/१७ रोजी प्रशासकीय मंजूरी दिली आहे.

करीता प्रस्ताव मंजूरीस्तव सादर.

**संवाद :**

श्री.नरेंद्र पाटील : मनपा बांधकामाकरीता सिमेंट खरेदीचा प्रस्ताव आहे.सदरील सिमेंट ६ महिन्याऐवजी ३ महिन्यासाठी घेण्यात यावे.त्यामूळे ३ महिन्याचे व्याज कमी होईल.

लेखाधिकारी : सदरचे सिमेंट खरेदी करतांना ३ लॉटमध्ये घेण्यात येते.

मा.महापौर : विषय क्र. ७ सर्वानुमते मंजूर.

**ठराव :** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे मनपाच्या विविध बांधकामा करिता एप्रिल १७ ते सप्टेंबर १७ अखेरपर्यंत कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली ५२.०००/- सिमेंट गोणी खरेदी करिता तयार करण्यात आलेल्या रक्कम रु. ६५.०००/-च्या अंदाजपत्रकास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र. ११/८ :** शहर अभियंता यांनी प्रस्ताव सादर केला की, मो.भीमनगर भावसिंगपूरा स्लम येथे अर्धगोलाकार गटार बांधणे व गटार दुरुस्त करणेबाबत कामाकरीता सा.बा.खाते यांच्या वर्ष १५-१६ च्या दरसूचीनुसार रक्कम रु. ७,५७,५९३/- चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.सदरील काम "देखभाल व दुरुस्ती" ह्या शिर्षकातून करण्यात

येईल.सदरच्या अंदाजपत्रकास मा.आयुक्त साहेबांनी दि.३/३/९७ ला प्रशासकीय मान्यता दिली आहे.

सदरील कामासाठी तयार करण्यात आलेले अंदाजपत्रक रक्कम रु. ७,५७,५९३/- यास मान्यतेचा प्रस्ताव मंजूरीस्तव सादर.

**ठराव :** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे भीमनगर भावसिंगपूरा स्लम येथे अर्धगोलाकार गटार बांधणे व गटार दुरुस्ती करणेच्या कामाकरीता तयार करण्यात आलेल्या कामाकरीता तयार करण्यात आलेल्या रक्कम रु. ७,५७,५९३/- च्या अंदाजपत्रकास तसेच सदरील खर्च "देखभाल व दुरुस्ती" हया शिर्षकातून करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र. १२/९:** शहर अभियंता यांनी प्रस्ताव सादर केला की, मो.चिकलठाणा (चौधरी कॉलनी) येथे नवीन ३०० मी.मी. आर.सी.सी. अर्धगोलाकार गटार बांधणेच्या कामाकरीता रक्कम रु. ९,७३,३८०/- च्या अंदाजपत्रकास सा.बा.खाते औरंगाबाद यांनी दरसूचीनुसार ९५-९६ प्रमाणे तयार करण्यात आले असून मा.आयुक्त साहेबांनी दि.२१/२/९७ रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

सदर काम १८ खेडी विकास कार्यक्रम अंतर्गत करण्याची प्रस्तावित आहे.करीता प्रस्ताव मंजूरीस्तव सादर.

**ठराव :** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे मो.चिकलठाणा चौधरी कॉलनी येथे नवीन ३०० मी.मी. आर.सी.सी. अर्धगोलाकार गटार बांधणेच्या कामाकरीता तयार करण्यात आलेल्या रक्कम रु. ९,७९,३८०/- च्या अंदाजपत्रकीय तसेच सदर खर्च "१८ खेडी विकास कार्यक्रम" हया अंतर्गत करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.१३/१० :** शहर अभियंता यांनी प्रस्ताव सादर केला की,मो.भीमनगर भावसिंगपूरा स्लम येथे विविध गल्लीत शहाबाद फर्शी बसविणेबाबत कामाकरीता सा.बा.खाते यांच्या वर्ष ९५-९६ च्या दरसूचीनुसार रक्कम रु. ११,३८,४५०/-चे अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले आहेत.सदरील काम ५% कमकुवत घटक कमकुवत योजना हया शिर्षकातून करण्यात येईल.

सदरच्या अंदाजपत्रकास मा.आयुक्त साहेबांनी दि.४/१/९७ ला प्रशासकीय मान्यता दिली आहे.

तरी सदरील कामासाठी तयार करण्यात आलेले रक्कम रु. ११,३८,४५०/- चे अंदाजपत्रक मान्यतेचा प्रस्ताव मंजूरीस्तव सादर.

**ठराव :** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे मा.भीमनगर भावसिंगपूरा स्लम येथे विविध गल्लीत शहाबादी फरशी बसविणेच्या कामाकरीता तयार करण्यात आले हया रक्कम रु. ११,३८,४५०/-च्या अंदाजपत्रकास तसेच सदर खर्च ५% कमकुवत घटक कल्याण योजना हया शिर्षकातून करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

**विषय क्र.१४/११ :** शहर अभियंता यांनी प्रस्ताव सादर केला की,चिकलठाणा आठवडी बाजारातील ओटयावर शेड बांधणेच्या कामासाठी सा.बां.खात्याचे सन १९९६-९७ चे जिल्हा दरसूची नुसार रक्कम रु. ९,४३,६७०/- अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून प्रस्ताव मा.सर्वसाधारण सभेसमोर सादर करण्यासाठी मा.आयुक्तांनी दि. १०/३/९७ अन्वये शिफारस



केलेली आहे.सबब सदर कामाचे रक्कम रु. ९,४३,६७०/- चे अंदाजपत्रक मंजूरी व विचारार्थ सादर.

सदरचा खर्च व्यापारी संकुल व इतर इमारती हया लेखा शिर्षातून करण्यात येईल.

**ठराव :** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे मा.चिकलठाणा आठवडी बाजारातील ओटयावर शेड बांधणेच्या कामाकरीता तयार करण्यात आलेल्या रक्कम रु. ९,४३,६७०/- च्या अंदाजपत्रकास तसेच सदर खर्च "व्यापारी संकुल वइतर इमारती" हया लेखा शिर्षकातून करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र. १५/१२ :** औरंगाबाद शहराचे वाढीव हद्दीकरिता तयार करण्यात आलेल्या विकास योजनेस शासन निर्णय क्र. टी.पी.एन.३०८८ /४५४/ सी.आर.-५९/८८ नवि-१२ दि.१२/१०/१९९१ ने अंतीम मंजूरी मिळालेली आहे.

सदर विकास योजनेस मंजूरी देतांना शासनाने सर्व्हे नंबर २२२ हर्सुलच्या दक्षिण बाजूस असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रावरून जाणारा ४५.०० मी.विकास योजना रस्ता कायम ठेवला आहे.प्रत्यक्षात सदर बाब व्यवहार्य नसल्याने हया रस्त्याची आखणी बदलणे अनिवार्य आहे.त्यामूळे हर्सुल येथील सर्व्हे नंबर २१२,२१६,२२१,२२२,२२६,२२९ मधील ४५.०० मी.रुंद विकास योजना रस्त्याची आखणी "फिल्टर बेड" आबाधीत ठेवण्याच्या दृष्टीने वायव्याकडे सरकाविणे आवश्यक आहे.दरम्यान स.न.२२२ मधील राजमाता सहकारी गृहनिर्माण संस्था लगतची हितोपदेश गृहनिर्माण संस्था इ.ना.विकास क्षेत्राचा निवासी क्षेत्रात सामाविष्ट करावा म्हणून केलेली विनंती अर्ज व त्या संदर्भाने सहाय्यक संचालक नगररचना औरंगाबाद यांनी सुचविलेले किरकोळ बदल विचारात घेवून रस्त्याचे आखणी बदललेल्या रस्त्याचे दक्षिणेकडील पूर्वीच्या नाविकास क्षेत्राचा व आखणी बदल करणे पूर्वीचे ४५.०० मी.रुंद रस्त्याने बाधीत क्षेत्राच्या लगतच्या निवासी क्षेत्रात समावेश करणे आहे.याबाबत राजमाता गृहनिर्माण संस्था यांचे दि.२०/३/९३ चे पत्र पाठवून शासनाने ही हया प्रकरणी अभिप्राय मागविलेला होता.त्या संदर्भाने ४५.०० चे पत्र पाठवून शासनाने ही हया प्रकरणी अभिप्राय मागविलेला होता.त्या संदर्भाने ४५.०० मी.रुंद रस्त्याचे आखणीत बदल केल्यास बदललेल्या रस्त्याच्या दक्षिणेकडील पूर्वीचा नाविकास क्षेत्रातील भाग व पूर्वीचे ४५.०० मी.रस्त्याने बाधीत होणाऱ्या क्षेत्राचा विकास क्षेत्रात समावेश करणेचा प्रस्ताव सादर करण्यात येतो.सदरील नव्याने रहिवास क्षेत्रात सामाविष्ट होणारी जमीन सुमारे १७.०० हेक्टर आहे.यापूढे जाणार सदर ४५.०० मी.रुंद रस्त्याची आखणी मंजूरी विकास योजनेनुसार काही अंशी स.न.१०८ मधील टेकडी वरून जात आहे.त्यामूळे हया रस्त्याचा सर्व्हे नंबर १०८ मधील आखणी दक्षिणेकडे सरकाविणे क्रमप्राप्त ठरते.

करिता वरीलप्रमाणे मंजूर विकास योजना औरंगाबाद (वाढीव हद्द) १९९१ मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये किरकोळ फेरबदलाचा प्रस्ताव मान्यतेस्तव सादर.

**संवाद :**

श्री.संजय जोशी,श्री.नरेंद्र पाटील : सदर विषय विकास आराखडा बैठकीत ठेवण्यात येतो तोपर्यंत हा प्रस्ताव स्थगीत ठेवण्यात यावा.

श्री.हाळनोर : सदर विकास आराखडयाशी संबंधीत नसल्यामूळे तो मंजूर करण्यात यावा.

श्री.जैस्वाल प्रदीप : हया बाबत सहाय्यक संचालक नगररचना यांनी खुलासा केल्यास योग्य होईल.

सहाय्यक संचालक नगररचना : विषय क्र. १२ व १३ मधील प्रस्ताव १९९१ मधील शासनाने मंजूर केलेल्या आहे.त्यांचेशी नियोजन समितीने तो अहवाल दिला आहे.त्यांचेशी नियोजन समितीने तो अहवाल दिला आहे.त्यांचेशी हा विषय संबंधीत नाही.औरंगाबाद शहराचे ३ नकाशे आहेत.त्यापैकी एक औरंगाबाद शहराचे नगर वाढीव हद्द १९७५ सालची १९९१ मधील महानगरपालिका क्षेत्रात जी हद्दीत वाढ झाली तो नकाशा जो नकाशा शासनाने मंजूर केलेला आहे.व १९९५ मधील नकाशा जो जुना मंजूर नकाशा आहे त्याचे प्रारूप करून तो मंजूर झालेला आहे.

मा.महापौर : विषय क्र. १२ व १३ स्थगीत करण्यात येवून सदर प्रस्ताव चर्चेसाठी खास सवसाधारण सभेत ठेवावेत.

**ठराव :** सदरचा प्रस्ताव स्थगीत ठेवण्यात यावा असे सर्वानुमते ठरले.

**विषय क्र.१६/१३ :** औरंगाबाद शहराचे वाढीव हद्दीकरीताचे अंतर मंजूर विकास योजना १९९१ मध्ये मो.ईटखेडा येथील गट क्र.१८ वगळता गट क्र. ४ ते २३ ह्या नियोजन घटकांमध्ये समावेश करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये किरकोळ फेरबदलाचे कार्यवाही ह्यापूर्वी प्रशासकीय ठराव क्र. ४५५ दि. ६/४/९४ नुसार करण्यात येत आहे.ह्या कार्यवाही अंतर्गत प्रशासकीय ठरावानंतर प्रस्तावित किरकोळ फेरबदल दाखविणारा नकाशा जनतेस पाहण्यासाठी उपलब्ध करून जनतेकडून/हितसंबंधीतांकडून तीस (३०) दिवसाचे मुदतीत सूचना आक्षेप हरकती संदर्भाने सर्व संबंधितांना सुनावणीस बोलाविण्यात येवून सर्व संबंधिताचे म्हणणे नोंदवून घेण्यात येत आहे.

प्राप्त सुचना हरकती व सर्वसंबंधीताचे म्हणणे नोंदवून घेतल्यानंतर महानगरपालिकेने जे किरकोळ फेरबदल प्रस्तावित केले होते ते तसे कायम ठेवलेले आहेत.सदर किरकोळ फेरबदल प्रस्ताव मान्यतेस्तव सादर.

मान्यतेनंतर प्रस्ताव शासनास अंतीम मान्यतेच्या कार्यवाहीसाठी सादर करण्यात येईल.

**ठराव :** सदरील प्रस्ताव स्थगीत ठेवण्यात यावा.

**विषय क्र.१७/१४ :** औरंगाबाद महापालिकेने सर्वसाधारण सभेच्या ठराव क्र.८/८ दि.१६/६/९७ ने दिल्लीगेट जवळील पेट्रोलपंपासमोरील महानगरपालिकेने संपादित न.भु.क्र.७४७४,७४७५,७४७६,७४७७ पैकी सुमारे १३१०,०० चौ.मी.खुली जागा जी औरंगाबाद शहराचे मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्र. ३२ खुली जागांपैकी आहे ती जागा "बस थांबा" साठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ औरंगाबाद विभाग यांना ९९ वर्षाचे कालावधी करीता रु.१५७२०/-प्रतीवर्ष ह्या भाडे दराने ठेवण्याबाबत मंजूरी झालेली आहे.ह्या जागेची महानगरपालिकेने त्यापूर्वीच्या महामंडळास दि.३/३/८९ रोजी ताबा दिलेला आहे.मात्र महामंडळास महानगरपालिकेने निश्चित केलेले भाडे मान्य नसल्याने जागा हस्तांतराचे इतर सोपस्कर व कररनामा इत्यादींची कार्यवाही नंतर केलेली नाही.

दरम्यान औरंगाबाद शहराचा मंजूर विकास योजना सुधारित करण्याचे कार्यवाही अंतर्गत प्रसिध्द केलेल्या प्रारूप विकास योजनांमध्ये सदरील जागा "बस थांबा" ह्या आरक्षणा करीता आरक्षण क्रमांक १०८ ने आरक्षित केली सध्या प्रारूप विकास योजना अंतिम करण्याचे काम नियोजन समिती मार्फत होत आहे.दरम्यान औरंगाबाद महानगरपालिकेच्या

सर्वसाधारण सभेने दि. १६/३/९६ च्या सभेत ठराव क्र. १९८/१ ने हया जागेवर मौलाना अब्दुल कलाम आझाद रिसर्च सेंटर विकसित करावे म्हणून ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच मधल्या काळात मा.आयुक्त औरंगाबाद विभाग परिवहन अधिकारी औरंगाबाद यांनी सदरील जागा "बस थांबा" करिता योग्य नसल्याने महापालिकेस कळविण्यात येत आहे व त्या संदर्भाने राज्य परिवहन मंडळास जागा परत देण्याबाबत कळविले आहे.

करिता महानगरपालिकेने दि.१६/३/९०चे सर्वसाधारण सभेत ठराव क्र. ८/८ ने मंजूर केलेल्या बाबत देण्याबाबतचा ठराव रद्द करून सदरील जागा जी प्रारूप विकास योजनांना मधून वगळावी म्हणून नियोजन समितीस शिफारस करावी असा प्रस्ताव मान्यतेसाठी सदर प्रस्ताव मान्यतेनंतर आरक्षण वगळल्याचे कार्यवाही बाबत नियोजन समितीस कळविण्यात येईल.

**ठराव :** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे औरंगाबाद शहराचे मंजूर विकास योजने मधील मनपाने संपादीत केलेल्या नगर भुमापन क्रमांक ७४७४,७४७५,७४७६,७४७७ पैकी सुमारे १३१०.०० चौ.मी.खुली जागा जी प्रारूप विकास योजना सुधारित मध्ये आरक्षण १०८ "बस थांबा"ने दर्शविलेली आहे ती औरंगाबाद मनपाच्या सर्वसाधारण सभा दि. १६/३/९६ ठराव क्र. १९८/१ नुसार हया अगोदर मौलाना अब्दुल कलाम आझाद रिसर्च सेंटर करण्याबाबत ठराव आला आहे.त्यानुसार दुरुस्ती करण्यासाठी नियोजन समितीत शिफारस करण्यात यावी.प्रस्तावास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.१८/१५ :** औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे "स्वच्छ" औरंगाबाद ही मोहीम १ मे १९९७ पासून राबविण्यात येत आहे.स्वच्छता मोहीन परिणामकारक रित्या राबविण्यासाठी महानगरपालिका अस्थापनेवर स्वच्छतेच्या कामाचे निरीक्षण करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची एकत्रित वेतनावर २१ सहाय्यक निरीक्षकाची पदे निर्माण करणे जरूरीचे आहे.

महानगरपालिका सेवाभरती नियमाप्रमाणे खालील प्रमाणे शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवाराची यादी सेवायोजन कार्यालय,समाजकल्याण कार्यालय असे आदीवासी प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयाकडून मागविणे योग्य होईल.

१) एस.एस.सी.पास.

२) मान्यताप्राप्त संस्थेमधून स्वच्छता निरीक्षकाचा अभ्यासक्रम पूर्ण.

३) खुला वर्ग ३० वर्षे व मागासवर्गीयाकरीता ३५ वर्षे वय.

उपरोक्त सदरील पदे ही मासिक रु. १०००/- (रु. एक हजार) एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपाची सहा महिन्याकरिता भरणे करीता मान्यता देणेस्तव प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या विचारार्थ व मान्यतेस्तव सादर.

**संवाद :**

श्री.संजय जोशी : "स्वच्छ औरंगाबाद" संदर्भाने सहा स्वच्छता निरीक्षकाची पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात यावीत असा प्रस्ताव आहे.तथापि तात्पुरत्या पदांना काही निकष असतात.ही तात्पुरती पदे भरल्यास भविष्यात हेच कर्मचारी कायम स्वरूपी सेवेत कायम करावे लागेल.

याबाबत योग्य ते धोरण ठरवावे.

मा.महापौर : उपआयुक्त-१ यांनी खुलासा करावा.

उपआयुक्त-१ : झोन अंतर्गत सध्या ३ स्वच्छता निरीक्षक आहेत.झोन अंतर्गत विभागाचा व्याप मोठा आहे.त्यामूळे स्वच्छते अंतर्गत मजुरांवर नियंत्रण ठेवणे कठीण होते.त्या कारणास्तव ६ महिन्यासाठी सहा स्वच्छता निरीक्षकाची तात्पुरत्या स्वरूपात भरती

करण्याचा प्रस्ताव आहे.यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता म्हणजे स्वच्छता निरिक्षकाचा कोर्स उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.उमेदवारांच्या नावाची यादी सेवायोजन कार्यालयाकडून भागविण्यात येत आहे व रितसर मुलाखती घेवून ही पदे भरण्यात येतील.उमेदवारास नेमणूक देतांना त्यांचेकडून लेखी लिहून घेण्यात येणार आहे.६ महिन्याच्या कालावधीनंतर सेवेतून कमी केल्यास काही हक्क राहणार नाही.

श्री.मुजीब आलमशाह : मनपामध्ये बरेच दैनिक वेतनावर कर्मचारी आहेत त्यांचेपैकी काही कर्मचाऱ्यांना ह्या पदावर नियुक्ती देण्यात यावी.

उपआयुक्त-१ : स्वच्छता निरिक्षक ह्या पदासाठी एक वर्षाचा प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला उमेदवार पात्र ठरू शकतो अशी आर्हता प्राप्त दैनिक वेतनावरील कर्मचारी नाही.

श्री.मुजीब आलमशा खॉन : एम.पी.डब्ल्यू मधून या पदावर काही कर्मचारी घेण्यात यावे व काही कर्मचारी बाहेरून घ्यावे.तसेच प्रशिक्षणार्थ उमेदवार भेटतील काय? हे पाहणे सुध्दा आवश्यक आहे.त्यासाठी मनपातील कर्मचाऱ्यांना ह्या पदावर घेण्यात यावे.

आरोग्य वैद्यकीय अधिकारी :स्वच्छता निरिक्षकासाठी एक वर्षाचा कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक आहेत.

श्री.हमीद उद्दीन ताबा :स्वच्छता निरिक्षक पद तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येत आहे.त्यामूळे त्यास मंजूरी देण्यात यावी.

**ठराव :** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे "स्वच्छता औरंगाबाद" ही मोहीम परिणामकारक रित्या राबविण्यासाठी महानगरपालिका अस्थापनेवर स्वच्छतेच्या कामाचे निरिक्षण करण्याकरिता तात्पुरत्या स्वरूपाची एकत्रित वेतन रु. १०००/- प्रतिमाह प्रमाणे २१ सहाय्यक स्वच्छता निरिक्षकाची पदे खालील अटीनुसार निर्माण करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

सदरील पदे तात्पुरत्या स्वरूपाची सहा महिन्याकरिता भरण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते. वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.१९/१९ :** महानगरपालिका अस्थापनेवर खालील नमूद केलेल्या काही पदांचा समावेश सेवाभरती नियमांमध्ये करण्यात आलेला नाही.तसेच सदरील पदे ही महानगरपालिका अस्थापनेवर मंजूरही नाहीत.तथापि कामाची व्याप्ती लक्षात घेता.सदरील पदे महानगरपालिका अस्थापनेवर तात्पुरत्या स्वरूपात भरणे आवश्यक आहे.सदर पदासमोर ती पदे भरणे का आवश्यक आहे.याचा खुलासा करण्यात आलेला आहे.

- १) जे सी बी चालक १ पद रु.९५०-१५०० :- महानगरपालिकेच्या यांत्रिकी विभागाकडे जे सीबी मशिन नव्यानेच खरेदी करण्यात आले असून ट्रॅचिंग ग्राउंड लेव्हलिंग करणे तसेच तांत्रिक विभागातील विविध कामे करण्यासाठी जे.सी.बी. मशीनसाठी एक मशीन चालक पद दैनिक वेतनावर भरणे आवश्यक आहे.
- २) रिक्षाचालक-७ पदे रु. ९५०-१५०० :- महानगरपालिकेच्या विविध झोनमधील लहानलहान गल्ल्यांमधील कचरा उचलण्याकरिता यांत्रिकी विभागासाठी रिक्षा खरेदी करण्यात आलेल्या असून सदर रिक्षासाठी ठराविक वेतनावर रिक्षा चालकाचे पद भरणे आवश्यक आहे.
- ३) लघुटंकलेखक १ पद वेतनश्रेणीरु.१४००-२३०० :- महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा व स्थायी सभेचे इतिवृत्त घेण्यासाठी सदर पद तात्पुरत्या स्वरूपात भरणे आवश्यक आहे.

४) जेष्ठ स्वच्छता निरीक्षक-१ पद १४००-२६०० :- आरोग्य विभागा अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीमेकरीता सदर पद निर्माण करणे योग्य, शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी एक जेष्ठ स्वच्छता निरीक्षकाचे पद तात्पुरत्या स्वरूपात भरणे आवश्यक आहे.

करिता सर्वसाधारण सभेच्या विचारार्थ व उपरोक्त पदांना सहा महिन्याकरिता तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत मंजूरी देण्याकरीता सादर. तसेच सदरील पदांना मान्यता मिळाल्यानंतर सदर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल.  
करिता मान्यतेस्तव सादर.

**संवाद :**

श्री.सुदाम सोनवणे व नवपुते : लघुटंकलेखकाचे १ पद भरण्याऐवजी २ पदे भरण्यात यावीत.

मा.महापौर : सदर लघुटंकलेखक पद स्थायी समिती व सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त घेण्यासाठी भरण्यात येत असल्याने एक पद पुरेसे आहे.

श्री.संजय जोशी : जे.सी.बी.वाहन चालक पदाची सेवा भरती नियमात तरतूद नाही. हया बदल खुलासा व्हावा व नवीन भरती करण्याऐवजी महानगरपालिकातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे.

उपआयुक्त-१ : पूर्वी जे.सी.बी. मशिनरी मनापाकडे नव्हती.आता सदर मशिनही नव्याने खरेदी करण्यात आलेली आहे.त्यामूळे ही पदे नव्याने निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.मनपातील कर्मचाऱ्यास प्रशिक्षण देण्यात कालापव्यय होईल व परिणामतः मशिनही तशीच पडून राहील्यामुळे सदर प्रस्तावास मान्यता देण्यात यावी अशी विनंती आहे.

श्री.प्रदीप जैस्वाल : तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांची तात्पुरती पदे भरण्याचे अधिकार प्रशासनाचे असल्यामूळे असे प्रस्ताव सर्वसाधारण सभेपूढे मांडण्याची आवश्यकता नाही.

श्री.गौतम खरात : अशा सर्व पदांना महानगरपालिकेत भरती करतांना वेतनश्रेणी देण्यात यावी.

**ठराव :** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे महानगरपालिकेतील कामाची व्याप्ती लक्षात घेता महानगरपालिका अस्थापनेवर खालील दर्शविलेली पदे निर्माण करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

१) जे.सी.बी.वाहन चालक	१ पद	वेतनश्रेणी ९५०-१५००
२) रिक्शाचालक	७ पद	वेतनश्रेणी ९५०-१५००
३) लघुटंकलेखक	१ पद	वेतनश्रेणी १४००-२३००
४) जेष्ठ स्वच्छता निरीक्षक	१ पद	वेतनश्रेणी १४००-२६००

उक्त अ.क्र.१ ते ४ ची पदे महानगरपालिका अस्थापनेवर भरण्यासाठी नियमांप्रमाणे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा असे सर्वानुमते ठरले.

तसेच प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे अ.क्र.१ ते ४ च्या पदासमोर दर्शविल्याप्रमाणे मनपातील विविध कामासाठी सदर पदाची आवश्यकता असल्यामूळे अ.क्र. १ ते ४ ची पदे सहा महिन्याकरिता तात्पुरत्या स्वरूपात भरण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र. २०/१७ :** औरंगाबाद महानगरपालिकेचे निम्नलिखित अॅम्बेसिडर कार हया जुन्या झाल्या असून त्यांचे आयुष्य दहा वर्षा पेक्षा जास्ती किंवा त्यांचे रनिंग २.०० लाख कि.मी.पेक्षा जास्ती झालेले आहे.दि.१०/४/१७ रोजी अॅक्शन कमिटीतील पाच सदस्यांनी पाहणी करुन खालील सहा अॅम्बेसिडर कार निर्लेपित करण्यासाठी शिफारस केली आहे.

अ.क्र.	वाहन क्रमांक	वाहनाचाप्रकार	मॉडेल
१)	एम.एक्स.व्ही./ १७९	अॅम्बेसिडर कार	१९७९
२)	एम.एक्स.व्ही./३१३८	--/--	१९९३
३)	एम.ए.ए./ १००	--/--	१९९५
४)	एम.ए.ए./ १०१	--/--	१९९५
५)	एम.व्ही.जी./ ८८९०	--/--	१९८८
६)	एम.व्ही.जी./ ८८८९	--/--	१९८८

वरील सहा अॅम्बेसिडर कार निर्लेखित करुन त्याऐवजी कमी खर्च लागणाऱ्या मारुती ८०० या पाच कार मारुती व्हॅन एक अशी सहा वाहने खरेदी करावयाचा प्रस्ताव आहे.औरंगाबाद येथील मारुती कारचे अधिकृत विक्रेते अॅटोमेटिव्ह मॅन्युफॅक्चर्स लि.औरंगाबाद यांनी दिनांक ३-४-१७ रोजी असलेल्या कराच्या किमतीचे खालीलप्रमाणे दरपत्रक दिले आहे.

१) मारुती व्हॅन	१ नग	१,८९,८४०=००	१,८९,८४०=१५
२) मारुती ८००	४ नग	२,१०,११४=००	१०५०,५७१=००
३) अॅक्सेसरीज	६ कार करिता	१०,०००=००	६००००=००

एकूण १३,००,४११=४५.

वरील किमतीत दर कमी किंवा जास्त झाले त्याप्रमाणे वाहन घेण्याच्या दिवशी अदाई करावे लागेल मारुती व्हॅनच्या बुकिंगसाठी १,६७,६७१=३५ व प्रत्येक मारुती ८०० कारच्या बुकिंगसाठी १,८७,१०२=९६ एवढी रक्कम डिमांड ड्राफ्टद्वारे मारुती उदयोग लि.या नावे दयावे लागेल.मारुती व्हॅनला डिलेव्हरी पिरियड ४ महिने आहे व मारुती ८०० कारची डिलेव्हरी पिरियड एक महिना आहे.मारुती व्हॅन ही उपआयुक्त-२ हयांचे वापरासाठी व मारुती ८०० कार हया अतिरिक्त शहर अभियंता,कार्यकारी अभियंता,सहा.संचालक नगररचना विधी सल्लागार मुख्य लेखापरिक्षक हयांच्या वापरासाठी खरेदी करावयाच्या आहेत.

सदरील खर्च सन १७-१८ हया आर्थिक वर्षासाठी केलेल्या रु. २०.०० लाखाच्या नवीन वाहने खरेदीच्या शिर्षकाखाली असलेल्या तरतूदीमधून करण्यात येईल.

प्रस्ताव मंजूरीस्तव सादर.

**संवाद :**

श्री.नरेंद्र पाटील : महानगरपालिका अंतर्गत वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे.हयात ५ कार व एक मारुती व्हॅन अशी सहा वाहने खरेदी करण्याऐवजी ६ मारुती व्हॅन घेण्यात याव्यात.

उपआयुक्त : हया प्रस्तावात दुरुस्ती असून ६ मारुती व्हॅन घेण्याचा प्रस्ताव आहे.

श्री.प्रदीप जैस्वाल : हया ६ मारुती कार कुना अधिकाऱ्यासाठी घेण्यात येणार आहे याचा खुलासा व्हावा.

अति.शहर अभियंता : हया ६ मारोती व्हॅन अतिरिक्त शहर अभियंता,कार्यकारी (पापू),मुख्य लेखापरिक्षक,विधी सल्लागार,उपआयुक्त व सहाय्यक संचालक नगररचना यांना देण्यात येणार आहे.

श्री.प्रदीप जैस्वाल : १९८८ पासून मुख्य लेखा परिक्षक यांना कार देण्यात आली नाही.त्यामूळे ६ गाडयाऐवजी ५ गाडया खरेदी कराव्यात.

श्री.जावेद रज्जाक : वाहना संदर्भातील ऑफशन कमेटीमध्ये कोणकोणते सदस्य आहेत याची माहिती देण्यात यावी.

अति.शहर अभियंता : ऑफशन कमेटीमध्ये अति.शहर अभियंता,आर.टी.ओ.व्यवस्थापक राज्य परिवहन मंडळ,मुख्य लेखा परिक्षक व उपआयुक्त-१ चे सदस्य असतात.

श्री.नरेंद्र पाटील : हया ऑफशन कमेटीमध्ये एक पदाधिकारी असावा.

श्री.प्रदीप जैस्वाल : ऑफशन कमेटीचे सदस्य हे शासन नियुक्त असतात.सदरचा ठराव लिलावाचा नसून ज्या वाहनांचे आयुष्य १० वर्ष पेक्षा जास्त झालेले आहे.ती विकण्यात यावीत असा ठराव असावा.

श्री.गंगाधर गाडे : वाहनाचे ऑफशन करणे संबंधाने घेतलेले निर्णय हे प्रशासनाने घेतले की कमेटीने घेतले ऑफशन कमेटीने निर्णय घेतले असतील तर कमेटीची बैठक केव्हा झाली तसेच या कमेटीबाबत सभागृहात माहिती का देण्यात आली नाही.याबाबत खुलासा व्हावा.

अति.शहर अभियंता : ऑफशन कमेटीच्या बैठकीत जुन्या वाहने विकण्या संदर्भात निर्णय घेण्यात अशा प्रत्येक जुन्या वाहनाचे हिस्ट्रशीट कमेटीसमोर ठेवण्यात आलेले आहे व कमेटीने सर्व बाबी तपासून त्यावर निर्णय दिलेला आहे.

श्री.गंगाधर गाडे : ऑफशन कमेटीमध्ये आर.टी.ओ.असतात असे सांगण्यात आले.हया संदर्भाने आर.टी.ओ.कडे महानगरपालिकेतील वाहनाबाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितले की,मनपा वाहनाबाबत माहिती नाही.

अति.शहर अभियंता : आर.टी.ओ.कार्यालयाने कमेटीच्या बैठकीसाठी प्रतिनिधी पाठविला होता व त्या कमेटीची बैठक दि. १०/४/१७ रोजी झाली.हया संदर्भाने संबंधीत अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या संचिकेत आहेत.

**ठराव** : प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे जुन्या झालेल्या अॅम्बेसिडर कार क्र.एम.एक्स.व्ही.१७९,एम.एक्स ३१३८,एम.ए.ए.१००, एम.एच.१०१,एम.व्ही.जी.८८९० व एम.व्ही.जी.८/८९ हया निर्लेखित करून त्याऐवजी मारुती ८०० हया चार कार व एक मारोती व्हॅन अशी सहा वाहने खालील दराने मे.मारोती उदयांग लि.हयांचेकडून खरेदी करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

१) मारुती व्हॅन-१नग दर रु.	१,८९,८४०=१५,	१,८९,८४०=००
२) मारोती-८०० कार ५ नग दर	रु.२१०११४=२६,	१०,५०,७१=००
३) अॅक्ससरीज (सहा कार करिता)	रु.१०,०००=००,	६०,०००

एकूण १३,००५११=४५

हया साठी येणाऱ्या रु. १३,००,४११=४५ च्या खर्चास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.२१/१८** : आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद हे प्रस्ताव सादर करित आहेत की,औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने औरंगाबाद शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच

नहरु बालोदयान येथे छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या उभारणीचे काम सध्या सुरु आहे व बांधकाम अंतीम टप्प्यात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आणि स्फूर्तिस्थान आहे.त्यांच्या नावाने हे संग्रहालय उभारले जात आहे.हया संग्रहालयात शिवकालीन व पुराणवस्तू ठेवण्यात येतील व त्या योगे नवीन पिढीसमोर आपल्या देशाची संस्कृती व इतिहास मांडण्यात येईल.सदरील इमारतीचे काम अंतीम टप्प्यात असून त्यास पुराणवस्तू मांडण्यास्तव विविध ठिकाणाहून पुराणवस्तू आवश्यक आहे.अशा एका प्रयत्नाचा भाग म्हणून औरंगाबाद शहरातील नामांकीत वस्तू संकलन व ज्यांचे स्वतःचे कौशल्याबाई पुरवार नामक वस्तू संग्रहालय औरंगाबादेत आहे असे डॉ.शांतीलाल पुरवार यांचेकडे जावून त्यांना त्यांच्या सर्व वस्तू छत्रपती पुराण वस्तू संग्रहालयास द्याव्यात मा.आयुक्त मा.खासदार श्री.प्रदीप जैस्वाल मा.महापौर इ.नी के व वेळोवेळी हया विषयावर चर्चा केली.त्या चर्चेचे फलीत म्हणून डॉ.शांतीलाल पुरवार हयांनी दि.१३/५/१७ रोजी एक ऑफर लेटर दिले असून त्या पत्रातील अटी महानगरपालिकेस मान्य असतील तर त्यांचेकडील सर्व शिवकालीन वस्तू छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयास देण्यास तयार आहेत.

तसेच हया संग्रहालयाच्या उभारण्याची संपूर्ण जबाबदारी पेलण्यास तयार आहेत.

डॉ.शांतीलाल पुरवार हयांनी दि.१३/५/१७ रोजी दिलेल्या पत्रातील अटी खालीलप्रमाणे आहेत.

- १) माझ्या (डॉ.शांतीलाल पुरवार हयांच्या) मातोश्री कौशल्यादेवी हयांचे नाव संग्रहालयाच्या सहा दालनापैकी एका दालनास देण्यात यावे.
- २) संग्रहालय उभारण्याची जबाबदारी डॉ.शांतीलाल पुरवार हयांच्यावर सोपविण्यात यावी.
- ३) संग्रहालयाच्या देखभालीसाठी व वस्तू जतन करण्यासाठी सर्व अधिकारयुक्त सर्वोच्च समिती स्थापन करण्यात यावी.हयामध्ये मा.महापौर,मा.खासदार,मा.आयुक्त महानगरपालिका आणि डॉ.शांतीलाल पुरवार व त्यांचे पूत्र श्री.प्रकाश पुरवार हयांचा समावेश असावा.
- ४) महानगरपालिकेने हया संग्रहालयाच्या देखभालीसाठी डॉ.शांतीलाल पुरवार आणि त्यांचे पूत्र श्री.प्रकाश पुरवार हयांचे समवेत व त्यानंतर श्री.शांतीलाल पुरवार व श्री.प्रकाश पुरवार हे सुचवतील ती व्यक्ती हयांचेशी ९९ (नव्यान्नव) वर्षांचा करार करावा.
- ५) संग्रहालयाचे डायरेक्टर म्हणून डॉ.शांतीलाल पुरवार व त्यानंतर त्यांचे पूत्र श्री.प्रकाश पुरवार हयांची नेमणूक करावी.
- ६) संग्रहालयाच्या संदर्भात सर्व अधिकारी हे वर सुचविल्यानुसार निर्माण करण्यात येणाऱ्या समितीला राहतील.
- ७) संग्रहालयाचे डाररेक्टर म्हणून डॉ.शांतीलाल पुरवार हयांना मानधन म्हणून रु.५०००/- प्रतिमाह आजीवन (तदहयात) देण्यात यावेत तदनंतर श्री.प्रकाश पुरवार हयांना देण्यात यावेत.

तरी वरील सर्व अटी मान्य असल्यास त्यानुसार पुढील कार्यवाही करता येईल.

तरी प्रस्ताव मंजूरीस्तव सादर.

**संवाद :**

श्री.नरेंद्र पाटील : सदरचा विषय अत्यंत महत्वाचा असल्याकारणाने याबाबत सभागृहात चर्चा होणे आवश्यक आहे.सर्वप्रथम मनपाचे व सदस्यांचे अभिनंदन करावयास पाहीजे कारण १ कोटी रुपये खर्चून कमीत कमी वेळात ही इमारत बांधून



पूर्णत्वाकडे आहे.छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयास वस्तू देण्याबाबत डॉ.शांतीलाल पुरवार यांनी एक पत्र दिले आहेत ज्यात काही अटींचा समावेश आहे.डॉ.पुरवार हयांना दिलेले पत्र जशास तसे मान्य करुन सभागृहासमोर ठेवले आहे.हया संग्रहालयास थोर व महान नेत्याचे छत्रपती नाव दिल्यानंतर हया संग्रहालयातील लहान दालनास डॉ.पुरवार हयांचे मातोश्रींचे नाव देवून दालनाची कमी किंमत करु नये. हे अयोग्य आहे.संग्रहालयाची संपूर्ण जबाबदारी डॉ.पुरवार हयांचेकडे सोपविणे योग्य होणार नाही.

महानगरपालिकेने ही जबाबदारी उचलावी.संग्रहालयाच्या देखभालीसाठी व वस्तू जतन करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.वास्तविकता महानगरपालिका जे जे प्रकल्प/ योजना पूर्ण करते त्यास प्रशासन जबाबदार असते.त्यामूळे प्रशासनाने समिती नेमून जबाबदारी टाळू नये.संग्रहालयही महानगरपालिकेची मालमत्ता आहे.

त्यामूळे ही जबाबदारी खाजगी व्यक्तीस देण्यात येवू नये.तसेच संग्रहालय जर महानगरपालिकेचे आहे तर डॉ.पुरवार हयांचेशी ९९ (नव्यान्नव) वर्षांचा करणे कितपत योग्य ठरेल हे पाहणे आवश्यक आहे ही एक भव्य वास्तू आहे व अशा वास्तूंचा नव्यान्नव वर्षापर्यंत करार करणे योग्य ठरणार नाही.तसेच डॉ.पुरवार हयांना त्यांचे मूलास मानधन रुपये ५०००/- देण्याचा प्रस्ताव आहे.हे मानधन आहे हे कशाकरीता व असे किती वर्ष देणे आहे.मनपाचे अशा प्रकारच्या अटी ठेवणे अयोग्य आहे.आवश्यकता भासल्यास महानगरपालिकेने स्वतः पैसा उभारुन पुराणवस्तू ठेवाव्यात.परंतु आर्थिक दृष्टीने व्यवहार ठेवणाऱ्या अशा प्रकारचा करार करणे योग्य राहणार नाही.

श्री.गजानन बारवाल : छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहायाची वास्तू महानगरपालिकेने फार मेहनतीने उभी केली आहे.ही एक भव्य ऐतिहासिक वास्तू आहे.हयासाठी महानगरपालिकेने बराच खर्च केलेला आहे.सध्याच्या काळात पुराणवस्तू सहसा मिळणे अत्यंत कठीण आहे.

हया वास्तूची किंमत पैशामध्ये करणे कठीण आहे.पुराणवस्तू गोळा करण्याच्या दृष्टीने मी.मा.आयुक्त व श्री.जैस्वाल व इतर अधिकारी पुणे येथे व इतर ठिकाणी भेटी दिल्या व वस्तू गोळा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेत.तथापि हया वस्तू सहजतेने मिळणे अत्यंत कठीण आहे.डॉ.पुरवार हयांचे मोठया प्रमाणावर पुराणवस्तू आहेत.त्यावस्तू ते देण्यास तयार आहेत.व त्यांनी दिलेल्या अटी काही जास्त नाहीत.डॉ.पुरवार हयांनी मानधन स्वरुपात मागितलेली रक्कम फार अल्पशी आहे.त्यांनी जर जास्त रक्कम मागितली असती तर ती देण्यासाठी विचार करावा त्यांचेकडील पुराणवस्तूंची पैशात किंमत करणे कठीण आहे.डॉ.पुरवार हयांनी त्यांचे मातोश्रींचे नाव देण्याबाबत सूचीत केले.वास्तविक डॉ.पुरवार हयांच्या वस्तू ज्या दालनात ठेवण्यात येतील त्यास नाव देण्याचे प्रास्तविक आहे व ते नांव आतील दालनास असल्यास हरकत नसावी.वरील सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करता हया व्यक्तींचा कुठलाही अपमान होणार नाही हया दृष्टीने विचार करावा.व सदरचा प्रस्ताव मान्य करावा अशी विनंती आहे.

श्री.गंगाधर गाडे : छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाने हया ऐतिहासिक शहराच्या सौन्दर्यात निश्चितपणे भर पडणार आहे.त्यामूळे हा प्रस्ताव अत्यंत महत्वाचा आहे.तथापि हया ठिकाणी वस्तूंची यादी देणे आवश्यक होते ती दिली नाही.खरे पाहता पुराणवस्तूची किंमत पैशात करणे अवघड आहे.हया वस्तू सहजासहजी मिळत नाही.डॉ.पुरवार हयांनी दिलेल्या अटी हया जाचक जरूर असतील तथापि हया अटी शिथिल करण्याचा प्रशासनाने प्रयत्न करावा.

हया उपरही अटी तशाच ठेवण्याचा डॉ.पुरवार हयांचे म्हणणे असेल तर त्या सर्व अटी मान्य कराव्यात व हया ऐतिहासिक स्मारकात भर टाकावी व संग्रहालय पूर्ण करावे अशी विनंती आहे.

श्री.मुश्ताक अहेमद : डॉ.पुरवार ज्या पुराणवस्तू देणार आहेत त्या देण्यात त्या घेण्यात काहीही हरकत नाही.तथापि दालनास त्यांचे मातोश्रींचे नांव देणे योग्य होणार नाही.तसेच संग्रहालयाची जबाबदारी मनपाने घ्यावी.त्यांचेवर देण्यात येवू नये.हया संग्रहालयासाठी कमेटी स्थापन करण्याची आवश्यकता भासत नाही.तसेच डॉ.पुरवार हयांची डायरेक्टर म्हणून नेमणूक न करता त्यांना गाईड म्हणून ठेवण्यास हरकत नाही.त्यांना रु. ५०००/- मानधन देण्यास हरकत नसावी.हया प्रमाणे प्रस्तावास मंजूरी देण्यात यावी.

श्री.प्रदीप जैस्वाल : छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाची भव्य वास्तू महानगरपालिकाने उभी केलीली आहे.हया संग्रहालयासाठी पुराणवस्तू गोळा करण्यासाठी एक कमेटी स्थापन देण्यात आलेली आहे.हया वस्तूसाठी माजी महापौर,मा.आयुक्त व इतर सदस्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देवून वस्तू गोळा करण्याचा अटोकाट प्रयत्न केला.परंतु अशा वस्तू मिळणे जवळपास दुर्मिळ होत चालले आहे.शिवकालीन वस्तू मिळविण्यासाठी आम्ही पुण्यास जावून श्री.बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली त्यांनाही विनंती केली.डॉ.पुरवार यांनी दिलेल्या अटीपैकी त्यांच्या मातोश्रींचे नाव दालनास देणे बाबतची अट वगळता इतर सर्व अटी मान्य करणे योग्य होईल.छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालया सारखेच हया शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र उभारण्यात आले.हया केंद्रासाठी बाबासाहेबांच्या काळातील वस्तू देण्यासंदर्भात व त्यांचे आठवणीतील इतर साहित्य घेण्या संदर्भाने मिलिद कॉलेजला भेट दिली.तेथील कमेटीतील सदस्यांना भेटून अशा वस्तू देण्यासाठी विनंती केली.तसेच मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे.त्यासाठीही अशाच प्रकारचे वस्तू गोळा कराव्या लागतील.तद्वतच डॉ.पुरवार यांनी दिलेल्या अटीपैकी अट क्र.१ व ३ वगळता सर्व अटी मंजूर कराव्यात अशी विनंती आहे.

श्री.नरेंद्र पाटील : पुराणवस्तूची किंमत पैशात होवू शकत नाही.या मताशी मी सहमत आहे.स.स.श्री.जैस्वाल यांनी नमूद केल्याप्रमाणे मान्य करण्यास हरकत नाही.तसेच ९९ वर्षांच्या करारा संदर्भात अट आहे ती रद्द करावी.

मा.महापौर : छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय भव्य वास्तू पूर्णावस्थेत आहे.हया संग्रहालयासाठी डॉ.पुरवार यांचेकडून पुराणवस्तू घेण्याचा प्रस्ताव आहे त्यासाठी काही अटी दिलेल्या आहेत.तथापि हया अटी जाचक असतील तर थोडीफार सुधारणा करून ते मान्य करणे योग्य ठरेल.कारण शिवकालीन पुराणवस्तू मिळणे जवळपास दुरापास्त झालेले आहे.हया वास्तू उभारणीसाठी

पुराणवस्तू गोळा करण्यासाठी मा.आयुक्तांनी बरेचसे परिश्रम घेतलेले आहे.वास्तविकतः त्यांना याकामाबाबत धन्यवाद देणे उचित होईल कारण अल्पकाळात त्यांनी हया कामास गती दिली व डॉ.पुरवार यांचेकडून वस्तू घेण्यासाठी प्रयत्न केलेत.लवकरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र व मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र यासाठी सुध्दा अशाच प्रकारे पुराण कालीन वस्तू गोळा कराव्या लागतील.तथापि अशा वस्तू मिळणे कठिण होत चालले आहे.

सदर प्रस्तावातील अट क्र.१ व ३ वगळण्यात याव्यात.संग्रहालय उभारण्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिका आयुक्त हयांच्यावर सोपविण्यात येवून सदरचा प्रस्ताव मंजूर करण्यात येतो.

**ठराव :** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे औरंगाबाद शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने नेहरु बालोदयान येथे छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय उभारणेच्या कामाकरीता प्रस्तूत संग्रहालयात शिवकालीन पुराणवस्तू ठेवण्यासाठी अंतीम टप्प्यात असलेले बांधकाम इमारतीत औरंगाबाद शहरातील पुराणवस्तू संकलन श्रीमती कौशल्याबाई पुरवार वस्तू संग्रहालय आहे.हया संग्रहालयातील अधिकृत मालक डॉ.शांतीलाल पुरवार हयांचे सोबत महानगरपालिकेचे पदाधिकारी व मा.आयुक्त हयांचेशी चर्चा करुन असे ठरविले की,अट क्र. १ ते ७ मधील अट क्र.१ व ३ अमान्य करुन बाकी सर्व अटी मान्य करण्यात येवून बाकी सर्व अटी प्रस्तूत संग्रहालय उभारण्यासाठी महापालिका आयुक्त हयांचेवर संपूर्ण जबाबदारी सोपविण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.२२/१९ :** अतिरिक्त शहर अभियंता यांनी प्रस्ताव दिला की,औरंगाबाद सारख्या ऐतिहासिक मुघलकालीन व बुध्दकालीन शिलाची लेणे लाभलेल्या तसेच जगप्रसिध्द अजिंठा व एलोरा यांचा हया शहराला लागूनच असलेला परिसर आणि हयाकडे आकर्षित होणारे जगातील पर्यटन यांचा तसेच हया शहरातील व आजुबाजूच्या खेड्यातील मोठ्या प्रमाणातील प्रेक्षकवर्ग यांचा विचार करता हया शहरामध्ये असणारे प्रसिध्द व एकमेव सिध्दार्थ उदयान हयामध्ये संगीत कारंजे बसविल्यास शहराच्या सौन्दर्यात भर पडून महानगरपालिकेच्या उत्पन्नातही वाढ होवू शकते ही बाब लक्षात घेता सिध्दार्थ उदयानांत संगीत कारंजे बसविणे,विद्युतीकरण करणे,कलात्मक व कलाकुसरीची कामे करणे इत्यादी एकूण कामासाठी अंदाजे रक्कम रु. ४०,००,०००/- एवढा खर्च होईल.

संगीत कारंजे (महानगरपालिकेच्या पॅटर्न प्रमाणे कामे करणे ) बसविणे विद्युतीकरण करणे सौन्दर्यीकरण करणे कलात्मक व कलाकुसरीची इत्यादी कामे करण्यात येतील.सदरील कामासाठीचा एकूण खर्च रक्कम रु. ४०,००,०००/-होईल व हा खर्च शहर सौन्दर्यीकरण ९७-९८ मधून करण्यात येईल.

तरी अंदाजपत्रकीय रक्कम रु.४०,००,०००/- चे मंजूरी बाबतचा प्रस्ताव मा.सर्वसाधारण सभेच्या विचारार्थ तथा मंजूरीस्तव सादर.

**संवाद :**

श्री.नरेंद्र पाटील : सिध्दार्थ उदयानात संगीत कारंजे बसविण्यासाठी रु.४०,००,०००/- खर्च करण्यात येणार आहे.हयास माझा विरोध असून प्रस्ताव मान्य करु नये.

**ठराव :** औरंगाबाद शहरामध्ये प्रसिध्द सिध्दार्थ उदयानामध्ये संगीत कारंजे बसविणे, विद्युतीकरण, सौन्दर्यीकरण करणे, कलात्मक व कलाकुसरीची कामे करणे इ. कामाकरीता तयार करण्यात आलेल्या रक्कम रु. ४०,००,०००/- च्या अंदाजपत्रकास तसेच सदरील खर्च शहर सौन्दर्यीकरण ९७-९८ मधून करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.२३/२० :** अतिरिक्त शहर अभियंता यांनी प्रस्ताव सादर करित आहेत की, बन्सीलालनगर येथे स्टेट बँक ऑफ हैद्राबाद ते हॉटेल आशियाना पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणेच्या कामाचे सन ९६-९७ चे सार्वजनिक बांधकाम डी.एस.आर.दराने रक्कम रु. ५,५७,८००/- चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून त्यास मा.आयुक्त हयांची मंजूरी मिळालेली आहे. सदरील कामाचा खर्च भांडवली रस्ते डांबरीकरण सन ९६-९७ स्पील ओव्हर मधून प्रस्तावित आहे.

तरी सदर कामासाठी तयार करण्यात आलेल्या रक्कम रु. ५,५७,८००/- च्या अंदाजपत्रक मंजूरीबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या विचारार्थ तथा मंजूरीस्तव सादर.

**ठराव :** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे बन्सीलालनगर येथे स्टेट बँक ऑफ हैद्राबाद ते हॉटेल आशियाना पर्यंतच्या रस्त्याचे पूर्ण डांबरीकरण करणेच्या कामाकरीता तयार करण्यात आलेल्या रक्कम रु. ५,५७,८००/- च्या अंदाजपत्रकास तसेच सदरील खर्च "भांडवली रस्ता ते डांबरीकरण सन ९६-९७ मधून (स्पिल ओव्हर करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.२४/२१ :** अतिरिक्त शहर अभियंता प्रस्ताव सादर करित आहेत की, चिकलठाणा एम.आय.डी.सी.येथील ए.पी.आय.ते एम.एस.ई.बी. भांडार हया रस्त्याचे डांबरीकरण करणेच्या कामाचे सन ९६-९७ चे सार्वजनिक बांधकाम खात्याचे डी.एस.आर.दराने रक्कम रु. १७,२७,०००/-चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून त्यास मा.आयुक्त यांची मंजूरी मिळालेली आहे. रस्त्याची एकूण लांबी १७.०० आहे. सरासरी रुंदी ७.५० मी. आहे. सदर कामाचा खर्च भांडवली रस्ते डांबरीकरण सन ९६-९७ मधून प्रस्तावित आहे.

तरी सदर कामासाठी तयार करण्यात आलेल्या रक्कम रु. १७,२७,०००/- अंदाजपत्रक मंजूरीबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मंजूरीस्तव तथा विचारार्थ सादर.

मा.महापौर : रस्त्याची एकूण लांबी १७.०० मी. ऐवजी १७०० मीटर अशी दुरुस्ती सर्वानुमते मंजूर.

**ठराव :** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे चिकलठाणा एम.आय.डी.सी.येथील ए.पी.आय.ते एम.एस.ई.बी.भांडार हया रस्त्याचे डांबरीकरण करणेच्या कामाकरीता तयार करण्यात आलेल्या रक्कम रु. १७,२७,०००/- च्या अंदाजपत्रकास तसेच सदर खर्च "भांडवली रस्ते डांबरीकरण ९६-९७ मधून करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.२५/२२ :** कार्यकारी अभियंता पाणी पूरवठा व जलनिःसारण यांनी प्रस्ताव सादर केला की, मो.मोतीवाला नगर येथे २५० मी. मी. व्यासाची आर.सी.सी. ड्रेनेज लाईन टाकणेच्या कामाकरीता अंदाजपत्रकीय रक्कम रु. ६,५८,४३५/- चे परिसर अभियांत्रिकी विभाग यांची

दरसूची ९५-९६ नुसार प्रस्तावित केले आहे.सदरील काम "भांडवली तरतूद "काम जलनिःसारण ९७-९८ हया लेखा शिर्षातून प्रस्तावित केले आहे.

जलनिःसारण "भांडवली कामे" ९७-९८ हया लेखा शिर्षासाठी तरतूद रक्कम रु.१,००,००,०००/- करण्यात आलेली आहे.सदरील प्रस्तावास मा.आयुक्तांनी दि.७/३/९७ ला प्रशासकीय मंजूरी दिलेली आहे.तरी अंदाजपत्रकीय रक्कम रु. ६,५८,४३५/- सर्वसाधारण सभेच्या मंजूरीस्तव सादर.

**ठराव :** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे मोतीवाला नगर येथे २५० मी.मी.व्यासाची आर.सी.सी.ड्रेनेज लाईन टाकणेच्या कामाकरीता तयार करण्यात आलेल्या रक्कम रु. ६,५८,४३५/- च्या अंदाजपत्रकास तसेच सदर काम "भांडवली तरतूद" मधून करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.२६/२३ :** कार्यकारी अभियंता यांनी प्रस्ताव सादर केला की,हर्सुल गांव येथील जलकुंभ भरण्याची व्यवस्था करण्यासाठी फिल्टर बोड ते हर्सुल जलकुंभापर्यंत १५० मी.मी.व्यासाची डी.आय.के-९जलवाहीनी टाकावयाची आहे.त्यासाठी परिसर अभियांत्रिकी विभागाचा सन ९६-९७ च्या दरसूचीनुसार रक्कम रु.२१,०४,८४९/- एवढ्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.हया कामाचा खर्च हा भांडवली कामाच्या तरतूदमधून करण्यात येणार आहे.तरी अंदाजपत्रक मंजूरीस्तव सादर.

**संवाद :**

श्री.विकास जैन, श्री.कोकाटे : : सदर प्रस्तावाम डी.वाय.के-९ असा उल्लेख आहे.त्यांचा अर्थ काय हयाबाबत खुलासा व्हावा.

श्री.गजानन बारवाल : कार्यकारी अभियंता (पापू) हे सुट्टीवर आहेत.यास प्रस्तावांन मंजूरी दयावी व इतिवृत्त कायम करतांना हया बाबत खुलासा व्हावा.

**ठराव :** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे हर्सुल तलाव येथील जलकुंभ भरण्याची व्यवस्था करण्यासाठी फिल्टर बेड ते हर्सुल जलकुंभापर्यंत १५० मी.मी.व्यासाची डी.आय.के-९ जलवाहीनी टाकणेच्या कामाकरीता तयार करण्यात आलेल्या रक्कम रु.२१,०४,८४९/- च्या अंदाजपत्रकास तसेच सदर खर्च भांडवली कामाची तरतूद मधून करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.२७/२४ :** प्रशासकीय ठराव क्र.५७७ दिनांक ३/१०/९४ नुसार औरंगाबाद महानगरपालिकेसाठी

शासनाने मंजूर केलेल्या बांधकाम नियम व विकास नियंत्रण नियमावलीत नवीन नियम १४ अ सामाविष्ट करणे आहे.ज्यामध्ये जमीनीचा वापर व विकास करण्यासाठी विकास अवलंब करावयाची पध्दत (लॅन्ड युज मॅनर डेव्हलपमेंट ) हस्तांतरणीय विकास हक्क (ट्रान्सफर ऑडेव्हलमेंट राईट) संबंधी अपेन्डीस सन मध्ये एस-३ नंतर नवीन नियम एन-४ व झोपडपट्टयाचे पूर्ण विकास संबंधी (रिव्हॅल्यूशन ऑफ स्लम) तपशील आहे.तसेच हेबलएनच्या मध्ये नवीन एन-४ नंतर नवीन नियम एन-५ व वरील नियम एन-४ व एन-५ शी संलग्न अपेन्डीन्स क्यू व अपेडिक्स आर सामाविष्ट करणे आहे.त्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये गौण फेरबदल करण्याकरीता

अधिसूचना स्थानिक वृत्तपत्र दैनिक सिटीजन्स व दैनिक लोकमतमध्ये दि.९/११/९४ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक २३ फेब्रुवारी १९९५ भाग-१ हया पुरवणीच्या पान क्र. ३२९ ते ३४० वर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

सदरच्या प्रस्तावा संबंधाने नागरिकांतर्फे कोणत्याही हरकती व सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.अशा प्रकारे महानगरपालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये करावयाची कार्येवाही पूर्ण केलेली असून सदर प्रस्ताव शासनास मंजूरीसाठी सादर करण्यास्तव सर्वसाधारण सभेच्या मंजूरीस्तव सादर.

#### संवाद :

श्री.संजय जोशी : सदरचा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात यावी.

श्री.सहाय्यक संचालक नगररचना : हया प्रस्तावात सूचना आक्षेप मागवून व प्रस्ताव अंतिम करुन शासनास मंजूरीसाठी पाठविणे आहे.

श्री.संजय जोशी : एस.आर.टी.पी.अॅक्ट नुसार फेरबदल करण्याचा महापालिकास अधिकार आहेत काय? तसेच नगररचना विभागामार्फत हया संदर्भाने सभागृहात एक नकाशा ठेवण्यात न येता त्याची प्रत प्रत्येक नगरसेवकास देण्यात यावी.

श्री.हाळनोर: टी.डी.आरची प्रत्येक नगरसेवकास देणे आवश्यक आहे.

मा.महापौर : स.स.श्री.संजय जोशी व श्री.हाळनोर हयांचे मागणी प्रमाणे प्रत देण्यात यावी व सदरचा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात येतो.

**ठराव :** सदरचा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात यावा.असे सर्वानुमते ठरले.

**विषय क्र.२८/२५ :** मा.आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद हयांचे आदेशानुसार महानगरपालिकेतील जुने वाहने व यंत्रसामुग्री निर्लेखित करण्यासाठी ऑक्शन कमेटी मार्फत वाहने व यंत्र सामुग्रीचा दि.१०/४/९४ रोजी तपासणी करण्यात आली.

सदरील कमेटीमध्ये निम्नलिखित अधिकाऱ्यांचा समावेश होता.

- |                          |   |
|--------------------------|---|
| १) मेकॅनिकल इंजिनियर     | एस.टी.वर्कशॉप.                              |
| २) उपअभियंता (यांत्रिकी) | दक्षता पथक, औरंगाबाद.<br>परिमंडळ, औरंगाबाद. |
| ३) मोटार वाहन निरीक्षक   | आर.टी.ओ.ऑफिस,औरंगाबाद.                      |
| ४) अतिरिक्त शहर अभियंता  | महानगरपालिका,औरंगाबाद.                      |
| ५) मुख्य लेखा परिक्षक    | महानगरपालिका,औरंगाबाद.                      |

ज्या वाहनांचे आयुष्य दहावर्षापेक्षा जास्त किंवा २ लाख कि.मी.पेक्षा जास्त चालली किंवा वाहनांची सद्यस्थिती पाहता कमीतीने निम्नलिखित वाहने व यंत्रसामुग्री यांची तपासणी करुन ती निर्लेखित करण्याबाबत शिफारस केली आहे व तसेच त्याची घसारा किंमत काढून ती बंद लिफाफ्यात सील करुन ठेवली आहे.

अ.क्र.	वाहन क्रमांक	वाहनाचा प्रकार	मॉडेल	शेरा
१	एम.एक्स.व्ही./१७९	अॅम्बेसिडर कार	१९७९	नवीन मारुती कार
२	एम.एक्स.व्ही./ ३१३८	--/--	१९८३	--/--
३	एम.ए.ए./ १००	--/--	१९८५	--/--
४	एम.ए.ए./ १०१	--/--	१९८५	--/--
५	एम.व्ही.जी./ ८८९०	--/--	१९८८	--/--
६	एम.व्ही.जी./ ८८८९	--//	१९८८	--/--
७	एम.एक्स.व्ही./ २९०८	महेंद्र जीप	१९८३	एम.एच.२०/९४८१ ही जीप दिली आहे.
८	एम.एक्स.व्ही./ २९०९	महेंद्र जीप	१९८३	एम.एच.२०/ ९४८२ ही जीप देता येईल.
९	एम.एक्स.व्ही./२९१०	--/--	१९८३	एम.एस.२०/ ९४७६ ही जीप फायरची देता येईल.
१०	एम.एक्स.व्ही./४४३४	--/--	१९८४	नवीन जीप घ्यावी लागेल.
११	एम.एक्स.व्ही./ ३७९३	--/--	१९८४	जरुरी नाही.
१२	एम.ए.ए./ १४६९	--/--	१९८६	जरुरी नाही.
१३	एम.डब्ल्यू.पी / १५०७	मेटाडोरीप कपव्हॅन	१९८३	नवीन टाटा ४०७ स्वराज माझदा पिकअपव्हॅन घ्यावी.
१४	एम.सी.ए./ २६६९	महेंद्रा/व्हॅक्युम एमटी	१९८७	जरुरी आहे.
१५	एम.एच.२०/३८६८	महेंद्रा/पी/४ मिनीबस	१९८३	जरुरी नाही.
१६	एम.एच.झेड / २०१५	एक्वार्ट ट्रॅक्टर	१९७४	जरुरी नाही.
१७	एम.एच.झेड/ २०१४	--/--	--/--	जरुरी नाही.
१८	एम.एच.बी./ ७०५९	टूव्हिलर ट्रॉल	१९८१	जरुरी नाही.
१९	एम.डब्ल्यू.पी./४०५	--/--	१९८१	जरुरी नाही.
२०	असफाल्ट मिक्सर	डॉबर मिक्सिंग मशिन	१९९४	जरुरी नाही.

इतर सामुग्री :-

- १) ८.२५ X २० साईजचे नविन परंतू नॉनयुज केलेले ८ टायर्स ट्यूब.
- २) ८.२५ X२० साईजचे नॉन युज केलेले परंतू रिमोल्डचे जुने टायर्स ४ नग.
- ३) विविध आकाराचे जुने टायर्स १६२ नग.
- ४) जुने निघालेले ऑईल ड्रमसह २०० लिटर्सचे एकूण २० ड्रम्स.
- ५) भंगार मोटर पार्टस एकूण ६ टन अंदाजे.
- ६) फायर होज पाईप १ लॉट.

वरील पैकी सहा अॅम्बेसिडर कार हया निर्लेखित करुन पाच मारुती-८०० कार व एक मारुती पीकअपव्हॅन कार खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे.

तसेच एम.एक्स.व्ही. / ४४३४ हया जीप ऐवजी एक जीप नवीन घ्यावी लागेल.तसेच एम.डब्ल्यू.पी./१५०७ हया मेटॅडोर पिकअपव्हॅन ऐवजी नवीन टाटा-४० (७ पिक अपव्हॅन खरेदी करावे लागेल.) एम.व्ही./९४८२ ही जीप चांगली असल्यामूळे मेजर रिपेअरिंग करुन ही वापरावी अशी शिफारस कमेटीने केली आहे.

जुनी वाहने व यंत्र सामुग्री निर्लेखित करण्यासाठी मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ७९ (क) नुसार सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे जरूरी आहे.

तरी वरील प्रमाणे अनुक्रमांक १ ते २० मधील सर्व वाहने व यंत्रसामुग्री निर्लेखित करण्यास मंजूरी मिळावी व तसेच १ ते ६ मध्ये जी इतर सामुग्री दर्शविली आहे ती पण निर्लेखित करण्यास मंजूरी मिळावी. प्रस्ताव मंजूरीस्तव सादर.

**ठराव :** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे अनुक्रमांक १ ते २० मधील सर्व वाहने निर्लेखित करण्यास त्याच प्रमाणे अ.क्र.१ ते ६ मधील दर्शविलेली इतर सामुग्री निर्लेखित करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते. वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.२९/२६ :** प्रस्ताव सादर करण्यात येतो की, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक एस.ए.ओ./ ३१२६/ २७९८४ (३२०) / ९६ प्रशा-२ मंत्रालय विस्तार भवन मुंबई-३२ दि.१० ऑक्टोबर १९९६ नुसार श्री.एस.जी.देशमुख सहाय्यक व्यवसाय मार्गदर्शक व निवड संस्था औरंगाबाद यांची "शिक्षणाधिकारी" औरंगाबाद महानगरपालिका हया पदावर रुजू झाल्याचे तारखेपासून सोबतच्या अटी व शर्तीप्रमाणे प्रथम एक वर्षाच्या कालावधीकरीता प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे.

करीता श्री.एस.जी.देशमुख यांना रुजू झाल्याचे तारखेपासून म्हणजे ११/२/९७ रोजी मध्यानोत्तर "शिक्षणाधिकारी" औरंगाबाद महानगरपालिका हया पदावर एक वर्षासाठी शासनाच्या सोबतच्या अटी व शर्तीनुसार प्रति नियुक्तीस मान्यता देण्याबाबत ठराव विचारार्थ व निर्णयास्तव सादर.

**ठराव :** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे श्री.एस.जी.देशमुख सहा.व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी,व्यवसाय,मार्गदर्शन व निवड संस्था औरंगाबाद यांची रुजू झाल्याचे तारखेपासून म्हणजेच दि.११/२/९७ रोजी मध्यान्हानंतर "शिक्षणाधिकारी" औरंगाबाद महानगरपालिका हया पदावर एक वर्षासाठी शासनाच्या अटी व शर्तीनुसार प्रतिनियुक्तीस सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.



**विषय क्र.३०/२७ :** औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत सुरत महानगरपालिकेच्या धर्तीवर "स्वच्छ औरंगाबाद" ही मोहीम राबविणेयाचा मनपा प्रशासनाचा मानस आहे.ही मोहीम राबविण्यासाठी १९९७-९८ च्या अर्थसंकल्पात आवश्यक ती अर्थसंकल्पीय तरतूदही करण्यात आलेली आहे.ही योजना परिणामकारकरित्या राबविणे यासाठी महानगरपालिकेतील काही वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना विशेष अधिकार देणे,काही संवर्गातील पदे तात्पुरत्या स्वरूपात भरणे यासाठी सर्वसाधारण सभेची मंजूरी आवश्यक आहे.सदर प्रस्तावास दि.२९/४/१७ च्या स्थायी समितीच्या बैठकीत ठराव क्र. २२/२१ अन्वये मंजूरी देण्यात आलेली आहे.तद् अनुषंगाने खालीलप्रमाणे सर्वसाधारण सभेच्या मंजूरीस्तव प्रस्ताव सादर करण्यात येत आहे.

१) विभागीय कार्यालयातील साफसफाईच्या पर्यवेक्षणासाठी अधिकारी नेमावे.

महानगरपालिका हद्दीतील साफसफाई व इतर कामाबरोबरच कर वसुलीची कामे विभागीय कार्यालयामार्फत पार पाडली जातात.साफसफाईच्या कामावर योग्य नियंत्रण ठेवणे ह्यासाठी महानगरपालिकेचे वर्ग-१ अधिकाऱ्यास "झोनल कमीशनवर" हे पदनाम देवून त्यांना त्यांचे दैनंदिन कामाशिवाय साफसफाईचे पर्यवेक्षणाचे काम सर्व प्रकारच्या तक्रारी निवारण्याचे अधिकारण ही कामे पार पाडण्यासाठी आयुक्तांचे काही प्रशासकीय व आर्थिक अधिकार झोनल कमीशनरला प्रदान करण्यात आलेले आहेत.

२) साफसफाईच्या कामाच्या पर्यवेक्षणासाठी अतिरिक्त विभागीय अधिकारी नेमणे.

शहरातील साफसफाईच्या कामावर मोठ्या प्रमाणावर पर्यवेक्षणाची गरज आहे त्याबरोबरच वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण करणे वेळेवर होते काय हे पाहण्यासाठी महानगरपालिकेतील वर्ग-२ दर्जाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामाबरोबरच पर्यवेक्षणाच्या जबाबदाऱ्या देवून त्यांना "अतिरिक्त विभागीय अधिकारी" पदनाम देण्यास मंजूरी देण्यात यावी.

३) पाणी पुरवठा जलनिःसारण रस्ते दुरुस्ती,अतिक्रमण आदि कामाच्या पर्यवेक्षणासाठी अधिकारी नेमणे.

महानगरपालिका हद्दीतील पाणी पुरवठा व जलनिःसारणाची कामे सध्या कार्यकारी अभियंता (पापू) यांच्या मार्फत एकत्रितरित्या केली जातात.परिणामी अशा प्रकारच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी नागरिकांना मुख्यालयात यावे लागते.विभागीय कार्यालयातून उपरोक्त कामे पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार दिलेले नसल्याने तक्रारी निवारणार्थ कराव्या लागणाऱ्या सर्व कामाचे आदेश मुख्यालयातून वरिष्ठ अधिकाऱ्याकडून प्राप्त करुन घ्यावे लागतात.यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयातून उपअभियंता नेमून त्यांना तक्रारी निवारणार्थ विविष्ट रकमेपर्यंतचे खर्चाचे अधिकार प्रदान करण्यास मंजूरी देण्यात यावी.जेणे करुन असे अधिकारी जनतेकडून आलेल्या सामान्य स्वरूपाच्या तक्रारीबाबत वेळीच उपाययोजना करू शकतील.

४) वरीष्ठ लिपीक श्रेणीतील कर्मचारी वर्गातील पर्यवेक्षणाची कामे देणे.

औरंगाबाद शहरातील साफसफाईच्या कामावर १८ स्वच्छता निरीक्षकांमार्फत पर्यवेक्षण केले जाते.साफसफाईचे कामाचे पर्यवेक्षण कनिष्ठ स्तरावर करणे आवश्यक आहे.तसेच पर्यवेक्षकासाठी कमी भाग असल्यास पर्यवेक्षण ही चांगल्या प्रकारे होवून मजुरांवर वचक राहतो.त्यासाठी स्वच्छता निरीक्षकाच्या बरोबरीने वरीष्ठ लिपीक

श्रेणीतील कर्मचाऱ्यांनाही पर्यवेक्षणाचे काम देण्यास मंजूरी देण्यात यावी हे काम त्यांनी आपली दैनंदिन कामे सांभाळून करावयाची असल्याने महानगरपालिकावर कोणताही प्रकारचा आर्थिक भार पडणार नाही.

५) कर्मचाऱ्यांच्या सफाईच्या वेळा बदलते.

सध्या शहरातील साफसफाईचे काम सकाळी ५.३० ते दुपारी १.३० हयावेळी करण्यात येते.साधारणतः सकाळी ८.३० वाजेनंतर रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु होते.त्यामूळे साफसफाईच्या कामात अडथळे निर्माण होतात.तसेच सफाई कामात अडथळे निर्माण होतात.तसेच सफाई कर्मचारी सतत आठ तास काम करू शकत नाही हा सर्वसाधारण अनुभव आहे.सुरत महानगरपालिकेने साफसफाईच्या वेळा बदलून हे काम दोन शिफ्टमध्ये सुरु केलेले आहे.त्यामूळे साफसफाईचे काम सतत चालू रहाते.परिणामी शहरात कोठेही घाण,कचरा साठून राहत नाही.यासाठी सध्याच्या साफसफाईच्या वेळा बदलणे बाबत कामगार संघटना प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली असून त्यांनी शहरातील साफसफाई दोन शिफ्टमध्ये करण्यास मंजूरी दिलेली आहे.

यानुसार

सकाळी ५.०० ते १.०० पहिली शिफ्ट व

दुपारी १२.३० ते ७.०० दुसरी शिफ्ट

हया कालावधीत महानगरपालिकातील कायम स्वरुपी व दैनिक वेतनावर कामगारांकडून काम करवून घेण्यात येईल.याचबरोबर रात्री ९.०० ते पहाटे ३.०० वाजेपर्यंत काही प्रमुख रस्ते खाजगी कंत्राटदारामार्फत साफ करवून घेण्यात येतील.

६) शहरातील प्रमुख रस्ते साफसफाईसाठी कंत्राटदारास देणे.

औरंगाबाद महानगरपालिका हद्दीचा व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संख्या विचार करता संपूर्ण स्वच्छतेचे काम उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून परिणामकारकरित्या करून घेणे शक्य होणार नाही.यासाठी शहरातील काही प्रमुख रस्त्यांच्या साफसफाईचे काम निविदा काढून खाजगी कंत्राटदारामार्फत केल्यास अशा रस्त्यांच्या साफसफाईचा कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होवून ते कर्मचारी शहरातील इतर भागाच्या साफसफाईसाठी उपलब्ध होवू शकतील.सुरत महानगरपालिकेने काही महत्वाच्या रस्त्यांच्या साफसफाईचे काम खाजगी कंत्राटदारांना दिले ले आहे.हया रस्त्यांची साफसफाई रात्री १०.०० ते पहाटे ३.०० हया कालावधीत केली जाते.यामूळे साफसफाईस रहदारीचाही त्रास होत नाही.औरंगाबाद शहरातील खालील प्रमुख रस्त्यांच्या साफसफाईचे काम खाजगी कंत्राटदारांना दिलेले आहे.औरंगाबाद शहरातील खालील प्रमुख रस्त्यांच्या साफसफाई काम खाजगी कंत्राटदारांकडे देण्यास मंजूरी देण्यात यावी.यासाठी अटी व शर्ती स्वतंत्ररित्या बसविण्यात येतील.खालील प्रमुख रस्त्यांच्या साफसफाईचे काम खाजगी कंत्राटदारांकडे देण्यास मंजूरी देण्यात यावी.

- १) रेल्वे स्टेशन ते मजनूहिल मुख्य रस्ता.
- २) रेल्वे स्टेशन ते सिटी चौक रस्ता.
- ३) बाबा पेट्रोलपंप ते विमानतळ मुख्य रस्ता.

- ४) जालना रोड ते गजानन महाराज मंदीर रस्ता.
  - ५) विमानतळ ते सुभेदारी रस्ता.
  - ६) गांधी पुतळा ते मिलकॉर्नर.
  - ७) रोशन गेट ते सिडको हद्द-चेलीपूरा सिडको.
  - ८) जामा मज्जीद रोड, रोशनगेट, बायजीपूरा.
  - ९) विदयापीठ रस्ता, टाऊन हॉल चौक ते बीबीका मकबरा लिटल फ्लॉवर
  - १०) सावरकर चौक ते गजानन महाराज मंदीर रस्ता.
  - ११) आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक, गजानन महाराज मंदीरापर्यंत.
  - १२) शहानूरमियाँ दर्गा रोड, रिंग रोड.
- ७) शहरातील कचरा बिल्डींग मटेरियल उचलणे.

शहरातील विविध रस्त्यांवर खुल्या जागांवर मोठ्या प्रमाणावर बिल्डींग मटेरियल कचरा पडलेला आहे. अशा प्रकारे टाकण्यात आलेला कचरा बिल्डींग मटेरियल महानगरपालिकेतर्फे उचलून घेण्यात आला. हे काम मोठ्या प्रमाणावर हाती घ्यावे लागणार असल्याने महानगरपालिकेच्या उपलब्ध मनुष्य बळावर व उपलब्ध साधन सामुग्रीच्या आधारे पूर्ण करता येणार नाही. तेव्हा खाजगी कंत्राटदारांमार्फत प्रति टनाचे दर निश्चित करून अशा स्वरूपाचा कचरा, बिल्डींग मटेरियल उचलून घेण्यास मंजूरी देण्यात यावी. हयासाठी निविदा प्रसिध्द करण्यात येतील. व सहा महिन्यासाठी मोहीम राबविण्यात येईल. ही मोहीम संपल्यानंतर कोणी सार्वजनिक ठिकाणी खुल्या जागांवर कचरा बिल्डींग मटेरियल टाकल्यास अशा नागरिका विरुध्द प्रशासकीय अधिकार वसुलीची कार्यवाही करण्यात येईल.

- ८) विविध अधिकाऱ्यांना आर्थिक अधिकार प्रदान करणे.

"स्वच्छ औरंगाबाद" ही मोहीम राबवत असतांना दैनंदिन स्वरूपात प्राप्त होणाऱ्या तक्रारी तातडीने निकाली काढल्या जाव्यात यासाठी तक्रारीचे स्वरूप व त्याचा कालावधी निश्चित करण्यात येईल. किरकोळ स्वरूपाची कामे वेळीच निकाली निघावीत यासाठी तक्रारीचे स्वरूप व त्याचा कालावधी निश्चित करण्यात येईल. किरकोळ स्वरूपाची कामे वेळीच निकाली निघावीत यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण होणे जरूरीचे आहे. हयासाठी विविध अधिकाऱ्यांना खालील अधिकार प्रदान करण्यास सर्वानुमते मंजूरी दयावी.

- १) झोनल कमिशनर : पगार व भत्त्यांचे वाटप करणे, जलवाहीन्या / जलनिःसारण वाहीन्यांची आवश्यक ती तातडीची दुरुस्तीसाठी रु. २५०००/- खर्चाचे अधिकार दैनिक वेतन कामगारांना नेमणूकीचे आदेश देणे आदि अधिकार झोनल कमिशनरला देण्यात यावे.
  - २) झोनल ऑफीसर : विभागीय कार्यालयातून अत्यावश्यक कामे पार पाडण्यासाठी आकस्मिक खर्च रु. ५०००/- पर्यंत करण्याचे अधिकार प्रदान करण्यास मंजूरी देण्यात यावी.
  - ३) उपअभियंता : आकस्मिक स्वरूपाच्या कामांवर रु. ५०००/- पावतीचा खर्च करण्याचे अधिकार प्रदान करण्यास मंजूरी देण्यात यावी.
- ९) वैद्यकीय अधिकाऱ्यांना आरोग्य तपासणीची कामे देणे.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या अस्थापनेवर १४ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.हया वैद्यकीय अधिकार्यांमार्फत आरोग्य विषयक कामांचा आढावा मलेरिया तपासणी, डास निर्मूलन मोहीम,लसीकरण,आरोग्य केंद्र चालविणे,जन्म-मृत्यू नोंदणी करणे,साथीच्या रोगांवर प्रतिबंधनात्मक उपाय योजना करणे व त्यास आळा घालणे आदि योजना राबविल्या जातील.आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या मलेरियाचा सुपरवायझर,एमपीडब्ल्यू,मलेरिया मजूर आदि कर्मचाऱ्यांकडून हया योजना राबवून घेतल्या जातील.

१०) सॅनिटरी सब इन्स्पेक्टरची पदे निर्माण करणे.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या अस्थापनेवर सध्या जेष्ठ स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता निरीक्षकांची १८ पदे अस्तित्वात आहेत.शहरातील स्वच्छतेच्या कामावर हया स्वच्छता निरीक्षकांमार्फत नियंत्रण ठेवले जाते. सुरत महानगरपालिकेत स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी प्रत्येक स्वच्छता निरीक्षकांच्या हाताखाली सॅनिटरी सब इन्स्पेक्टर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.साफसफाईच्या कामावर कनिष्ठ स्तरांवर नियंत्रण ठेवणे जास्त जरूरीचे आहे.औरंगाबाद महानगरपालिकेच्या अस्थापनेवर सॅनिटरी सब इन्स्पेक्टरची पदे अस्तित्वात नाहीत.

स्वच्छता मोहीम परिणामकारकरित्या राबविण्यासाठी साधारणतः २१ सॅनिटरी सब इन्स्पेक्टरची पदे निर्माण करावी लागणार आहेत.तेव्हा २१ सॅनिटरी सब इन्स्पेक्टरची पदे वेतनश्रेणी रु. १२०० ते १८०० मध्ये निर्माण करण्यास मंजूरी देण्यात यावी.हया पदांना शासन मान्यता मिळेपर्यंत एकत्रित वेतनावर हे पद तात्पुरत्या स्वरूपात सहा महिन्यांसाठी भरण्यासाठी मंजूरी देण्यात यावी.महानगरपालिका सेवा भरती नियमांमध्ये सॅनिटरी सब इन्स्पेक्टर पदाचा अंतर्भाव नसल्याने सेवा भरती नियमात हया पदांचा उपरोक्त वेतनश्रेणीसह अंतर्भाव करण्यात यावा व या पदाची शैक्षणिक पात्रता स्वच्छता निरीक्षक पदाच्या शैक्षणिक पात्रतेबरोबर घेण्यात यावी.

तदनषंगाने महानगरपालिका सेवाभरती नियमात दुरुस्तीसह मंजूरी देण्यात यावी.

११) स्वच्छता मोहीमेसाठी लागणारे साहित्य खरेदी करणे.

कंटेनर्स खरेदी करणे : औरंगाबाद शहरात कचरा साठविण्यासाठी विविध ठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत.हया कुंड्यांना झाकण नसल्यामुळे कचर रस्त्यावर येवून पडतो.तसेच कुंड्या साफसफाईसाठी वेळही लागतो.

सुरत महानगरपालिकेने कचरा गोळा करण्यासाठी विशिष्ट पध्दतीच्या कंटेनर्स वाईझचा वापर केलेला आहे.कचर कंटेनर्समध्ये गोळा झाल्यानंतर तो विशिष्ट प्रकारच्या ट्रकद्वारा उचलून घेण्यात येतो.त्यामुळे वेळेची बचत होते.औरंगाबाद शहरासाठी साधारणतः २०० कंटेनर्स व विशिष्ट पध्दतीचे १० ट्रक्स खरेदी करण्यास मंजूरी देण्यात यावी यासाठी निविदा मागविण्यात येतील.

०२) डस्टबीन खरेदी करणे :

सुरत महानगरपालिकेने नागरिकांना घरातील कचरा साठविण्यासाठी पत्र्याच्या डब्याचे डस्टबीन पुरविलेले आहेत.यासाठी सुरत महानगरपालिकेने स्वतः खर्च न करता स. नगरसेवकांच्या स्वेच्छानिधीतून असे डस्टबीन खरेदी करून त्या त्या प्रभागातील नागरिकांना पुरविलेले आहेत.नागरिक अशा प्रकारच्या डस्टबीनमध्ये

कचरा गोळा करुन ते वार्डातील ते कंटेनर्समध्ये टाकतात.त्यामूळे रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी घाण होत नाही.सुरत महानगरपालिकेच्या धर्तीवरच औरंगाबाद महानगरपालिकेतील स. नगरसेवक / नगरसेविकांनी त्यांच्या स्वेच्छानिधीतून मागणीप्रमाणे प्रभागातील नागरिकांना डस्टबीन पुरवावेत.

००) कचरा उचलण्यासाठी हातगाडया खरेदी करणे.

झोपडपट्टी भागातील अरुंद रस्त्यांचा विचार करता प्रत्येक झोपडपट्टीसाठी दोन हातगाडया व प्रत्येक दोन मजुरांमागे हातगाडी घ्यावी लागणार आहे.साधारणतः ५०० हातगाडया खरेदी कराव्या लागणार आहेत.सर्व साधारण सभेने ५०० हातगाडया खरेदी कराव्या लागणार आहेत.सर्वसाधारण सभेने ५०० हातगाडया खरेदीस मंजूरी दिल्या नंतर निविदा मागवून त्या खरेदी करण्यात येतील.

घोषित / अघोषित झोपडपट्ट्यांमध्ये टोपल्या पुरविणे :

सुरत महानगरपालिकेने झोपडपट्ट्यांमध्ये कचरा गोळा करण्यासाठी संबंधीत झोपडपट्टी धारकांस बेताच्या टोपल्या पुरविल्या आहेत.त्याच धर्तीवरती झोपडपट्टी भागातील स्वच्छता राखण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येक झोपडी धारकांस अशा प्रकारच्या बेताच्या टोपल्या पुरविण्यासाठी येणाऱ्या खर्चास मंजूरी दयावी.निविदा मागवून अशा प्रकारच्या टोपल्या खरेदी करण्यात येतील.

१२) सुलभ शौचालय योजना राबविणे :

औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत अनेक झोपडपट्टी आहेत. हया झोपडपट्ट्यांमधून शाहचालयाची व्यवस्था नसल्याने तेथील नागरीक सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर शौचालयास बसुन धाण करतात. अशा झोपडपट्टीया बाजाराच्या ठिकाणी बसस्थानक, रेल्वेस्टेशन अशा भागात सुलभशौचालय योजना राबविणे आवश्यक आहे. यासाठी सुलभ इंटरनेशनल कंपनीची मदत घेण्यातयेईल ही योजना राबविण्यासाठी महानगरपालिकेत केवळ बांधकामाचा खर्च येईल. सर्वसाधारण सभेची मंजूरी मिळल्यानंतर शहराचा परत सर्व्हे करुन स्थळे निश्चि करण्यात येतील. स्वच्छता मोहीमेची परिणामकारकाना लक्षात घेता शहरात विविध ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्याय परवानगी देण्यात यावी.

१३) तातडीच्या कामासाठी युनीट रेट मंजुर करणे :

महानगरपालिकेकडे दैनंदिन स्वरूपात पाणीपुरवठा जलनिःसारण रस्त्यावर मुरम टाकणे, पॅचवर्क करणे, सुटलेले रस्ते दुभाष्क दुरुस्त करणे, विद्युत उपकरणाची देखमाल अशा प्रकारच्या तक्रारी मोठया प्रमाणाव येतात. या तक्रारीवर वेळीच उपाय योजना करण्यासाठी वार्षिकत्तवावर निविदा मागवून त्यांचे दर निश्चित केल्यास मंजुर दराप्रमाणे व त्याचा एजन्सीकडून तातडीने कामे करुवन घेता येतील. अशा कामाची यादी स्वतंत्ररित्या बनविण्यात येईल. उपरोक्त स्वरूपाची कामे वार्षिकत्तवावर निविदा मागवून व त्याच युनिट रेट निश्चित करुने पार पाडण्यास मंजूरी देण्यात यावी.

१४) बेशिस्त कर्मचाऱ्यां विरूध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे अधिकार :

महानगरपालिकेतर्फे विशेष साफसफाई मोहीम राबवित असताना प्रशासकीय कार्यात सुसुत्रता रहावीयासाठी बेशिस्त कर्मचाऱ्यावर शिरतभंगाची कार्यवाही करते दंडायी कार्यवाही करणे, निलंबित करणेस विभागीय चौकशी करणे आदि प्रकारचे अधिकार झोनल कमिश्नर यांना देण्यात मंजूरी देण्यातयावा तसेच जेकर्मचारी उथकृष्टपणे

- कर्तव्य बजावत असतील त्यांना रोख पारितोषिक देण्याची शिफारस करण्याचे अधिकारही झोनल कमिश्नर यांना देण्यात मंजूरी देण्यात यावी.
- १५) सार्वजनिक ठिकाणी धाणकरणे/कचरा टाकणे बाबत प्रशासकीय अधिभार वसूल करणे :
- महानगरपालिकेतर्फे दैनंदिन स्वरूपात शहरातील साफसफाई केली जाते. तथापि साफसफाईच्या वेळी संपल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी खुल्याजागावर अघडया गटारीतून कचरा धाण टाकली जाते. तसेच जागोजागी विविध स्वरूपाचे पोस्टर्स लवले जातत त्यामुळे शहरातून स्वच्छता दिसून येत नाही. सुरत महानगरपालिकेने अश्या नागरिकां विरुद्ध दंडत्मक उपाय योजना अवळंबिळी आहे. याच धर्तीवर औरंगाबाद शहरातील साफसफाई व राबविल्यानंतर अश्या सार्वजनिक ठिकाणी धाण करणाऱ्या विरुद्ध प्रशासकिय अधिभार वसुलीची उपाययोजना करण्यापुर्वी सतत दोन महिने विविध प्रसिध्दी माध्यमाद्वारे नागरिकांना आकलन करण्यात येईल. त्याचबरोबर साफसफाई व स्वच्छतेबाबत सर्वतोपरी साधने पुरविण्यात येतील यानंतर जे नागरीक हया नियमाचा भंग करतील अशा नागरिका विरुद्ध कार्यवाही करण्यात येईल. प्रशासकीय अधिभारातील तरतुदी खालील प्रमाणे असतील.
- १) सार्वजनिक ठिकाणी कचराकुंडी शिवाय इतरत्र कचरा टाकणे / धाण टाकणे.  
रु.५०/-
- २) उघडयावर शौचाल्यास बसणे  
रु.५०/-
- ३) भाजी विक्रेत्याना रस्त्यावर कचरा टाकणष / धाण करणे.  
रु.५०/-
- ४) हातगाडी वाले, पानपट्ट वाले, लॉटरीवाले यांनी रस्त्यावर कचरा टाकल्यास धाण केल्यास रु.५०/
- ५) ज्या नागरिकांच्या घरासमोर कचरा आढळून येईल ते नागरीक  
रु.१००/-
- ६) गल्लीत मोकळ्या जागेवर कचरा धाण टकला हे स्पष्ट होत नसेल तर सामुदाईक दंड आकारणे. रु.१००/-
- ७) हॉटेल मालक / चालक दुकान घर उद्योग धंदयावाल्यांनी रस्त्यावर कचरा टाकल्यास रु.१०००/-
- ८) गॅरेज मालकानी रस्त्यावर धाणकेल्यास रु.१०००/-
- ९) रसवंती चालक / ज्युस सेंटर चालकांनी रस्त्यावर कचरा टाकल्यास. रु.१०००/-
- १०) मोठे उद्योगधंदे करणारे पंचतारांकित हॉटेल चालकानी रस्त्यावर कचरा टाकल्यास धाण केल्यास रु.५०००/-
- ११) एकदा दंड भरल्यास परत ती बाब आढळल्यास दुप्पट आकारणी.

उपरोक्त प्रमाणे प्रशासकीय खर्च वसूल करण्याचे अधिकार झोनल कमिश्नर वरिष्ठ कनिष्ठ स्वच्छता निरीक्षक वैद्याकिय अधिकारी, उपअभियंता व इतर सर्व पर्यवेक्षकीय अधिकारी यांना देण्यात येतील यासाठी प्रशासकीय अधिभार वसुलीची सर्वसामान्य पावती पुस्तके पर्यवेक्षकीय अधिकारी / कर्मचारी यांना देण्यात येतील ते अशा व्यकति विरुद्ध

परिस्थितीनुरूप निर्णय घेवून दंडाची आकारणी करतील जे नागरिक अशा प्रकारचे प्रशासकीय अधिभार देण्यास अडथळे निर्माण करतील त्याच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील.

यासाठी पोलीस विभागाचीही मदत घेण्यात येईल. प्रस्ताव मंजुरीस्तव आहे.

**संवाद:**

**श्री.मुजीब आलमशाह खान :** स्वच्छ औरंगाबाद मोहिम संदर्भाने सविस्तर चर्चा करण्यासाठी एक विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात यावी व प्रस्ताव स्थगित ठेवावा.

**श्री.गजानन बारवाल :** स्वच्छ औरंगाबाद हया मोहिमेत महानगरपालिकेने सुरवात केली आहे व कामही सुरु आहे यात आवश्यक नसल्यास दुरुस्तीसह ठराव मंजुर करावा.

**श्री.नरेंद्र पाटील :** सदरचा प्रस्ताव स्थायी समिती बैठकित मंजुर करून घेवून सर्वसाधारण सभेमध्ये मंजुर न होता कामास सुरुवात केली आहे व त्याचे रितसर उद्घाटनही केले आहे. हा सभागृहाचा अवमान असून हयाबाबत हक्कभंगाचा ठराव मांडव्यात येतो.

**मा.महापौर :** वासविकतः प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये मंजुर करूनच कामात सुरुवात करणे आवश्यक होते तथापि कामास सुरुवात होवून नंतर प्रस्ताव मंजुरीसाठी आलेला आहे हयापुढे आशा प्रकारचे प्रस्ताव येणार नाहीत. याची दक्षता प्रशासनाने घ्यावी.

**श्री.नरेंद्र पाटील :** हया मोहीममे अंतर्गत सिडको,छावणी, जालना रोड हा भाग घेण्यात आलेला नाही त्यामुळे संपुर्ण औरंगाबाद स्वच्छ होत नाही.

**ठराव :**

प्रस्तावात दर्शविल्यानुसार स्वच्छ औरंगाबाद ही मोहीम राबविण्याकरिता खालील बाबीना सर्वानुमते मंजुरी देण्यात येते.

- १) विभागीय कार्यालयातील साफसफाईच्या पर्यवेक्षणासाठी अधिकारी नेमणे.
- २) साफसफाईच्या कामाच्या पर्यवेक्षणशासाठी अतिरिक्त विभागीय अधिकारी नेमणे.
- ३) पाणी पुरवठा जलनिःसारण, रस्ते दुरुस्ती,अतिक्रमण आदी कामाच्या पर्यवेक्षणासाठी अधिकारी नेमणे.
- ४) वरिष्ठ लिपीक श्रेणीतील कर्मचाऱ्यांना पर्यवेक्षणाची कामे देणे.
- ५) कर्मचाऱ्यांच्या साफसफाईच्या वेळबदलने
- ६) शहरातील प्रमुख रस्ते साफसफाईसाठी कंत्राटरास देणे.
- ७) शहरातील कचरा बिल्डींग मटेरियल उचलणे.
- ८) विविध अधिकाऱ्यांना आर्थिक अधिकार प्रदान करणे.
- ९) वैद्यकीय अधिकाऱ्यांना आरोग्य तपासणीची कामे देणे.
- १०) सॅनेटरी सब इन्स्पेक्टरची पदे निर्माण करणे.
- ११) स्वच्छता मोहिमेसाठी लागणारे साहित्य खरेदी करणे.
- १२) सुलभ शौचालय योजना राबविणे.
- १३) तातडीच्या कामासाठी सुनिटरेट मंजुर करणे.
- १४) बेशिरत कर्मचाऱ्या विरुद्ध शिसभंनाची कार्यवाही करण्याचे अधिकार.
- १५) सार्वजनिक ठिकाणी घाण करणे / कचरा टाकणे बाबत प्रशासकीय अधिकार वसूल

करणे.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्रमांक ३१/२८ :**

औरंगाबाद शहरातुन वाहणाऱ्या प्रमुख नाल्यापैकी औरंगपुरा भागात महानगरपालिकेने नाल्यावर विकसीत केलेल्या नाथसुपर मार्केटला लागुन पश्चिमेस असलेला नाला जमीनी श्री.शिबाई सेवा ट्रस्ट मुंबई यांनी संस्थेचे कार्यालय व ईतरधर्मादाय उपक्रमाकरिता दिर्धमुदतीसाठी भाडेपट्यावर मिळवी म्हणून मागणी केली आहे.

सदरील जागा जमिन औरंगपुराते अदालत रोड २४.०० मीटर विकास योजना रस्त्याचे पुर्वे सलागून आहे. मंजुर विकास योजना मध्ये आरक्षण क्र.२७९ दुकान तर प्रारूपविकास योजना मध्ये आरक्षण क्र.५५.५६ ने दुकान केंद्र व पार्किंग करिता आरक्षित आहे.

संस्थेची प्रमुखउद्दीष्टे केलेली लोकहिताची व धर्मादाय कामे तसेच मराठवाडया मध्ये सार्वजनिक कामाकरिता/ कार्यक्षेत्र वाढविण्याचे नियोजनापाहता प्रारूप विकास योजना मध्ये दुकान केंद्र व पार्किंग करिता आरक्षित असेलेली ही नाला जमीन त्या संस्थेने महाराष्ट्र शासनाचे नगर विकास विभागाचे शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१०९४/सिआर१४/९४ नवि-९ दिनांक ७-४-१९९४ ने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम १५४ अन्वये दिलेल्या निर्देशांकानुसार अनुज्ञेय घेणारे बांधकामापैकी ३५% बांधकाम महानगरपालीकेस विनामुल्य देवून ७५% बांधकाम स्वतःकरिता विकसीत करणे. विकसीत करावयासाठी केलेली मागणी विचारात घेवून संस्थेस रु.१९२/- प्रति चौरस मीटर हया दराने वार्षिक भाडे आकारून ही मुदतीकरिता भाडेपट्यावर देण्याचा प्रस्ताव मान्यतासाठी सादर.

प्रस्ताव मान्यतेनंतर जागा प्रदान करावयाचे कार्यवहीस शासनाची मंजूरी घेण्यासाठी हा प्रकरण शासनास सादर करण्यात येईल. तसेच प्रत्यक्षजागा देतांना जागेवर उपलब्ध होणाऱ्या क्षेत्राचे प्रथम सिमाकन करून देयेय क्षेत्र संबंधाने आवश्यकतो करारनामा व इतर सोपस्कार कार्यवाही करण्यात येवून जमीन विकसीत करिता संस्थेस हस्तांतरित करण्यात येईल.

**ठराव क्र.३२/२८ :**

प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे औरंगाबाद शहरातुन वाहणाऱ्या प्रमुख नालापैकी औरंगपुरा भागातील महानगरपालिकेचे नाथ सुपर मार्केटला लागुन असलेली पश्चिमेकडील जागा आरक्षण क्र.२७९१ प्रारूप विकास योजनेमध्ये दुकान केंद्र व पार्किंग आरक्षण क्र. ५५.५६ मध्ये आरक्षित आहे ही जागा महाराष्ट्र शासनाचे नगर विकास विभागातकडील टीएस क्रमांक १०९४/सीआर-१४/९४ नवि-९ दि.७-४-१९९४ ने महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम १५४ अन्वये दिलेल्या निर्देशानुसार विकसीत करण्याकरिता श्री.शिबाई सेवा ट्रस्ट मुंबई यांना २१.१९२ प्रति चौ.मि.हया दराने वार्षिक भाडे आकारत दिर्धमुदतीच्या भाडे पट्यावर भाडे पट्यावर देण्याच्या प्रस्तावस मान्यता देण्यातय जागा प्रदान करावयाच्या कार्यवाहीस संबंधाने अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे आवश्यक तो पत्रव्यवहार करण्याचे अधिकार सुचविल्या प्रमाणे मा.आयुक्ततांना देण्यात येत आहे.

दुरुस्तीसह सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.



**विषय क्रमांक ३२/२९ :**

अर्जदार श्री.सुरेश दयाराम पाटील,सुभाषभागाचंद पाटणी आणि डॉ.चेनकरण संचेती यांनी मौजे शहानुरवाडी येथील स.न.९/२ ची जमीन क्षेत्र ६.०० एकर मंजूर विकास योजनेच्या आरक्षण क्र.१५० खुलीजागा व आरक्षण क्रमांक १५१ प्राथमिक शाळा व क्रिडागण मध्ये संपुर्ण बाधीत होते. हया बाधीत जागे बाबत त्यांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम १२७ची खरेदी सुचना दि.३-७-९६ रोजी दिली त्यास दि.१९-१२-९६च्या सर्वसाधारण सभेस ठराव क्र.१६९/७ अन्वये भूसंपादनासाठी मान्यता दिली आहे. त्याप्रमाणे मा.जिल्हाधिकारी हयांचेकडे प्रस्ताव दिनांक १-१-९७ रोजी पाठविण्यात आला आहे.

संबंधित मिळकत धारकांनी पुन्हा विनंती अर्ज दिला की हया बाधीत जागेतील त्यांनी त्याचे जागेतील आरक्षण वगळल्यास विनंती करूनही आरक्षेत वगळल्यास ३०इ जागा विना बोंबदला महानगरपालिकेस देण्याची तयारी दर्शविली आहे.

हयापुर्वी सर्वसाधारण सभेने ६-११-९३ रोजीच्या सभेत ठराव क्र.१८१ अन्वये ७०% व ३०% ची मंजुरी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६चा कलम ५० अन्वये वगळणेची मान्यता दिली होती.

विकास योजना अहवाला प्रमाणे आरक्षण क्र.१५० खुली जागेचे क्षेत्र ३.१० हेक्टर आहे. त्याप्रमाणे शासनाने दि.१८-६-९१/०.९९ हेक्टर जागा वगळण्यास मंजुरी दिलेली आहे व आता हया आरक्षणात २.१५ हेक्टर एवढी जागा शिल्लक रहाते. त्यापैकी अर्जदाराची सुमारे १.२१ हेक्टर जागा बाधीत होते ही १.२१ हेक्टर जागा वगळण्यास आरक्षणात ०.९४ हेक्टर जागा एवढी जागा शिल्लक राहिल. तसेच आरक्षण क्र. १५१ विकास योजना अहवाला प्रमाणे क्षेत्र ३ एकर ९ गुंठे (१.३० सेक्टर) आहे. अर्जदाराची हया आरक्षणात सुमारे १.१२ हे जागा बाधीत होते व ९ आर जागा ४० फुट विकास योजना रस्त्यात बाधीत होते तरी अर्जदाराने ९.०० आर रस्त्यासाठी व ८०.६४हे हा आरक्षणासाठी विना मोबदल देण्याच्या अटीवर आरक्षण क्र.१५० व १५१ मधील अर्जदाराची जमीन महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये वगळणेसाठी प्रस्ताव सादर.

**संवाद :**

**श्री.संजय जोशी :** स.न.९/२ शहानुरवाडी संदर्भातील प्रकरणता नोटीस देवून सहा महिने झाले आहेत व आता प्रस्ताव मंजुरीसाठी आलेला आहे. त्यास विंबळइ ाल्यामुळष सदरचा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात यावा.

**श्री.बारवाल :** सदरचा प्रस्ताव स्थगित ठेवल्यास त्याच मनपाचे आर्थिक नुकसान होईल त्यामुळे प्रस्ताव मंजुर करण्यात यावा.

**सहा.संचालक नगर रचना :** सदर प्रकरणात खरेदी सुचना दि.३-७-९६ रोजी दिली आहेत व ६ महिन्याचे आत प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवावा लागतील त्याप्रमाणे ६ महिन्याचे आत प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे त्यामुळष हयास विलंब झालेला नाही.

**मा.महापौर :** हया जागेतील ३०% जागाची नाल्यातील नसेल ती जागा महानगरपालिकेच्या विकास कामासाठी राखून ठेवण्यात घ्यावी. हया दुरुस्तीसह प्रस्ताव मंजुर करण्यात येतो व याच सभेत स्विकृती देण्यात येते.

**ठराव क्र. ३२/२९ :**

प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे मौजे शहानुरवाडी येथेक्षल जमीन स.नं.९/२ ची जमीनीचे

क्षेत्र ६.०० एकर मंजुर विकास योजनेच्या आरक्षण क्रमांक १५० खुली जागा आरक्षण क्रमांक १५१ प्राथमिक शाळा व क्रिडागणा मध्ये बाधित होते. अर्जदारांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६च्या कलम १२७ नुसार दिलेल्या खरेदी सुचनेच्या अनुषंगाने दिनांक १९-१२-९६ च्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र.१६९/७ अन्वये भूसंपादनासाठी भसंपादनाची कार्यवाही महानगरपालिकेने सुरकेलेली आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये करावयाची पुढील कार्यवाही त्वर्गत् शासनाची अंतिम मंजूरी घेण्याकरिता ठरवून दिलेल्या कार्यपध्दती अनुसरून फेरफार करण्यात सदर अधिनियमाच्या उपरोक्त कळमान्वये सुचविल्याप्रमाणे अंतिम स्वरूप देण्याकरिता जनतेकडून सुचना हरकती मागविण्याचे आणि अंतिम प्रस्तावास मंजूरी मिळवण्याकरिता राज्य शासनाकडे आवश्यकतो पत्रव्यवहार करण्याचे अधिकार सुचविल्याप्रमाणे मा.आयुक्ताना देण्यात यावेत. करिता प्रस्ताव सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

### विषय क्रमांक ३३/३० :

प्रस्ताव सादर करण्यात येतो की शासन निर्णय क्र.परिपत्रक १०९४/सीआर-१४/९४ नवि-९ दिनांक ७-४-९४चे नुसार मंजुर विकास योजनेची सर्व आरक्षणे समुचित प्राधिकरण म्हणून त्या नगरपालिकानी/महानगरपालिकानी/जमीन मालकांनी विकसीत करावयाची आहेत. नगर परिषदांनी/महानगरपालिकांना सर्वच आरक्षणे पैशा अभावी विकसीत करणे शक्य होत नाही अशा परिस्थितीत नागरिकांना बऱ्याच सर्वाजनिक सुविधा पासून बंचित रहावे लागते. विकास योजनेतील जास्तीत जास्त आरक्षणाचा विकास व्हावा. यासाठी जनतेचा सहभाग असणे आवश्यक आहे त्यासाठी जमीन मालकांना आरक्षणशचा विकासकरण्यासाठी प्रोत्साहीत करण्याच्या दुष्टीने वरील शासन निर्णया नुसार महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६चे कलम १५४ अन्वयेनिर्देशित करण्यात आले आहे.

सदर शासन निर्णयामधील निर्देशना नुसार श्री.मालखरे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा.लि. ज्या आम मुदयावर आहेत. या.न.भू.क्र. १५३०४/२० व ज्याचे क्षेत्र १९३५.२० चौ.मी. आहे त्या जमिनीचा विकास करणार आहे. सदरील जमीन पुर्वीच्या मंजुर विकास योजना (१९७५) नुसार आरक्षण क्र.१५९ समाज मंदिरासाठी व प्रारूप विकास योजनानुसार आरक्षण क्र.२३३ दुकान केंद्र ह्यामध्ये बाधीत आहे.

शासन निर्णयानुसार अर्जदार हे २५% क्षेत्राचा भूखंड (४८३.७५ चौ.मी.) वेगळाकरून तो एक चटई निर्देशकांसाठी महानगरपालिकेस बांधून देणार आहे. उर्वरित ७५% भूखंडा वर खालील अटीवर विकास करण्यास परवानगी देण्यास हरकत नाही.असे प्रशासनाचे मत आहे.

- १) एकूण भूखंडाच्या क्षेत्राच्या २५ %दुकाने महानगरपालिकेस मोफत बांधून त्यातीत त्यापेक्षा जास्तीचे बांधकाम असेल त्याचा खर्च महानगरपालिका देईल.
- २) १५% जादा रक्कम देण्यास ऐवजी १५% चटई निर्देशांक वाढवून देण्यात यावा.
- ३) महानगरपालिकेस व्यावसायाची दुकाने व अर्जदार यांची दुकाने बांधण्यास एकच बांधकाम परवानगी देवून दोन्ही बांधकाम एकाचवेळी करावे.
- ४) महानगरपालिकेची दुकाने बांधून पुर्ण झाल्यानंतरच बांधकाम पुर्णत्वाचे प्रमाणपत्र तथा भोगवथ प्रमाणपत्र देण्यात येईल.

प्रस्ताव मान्यतेनंतर आवश्यक तो करानामा करून देण्यात येईल.

**संवाद :**

**श्री.नरसींग ठगे :** विषय क्र. २४ हा स्थगित ठेवण्यात आलेला आहे. सदरचा विषय क्र. ३६ त्यांचाशी संबंधित असल्याने तो स्थगित ठेवण्यात यावा.

**ठराव :**

सदरचा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात यावा असे सर्वानुमते ठरले.

**विषय क्रमांक ३४/३१ :**

भूतपूर्व औरंगाबाद नगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेतील ना विकास क्षेत्र वगळून व सिडको अधिसूचित क्षेत्रामधून वगळलेल्या क्षेत्राकरिता औरंगाबाद महानगरपालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे तरतुदीनुसार सुधारीत विकास योजना तयार करून ती दिनांक १६-३-९५ ठराव क्र.१८१ अन्वये अधिनियमाच्या कलम २६ नुसार प्रसिध्द करण्यात आली. हयाबाबतची अधिसूचना स्थागित वृत्तपत्रात दि.२-३-९५ ( दै.लोकमत) दि. २४-३-९५ (दै.आलमगीर टाईम्स) तसेच महाराष्ट्र शासन राजपत्रात दि.३०-३-९५ रोजी पान क्र. ५७९ व ५८० वर प्रसिध्द करण्यात आली. वरील प्रसिध्द झालेल्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत विकास योजनेतील प्रस्तावाबाबत जनतेकडून हरकती व सुचना मागविण्यात आल्या.

वरील हरकती व सुचनांवर विचार करण्यासाठी शासनाने चार (४) सदस्याची नियोजन समितीवर नियुक्तीकेली (शासन निर्णय क्र.टीपीएस ३०९५/९१४/सीआर-६७ दिनांक ८-१-९६ त्याच प्रमाणे स्थायी समितीमधील तीन सभासद अशी ७ सदस्यांची नियोजन समिती गठीत करण्यात आली.

नियोजन समितीने विहित मुदतीत आलेल्या सर्व हरकती/सुचना देणाऱ्यांना प्रत्येक सुनावणी देवून त्यांचे म्हणणे एकूण घेतले तसेच प्रत्यक्षागा पाहणीही केली.

त्यानंतर नियोजन समितीने प्रत्येक हरकती/सुचनांवर सविस्तर विचार विनिमय करून त्यावर निर्णय घेतले. सर्व हरकती सुचनांवरिल निर्णयाचा एक अहवाल तयार करून नियोजन समितीने आपला अहवाल अधिनियमाच्या तरतुदीनुसार वेळोवेळी वाढविलेल्या कालमर्यादेच्या आत सादर करण्यात आला आहे.

अधिनियमच्या कलम २८(४) नुसार नियोजन प्राधिकरणाने नियोजन समितीने सादर केलेल्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत वरील अहवालावर निर्णय घेणे आवश्यक आहे. नियोजन समितीचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यास आला आहे. त्यानुसार सचिव महानगरपालिका औरंगाबाद यांचेकडे सदर नियोजन समितीच्या अहवालाची प्रत स.नगरसेवक / नगरसेविकाना अवलाकनार्थ उपलब्ध करण्यात आली आहे.

त्यानुसार नियोजन समितीने सादर केलेला अहवाल सर्वसाधारण सभेकडे विचारार्थ सादर करण्यात येत आहे.

**ठराव:**

सदरचा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात यावा असे सर्वानुमते ठरले.

**विषय क्रमांक ३५/३२:**

औरंगाबाद महानगरपालिकेची स्थापना डिसेंबर १९८२ मध्ये झाली आणि महानगरपालिका स्थापन झाल्या पासून अस्थापना विषयक कर्मचारी आक्रतीबंध निश्चित करण्यात आलेला नव्हाता. प्रशासनामध्ये सुयुत्रितापणा असल्याच्या दुष्टीकोणातून

महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये विभागाची संरक्षणा आवश्यक कर्मचारी वर्गच्या विभागाची कामाची व्याप्ती इ. बाबी लक्षात घेवून तसेच मनपा स्थापन झाल्यानंतर शहराच्या वाढत्या विस्तार बरोबर कामाचा व्यापही वाढलेला आहे त्यानुसार कामाच्या दुष्टीने प्रमाणकानुसार आवश्यक कर्मचारी वर्ग किती असावा वाढीव कर्मचारी वर्ग अस्थापनेवर निर्माण झाल्यावर अपेक्षित किती येईल याचा आढावा घेण्यात आलेला असून त्यानुसार कर्मचारी आकृतिबंध तयार करण्यात आलेला आहे.

तयार केलेला आकृतिबंध सोबत जोडला आहे

सुधारीच कर्मचारी आकृतीबंधानुसार नवीन १०२१ पदांची निमित्ती करावी लागणार असून साधारणत हया पदावर रू.३.५० कोटी वार्षिक अस्थापनावर खर्च अपेक्षित आहे. सन १९९७-९८ हया आर्थिक वर्षामध्ये महानगरपालिकेचा निवडक महसुली उत्पन्न रू.५५ कोटी अपेक्षित आहे वाढीव खर्च ३.५ कोटी अस्थापनेवरील मुदीत घरल्यास अस्थापनेवरील एकूणखर्च २० कोटी अपेक्षित आहे. सन १९९७-९८ च्या अपेक्षित उत्पन्नावर अपेक्षित अस्थापना खर्चाची टक्केवारी ३७३ येते. वाढीव कर्मचारी आकृती बंधानुसार सुध्दा ४२% अस्थापना खर्चाच्या मर्यादतय खर्च होणार आहे.

करिता कर्मचारी आकृतीबंध सर्वसाधारण सभेच्या विचारार्थ व मान्यतेस्तव सादर.

**संवाद :**

**श्री.मुश्ताक अहमद :** कर्मचारी आकृतीबंध हया विषयावर सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे. यासाठी एका आढवडयाच्या आत हा विषय घेवून अंतिम करावा.

**श्री.गिरजाराम हाळनोर :** कर्मचारी आकृतीबंध प्रस्तावात मुख्य कर निर्धारण व संकलन अधिकारी (२) मुख्य लेखाधिकारी (३) अधिक्षक अभियंता हयापदाना मंजुरी देवून शासनाकडे तो मान्यतेस्तव पाठविण्यात यावा.

**श्री.गौतम खरात :** सदर प्रस्तावात ज्याकाही चुका आहे त्याबाबत सभागृहात खुलासा व्हावा व हया संदर्भात वस्तुस्थिती सभागृहात समोर ठेवावी.

**श्री.मुजीब आलमशाह :** सदरच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रस्ताव स्थगित ठेवण्यात यावा.

**मा.महापौर :** स.सदस्यांना सदर प्रस्तावात काही दुरुस्ती/सुचना हयावयाच्या असतील ते सभागृहात ठेवावे सेवकची वेतनश्रेणी बाबत सभागृहात खुलासा व्हावा.

**लेखाधिकारी :** शासन नियमाप्रमाणे सेवकास रू.७५० ते ९४० ही वेतनश्रेणी आहे. वेतन श्रेणीहया प्रस्तावात दर्शविण्यात आलेली आहे.

**मा.महापौर :** सदर प्रस्तावातील मुख्य करनिधारण व संकलन अधिकारी, मुख्यलेखाधिकारी व अधिक्षक अभियंता हया पदांना कर्मचारी आकृती बांधात दर्शविल्याप्रमाणे मंजुरी ठेव्यात येते व ही पदे शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात यावीत तसेच या कर्मचारी आकृती बंधावर सविस्तरचर्चा करणेसाठी १० दिवसाचे आत बैठक आयोजित करण्यात येईल. जो पर्यंत उक्त प्रमाणे ३ पदांना मान्यता येवून उर्वरीत प्रस्ताव स्थगित ठेवण्यात येतो. उक्त पदांना मंजुरी देण्यात येते व प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा. उर्वरित प्रस्ताव स्थगित ठेवण्यात येतो.

**ठराव:**

उक्त निर्देशित प्रस्तावात नमुद केल्याप्रमाणे महानगरपालिकेच्या अस्थापनेवर शहर अभियंता पदानामाचे अधिक्षक अभियंता संवर्गातील वेतनश्रेणी रू.३७०० ते ५००० मध्ये करमुल्य निर्धारत व संकलन अधिकारी पदानामाचे वेतनश्रेणी रू.३०० ते ४५०० पद निर्माण

करण्यास व मुख्य लेखाधिकारी हा पदार्च श्रेणी वाढ रु.३००० ते ४५०० मध्ये करण्यास मुंबई प्रांतिक महानगरपालिका आधिनियम १९४९ चे कलम ४५ व ५१ (४) नुसार सर्वानुमते मान्यता देण्यात येते तसेच हयाठरावास याच सभेत स्विकृती देण्यात येते. सदरील ठराव तात्काळ शासनाने मान्यतेस्तव पाठविण्यात मान्यता देण्यात येते. उर्वरित आकृती बंधशवर चर्चा पुढीलसभात करण्यात येईल.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

### विषय क्रमांक ३६/३३ :

औरंगाबाद महानगरपालिका हद्दीसाठी नगर विकास विभाग शासन निर्णय क्र. टीपीएस-३०८८/४५४/सीआर-५९-८८ युडी-१२ दि.१४-१०-९१ अन्वये विकास कार्ये नियंत्रण नियमावली मंजुर झालेली असून सध्या त्याच नियमावलीया अमल करण्यात येत आहे त्यातील काही नियमामधील पोट कलमामधील तरतुदी विकास कामाकरिता अडचणीच्या असल्याने पर्यायाने गृह निर्माण कार्यक्रमावर त्याचा परिणाम होत असल्याचे निर्देशनास आणून देवून गृह निर्माण कार्यक्रमास गती देण्यासाठी त्यादुष्टीने लागू नियमावलीतील काही नियमामध्ये पोट कलमान्वये किरकोळ फेरबदल सुधारणा करणायात म्हणून औरंगाबाद येथील बिल्डर्स असोसिएशन व इंडियन इंस्टीट्यूट ऑफ आर्किटेक्चर औरंगाबाद सेंटर आर्किटेक्ट असोसिएशन यांनी मागणी केली आहे.

त्यासंबंधाने त्यांनी पुणे, कोल्हापुर महानगरपालिका करीत असणाऱ्या नियमाया तसेच पुणे महानगरपालिका करीता महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये शासनाने मंजुर केलेले नियमातील दुरुस्ती इ.संदर्भात तफावत निर्देशनास आणून देवून फेरबदल करावेत व ते त्वरीत अमलात आणावे म्हणून विनंती केली आहे. अनुषंगाने प्राथमिक नियमामध्ये योग्य ते फेरबदल सुचवून इकडील पत्र क्र./मनपा/नरवि/मनपा/विनिनी व उपविधी बाबत /२८४६/९६ दि.१५-१०-९६ ने प्रशासनास बाबत महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना आधिनियम १९६६चे कलम १५४ अन्वये निर्देश देण्याबाबत विनंती केली आहे. जेणे करून प्रस्तावित फेरबदल त्वरीत अमलात आणता येईल.

प्रचालित विकास नियमंण नियमावलीतील या काही प्रस्तावित फेरबदलाची त्वरीत अंमलबजावणी करण्याची मागणी विचारात घेता या बाबतच्या तवत्यानुसार प्रस्तावित फेरबदल सर्व साधारण सभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहे.

मान्यतेनंतर फेरबदलाची त्वरीत अंमलबजावणी करण्यात येईल व त्याच वेळी हया प्रस्तावात फेर बदल शासनाकडून मान्यत मिळावी म्हणून शासनाकडे कार्यवाही करण्यात येईल.

### अ.क्र. : १

मुद्दे : भूखंडाच्या व जुनेरस्ता

**प्रशासकीय विश्लेषण :** एखाद्या भूखंड दोन रस्त्याच्या जोडणी मध्ये येतो तयावेळी नियमाप्रमाणे भूखंडधारकास बांधकाम करतांना दोन्ही रस्त्याकडून १५ फुट (४.५० मीटर) सामानिक अंतर सोडून तसेच एका बाजुने १० फुट व एका बाजुने ७ फुट ६ इंच अंतर सोडून बांधकाम करावे लागते. हयात भूखंडधरकास एफ.एस.आय खर्च करणेत अडचण येते. उंच इमारत बांधावी लागते. छोटे घर बांधावे लागते. (ग्राऊड कवरेज) कमी मिळत म्हणून ज्या रस्त्याची रुंदी कमी आहे त्याबाजुने सानसिक अंतर सोडणे योग्य हाईल कारण बाऱ्याच वेळ भूखंडधारक अशी सवलत मागतील.

**शेरा :** महानगरपालिकेने शासनातस सादर केलेल्या दिनांक १५-१०-१६ च्या पत्रात हा मुद्दा माण्यस्तेस्तव पाठविला आहे.

**अ.क्र. : २**

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या तरतुदी प्रमाणे ६० दिवसात सर्व पुर्वतेनंतर बांधकाम परवानगी देणेची तरतुद.

बांधकाम परवानगी प्रस्तावात सर्व कागदाची पुर्वता केलेली असल्यास व प्रस्ताव नियमित असल्यास १५ दिवसात बांधकाम परवानगी देणे शक्य आहे. तसेच सुलभ रितीने बांधकाम परवानगी मिळणेसाठी समन्वयकर्मचारी आवश्यक आहे. तथापि नगर रचना विभागातील कामाचा आढावा पाहता आहे त्याकर्मचाऱ्या मधील कर्मचाऱ्यांची नेमणूक न करता एक अतिरिक्त कनिष्ठ अभियंता किंवा शाखा अभियंता हया विभागास देण्यात यावा म्हणजे त्या समन्वय कर्मचारी म्हणून नेमणूक करणे योग्य होईल. कारण प्रस्तावात काही तांत्रिक मुद्दे संबंधितास ताबडतोब सांगून प्रस्ताव दाखल करतांनाच योग्य दखल करता येतील व सुचनाही वेळेवर केले जातील.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे तरतुदी नुसार ६० दिवसाच्या आत बांधकाम परवानगी देणे महानगरपालिकेला बंधनकारक आहे. वरील कार्यमर्यादा पाडण्यात येत आहे परंतु सर्वकागदपत्रे व नकाशा नियमा नुसार असतील तर १५ दिवसात प्रकरण निकाली काढणे शक्य होईल.

**अ.क्र. : ३**

इमारतीमधील बाल्कनी बांधतात खोली (रूम) बाल्कनी हयातिलभित काढून बाल्कनीच्या खोलीच समावेश करणे.

अशा प्रकारे बाल्कनी व खोली यातील भित काढून बाल्कनी बंद करण्याकडे लोकांचा ओठा जास्त आहे. तसेच मुंबई पुणे हया महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावरील अशाबंद केलेला बाल्कनीना नजराणा (प्रितियम) लावून परवानगी देण्यात येते. तरी औरंगाबाद महानगरपालिकेने पुणे महानगरपालिकेच्या धर्चीवर व त्यांना शासनाने दिलेल्या नियमा प्रमाणे बदल करणेस हरकत नाही. महानगरपालिका औरंगाबाद हयांना (प्रिमियम) नजराणा किती लावावा हे ठरविले आवश्यक आहे.

महानगरपालिकेने शासनास सादर केलेला दि.१५-१०-१६ च्या पत्रात हा मुद्दा मान्यतेस्तव पाठविला आहे. १९९७-९८ अंदाजपत्रकात वरील प्रस्तावात मान्यता मिळाली आहे.

**अ.क्र. : ४**

मंजुर रेखांकनातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त भूखंडाचे एकत्रीकरण करून केलेल्या बांधकामाचा प्रस्तावास चटई निर्देशाक हा संपुर्ण वापराता यावा.

मंजुर रेखांकनातील भूखंडाचे एकत्रीकरण केल्यावर त्या भूखंडास एफ.एस.आय देणे योग्य आहे. कारण रेखांकन मंजुर करताना रेखशंकनाच्या एकूण क्षेत्रात लागणारी मोकळी जागा व रस्ते यासाठी लागणारे क्षेत्र रेखांकनात सोडावी लागते. त्यामुळे त्यारेखांकनतील

भूखंडास बांधकाम परवानगी देताना त्याचा संपुर्ण एफ.एस.आय देणे योग्य आहे.

दि.१५-१०-९६च्या पत्रात हा प्रस्ताव शासनास मान्यतेस्व पाठविला आहे.

**अ.क्र. : ५**

रहिवाशी क्षेत्र (आर-१,आर-२) मध्ये आवश्यक वापरासाठी दुकानाची आवश्यकता असल्यामुळे वाणिज्यवापर मुक्तपणे अनुज्ञय करावी.

रहिवाशी क्षेत्रामध्ये अत्यावश्यक वापरासाठी दुकानाची आवश्यकता असल्यामुळे १००इ वाणिज्य वापर कोणालाही रस्त्यावर देणे अयोग्य होईल यासाठी नियमात काही विशिष्ट रूंद रस्त्यावर अनुज्ञेयकरणे योग्य होईल हयासाठी विकास नियंत्रक नियमावली मधील नियम एम-२२ मध्ये नवा नियम घालावा लागेल व १५ मी.रस्त्याकरिता सर्व रस्त्यावर असा वापर देवून घेईल परंतु संबंधितास १००इ वाणिज्य जमीन शुल्क भरावे लागतील.

दिनांक १५-१०-९६ च्या पत्रात हा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेस्तव पाठविला आहे.

**अ.क्र. : ६**

तंत्रज्ञान व करागीर यांचे चुकीमुळे बांधकामास अनुज्ञेय क्षेत्र व प्रत्यक्षात केलेले बांधकाम क्षेत्र हयात तफावत आढळते हया तफावतील दंड कमीलावणे व हा दंड अनुज्ञेय क्षेत्राच्या ५% (पाच टक्के) पर्यंत कमी लावुन (रु.२५०/- प्रति चौ.मी.) त्या पुढील ५% (पाच टक्के) क्षेत्रास प्रचलीत दंडाप्रमाणे दंड लावावा.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम १४३ मध्ये नमुद केल्यानुसार जादा केलेले बांधकाम दंड आकारून नियमीत करण्याबाबतची तरतुद आहे. परंतु शासनाने उदयापर्यंत याबाबत कोणतेही मार्गदर्शक तयार केलेली नाही. औरंगाबाद महानगरपालिके वरील तरतुदी आधारे(Compouncily) बाबत सविस्तर गाईडलाईन केल्या असुन त्यास प्रशासकीय ठराव क्रमांक ७०६ दिनांक २६-११-८५ अन्वये मंजुरीही देण्यात आली आहे.

वरील ठरावतील गाईड लाईननुसार भोगवय प्रमाणपत्रांच्या प्रकरणात दंड आकारण्यात येत आहे. माझ्या माहितीनुसार सिडको व मराठवाडयातील काही नगर परिषदावरील आधारावर कार्यवाही करित आहे.

यामधील एक तरतुद चटई क्षेत्रापेक्षा ०.१० जर जादा बांधकाम झाले असेल तर त्याला बांधकामाच्या खर्चानुसार दंड लावुन नियमीत करण्याबाबत आहे. तथापि बिल्डर्स संघटनेच्या मागणी नुसार चटई क्षेत्रापेक्षा ०.०५ पर्यंतचे जास्त क्षेत्रास रु.२५०/- चौ.मी. व त्यापुर्व ०.१० पर्यंत बांधकामाच्या खर्चाइतकी रक्कम दंड आकारण्यात आहे.

हयाबाबत मी माझे मत वरील सभेमध्ये मांडले होते अर्थात आपण घेतलेल्या ठरावामध्ये बदल करण्याबाबत महानगरपालिकेने निर्णय हयावयाचा आहे

**ठराव :**

प्रस्तावित केल्याप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिका करीता नगर विकास विभाग शासन निर्णय क्र.टीपीएस/३०८८-४४५४/सी.आर५९/८८, युडी-१२ दिनांक १४-१०-९१ ने

मंजुर करण्यात आलेल्या व सध्या प्रचकीत असलेल्या विकास नियंत्रण नियमावली मध्ये सोबतच्या तवच्यानुसार काही फेरबदल प्रस्तवित केले आहेत. त्या फेरबदलाची त्वरीत अंमलबजावणी करण्यास मंजुरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्रमांक ३७/३४ :**

मालमत्ता अधिकारी यांनी मा.आयुक्त यांच्या मंजुरीनुसार प्रस्ताव सादर करण्यात येतो की स.सदस्य श्री.गंगाधर गाडे यांनी पत्र दिले आहे की मागासवर्गीय व आर्थिकदुष्ट्या सुशिक्षित व असिक्षिताना उद्योगधंदे करण्यासाठी सरकारच्या योजना आहेत. तसेच औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीत वेदांत हॉटेल ते एकनाथनगरला जोडण्या रस्त्या बाजुणे मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असून ह्या दोन्ही बाजुला आर्थिक दृष्ट्या दुर्बळ व मागासवर्गीय सुशिक्षित अक्षिक्षित बेकाराना टपऱ्या गाले बांधून दिल्यास त्याचा उदर निर्वाह चालु शकेल. याबाबत पत्र दिले आहे तसेच स.सदस्यांनी परत पत्र दिले की त्यांच्या नगरसेवक निधीतून ३० टपऱ्या बांधणे बाबत व सदरील जागाही टपऱ्यासाठी देणेबाबत टपरी समितीने शिफारस केलेली आहे. ह्या बाबत पत्रात म्हटले आहे.

स्थापि सदर प्रकरणात मा.प्रकल्प संचालक व लेखधिकारी यांचा अभिप्राय घेण्यात आला असता त्यांनी कळविले आहे की नगर सेवक निधीतून सदर काम होणार नाही ह्यासाठी कमकुवत घटकासाठी असलेल्या ५% निधीतून काही रक्कम वापरावी लागेल. १ अंदाजपत्रक शहरअभियंता यांच्याकडून तयार करून द्यावे. तथापी शहर अभियंता यांचे कडून हॉटेल वेदांत ते एकनाथ नगर रोड ह्या २४ मीटर विकास योजनेच्या रस्त्याच स्थळ दर्शक नकाशात हाखविल्याप्रमाणे हॉटेल वेदान्तकडे जाणारा रस्त्याचे दक्षिण बाजुस पॉली टेक्नीक विद्यार्थी हॉस्टेलच्या भिंतीळगस ३० मिनी शॉप बांधण्यासाठी १०.६६ लक्ष खर्च अपेक्षात असून लेखा विभागाने १९९७-९८ हच्या आर्थिक वर्षात ५% कमकुवत घटक कल्याणकारी योजनाच्या तरतुदीतून करण्यास हकरत नसून तशी नोंद खर्चाच्या नोंद अभिलेखास घेण्यात आली आहे.

तथापि टपरी समितीने व मा.सर्वासाधारण सभेने मान्य देलेले अहवालामध्ये ह्या रस्त्याचे दक्षिणकडील रस्त्याच्या बाजुस ४०० फुटापर्यंत टपरीसाठी जागा देणे बाबत निर्देशित दिलेले आहे.

सदरील जगेवर शहर अभियंता यांनी निर्देशित केल्याप्रमाणे व सन १९९७-९८ आर्थिक वर्षात कमकुवत घटक कल्याणकारी योजना अंतर्गत १०.६६ लक्ष ह्या तरतुदीनुसार वेदान्त हॉटेल ते एकनाथ नगरच्या रोडवरील पॉलीटेक्नीक विद्यार्थीवसती गृहाच्या कम्पाडऊवॉलच्या लागतच्या जागावर ३० मिनी शॉपस बांधण्याबाबत मा.सर्वासाधारण सभेस प्रस्ताव मंजुरीस्तव व विचारार्थसादर.

**ठराव :**

प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे मागासवर्गीय व आर्थिकदुष्ट्या सुशिक्षित व अशिक्षितांना उद्योगधंदे करण्याच्या दृष्टीने सन ९७-९८ ह्या आर्थिक वर्षात कमकुवत घटक कल्याणकारी योजना अंतर्गत १०.६६ लक्षच्या तरतुदी नुसार वेदांत हॉटेल ते एकनाथनगर रोडवरील पॉलीटेक्नीक विद्यार्थी वसती गृहाच्या कम्पाडऊवॉलच्या जागेवर ३० मिनी शॉपस बांधण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.



**विषय क्रमांक ३८/३५ :**

शहर अभियंता यांनी प्रस्ताव सादर केला की मा.किराडपुरा येथील प्राथमिक शाळे समोरील मनपा शेजारी वाचनाल्यावर बहुउद्देशीय हॉल दोन मजले (१८मी<sup>२</sup> ८.५० मी) साईज स्वच्छतागृह व रोड बांधण्याबाबत सा.बां.खात्याचे सन १९९६-९७ चे जिल्हा दर सुचीनुसार रक्कम रु.९,९०,०००/- चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून मा.सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव सादर करण्यासाठी मा.आयुक्तांनी दि. १९-३-९७ अन्वये शिफारस केलेली आहे. सबब सदर कामासाठी रक्कम रु.९,९०,०००/- चे अंदाज पत्रक मंजुरीचा प्रस्ताव विचारार्थ सादर.

**ठराव :**

प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे किराडपुरा येथील प्राथमिक शाळे समोरील मनपावाचनाल्यावर बहुउद्देशीय हॉल दोन मंजले ( १८ मी ८.५०मी) स्वच्छता गृह व रोड बांधणेच्या कामाकरीता तयार करण्यात आलेल्या र.रु.९,९०,०००/-च्या अंदाजपत्रकास सर्वानुमते मंजुरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्रमांक ३९/३६ :**

शहर अभियंता यांनी प्रस्ताव सादर केला की मो.किराडपुरा येथील प्राथमिक शाळेसाठी चार वर्ग खेल्या व्हरांडयासह बांधणेच्या कामासाठी सा.बां.खात्याचे सन ९६-९७ चे जिल्हा दर सुचीनुसार रक्कम ८,८०,०००/- चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून त्यास मा. आयुक्तांनी सर्व साधारण सभेसमोर सादर करण्यासाठी दि.२९-३-९७ अन्वये शिफारस केलेली आहे. सबब सदर कामासाठी रक्कम रु.८,८०,०००/- चे अंदाजपत्रक मंजुरीचा प्रस्ताव विचारार्थ सादर.

सदरचा खर्च विकास इमारती शाळा बांधणे ह्या लेखा शिर्षामधून सन ९७-९८ ह्या वर्षात करण्यात येईल.

**ठराव :**

प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे किराडपुरा येथील प्राथमिक शाळेसाठी चारवर्ग खोल्या व्हरांडयासह बांधणेच्या कामाकरिता तयार करण्यात आला र.रु.८,८०.०००/- च्या अंदाजपत्रकास तसेच सदर खर्च विकास इमारती शाळा दवाखाने बांधणे ह्या लेखाशिर्षामधून सन १९९७-९८ मध्ये करण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**पुरवणी विषय पत्रिका**

**विषय क्रमांक ४०/१ :**

सर्वसाधारण सभेत प्रस्ताव सादर करण्यात येतो की माध्यमिक शिक्षक मंडळाच्या औरंगाबाद विभागातून अनुक्रमे मराठी आणि उर्दू माध्यमातून गृणानुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थास प्रतिवर्ष मनपा औरंगाबाद तर्फे प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम परिपोषक म्हणून देण्यात यावा. जेणे करून विद्यार्थ्यांना मातृभाषेची गोडी लागेल व त्याच प्रमाणे मातृभाषेच्या

प्रसारास मदतमिळेल.

**अनुमोदक :** आबेदा बेगम म.मुस्तफा

**सुचक :** श्री.मुजीब आलमशा खान (विरोधी पक्षनेता)

**ठराव :**

प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे माध्यमिक शिक्षण मंडळशच्या औरंगाबाद विभागातून अनुक्रमे मराठी आणि ऊर्दु माध्यमातून गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थीस प्रतिवर्ष महानगरपालिका औरंगाबाद तर्फे प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम पारितोषक म्हणून देण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्रमांक ४०/२:**

संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मौजे मिटमिटा सर्व्हे नं. २५ मध्ये दक्षिण केसरी मुनी मिश्रीलालजी महाराज ग्रामिण कॅन्सर हॉस्पिटल व संशोधन केंद्राची एकूण जमीन १७ एकर जी (नोडेव्हलपमेंट झोन) नाविकास विभागामध्ये आहे. तेथे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याची परवानगी खाली नमूद केलेल्या कारणमुळे देण्यातयावी व हा सर्व्हे नं.२५ मिटमिटा नाविकास भागातून वगळून रहिवाशी भागात समावेश करावा.

- १) नियोजित ग्रामीण कॅन्सरसारखे हॉस्पिटल व संशोधन केंद्र या मुख्य उद्देश कॅन्सरसारखे दुर्दम्यरोगी पुर्वनिधान करणे अशा रोग्याचा शोध करून त्यावर प्राथमिक अवस्थेत उपचार करणे व हया रोगावर प्रतिबंधीत उपचार करणे.
- २) हा प्रकल्प मुख्य शहरापासुन थोड्या अंतरावर परंतु वाहतुकीच्या दुष्टीने साईस्कर अशा जागेवर उभारण्यात येणे जरूरी आहे.
- ३) जर हा प्रकल्प मिटमिटा येथील सर्व्हे नं.२५ जी नासिक-औरंगाबाद महामार्गालगत आहेत ज्या एकूण क्षेत्रफळ १७ एकर आहे व त्या जागेवर नगव्या बांधकाम अंदाजे १० टक्यापेक्षा कमीअसेल ज्यामुळा हया भागचा हिरव्या पटयाचे कोणतेही नॉन डेव्हलपमेंट झोनचे गुणकार्य (कॅरेक्टर) बदलच नसल्यामुळे हयात बांधकामास परवानगी घ्यावी.
- ४) ही संस्था सार्वजनिक हितार्थ काम करित आहे व ही संस्था धर्मादाय आयुक्त औरंगाबादकडे नोंदणीकृत आहेत हयासंस्थेचा उद्देश उच्च असल्यामुळे स.न.२५ मिटमिटा नाविकास भागातून वगळून रहिवाशी विभागात अंतर्गत करण्यात यावा. ही विनंती.

**सुचक :** श्री.प्रदिप जैस्वाल

श्री.प्रफुल मालानी

श्री.गिरजाराम हाळनोर

**संवाद :**

**श्री.नरेंद्र पाटील :** हया प्रस्तावात सविस्तर खुलासा व्हावा.

**सहा.संचालक नगर रचना :** मिटमिटा येथील सर्व्हे नं.२५ कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रस्ताव आहे. विकास आराखडा मंजुर झालेला आहे त्यानुसार हा (नॉन डेव्हलपमेंट झोन) आहे. त्या ठिकाणी बांधकाम परवानगी देता येत नाही. त्यास्तव शासनाची मंजूरी आवश्यकता आहे व सदस्यचा प्रस्ताव अशासकीय आहे.

**श्री.नरेंद्र पाटील :** सदरचा प्रस्ताव प्रशासनाकडून येणे आवश्यक आहे जोपर्यंत शासनाकडून आदेश येत नाही तोपर्यंत प्रस्ताव मंजुर करून नये.

**श्री.गजानन बारवाल :** सदरचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुर झाल्याशिवाय शासनाकडे पाठविता येत नाही. त्यामुळे प्रस्ताव मंजुर द्यावी.

**श्री.नरेंद्र पाटील :** एकूण हॉस्पिटलची जागा १७ एकर आहे ही जागा आरक्षणातून न वगळता २ एकर जागा डिलिट करण्यात यावी १५ एकर जागा आरक्षित ठेवावी.

**मा.महापौर :** प्रस्तावातील १७ एकर जागेपैकी १०% जागा कॅन्सर हॉस्पिटलसाठी देवण्यात येते. प्रस्ताव दुरुस्तीसह मंजुर करण्यात येतो. वरील दुरुस्तीसह मंजूरी.

**ठराव:**

प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे मौजे मिटमिटा येथील सर्व्हेन.२५ मध्ये दक्षिण केसरी मुनी मिश्रीलालजी महाराज ग्रामीण कॅन्सर हॉस्पिटल व संशोधन केंद्र उभारण्याच्या कामासाठी १७ एकर जमीनीवर जी ना विकास विभागामध्ये आहे. तेथे कॅन्सर हॉस्पिटल अटी क्र.१ ते ४ सर्वानुमते मंजुर करून कॅन्सरहॉस्पिटल व संशोधन केंद्र उभारण्याची मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्रमांक ४२/३ :**

जयविश्व भारती कॉलनीतील महानगरपालिकेने विकसीत केलेल्या उदयानाला डॉ.शामप्रसाद मुखर्जी स्मृती उद्यान असे नामकरण करण्यासाठी प्रस्ताव सादर.

**सुचक :** श्री.संजय जोशी

**अनुमोदक :** श्री.राजकुमार बयाटे

श्री.गौतम खरात

श्री.भगवान घडामोडे

श्री.बी.के.कराड

श्री.संजय केनेकर

**ठराव :**

प्रस्ताव दर्शविल्याप्रमाणे जयविश्व भारती कॉलनीतील महानगरपालिकेने विकसीत केलेल्या उदयानाला डॉ.शाम प्रसाद मुखर्जी स्मृती उद्यान असे नामकरण करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्रमांक ४३/४ :**

औरंगाबाद शहरात प्रवेश करतानाच प्रिंट्रव्हल चौक येथे श्री.महावीर किर्ती स्तंभ आहे . हा किर्ती स्तंभ शांतताव आर्हिसेचे प्रतिक आहे. शहराचे विविध भागात राष्ट्रीय महापुरुषाचे पुतळ्यासमोर हॉय मॉस स्तंभासमोर विदयुत खांब उभारण्यात उभारुने विदयुत दिवे सुरु करण्यात आले आहे या किती स्तंभासमोर हाय मॉस विदयुत खांब उभारणे बाबत

शहरातील जैन धर्मीयबांधवानी मागणी केलेली आहे जैस समाज बंधावाची मागणी विचारात घेता शहरातील अन्य राष्ट्रीय पुरुषाचे पुतळ्या समोर जसे हॉयमॉस विदयुत खांब उभारण्यात आला आहे त्याच पध्तीवर प्रिट्रव्हल स्थित महावीर किर्ती स्तंग परिसरात हॉयमॉस विदयुत खांब उभारून विदयु दिवे वसवून सुरु करणे बाबत प्रस्ताव विचारार्थ व मंजूरीस्तव सादर.

**सुचक :** श्री.सुदाम पाटील सोनवणे.

**अनुमोदक :** श्री.कचरू चंद्रभान नवपुते

श्री.महादेव सुर्यवंशी

**संवाद :**

**मा.महापौर :** प्रिट्रव्हल चौक येथे श्री.महावीर किर्ती स्तंभ आहे त्या ठिकाणी हॉयमॉस विदयुत खांब उभारण्यासाठी प्रस्ताव सभागृहात पुढे आलेला आहे. चर्चा व्हावी.

**श्री.हमीदउद्दीन ताबा :** हयमॉस विदयुत खांब उभारण्यासाठी महानगरपालिकेस फार मोठा खर्च करावा लागतो सध्या महापालिकेस हा खर्च झेपव्यासाखा नाही.

**श्री.सुदाम सोनवणे :** शासनाकडून आलेल्या अनुदानातून खर्च करण्याची सभागृहाने मान्यता द्यावी ही विनंती.

**मा.महापौर :** विदयुत खांब उभारण्यासाठी लेखा विभागातून अभिप्राय मागवावा व त्यानंतर सदरील प्रस्ताव प्रशासनमार्फत सभागृहात ठेवावा.

**ठराव :**

प्रस्तुत प्रस्ताव स्थगित ठेवण्यात येतो असे सर्वानुमते ठरले.

**मा.महापौर :** आजची बैठक अत्यंत चांगल्या रितीने संपन्न झाली. आजच्या सभेत स.स.श्रीमती नुरजहाबेगम यांनी त्याच्या वॉर्डातील दवाखान्या बाबत प्रश्न उपास्थित केला, श्री.अफसर खॉन यांनी विदयुत दिव्या बाबत प्रश्न उपस्थित केला, हया दोन्ही प्रकरणात आरोग्य वैद्यकीय अधिकारी व अतिरिक्त शहर अभियंता यांनी सात दिवसाच्या आत सविस्तर अहवाल सादर करावा. शिक्षणभरती व टपरी कमेटी संदर्भाने लवकरच बैठक आयोजत करण्यात येईल. वरील प्रकरणी संबंधी अहवालाची प्रत सभागृह नेता, विरोधी पक्षनेता व उपमहापौर यांनाही देण्यात यावी. तसेच स.नगरसेवक स्वच्छा निधी अंतर्गत कचरा टोपली घेणेसाठी सर्व सदस्यांनी मान्यता दिल्यानुसार स्वच्छानिधीतून रूपये २५,०००/- प्रत्येकी मंजूर करण्यात येते.

**विषय क्रमांक ४४/५ :**

**अभिनंदन ठराव**

श्री.जी.एम.अंभोरे, उपआयुक्त-२ हे प्रदीर्घ सेवेनंतर आज दि.३१-५-१९९७ रोजी सेवानिवृत होत आहेत त्यांनी आज या प्रदीर्घ सेवत महानगरपालिका मध्ये वेगवेगळ्या पदावर चांगले उत्कृष्ट काम केले आहे. त्यांचे सेवेबाबत सभागृह त्यांचे अभिनंदन करते.

जन मन गन राष्ट्रगीतानंतर सभेचे कामकाज संपल्याचे मा.महापौर यांनी जाहीर केले.

नगर सचिव  
महानगरपालिका औरंगाबाद

मा.महापौर  
महानगरपालिका औरंगाबाद

## औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद

दि.१२-६-१७ रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मा.महापौर श्री.अब्दुल रशीद(मामु) यांच्या अष्टक्षतेखाली ११.३० वाजता सर्वसाधारण सभा झाली. सभेची सुरुवात वंदेमातरम् ह्या गीतीने झाली.सभेस खालील स.स.व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

- १) श्री.धिल्लुन तरवेद्र सिंग
- २) श्री.प्रभाकर सिताराम विघाते
- ३) श्री.सुदाम सोनवणे
- ४) सौ. लोंखडे रूखमनबाई खंडेराव
- ५) श्री.गौतम भागाजी खरात
- ६) सौ.रजनी रमेश जोशी
- ७) सौ.विमलबाई नंदकुमार मुंडलिक
- ८) सौ.शिलाबाई सिताराम गुंजाळे
- ९) श्री.लांडगे गौतम लिंबाजी
- १०) श्री.सुर्यवंशी महादेव पुंडलिकराव
- ११) श्री.नरेंद्र यादवराव पाटील
- १२) श्री.कोकाटे काशिनाथ हरिभाऊ
- १३) श्री.इंगळे रविन्द्र बाबुराव
- १४) सौ.पद्मा बाबुराव शिंदे
- १५) श्री.लालानी प्रफुल्ल लालचंद
- १६) श्रीमती चंपाबाई विश्वनाथ पांचाळ
- १७) सौ.धनश्री अशोक विसपुते
- १८) श्रीमती फरहतबानों भ्र.मो.नवाज
- १९) श्री.फजलउल्ला खान अजमतउल्ला खान
- २०) श्रीमती आबेदा बेगम मो. मुस्तफा
- २१) श्री.महम्मद मुश्ताक अहमद
- २२) श्रीमती नुरजहाँ बेगम अ.रहेमान खान
- २३) श्री.देशमुख वसंत विनायकराव
- २४) श्री.हाजी मोहसीन अहेमद हाजी बशीर
- २५) श्रीमती मोहसिना बिल्कीस विखारोद्दीन
- २६) श्री.जावेद रज्जाक
- २७) श्रीमती जाहेदा बेगम म.जमीर
- २८) श्री.तुपे त्र्यंबक गणपतराव
- २९) सौ.यशोदा धनंराज वाडेकर
- ३०) श्री.तुळशी बागवाले किशोर बाबुलाल
- ३१) श्रीमती गवाल पुष्पाबाई सुरेशचंद्र
- ३२) श्री.हमीदउद्दीन ताबा फसियोद्दीन
- ३३) श्री.स.अ.एकबालोद्दीन स.मो.कतुबउद्दीन
- ३४) श्री.जैस्वाल प्रदिप शिवनारायण
- ३५) श्री.लाहाटे रमेश दिपचंद
- ३६) श्री.फैय्याज अहमद महम्मद हाजी कुरशी

- ३७) सौ.दलाल लता श्रीनिवास  
 ३८) श्री.ओक जयवंत केशवराव  
 ३९) सौ.धांडे शंकुतला हरिदास  
 ४०) श्री.कच्छवाह सुभाष लक्ष्मीनारायण  
 ४१) कु.माया लिंबाजी लाडवाणी  
 ४२) सौ.आव्हाड सविता संजय  
 ४३) सौ.निर्मला विठ्ठल कांबळे  
 ४४) श्री.विखारोद्दीन पि.खुदबोद्दीन  
 ४५) श्री.गंगाधर सुखदेव गाडे  
 ४६) श्री.बारवाल गजानन रामकिशस  
 ४७) श्री.ओबेरॉय मनमोहनसिंग करमसिंग  
 ४८) श्री.निकाळजे प्रकाश भाऊराव  
 ४९) श्री.जोशी संजय रामदास  
 ५०) श्री.गिरजाराम नानाराव हाळनोर  
 ५१) सौ.ज्योस्ना हिवराळे  
 ५२) श्री.राजकुमार ऊर्फ सांडू बजाटे  
 ५३) श्री.नरसिंग ठगे  
 ५४) सौ.राधाबाई तळेकर  
 ५५) श्री.विठ्ठल किसनजाधव  
 ५६) श्री.मेहर विजयकुमार गजानन  
 ५७) सौ.सुनंदा उत्तम कोल्हे  
 ५८) श्री.गांगवे बन्सी तुळशीराम  
 ५९) श्री.घडामोडे भगवान देविदास  
 ६०) श्री.नवपुते कचरू चंद्रभान

**मा.महापौर :** सभागृहात कोरम उभावी सभा ००.१५ मिनीट तहकूब करण्यात येते.  
 (अंदाजे वेळ ११.३५ वा)  
 (सभेची सुरुवात अंदाजे ११.५० वा.)

**श्री.जावेद रज्जाक :** स.सदस्या श्रीमती जाहेदाबेगम यांचे वडील पै.....यांचे  
 दुःखद निधन झाल्याने सभागृहात ००.०१ मिनिटे स्तब्ध उभे राहून  
 श्रध्दांजली वाहण्यात यावी.

**मा.महापौर :** ठिक आहे ( सभागृहात ००.०१ मिनिटे स्तब्ध उभे राहून त्यांना श्रध्दांजली  
 वाहण्यात आली)

**श्री.गौतम खरात :** औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये ५१ झोपडपट्ट्या स्लम आहेत या  
 झोपडपट्ट्यामधून सध्या औरंगाबाद महानगरपालिकेने स्वच्छ औरंगाबादच्या  
 दुष्टीने चांगले पाहुल उचलेले आहे. त्याबाबत मी.प्रशासनाचे अभिनंदन  
 करतो शहरातील स्लम भागातील झोपडपट्ट्यासाठी मनपातर्फे विकास  
 करण्याचे दुष्टीने रु.३.०० कोटी निधी आहे. हा निधी फक्त स्लम भागातील  
 झोपडपट्ट्यासाठी खर्च केला जाता. सदरचा निधी हा झोपडपट्ट्यांना विकास  
 कामे करण्यासाठी कमी असल्याने झोपडपट्टी भागातील बऱ्याचशा समस्या  
 सुटण्यास बाब मिळवाही. शहरातील स्लम भागासाठी रु.७ कोटी पैकी फक्त

४ कोटी खर्च केवळ ३ कोटी रू. अटटापही शिल्क आहेत . ही अतिशय गंभीर बाब असून त्या बाबत संबंधीत अधिकाऱ्यांना योग्य ती विचारणा करावी व झोपडपट्टी भागातील विकास कामासाठी जो निधी ठेवलेली आहे ता वर्षभरात पुर्णपणे त्याच्या कामासाठी खर्च करिता यावा अशी मी त्यांना विनंती करतो.

**श्री.नरेंद्र पाटील :** मागील सर्वसाधारण सभेमध्ये असे ठरले होते की माजी नगरसेवक व सध्या खासदार श्री.प्रदिप जैस्वाल हे मनपाच्या कामात व प्रशासकीय बाबमध्ये विशेष भाग घेतात व त्याबाबत बऱ्याचशा स.स.यांनी आपती व्यवक्त केली होती. शिवाय सभागृहात स.स.ना. मा.खासदार म्हणून संशोधतात हे योग्य नसुन स.स.श्री.जैस्वाल यांनी औरंगाबाद स्वच्छ मोहिमे अंतर्गत वाहणी करण्यासाठी काही वॉर्डात फिरणे योग्य नाही. कारण स.स.श्री.जैस्वाल एका वेळेस दोन पदे सांभाडळीत असुन कोणत्या तरी एक पदावर त्यांनी काम करावे अशी विनंती आहे.

**मा.महापौर :** ठिक आहे याबाबत स.सदस्यांनी नोद घ्यावी व सभागृहात स.स.श्री.जैस्वाल यांना नगरसेवक म्हणून संबोधवे.

**डॉ.मेहेर विजय कुमार :** महानगरपालिका हद्दीत ५२ झोपडपट्ट्या स्लम घोषित आहेत. परंतु त्याहि पेक्षा इतर बऱ्याच काही झोपडपट्ट्या आहेत त्यांनाही शासनाच्या आदेशानुसार तेथील भागाचा सर्व्हे करुन शासनाकडील विशेष करुन केंद्र शासनाकडील विविध योजना आहेत. ज्या झोपडपट्ट्यासाठी व झोपडपट्टी नागरीकांसाठी आहेत त्या अनुदानातून विकास कामाचा खर्च मागवावा व ५२ झोपडपट्ट्या व्यतिरिक्त इतर झोपडपट्ट्याचा सर्व्हे करुन त्या झोपडपट्ट्यांना स्लम घोषित करावयात.

**श्री.गंगाधर गाडे, प्रकाश निकाळजे :** महानगरपालिका हद्दीतील ज्या झोपडपट्ट्या आहेत व शासनाने घोषित केलेल्या आहेत त्या व इतर सर्व झोपडपट्ट्या बाबत विकास कामाच्या बाबतीत मनपाला खर्चाची तरतुद करुन कामे करणे आवश्यक आहे.

**श्री.मनमोहन सिंग ओबेरॉय :** आपल्या सभेमध्ये झोपडपट्टी सधारणा बाबत विषय चर्चाला न होता. आपल्या सभेतील अजंडा काय आहेत ते पाहुनच चर्चा करावावी इतर बाबतीत जादा चर्चा घडवून आणू नये. झोपडपट्टी विकास कामाचे बाबतीत जी वेळोवेळी तरतुद करण्यात आली आहे. ती खर्च करण्यात यावी परंतु आपल्या सभेमध्ये अनेक पदे आकुतीबंध द्या विषयामत प्रस्तावाबाबत दिसत आहे.त्याबाबत सर्वानी मिळून वेगळी चर्चा करणे आवश्यक असुन त्यानंतर निर्णय करावा. व झोपडपट्ट्याच्या विकासाबाबत शासनाने काही धोरण असल्यास तसे मागवून कार्यवाही करित यावे.

**मा.महापौर :** शासनाचे जे काही धोरण वेळोवेळी बदलत असले त्याबाबतचे शासकीय पातळीवरील निर्णय जिल्हाधिकारी यांचकडे येतात व त्याप्रमाणे शासन शहरापासुन ते ग्रामस्थापर्यंत अंमलबजावणी करतात. तेव्हा याबाबत जिल्हाधिकारी ह्यांचे कडे अशा निर्णयाबाबत पत्राने विचाररणा करण्यात येईल व तसे शासनाचे धोरणा नुसार ४ वर्षापूर्वी काही भागाचा सर्व्हे झालेला आहे त्यानुसार कार्यवाही होईल.

**श्री.प्रकाश निकाळजे :** केंद्र शासनाने पुरस्कृत झोपडपट्ट्यातील विकास कामाचे बऱ्याचशा योजना प्रकल्प विभागामार्फत राबविल्या जाते.

- श्री.गजानन बारवाल :** स.स.श्री.पाटील यांनी जो आक्षेप घषतला तो योग्य असुन मा.खासदार प्रदिप जैस्वाल हे सभागृहाचे सदस्य असुन महानगरपालिकेतील अधिकारी वर्गाशी चर्चा करणे व शहर विकासासंबंधी कार्यवाहीच्या दुष्टीने सुचना करणे ही बाब योग्य असुन त्यास सर्वाचीसंमती आहे.
- मा.महापौर :** ठिक आहे. सभागृहात विकास कामाबाबत चर्चा करणेकामी सर्वांना सहकार्य करणष सर्व सदस्यांचे काम आहे.
- श्री.मनमोहन सिंग ओबेरॉय :** आकृतीबंध आराखड्यात अनेक पदाचे पदोन्ती व वेतनश्रेणी वाढविण्यात झाल्याचे निर्दर्शनास थथे ज्यामुळे २/३ कोटी बजेटचा खर्च अपेक्षीत आहे हयाबाबत घाईघाईने प्रस्ताव पारित करता सर्व समंताने विचारपुर्वक प्रस्तावावर चर्चा होवून कार्यवाही करणे आवश्यक आहे.
- श्रीमती नुरजहाँ बेगम :** मला बोलण्याची संधी द्यावी. मागील वेळेस मी.मा.महापौर व मा.आयुक्त यांना असे निवेदन दिले होते की प्रशासनातील अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांच्या बदली प्रकरणात लाखो रूपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. हयाबाबत त्वरीत कार्यवाही करावी. हयामध्ये काही स.स.सुध्दा अधिकारी बरोबर हातमिळवणी करतात असा माझा स्पष्ट आरोप आहे.
- श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय :** प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप कर या पुर्वी पुरावे असणे आवश्यक आहे ( यावेळी सभागृहात अनेक स.स.श्रीमती नुरजहाँ बेगम हयाच्या सुचनेवर हरकती घेतात त्यामुळे जोरजोरात सारखा आवाज येतो आवाज येतो काहीही ऐकू येत नाही.)
- सौ.लतादलाल, गौतम खरात, श्री.जोशी :** अशाच प्रकारचा आरोप स.स.श्रीमती नुरजहाँ बेगम यांनी पुराव्यानिशी करावा. कोणत्याही स.स.चे नाव असल्यास तसे सांगावे विनाकारक आरोप घेण्यात काहीही तश्य नाही.
- मा.महापौर :** केलेल्या आरोपाचे निवेदन पुराव्यानिशी माझ्याकडे का दिले नाही.
- श्रीमती नुरजहाँ बेगम :** माझ्या बाबतीत वर्तमानपत्रात काही सदस्यांनी अशी बातमी दिलेली आहे की श्रीमती नुरजहाँ बेगम यांचे सभासदत्व रद्द कण्यात येईल. या मागे सुध्दा अधिकारी व स.स.यांचा मुद्दामून हात आहेत की प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारणे असली तरी सभेसमोर भांडू नये व त्यांची अवहेळना करू नये. परंतु माझ्या जे निर्दर्शनास येते त्याबाबी विशेषत प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार अनागोंदी कारभार मी वारवार सुचना व निवेदन देवूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. ही बाब मी वेळोवेळी सांगून ही का तक्रारीची खदल होत नाही आणि पुन्हा माझे सभासदस्तव रद्द करणेसाठी वर्तमाप पत्रात बातमी येते. म्हणजे सदस्यांनी कोणथ्याही प्रकारे अधिकाऱ्या बाबत काहीही बोलू नये असे आहे का?
- मा.महापौर :** स.स.मी आपणास सुचित करतो की आपले म्हणणे काय आहे ते सांगावे परंतु पुराव्यानिशी आपण सभागृहात सुचना कराण्यात कुणाही बाबतीत आपण काहीही बोलू नये सभागृहात शांतता बाळगावी.
- श्रीमती नुरजहाँ बेगम :** प्रथमत ज्या मुदयाबाबत मी आरोपकेले आहेत या बाबत सभागृहात चर्चा होवून कार्यवाही करणे.
- मा.महापौर :** मी पुन्हा आपणास विनंती करतो की आपण आपले म्हणणे पुराव्यानिशी दाखल करावे नंतर बोलव्याची संधी दिली जाईल.
- (या वेळी अनेक स.स.सभागृहात श्रीमती नुरजहाँ बेगम हयांचे निवेदनावर जोरजोराने बोलतात आक्षेप घेतात.)



**श्रीमती नुरजहाँ बेगम :** मी केलेल्या सचने प्रमाणे आज सभागृहात चर्चा करून संबंधीत अधिकाऱ्या बाबत योग्य ती कार्यवाही व्हावी.

(असे बोलून न मा.महापौराच्या डायसकडे धाव घेतात)

**मा.महापौर :** स.स.श्रीमती नुरजहाँ बेगम मी आपणास दुसऱ्यादा सुचना करतो की आपण आपले म्हणने पुरव्या सभावे सभागृहात न मांडता आरोप करणे योग्य नसुन सभागृहात जोरजोराने बोलणे म्हणजे आपल्या शिस्तीला भंग करणारे कृत्य असु नये आपण आपल्या जागेवर उभे राहून बोलावे व माझ्या डायसकडे येवून जोरजोराने बोलणे योग्य नाही. आपण कृपया शांतता राखवीव सभागृहाचे अपमान होणार नाही याची दक्षता घ्यावी.

**श्रीमती नुरजहाँ बेगम :** पुन्हा श्रीमती नुरजहाँ बेगम त्याच तावातावाने जोरजोरात बोलतात माझे निवेदना प्रमाणे सभागृहाने योग्य ती दखल घेवून कार्यवाही करावी.

**मा.महापौर :** स.स.आपणास पुन्हा तिसऱ्यादा सुचना देण्यात येते की आपले जोरजोराने बोलणे सभागृहात शांतता भंग व शिस्तीच्या विरुद्ध असुन आपले एक दिवसाढीचे सदस्यत्व रद्द करण्यात येते असा मी आदेश देतो तसेच भ्रष्टाचार बाबतचे आपण जे आरोप केले आहेत ते थेत्या १५ दिवसात सिध्द करून दाखवावे अन्यथा तुमच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. आपण कृपया सभागृहाबाहेर जावे (हे वाक्य दोन तीन वेळेस घेतल्या जाते) यावेळी काही सदस्य बाकेवाजवून हया निर्णयाचे स्वागत करतात)

**श्रीमती नुरजहाँ बेगम :** आपण माझ्या विरुद्ध जी काही कार्यवाही केली त्या संदर्भात मी कोर्टात जाईल

(असे बोलून स.स.श्रीमती नुरजहाँ बेगम या सभागृहाबाहेर जातात)

**मा.महापौर :** स.स.श्रीमती नुरजहाँ बेगम यांनी एक निवेदन आमच्याकडे होते की उप-आयुक्त नी.फंड यांनी प्रत्येकी रू.५०.०००/- (पन्नास हजार) कर्मचाऱ्यांच्या बदलया प्रकरणी भ्रष्टाचार केलेला आहे. यापुर्वीही स.सदस्यांना काही अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोपाचे निवेदन दिले व नंतर पुन्हा परत घेतले त्यानंतर एका क्रांतीचौक येथील टपरी बाबत सुध्दा श्रीमती नुरजहाँ बेगम यांना काही अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ज्यामध्ये ( त्यावेळी प्रशासकीय अधिकारी श्री.मराठे, मालमत्ता अधिकारी श्री. वादुळ व उपआयुक्त श्री.अंभोरे आर्हिंचा समावेश होता. त्यानंतर स.नगर सेवकाना शिक्षक भरती प्रकरणी सुध्दा भ्रष्टाचाराचे आरोप अधिकाऱ्यांवर केले त्याच सोबत काही स.सदस्यांचे विचार कसे आहेत हे स्पष्ट होते. स.सदस्या श्रीनुरजहा बेगम यांनी कर्मचाऱ्यांच्या बदली प्रकरणी जो अधिकाऱ्यावर आरोप केलेला आहे त्याबाबत पुरावे नसतानाही आरोप करणे योग्य नसुन त्याबाबत त्यांनी खुलासा करावा व सेक्शन १३ अन्वये नियमाप्रमाणे श्रीमती नुरजहाँ बेगम यांना प्रशासनाने नोटीस देवून पंधरा दिवसात खुलासा मागविणे जेणे करून वेळोवेळी स.स.यांनी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचारचे आरोप केलेले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेची बदनामी होत आहे आणि तो खुलासा पुराव्यानिशी असणे आवश्यक आहे. त्यांनी दाखल केलेला खुलासा

मा.आयुक्त यांनी तपशीलवार चौकशी करून सभागृहासमोर अहवाल सादर करावा आणि जर केलेले आरोप सिध्द न झाल्यास स.स.चे सभासदत्व रद्द करण्यात येईल.

**श्री.नरेंद्र पाटील :** स.स.श्रीमती नुरजहाँबेगम यांनी जो भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे त्याबाबत मा.आयुक्त यांनी आपापरीत कोणती कार्यवाही केली आहे.

**मा.महापौर :** पुर्णपणे केलेल्या आरोपाची दाखल केलेल्या जार पुरावा असेल तर मा.आयुक्त चौकशी करून अहवाल करतील.

**श्री.नरेंद्र पाटील :** स.स.श्रीमती नुरजहाँ बेगम यांनी केलेले आरोप मा.महापौर यांचेकडे केले की, मा.आयुक्त यांचे कडे केलेल आहेत.

**श्री.गंगाधर गाडे :** सभागृहात स.सदस्यांनी काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे केलेल आरोप योग्य नसून मी स्वतः काही कर्मचाऱ्यांना संपर्क साधला एक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने बदली प्रकरणी उपायुक्त श्री.फंड यांना रु.५०.०००/- (पन्नास हजार) दिले यावर आमचा विश्वास बसत नाही व अशा प्रकारचा आरोप करणे चुकीचे आहे .स.स.श्रीमती नुरजहाँ बेगम यांनी जे निवेदन मा.महापौर किंवा मा.आयुक्त यांचेकडे दिले असेल तर मा.आयुक्त यांनी केलेला आरोप बाबत शहानिशा करावा व सभागृहात अहवाल सादर करावा आणि सभासदाने योग्य तो निर्णय घ्यावा असे वाटते.

**मा.महापौर :** स.स.श्रीमती नुरजहाँबेगम यांनी जे निवेदन दिलेले आहे त्याची प्रत त्यांनी मा.आयुक्त यांचे कडे दिली आहे व मी सुध्दा मा.आयुक्त यांना योग्यत्या सुचना दिलेल्या आहेत.

**श्री.प्रदिप जैस्वाल :** स.स.श्रीमती नुरजहाँबेगम यांना सभागृहात अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे तो योग्य नसून याठिकाणी लोकप्रतिनिधी व प्रशासन हे विकास कामे करण्यासाठी सतत् राबत असता व विकास कामाचे हे दोन चाक आहेत. तसे असतांना कुणाही उठावे व पुराव्यासह बोलता भ्रष्टाचाराचे आरोप करावे ते चुकीचे आहे. यामुळे प्रशासनास काय करणे अवघड होईल व महानगरपालिकेची बदनामी होत असते. यासाठी कोणास काही आरोप हयावयाचे असल्यास पुराव्यांनी दाखल करून मगच बोलावे. मागील वर्षी सभागृहाने असा दराव केलेल्याहोती की एक ठिकाणी जे कर्मचारी अधिकारी १०-१५ वर्षापासून आहेत त्यांच्या बदल्या करावयत म्दरून प्रशासनाने ही बदल्याची कार्यवाही केलेली आहे त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे हे म्हणणे चुकीचे असून मा.महापौर यांनी नुकताच दिलेला निर्णय योग्य आहे.

**श्री.गंगाधर गाडे :** प्रशासनावर कुणीही आरोप कतरील. परंतु प्रशासनाने त्याबाबत सरवोल चौकशी करावी.

**मा.महापौर :** स.स.श्रीमती नुरजहाँ बेगम यांनी केलेल्या खोट्या संदर्भात मी वेळोवेळी सुचना स.स.ना देत होतो परंतु त्या एकून होत नव्हत्या व शांतता भंग करित होत्या म्दरून मला त्याच्या बाबत एक दिवसाचे सदस्यस्तव रद्द करण्याचा निर्णय घेणे मला भाग पडले.

**श्री.गंगाधर गाडे :** चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्याप्रकरणी उपायुक्त-१ यांनी ५०,०००/- रूपये घेतले असे जे आरोप केले ते योग्य नसून याबाबत शहानिशा करणष आवश्यक आहे व याबाबत अधिकार मा.आयुक्त यांना आहे परंतु या संस्थेचे प्रमुख मा.महापौर आहेत.

**मा.महापौर :** याबाबत मा.आयुक्त खुलासा करतील.

**मा.आयुक्त :** स.स.श्री.गंगाधर गाडे यांनी जी सुचना केली की आयुक्ताकडे या बाबतीचे अधिकार आहेत परंतु महानगरपालिकेस सर्व अधिकार आहेत.

**श्री.गंगाधर गाडे, श्री.नरेंद्र पाटील :** कोणत्याही आरोपा संदर्भात मा.आयुक्त यांना कार्यवाही करणे आवश्यक आहे व त्यांनी याबाबत सुचना करण्यात.

**मा.आयुक्त :** आम्ही काल मा.खासदार, मा.महापौर व इतर पदाधिकाऱ्यासमवेत श्रीमती नुरजहाँबेगम यांनी केलेल्या निवेदनानुसार बैठक घेतली होती व त्यावर चर्चा करण्यात आली. श्रीमती नुरजहाँ बेगम यांनी केलेल्या आरोपा संदर्भात जर पुरावा नसेल तर आपण आरोप मागे घ्यावा. हयाबाबत ऑफीसर्स असोसिएशनने सुध्दा हे मत प्रगट केले. काही स.स.अधिकाऱ्यावर वेगवेगळे आरोप पुराव्या अभावे घेतात ते योग्य नसुन त्यामुळे एकमेकाचे मत खराब होतात. जे काम क्यदेशीर प्रशासनाने कार्यवाही केलेले असते त्याचेवर भ्रष्टाचाराचा आरोप होतो त्यामुळे महानगरपालिकेची बदनामी होते. जर आम्हास सभागृहाने सांगितल्यास त्याप्रमाणे प्रशासन काय करीत असते. व कामे करित आहे. स.नगरसेविका श्रीमती नुरजहाँ बेगम यांनी जो आरोप केलेला आहे त्या अन्वये मा.महापौर हयांनी जो आदेश दिला त्यानुसार मनपा नियम १३ अन्वये स.सदस्यांना जर पुराव्यानिशी सादर केल्यास त्याची संपुर्णपणे चौकशी करून योग्यती कार्यवाही करण्यात येईल.

**श्री.जावेद रज्जाक :** जे अधिकारी दोषी असतील त्यांचेवर शिक्षा होणे आवश्यक आहे. परंतु काही स.स.असे आहेत की त्यांचेवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्याबाबत काय करणार ?

(यावेळी सभगृहात एकच आवाज होतो त्याचे नाव जाहिर करावे)

**मा.महापौर :** विषय क्र.१ वर चर्चा करावी.

**विषय क्रमांक ४४/१ :**

औरंगाबाद शहराचे वाढीव हद्दती करिता तयार करण्यात आलेल्या विकास योजनेत शासन निर्णयक टीपीएस सीआर/५९/८८ नवि-१२ दि.१२-१०-९१ ने अंतिम मंजूरी मिळालेली आहे.

सदर विकास योजनेस देतांना शासनाने सर्व्हे नंबर २२२ हर्सुल दक्षिण बाजुस असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या जलशुध्दीकेंद्रावरु जाणारा ४५.०० मी. विकास योजना रस्त्याची आखणी फिल्टरबेड आबधित ठेवण्याच्या दुष्टीने वायव्येकडे सरकाविणे आवश्यक आहे.

दरम्यान स.न.२२२ मधील राजमाता सहकारी गृहनिर्माण संस्था लागतची हितपदेश गृहनिर्माण संस्था इ.ना.मा.विकासक्षेत्रात निवासी क्षेत्रतात सामाविष्ट करावा म्हणून केलो विनंती अर्ज व त्या संदर्भाने सहाय्यक संचालक नगर रचना औरंगाबाद हयांनी सुचविलेले किरकोळ फेरबदल विचारात घेवून रस्त्याचे आखणी बदलेल्या रस्त्याचे दक्षिणेकडील पुर्वीच्या नाविकास क्षेत्राचा व आखणी बदल करणे पुर्वीच ४५.०० मी.रुंद रस्त्याने बाधीत क्षेत्राचा लागतच्या निवासी क्षेत्रात समावेश करणे आहे. त्याबाबत राजमाता गृहनिर्माण संस्था हयाचे दि.२०-९-९३ चे पत्रपाठून शासनाने ही हया प्रकरणी अभिप्राय मागविलेला होता त्या संदर्भाने ४५.०० मी रुंद रस्त्याचे आखणीत बदल केल्यास रस्त्याच्या दक्षिण कडील पुर्वीचा नाविकास क्षेत्रातील भाग व पुर्वीचे ४५.००मी रस्त्याने बाधीत घेणाऱ्या क्षेत्राचा विकास क्षेत्रात समाविष्ट होणारी जमीन सुमारे १७.०० हेक्टर आहे. त्यामुळे जाणारा सदर ४५.०० मी.रुंद रस्त्याची अखाणी मंजुर विकास योजनानुसार काही अशी स.न.१०८ मधील टेकडी वरून जात आहेत

हयामुळे हया रस्त्याची स.न.१०८ मधील आणि दक्षिणेकडे सरकाविणे क्रमप्राप्त ठरते.

करिता वरील प्रमाणे मंजूर विकास योजना औरंगाबाद (वाढीव हद्द) १९९१ मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये किरकोळ फेरबदलाची कार्यवाही करणे योग्य वाटते. महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम १३७ अन्वये किरकोळ फेरबदलाचा प्रस्ताव मान्यतेस्तव सादर.

**संवाद :**

**श्री.स.अली मिरां सलामी :** माल पकडलेला होता परंतु त्यांचेकडील आपल्या काही कर्मचाऱ्यांनी जो दंड आकारावचा या असतो तो न लावता त्याबाबत काहीही कार्यवाही केलेली नाही.

**मा.महापौर :** हया बाबत प्रश्न आपण नंतर विचारवा पुराव्या अभवि आपण बोळू नये.

**श्री.अली मिरा सलामी :** मी.पुराव्यानिशी सभागृहात बोळत आहे.

**श्री.सुदाम सोनवणे :** इतिवृत्तास मंजूरी द्यावी.

**मा.महापौर :** विषय क्र.१ मंजूर

**ठराव :**

प्रस्ताव दर्शविल्याप्रमाणे औरंगाबाद शहराचे वाढिव हद्दकरिता तयार करण्यात आलेल्या विकास योजनेस शासनाकडून दि.१२-१०-१९९१ मध्ये मंजूरी मिळालेली आहे. तरंतु प्रस्तावात नमूद केलेल्या अडचनी लक्षात घेता महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९४९ चे कलम ३७ अन्वये किरकोळ फेरबदल करण्याचा सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्रमांक ४५/२ :**

औरंगाबाद शहराचे वाढिव हद्दी करिताचे मंजूर विकास योजना १९९१ मधील मो.ईटखेडा येथील गट क्र.१८ वगळता गट क्र.४ ते २३ चा नियोजन घटकामध्ये समावेश करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६चे कलम ३७ अन्वये किरकोळ फषर बदलाची कार्यवाही हयापुर्वी प्रशासकीय ठराव क्र.४५५ दि.६-४-९४ नुसार करण्यात येत आहे. हया कार्यवाही अंतर्गत प्रशासकीय ठरावनंतर उपलब्ध करून जनतेकडून हित संबंधिता कडून (३०) तीस दिवसाचे मदतीत सुचना / आक्षेप हरकती संदर्भाने सर्व संबंधीताना प्रत्यक्ष सुनावणीस बोलाविण्यात येवून सर्व संबंधिताचे म्हणने नोंदवून घेण्यात आले.

प्राप्त सुचना / हरकती व सर्व संबंधीताचे म्हणणे नोंदवून घेतल्यानंतर महानगरपालिकेने किरकोळ फेरबदल प्रस्तावित केले होते ते तसे कायम ठेवलेले आहेत. सदर किरकोळ फेरबदल प्रस्ताव मान्यतेस्तव सादर.

मान्यतेनंतर प्रस्ताव शासनास अंतिम मान्यतेच्या कार्यवाहीसाठी सादर करण्यात येईल.

**संवाद :**

**मा.महापौर :** सहा संचालक नगर रचना यांनी खुलासा करावा.

**सहा.संचालक :** ईटखेडा विकास प्लॅनच्या मध्ये मंजूरी झालेली आहे.यास नगर रचना विभागाशी संबंध नाही. सदरील जमीन एकदरीत ३२ एकर असुन नॉन

डेव्हल्पमेंट झोनची आहे.

**श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय :** सदरचा प्लॉन नगर रचना विभाग मार्फत आलेला असून संपुर्ण राहनिशा कार्यवाही व्हावी.

**सौ.लता दलाल :** नगर रचना विभागाची काहीही संबंध नाही हे म्हणणे बरोबर नाही.

**श्री.नरेन्द्र पाटील :** माझ्या माहीती प्रमाणे त्या प्रस्तावातील जवळपास २५०० स्वे.फुट जागा आहे. त्यावर फार मोठ्या प्रमाणात बदल आहे.

**श्री.गिरजाराम घळनोर :** नगर रचना व प्लॉनिंग कमीटी याबाबतचा आराखडा तयार करणे नगर रचना विभागागडून सन १९७५ ऐवजी सन १९९५ला प्लॉन तयार केलेला आहे.

**मा.महापौर :** सदरील विषय स्थगित ठेवण्यात येतो.

**ठराव :**

सदरचा प्रस्ताव तुरंत स्थगित ठेवण्यास यावा असे सर्वानुमते ठरले.

**विषय क्रमांक ४६/३ :**

औरंगाबाद महापालिकेने सर्वसाधारण सभेचा ठणाव क्र.८/८ दि.१६-३-९७ ने दिल्लीगेट जवळील पेट्रोलपंप समोरील महापालिकेने संपादीत न.मु.क्र. ७४७४, ७४७५, ७४७६, ४७४७ पैकी सुमारे १३१०.००चौ.मि.खुली जागा जी औरंगाबाद शहराचे मंजूर योजनेतील आरक्षण क्र.३२ खुली जागापैकी आहे ती जागा बस थांबण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ औरंगाबाद विमा यांना ९९ वर्षांचे कालावधीत करिता रु.१५७२०/- प्रतिवर्ष या भाडे दराने देण्याबाबत मंजुरी आलेली आहे. महानगरपालिकेने त्यापुर्वीचे महामंडळास दि.३-३-१९८९रोजी ताबा दिलेला आहे. मात्र महामंडळास महानगरपालिकेने निश्चित केलेले भाडे मान्य नसल्याने जागा हस्तांतरीचे इतर सोपस्कर व करारनामा इत्यादी कार्यवाही नंतर केलेली नाही.

दरम्यान औरंगाबाद शहराची मंजूर विकास योजना सुधारीत करण्याची कार्यवाही अंतर्गत प्रसिध्द केलेल्या प्रारूप विकास योजनामध्ये सदरील जागा बसथांबा ह्या आरक्षणाकरिता आरक्षण क्रमांक १०८ ने आरखीत केला सध्या प्रारूप विकास योजना अंतीम करण्याचे काम समीती मार्फत होत आहे. दरम्यान औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने दि.१६-३-९६च्या सभेत ठराव क्र.१९८/१ ने ह्या जागेवर मौलाना अब्दुल कलाम आझाद रिसर्च सेंटर विकसीत करावे म्हणून ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच मधळ्या काळात औरंगाबाद परिवहन अधिकारी यांनी सदरील जागा बसथांब्या करिता योग्य नसल्याचे कळविले आहे. व त्या संदर्भाने राज्य परिवहन मंडळास जागा परत देण्याबाबत कळविले आहे. करिता महानगरपालिकेने दि.१६-३-९०चे सर्वसाधारण सभेने ठराव क्र.८/८ ने मंजूर केलेली जागा देण्याबाबतचा ठराव रद्द करून सदरील जागा प्रारूप मंजूर विकास योजनेमधून वगळावी म्हणून नियोजित समितीस शिफारस करावी असा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर. प्रस्ताव मान्यनेनंतर आरक्षण वगळण्याचे कार्यवाहीबाबत नियोजन समितीस कळविण्यात येईल.

**मा.महापौर :** सदरील प्रस्ताव तुरंत स्थगित ठेवण्यात यावा.

**ठराव :**

सदरील प्रस्ताव तुरंत स्थगित ठेवण्यात यावा असे सर्वानुमते ठरले.

**विषय क्रमांक ४७/४ :**

प्रशासकीय ठराव क्र.५७७ दि.३-१०-९४ नुसार औरंगाबाद महानगरपालिकेसाठी शासनाने मंजूर केलेला बांधकाम नियम व विकास नियंत्रण नियमावलीत नवीन नियम १४-अ समावेश करणे आहे ज्यामध्ये जमीनीचा वापर व विकास करणेसाठी अवलंब करावयाची पध्दत (लॅन्ड युज अॅण्ड मेनर डेव्हलपमेंट्न् संबंधी अपॅन्डिक्स मध्ये ए-३ नंतर नविन नियम एन-४ व झोपडपटीचे पुर्ण विकास संबंधी (Reveluation of slum) तपशील आहे. तसेच टेबल एनच्या मध्ये नवीन एन-४ व एन-५ शी संलग्न अपॅन्डिक्स क्यु व अपेक्डिस आर सामविष्ट करणे आहे त्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये गौण फेरबदल करण्याकरिता स्थानिक वृत्तपत्र दैनिक लोकमत मध्ये दि.९-११-९४ रोजी प्रसिध्द करण्या आला आहे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र दि.२३-२-१९९५ भाग-१ च्या पुरवणीच्या पान क्र.३२९ ते ३८० वर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर प्रस्तावसंबंधाने नागरिकातर्फे कोणत्याही हरकती व सुचना प्राप्त झालेल्या नाहीत. अशा प्रकारे महानगरपालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६चे कलम ३७ अन्वये करावयाचा कार्यवाही पुर्ण केलेली असुन सदर प्रस्ताव शासनास मंजुरीसाठी सादर करण्यास्तव सर्वसाधारण सभेच्या मंजुरीस्तव सादर.

**ठराव :**

सदरील प्रस्ताव तुर्त स्थगित ठेवण्यात यावा. असे सर्वानुमते ठरले.

**विषय क्रमांक ४८/५ :**

प्रस्ताव सादर करण्यात येतो की शासन निर्णय क्र.परिपत्रक १०९४४, १०९४, सीआर-१४/९४/नवि-९ दि.७-४-९४चे नुसार मंजूर विकास योजनाची सर्व आरक्षणे सुमुचित प्राधिकारी म्हणून त्या नगर पालीकांना/महानगरपालीकांनी जमीन मालकांनी विकसीत करावयाची आहेत. नगरपरिषदांना / महानगरपालिकांना सर्वच आरक्षणे पैशा अभावी विकसीत करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत नागरिकांना बऱ्याच सार्वजनिक सुविधा पासून वंचीत रहावे लागले. विकास योजनेतील जास्तीत जास्त आरक्षणाच विकास व्हावा. त्यासाठी जनतेचा सहभाग असणे आवश्यक आहे. त्यासाठी जमीनमालकांना रक्षणाचा विकास करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दुष्टीने वरील शासन निर्णयानुसार महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६चे कलम १५४ अन्वये निर्देशीत करण्यात आले आहे.

सदर शासन निर्णयामधील निर्देशानुसार श्री.मालखरे अॅन्ड डेव्हलपर्स प्रा.लि. ज्याचे आम मुखत्यार आहेत. या न.बु.क.१५३०४/२० व ज्याचे क्षेत्र १९३५.२०चौ.मी. आहे त्या जमीनीचा विकास करणार आहे. सदरील जमीन पुर्वीच्या मंजूर विकास योजनानुसार आरक्षण क्र.२३३ दुकान केंद्र हयामध्ये बाधीत आहे.

शासन निर्णयानुसार अर्जदार हे २५% क्षेत्राचा भुखंड (४८३.७५ चौ.मी.) वेगळ करून तो एक चटई निर्देशांकासाठी महानगरपालीकेस बांधून देणार आहे. उर्वरीत ७५% भूखंडावर खालील विकास करण्यास परवानगी देण्यात हरकत नाही असे प्रशासनाचे मत आहे.

- १) एकूण भूखंडाच्या क्षेत्राच्या २५% दुकाने महानगरपालीकेस मोफत बांधून दयावीत त्यापेक्षा जास्तीचे बांधकाम असेल त्याचा खर्च महानगरपालिका देईल.
- २) १५% जादा रक्कम देण्या ऐवजी १५%चटई निर्देशांक वाढवून देण्यात यावा.

- ३) महानगरपालीकेस बांधावयाची दुकाने व अर्जदार हयांचा दुकाने बांधण्यास एकत्र बांधकाम परवानगी दोन्ही बांधकाम एकाच वेळी करावे.
- ४) महानगरपालीकेची दुकाने बांधून पुर्ण झाल्यानंतर बांधकाम पुर्णत्वाचे प्रमाणपत्र तथा भोगवथ प्रमाणपत्र देण्यात येईल.

प्रस्ताव मान्यतेनंतर आवश्यक तो करारनामा करून घेण्यात येईल.

**ठराव :**

सदरील प्रस्ताव तुरंत स्थगित ठेवण्यात यावा असे सर्वानुमते ठरले.

**विषय क्रमांक ४९/६ :**

भूतपुर्व औरंगाबाद नगरपालीकेच्या मंजूर विकास योजनेतील ना विकास क्षेत्र वगळून व सिडको अधिसुचीत क्षेत्रामधून वगळलेल्या क्षेत्रा करिता औरंगाबाद महानगरपालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ चे तरतुदीनुसार सुधारीत विकास योजना तयार करून ती दिनांक १६-३-९५ ठराव क्र.१७ अन्वये अधिनियमच्या कलम २६ नुसार प्रसिध्द (द.लोकमत) दि.२४-३-९५ (द.आलमगीर टाईम्स) तसेच महाराष्ट्र शासन राजपत्रात दि.३०-३-९५ रोजी पान क्र.५९ व ५८० वर प्रसिध्द करण्यात आली. वरील प्रसिध्द झालेल्या दिनांकापासून ६० दिवसाच्या आत विकास योजनेतील प्रस्तावाबाबत जनते कडून हरकती व सुचना मागविण्यात आल्या.

सदरील हकरती व सुचनावर विचार करण्यासाठी शासनाने चार(४) सदरस्यांची नियोजन समतीवर नियुक्ती केली. (शासन निर्णय क्र.टीपीएस३०९५ ९५४-सीआर-६७ दिनांक ८-१-९९) त्याप्रमाणे स्थार्ई समीती मधील ३ सभासद अशी सात सदरस्यांची नियोजन समीती गठीत करण्यात आलील नियोजन समीतीने विदीत मुदतीत आलेल्या सर्व हरकती / सुचना न देणाऱ्यांना प्रत्यक्ष सुनावणी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच प्रत्यक्ष जागा पाहणी केली त्यानंतर नियोजन समीतीने प्रत्यक्ष हकती/सुचनावर सविस्तर विचार विनियम करून त्यावर निर्णय घेतले. सर्व हरकती सुचनावरील निर्णयाचा एक अहवाल तयार करून योजन समीतीने आपला अहवाल नियोजन प्राधिकरणाकडे ३१ मार्च १९९७ रोजी सादर केला.

वरील अहवाल अधिनियमामच्या तरतुदीनुसार वाढविलेल्या काळमर्यादेच्या आत सादर करण्यात आला आहे.

अधिनियमाच्या कलम २८(४) नुसार नियोजन प्रधिकरणाने नियोजन समीतीने तयार केलेल्या दिनांकापासून वरील अहवालावर निर्णय घेणे आवश्यक आहे.

नियोजन समीतीच्या अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार सचीव महानगरपालिका औरंगाबाद यांचे कडे सदर नियोजन समीतीच्या अहवालाची प्रत स.नगरसेवक / नगरसेर्विकाना अवलोकनार्थ उपलब्ध करण्यात आली.

त्यानुसार नियोजन सामितीने सादर केलेला अहवा सर्वसाधारण सभेकडे विचारार्थ सादर करण्यात येत आहे.

**ठराव :**

सदरील प्रस्ताव तुरंत स्थगित ठेवण्यात यावा. असे सर्वानुमते ठरले.

**विषय क्रमांक ५०/७ :**

औरंगाबाद महानगरपालिकेची स्थापना डिसेंबर १९८२ मध्ये झाली आणि

महानगरपालिका स्थापन झाल्यापासून अस्थापना विषयक कर्मचारी आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला नव्हता. प्रशासनामध्ये सुसूत्रीपणा असणाऱ्या दुष्टीकोनातून महानगरपालिकेच्या विविध विभागांची सरचना आवश्यक कर्मचारी वर्गत्या विभागाच्या कामाची व्याली इत्याधिबाबी लक्षात घेवून तसे मनपा स्थापन झाल्यानंतर शहराच्या वाढत्या विस्तारावर कामाचा व्याप वाढलेला आहे. त्यानुसार कामाच्या दुष्टीने प्रभागानुसार आवश्यक कर्मचारी वर्ग किती असावा वाढिव कर्मचारी वर्ग अस्थापनेवर निर्माण झाल्यावर अपेक्षित खर्च किती येईल याचा आढावा घेण्यात आलेला असून त्यानुसार कर्मचारी आकृतीबंध तयार केला आहे. तयार केलेला आकृतीबंध सोबत जोडला आहे.

सुधारीत कर्मचारी आकृतीबंधानुसार नवीन १०२१ पदाची निर्मिती करावी लागणार असून साधारण सोडतीन कोटी (३.५० कोटी) वार्षिक अस्थापनावर खर्च अपेक्षित आहे. सन १९९७-९८ हया आर्थिक वर्षामध्ये महानगरपालिकेची निव्वळ महसुली उत्पन्न रूपये ५५ कोटी अपेक्षित आहे.

वाढीव खर्च ३.५ कोटी अस्थापनेवरील गृहीत घरल्यास अस्थापनेवरील एकूण खर्च २० कोटी अपेक्षित आहे. सन १९९७-९८ च्या अपेक्षित उत्पनावर अपेक्षित अस्थापना खर्चाची टक्केवारी ३७% येते. वाढीव कर्मचारी आकृती बंधानुसार सुध्दा ४२% अस्थापना खर्चाच्या मर्यादीतच खर्च होणार आहे.

करिता कर्मचारी आकृतीबंध सर्व साधारण सभेच्या विचारार्थ व मान्यतेस्तव सादर.

#### **संवाद :**

**श्री.गजानन बारवाल :** हया संदर्भात शासनाकडील काही जी.आर.असल्यास ते सभागृहात दाखवावे.

**श्री.स.अली मिरां सलामी :** कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध प्रस्तावा बाबत मी पत्र दिलेले आहे. वर्ग उच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत भविष्यात होणारी पदोन्नती व वेतनश्रेणी बाबत कोणताही प्रकारचा यात उल्लेख नाही. उक्त जे वर्ग-१, वर्ग-२ अधिकारी आहेत. त्यांचे हया आकृतीबंध प्रस्तावात जादा वेतनश्रेणी दाखवून वाढ प्रस्तावीत केलेली आहे. जे महानगरपालिकेला परवडणारे नाही. यानंतर शासनाकडील ५ वा आयोग अदयाप व्हावयाचा असून त्यानंतरही कर्मचाऱ्यांच्या पगारात दुष्टीने वाढ होणार आहे. करिता हा आकृतीबंध प्रस्ताव मंजूर करून घ्यास माझा विरोध आहे.

**श्री.गौतम खरात :** सन १९८२ ला महानगरपालिका अस्तीवाल आली त्यावेळेस त्या ठिकाणी जे कर्मचारी अस्तीवात असतील त्यात कार्यरत होते तीच स्थिती आजही आहे. आज शहराची वाढ फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आज शहराची वाढ फारमोठ्या प्रमाणात झालेली आहे. शहराचा वाढता व्याप लक्षात होता शहरातील साफसफाई कामगार वाढ सुध्दा पाहीजे त्याप्रमाणात होणोसाठी दैनंदिन मजुर लावून प्रशासन कार्यपारपाडीत आहे. शासनाचे नियमा प्रमाणे २४० दिवस एखाद्या व्यक्तीने काम केल्यास त्यास नियमाप्रमाणे कायमस्वरूपी करण्यात येते. कर्मचारीवरील एकदरीत खर्च सध्या ३६% आहे. शासन नियमाप्रमाणे ४२% पर्यंत असावेत. सध्या १६७७ कर्मचारी वर्ग-४चे आहे आणि वर्ग-३, वर्ग-२ असे धरून ३००० कर्मचारी आहेत. शासनाने आकृतीबंध एक समीती गढन केली त्यामध्ये औरंगाबाद मनपाचे आयुक्त यामध्ये सदरस्य म्हणून त्यामुळे सर्व महानगरपालिकेने आकृतीबंध आराखडा तयार केलेला असून हया कमीटीद्वारे वेगवेगळ्या मत नगरपालिकेने



शासनाकडे वेळीच दाखल करावे असे आहे. हयामध्ये झा.कमीटीने दर्शविल्याप्रमाणे हयामध्ये कार्यवाही होणे आवश्यक आहे.

शासनाकडून बऱ्याचशा पदाबाबत उदा आरोग्य / शिक्षण आग्निशमन विभाग ५० ते १०० अनुदान मिळणे व त्याप्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक ज्यामुळे शिक्षण विभागातील सेविका ज्या गेल्या १५ ते २० वर्षांपासून कार्यरत आहे कर्मचारी आता वयोवृद्ध होत आहे.

त्यांचाही विचार होणे आवश्यक आहे. हया आकृतीबंध प्रस्तावाने पदे कायम झाल्या वर्ग-४ चे कर्मचारी कायम होतील. त्यानंतरही स्वच्छता निरीक्षक त्यांना रूपये १४०० ते २००० हे वेतनश्रेणी द्यावी.जवान व शिपाई त्यांना वेतनश्रेणी एकच आहे. ह्यांची शैक्षणिकपात्रता वेगवेगळी आहे. हयात तफावत असावी. शिवाय ज्या कर्मचाऱ्यांना भविष्यात पदोन्नती नाही त्यांना वेतनश्रेणी द्यावी व सदर प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठवावा.

**मा.महापौर :** स.स.नी सुचना केल्याप्रमाणे हया बाबत दि.१५-७-९७ रोजी महापौर निवासस्थानी बैठक होणार आहे. तीत हयावर चर्चा करणेत येईल.

**नरेंद्र पाटील :** आपल्याकडे कर्मचारी सन १९८२च्या तुळनेत तेवढेच आहेत ते बरोबर व वस्तुस्थिती आहे. परंतु दै.वेतनावर जे कर्मचारी कामावर आहेत. त्याचाय प्रथमतः विचार व्हावा. बाकीच्या पदाबाबत अजिबात विचार होवू नये ज्यामुळे हया प्रस्तावे महानगरपालिका प्रशानावर ३.५० कोटीचा बोजा पडणार आहे. शिवाय ५वा आयोग्य अंमलबजावणी करावयाची झाल्यास पुन्हा प्रशानवर आर्थिक बोजा पडणार आहे.म्हणून तुर्त प्रस्तावावर विचार न करता वर्ग-४ची पदे मंजूर करून कायम करावे व आकृतीबंध प्रस्ताव मंजूर करूनये.

**मा.महापौर :** आपल्या सुचनावर दि.१५ जुन १९९७ रोजी चर्चा करणेत येईल.

**डॉ.मेहेर :** सदरच्या प्रस्तावावर चर्चा करीत असतांना महानगरपालिकेवर आर्थिक बोजा पडणार नाही याची दखल ह्यावी. व जे कर्मचारी गेल्या १०-१२ वर्षांपासून रोजदारीवर फिक्स पगारावर काम करीत आहेत त्यांचेच प्रळंबात प्रश्नावर निर्णय होणे आवश्यक आहे.

**मा.महापौर :** दि.१५ जुन १९९७ रोजी महापौर निवासस्थानी एक बैठक आयोजिली असुन त्यावेळी

१) शिक्षण भरती (२) टपरी व (३) जकात आदि विषयाबाबत चर्चा करणेत येईल.

**ठराव :**

दि.१५ जुन ९७च्या बैठकीत चर्चा करणेत येईल असे सर्वानुमते ठरले.

**विषय क्रमांक ५१/८ :**

औरंगाबाद महानगरपालिका हद्दीमधील रहिवासक्षेत्रमध्ये पुर्वीच्या मंजूर रेखांकनाजो रस्ता उपलब्ध होण्याच्या दुष्टीने व नागरीकांकडून वारंवार होणारे तक्रारीचा विचार करून खालील रेखांकनाना जो रस्त्यासाठी आवश्यक त्याजमीनीचे भूसंपादीत अधिनियम १९९४ चे कलम १७ खाली तातडीने भूसंपादन ( ) करण्याची कार्यवाही सुरू करणेसाठी जिल्हाधिकारी औरंगाबाद हयांचेकडे प्रस्ताव सादर करणेयोग्य होईल. करिता भूसंपादनाचा प्रस्ताव मान्यतेस्तव सादर.

**जमीनीचा तपशील :**

१) विदयानगर, विणय नगर, सामाईक रस्ता ७.५०मीटर रुंदीची न.भु.क.१५१८७/ अ१

- ते १५१८७/७ मधून जाणारा रस्ता.
- २) गौतम अपार्टमेंट येथील भूखंडक्रमांक ८व ९ हया नामंजुर भूखंडामधून तसेच लागतच्या नाथ प्रांगणाच्या हया तातुरत्यामंजुर रेखाकनातील भूखंड क्र.१०४ मधून तसेच ७.५०मी. रस्त्यावरू ९०फुट विकास रस्त्यापर्यंत.

**संवाद :**

**मा.महापौर :** सदरील प्रस्ताव स्थगित ठेवण्यात यावा.

**ठराव :**

सदरील प्रस्ताव स्थगित ठेवण्यात यावा असे सर्वानुमते ठरले.

**विषय क्रमांक ५२/९ :**

औरंगाबाद शहराच्या मंजुर विकास योजनेस स.न.२० गारखेडा मधून ५० फुट रस्ता प्रस्तावित केला आहे. सदर रस्ता तयार करण्याची मागणी स्थानिक रहिवायाकडून वारंवार होत असल्याने व जमीन मालक खशजगी वाचहाटीने रस्त्या खालील जागा महानगरपालिकेला देण्यास तयार नसल्याने जागेची निकड लक्षात होता (महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६चे कलम १२९ नुसार तातडीचे भूसंपादन (अजैन्सी क्लोज) खालील भूसंपादनाची कार्यवाही सुरू करणे करीता मान्यता व्हावी.

करिता प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेस्तव सादर.

**संवाद :**

**मा.महापौर :** सदरील प्रस्ताव स्थगित ठेवण्यात यावा.

**ठराव :**

सदरचा प्रस्ताव तुरत स्थगित ठेवण्यात येतो असे सर्वानुमते ठरले.

जन गन मन राष्ट्रगीताने सभासंपली असे मा.महापौर हयांनी घोषित केले.

सचिव  
महानगरपालिका औरंगाबाद

मा.महापौर  
महानगरपालिका औरंगाबाद

## औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद

दि.२१-६-१७ रोजी संपन्न झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त. सभेची सुरुवात वंदेमातरम या गीताने अंदाजे ११.३० वाजता मा.महापौर श्री.अब्दुल रशीद खॉन (मामु) हयांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ती चे इतिवृत्त हा सभेस स.सभासद व अधिकारी उपस्थित होते.

- १) श्री.धिल्लुन तरवेंद्र सिंग
- २) श्री.विधाते प्रभाकर सिताराम
- ३) सौ. लोंखडे रूखमनबाई खंडेराव
- ४) श्री.सोनवणे सुदामरामदास
- ५) श्री.गौतम भागाजी खरात
- ६) सौ.विमलबाई नंदकुमार मुंडलिक
- ७) सौ.शिलाबाई सिताराम गुंजाळे
- ८) श्री.गौतम लिंबाजी लांडगे
- ९) श्री.सुर्यवंशी महादेव पुंडलिकराव
- १०) श्री.पाटील नरेंद्र यादवराव
- ११) श्री. कोकाटे काशिनाथ हरिभाऊ
- १२) श्री.इंगळे रविंद्र बाबुराव
- १३) सौ.पदमाबाबुराव शिंदे
- १४) श्री.टाकळकर सुभाष भिकाजी
- १५) श्री.मालानी प्रफुल्ल लालचंद
- १६) श्रीमती चंपाबाई विश्वनाथपांचाक
- १७) सौ.धनश्री अशोक विसपुते
- १८) श्री.फजलउल्ला खान अजमतउल्ला खान
- १९) श्री.अजिज खॉ गणी खॉ
- २०) सौ.आबेदा बेगम मो.मुस्तफा
- २१) श्री.महंमद मुश्ताक अहमद
- २२) सौ.नुरजहाँ बेगम अब्दुल रहेमान खान
- २३) श्री.देशमुख वसंत विनायकराव
- २४) श्री.हाजी मोहसीन अहेमद हाजी बशीर
- २५) सौ.मोहसीना बिलकीस विखारोद्दीन
- २६) श्री.अ.जावेद रज्जाक
- २७) सौ.जाहेदा बेगम म.जमीर
- २८) श्री.तुपे त्र्यंबक गणपतराव
- २९) यशोदा धनंजय वाडेकर
- ३०) श्री.किशोर बाबुलाल तुळशीबागवाले
- ३१) श्रीमती गंगवाल पुष्पाताई सुरेशचंद्र
- ३२) श्री.म.अ.रऊफ मा.अ.माबुद
- ३३) श्री.स.अ.इकबालोद्दीन स.मा.कुतबोद्दीन
- ३४) श्री.जैस्वाल प्रदिप शिवनारायण

- ३५) श्री.स.अली मिरांसलामी  
 ३६) श्री.लाहोटे रमेश दिपचंद  
 ३७) श्री.संजय किसनराव केनेकर  
 ३८) श्री.फैय्याज अहमद महंमद हाजी कुरैशी  
 ३९) सौ.वाघमारे मुक्ताबाई सुदाम  
 ४०) सौ.दलाल लता श्रीनिवास  
 ४१) श्री.ओक जयवंत केशवराव  
 ४२) सौ.घांडे शकुंतला हरिदास  
 ४३) डॉ.कराड भागवत किशनराव  
 ४४) सौ.आव्हाड सविता संजय  
 ४५) सौ.निर्मला विठ्ठल कांबळे  
 ४६) श्री.विखारोद्दीन खुदबोद्दीन  
 ४७) श्री.गाडे गंगाधर सुखदेव  
 ४८) श्री.बारवाल गजानन रामकिशन  
 ४९) श्री.ओबेरॉय मनमोहनसिंग करमसिंग  
 ५०) श्री.निकालजे प्रकाश भाऊराव  
 ५१) श्री.जोशी संजय रामदास  
 ५२) श्री.हाळनोर गिरजाराम नानाराव  
 ५३) सौ.ज्योस्ना हिवराळे  
 ५४) श्री.राजकुमार ऊर्फ सांडू बचाटे  
 ५५) सौ.राधाबाई तळेकर  
 ५६) सौ.काऊसे मंदा धनंजय  
 ५७) सौ.सुनंदा उत्तम कोल्हे  
 ५८) श्री.गांगवे बन्सी तुळशीराम  
 ५९) श्री.घडामोडे भगवान देविदास  
 ६०) श्री.कचरू चंद्रभान नवपुते  
 ६१) श्री.हमीदुद्दीन ताबा

**मा.महापौर :** सभागृहता कोरम अभावी सभा ००.३० मिनिटे तहकुब करण्यात येते.  
 (अंदाजे वेळ ११.३० वा)  
 (सभेला सुरुवात अंदाजे १२.१५वा)

**श्री.मोहसीना बिल्कीस :** सभागृहात स.सदस्य श्रीमती नुरजहाँबेगम हयांचे १५ दिवसाचे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय आपण केलेला होता. परंतु त्यांना आज एक दिवसाचे सभासदत्व रद्द करण्याबाबतचे ठरल्याचे कळते हे कसे काय ?

**मा.महापौर :** आजच्या बैठकिचा हा विषय नाही इतिवृत्तातील विषयाप्रमाणे कृपया आपण चर्चा करावी.

**श्री.संजय जोशी, श्री.गौतम खरात :** जकात बाबत महानगरपालिकाचे सध्याचे उत्पन्न दिवसेदिवस वाढ होत असून जवळपास ७०.०० लाखांवर अधिक उत्पन्न जकातीत झालेले आहे या वाढीबाबत तेथील कर्मचारी व अधिकारी यांचे अधिक प्रयत्नाने हे फलस्वरूप पहावयास मिळत आहे त्याबद्दल तेथील

कर्मचारी / अधिकाऱ्यांचे अभिनंदन सभागृहात करावे (हयावेळी सभागृहात स.सदस्या श्रीमती नुरजहाँ बेगम यांचे व श्रीमती मोहसीना बिल्कीस तसेच इतर काही स.सदस्यांचे जोरजोरात बोलणे चालू असते काहीही ऐकू येत नाही)

**नुरजहाँ बेगम :** माझे सभासदत्व एका दिवसाचे रद्द केल्याने मला पत्राने कळविणतयात आलेले आहे ते चुकीचे असून सभागृहात माझे सभासदत्व १५ दिवसासाठी रद्द करण्यात आल्याचे सुचना केलेली होती.

**मा.महापौर :** स.सदस्यांना विनंती करण्या तयते की कृपया आपण आपल्या खुर्चीवर बसूनच बोलावे व आजच्या बैठकीच्या विषयानुसार चर्चा करावी इतर बाबींवर चर्चा करण्यास परवानगी नाही.

**नुरजहाँ बेगम :** माझे एका दिवसासाठीचे सभासदत्व रद्द असल्याचे व मी केलेल्या आरोपाचे लेखी पुराव्यानिशी दाखल करण्याचे म्हटलेले आहे तेव्हा ह्या पुर्वीचे पत्राद्वारे पुराव्याबाबत आपणास लिहून दिलेले असून माझे सभासदत्व एका दिवसासाठीचे नसून पंधरा दिवसासाठी सभागृहात रद्द करण्याचे आदेश होते. त्यानुसार इतिवृत्तात नोंद नसून इतिवृत्तात बदल करण्यात आला आहे असे वाटले.

**मा.महापौर :** स.सदस्य श्रीमती नुरजहाँबेगम आपणास पुन्हासुचना करण्यात येतेकी आपणास सभागृहात शांतता भंग होणार नाही याची दखल घेवून बोलावे. मागील बैठकीचे वेळी आपले एका दिवसाचे सभासदत्व रद्द करण्यात आले होते असा निर्णय दिलेला होता त्यानंतरही सभागृहात आपले वागणे तसेच सभागृहात शांतता भंग होणार नाही याची दखल घेवून बोलावे.मागील बैठकीचे वेळी आपले एका दिवसाचे सभासदत्व रद्द करण्यात आले होते असा निर्णय दिलेला होता त्यानंतरही सभागृहात आपले वागणे तसेच सभागृहात शांतता भंग व शिस्तप्रिय वर्तन आढळून न झाल्यास पुन्हा पंधरा दिवसासाठी सभासदत्व रद्द करण्यात येईल. असे सांगितले होते व आपण केलेल्या आरोपाबाबत १५ दिवसात पुराव्यानिशी दाखल करावे त्यानुसार मा.आयुक्त योग्य ती कार्यवाही करतील अशी सुचना मी केलेली होती. आपण ह्या ठिकाणी जोरजोराने बोलू नये आपण खाली बसावे.

**नुरजहाँ बेगम :** पुन्हा जोरजोराने (मा.महापौर यांना उद्देशून) अपशब्द वगलिच्छ भाषेने व अरेराबीची भाषा वापरून सभागृहात बोलतात (ज्यामुळे सभागृहात एकदमय शांतता झाली) ज्यामुळे ह्या अरेराबीच्या भाषेमुळे पुन्हा सभागृहात इतर काही स.सदस्य श्रीमती नुरजहाँ बेगम यांचे सभासदत्व १५ दिवसासाठी रद्द करण्याचे आवाज काढतात व काही वेळ काहीही ऐकूयेत नाही.

**मा.महापौर :** स.सदस्य श्रीमती नुरजहाँ बेगम आपणास पुन्हा एकदा तिसऱ्यादा सुचना करण्यात येते की आपण आपल्या जागेवर बसून व सभागृहात शांतता भंग होणारनाही याची दक्षता वाळगून महापौरांना बोलावे.कोणत्याही प्रकारचे अपशब्द व उर्वाच्य भाषा वापरून सभागृहात शांतता भंग आपण करू नये. नसता सभागृहाच्या सुचनेनुसार आपल्यावर कार्यवाही करण्यात येईल.

**नुरजहाँ बेगम :** पुन्हा (मा.महापौरांना उद्देशून) अर्वाच्या भाषेत बोलतात ते शब्द इतिवृत्तात घेता येत नाही)

**मा.महापौर :** स.सदस्य श्रीमती नुरजहाँ बेगम यांचे सभागृहात वारवार अडथळ आणणे व

शांतता भंग करणे हे कृत्य योग्य नसुन त्यांचे सभासदत्व १५ दिवसासाठी रद्द करण्यात येते यासाठी सभागृहातील स.सदस्यांनी याबाबत आपले म्हणणे हात उंचावून या निर्णयावर शिका मोर्तब करावे व एकमुखी मतदानाने पास करावे काय? अशी विचारणा करून शासनाकडे अंमबजावणी बाबत पाठवावे.

**श्री.मोहसीन अहेमद :** स.सदस्य श्रीमती नुरजहाँ बेगम बाबत कार्यवाही न करता निर्णय प्रळंबीत ठेवावा.

(यावेळी सभागृहातील बहुमताने सदस्य श्रीमती नुरजहाँ बेगम यांचे सभासदत्व १५ दिवसासाठी रद्द करण्याबाबत हात वरू करून सर्वानुमते निर्णय घेण्यात आला व सदरचा विषय शासनाकडे पाठविल्याचे ठरले.)

**श्री.मोहसीना बिल्कीस, श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय, श्री.मोहसीन अहेमद :** स.सदस्या श्रीमती नुरजहाँबेगम यांना मा.महापौरांना अपशब्द उच्चारलो याबाबत अश्लील शब्द मागे घेवून सभागृहात माफी मागविण्याबाबत समजावतात.

**श्री.गौतम खरात, श्री.प्रकाश निकाळजे, श्री.संजय जोशी :** एकदा निर्णय झालेला आहे त्या प्रमाणे कार्यवाही व्हावी व सभेला सुरुवात करावी.

(श्रीमती नुरजहाँ बेगम यांचे १५दिवसाचे सभासदत्व सभागृहास हात वर करून सर्वानुमते आवाजी मतदानाने मंजूर करून शासनाकडे पाठविण्याचे ठरले)

**श्री.मोहसीन अहेमद :** स.सदस्या श्रीमती नुरजहाँ बेगम यांचे बाबतीतला निर्णय आता घेणे उचीत नसुन याबाबत चर्चा व्हावी.

**मा.महापौर :** आता स.सभागृहात सर्वांच्या सहमतीने मी निर्णय दिलेला आहे त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. या संदर्भात काहीही बोलू नये.

**श्री.प्रकाश निकाळजे :** सभागृहात जो निर्णय झालेला आहे त्यावर कायम असावे.

**सौ.लता दलाल व इतर काही स.सदस्य :** याबाबत जो निर्णय झालेला आहे त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही करावी.

(सभागृहात सारखा आवाज जोरजोरात चालू असतो काहीही ऐकू येत नाही)

**मा.महापौर :** मी.सभागृहात सर्वांच्या सुचनेनुसार निर्णय घेतलेला आहे. स.स.श्रीमती नुरजहाँ बेगम ह्यानी बाहेर जावे.

(यावेळी श्रीमती नुरजहाँ बेगम सभागृहाबाहेर जोरजोरात बोलत व मा.महापौर यांना अर्वाच्य व अरेरावीची भाषा उदगारात बाहेर जातात. वेळ अंदाजे १२.३० वा.)

**श्री.स.अली मिरांसलामी :** आजची सभा सर्वसाधारण सभा विशेष सभा आहे काय ?

**मा.महापौर :** जकात बाबीवर चर्चा करणेसाठी हि विशेष सर्वसाधारण सभा आहे.

**श्री.स.अली मिरांसलामी :** जकातीचे लेखा परिक्षण हा कोणत्या कालावधी पर्यंत झालेला आहे याची तपशीलवार माहिती द्यावी.

**मा.महापौर :** संबंधीत अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी.

**मुख्य लेखा परिक्षक :** स्थायी समितीला जकात विभागाच्या लेखा परिक्षण अहवाल सादर करण्यात आलेला आहे. त्याची माहिती मा.सभापतींनी द्यावी.

**श्री.स.अली मिरांसलामी :** लेखा परिक्षण अहवाल नेमका कशापध्दतीने तयार करण्यात आला याबाबतची माहिती सर्व स.सदस्यांना द्यावी.

**मा.महापौर :** ठिक आहे. सर्व सदस्यांना वितरीक करण्यात यावी. आता विषय क्र.१ वर चर्चा करावी.

**विषय क्रमांक १ :**

जकात अनुसुची "औ" अंतर्गत केलेल्या दरवाढ प्रश्नावर विचार विनिमय करणे. महानगरपालिका प्रस्थापने पासून जकात अनुसुची औ मध्ये कोणत्याही प्रकारचा दरवाढ करण्यात आली नव्हती. सन १९९६ मध्ये अनुसुची औ अंतर्भूतच्या विशिष्ट २५ वस्तुवर जगात दरवाढी/दुरुस्ती वैधानिक अंतीम स्वरूप होवून महानगरपालिकेने ठराव क्र.७९/१८ दि.१७/८/९६ अन्वये सुधारीत जगात दर सुची औ वरीत करून दि.२६-४-९६ रोजी शासनाकडे सादर केला होता. महानगर पालिकेच्या लोक प्रतिनिधीनी पारित केलेला ठराव शासनाचे अंतिम मान्यतेनुसार ३१-५-९७च्या राजपत्रात प्रकाशीत करून त्याची अंमलबजावणी दि.१०-९-९७ पासून कार्यान्वित करण्यात आला आहे.

उक्त शासन मान्य राजपातीतील तेलणीया तांबाकू, लोखंडी भंगार, कापूस आणि रासायनिक खाताचा व्यापारी संस्था औद्योगिक समूह तथा व्यापऱ्यांना अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर वैयाक्तिकरित्या आक्षेप नोंदवून तांबाकू हया मालावर मितिच्या १ जकात कर दरवाढ कमी करणे किंवा रद्द करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. सदरचे जकात दरवाढ प्रकरणाअंतर्गत साधक बाधक विचार विनियम होवून उचित निर्णयास्तव प्रस्ताव विचारार्थ सादर. सोबत उपरोक्त निमनिदिष्ट बाबी वरील मनपाच्या प्रचाळित जकात दराची तुळनात्मक तक्ता अवळोकनार्थ सोबत जोडला आहे.

**इतर महानगरपालिकेने जकात दर**

अ. क्र.	दर अनुसुची बाब क्रमांक	मालाचे वर्णन	पुर्वीचा दर	सुधारीत दर	पुणे	पिंपरी चिंचवड	मुंबई	नाशिक	कोल्हा-पूर
१	१ (ब)	तांदूळ	०.५० प्र.क्विंटल	१%	१ रु. प्र.क्विंटल	-	०.५%	१रु.प्र.क्विंटल	१.५० रु.प्र. क्वटल
२	४ व २१	तेलबीया	०.५० प्र.क्विंटल	१ %	४ रु.प्र.क्विंटल	०.०५ %	२ %	०.१२ %	७.५ %
३	५८(ब)	कापूस	२ रु.क्विंटल	१ %	३%	३रु.प्र.क्विंटल	२%	४रु.प्र.क्विंटल	१.५%
४	६७	सर्व प्रकारचे लोखंडी व पोलाद भंगार	२० रु.प्र.टन	२%	२.५%	२५रु.प्रती २.५ % टन	२.५%	२५ रु. प्र.टन	१%
५	८५(अ)	रासायनिक खते	२रु.प्र.टन	१%	३%	१ रु.प्र.टन	२%	माफ	०.२५%

**श्री.गिरजाराम घळनोर :** स्थायी समीतीच्या जकात बाबत रिपोर्ट दिला जातो म्हणून इतर स.सदस्यांना सुध्दा द्यावे.

**मा.महापौर :** ठिक आहे.

**श्री.गंगाधर भाडे, श्री.फैय्याज कुरेशी,श्री.सय्यद अली मिरांसलामी :** अहवाल दिला जातो परंतु लेखा परिक्षण अहवाल हा सर्वसाधारण सभेस सादर करावे. असा अहवाल किती कालावधी पर्यंत तयार केलेला आहे याची कल्पना कुणाही सरदस्यांना माहीत नाही. माझ्या मते गेल्याचार वर्षांपासून जकात बाबतचा लेखा परिक्षण अहवाल झालेला नाही त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी.

**श्री.मोहसीन अहेमद :** हया प्रस्तावावर चर्चा करीत असतांना जकात वाढ कमी करण्याबाबत आलेला आहे. जर सदरच्या प्रस्तावावर चर्चा करून जकात कर कमी केल्यास मनपाच्या उत्पनावर परिणाम होणाची शक्यता आहे. मागील वर्षा जकात उत्पन रु.५२,३६,३४०/- इतके होते त्यानुसार हयावार्षीक तुलनात्म

गुणतवता पाहिले असल्यास उत्त्वल्प आहे आणि पुन्हा जकात कर कमी करणे बाबतचा प्रस्ताव आपल्या समोर आहे त्यानुसार विचार व्हावा.

**मा.महापौर :** प्रशासनाच्या काळातच सदरच्या अॅटमनिहाय जकातवर वाढ झालेली आहे. त्यास शशासनाने सर्वसाधारण सभेचा ठराव घेण्यासाठी त्यास सांगितले होते व पुन्हा सर्वासाधारण सभेचा ठराव घेवून शासनाकडे सांगितले होते व पुन्हा सर्वसाधारण सभेचा ठराव घेवून शासनाकडे पाठविला असता तो मंजुर होवून त्याची अंमलबजावणी करण्या बाबत प्रशासनाने कार्यवाही प्रस्थापित केलेली आहे. हयाबात आपल्या काही सुचना असल्यास त्याहचबाबत.

**श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय :** जो जकात करवाढ प्रशासनाने त्यावेळी दिलेली होती. त्यानुसार आजफार मोठी तफावत दिसुन येते. आजच्या परिस्थितीत दिलेले अॅटमनिषय कर कमी करणे आवश्यक असुन रासयानिक खते तांदूळ व तेलबीया यावर जकात कर कमी करणष आवश्यक आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

**श्री.नरेंद्र पाटील :** सदरील प्रस्ताव शासनाकडून मंजुर होवून आलेला आहे तेव्हा जकात कर वृ झाल्याने मनपाचे उत्पन्नात किती भर पडेल व कर कमी केल्यास उत्पन्नात किती घट होईल.याची माहिती द्यावी.

**श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय :** मनपा ही अॅटोनॉमस बॉडि आणि या बॉडी नियुक्तीचे अधिकार त्यांचे कक्षेतील असल्याने शासन निर्णय जर झाललेला असल्यास बॉडीने ठराव घेवून व जकात दरवाढ झालेली आहे. त्यास स्थगिती देण्याबाबत शासनाला कळवावा दरवाढकमी करण्याचा प्रस्ताव घेण्यात यावा.

**श्री.नरेंद्र पाटील :** शासनाकडून मंजुरी प्रस्ताव आल्यानंतर पुन्हा कर कमी करणे योग्य आहे काय? कारण एकदा जर या पाच अॅटमला करवाढ कमी केलीतर उदयाला इतर उदयोगधंदे व व्यापारी वर्ग आपल्याकडे वेगवेगळे निवेदन घेवून कर कमी करणे बाबतयेतात मग पुन्हा आपण कोणता निर्णय घेणार ? हयापेक्षा मनपाच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम होणार नाही यावर चर्चाकरून निर्णय घ्यावा.

**मा.महापौर :** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे चर्चा करूनच निर्णय घेणे आवश्यक राहिल. कारण हया संदर्भात मा.मुख्यमंत्री यांना भेटून मनपातर्फे एक निवेदन दिलेले आहे.

**श्री.नरेंद्र पाटील :** मा.मुख्यामंत्र्यांना मनपातर्फे आपण दिलेले निवेदन दिलेले आहे. मा.मुख्यमंत्र्यांनी त्याया काही निवेदन लिहून दिलेले आहे काय ?

**मा.महापौर :** सभागृहाला हयाबाबत स्टे देण्याचा अधिकार आहे व शशासनास सभागृहाचा ठराव घेवून पाठविता येतो.

**श्री.प्रफुल्ल मालानी :** सभागृहाने निर्णय घेतल्यास मी व्यापारी महासंघाच्या वतीने अभिनंदन करतो.

(हयावेळी अनेक स.सदस्य जागेवर उठुन उभे राहतात व व्यापारी महासंघ हा शब्दउच्चारवयाचे नाही आपण सभागृहाचे स.सदस्य आहोत त्यानुसार बोलावे असे सुचवितात.)

**मा.महापौर :** आपणास सुचना देण्यात येते की, स.सदस्य हया सभागृहाचे असुन व्यापारी महासंघ बाबत काहीही बोलू नये स.नगरसेवक म्हणून चर्चा करावी.

**श्री.प्रफुल्ल मालानी :** सन १९९४ला ज्या वेळेस हया ठिकाणी प्रशासक होते त्याच वेळेस या जकात वाढीचा प्रस्ताव पारित घेवून शासनाकडे पाठविण्यास आला होता.



शासनाने पुन्हा लोकनियुक्त बॉडीतर्फे सर्वसाधारण सभेचा ठराव घेवून पुन्हा पाठविण्याचे सुचविले आणि त्यानुसार सर्वसाधारण सभेचा ठराव घेवून पुन्हा शासनाकडे पाठविण्यात आली. त्यावेळी बदल केलेला नव्हता काही व्यापारी व औद्योगिक धंदे यांचे शिषट मंडळाने निवेदने दिलेले होते. परंतु काहीही झाले नाही. आणि शासनाकडून प्रस्ताव मंजूर होवून त्याची अंमलबजावणी करणेस्तव मनपा प्रशासनाने कार्यवाही सुरु केलेली आहे. याबाबत स्थानिक वर्तमानपत्रात दि.१०-६-१७ पासून करवाढ सुरु करण्याची कार्यवाही होत असल्याचे प्रसिध्दिस झालेली आहे. जवळपास २०.२५ वस्तूवर जकात करवाढ झालेली असून ज्यामुळे व्यापारी लोकांना धंद्यात फारमोठा फटका बसत आहे आणि जर आता त्यापैकी ४५ अॅटमवर कर कमी करावयाचे झाल्यास इतर व्यापारी व उद्योगधंदे शिषमंडळ सुध्दा निवेदने घेवून येणाऱ्याची शक्यता आहे. यासाठी ठोस निर्णय घेवून शेकतऱ्यांचे हिताचे बाजूने कर कमी करणे आवश्यक आहे. त्यामध्ये तांदुळ, तेललिया, कापूस व लोखंडी भंगार व रासयनिक खत यावर खालील प्रमाणे दर कमी करावे.

१)	तांदुळ	५० रु वरून	५रु प्रति क्विंटल
२)	तेलबिया	-----	-----
३)	कापूस	-----	-----
४)	लोखंडी भंगार	५० रु.प्रतिटन	-----
५)	रासयनिक खते	शासनाकडून एस.आर.पी.असल्याने २ रु. प्रतिटन	
६)	मोटारवाहन	१% वरून	१/२% टक्का
७)	स्पेअर पार्टस	२% वरून	१/२% टक्का
८)	शेडयूल ४	शेंगा/सरकी/तसेच करडी तशासतसे ठेवावे.	

**श्री.हमीद ताबा :** आज दरवाढ कमी करण्याचे प्रयोजन आपण त्यावेळी का केले नाही.

**श्री.गौतम खरात :** १) तांदुळ १% वरून ०.५० कमी करावा.

२) तेलबिया व इतर रासयनिक खतां बाबत कर कमी करणे योग्य जकात करात रु.७०.०० लाखांने वाढ झालेली आहे. याबाबत अधिकाऱ्यांचे अभिनंदन सभागृहात करावे.

**श्री.नरेंद्र पाटील :** अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. कारणते त्यांचे कर्तव्यय आहे.

**श्री.महादेव सुर्यवंशी :** बऱ्याच बाबतीत जकात करवाढ ५०/- वैशावरून रु.२०/- पर्यंत वाढ झालेली आहे त्यानुसार सर्वसामान्य जनतेला परवडेल त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी.

१)	तांदुळ	०.२५ कमी करावे
२)	तेलबिया	०.२५ कमी करावे
३)	रासयनिकखाते	रु.२/-
श्री.भगवान घडामोडे :	१) तांदुळ	१/२ टक्के
	२) तेलबिया	-----
	३) कापूस	-----
	४) रासयनिक खते	-----

**मा.महापौर :** पत्रकार कक्षातून विनंती केलेली आहे की ज्यांना आजच्या बैठकीचा अजंडा दिलेला नाही हे काम कुणाचे आहे त्यावर कार्यवाही करावी.

**नगर सचिव :** जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबाबत काळजी घ्यावी.

**मा.महापौर :** मी आता आदेशित करतो की जनसंपर्क अधिकाऱ्यांनी बैठकीचे अजंडा पत्रकार बंधूना वेळोवेळी न दिल्याबाबत त्यांना प्रशासनाने कारणे दखवा नोटीस (शोकोर्ज नोटीस) देवून खुलासा मागवावा.

**श्री.मोहसीन अहेमद :** जकात कर वाढ झाल्याने आजच्या विषय पत्रीकेनुसार कर कमी करण्याच्या प्रस्तावावर निर्णय त्वरेने द्यावा अन्यथा २० ते २५ लोक याबाबत कोर्टातून स्टे आणण्याची शक्यता आहे.

**श्री.नरेंद्र पाटील :** जकात बाबतचा प्रस्तावावर निर्णय घेवून शासनाकडे पाठविणे योग्य. परंतु हा निर्णय त्याच वेळी का घेण्यात आला नाही. आता बराच कर कमी केल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी. कारण कर्मचारी अधिकारी यांचे आकृतीबंध योजनेने कर्मचाऱ्यांचे पगारात वाढ दर्शविलेली आहे शिवाय पाचवे वेतन आयोगान्वये सुध्दा पगार मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे यासाठी प्रशासन योग्य ती पावले उचलावीत प्रस्तावित दर्शविल्याप्रमाणे अॅटम क्र.१ ते ४ मध्ये ०.५० कर कमी करावे आणि रासयानिक खताबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा. गेल्या दोन वर्षात युतीशासनाने भरमसाठ भाववाढ केलेली असून त्यामुळे महागाई फार वाढलेली आहे आणि आता या प्रस्तावान्वये जकात कर कमी करणे योग्य नाही या बाबत मी प्रशासनाचा निषेदा करतो. (स.स.च्या शब्दावरून भागृहात निषेध हा शब्द जोरजोराने बोलल्या जाते.)

**श्री.मनमोहन सिंग ओबेरॉय :** जकात कर या प्रमाणे करावे.

१) तांदुळ	०.५०
२) तेलबीया	-----
३) कापूस	-----
४) लोखंडी भंगार	रु.६० प्रती क्विंटल
५) रासयानिकखत	२ रु

**श्री.संजय जोशी :**

१) तांदुळ	०.२५ % कर कमी करावे
२) तेलबीया	०.२५% कर कमी करावे
३) कापूस	०.२५% कर कमी करावे
४) लोखंडी भंगार	१ %
५) रासयानिकखत	२ %

**श्री.मुश्ताक अहेमद :** स.सद्यांनी सुचना केल्यानुसार कार्यवाही व्हावी.

**श्री.वसंत देशमुख :** अॅटम क्र.२,३,५ जो सर्वसामान्यांचा व शेतकऱ्यांचा जिल्हाळ्याचा प्रश्न आहे यात वाढ करू नये व तांदुळ ०.५० कमी करावे. कापसाबाबत बऱ्याच मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येते.

**श्री.गंगाधर गाडे :** सभागृहाने ज्यावेळी प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठविलेला होता त्यावेळेस चर्चा करणे योग्य होते. सध्या जिवनाश्यक वस्तु बाबत उदा.तांदुळ, तेलबीया यावर वाढकरू नये स.सदस्य मनमोहनसिंग ओबेरॉय यांनी सुचना केल्याप्रमाणे माझी सहमती आहे.

**श्री.मिरा सलामी :** सन एप्रिल १९९६-९७ मध्ये जकात उत्पन्न किती होते याची माहिती प्राप्त झालेली आहे. त्यानुसार मे.९७ मध्ये जकात वाढ झालेली नाही उलट जकातीत घट दिसून येते जर जकातीत वेळोवेळी वाढ करावयाची असल्यास कोणत्याही प्रकारची चोरी होवू नये याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मागील दोन महिन्यात जकात कमी झाली ह्याची माहिती घ्यावी.

**श्री.विखारोद्दीन :** जीवनाश्यक वस्तुचे दरवाढ कमी करणे आवश्यक आहे त्यानुसार कार्यवाही करावी.

**श्री.जावेद रज्जाक :** सर्व सामान्य माणसाला न परवडणारे जकात कर वाढ कमी होणे आवश्यक आहे. रु.१६.२० किमतीचे तांदुळावर जकात कमी करू नये व अॅटम क्र.२ ते ५ कर कमी करून नये जकात मधील चोरी यावर आळा घाळ्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी.

**श्री.गौतम लांडगे :**

१) तांदुळ	०.५०
२) तेलबीया	०.५०
३) कापूस	०.२५
४) लोखंड	१ %
५) खते	कर कमी करू नये

**श्री.कचरू नवपुते :** रासयनिक खते संपुर्णपणे माफकरावे व त्याबरोबर कापूस व तेळबीया संपुर्णपणे माफ करावे.

**श्री.प्रभाकर विधाते, श्री.सुदाम सोनवणे, श्री.प्रदिप जैस्वाल :**

१) तांदुळ	०.३० कमी करावे
२) तेलबीया	०.३० कमी करावे
३) कापूस	०.२५ कमी करावे
४) लोखंड	६० रु प्रति क्विंटल
५) खत	२% प्रति क्विंटल

हया प्रमाणे निर्णय घेवून कार्यवाही व्हावी.

**श्री.संजय जोशी :** जकात शेडयुळ मध्ये ५३ व मध्ये ३.५०३ जकात केलेली आहे ते ५३ वाढ करावे अशी दुरुस्ती करावी.

**मा.महापौर :** स.सदस्यांच्या भावनालक्षात घेता खालील प्रमाणे जकातमधील मालाचेदर ठरविण्यात येतात.

**ठराव :**

प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे.

अ.क्र.	अनुसुची औ मधील क्र.	मालाचे वर्ण	प्रचालित दर
		सर्वसाधारण सभेने सुधाररीत शेर केलेले दर	
१	२	३	४
१)	१(ब)	सर्व प्रकारचा तांदुळ	१
२)	४ व २१	सर्व प्रकारचा खादय तेल १ बिया,जवस,तीळ मोहरी सोयाबीन,करडी,भुईमूगकारळ सर्व प्रकारच्या टरपलासह तेलबीया इ.	०.५
३)	५८ (अ)	कापूस	१
४)	६७	लोखंड व पोलाद भंगार ही	२
		नोंद अॅटम क्र.६७ मधून वगळून	रु.६०/- प्रती टन

६७(ब) हे नव्याने निर्माण करण्यात आले आहे.

५) ८५ (अ) रासयनिक खते १ रू.२१/- प्रती टन बरोबर खालील मालाच्या दर अनुसूची औ मधील काही बाबीवर खालील प्रमाणे बदल करण्यात आला.

५३ (अ) चिस्ट आणि धुम्रपानाच्या वस्तु ३.५ %  
नंतर सुमंधी पर्दा व सर्वप्रकारचा गुटखा व किमान (हयाणी अनुक्र.५३ व मधून वगळून ५३ अ मध्ये समाविष्ट करण्यात आले)

५३ (ब) सर्व प्रकारचा पान मसाला १.५%  
६७ ब लोखंडी आणि पोलाद भंगार ही २.५%  
नोंद वगळून ६७(ब) ही बाब नवीन निर्माण करण्यात आली

७२ (ब) चार चाकी वाहने या शब्दा नंतर १.५%  
त्याचे सुटे भाग

७२ (ब) तीन चाकी वाहने हया शब्दा नंतर १.५%  
व अ.क्र.७१(ब) मधून वगळलेले  
ऑटोमोबाईल पाटर्स वाहनाचे सुटे भाग ही नोंद यात समाविष्ट करण्यात आली आहे.

७९ (ड) निमंत्रण पत्रीका या शब्दानंतरचे -  
पेपर वेस्ट वगळण्यात आले असून  
अ.क्र.७९ (इ) नव्याने निर्माण  
करण्यात आले आहे.

७९ (इ) पेपर वेस्ट (रद्दी कागद) नव्याने २  
रू.६०/- प्रती टन  
निर्माण करण्यात आहे.

उपरोक्त प्रमाणे सुधारीत जकात कर कपातीस सर्वानुमते मंजुरी दिली जाते व सदर प्रस्ताव मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ४५५ अन्वये शासनास मान्यत्साठी पाठविण्यात यावा.

वैधानिक कार्यवयाही व्हावी.

ठजन गण मन' या राष्ट्रगीतानंतर सभा संपल्याचे मा.महापौर यांनी घोषित केले.

स्वाक्षरीत/-  
नगर सचिव  
महानगरपालिका औरंगाबाद

स्वाक्षरीत/-  
मा.महापौर  
महानगरपालिका औरंगाबाद

## औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद

दिनांक ३०-६-१७ रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त.सोमवार दि.३०-६-१७ रोजी सकाळी ११.०० वाजता मा.महापौर श्री.अब्दुल रशीद खान (मामु) यांच्या अध्यक्षतेखाली कै. प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे सभागृहात वंदेमातरम ह्या गीताने सुरुवात झाली. ह्या सभेस कार्यालयीन अधिकारी तसेच निम्णनिर्दीष्ट स.सदस्य उपस्थित होते.

- |  |       |
|--|-------|
| १) श्री.तरवेंद्रसिंग महेंद्रसिंग धिल्लन    | सदस्य |
| २) श्री.प्रभाकर सिताराम विधाते             |       |
| ३) श्री.सुदाम सोनवणे पाटील                 |       |
| ४) श्री.मुजीब आलमशा खान                    |       |
| ५) सौ.रुखमनबाई खंडेराव लोखंडे              |       |
| ६) श्री.अफसरखाँ यासिनखाँ                   |       |
| ७) श्री.म.सलीम म.हनिफ कुरैशी               |       |
| ८) सौ.रजनी रमेश जोशी                       |       |
| ९) सौ.विमलबाई नंदकुमार मुंडलीक             |       |
| १०) सौ.शीलाबाई सिताराम गुंजाळे             |       |
| ११) श्री.महादेव पुंडलिकराव सुर्यवंशी       |       |
| १२) श्री.नरेंद्र यादवराव पाटील             |       |
| १३) श्री.काशिनाथ हरिभाऊ कोकाटे             |       |
| १४) श्री.बैनाडे कंवरसिंग किसनसिंग          |       |
| १५) सौ.पदमा बाबुराव शिंदे                  |       |
| १६) श्री.सुभाष भिकाजी टाकळकर               |       |
| १७) श्री.प्रफुल्ल लालचंदमालानी             |       |
| १८) श्रीमती चंपाबाई विश्वानाथ पांचाळ       |       |
| १९) सौ.धनश्री अशोक विसपुते                 |       |
| २०) श्री.फजल उल्लाखान अजमत उल्ला खान       |       |
| २१) श्रीमती आबेदा बेगम मो.मुस्तफा          |       |
| २२) श्री.महंमद मुश्ताक अहेमद               |       |
| २३) श्री.वसंत विनायकराव देशमुख             |       |
| २४) श्री.हाजी मोहसीन अहमद हाजी बशीर अहेमद  |       |
| २५) सौ.मोहसिना बिलकीस विखारोद्दीन          |       |
| २६) श्री.अ.जावेद रज्जाक                    |       |
| २७) श्रीमती जाहेदा बेगम म.जमीर             |       |
| २८) सौ.यशोदा धनंजय वाडेकर                  |       |
| २९) श्री.किशोर बाबुलाल तुळशीबागवाले        |       |
| ३०) श्रीमती पुष्पाताई सुरेशचंद्र गंगवाल    |       |
| ३१) श्री.हमीदुद्दीन ताबा फसियोद्दीन        |       |
| ३२) श्री.म.अ.रऊफ म.अ.माबूद                 |       |
| ३३) श्री.म.अ.इकबालोद्दीन स.मो.कुतूबूउद्दीन |       |

- ३४) श्री.प्रदिप शिवनारायण जैस्वाल
- ३५) श्री.सै.अली मिरां सलामी
- ३६) श्री.रमेश दिपचंद लाहोटे
- ३७) श्री.संजय किसनराव केनेकर
- ३८) श्री.फैय्याज अहेमद मो.हाजी कुरैशी
- ३९) सौ.मुक्ताबाई सुदाम वाघमारे
- ४०) सौ.लता श्रीनिवास दलाल
- ४१) श्री.जयवंत केशवराव ओक
- ४२) सौ.शकुंतला हरिदास धांडे
- ४३) श्री.सुभाष लक्ष्मीनारायण कच्छवाह
- ४४) डॉ.भागवत किशनराव कराड
- ४५) सौ.सविता संजय आवहाड
- ४६) सौ.निर्मला विठ्ठलराव कांबळे
- ४७) श्री.अब्दुल रशीद अ.सत्तार
- ४८) श्री.विखारोदीन वि.खुदबोदीन
- ४९) श्री.गंगाधर सुखदेव गाडे
- ५०) श्री.गजानन रामकिसन बारवाल
- ५१) श्री.मनमोहनसिंग करमसिंग ओबेरॉय
- ५२) श्री.प्रकाश भाऊराव निकाळजे
- ५३) श्री.संजय रामदास जोशी
- ५४) श्री.गिरजाराम नानाराव हाळनोर
- ५५) श्री.अविनाश लक्ष्मण कुमावत
- ५६) श्री.राजकुमार ऊर्फ सांडू बचाटे
- ५७) सौ.राधाबाई तळेकर
- ५८) श्री.नरसिंग मुरलीधर ठगे
- ५९) श्री.विजयकुमार गजानन मेहेर
- ६०) सौ.सुनंदा उत्तम कोल्हे
- ६१) श्री.बन्सी तुळशीराम गांगवे
- ६२) श्री.भगवान देविदास घडामोडे
- ६३) श्री.कचरू चंद्रभान नवपुते

**विषय क्रमांक ५४/१ :** औरंगाबाद शहराच प्रारूप विकास योजना (सुधारीत) बाबत चर्चा करणे.

(विकास योजनेचा प्रारूप सुध्दा सोबत जोडला आहे)

**संवाद :**

कोरम अभावी सभा १५ मिनिटे तहकूब करण्यात येते.

(११.३० ते ११.४५ पर्यंत सभा तहकूब करण्यात आलीन

(सभेला ११.४५ वाजता सुरुवात)

**श्री.गजानन बारवाल,श्री.कचरू नवपुते, श्री.मोहसीन अहेमद :** उप-आयुक्त श्री.गेजगे, चिकलठाण्याचे लालाजी जैस्वाल, स.सदस्या सौ,अल्का पाटील यांचे पती

श्री.रमेश पाटील व खुलताबाद येते हे व्यक्तींचा अपघातात निधन ह्याना १ मिनिटासाठी श्रध्दांजली वाहण्यातयावी.

**मा.महापौर :** ठिक आहे.

(१.०० मिनिट श्रध्दांजली वाहण्यात आली)

**श्री.सुदाम सोनवणे :** पिंपल्स बँकेत निवडणून आलेले तीन मनपाचे स.सदस्य हयांचे अभिनंदन करावे.

**श्री.नरेंद्र पाटी व इतर :** अनुमोदन आहे.

**श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय :** तिनच्या व्यतिरिक्त इतर सर्वांचाय सत्कार करावा.

**श्री.संजय जोशी :** स.सदस्य निवडून आलेले आहेत त्याचे अभिनंदन सभागृहात करावे.

**श्री.सुदाम सोनवणे :** श्रीमती नूरजहाँ बेगम हया कोर्टात गेल्या आहेत व त्यांचे अवैध कोर्टाने ठरविलेली ही बातमी वर्तमान पत्रात छापून आलेली आहे ह्याबाबतची थोडक्यात माहिती सभागृहाला द्यावी.

**मा.महापौर :** हयाबाबत विधी सल्लागार यांनी माहिती दयावी व कोर्टाचा निर्णय लागलेला आहे.

**श्री.विधी सल्लागार :** दि.२१/६/१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये गैरवर्तणूक केल्याबाबत या सभागृहाने व मा.महापौर यांनी स.स. श्रीमती नूरजहाँ बेगम यांचे १५ दिवसाचे सभासदत्व निलंबित करण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगाने कार्यालयामार्फत आदेश देण्यात आले होते.सदरील आदेशाला श्रीमती नूरजहाँ बेगम यांनी कोर्टात आव्हान दिले होते. आणि त्याची सुनावणी न्यायालयात सुट्टीच्या काळात झाली.न्यायालयाने मनपाचे मा.महापौर व सचिव यांची बाजू ऐकून मा.महापौरांनी जो गैरशिस्तीबाबतचा निलंबनाचा निर्णय दिला तो सभागृहाच्या कायदानुसार योग्य असल्याचे निर्णय दिला आणि स.सदस्यांनी जो दिला तो फेटाळून लावलेला आहे.

**श्री.नरेंद्र पाटील :** कोणत्याही स.सदस्यांचे व्यक्तीगत बातमी सभागृहात देवू नये.आपल्या मागील तीन वेळेस मिटींग झालेल्या आहेत परंतू अदयाप पर्यंत मिनिट्स याही वेळेस सोबत जोडलेले नाही. याचा खुलासा करावा.

**मा.महापौर :** पुढच्या मिटींगला सर्व मिटींगमध्ये झालेले मिनिट्स जोडण्यात येतील याची दक्षता घ्यावी.

**श्री.मोहसीन अहेमद :** आजच्या विषयावर स. नगरसेवकांनी वॉर्डनुसार बोलावयाचे की,नेहमी सभेत बोलतो त्याप्रमाणे बोलावयाचे वॉर्ड निहाय विकास कामाबाबत चर्चा करावयाची काय? हयाची माहिती दयावी.

**मा.महापौर :** स.सदस्यांनी १ वॉर्डपासून ते शेवटच्या वॉर्डपर्यंत नुसार चर्चा करावी म्हणजे सोईस्कर होईल.

**श्री.गजानन बारवाल :** वॉर्डप्रमाणे स.नगरसेवकांना आपण बोलण्यास इच्छित असाल तर या अगोदर आपण आम्हास वॉर्ड निहाय नकाशा याची माहिती दिलेली नाहीत.त्यामूळे आपण वॉर्डनुसार स.नगरसेवकांना बोलू देवू नये.

**मा.महापौर :** सर्व स.नगरसेवकांना ज्याप्रमाणे योग्य वाटत असेल त्याप्रमाणे चर्चला सुरुवात केली तर प्लॅनिंग कमिटीचे जे सदस्य आहेत ते आपला खुलासा करतील कसे ते सांगितले त्याप्रमाणे सुरुवात करावी.

श्री.अफसर खॉन : विकास कामाबाबत जी कमिटी तयार केलेली होती त्याबाबत संबंधित वॉर्डातील स.सदस्य कडून माहिती घेतलेली नाही.जी पध्दत अवलंबिली ती चूकीची वाटते.

मा.महापौर : शासनाने ठरवून दिलेल्या आदेशाप्रमाणे शासनाचे चार व्यक्ती लोकनियुक्त तीन स.सदस्य यांचे कमिटीने अहवाल तयार केलेला त्यानुसार आपणास काही सुचना करावयाच्या असल्यास त्या करू शकता.याबाबतीत माजी सभापती श्री.हाळनोर यांची माहिती ऐकून घ्यावी.

श्री.से.अली मिरासलामी : सरकारचे जे सरक्युलर,(जी.आर) किंवा आदेश आहेत त्यानुसार स.सदस्यांनी माहिती द्यावी.

श्री. गिरजाराम हाळनोर : विकास आराखडा तयार करीत असतांना आपण प्रत्येक वेळा ३ महिने मुदत वाढवून घेतलेली होती. आराखडा तयार करतांना खास मुददे लक्षात घ्यावे असे माझे मत आहे.

१)धोरण (आरक्षण दुरुस्त्या) स. सदस्यांनी सुचविलेल्या

२)सभागृहाने आरक्षणाच्या दुरुस्त्या सूचना असलेल्यासह आराखडा मंजूर करावा. (वाचून दाखवला)

श्री.अ.जावेद रज्जाक: १) जी आपण प्लॅनिंग कमिटी तयार केली याबाबत संबंधित नगरसेवक त्यात होते का? संबंधित वार्डात भेटी घ्यावयास नगरसेवकांनी चर्चा केली काय? याची माहिती द्यावी. तसे केलेले दिसून येत नाही. २)बऱ्याच शासनाच्या खुल्या जागा मनपाकडे नाहीत. मात्र अशा जागावर मनपातर्फे आरक्षण दाखविले व तशा काही जागांवर आणि रिव्हाईन्ड मंजूरी घेवून घरे उभी आहेत. ज्या आरक्षणातील आहेत याबाबत आपण कोणते धोरण अवलंबणार.ज्या ठिकाणी आरक्षण होती ती काढून घेण्यात आली आहेत. आणि ज्या ठिकाणी गोरगरीब लोकांनी छोटे छोटे घरे रहावयास बांधली व सध्या रहात आहेत त्या ठिकाणी आपण गार्डनसाठी जागा आरक्षित दाखवित आहात ते योग्य नाही.ज्या ठिकाणी शासनाची जागा प्लॅनिंगप्रमाणे आहे ती जागा खुली मध्ये दर्शविलेली आहे. ही स्थिती शहरातील वॉर्ड निहाय आहे. ३)पूर्वीची जी योजना होती ती रदद् का करण्यात आली आणि आता ती रदद् करुन या योजनेत बऱ्याच चूका आहेत त्यात शासनाचेच नुकसान होणार आहे. ४)आरक्षणात ज्या ठिकाणी किंवा काही भागात गार्डनसाठी जागा ठेवण्यात आलेल्या होत्या. त्या आरक्षणातून काढलेल्या दिसत आहेत व ज्या ठिकाणी वस्त्या झालेल्या आहेत व रहिवाशी रहातात त्या ठिकाणी जागा आरक्षित दाखविलेल्या आहेत याबाबत प्लॅनिंग कमिटीने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक होती व सर्व स.विचार व चर्चा करुनच आराखडा तयार करावयास पाहिजे होता ते केलेला दिसत नाही.

श्री.नरेंद्र पाटील : विकास आराखडा १९९१ या वर्षी सुरु केला आणि त्याला सहा वर्षे लागली. आपण जी कमिटी ठेवली होती आपण सुध्दा सदस्य होता. १)प्लॅनिंग कमिटीने प्रत्येकी ३-३ महिने मुदत वाढ करुन जवळपास दिड वर्ष लावले आणि आज सभागृहात प्रस्ताव मांडून फक्त एकाच महिन्यात स.सदस्यांवर दबाव टाकून प्रस्ताव मंजूर करावयाचे असल्यास त्यास माझा विरोध आहे.



मा.महापौर : हया ठिकाणी कुणीही दबाव टाकलेला नाही.कृपया आपण आपले म्हणणे मागे घ्यावे.

श्री.नरेंद्र पाटील : आपण २२ आरक्षण वगळले म्हणता परंतू येथे १० आरक्षण वगळलेले दिसते ती का व कशा करीता वगळण्यात आली याचा खुलासा करावा.आपण जो डेव्हलपमेंट आराखडा तयार करीत आहोत त्यात शाळा आणि गार्डनसाठी आरक्षित जागा आहे. परंतू त्या ठिकाणी मोठ मोठी घरे होवून कॉलनी झालेल्या आहेत तर काही ठिकाणी अरुंदीकरणाचे रुंदीकरण होत आहे.शहरातील पुढील वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरातील आरक्षणाबाबत स.सदस्यांना विचारणा करुन व त्यांचे कडून विकासाबाबत लेखी लिहून घ्यावी. व नंतरचा प्रस्ताव मांडून शासनाकडे सहा महिन्याचा अवधी वाढवून मागून नंतरच कार्यवाही करावी व विकास आराखडा तयार करावा असे माझे मत आहे.

श्री.अफसर खान : ज्या ज्या ठिकाणी बिल्डर्स आहेत त्या त्या ठिकाणी आरक्षण झालेले नाहीत. जेथे तेथे गरीब वस्त्या आहेत तेथे आरक्षण झालेले आहे याची माहिती द्यावी व नंतरच खुलासा करावा काही ठिकाणी गार्डन व पोस्ट ऑफिस अशी आरक्षणे दाखविली. ही विकास आराखड्यात नमूद आहे. परंतू ज्या ठिकाणी घरे आलीच त्यांना वगळण्यात आलेले नाही हे कसे काय?

मा.महापौर : स.सदस्यांनी आपआपल्या सूचना किंवा दुरुस्त्या हया ठिकाणी सुचवाव्या त्यावर विचार करण्यात येईल व दुरुस्त्या करुनच शासनाकडे पाठविले जाईन. शासन पुन्हा आक्षेपाबाबत पाठविणार असून नागरीकांच्या आक्षेपासाठी परत जाहिराती देवून नंतर शासनाकडे अंतिमरीत्या पाठविल्या जाईल.तेव्हा एका महिन्याची किंवा सहा महिन्याची मुदत वाढविण्याची आवश्यकता नाही. आपण फक्त दुरुस्त्या सुचवाव्या.

श्री.सै.अली मिरासलामी : १) समी कॉर्नर हया ठिकाणी आरक्षित जागा दाखविली असतांनाही मनपातर्फे बांधकाम परवानगी कशी मिळाली.संबंधीतांनी बांधकाम केलेले आहे त्याप्रमाणे मनपाच्या कार्यालया समोर आरक्षित जागेवर एकाने मनपाच्या परवानगीने मोठी इमारत बांधलेली आहे व त्याच्याच बाजूला जी छोटी छोटी घरे आहेत त्यांची घरे आरक्षित दाखविली आहेत हे कसे. विकास आराखडा मंजूर करण्यास आणखी एक महिन्याचा अवधी दयावा.

२) सर्व्हे नं. ३८ व २० ही शाळेसाठी आरक्षण ठेवले होते. याचे इस्टिमेट झाले की नाही हे आरक्षण आहे की नाही. या ठिकाणी वस्त्या वसल्या आहेत.त्या विना परवानगी आहेत. त्यावर टॅक्स बसला की नाही याचा खुलासा सर्व्हे नं. २६ व २८ हे आहे. ती जागा मनपाची होती त्या ठिकाणी वस्त्या आहे की नाही त्याचा सर्व बोजा आपल्यावर पडेल. कारण आता त्या वस्त्यांना मनपाच्या सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत आणि आता आरक्षणात जागा दाखविणे योग्य नाही.

३) जे आरक्षण डिलीट केले ते म्हणजे शहानुरवाडी १५०,१५१ सर्व्हे ही गरीब लोकांसाठी प्लॅन होता.परंतू त्याठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी यांचे बंगले आहेत त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांचे आर.सी.सी.चे बंगले आहेत. या प्रकरणात अधिकारी निलंबित झाले होते. दलालवाडी हा माझा वॉर्ड असून तेथे आरक्षण २० क्र.जमीन शाळेसाठी व इतर शैक्षणिक

कामासाठी ठेवली होती या ठिकाणी ६०-७० वर्षांपासून वस्ती आहेत. परंतु या शाळेसाठी ठेवलेल्या जागेवर औषधी भवनची बिल्डींग तयार झाली आहे.हा जो प्लॅनिंग आराखडा आहे ती जमीन सीटी सर्व्हे नं. १३९२०,१२९२१ ही कमी किंमतीत घेवून जे स्लम आहे परंतु बिल्डींग कशी आली ते सांगावे.हया प्लॅनिंग आराखड्यात जे दोषी अधिकारी आहेत त्यांनी परवानगी कशी दिली आहे.याची चौकशी झाली पाहिजे.

४) मनपाच्या समोर जी (बिल्डींग) इमारत बांधकाम चालू आहे त्यांच्या बाजूला एक जागा आहे त्याची आपण परवानगी कशी दिली आहे. आरक्षण ठेवत आणि परवानगी का म्हणून देता याचा खुलासा करावा.

मा.महापौर : कोणत्या बिल्डींगबद्दल आपण बोलत आहात ते सांगावे.  
(लिहून घेतले)

श्री.सै.अली मिरासलामी : मनपाने विकास आराखड्यात प्लॅनिंगबाबत ६ महिन्या ऐवजी माझ यामते १ महिन्यात वाढवून घ्यावा.

श्री हमीद उददीन ताबा : विकास आराखडा तयार करतांना विचार पुरेपूर करण्यात आलेला नाही.हया बाबत २ वर्षांपासून आपले स्थायी समितीमध्ये हया विषयांवर चर्चा झाली आहे. आणखी दोन वर्षे लागले तरी चालेल परंतु सध्यास तरी त्याचा निर्णय घेवू नये.मी गेल्या दिड वर्षांपासून विकास आराखड्याबाबत चर्चा करणेसाठी विनंती करीत आहे परंतु काहीही कार्यवाही नाही व आता एका महिन्यात हा प्रस्ताव मंजूरीसाठी काढावा.

१) शीट नं.धोरण पार्क हया ठिकाणी १.२ मीटरचा रोड आहे. तो ९.०० मीटरचा रोड केला तेथिल आरक्षण रद्द करण्यात यावे.

२) साईट नं. २५ शहागंज श्री.इब्राहीम यांची जागा पाण्याची टाकीसाठी एक्वायर केली होती. परंतु त्या ठिकाणाहून रोड काढण्याची योजना आहे.आपल्याकडील नियमानुसार संबंधीत मालकास सर्व सुविधा दयाव्यात.

३) साईट ९ येथे गेले पंचवीस वर्षांपासून वस्ती व दवाखाना असूनही आपणा हया ठिकाणी आरक्षण दाखविले आहे. मंजूरपूरा शीट नं. या ठिकाणी साईट क्र. २१ व १६ पार्क मध्ये आपण परवानगी देवूनही या ठिकाणी जागा आरक्षित दाखविलेली आहेत योग्य नसून दुरुस्ती करण्यात यावी व कार्यवाही व्हावी.

मा.महापौर : जो सर्व्हे नंबर मंजूरीस आहेत म्हणजेच साईट नं.३३ हया ठिकाणी आर.सी.सी.चे घर झालेले आहे त्याचा खुलासा मी आपणाला करणार आहोत तो लवकर करू.

सौ.लता दलाल : शहरात कोणत्या लोकवस्तीत किती शाळा असाव्यात,किती जागा उद्याने,खेळाचे मैदाने,रस्ते किती प्लॉटिंगसाठी किती घरे असावी त्या ठिकाणी किती रस्ते असावे त्यांची रुंदी किती असावी त्याचे प्लॅनिंग कसे असावे. १००० वस्ती असेल तर त्या ठिकाणी ९१ च्या प्लॅनिंग आराखड्यात विचार केला असेल का? लोकवस्ती लक्षात घेवून शहराचा विकास कोणत्या पध्दतीने करावयाचा हा विकास आराखडा या दृष्टीने तयार केला आहे का? यामध्ये बऱ्याच त्रुटी दिसून येतात.कोणत्या ठिकाणी ले आऊट प्लॅनिंग तयार करावे.ले आऊट मंजूर करतांना त्या ठिकाणी तसे काही दिसत नाही.त्या ठिकाणी गार्डनसाठी व खेळासाठी किंवा शाळेसाठी आरक्षित जागा होत्या

त्या वगळून टाकण्यात आलेल्या आहेत. बराच बदल करण्यात आलेला असून तिथे नको त्या ठिकाणी आरक्षणे दाखविण्यात आलेली आहेत. याबाबतची दुरुस्त्या ह्या प्रस्तावात घेणे आवश्यक आहे.

१) आरक्षण क्र. १५७, १५८, १५९ ही जागा शाळा, खेळाचे मैदान व गार्डनसाठी प्लॅनिंग आराखडा केल्याचे होते. तथापि ही जागा आरक्षणातून वगळली असे या प्रस्तावात दिसते. कोणते निकष लावण्यात आले याची माहिती द्यावी.

२) आरक्षण क्र. १६५ येथील जी नाल्याकडील उत्तरेकडील जागा आहे त्या ठिकाणी नाल्याची रुंदी लांबी लक्षात घेता आरक्षण केलेले आहेत याचा सुध्दा खुलासा करावा.

३) आरक्षण-२९३ संबंधित अधिकारी कोणते होते त्याचा खुलासा करावा कारण लेआऊट मधील ओपनस्पेस असतांना सुध्दा ते आरक्षण दाखवून रद्द केलेले आहे.

४) माझ्या वार्डातील आरक्षण क्र. १९६, १९७ ह्या ठिकाणी १००% वस्ती आहे असे माहित असतांना त्या ठिकाणी पुनर्वसन लोकांसाठी आपण आरक्षण दाखवलेले आहेत. याची रजिस्ट्री ऑफिसमध्ये रजिस्ट्री केलेली असतांना सुध्दा आपण आरक्षण केलेले आहेत याचा खुलासा नियोजन समितीने सक्षम अधिकाऱ्यांनी करावा. आपल्या नियमानुसार आरक्षण ठेवता येत नाहीत. या ठिकाणी मनपाच्या सर्व सुविधा प्राप्त आहेत त्या ठिकाणी आरक्षण दाखवून ज्यांची आर.सी.सी.चे घरे झालेली आहेत त्यांना बेघर करून कोणत्या ठिकाणी बसवणार याची माहिती द्यावी. आरक्षण क्र. ४६ हे शॉपिंग सेन्टर व किती टेबल दाखवलेले आहेत. बाकी आरक्षण ठेवलेले आहेत. मनपाने त्यात चर्चा करण्यासाठी बोलावले होते का? कारण काही भाग आरक्षणात असून काही भागात घरे झालेली आहेत. त्याबाबत मनपाने कार्यवाही करावयाची आहे. आरक्षण क्र. ७७ येथील रेखांकन कधी मंजूर झाले ते कशा पध्दतीने घेतले याचा खुलासा करावा जर अगोदर आरक्षण होते तर नंतर रेखांकनाला लेआऊट मंजूर कसा केला याची माहिती द्यावी. आरक्षण ३८, ३९ हे कब्रस्थानासाठी ठेवावे येथे उद्यान आवश्यक होते. परंतु तेथे आरक्षण कोणत्या नियमाने केले तो खुलासा करावा. कारण उदयानाऐवजी काही निवास झालेले आहेत. आरक्षण क्र. ३४२३, ३४३ हा रस्ता प्रिट्रॅव्हल चौक ते दिल्ली गेट रस्ता ३५ मीटर केलेला आहेत. नियोजन समितीने ३५ मीटरची वस्ती ३० मीटरवर आणली आहे याचा पण खुलासा करावा. भविष्याचा विचार यामध्ये झालेला नाही. आरक्षण क्र. १६८ जालना रोड येथील रेखांकनातील थोडी जागा शाळेसाठी ठेवावी याचा अर्थ त्या ठिकाणी जागा आरक्षण केलेली आहेत. या ठिकाणी विचार न करता अधिकाऱ्यांनी सक्षम अधिकारी व प्लॅनिंग कमिटीने जर तरची भाषा या ठिकाणी वापरून प्रशासनाची दिशाभूल केलेली दिसते. नविन आरक्षण क्र. ३२ बाबत जे आरक्षण वगळले त्याबाबत माहिती द्यावी. माझ्या वार्डा पुरते १९९६-९७ मध्ये प्रियदर्शनी व सुंदरनगर वगळण्यात यावे नसता नाईलाजाने कोर्टात धाव घ्यावा जागेल.

श्री. मुजीब आलमशा खान : शहराचा विकास आराखडा तयार करतांना कार्यालयात बसून संबंधित अधिकाऱ्यांनी तयार केलेला दिसून येईल याचे कारण म्हणजे रोशनगेट, करीम कॉलनी, मकसुद कॉलनी वगैरे वस्ती गेल्या

३० वर्षापासून अस्तित्वात असून त्यावरील आरक्षणात विकास योजनेत दाखवलेले आहे.जर पाहणी केली असता किती शाळेसाठी गार्डनसाठी किती आरक्षणे दाखविली आहेत याचा तपशील न घेता कार्यालयात बसून केलेली आखणी दिसून येते ते संपूर्णपणे योग्य नाही.सदरील योजना आखत असतांना सर्व्हे करीत असतांना ज्याठिकाणी आरक्षण होती आणि त्यावर घरे बनलेली आहेत.त्याप्रमाणे दुरुस्त्या हया ठिकाणी केलेल्या नाहीत.माझ्या स्वतःच्या मालकीची जमीन गणेश कॉलनीमध्ये आहे.ती जमीन महाराष्ट्र शासनाने दि.९/८/९४ रोजीच्या आरक्षण काढून टाकलेली असतांनाही नगररचना माझ्या जमीनीवर आरक्षित दाखविलेले आहे.ती बाब योग्य नाही सर्व्हे नं.३२ व ३६ मधील एक एकर जागेचे आरक्षण रद्द करावे.

श्री.संजय जोशी : १) लेआऊटच्या ओपन स्पेसवर विकास कमिटीने आरक्षण दाखविले आहे.साईट नं.३३० ते ३३१ ही १९८६ ला लेआऊट मंजूर झालेला आहे. शासनाच्या जी.आर १९९३ अन्वये मंजूर लेआऊटची जागेपैकी १०% जागा आरक्षित करता येते.परंतू हया साईटची जागा आरक्षित दाखविलेली आहे.साईट नं.३२ मध्ये उदयानासाठी जागा आरक्षित दाखविली आहे.परंतू याच सभाग्रहाने त्याठिकाणी स्टेडियमचा प्रस्ताव घेतलेला आहे हयाबाबत कमिटीने योग्य ती पाहणी करावी.

२) चुन्नीलाल आसाराम पेट्रोलपंप हा ज्याठिकाणी आहे तो आरक्षणात पेट्रोलपंप झोन म्हणून आरक्षित आहे व त्याच्या बाजूला एक बहुमजली इमारतीस बांधकाम परवानगी आपण दिलेली आहे.तेव्हा आरक्षित जागा असतांना हया ठिकाणी वगळण्यात यावे असे दाखविले आहे.

३)साईट नं. २२ ही जागा पोलीस स्टेशनसाठी आरक्षित असूनही त्याठिकाणी मोठी इमारत झालेली आहे.

४)साईट नं. २९३ हया ठिकाणी रिझर्व्हेशन करून हयाठिकाणी अनधिकृत वस्ती वसलेली आहे.हयाकडे मनपाने लक्ष दिले पाहिजे. कारण १००% बांधकाम झाले असतांना आपण आता तो तोडू शकत नाही. ती पूर्ण जागा हयाला आरक्षण झाली आहेत.साईट नं. २९० ही पुर्णपणे जमीन फुड अॅण्ड इग्जची लॅब आरक्षण होती हे आपण मंत्रालयास कळविले आहे.त्याजागेवर सात लोकांची भांडणे कोर्टात चालू आहे त्याठिकाणी आपण आरक्षण काढले आहे.भविष्यात त्याठिकाणी लॅब घेण्याची शक्यता कमी आहे.जालना रोडवर काही शॉपिंग सेंटर होते ते सुध्दा आपण आरक्षण काढले आहे.त्याठिकाणी कैलास मोटर्स पंप व बरीच अशी घरे झालेली आहेत. बन्सीलाल नगरचा काही रोडचा भाग आपण शॉपिंग सेंटरसाठी रिझर्व्हेशन ठेवले होते.ते पण आपण डिलीट केले व त्याठिकाणी निवासी म्हणून घोषित केले.

साईट नं. ३३७ हया ठिकाणी रिझर्व्हेशन केलेले होते त्याठिकाणी एकही शॉपिंग होवू शकत नाही व ते आपण रद्द केलेले नाही त्या जागा मालकाचे खूप नुकसान झालेले आहे.साईट नं. ३१७ हया ठिकाणी जो मनुष्य राहतो त्याठिकाणी आपण आरक्षण ठेवले आहेत. सदरील ग्रहस्थ डॉक्टर असून त्यांचे जागेवरील आरक्षण रद्द केले नाही.

महावीर पेट्रोलपंप ते दिल्लीगेट व्ही.आय.पी.रोडवर सारखी वर्दळ असते. हा रोड ३५ मीटर असतांना २५ मीटर केला ते योग्य नाही.

मा.महापौर:

त्यानंतर १.१० वाजता सभा तहकूब केली फक्त १० ते १५ मिनीटांसाठी.

सभेला सुरुवात १.३५ वाजता.

श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय: १.१३८ लोकांना आपण उठवून त्यांना पर्यायी जागा देण्यात आली आहे व सदरील जागा विकास कामाच्या आरक्षणातून दाखविलेली आहे सदरचा फायदा गरीब लोकांसाठी होता परंतु हयाठिकाणी २३८ लोकांचे आरक्षण रद्द होवून आल्याचे दिसते.

२. स्टेशन रोडवर आपण जागा २३८ लोकांसाठी ठेवलेली होती याठिकाणी गरीब लोकांच्याच झोपड्या आहेत.माझे म्हणण्याचा उद्देश एवढाच की गरीब लोकांचे नुकसान झाले न पाहिजे यासाठी प्रयत्न होवून कार्यवाही होणे आवश्यक आहे.

३. फुलेनगर झोपडपट्टी येथे पण १००% वस्ती झालेली आहे. हया भागातून ८० मीटरचा रोड विकास योजनेत टाकण्याचे दर्शविलेला आहे. जो योग्य नसून त्यामुळे संपूर्ण झोपडपट्टी हटण्याचा संभव आहे.पेक्षा शहानूरवाडीकडे जाण्यास मोठा रोड आहे व दुसरा रोड सुराणानगर कडे जाण्याचा रस्ता असल्याने तसे काही करू नये या व इतर दुरुस्त्यासह प्रस्ताव मंजूर करावा अथवा नाही.

श्रीमती जाहेदा बेगम: १.शहर विकास आराखड्यासंदर्भात काही दुरुस्त्या वगैरे बाबत विकास कमीटीने वॉर्ड नगरसेवकास कोणत्याही प्रकारची चर्चा करून विचारणा केली नाही.कारण स.नगरसेवक हा हया वॉर्डतील जबाबदार व्यक्ती असेल हयाचे भान ठेवणे गरजेचे होते.माझ्या वॉर्डतील बऱ्याचशा भागात लोकवस्ती असून त्याठिकाणी आरक्षित दाखविले आहे.ज्यामुळे लोक बेघर होण्याची शक्यता आहे.

२. निजामुद्दीन रोडवर शॉपिंग सेंटर काढण्याची योजना आहे. ती पूर्ण करावी कारण ते मनपाच्या मालकीची आहे.परंतु प्रो.फारुक अहमद हयांच्या घराजवळ शॉपिंग सेंटर काढण्याची योजना आहे.ती योग्य आहे काय? त्याचप्रमाणे बुकुलगुडा ते हिंदी भवन शाळेजवळच्या शैक्षणिक झोन म्हणून आरक्षित आहे. त्याचा सर्व्हे नं. २६ आहे या भागात लहान मोठी १२ शाळा आहेत.तरही तेथील लोकांना हटवून आपण कुठे बसविणार आहात तर ती जागा आरक्षणात ठेवलेली आहे जर करावयाचे झाल्यास गैरपरवाना उठवून त्याठिकाणी इमारती बांधण्यात बुक्कलगुडा ते चेलीपूरा रोडवर ५० फुटी रुंदीचा रस्ता दाखविलेला आहे त्यामुळे बरीच घरे हया रस्त्यात बांधित होतात.

३. शहाबाजार ते जिन्सीरोड ५० फुटाच्या ऐवजी ३० फुट तयार करण्याच्या सूचना त्यावेळी केल्या होत्या.शहागंज बसस्टॉप ते राजाबाजार चौराह रोड जुन्या मोंढ्याचा रोड हा रस्ता मिळतो हा रोड तयार करावयास पाहिजे परंतु हयाकडे दुर्लक्ष दिसते.

नवाबपूरा काली मजीद जिन्सी रोडच्या बाबतीत विकास कमीटीने लक्ष दिले नाही. हयाबाबत लक्षपूर्वक प्रशासनाने कार्यवाही व विचार व्हावा.

मा.महापौर : ठिक आहे विचार करण्यात येईल.

श्री.भगवान घडामोडे,श्री.सुदाम सोनवणे : शहर विकास आराखड्यात खूपच चूका दिसून येतात यात कमर्शियल रेसिडेंशियल,अधिकृत,अनधिकृत,शाळा,दवाखाना हयाबाबत काहीही न करता आरक्षण ठेवलेले आहे ते रद्द केले आहे.याचे

उदा.दयावयाचे झाल्यास शीट नं. २६२ मधील पूर्ण आरक्षण वगळले आहे याची पाहणी करावी.

आरक्षण क्र.१८/१-१२६ हया ठिकाणी श्री.लक्ष्मण कचरु कस्तुरे हयांचा अर्ज आहे की,दि.२०/३/९७ सर्वसाधारण सभेत विषय क्र. ४४ हे आरक्षण वगळण्याची मंजूरी दिलेली आहे त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी व आरक्षण क्र. १३५ मध्ये आरक्षण केले आहे.तसेच किराडपूरा ते राममंदीर हा जो रोड झाला तो महत्वाचा रोड आहे.त्याठिकाणी क्रॉस रोड होवू नये त्याबाबत आपण दक्षता घेतली पाहिजे.आमच्या ज्या सूचना आहेत त्या आम्ही लेखी स्वरुपात देणार आहोत.त्याप्रमाणे दुरुस्त्या करुन मंजूरी दयावी.

श्री.संजय केनेकर : शहर विकास आराखडा तयार करण्यात आला परंतु तो योग्य त्या स्वरुपात दिसत नसल्यामुळे आपण तो ६(सहा) महिने पुढे ढकलावा असे माझे मत आहे.

अनु.क्र.३८ऑब्लेक्शन क्र.४ मधील क्रांतीचौक ते पैठण गेट रस्ता ३५ मीटर करण्याऐवजी ३० मीटर केला रस्ता रुंदीकरण करतांना सेंटर लावून केलेला नाही पश्चिमेकडील बाजूस सेन्टर लावून हा रस्ता मोजला नाही.यासाठी १९६० च्या PWD च्या प्रमाणे समांतर रस्ता मोजमाप करुन कार्यवाही करावी.पैठणगेटमधील रस्ता हा ३५ मीटर पाहिजे असे नगरसेवकाचे म्हणणे आहे.

परंतु तो ३५ मीटर ऐवजी ३० मीटरच आहे हयाचे उत्तर हया समितीने दयावे.जर अशामुळे रस्त्याच्या बस्तीलाईन बदलली आहे तर ही गोष्ट चूकीची असून आपण १९६० च्या नूसार मूळ लाईन ठरवून मोजमाप करावे असे माझे मत आहे.

श्री.जयवंत ओक : आजचीही मिटींग विकास आराखडा या विषयांवर आहे परंतु विकास आराखडा तयार करतांना कोणताही विचार करण्यात आलेला नाही.कोणकोणते आरक्षण ठेवण्यात आले पाहिजेत किती किती ठेवण्यात आले पाहिजेत ते आपण अगोदर ठरवावे.हे सांगण्याचा उद्देश की कायदयाची बाब मी आपल्या निदर्शनास आणून देतो आहे.

आरक्षण ६३,६६,१०१ चा काही भाग ६६ मध्ये पूर्ण भाग आहे.६३ मध्ये काही भाग आहे. हया विकास आराखडयात आलेला ६३ हा पूर्ण भाग वगळण्यात यावा कारण तेथे १०% वरचा झालेला आहे.१०० ६३ या ठिकाणी काही जागा आरक्षण ते आरक्षण १०० ठेवण्यात आले ते तसेच ठेवण्यात यावे ६३ चा काही भाग वगळण्यात यावा.या आरक्षणामध्ये शाळा गार्डन आहेत आणि शहर आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकावर असून आपल्या शहराचा विकास झपाटयाने होत आहे.आपल्याला शासनाचे पत्रही आलेले आहे की,१९९५ पूर्वीजे अनधिकृत बांधकामे करीत आहे.बांधकामे व्हावी की न व्हावी याची दक्षता आपण घ्यावी.खुली जागा स्मशानभूमी,मंदीर/मस्जिद जे आरक्षण आहे ती तशीच ठेवण्यात यावे व १०% घरे ज्याठिकाणी झालेली आहे त्यांना वगळण्यात यावे.

श्री.प्रकाश निकाळजे : ओपन लॅन्ड जो आरक्षण आहे ते कायम करण्यात यावे अशी माझी विनंती आहे जो ओपन प्लेस आहे ते कायम ठेवण्यात यावे सर्व्हे नं. ४५ ही जागा नाल्यावरची बाजारासाठी आरक्षण आहेत परंतु त्या जागेचे टेंडर निघाले आहेत परंतु एका व्यक्तीने सदरची जागेवर हक्क मागितला आहे

त्यानंतर काय झाले ते समजले नाही.१९६६ च्या १ व २ याठिकाणी सातारा रोडकडे अपार्टमेंट होत आहे.जे आरक्षण होत आहे ते कायम ठेवण्यात यावे.२०० नं. १७/४ पीर बाजार सारख्या ठिकाणी आरक्षण झाले तर चालेल परंतु एकनाथ नगर फुलेनगर अशा ठिकाणी आरक्षण होवू नये ते वगळण्यात यावे ज्यामुळे ३५० लोक बेघर होण्याची शक्यता आहे.४५/४ ही पण जागा आरक्षण झालेली आहेत.

४५/४ ही पण जागा आरक्षण झालेली आहेत.

श्री.मुश्ताक अहेमद:१)बहरदूरपूरा नाला ते देना बँक या ठिकाणी साईट नं.६२ सीटीएस नं.४५८६ पार्क आरक्षण ठेवले आहेत ते वगळण्यात यावे कारण मराठवाडा वक्फ बोर्डाच्या जागा असून हया लोकांच्या ट्रेनिंगसाठी असून पार्क आरक्षण रद्द करुन पिवळा बेल्ट मध्ये घ्यावे.

२) ५८/६ रोडकडे १९९६-९७ हा रोड रोषनगर ते सिडको रोड ८० फुटी दाखविला तर हा रोड अरुंद का झाला आहे हा रोड आज रुंद होणे गरजेचे आहे.विकास आराखडयात ज्यावेळी दाखविलेला होता तसाच रोड ठेवावा.कोणताही बदल रोडवर करु नये.अन्यथा तेथील नागरीक कोर्टात जाण्याची शक्यता आहे.

३) साईट नं.२५ फिश मार्केटसाठी आरक्षण ठेवले आहे.८५% आरक्षण पाणी टाकीसाठी ठेवले आहे आणि आता १५% जागेवर शॉपिंग सेन्टर दाखविणार आहे.तर लोकांनी कोणत्या जागेवरुन जाणे येणे करावे यासाठी संबंधीतांवर अन्याय होत असून सदरील प्रस्ताव वगळण्यात यावा.

४)साईट नं.२६ निजामोद्दीन चौक ते जिन्सीरोड व राजाबाजार आहे हया ठिकाणी १५ फुट रोड होतो यामध्ये बरीचशी घरे रस्त्यात बाधीत होतात.त्यामुळे लोकांचे नुकसान होणेपेक्षा शहागंज बसस्टॅन्ड ते जाफरगेट सरळ रोड करावे.डॉ.हिरालाल दवाखाना येथे घरांची वस्ती आहे.त्याठिकाणी रेसीडेंशियल झोन करावे.

५)साईट नं.५३ पैठण रोड १०० फूट रोड आहे त्यापैकी ८० फूट रोड करावे .साईट नं. १०८ हया ठिकाणी सर्वसाधारण सभेने मौलाना आझाद रिसर्च सेन्टर उभारावे असा बदल नकाशात बदल करावा असा निर्णय व्हावा.महा.हौसिंग सोसायटीचे लेआऊट आहे त्यावर कोर्ट प्रकरणे असल्याने बी.जी.रद्द करुन खुली जागा आरक्षित करावे.

साईट नं.१७१,१७६,१७७,१८१,१८५ किराडपूरा जसवंतपूरा हाऊस टू हाऊस सजेस्ट केलेले आहे.या सगळ्या जागा हाऊस टू हाऊस न करता सर्व्हे नं१७९ १०% आरक्षणातून रद्द करावे.१९३ साईट नं. गार्डनसाठी आरक्षित केलेली आहे त्याच्या बाजूला झोन कार्यालयासाठी जागा आरक्षित करावे.साईट नं.०२ ही जागा कापूस मिलची असून त्या ठिकाणी खेळाचे मैदान व दुकानासाठी आरक्षित करावे.

जागा मज्जीद ही गेली ५०० वर्ष जूनी असून ती आर-२ झोनमध्ये येते.त्यापेक्षा तिला आर-१ झोनमध्ये ठेवावे.त्याचप्रमाणे शाही मज्जीद,किलेअर्क,एक्झीस्टीमॅप दाखवावे.या व्यतिरीक्त हया शहरातील जेवढ्या मंदीर/मज्जीद,कब्रस्तान आहेत ते सर्व या विकास आराखडयात नमूद असावयास पाहीजे.

श्री.वसंत देशमुख: विकास आराखडयातील पान क्र. ८८ आरक्षण क्र.२१०/३ १८/१/२ ही जागा मनपाने खाली ठेवलेली होती.त्याठिकाणी घरे झालेली आहेत.जी खाली जागा होती ती क्रिडांगणासाठी ठेवण्यात आली होती.आज हया ठिकाणी घरे झालेली आहेत.या ठिकाणी स्मशानभूमी आहे तेथे घरे झाली तर वाद निर्माण होईल.

१)आरक्षण क्र. २१०/३ मध्ये १८/१ बटे मधील जागा एका खाजगी मालकीची असून १८/२ मधील जागेत कैलास स्मशानभूमी आहे.तेव्हां त्याच्याजवळ २)गुंठे जी आहे ती येथील रहिवाशांना क्रिडा संकुलासाठी असावे या ठिकाणच्या जवळपास २ लाख वस्तीतील लोकांना याचा फायदा होईल.

श्री.मोहसीन अहेमद: ४६ आरक्षण भाजी मंडईसाठी वगळण्यास माझी हरकत नाही.८/३/८५ चे उपोषणासाठी रिझर्व्हेशन वगळण्यात आले आहे.आरक्षण क्र.३६/२-४४ मनपाने शाळेसाठी ती जागा घेतली होती त्या जागेवर बांधकाम झालेले आहेत.मनपा शाळेव्यतिरीक्त ठिकाणी ५-६ शाळा आहेत.त्यामुळे बाजार भावाच्या हिशोबाने मनापने जागा घेतली ती आपल्याला फायदेशीर नाही यासाठी सदरील भाग आरक्षणातून वगळण्यात यावे.

श्री.डॉ.कराड भागवत : माझ्या वॉर्डात खेळाचे मैदानासाठी आरक्षण होते.समतानगर हया भागामध्ये ६०० ते ७०० घरे आहेत.वॉर्ड क्र. ८९५८ हया वॉर्डाच्या बाबतीत मी निवेदने देवून सुध्दा हया ठिकाणी आरक्षण झालेले आहे हे आरक्षण कायम ठेवू नये अशी मी विनंती करतो.कारण बऱ्याच लोकांना विवेकानंद कॉलेज जवळ १ ते दीड एकर जागा आहे ती विकास करून मनपाने खेळासाठी मैदान उपलब्ध करून घ्यावे.दुसरे पंचवटी हॉटेलच्या समोर एका खाजगी डॉक्टरने हॉस्पिटलसाठी परवानगी मागितली होती ती दिली नाही.आपल्या मनपातर्फे क्रांतीचौक बन्सीलाल नगर व रेल्वेस्टेशन येथे दवाखाने असल्याने सदरच्या जागेचे आरक्षण वगळावे व संबंधीतास परवानगी दयावी.

श्री.नरेंद्र पाटील : १)बऱ्याच ठिकाणी वस्त्या असतांना प्लॅनमध्ये आहे की, आरक्षण ठेवले परंतु असा काही कायदेरीत्या दाखवा की गेल्या १०,१५ वर्षांपासूनच्या वरच्या असल्यास त्या वगळल्यास.

२)१३१/३/८३ हया ठिकाणी ५ एकर खुली जागा आहे ती डीलीट करावयाचे होते परंतु त्या ठिकाणी काहीही करू नये व आरक्षणात ठेवावे हया शिवाय जालनारोडवर सारखी वाहनांची वर्दळ असते.हया रोडवरील कोणतीही जागा आरक्षित करण्यात येवू नयेत व ५ एकर जागेवर संबंधीत मालकास काहीही न करता आरक्षणात ठेवावे.

श्री.नरसिंग ढगे : आरक्षण क्र.२५९ मध्ये २५७,२५०,२६९ ठेवावे यात रिझर्व्हेशन ठेवले होते.याबाबत आपण विचार केला आहे की,शाळा कोठे टाकणार,क्रिडांगण,उद्याने कुठे करणार.ज्या ठिकाणी कोणतेही बांधकाम झालेले नाही.तेव्हा याबाबतीत विचार करून तेथील लोकवस्तीसाठी सुविधा मिळणे आवश्यक २५९ मध्ये पूर्णपणे वसाहती झालेले आहेत.त्यामुळे त्याठिकाणी आरक्षण करू नये.२३४,२३५ वर माझा आक्षेप आहे हया ठिकाणी पूर्ण सुविधा प्राप्त झालेल्या असतांना ही जागा आरक्षित ठेवली ते वगळावे.२३८ हे सुध्दा रिझर्व्हेशन झालेले आहेत २५४ तो आरक्षण करू नये कारण त्याठिकाणी १००% वस्त्या झालेल्या आहेत ते वगळण्यात यावे.



श्री.प्रफुल्ल मालानी : १)आरक्षण क्र.४६ मधील भाजी मंडईसाठी आरक्षण आहे.१९८१ ला नगरपरिषदेत होतो त्यावेळेस असा ठराव झाला होता की हे वगळण्यात यावे.परंतु दुर्दैवाने भाजीमंडईसाठी भाग आरक्षणातून वगळण्यात आलेला नाही तो वगळावा.

२)जालनारोडवर आरक्षण क्र.२० हे पोलीस चौकीसाठी रिझर्व्हेशन झालेले आहे.ते पूर्ववत पोलीस चौकीसाठी आरक्षण कायम करण्यात यावे.

श्री.मोहसीन अहेमद : १५५,१५६ ही जागा रोडमध्ये येते १०० फुटी रोड आहे तो ६० फुटी करण्यात यावा.जाधववाडीचा जो रोड आहे त्याठिकाणी आरक्षण करू नये.साईट नं. १६५ हया ठिकाणी एका बाजूला मज्जीद कब्रस्थान आहेत हे रिझर्व्हेशन ठेवू नये त्याला रिझर्व्हेशन मधून काढून टाकावे.

श्रीमती रुखमनबाई खंडेराव लोखंडे : सर्व्हे नं.५२ मध्ये ४५ फूट आरक्षण रस्ता करण्यासाठी केले आहे.तो रस्ता २५ फूटापर्यंतच करावा असे माझे मत आहे.गार्डन करावयाचे म्हणून त्या ठिकाणी आरक्षण केलेले आहेत परंतु ते काढून टाकावे.

श्री.गजानन बारवाल : सुयोग मंगल कार्यालयाजवळ जो १० मी.रस्ता आहे तो १२ फूटापासून ते १५ फूट रुंद करण्यात यावा.

श्री.प्रभाकर विधाते : २८९ मध्ये आरक्षण क्रमांक २९२ हया जागेचे आरक्षण झालेले आहे.हया ठिकाणी शॉपिंग सेंटरसाठी हे ठेवलेले होते ते आरक्षण केलेले आहेत ते वगळण्यात यावे.सर्व्हे नं.२१६,२१७ यात मंदीर/मज्जीद असेल तर ती तेवढी जागा वगळण्यात यावी.

श्रीमती लोखंडे रुखमनबाई : सर्व्हे नं. ५२ गार्डनसाठी वगळण्यात यावे.

सौ.रजनी जोशी: रोशनगेट ते राममंदीर हा रोड जशाच्या तसा ठेवावा त्यात काहीही बदल करू नये.

मा.महापौर : आपण साईट बघून खुलासा देवू.

श्री.प्रदीप जैस्वाल : १९७० पासून हा कार्यक्रम चालू आहे.१७५ हे मंजूर झालेले आहे.त्यानंतर आपल्या समोर १९९७ चा आराखडा समोर आहे. आपण कोणती जागा घेवू शकतो मनपात त्याची कागदपत्रे आहेत का? आणि आराखडा मंजूर व्हावयास पाहीजे होता परंतु अदयापही प्रलंबीत आहे.यामध्ये अनेक प्रकारचे त्रुट्या होत्या.साईट नं.९ येथे १००% वस्त्या झालेल्या आहेत त्या वगळण्यात यावा.

साईट नं.२२० हे पण वगळण्यात यावे.साईट नं. ३१७ ही जागा आरोग्य केंद्रासाठी आरक्षित ठेवलेली आहे.याबाबत संबंधीत मालकाने पावती क्र.९४८४ दि.२२/३/९१ ला २१,१०,०००/- अनामत रक्कम भरलेली आहे व नियमाप्रमाणे परवानगी घेतलेली असतांना सन १९९७ ला सदरची जागा आरक्षणात दाखविण्यात आली व त्या ठिकाणी आरोग्य केंद्र करणार असे दर्शविले ते योग्य नसून बन्सीलालनगर रेल्वेस्टेशन येथे आरोग्य केंद्र असून हा भाग आरक्षणातून वगळण्यात यावा व रदद् करावा.तसेच नवीन आराखडयात ३८५२५ लॅड रेकॉर्ड ट्रेनिंग सेंटरसाठी आरक्षित करण्यात आले तेव्हा शासनाने ४८९१ चौ.मी.जागा आरक्षित करून ठेवलेली असतांनाही बाजूला माहेश्वरी भवन असून सदरची जागा आरक्षणापासून वगळण्यात यावे.उस्मानपूरा येथील प्लॉट नं. ८७ न.भु.क्र. १७३५२ सीटी नंबर १३६,१३७ हे शॉपिंगसाठी १९७५ ला आरक्षित ठेवलेली होती.१ हेक्टर१९ म्हाडासाठी

संपादीत केलेली होती. उर्वरीत सेंटरसाठी आरक्षण होते.परंतू १९९७ मध्ये त्या जागेवर गार्डन दर्शविलेले आरक्षण आहे ते वगळून रदद् करण्यात यावे आरक्षण क्र.२३७ हे आरक्षण क्र.२३७ हे आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. सदरचा पट्टा हा त्रिकोणी असून याबाबत संबंधीत मालकाकडून आपण बेटरमेंट चार्जेस भरून घेवून रितसर बांधकाम परवानगी दिलेली आहे तेव्हा सदरची जागा आरक्षणातून वगळून रदद् करण्यात यावी.

आरक्षण क्र. ९.३१९४ शीट क्र. २५ हे शाळा म्हणून आरक्षित करण्यात आलेले आहे.आपल्या कार्यालयाच्या बाजूला चिमणीवाडा आपण संबोधतो.सदरील भाग आरक्षणातून वगळण्यात यावा.तसेच शहागंज येथील मंगल विकास म्हणून गेली १५० वर्षांपासूनची वास्तू आहे ती आरक्षणात ठेवली आहे ते वगळण्यात यावे.आपण सर्वाना सांगू इच्छितो की,आरक्षण ठेवतांना शहराच्या विकासाच्या दृष्टीने करावयास पाहीजे ज्या ठिकाणी १००% ते ९०% वस्त्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी आरक्षण वगळण्यात यावे अशी माझी विनंती आहे ज्या ज्या नगरसेवकांनी आपल्याकडे माहिती पुरविली त्याचा सर्व विचार करुन हा आराखडा मंजूर करावयास पाहीजे होता.

श्रीमती रजनी जोशी : आरक्षण क्र. १६५५० हेक्टर जागा ही पिकनिक स्पॉटसाठी आरक्षित आहे यामध्ये बिल्डींगी झालेल्या आहेत.हया मध्ये काही ठिकाणी रहिवाशांसाठी ठेवलेली आहे ती सर्वच जागा कायम करावी परंतू सुंदर औरंगाबाद या हेतूने या ठिकाणी काही भाग पिकनिक स्पॉटसाठी आरक्षित ठेवून उर्वरीत जागा रहिवाशांसाठी कायम करावे.

श्री.जावेद रज्जाक : १.साईट नं. २५, २)ईब्राहिम भाई बाबत व ३) आलमगिरी कॉलनी व गणेश कॉलनी येथील मीनाताई ठाकरे नावे उदयानासाठी जागा रिझर्व्हेशन करण्यात यावे.रिझर्व्हेशनसाठी वगळली होती व ती रदद् करण्यात आली तेव्हा उदयानासाठी जागा आरक्षित करावे.

श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय: यात सर्व सन्माननीय नगरसेवकांचे मत लक्षात घेवून यात जेव्हादु दुरुस्ती सुचविलेली आहे तेव्हादी आपण दुरुस्तीसह मंजूरी करुन हया ठिकाणची ही सभा समाप्त करुन टाकावी असे सर्व स.स.तर्फे विनंती आहे.

श्री.नवपुते कचरु चंद्रभान : आरक्षण क्र.२६६,७८, ८/१ यामध्ये संपूर्णपणे नाला आहे ते आरक्षण वगळण्यात यावे.

श्री.जयवंत ओक : आरक्षण क्र. ६३,६६ हे वगळण्यात यावे ज्या ठिकाणी खाली जागा आहे.ती तशीच राहू दयावी. जेथे १००% वरच्या आहेत त्याचे आरक्षण रदद् करावे व त्याप्रमाणे कार्यवाही करणेबाबत सभागृहात स.स.नी दुरुस्त्या व काही सुचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे सभागृहात निर्णय घ्यावा.कारण या विरुध्द केल्यास बरेचसे नागरी कोर्टात जाण्याची शक्यता आहे.

मा.महापौर : आपण ८२ नगरसेवकांनी सांगितल्या प्रमाणे आपल्याला निर्णय घ्यावा लागेल सर्व नगरसेवकांचे वेगवेगळे विचार असुन कोणी म्हणतात शाळेसाठी कोणाचे म्हणणे गार्डनसाठी ठेवायचा विचार करावा लागेल.या ठिकाणी टेक्नीकल अडचण आलेली त्याचा आपण सर्व बघून विचार करावा लागेल.नियमाप्रमाणे कार्यवाही करावी लागेल व सर्वांचे आक्षेप काहींचे आरक्षण वगळावे तर काहींचे वगळू नये याबाबत आवश्यक त्या दुरुस्त्या बाबत विचार करण्यात येईल.

श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय,श्री.मुजीब आलमशा खान: या ठिकाणी टेक्नीकल अडचण जरी आली असेल तरी आयुक्तांचा काहीही संबंध नाही आपण स्वतःच हया विषयाबाबत निर्णय घ्यावा.

मा.महापौर : टेक्नीकल अडचणी बाबत मा.आयुक्त यांनी माहिती दयावी.

मा.आयुक्त : महानगरपालिका अस्तीत्वात आल्यानंतर विकास आराखडा हा १९७५साली मंजूर झाला होता.गेल्या २२ वर्षांमध्ये १९७५ सालापासून शहराच्या विकासाच्या दृष्टीने विचार विनिमय केलेला नाही.१९८८ पासून हया शहराच्या भोवताली औदयोगीकरण खूप मोठया प्रमाणात झालेले आहेत.औदयोगिकरण,नागरीकरण व समस्या वाढले त्यानंतर समस्या वाढलेल्या आहेत.१९८८ ला हे करण्याचे ठरले होते १९९२ साली शासनाकडे आपण नगररचना व प्रस्ताव दाखविला आणि शासनाने मंजूर अधिकारी नेमणूक करुन १९९५ साली प्रस्ताव पाठवला तेव्हा या सभागृहाने असा निर्णय दिला की, शासनाचे ४ सदस्य व आपले तीन सदस्य याचे सब कमिटी नेमणे. सन जानेवारी १९९६ मध्ये निर्णय घेतला व काही ऑब्जेक्शन असेल त्याचा विचार करण्यात आला त्यात या कमिटीमध्ये श्री.जैस्वाल,बैनाडे व मा.महापौर,मा.नगररचना उपसंचालक कटकट बिल्डर्स व आर्किटेक्चर व प्रतिनिधी शासनाने नेमले होते त्यानंतर श्री.प्रदीप जैस्वाल हे खासदार झाले ते खासदार झाल्यानंतर हाळनोर साहेबांनी त्यांच्या जागेवर काम केले.३० मार्च १९९७ ला हा अहवाल सादर झाला आहे.हा अहवाल सादर झाल्यानंतर सभागृहात याची चर्चा व्हावी म्हणून ४ एप्रिल ९७ रोजी प्रस्ताव ठेवला सभागृहात हा प्रस्ताव आपण ठेवला होता.आपण एप्रिल व मे महिन्यामध्ये चर्चा करू परंतू महापौर व उपमहापौर पदाची निवडणूकीमुळे चर्चा झाली नाही.चर्चा होवून आजचा हा या विषयावरचा शेवटचा दिवस आहे व ३० जून १९९७ हा शेवटचा दिवस होता व शासनाकडे जशाचा तसा पाठवावा लागेल.आजच्या हया मिटींगमध्ये हा प्रस्ताव सादर केलेला आहे.त्यावर ४ तासापासून चर्चा झाली.स.नगरसेवकांनी ज्याच्या त्यांच्या वॉर्डातील समस्या सांगितल्या काही ठिकाणी वस्त्या आहेत काही ठिकाणी वस्त्या नाहीत हया सर्व सुचना चांगल्या विधायक सुचना लक्षात घेवून समितीच्या अहवालावर चर्चा होवून शासनाकडे पाठवून जे आपण शासनाच्या नियमाप्रमाणे गॅजेटमध्ये प्रसिध्द होईल.सरकारचे हयावर काय म्हणने आहे ते सर्व जनतेसमोर प्रसिध्दी देण्यात येईल व हरकतीसाठी पुन्हा नमावे लागेल व अंतीम निर्णय ३१ मार्च १९९८ ला आपल्याला सादर करावे लागेल.परंतू सन ३१ मार्च १९९८ पूर्वी जर आपण निर्णय घेतला नाही तर शासन व डायरेक्टर ऑल टावून प्लॅनिंग हयांना अधिकार देवून हया शहराचा विकासाचा प्लॅन अंतिम करेल ही कायदेशीर भूमिका आपण लक्षात घ्यावी.३१ मार्च १९७८ ला आपण निर्णय घ्यावयास पाहीजे परंतू आपण शासनास सादर केला नाही.

१)आज आरक्षण जागेवर बांधकाम वगळण्यात मधील २ लाख ७५ लोकांची वस्ती आहे.परंतू त्यात २०X३० ची प्लॉटींग केली याचा विचार आपण केला का अनधिकृत वसाहती का झाल्या याचा ही विचार होणे आवश्यक आहे व त्याठिकाणी ५२ झोपडपट्टया व ४२ अनधिकृत वसाहती असतील त्याचे आत्मपरीक्षण करावे पुंडलीक नगर सारखे अनधिकृत वसाहती झाल्या ज्या

कि २०x२० चे प्लॉट पाडून बांधकाम करुन लोक राहू लागले यासाठी मानवतेच्या दृष्टीने आपणास सर्व सुविधा पुरविणेसाठी विचार करावा लागेल.ज्याप्रमाणे मुंबई मध्ये सन १९९५ पूर्वीच्या ज्या काही झोपडपट्टया आहेत त्यांना आरक्षण देवू नये त्या नंतरच्या झोपडपट्टयांना संरक्षण देणार नाही हे शासनाचे धोरण आहे.तेव्हा हया सभागृहाने असे पॉलीसी ठरवावी की, सन १९९५ किंवा १९९६ पर्यंतच्या झोपडयांना विकास कामाबाबत लक्ष दयावे त्यानंतर त्यांना नाही.

२)रस्ता रुंद व्हावयास पाहीजे आणि तो रुंद होणे आवश्यक आहे.आपण सर्वांनी रस्त्याबाबत विचार केला पाहीजे.विकास आराखडा करीत असतांना व्यवस्थित रस्ते आहेत की नाही याकडे लक्ष प्रत्येक नगरसेवकाचे असावे.विकास आराखडा करीत असतांना जो रस्ता अरुंद तो रुंद करण्याचा प्रयत्न करावा १०० फुटाऐवजी ६० फूट रस्ता करण्याचा प्रयत्न करु नये. यामध्ये मंदीर/मज्जीद रस्त्यात बाधीत होतात याचाही विचार व्हावा. टपरीचे समस्या त्यांचे पुनर्वसन करणे कुणाच्या धार्मीक भावना दुखावणारे आहे किंवा नाही याचाही विचार होणे आवश्यक आहे.

३)शाळा,गार्डन व क्रिडा ज्या आवश्यक आहे त्यांचाही विचार करावयास पाहिजे.नुसतेच रिझर्व्हेशन ठेवावयाचे व त्यांची अंमलबजावणी करावयाची नाही याचा विचार करावयास पाहीजे अशा प्रकारचा विचार मी मांडू शकतो की,शाळा,क्रिडांगणे व गार्डन वगळणे योग्य नाही. आर्थिक क्षमता व विकास सभागृहाने ठरविणे योग्य.

मा.महापौर : दि.१/१/९६ च्या अगोदर जे आरक्षणामध्ये जागा धरल्या गेली ती आता वगळण्यात येईल व १/१/९६ नंतरची ज्या आहेत त्याबाबत दुरुस्त्या करुन नंतर खुलासा करु स.स. नी विकास आराखडयाबाबत ज्या सूचना सुचविल्या आहेत त्या सर्व सुचनाच्या दुरुस्तीसह आक्षेप मागवून शासनाकडे पाठवावे त्यास मंजूरी देण्यात येईल.

कार्यालयीन टिप्पणी :

ठराव क्र. ५४/१ दि. ३०/६/९७ च्या संदर्भात पान क्र. १९९ वरील ठराव क्र. ६५/१ दि.१९/८/९७ पहावे.

ठराव : प्रस्तावात दर्शविल्यानुसार १/१/९६ च्या पूर्वीच्या ज्या झोपडया आहेत त्यांना रेग्युलराईल करण्यात यावे व सादर झालेल्या आराखडयात स.स.नी ज्या चर्चेद्वारे दुरुस्त्या सुचविल्या त्या सर्व दुरुस्त्यासह ३६१० खुल्या जागा,अनधिकृत व अनधिकृत वस्त्या १००% वसाहती झाल्या त्या वगळावे विकास समितीने सादर केलेल्या आराखडयातील शेड बाधीत होणारे रस्ते, घरे आदींचा विचार करुन प्रसिध्दीस दयावे व हेगिंग करुन शासनातर्फे पाठविण्यात सर्वानुमते स्विकृतीसह मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

विषय क्र.५५/२ :

कार्यकारी अभियंता छावणी यांनी त्यांचे कार्यालयीन पत्र क्रमांक टॅक्स ऑक्ट्टा या १६१७/ दि. १५ मे १९९७ अन्वये महानगरपालिका औरंगाबाद आणि छावणी यातील जकात हिश्शा संदर्भ अंतर्गतचा करार दि. ३१/३/९७ रोजी कालबाहय होत असल्याने आगामी काळासाठी जकात हिश्शाचा संदर्भात करार करुन छावणी मंडळास दयावयाचा हिस्सा

निश्चित व्हावा असे पत्र देवून विनंती केली असल्याने जकात अधिकक महानगरपालिका यांनी प्रस्ताव सादर केला आहे की, कॅन्टोनमेंट बोर्ड छावणी यांनी गतकालीन अदा केलेल्या जकात रकमेच्या हिश्यात मोठ्या प्रमाणात वाढ सुचविली आहे. कॅन्टोनमेंट बोर्ड छावणी यांनी वर्तमान जकात कराच्या हिश्यात वाढ करणेस्तव विनंती केल्यानुसार यापूर्वीच्या जकात कराच्या हिश्या बाबत दि. २७/१२/९३ रोजी झालेल्या करारनाम्यात विद्यमाननगर नाक्या लगतची एल.आर.सर्व्हे क्र. १०३/८/ पैकी ६८५.७ चौ.मी. खुल्या जागेचा ताबा घेणे व त्या व्यतिरिक्त १००० चौ.फूट जागेवर जकात नाक्याचे बांधकाम होईल व त्याच बरोबर छावणी मंडळाकडून लोकवर्गणी पोटी समान २० हप्त्यात २२.६७ लाख रुपये येणे पैकी प्रत्येक वर्षाला रु.१,१३,३५०=०० प्रमाणे दि. १/४/९२ ते ३१/३/९७ पर्यंत जकात कराचे हिश्यातून वळते करून घेतले आहेत अजून उक्त रक्कम २२.६७ पैकी १५ वर्षांपर्यंतचे उर्वरीत हप्ते प्राप्त घेणे बाकी आहे.याबाबीचा उभयपक्षी सर्वांगीन विचार करून प्रतिवर्षी जकात कराचे हिश्यापोटी रु. २० लाख अधिकात अधिक वाढ करण्यात येवून १/४/९२ ते ३१/३/९७ पर्यंतच्या कालावधीसाठी लिखित करार करण्यात आला होता तद् अनुषंगाने संदर्भाधीन कराराचे अनुपालन पार पडले आहे.

उक्त करारनाम्याचे मंदतीअंती कॅन्टोनमेंट बोर्ड छावणी यांनी १८/३/९७ व १५/५/९७ च्या पत्रानुसार सन १९९१ चे जनगननेनुसार औरंगाबाद शहराची लोकसंख्या ५,७३,२७२ इतकी आहे.सदरच्या लोकसंख्येच्या तुलनेत छावणीची लोकसंख्या ५,१९८% इतकी आहे त्यानुसार एकूण जकात उत्पनाच्या ५% इतका जकातीचा १.८७ कोटी हिस्सा कॅन्टोनमेंट बोर्ड छावणी हयांना अदा करण्याची विनंती केली आहे. तथापि प्रस्तुतची रक्कम संमत नसल्यास किमान १.१८ कोटी अदा करणे बाबतचा सुधारीत लिखित करार करणेस्तव प्रस्तावित केले आहे.

सदरचे प्रकरणा अंतर्गत व कॅन्टोनमेंट बोर्ड छावणी हयांचे पत्र दि. १५/५/९७ अन्वये विधी सल्लागार औरंगाबाद यांनी अभिप्राय दिला की,"मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ अंतर्गतचे कलम ३२(५) नुसार कॅन्टोनमेंट बोर्डाचे हददीत असलेल्या जकात नाक्याचे उत्पनाचे प्रमाणित जकात कराचा हिस्सा अदा करणे बाबत निर्णय घेणे योग्य राहिल तसेच महानगरपालिका कायदयाने लोकसंख्या प्रमाणात जकात कराचा हिस्सा अदा करणे बाबत तरतूद नाही." औरंगाबाद महानगरपालिका प्राधिकरणाच्या कॅन्टोनमेंट हददीत विद्यमान नगर नाका कार्यरत असून त्या नाक्याचे गत वित्तीय वर्षाचे १/४/९६/ ते ३१/३/९७ पर्यंतचे एकत्रित जकात उत्पन्न रक्कम रुपये ४,७०,८९,१०४=०० इतके आहे.

तथापि दिनांक १८/३/९७ व ७/४/९७ रोजी छावणी मंडळ अधिकारी व पदाधिकारी व महानगरपालिका आयुक्त आणि अन्य अधिकाऱ्याचे व पदाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत प्रस्तावित मागणीच्या अनुषंगाने प्रस्तावित रक्कम रुपये २० लाख ऐवजी एकत्रीत रक्कम रुपये २५ लाख अदा करणेस महानगरपालिका प्रशासनाने संमत केले होते परंतू प्रस्तुतचा प्रस्ताव कॅन्टोनमेंट बोर्डाचे अधिकारी व पदाधिकारी हयांनी अमान्य करून किमान रक्कम रुपये १.१८ कोटी इतकी रक्कम जकात कराचे हिश्यापोटी अदा करणे विषयी आग्रही मागणी केली आहे. सदरचे बाबतीत धोरणात्मक निर्णयास्तव प्रस्ताव व विचारार्थ सादर तद्तच हयापूढील करार करणेसाठी मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ अंतर्गतचे कलम ३२ (४) अधिन राहून आवश्यक ती वैधानिक कार्यवाही करण्यात येईल.

#### संवाद:

श्री मनमोहनसिंग ओबेरॉय: सर्व सन्माननीय नगरसेवकांचा विचार घेवून आपण छावणी ऑक्ट्राय रक्कम आपण विचार करून देवू शकतो.

श्री.गजानन बारवाल:मागच्या वेळेस जी आपल्याकडे बोली होती ती बोलीप्रमाणे रक्कम घ्यावयास तयार नाही.आपल्याला काही जास्त रक्कम वाढवावी लागली तर ह्या विषयावरचा प्रश्न सुटेल.

मा.महापौर: ह्या विषयाबाबत आपण एक कमिटी नेमण्यात येईल व त्यानुसार चर्चा करुन या विषयावर निर्णय घेण्यात येईल.

**ठराव:** छावणी जकात प्रश्नावर एक समिती गृहीत करुन चर्चा करण्यात येईल व नंतरच निर्णय घेण्यात येईल असे सर्वानुमते ठरले अणि ह्याबरोबरच आजची ही सभा अगदी शांतरीतीने पार पडली.त्याबद्दल येथे आलेले स.नगरसेवक व अधिकारी वर्ग व इतर यांचे मी अभिनंदन करुन ही आजची सभा आपण "जन गण मन" ह्या राष्ट्रगीताने समारोप करुन ह्या सभेचे समारोप करण्यात आले.

स्वाक्षरीत/-  
नगर सचिव  
महानगरपालिका औरंगाबाद

स्वाक्षरीत/-  
मा.महापौर  
महानगरपालिका औरंगाबाद

## औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद.

दि. १७/७/१७ रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त. मा.महापौर श्री.रशिद(मामू) यांचे अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा गुरुवार दि. १७/७/१७ रोजी संपन्न झाली.सभेची सुरुवात ११.३० वा "वंदे मातरम" या गीताने संपन्न झाली.सभेस दजिस्टर प्रमाणे स.स.तसेच अधिकारी उपस्थित होते.

१) स.श्री. तरवेंद्रसिंह महेन्द्रसिंग धिल्लन	सदस्य
२) स.श्री. प्रभाकर सिताराम विधाते	--/--
३) स.श्री. सुदाम सोनवणे	--/--
४) स.श्री. अफसखॉ यासिनखॉ	--/--
५) स.श्री. सलिम म.हनिफ कुरेशी	--/--
६) स.श्री. गौतम भागाजी खरात	--/--
७) स.श्री. गणेश किशनराव वानखेडे	--/--
८) सौ. रजनी रमेश जोशी	--/--
९) सौ.विमलबाई नंदकुमार मुंडलिक	--/--
१०) सौ.शीलाबाई सिताराम गुंजाळे	--/--
११) श्री.लांडगे गौतम लिंबाजी	--/--
१२) श्री.सुर्यवंशी महादेव पुंडलीकराव	--/--
१३) श्री.भालेराव अभिमन्यू रामभाऊ	--/--
१४) श्री. नरेंद्र यादवराव पाटील	--/--
१५) श्री.कोकाटे काशीनाथ हरीभाऊ	--/--
१६) श्री.इंगळे रविंद्र बाबुराव	--/--
१७) सौ.पदमा भाऊराव शिंदे	--/--
१८) श्री.टाकळकर सुभाष भिकाजी	--/--
१९) श्री.मालानी प्रफुल्ल लालचंद	--/--
२०) श्रीमती चंपाबाई विश्वनाथ पांचाळ	--/--
२१) सौ.धनश्री अशोक विसपुते	--/--
२२) सौ.फरहतबानो भ्र. मो.नवाज	--/--
२३) श्री.फजलउल्लाखॉन अजमतउल्लाखॉन	--/--
२४) श्रीमती आबेबबेगम मो.मुस्तफा	--/--
२५) श्री.मोहम्मद मुश्ताक अहेमद	--/--
२६) श्री.देशमुख वसंत विनायकराव	--/--
२७) श्री.हाजी मोहसीन अहमद हाशी बशीर अहेमद	--/--
२८) सौ.मोहसीन बिल्कीस विखारोददीन	--/--
२९) श्री.अ. जावेद रज्जाक	--/--
३०) श्रीमती जाहेद बेगम म. जमीर	--/--
३१) श्री.तुपे त्र्यंबक गणपतराव	--/--
३२) सौ.यशोदा धनंजय वाडेकर	--/--
३३) श्री.तुळशीबागवाले किशोर बाबुलाल	--/--
३४) श्रीमती गंगवाल पुष्पाताई सुरेशचंद्र	--/--

३५) श्री.हमीद उददीन ताबा फसीयोददीन	--/--
३६) श्री.म.अ.रऊफ म.अ. माबुद	--/--
३७) श्री.म.अ.इकबालोददीन स.मा.कुतुबउददीन	--/--
३८) श्री.जैस्वाल प्रदीप शिवनारायण	--/--
३९) श्री.सय्यद अली मिरासलामी	--/--
४०) श्री.लाहोट रमेश दिपचंद	--/--
४१) श्री.संजय किसनराव केनेकर	--/--
४२) श्री.फैय्याज अहेमद महम्मद हाजी कुरेशी	--/--
४३) सौ.वाघमारे मुक्ताबाई सुदाम	--/--
४४) सौ.दलाल लता श्रीनिवास	--/--
४५) श्री.जयवंत ओक केशवराव	--/--
४६) श्रीमती अलका रमेश पाटील	--/--
४७) सौ.धांडे शंकुतला हरिदास	--/--
४८) कु.माया लिंबाजी लाडवाणी	--/--
४९) श्री.डॉ. कराड भागवत किशनराव	--/--
५०) सौ.आव्हाड सविता संजय	--/--
५१) सौ.निर्मला विठठल कांबळे	--/--
५२) श्री.अब्दुल रशीद अ.सत्तार	--/--
५३) श्री.विखारोददीन मि.खुदबोददीन	--/--
५४) श्री.जैन विकास रतनलाल	--/--
५५) श्री.गंगाधर सुखदेव गाडे	--/--
५६) श्री.बारवाल गजानन रामकिसन	--/--
५७) श्री.ओबेरॉय मनमोहनसिंग करमसिंग	--/--
५८) श्री.निकाळजे प्रकाश भाऊराव	--/--
५९) श्री.जोशी संजय रामदास	--/--
६०) श्री.गिरजाराम नानाराव हाळनोर	--/--
६१) श्री.अविनाश लक्ष्मणा कुमावत	--/--
६२) सौ.जोसना हिवराळे	--/--
६३) श्री.राजकुमार ऊर्फ सांडु बचाटे	--/--
६४) सौ.राधाबाई तळेकर	--/--
६५) श्री.ढगे नरसिंग मुरलीधर	--/--
६६) श्री.विठठल किसन जाधव	--/--
६७) सौ.काळुसे मंदा धनंजय	--/--
६८) सौ.सुनंदा उत्तम कोल्हे	--/--
६९) श्री.गांगवे बन्सी तुळशीराम	--/--
७०) श्री.घडामोडे भगवान देविदास	--/--
७१) श्री.नवपुते कचरु चंद्रभान	--/--

### संवाद

श्री.जावेद रज्जाक: सभागृहात कोरम नसल्याने सभा तहकुब करण्यात यावी.  
 मा.महापौर: कोरम नसल्याने सभा १.३० वाजेपर्यंत तहकुब करण्यात येते.  
 (वेळ अंदाजे १.३० वा.)



श्री.सुदाम सोनवणे: मुंबई येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी गोळीबारात जे ११ जण मृत्यूमुखी पडली त्यांना सभागृहात श्रध्दांजली वाहण्यात यावी.

मा.महापौर: ठिक आहे.(सभागृहात ००.०२ मिनिटे श्रध्दांजली वाहण्यात आली.)

श्री.नरेंद्र पाटील : ऐनवेळचा प्रस्ताव मी दिलेला आहे.तो अगोदर चर्चेला घ्यावा. अशी मी विनंती करतो.

श्री.हमीद ताबा: दोन लिपीक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे. त्याबाबत चर्चा व्हावी.

श्री.सुदाम सोनवणे : नुकतेच दोन लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांना प्रशासनाने निलंबित केलेले आहे. ते योग्य नसून त्याची प्रथमतः चौकशी करूनच कार्यवाही व्हावी.

श्री.हमीद उरदीन ताबा: प्रशासनाने कोणत्याही प्रकारची चौकशी न करता दोन लिपीकांना निलंबित केले हे धोरण योग्य नसून त्या प्रकरणात गुत्तेदार यास दोषी धरण्यात यावे.

श्री.नरेंद्र पाटील : दोन क.लिपीक यांना प्रशासनाने दोषी ठरवून निलंबित करणे योग्य नसून त्यांची संबंधीत विभागातील विभाग प्रमुखासह सर्वांची चौकशी करूनच कार्यवाही करणे योग्य राहिल.

श्री.काशीनाथ कोकाटे : प्रशासनातील भ्रष्टाचाराबाबत जी कार्यवाही संबंधीतांवर केलेली आहे ती योग्य असून यांस जबाबदार विभागप्रमुख व त्यांचे कनिष्ठ व उपअभियंता यांनाही धरून त्यांनाही निलंबित करण्यात यावे.फक्त दोन लिपीकांना निलंबित करणे योग्य नसून सर्वांचीच चौकशी करून सर्वांना साराखीच शिक्षा प्रस्तावित करावयास पाहिजे. प्रशासनाने दुय्यम वागणूक देवू नये.

श्री.गौतम खरात : महानगरपालिकेच्या बांधकाम विभागात अधिकाऱ्यांचे चुकीने भ्रष्टाचार झालेला आहे.त्यास जबाबदार दोन लिपीक नसून कनिष्ठ अभियंता,उपअभियंता व विभाग प्रमुख शहर अभियंता हे पूर्णपणे जबाबदार आहेत.त्यामुळे प्रशासनाने कसून चौकशी करावी व नियमाप्रमाणे कार्यवाही करावी.हया संदर्भात मी मा. महापौर व मा.आयुक्त यांचेकडे पत्र दिलेले होते.परंतू प्रशासनाने हयाबाबत काहीही कार्यवाही केलेली दिसून आली नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारचा भ्रष्टाचार हया विभागात झाला त्यावर प्रशासनाचा अंकुश नाही याचा मी निषेध करतो.

श्री.गंगाधर गाडे: अनेक स.स. सभागृहात चर्चा करित आहेत.भ्रष्टाचार प्रकरणी हया बांधकाम विभागातील दोन कनिष्ठ लिपीक जबाबदार आहेत की,संबंधीत अधिकारी याची माहिती प्रशासनाने दयावी.आणि अशा प्रकारच्या चूका गेले कित्येक वर्षांपासून संबंधित अधिकारी करित असतील याची कल्पनाही आता न केलेली बरी असे वाटते.हयाबाबत प्रशासनाने सविस्तर माहिती सभागृहास दयावी.

श्री.प्रकाश निकाळजे: दोन कनिष्ठ लिपीकांना भ्रष्टाचार प्रकरणात निलंबित केले तर कनिष्ठ अभियंता,उपअभियंता व शहर अभियंता यांना "शो कॉल नोटीस बजावली अशी दुय्यम वागणूक प्रशासनाने द्यावयास नको होती.जर भ्रष्टाचार झालेला असल्यास सर्वांना साराखीच शिक्षा द्यावयास पाहिजे.

श्री.प्रभाकर विधाते : भ्रष्टाचार प्रकरणी नेमके काय झाले याची सविस्तर माहिती प्रशासनाने दयावी.

- श्री.सय्यद अलीमिरी सलामा : दोन कनिष्ठ लिपीकांना निलंबित केले तर तीन अधिकारी यांची चौकशी चालू आहे.याबाबत सभागृहात माहिती दयावी. त्याचप्रमाणे शहानूरवाडी येथील ड्रेनेज विभागातील भ्रष्टाचाराबाबतच प्रशासनाने माहिती दयावी.
- श्री.जावेद रज्जाक : प्रशासनातील झालेला भ्रष्टाचार प्रकरणी अगोदर माहिती द्यावी नंतरच स.स. यावर चर्चा करतील.
- मा.महापौर : बांधकाम विभागातील झालेला भ्रष्टाचार प्रकरणी अगोदर माहिती द्यावी व नंतरच स.सदस्य चर्चा करतील.
- मा.आयुक्त : बांधकाम विभागात झालेला भ्रष्टाचार प्रकरणी सविस्तर माहिती अंदाजे तीन पाने सभागृहात वाचून दाखविली.
- स.स.श्री.गौतम खरात : यांची पत्रेसुध्दा याच संदर्भात माझ्याकडे आली.हयास अनुसरून सदरची कार्यवाही करण्यात आली आहे.
- श्री.गौतम लांडगे :
- श्री.सुदाम सोनवणे :
- श्री.प्रभाकर विधाते :
- श्री.प्रदीप जैस्वाल :
- श्री.गौतम खरात : मी दिलेल्या पत्राचे उत्तर मला का दिले नाही.
- श्री. प्रभाकर विधाते : भ्रष्टाचार प्रकरणी सर्वांची चौकशी होणे आवश्यक आहे.
- मा.आयुक्त : चौकशी चालू आहे.चौकशी नंतर कार्यवाही करण्यात येईल व त्याबाबतची माहिती सभागृहास देण्यात येईल.
- श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय : मा.आयुक्त यांनी दिलेल्या माहितीमध्ये तफावत दिसून येते. ८% जादा दर सदरील कामकाजाबाबत ज्यावेळी दाखविले त्याच वेळेस प्रशासनाने कार्यवाही करावयास पाहिजे होती.
- श्री.नरेंद्र पाटील : ज्या चार स.स.नी प्रशासनातील भ्रष्टाचार प्रकरणी पत्रे लिहीली होती त्यांना याबाबत पूर्वीच जी कल्पना होती तर त्यांनी सभागृहात संपूर्ण माहिती द्यावी.
- श्री.गौतम लांडगे : तत्कालीन आयुक्त श्री.भोगे यांनी ४% कमी दराने सदरील काम करणेबाबत वाटाघाटी केलेली असून सुध्दा स्थायी समीतीला प्रस्ताव ४% जास्त दराने दाखविण्यात आला.आणि त्यानंतरही लेखा विभागाकडे दि. २१/८/९६ रोजी सदरील कामाचा प्रस्ताव कनिष्ठ लिपीक यांनी टंकलिखित केला आहे. त्यामुळे कनिष्ठ लिपीकांची सुध्दा चूक लक्षात धरून निलंबित करण्यात आलेले आहे. व सोबतच दुसऱ्याही लिपीकास निलंबित करण्यात आलेले आहे.परंतू संबंधीत वरिष्ठ अधिकारी हया कामाचे अंदाजपत्रक तपासणी कामी डोळे झाकून स्वाक्षरी केली काय? असा प्रश्न उपस्थित होतो.सदरचा गुन्हा हा अतिशय गंभीर असून हया प्रकरणात पूर्णपणे भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास येते.आणि त्यामुळे सर्वच विभागप्रमुख दोषी असून त्या सर्वाना तात्काळ निलंबित करण्यात यावे.
- श्री.सै.अली मिरा सलामी :सभागृहात भ्रष्टाचार प्रकरणी ४% कमीत कमी जास्त दर याबाबत चर्चा चालू आहे.हया प्रकरणात फक्त दोन कनिष्ठ लिपीकांना निलंबित केल्या जाते हे योग्य वाटत नाही.या प्रकरणी संबंधीत अधिकारी सुध्दा दोषी असून त्यांना "निलंबित"करण्यात यावे.यामध्ये असे दिसून येते की, एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये (१लाख ४७ हजार) चे आर्थिक

- नुकसान महानगरपालिकेचे झालेले असून सदरील खर्च संबंधीतांच्या पगारातून वसूल करावा व सर्वाना दोषी धरून निलंबित करावे.मी जे बोलतो ते इतिवृत्तात येत नाही याची नोंद घ्यावी.
- मा.महापौर : इतिवृत्तात अनेक चूका होतात.नवीन लघुटंकलेखक आल्याने त्यांच्या कडून फारच चूका होत आहेत.यापुढेही अशा सारख्या चूका झाल्यास त्यांचेवरही कार्यवाही करण्यात येईल.
- श्री.गंगाधर गाडे : बांधकाम विभागात जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या संबंधीचा अहवाल सभागृहासमोर मांडावा.
- श्री.महादेव सूर्यवंशी,श्री.प्रकाश निकाळजे,श्री.हमीद उददीन ताबा : बांधकाम विभागातील जे दोन कनिष्ठ लिपीक यांनी प्रस्तावातील ४% जादा दर वाढविणे प्रकरणी दोषी ठरवून त्यांना निलंबित करण्यात आले त्यांचे निलंबन रद्द करून त्यांना स्थगिती द्यावी व इतर तीन अधिकाऱ्यांचे आपण चौकशी करीत आहात त्याच प्रकारे या दोन्ही कनिष्ठ लिपीकांची म्हणजे पाचही अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशासनाने सारखीच चौकशी करावी. हयामध्ये दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करून बळीचा बकरा बनविण्यात आला आहे.असे दिसून येते.रमानगर येथील कामामध्ये गुत्तेदार श्री.उमर यांनी ४% दराने काम केले आहे.याबाबत तत्कालीन आयुक्त श्री.भोगे हयांनी संचिकेवर लिहीलेला शेर हयांची तपासणी कार्यवाही करावी.
- श्री.काशीनाथ कोकाटे : कोणत्याही विभागाची एखादया कामाची निविदा काढीत असतांना लेखा विभागाचे अधिकारी,कर्मचारी व संबंधित कार्यकारी अभियंता यांच्या समोरच उघडल्या जातात. त्यावेळेस सदरची चूक लक्षात कशी आली नाही.सदरच्या कामाचे अंदाजपत्रक हे वरिष्ठांपासून ते कनिष्ठांपर्यंत झालेले आहे मग हया कामी चूक कुणाच्याही लक्षात न येणे म्हणजेच यात काही तरी "गौडबंगाल" आहे.त्यामुळे कनिष्ठांपासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वाना दोषी धरून जी साखळी रचण्यात आली त्या सर्वांवर कार्यवाही होणे योग्य राहिल.
- श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय : स.सदस्यांनी भ्रष्टाचार प्रकरणी प्रशासनाला माहिती दिली त्यांनी आपले मत मांडावे.
- श्री.वसंत देशमुख : बांधकाम विभागातील याच भ्रष्टाचाराचे काम किती टक्के झाले याची माहिती द्यावी.सदरच्या कामाची देयके संबंधित गुत्तेदारास अदा करण्यात आलेली आहेत काय? हया प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करावी. इतरांची बाजू मांडू नये.
- श्री.अफसरखॉन : रमानगर येथील कामाच्या संदर्भात शहर अभियंता हेच संपूर्णपणे जबाबदार असून त्यांना दोषी धरून "निलंबित" करण्यात यावे तसेच त्यांचेकडे असलेले स्लम विभागाकडून इतर अधिकाऱ्यांना देण्यात यावे.
- श्री.जावेद रज्जाक,श्री.भगवान घडामोडे,श्री.प्रफुल्ल मालानी,श्री.संजय जोशी,श्री.जयवंत ओक,श्री.डॉ.भागवत कराड : भ्रष्टाचार वाढत आहे.तो थांबविणे आवश्यक आहे परंतु प्रशासन भ्रष्टाचारास आळास बसवित नाही.याचे उदा.द्यावयाचे झाल्यास मागील वर्षांपासून शिक्षक भरतीची चौकशी अद्यापही झालेली नाही आणि आता दोन कनिष्ठ लिपीकांना निलंबित करून इतर तिघांची चौकशी चालू आहे.परंतु चौकशीत काही सापडणार नाही व निर्दोष सुटण्याची शक्यता आहे.कारण हयापूर्वी प्रशासनातर्फे अनेक चौकशा झालेल्या आहेत परंतु चौकशी पूर्ण होत नाहीत.त्याचमुळे हया प्रकरणात

सर्वाची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी. हया प्रकरणात ज्यांनी प्रकाश टाकला त्या स.स.चे अभिनंदन करावे.कारण मनपाचे आर्थिक नुकसान त्यामुळे बरेचसे झालेले आहे ते वाचलेल्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले त्यांना शोकाँज नोटीस द्यावे व त्यांची चौकशी चालू ठेवून त्यांना कामावर घ्यावे व चौकशी अंती जर दोषी आढळल्यास त्या सर्वांवर कार्यवाही करावी.

श्री.गंगाधर गाडे : भ्रष्टाचाराविषयी चालू असलेली चर्चा अतिशय गंभीर असून हया प्रश्नावर निर्णय दिला पाहिजे. कोणताही प्रस्ताव मंजूरीच्या वेळी मा.सभापती व मा.आयुक्त यांचेकडे येत असतात.त्यावेळी त्या त्या विभागाचे विभागप्रमुख हयांना संबंधित कामाची व अंदाजपत्रकाची पूर्णपणे कल्पना असते.हया कामाची तात्कालीन आयुक्त श्री.भोगे हयांना ४% कमी दराचे वाटाघाटी केल्याने ही बाब संबंधित विभाग प्रमुख असते.तरीही हया प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांने दिशाभूल केलेली दिसून येते. ही बाब गंभीर असून त्यास कनिष्ठ लिपीकच जबाबदार नसून विभाग प्रमुखच त्यास सर्वस्वी जबाबदार आहेत.लेखाधिकारी हयांनी ही बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देवून सुध्दा ४% दराचा जादा प्रस्ताव पुन्हा कसा झाला. सदरचा प्रस्ताव दुरुस्त करुन न ठेवता जाणीवपूर्वक ठेवलेला होता.त्यामुळे शहर अभियंता हयांनी कामावरुन बडतर्फ करावे कारण जनतेच्या पैशाचा अपव्यय झालेला आहे.अशाच प्रकारची मसनतपूर येथील शाळा बांधकामाच्या प्रस्तावाचे रु. ६०.०० लाखचे कामाचे अपव्यय अशाच प्रकारचे केल्याचे दिसून येते. शाळांची इमारत बांधकाम व्यवस्थित नसून जादा दराने काम देवून कमी खर्चात सिमेंट आणि लोखंड ३० मटेरियलचा साठा बांधकामासाठी योग्यरित्या वापरलेला दिसून येत नाही.पर्यायाने इमारती लवकरच ढासळतात.तेव्हा हया ठिकाणी सुध्दा लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला असून संबंधित गुत्तेदारांशी त्यांचे साटेलोटे असते. त्यामुळे मनपाचे आर्थिक उत्पन्न कामाबाबत जास्तीचे जावून नुकसान होते ही बाब गंभीर आहे. तेव्हा दोन कनिष्ठ लिपीकांना निलंबित न करता शहर अभियंता यानांच जबाबदार धरुन त्यांना कामावरुन बडतर्फ करावे.

(त्याच वेळी स.स.सुदाम पाटील,सभागृह नेता व गौतम खरात यांचा ऐन वेळचा प्रस्ताव चर्चला येतो.)

**विषय क्र.५६/१** : दि.१५/७/१७ रोजी दोन लिपीक यांना निलंबित करण्यात आले व तीन अधिकाऱ्यांविरुध्द खाते निहाय चौकशी प्रस्तावित करण्यात आलेली आहे.कारण वेगवेगळे निकष लावून कार्यवाही केल्याचे दिसून येते.

करीता प्रशासनाने लिपीक कर्मचाऱ्यांवर केलेली निलंबनाची कार्यवाही स्थगित करावी व तीन अधिकाऱ्यां समवेत त्याचीही खातेनिहाय चौकशी प्रशासनाने दोन महिन्यात पूर्ण करुन आयुक्तांनी कार्यवाहीचा अहवाल सभेस द्यावा.विचारार्थ सादर.

सूचक :- १) श्री.सुदाम पाटील सोनवणे

२) श्री.प्रभाकर विधाते.

अनुमोदक :- १) श्री.नरसिंग ढगे.

१) कु.माया लाडवाणी.

२) अविनाश कुमावत.

## संवाद:

श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय, श्री.मुश्ताक अहेमद,श्री.नरेंद्र पाटील,श्री.गौतम खरात,श्री.सुदाम सोनवणे,श्री.कचरु नवपुते,जोस्ना हिवराळे: हया संदर्भात जे अधिकारी व कर्मचारी दोषी असतील त्यांचेवर कार्यवाही व्हावी अशी काही स्फोटक माहिती प्राप्त झाली आहे की, या प्रकरणात तात्कालीन आयुक्त भोगे हे सिडकोचे प्रशासक असतात त्यांच्याकडे प्रत्यक्षात जावून ४%कमी दराऐवजी ४% जास्त दराचे करणे बाबतची दुरुस्तीसाठी संबंधीत अधिकाऱ्यांनी दबाव टाकला होता. तथापि श्री.भोगे हयांनी साफ नकार दिल्याने काहीही करता आले नाही.तेव्हा सदरील संचिकेतील त्या पृष्ठातील हस्ताक्षर तपासून घ्यावे हे कृत्य जाणीवपूर्वक ४% जादा दराने केल्याचे दिसून येईल त्यामुळे संबंधीत अधिकारी दोषी आहेत.हया प्रकरणात "बीला" ऐवजी "ए" असा शब्द खोडून टाकलेला आहे.त्यामुळे पोलीस केस करावी व संबंधीतांना बडतर्फ करावे.हया पालीकेत एकूण ५३ स्लम झोपड्या आहेत.परंतु स्लम विभागाचे शहर अभियंता यांनी कोणतेही काम केलेले नाही.प्रत्येक संचिकेत वेगवेगळे शेरे असल्याचे दिसून येते.त्यामुळे शहर अभियंता हयांचेकडील स्लम विभाग काढून घ्यावा.शहर अभियंता विभागात जो भ्रष्टाचार झालेला आहे.तो सर्वांनी मिळून केलेला असून कनिष्ठ लिपीकापासून कनिष्ठ अभियंता,उपअभियंता व शहर अभियंता हया सर्वांनी मिळून केलेला आहे.त्यांना जबाबदार धरावे.सोबतच लेखा विभागातील मुख्य लेखा परिक्षक यांनाही जबाबदार धरून त्यांचीही चौकशी करावी. हया प्रकरणात मनपाचे एकंदरीत ४% ज्यादा दरान्वये काम झाल्याने दयेयक काढल्याने अंदाजे ४.०० लाख मनपाचे आर्थिक नुकसान झाले आहे.केवळ दोन कनिष्ठ लिपीकांना निलंबित करणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देणे होईल.पेक्षा सर्वांची चौकशीकरूनच कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे शहानूरवाडी येथील ड्रेनेज विभागातील कामाचा भ्रष्टाचार झालेला त्यांनाही निलंबित करावे.हयाबाबतचा आता सभागृहात असा निर्णय दयावा की, सर्वांची चौकशी करून चौकशीत दोषी आढळल्यास त्या सर्वांवर प्रशासनाने कार्यवाही करावी.

मा.महापौर : शहर अभियंता विभागातील अधिकारी/कर्मचारी यांनी ४% दराने सिल्कमिल्क कॉलनी येथील २०खाटाचा दवाखाना कामाचे संदर्भात वाढ केल्याची चर्चा सभागृहात बऱ्याच वेळेपासून होत आहे. त्यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान झालेले आहे.हया भ्रष्टाचार प्रकरणात दोन कनिष्ठ लिपीकांना तात्काळ निलंबित केलेले आहे व इतर तीन अधिकाऱ्यांची चौकशी चालू केलेली आहे. मी असे सभागृहात निर्णय देतो की, निलंबित केलेल्या दोन कनिष्ठ लिपीकांना निलंबित केले आहे.त्यांना पुन्हा कामावर घेवून इतर तिघा अधिकाऱ्यांबरोबरच हया दोघांचही प्रशासनाने पूर्णपणे चौकशी करून चौकशी महिन्यात करावे व या चौकशीत जी साखळी किंवा जे कर्मचारी अधिकारी दोषी आढळतील त्यांचेवर कार्यवाही करावी व याबाबतचा अहवाल सभागृहात सादर करावा.त्यावेळेस बरेचसे स.सदस्य मा.महापौर यांच्या डायसकडे तावातवाने धावून येतात व दिलेला निर्णय योग्य नसून संबंधित अधिकाऱ्यांनाही इतर दोन कर्मचारी यांचे प्रमाणेच त्यांनाही निलंबित

करण्याची मागणी करतात व जोरजोरात आवाज करतात.काहीही ऐकू येत नाही.)

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे दि. १५/७/१७ रोजी ज्या दोन कनिष्ठ लिपीकांना निलंबित करण्यात आले त्यांची निलंबित कार्यवाही स्थगित ठेवून इतर तीन अधिकाऱ्यांचे खाते निहाय चौकशी चालू केली आहे.त्यांचे सोबतच हया दोन निलंबित कनिष्ठ लिपीकाची खाते निहाय चौकशी (म्हणजे पाचही कर्मचारी/अधिकारी यांची चौकशी) दोन महिन्यात प्रशासनाने पूर्ण करून यामध्ये दोषी आढळलेल्या कर्मचारी/अधिकारी यांचेवर कार्यवाही करावी.व याबाबतचा अहवाल मा.आयुक्त यांनी सभागृहात सादर करावा असे सर्वानुमते ठरले.

**संवाद :**

श्री.कचरु नवपुते: शहानूरवाडी येथील ड्रेनेज लाईन संबंधात जो भ्रष्टाचार झालेला आहे.त्याचेवर प्रशासनाने कार्यवाही करावी व सभागृहात माहिती द्यावी.

मा.आयुक्त: सभागृहाच्या भावना लक्षात घेता भ्रष्टाचाराच्या बाबतीत कोणत्याही अधिकाऱ्यांना पाठीशी घालता कामा नये,याबाबत शहर अभियंता यांची बदली करावयाची झाल्यास त्यांना हटवून कोणत्याही ठिकाणी बसविणार अशी बी.पी.एम.सी. अॅक्ट कलम पर अन्वये अति शहर अभियंता,शहर अभियंता व आरोग्य अधिकारी यांच्या नेमणूका सभागृहाच्या परवानगीने होतात. पेक्षा चौकशी करूनच निर्णय व्हावा.तो सभागृहास आहे.बदलीने प्रशासनाला अडचण होणार आहे.त्यापेक्षा चौकशी झाल्यानंतर योग्य कार्यवाही करण्यात येईल.दुसरा मुद्दा असा की, शहानूरवाडी येथील कामाचे संदर्भात सन १९९१-९२ ला ड्रेनेज पाईप जाईन टाकण्याचे काम होते.

श्री.गौतम खरात: कार्यालयातील बांधकाम विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी अगोदर निर्णय घ्यावा.

श्री.गौतम लांडगे:

श्री.अफसर खान:

मा.महापौर : मी निर्णय दिलेला आहे.

श्री.गंगाधर गाडे : सभागृहाच्या भावना लक्षात घेता,मा.महापौर यांनी योग्य तो निर्णय द्यावा.चौकशी उपआयुक्त-१ यांनी केलेली आहे.त्यात दोषी ठरविलेल्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी.

श्री.हमीदउददीनताबा : सभागृहात स.सदस्यांचा आवाज चालू असतो काहीही ऐकू येत नाही.

मा.महापौर : स.सदस्यांना विनंती करण्यात येते की, सभागृहात सर्वानी शांतता राखावी.मी भ्रष्टाचार संदर्भात आताच निर्णय दिलेला आहे. त्याप्रमाणे कार्यवाही होईल.पुन्हा निवेदन करणे योग्य वाटत नाही.

श्री.अफसर खान, श्री.गौतम लांडगे : सभागृहात बांधकाम विभागातील ४% जादा दरान्वये झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात इतर तीन अधिकाऱ्यांबाबत कडक कार्यवाही व्हावी यासाठी पुन्हा निवेदन करावे.

मा.महापौर : मी या अगोदरच निवेदन दिलेले आहे.त्यामुळे सर्वानी शांतता बाळगावी (सभागृहात काही स.सदस्यांचे सारखे बोलणे चालू आहे.त्यामुळे काहीही आवाज ऐकू येत नाही.) सभागृहात अशांतता लक्षात घेता सभा ००.१५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात येते.(वेळ अंदाजे ३.३० वा.)  
(सभेला सुरुवात अंदाजे ३.४५ वा)

- श्री.अफसर खान : भ्रष्टाचार प्रकरणी पांचही अधिकारी/कर्मचाऱ्यांची खाते निहाय चौकशी तीन महिन्यात करुन अहवाल सादर करावा.
- मा.महापौर : याबाबत मी आत्ताच निर्णय दिलेला आहे.त्यानुसार कार्यवाही होईल त्याचप्रमाणे शहानूरवाडी येथील ड्रेनेज पाईप लाईन कामाच्या संदर्भात मा.आयुक्त हयांनी तांत्रिक अधिकाऱ्यांकडून तपासणी करुन अहवाल सादर करावा.
- श्री.अफसरखान : कोणत्याही कामाचे अंदाजपत्रक तयार करीत असतांना संबंधीत अधिकारी एक-एक वर्षाचा अवधी लावतात.त्यामुळे डी.एस.आर.दर वाढत जातो. याबाबत योग्य ते आदेश व्हावेत.  
ऐनवेळचा प्रस्ताव

**विषय:** शहरातील ५१ स्लम भागातील कामे वेळेवर होत नाही. स्लमसाठी ठेवलेली अंदाज पत्रकीय वर्षाची तरतूद खर्च होत नाही याचे कारण शहर अभियंता श्री. आय.टी.गायकवाड हयांचे कडे कामाचा व्याप भरपूर आहे. झोपडपट्टी वासियांना सर्व नागरी सुविधा प्राप्त क्रम झाल्यामुळे व ठेवलेल्या तरतुदीचा पूर्ण उपयोग व्हावा हया दृष्टी कोनातून स्लमसाठी स्वतंत्र कार्यकारी अभियंता यांची नेमणूक करावी.

सुचक:- १) श्री.गौतम खरात

२) श्री.सुदाम सोनवणे

अनुमोदक:- १) श्री.संजय जोशी

२) श्री.मुश्ताक अहेमद

३) श्री.गौतम लांडगे

४) श्री.रशीदखान

५) श्री.हमीद ताबा

**संवाद:**

श्री.बंडू : शहर अभियंता यांच्याकडे कामाचा व्याप जास्तीचा असेल तर सभागृहात स्वतंत्र स्लमसाठी कार्यकारी अभियंता यांची नेमणूक करावी.

श्री.हमीद ताबा : झोपडपट्टी वासीयांचे सुधारीत कामे घेणे आवश्यक आहे.करीता प्रस्ताव विचारात घेणे गरजेचे आहे.

श्री.मुश्ताक : शहर अभियंता यांच्याकडे विकसीत कामे करण्यासाठी भरपूर इंजिनियरिंग कर्मचारी वर्ग आहेत त्यांनी हे काम केलेच पाहिजे.नवीन कार्यकारी अधिकारी स्लमचे पद नसतांना नवीन कार्यकारी अभियंत्याची गरज भासत नाही असे मला वाटते.

श्री.सुदाम सोनवणे : शहरातील घोषित झोपडपट्टयांना विकसीत करण्यासाठी जर खास तरतूद आहे ती तरतुद नियमाप्रमाणे खर्च होणे आवश्यक आहे.हे काम शहर अभियंता यांच्या तांत्रिक विंग कडून जास्तीच्या कामाच्या व्यापामुळे होत नसते.तर माझ्या मते मनपातील उपलब्ध जेष्ठ अभियंता मधून हे पद भरण्यास मा.सभागृहाने मान्यता दयावी.

श्री.अभिमन्यू भालेराव : माझा भाग स्लम एरिया असल्यामुळे गल्ल्यांचे रुंदीकरण करणे,डांबरीकरण करणे मी मागणी करुन ही सदरील कामे झालेली नाही.त्यामुळे सभागृह नेत्याच्या मताशी मी सहमत आहे.

श्री.गौतम खरात : मा.महापौर साहेब आपण सभागृहाचा कौल जाणलाच आहात हे लक्षात घेवून आपण योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती.

मा.महापौर : मा.सभागृहाच्या एकूण सर्वभावना लक्षात घेता,शहरातील घोषित झोपडपट्टी वस्तीचे विकसीत कामे करण्यासाठी मनपातील जेष्ठ अभियंता म्हणून ६(सहा)महिऱ्यासाठी कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्त करण्यासाठी मा.आयुक्त यांनी पुढील कार्यवाही करावी.

**ठराव :** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे शहरातील ५१ घोषित झोपडपट्टीची विकसित कामे शहर अभियंता यांच्या कडील कामाच्या व्यापामूळे होत नसल्यामूळे सभागृहाच्या तीव्र भावना लक्षात घेवून त्यांचेकडून स्लम विभाग काढून घेण्यास येतो. झोपडपट्टीचा योग्य विकास व्हावा तसेच अंदाजपत्रिकेतील आर्थिक तरतुदीचे विनियोग व्हावा यासाठी कार्यकारी अभियंतासह एक पद सहा महिन्याकरिता निर्माण करण्यात येते.तसेच हे पद जेष्ठतेप्रमाणे उपअभियंता मधून सहा महिन्यासाठी नेमणूक करण्यासाठी मा.आयुक्त यांना अधिकार प्रदान करण्यात तसेच हया पदास पुढील कायम करण्यासाठी शासनाची मंजूरी घेण्यात यावी.हया ठरावास स्विकृत करण्यात येवून याच सभेत कायम करण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

श्री.अफसर खॉन : माझ्या वॉर्डातील लाईट समस्या बाबत तोच प्रकार मला आढळतो आहे.म्हणजे अंदाजपत्रकात नमूद केलेली तरतूद असून सुध्दा कामामध्ये उशीर केला जातो.वेळोवेळी पत्र देवूनही काहीच उपयोग होतांना दिसत नाही.

मा.महापौर : स.स.नी केलेल्या सूचनेनुसार मा.आयुक्त यांनी कार्यवाही करावी व बजेट निहाय कामास मंजूरी दयावी.

मा.आयुक्त : शहानूरवाडी भागात सन १९९१-९२ ला ड्रेनेज पाईप लाईन मनपाने मंजूरी दिली.ती ड्रेनेज पाईप लाईन टाकत असतांना त्यावेळेसची लोकसंख्या लक्षात घेवून ३" इंचाची पाईप लाईन टाकण्यात आली त्याचा खर्च रु.१लाख ४ हजार मनपाने केला.सदरच्या कामाचे बाबतीत एका शासकीय विभागात काम करणारे श्री.अजिजभाई,अधिक्षक अभियंता यांनी तक्रार केली.शहानूरवाडी येथील लोकसंख्या लक्षात घेता ३"इंच पाईप लाईन चोकअप होते.त्याऐवजी ती बदलून ६"इंचीची पाईप लाईन टाकून देण्याचा प्रस्ताव समोर आला.त्यावेळी तात्कालीन उपआयुक्तांनी त्यावेळी तेथील वाढत्या लोकसंख्येचे प्रमाण पाहून ३" पाईप लाईनऐवजी ६"इंचाची पाईप लाईन टाकण्याची खबरदारी का घेतली नाही.त्यामूळे मनपास रु.१लाख ४९हजार हजाराचा आर्थिक फटका बसला यासाठी संबंधीत कार्यकारी अभियंता हयांच्या पगारातून वसुली करावी.अशी भूमिका घेतली.हया प्रकरणाची चौकशी करण्याकरिता तात्कालीन उपआयुक्त-१ हयांची चौकशी केली हा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त हयांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही.त्यानंतर श्री.अजिजसाहेब पुन्हा तक्रार घेवून माझ्याकडे आले.त्याचप्रमाणे स.स.श्रीमती नूरजहाँ बेगम यांनही तक्रार केल्यानुसार प्रशासनाने पुन्हा चौकशीची सुरुवात केली.

चौकशी करुन संबंधीत अधिकाऱ्यांना "शो कॉल"नोटीसेस दिल्या की,तात्कालीन आयुक्त यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आपल्याकडून हे पैसे वसुल का करण्यात येवू नयेत.संबंधीत अधिकाऱ्याने असे स्पष्टीकरण सादर केले की, १९९१ मध्ये जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार काम करण्यात आलेले आहे.त्यास आम्ही जबाबदार नाही आणि झालेले काम स्पेसिफिकेशनप्रमाणे झाले किंवा नाही याची चौकशी परिसर अभियंता यांच्या



कार्यालयाकडून करावी असे म्हटले होते.म्हणून प्रशासनाने परिसर अभियंता कार्यालयाकडे चौकशी करिता कळविले असता त्यांनी चौकशी करून झालेले काम तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे असे चौकशीत नमूद केले तदनंतर श्री.अजिजसाहेब यांनी अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती तथा विभागीय आयुक्त यांचेकडे तक्रार केली.त्यानंतर विभागीय आयुक्त यांनी चौकशी करून प्रशासनाला असे आदेशित केले की,पूर्वीच्या तांत्रिक अहवालावरून आयुक्तांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यानुसार उचित कार्यवाही करावी.त्याप्रमाणे कार्यकारी अभियंता श्री.एम.डी.सोनवणे,उपअभियंता श्री.डी.पी.कुलकर्णी व कनिष्ठ अभियंता श्री.गायकवाड यांचेकडून प्रत्येकी रुपये ४९,०००/- पगारातून वसूल करावयाचे प्रशासनाने आदेश काढले आहेत.

श्री.प्रदीप जैस्वाल : त्याठिकाणी जी ड्रेनेजची पाईपलाईन टाकण्यात आली होती त्यावेळेस त्या भागातील लोकसंख्या प्रमाणानुसार टाकण्यात आली होती.आणि ती परिस्थिती आता बदललेली आहे.दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून जुन्या लाईन ३"इंच व्यासाच्या टाकण्यात आल्या त्या जास्त कालावधीपर्यंत टिकू शकणार नाहीत.त्यामध्ये अधिकाऱ्यांची काहीही चूक नसून त्यावेळेसच्या अंदाजपत्रकाप्रमाणे योग्य असून रु.४९,०००/- संबंधीत अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करणे योग्य वाटत नाही.या कामात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नसून जर भ्रष्टाचार झालेला असल्यास तशी माहिती मा.आयुक्त यांनी दयावी.

मा.आयुक्त : रु.४९,०००/- प्रत्येकी झालेल्या खर्चाच्या संदर्भात संबंधीत अधिकाऱ्याकडून वसूल करावयाचे आदेशित केलेले असून ३"इंच व्यासाच्या पाईपलाईन ऐवजी ६"इंच व्यासाची पाईप लाईन त्याच वेळेस टाकून कमी खर्चात सदरील काम झाले असते व ही जबाबदारी त्यांची फिक्स करण्यात आली त्यांनी हया कामात भ्रष्टाचार केलेला असून मनपाचे विनाकारण जादा खर्च झालेले रु.१लाख २५ हजार वाचले असतेही जबाबदारी संबंधीत अधिकाऱ्यांची होती त्यांनी त्याकडे लक्ष देणे आवश्यक होते त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले असे दिसून येते.

श्री.प्रदीप जैस्वाल,श्री.नरेंद्र पाटील,श्री.कचरु नवपूते,श्री.गिरजाराम हाळनोर,श्री.संजय जोशी,श्री.गौतम लांडग, श्री.हमीद ताबा,श्री.महादेव सुर्यवंशी,श्री.प्रभाकर विधाते,श्री.जावेद रज्जाक : शहानूरवाडी येथील त्यावेळी जी लोकसंख्या होती त्यानुसार अंदाजपत्रकानुसार काम करण्यात आलेले आहे.त्यावेळेसची व आताच्या परिस्थितीत बराच बदल झालेला दिसून येतो.औरंगाबाद शहर असो की सिडको येथील जुन्या पाईपलाईन आता पुन्हा नव्याने पाईप लाईन टाकण्याचे जास्तीच्या व्यासाची लाईन टाकण्याचे काम अंदाजपत्रक वेळोवेळी परिस्थितीनुरूप कामे केल्या जातात.हया कामात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही.त्यामूळे प्रत्येकी रु.४९,०००/- संबंधीत अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करणे योग्य वाटत नसून विभागीय आयुक्त तथा भ्रष्टाचार

श्री.हमीद ताबा,श्री.महादेव सुर्यवंशी,श्री.प्रभाकर विधाते,श्री.जावेद रज्जाक : भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सदरील प्रकरण सोपविण्याचे कारण नव्हते.कारण तांत्रिक अधिकारी म्हणजे परिसर अभियांत्रिकी विभागाने झालेल्या कामाचे आपला अनुकूल व योग्य असा अभिप्राय दिलेला असतांनाही पुन्हा

समितीकडे पाठविण्याची आवश्यकता नव्हती.कारण तत्कालीन उपआयुक्त श्री.कॅप्टन महाजन यांनी हया संदर्भात चौकशी केली होती.याबाबतचा अधिकार सर्वसाधारण सभेचा असून सभेने निर्णय घ्यावयाचा असतो.ही एक स्वायत्त संस्था असून विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रकरण पाठविण्याचे काही कारणच नव्हते.

मा.महापौर : शहानूरवाडी येथील पाईपलाईन टकाण्याचे कामाचे संबंधीत गुत्तेदार श्री.अजिजखॉ यांचे पुतण्या असून त्यांनी तो सोडून निघून गेले कारण माझ्या माहितीप्रमाणे तेथील लाईन जवळपास १५" ते १६"खोल असून ती फार खाली होती. व सदरील पाईप लाईन ४" इंच व्यासाची होती.त्यामुळेच ती बदलून दुसरी टाकण्याचे प्रयोजन करण्यात आले होते.

श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय: आता आपल्याला असा निर्णय घ्याव लागेल की,सभागृहाचा व विभागीय आयुक्त यांनी निर्देश केल्या प्रमाणे या दोघांचाही आदर करुन निर्णय घेणे उचित राहिल.

श्री.जावेद रज्जाक : सदरील प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत नाही.परंतू भविष्यात कोणत्याही अधिकाऱ्यांनी योग्य ती दखल घेवूनच काम करावे.

मा.महापौर : भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त यांनी ते निर्देश महानगरपालिकाआयुक्त्यांना दिलेलेआहेत.त्यासअनुसरुन महानगरपालिकेतील शहानूरवाडी येथीलशहानूरवाडी येथील ड्रेनेज पाईप लाईनचे कामात "कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नसून तेथील लोकसंख्यानुसार त्याठिकाणी ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यात आली अशा प्रकारचे पत्र मा.विभागीय आयुक्त यांना देवून कळवावे असा सभागृहाचा निर्णय जाहीर करण्यात येतो.त्याप्रमाणे प्रशासनाने कार्यवाही करावी.

श्री.नरेंद्र पाटील : मी ऐनवेळी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला कि, मुबंई येथील डॉ.आंबेडकर पुतळ्याची विटंबना प्रकरणी जो अमानुष गोळीबार होवून जे लोक मृत्यूमुखी पडले त्याबद्दल शासनाचा निषेध आपल्या सभेत करावा अशी चर्चा व्हावी व निर्णय घ्यावा.

मा.महापौर : आता इतिवृत्तावर चर्चा करावी.

श्री.नरेंद्र पाटील: मी मांडलेल्या प्रस्तावाप्रमाणे अगोदर सभागृहात चर्चा करावी.

श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय: स.स.नी सुचित केल्याप्रमाणे चर्चा करावी.

मा.महापौर : आपण अगोदर इतिवृत्तावर चर्चा करावी.

श्री.नरेंद्र पाटील,श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय : मी दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे सभागृहात निर्णय व्हावा.

(सभागृहात जोरजोरात बोलतात.)

मा.महापौर :स.स. आपणास सुचित करण्यात येते की, आपण अगोदर इतिवृत्तावर चर्चा करावी.

श्री.कचरु नवपुते,श्री.प्रभाकर विधाते : सभागृहातील अजिठयावर चर्चा करावी.

श्री.नरेंद्र पाटील: माझ्या निवेदनाप्रमाणे मला बोलण्याची संधी दयावी अन्यथा आम्ही सभागृहात निषेध व्यक्त करतो.

मा.महापौर : कृपया आपण इतिवृत्तावर चर्चा करावी.निषेध करावयाचा असल्यास तो करावा.(यावेळी सभागृहात चर्चा होत नाही पाहून स.स.नी श्री.नरेंद्र पाटील मा.महापौरांच्या आसनाजवळ येवून निषेध म्हणून संपूर्ण अजंठा काढून टाकतात.अंदाजे वेळ ४.०० वा.)

(बरेच सेना व भाजपाचे स.स.या कृत्यावर आक्षेप घेतात व मा.महापौरांच्या आसनाजवळ येवून स.स.चा निषेध करतात व घोषणा प्रतिघोषणा सुरु होतात.)

**विषय क्र.५८/३ :** सर्वसाधारण व विशेष सर्वसाधारण सभेचे दि.३१/५/९७, १२/६/९७ आणि २१/६/९७ चे इतिवृत्त कायम करणे.

मा.महापौर : इतिवृत्तातील विषयावर चर्चा करावी व दुरुस्त्या खालीलप्रमाणे कराव्यात.

**ठराव:१)** दि.१२/६/९७ चे इतिवृत्तातील विषय क्र. ४ व ५ पृष्ठ क्र.११ मधील विषयास स्थगिती देण्यात आली होती.त्यास मंजूर विकास योजनामधील आरक्षण क्र.२३३ दुकान केंद्र समावेश आरक्षण म्हणून विकसीत करण्याचे प्रस्तावास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

२) दि.१२/६/९७ चे इतिवृत्तातील विषय क्र. ४६/३ पृष्ठ क्र.११ मधील प्रस्ताव स्थगीत ठेवण्यात आला असे उल्लेखित केले आहे.त्याऐवजी हयापूर्वीच सर्वसाधारण सभा दि. ३१/५/९७ चे ठराव क्र. १७/१४ अन्वये मंजूरी देण्यात आली.

३) दि. १२/६/९७ चे इतिवृत्तातील विषय क्र. ५१/८ पृष्ठ क्र. १५ मधील विषय स्थगीत ठेवण्यात आला.त्याऐवजी औरंगाबाद महानगरपालिका हददीतील रहीवाशी क्षेत्रातील पूर्वीचे मंजूर रेखांकनाच्या पोच रस्ता उपलब्ध होण्याचे दृष्टीने व नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विदयानगर,विजयनगर सामाईक रस्ता

४) गौतम अपार्टमेंट करिता रस्ता रस्त्याचे भूसंपादन अधिनियम १९९४ चे कलम १७ खाली तातडीने भूसंपादन करण्याचे कार्यवाहीस सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

५) दि.१२/६/९७ चे इतिवृत्तातील विषय क्र.५२/९ पृष्ठ क्र.१५ मधील विषय स्थगीत ठेवण्यात आला.त्याऐवजी स.न.२० गारखेडा येथील ५० फूट विकास योजना रस्त्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

६) दि.१२/६/९७ चे इतिवृत्तातील विषय क्र. ४५/२ पृष्ठ क्र. ९ मधील विषय स्थगीत ठेवण्यात आला. हयाऐवजी औरंगाबाद शहराचे वाढीव हददीकरीता मंजूर करण्यात आलेल्या विकास योजनामधील नाविकास क्षेत्रात असलेला गट क्र. ४ ते २३ (गट क्र. ८ वगळता) हया नियोजन घटकामध्ये समावेश करण्यासाठीच्या महा.प्रादेशिक व नगररचनाचे अधिनियम १९६६ चे कलम ३५३० अन्वयेच्या किरकोळ फेरबदल प्रस्तावास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

७) दि.३१/५/९७ चे इतिवृत्तातील विषय क्र. ३६/३३ पृष्ठ क्र. ४७ हा विषय स्थगीत ठेवण्यात आला होता.तथापि औरंगाबाद मनपाकरीता नगरविकास विभाग शासन निर्णय क्र. टी.पी.एस.-३०८८/४५४/ सी.आर ५९/८८ युडी-१२ दि.१४/१०/९१ ने मंजूर करण्यात आलेल्या व सध्या प्रचलीत असलेल्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये सोबतच्या तक्त्यानुसार काही फेरबदल प्रस्तावित केले आहेत.त्या फेरबदलाची त्वरीत अंमलबजावणी करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

८) दि.३१/५/९७ चे इतिवृत्तातील विषय क्र. ३३/३० पृष्ठ क्र.४७ मधील विषय स्थगीत ठेवलेला होता त्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

९) दि.३१/५/९७ चे इतिवृत्तातील पृष्ठ क्र. ३३/३० पृष्ठ क्र.९ मध्ये स्मशान जोगीव व वॉचमन यांचे पद निर्मिती बाबतचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे.त्याची अंमलबजावणी करावी अशी दुरुस्ती व्हावी.

१०) दि.३१/५/९७ चे इतिवृत्तातील पृष्ठ क्र. ९ मध्ये उपअभियंता (३) यांच्या नावे खुलासा आहे तो त्यांनी केलेला नाही.

११) दि.३१/५/९७ चे इतिवृत्तातील पृष्ठ क्र. २२ मध्ये विषय क्र.१९/१६ बाबत स.स.गौतम खरात यांनी दुरुस्ती सुचविली की,रिक्षा चालक पद भरतांना त्यांची वेतनश्रेणी वाहन चालक हयांच्या प्रमाणेच देण्यात यावी.

१२) पृष्ठ क्र. ७ मध्ये जकाताचे उत्पन्न चुकीने आकडा लिहीला तो रु. २४२,२६,३४०/- असा असावा.

१३) दि.३१/५/९७ चे इतिवृत्तातील पृष्ठ क्र. मध्ये विषय क्र. ४३/४ पृष्ठ क्र.५८ हा विषय स्थगित ठेवण्यात आला होता.प्रस्तावास मंजूरी देण्यात येते व शासनानकडे पाठविण्यात यावा असे ठरले.

१३) दि.१२/६/९७ चे इतिवृत्तातील पृष्ठ क्र.२ मध्ये श्रध्दांजली वाहण्यात आली त्यात ००=०१ सेकंद असे चुकीने लिहीले ते ०२=०० मिनिटांसाठी किंवा०१=०० मिनिटांसाठी वाचावे अशी दुरुस्ती करण्यात येते.

१४) उपअभियंता श्री.खमर यांचे जातीचे खोटे प्रमाणपत्र असल्याबाबत वृत्तपत्रात बातमी छापून आली.ती प्रशासनातर्फे कुणीही दिली नाही.

१५) या व इतर दुरुस्त्यासह दि.११/५/९७ व १२/६/९७ व दि.२१/६/९७ च्या सर्वसाधारण सभा व विशेष सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

#### संवाद :

श्री.सुदाम सोनवणे : दि.३१/५/९७ चे विषय क्र. १९/१/ पृष्ठ क्र. २० मध्ये स्वच्छता निरीक्षकाच्या पदाबाबत भरती करित असतांना कर्मचार्यांतून ५०% दुरुस्ती करावी अशी दुरुस्ती करावी.

श्री.गौतम खरात : कर्मचार्यांतून नियुक्त करावे परंतु ज्यांना १० वर्षांचा कार्यालयीन अनुभव असेल त्यांनाच घ्यावे.बाहेरील व्यक्तीस नाही.सेवा भरती नियमात तसा उल्लेख नाही मात्र शासनाचा जी.आर. पहावे.

श्री.मिरा सलामी : शासनाच्या जी.आर.प्रमाणे कार्यवाही करावी.

मा.आयुक्त : सदरील प्रस्तावाच्या अनुषंगाने इतिवृत्त कायम झालेले नाही. हया प्रस्तावाची चर्चा स्थायी समितीमध्ये झालेली आहे.हया पदांच्या बाबतीत प्रशासनाने सेवायोजन/ समाजकल्याण व अनु.जमाती कार्यालयाकडून यादी मागविली आहे.परंतु हया पदाबाबत भरतीसाठी काही माझ्याकडे येवून निवेदन दिलेले आहे.मी त्यांना सुचना केल्या की,मनपा सेवा भरती व शासनाचे जी.आर.यांची तपासणी करुन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.ज्यामध्ये ५०% कर्मचारी मधून व ५०% बाहेरील उमेदवारामधून घ्यावे.

(त्याचवेळी स.स.मिरा सलामी यांनी जी.आर.दिला)

सदरील जी.आर.माझ्यामते अस्पष्ट अरहे.तरीही तनसणी करुन कार्यवाही करण्यात येईल.

मिरा सलामी : औरंगाबाद मनपामध्ये एम.पी.डब्ल्यू हे कर्मचारी गेले १२,१३ वर्षांपासून काम करीत असुन त्यांना कामाचा चांगला अनुभव आहे.त्यावर विचार व्हावा.

(मराठीतील परिपत्रक दाखविला)

मा.आयुक्त : प्रश्न चर्चेने सुटणार नाही सदरचा प्रस्ताव पॉलीसी डिस्सीजनचा आहे.हयाबाबत पॉलीसी डिस्सीजन करणे आवश्यक आहे.

श्री.जयवंत ओक : शासनाकडून पत्र व्यवहार करुन नंतर स्वच्छता निरीक्षकांची पदे भरावित हया पदासाठी ६ महिन्याचा किंवा १ वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला असेल त्यांनाच घेणे आवश्यक आहे.हयाबाबत आपल्याकडील एम.पी.डब्ल्यू यांनीही

मागणी केलेली आहे.त्यांना न घेतल्यास ते कोर्टात जाण्याची शक्यता आहे.हयासाठी शासनाच्या व मनपासेवा भरतीचे नियम काय आहेत याची तपासणी करुन प्रशासनाने पुढील कार्यवाही करावी.

मा.महापौर : एम.पी.डब्ल्यू पदाच्या बाबतीत शासनाकडे तात्काळ पत्रव्यवहार करुन जी.आर.माहीती मागवून घेवून प्रशासनाने कार्यवाही करावी.

**विषय** : लेखाधिकारी यांनी प्रस्ताव सादर केला की, सध्या महानगरपालिकेतर्फे "सुरत पॅटर्न" स्वच्छता मोहीम हाती असून याची अंमलबजावणी वेगात सुरु आहे.सदरील मोहिमेअंतर्गत मा.महापौर तसेच स.नगरसेवकाकडून प्रत्येक घरी प्लास्टिक कचराकुंड्या महानगरपालिका औरंगाबाद नगरसेवक स्वेच्छानिधी अशा कोरलेल्या पुरविण्यास याव्यात असे प्रस्तावित आहे.

प्रस्तावित अनुसार सदरील कुंड्या खरेदीसाठी रक्कम रु. ४५,००,०००/- अंदाजे खर्च अपेक्षित आहे.एकूण १,००,०००/-कचराकुंड्या खरेदी कराव्या लागतील एवढा खर्च करणेस्तव व स.नगरसेवकांचे सहकार्य आवश्यक आहे.त्यास्तव स.नगरसेवकांनी प्रत्येकी रु. ५०,०००/- त्यांचे स्वेच्छानिधीतून दिल्यास खर्च करणे सोयीचे होईल.

मान्यता झाल्यास स्थानिक वर्तमानपत्रात अल्पमुदतीची सुचना प्रसिध्दी करण्यात येतील. प्रस्ताव विचारार्थ सादर.

मा.महापौर: नामंजूर.

**ठराव** : हा प्रस्ताव सर्वानुमते नामंजूर करण्यात येतो.

**विषय क्र.६०/५** : मालमत्ता अधिकारी यांनी मा.आयुक्त यांच्या मंजूरीनुसार प्रस्ताव सादर केला आहे की, श्रीमती विदयाबाई राजपाल स्त्री स्वीपर,महानगरपालिका यांनी क्रांतीनगर झोपडपट्टीतील सार्वजनिक संडासच्या बाजूला असलेली १२X२० हया आकाराची मोकळी जागा निव्वळ ११ महिन्याच्या कालावधीसाठी दरमहा रु. १०५/-प्रमाणे स्थायी समिती ठराव क्र.५२५/२ दि.१/३/९३ अन्वये प्रमुख अटी शर्तीनुसार भाड्याने देण्यात आली होती.तथापि श्रीमती विदयाबाई राजपाल यांनी अर्ज देवून विनंती केली होती की, त्यांना राहण्यासाठी देण्यात आलेली जागा ३० वर्षाच्या लिजवर भाड्याने द्यावी.

तथापि वरील जागा देण्याबद्दल अॅड.प्रीतमकुमार शोगांवकर व इतर ९ नागरीकांनी रा.क्रांतीनगर हयंती आक्षेप घेतला की,जागा देण्याचे त्वरीत रद्द करावे हया बाबत पत्र देण्यात आले होते.

वरील सर्व बाबींसह प्रकरणे परत मा.स्थायी समिती समोर ठेवण्यात आले होते.तथापि मा.स्थायी समिती ठराव क्र. ३८७/९६ दि.१९/१/९६ मधील अटी शर्तीच्या आधीन राहून भाड्याने देण्याची मंजूरी देवून मा.सर्वसाधारण सभेस ठेवण्याबाबत शिफारस करण्यात आली होती.तरी मा.स्थायी समितीच्या शिफारस केल्यानुसार श्रीमती विदयाबाई राजपाल स्वीपर यांना क्रांतीनगर झोपडपट्टीतील सार्वजनिक संडासच्या बाजूस असलेल्या १२X२० चे आकाराची मोकळी जागा प्रमुख अटी व शर्तीनुसार भाड्याने देण्याबाबत या सर्वसाधारण सभेचा विचार घेणेस्तव प्रस्ताव विचारार्थ सादर.

मा.महापौर: मंजूर.

**ठराव** : प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे श्रीमती विदयाबाई राजपाल स्वीपर यांना क्रांतीनगर झोपडपट्टीतील सार्वजनिक संडासच्या बाजूला असलेल्या १२X२० हया आकाराची मोकळी जागा मनपाच्या प्रमुख अटी व शर्तीनुसार सदरील जागा ३० वर्षाच्या लिजवर देण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.६१/६ :** प्रकल्प संचालक यांनी सुधारीत प्रस्ताव सादर केला आहे की, सन ९७-९८ च्या अंदाजपत्रकात यु.बी.एस.पी.अंतर्गतच्या एकूण १० झोपडपट्ट्यामध्ये १० अभ्यासिका सुरु करण्यासाठी रु लक्ष हया प्रमाणे १० लाख तरतूद ठेवण्यात आली आहे.यांत इ.५वी ते पदवी पर्यंत (कला,वाणिज्य,विज्ञान) क्रमिक पुस्तके तसेच स्पर्धात्मक पुस्तके आवश्यक त्रैमासिके,मासिके,ग्रंथ,साप्ताहिके व वृत्तपत्रे इत्यादी ठेवण्यात येतील,आवश्यक ते फर्निचर पुरविण्यात येईल.शिक्षक /शिक्षिकेस द.म.रु.३००/- मानधनावर अभ्यासिकाप्रमुख म्हणून नियुक्ती देण्यात येईल यास दि.२१/१२/९६ च्या सर्व साधारण सभेत विषय व ठराव क्र. १२९/११ अन्वये मान्यता मिळाली होती.यात प्रामुख्याने वॉर्ड क्र.५८,८१,४८ व ५४ येथे अभ्यासिका सुरु करावे याबाबत निर्णय घेण्यात आला होता.सादरच्या वॉर्डाचे स.नगरसेवकांशी संपर्क साधून जागेची पहाणी करण्यात आली.परंतू मनपाची इमारत किंवा समाजमंदीरही उपलब्ध नाहीत खालील वस्त्यांमध्ये अभ्यासिका सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव मान्यतेस्तव सादर.

१) आंबेडकर नगर	समाज मंदीर
२) राहूलनगर	बालवाडी इमारत
३) नागसेननगर	मनपा समाजमंदीर
४) रोजेबाग	समाजमंदीर
५) नारेगांव	बालवाडी इमारत
६) सिध्दार्थनगर	समाजमंदीर
७) संजयनगर(मु)	समाजमंदीर
८) प्रियदर्शनी	बालवाडी इमारत
९) चौसरनगर	बालवाडी इमारत
१०) भावसिंगपूरा	समाजमंदीर

वरील वस्त्यांमध्ये एकूण १० अभ्यासिका केंद्र सुरु करण्याबाबतचा सुधारित प्रस्ताव मान्यतेस्तव सादर.

**संवाद:**

श्री.मोहसीन अहेमद: माझ्याही वॉर्डातील काही भाग स्लम मध्ये येतो.या भागातील शरीफ कॉलनी,रहेमानिया कॉलनीव शमी कॉलनी यापैकी एका ठिकाणी अभ्यासिका केंद्र मनपातर्फे करावे.

डॉ.भागवत कराड: माझ्या वॉर्डात मनपातर्फे एक वाचनालय सुरु करावे यासाठी जागेची सुध्दा पाहणी करण्यात आली.परंतू अदयापही कार्यवाही झालेली नाही.

श्री.भगवान घडामोडे : माझ्या वॉर्डात वाचनालय संदर्भात मी पत्र दिलेले आहे.त्याबाबत कार्यवाही काय झाली हयाची माहीती दयावी.

श्री.जयवंत ओक: ज्या स.स.चा वॉर्ड स्लममध्ये येतो त्यांनाच प्राधान्य दयावे.

श्री.गजानन बारवाल:अभ्यासिका केंद्रावर ज्या सेविकांना आपण रु.३००/- मानधन देतो त्याऐवजी तो अत्यल्प असून त्यांना मानधन रु.१०००/- (एक हजार) करावे.

सौ.लता दलाल: स्लम भागातच हया अभ्यासिका केंद्र कार्यान्वीत करण्याबरोबरच अधिकृत भागातील ज्या चांगल्या शाळा आहेत तेथेही चालू कराव्यात म्हणजे या योजनेचा सर्वांना लाभ होईल.

श्री.गौतम खरात : रु.१०००/- सेविकांना मनधन देण्याचा प्रशासनाने विचार करावा.

मा.महापौर: पगारवाढीच्या संदर्भात अंदाजपत्रकात तरतूद केलेली नसल्याने काहीही करणे शक्य नाही.

मा.आयुक्त: हया संदर्भात अंदाजपत्रकीय तरतूद फक्त रु.१०.००लक्ष केलेली आहे.आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये अभ्यासिका केंद्र कोणकोणत्या ठिकाणी सुरु करावायाचे हया बाबतीत सध्या चर्चा चालू आहे.अभ्यासिका केंद्रासाठी ज्या भागात जागा नाहीत त्या ठिकाणी सुरु करता येणार नाही.प्रशासनाने असे ठरविले आहे की,ज्या ठिकाणी गरीब वस्त्या आहेत व त्यांची सोय होईल झोपडपट्टी भागातील जी समाजमंदीरे आहेत त्याठिकाणी अभ्यासिके केंद्राजवळपास २-३ तास मुले/मुली येवून वर्तमानपत्रे/मासिके व इतर अभ्यास विषयक पुस्तके वाचावयास मिळतील त्यामूळे हया अभ्यासिका केंद्रावर सेविकांना रु. १०००/- मनधन देणे उचित होणार नाही.हया बाबत सभागृहात फेरविचार व्हावा.यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केले की नाही.फक्त प्रस्तापित विषयाप्रमाणे मंजूरी दयावी.अशी सभागृहाला विनंती करतो.

डॉ.कराड: मागील वेळेस माझ्या वॉर्डात अभ्यासिका केंद्र सुरु करणेसाठी जागा दाखविण्यात आली होती.परंतू अदयापही कार्यवाही झालेली नाही.माझ्या वॉर्डातील संसारनगर,समतानगर हा भाग अत्यंत गरीब वस्तीतला भाग असल्यामूळे हया ठिकाणी सुरु होणे आवश्यक आहे.

श्री.वसंत देशमुख: दि.२१/१२/१६ रोजी माझ्या वॉर्डात अभ्यासिका केंद्र सुरु करण्याचा प्रशासकीय प्रस्ताव मांडला परंतू प्रशासकीय बाब म्हणून प्रशासनाने जागेअभवी केलेला नाही. गल्ली नं. १७ मध्ये हया अभ्यासिका केंद्रासाठी मागील वेळेस जागा खरेदी केली त्याचे रु. २७ हजार देण्यात आले असून मो.संजयनगर (जिन्सी) येथे एक अभ्यासिका केंद्र सुरु करण्याची प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करावी.

श्री.गजानन बारवाल: मानधनावर शिक्षकांची नेमणूक न करता रु. १०००/- फिक्स पगारावर (एकत्रित मानधनावर) नवीन शिक्षकांना घ्यावे.

श्री.गौतम खरात: अभ्यासिका केंद्र चालू करण्याच्या झोपडपट्टीतील मुला/मुलींना चांगला उपयोग होणार आहे.ज्यामुळे विविध वर्तमानपत्रे/मासिके वाचण्यासाठी मिळणार आहेत.तेव्हा रु. १०००/-एकत्रित मानधनावर हय ठिकाणी सेविकांना द्यावेत किंवा त्या त्या वॉर्डातील स.स.च्या स्वेच्छानिधीतून घ्यावेत.

श्री.गजानन बारवाल: स.स.च्या सुचनेप्रमाणे ज्याच्या वॉर्डात अभ्यासिका केंद्र सुरु करावयाचे आहेत.त्या त्या वॉर्डातील स.स.चे स्वेच्छा निधीतून रु.१०००/- सेविकांना एकत्रित मानधन द्यावे.

श्री.गौतम खरात:माझ्या वॉर्डाचा हया ठिकाणी उल्लेख नाही.एकाच वॉर्डातील रोजेबाग व सिध्दार्थ नगर हे भाग असून त्यापैकी एका ठिकाणी निवड व्हावी.व त्यातील एक अभ्यासिका केंद्र माझ्या वॉर्डात सुरु करावे.

श्री.मोहसीन अहेमद: जे स.स.रु.१०००/-सेविकांना स्वेच्छा निधीतून पगार दयावयास तयार असतील त्यांचेसाठी मंजूरी देण्यास हरकत नसावी.

मा.महापौर: सदरील प्रस्तावास मंजूरी देण्यात येते.त्यात खालील वसाहतींचा समावेश करण्यात यावा.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे सन १७-१८च्या अंदाजपत्रकात युबीएसपी अंतर्गत एकूण १० झोपडपट्ट्यांमधून १० अभ्यासिका केंद्र सुरु करण्यासाठी रु.१०.०० लक्षाची तरतूद

करण्यात

आली

आहे.त्याप्रमाणे

१.आंबेडकरनगर.२.राहूलनगर.३.नागसेननगर.४.नारेगांव.५.रोजेबाग.६.सिध्दार्थनगर.७.संजयनगर.८.प्रियदर्शनी,इंदीरानगर ९.चौसरनगर.१०.भावसिंगपूरा वॉर्ड क्र.४८,५८ व ८१ येथे समाजमंदीर किंवा बालवाडी इमारतीत अभ्यासिका सुरु करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.६२/५:**अतिरीक्त शहर अभियंता यांनी प्रस्ताव सादर केला की,जिल्हा क्षय रुग्णालय (टी.बी.हॉस्पिटल) ते हिमायत बागेकडे जाणारा ६० फूट रस्ता विकसित करणे व दोन्ही बाजूंना संरक्षित भिंत बांधणेच्या कामासाठी सन ९५-९६ च्या जिल्हा दरसूचीनुसार अंदाजपत्रक रक्कम रु. २८,४०,०००/-च्या अंदाजपत्रकास दि.१६/३/९६च्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय क्र. २०१/४ नुसार मान्यता मिळालेली आहे.

सदर कामाचे सुधारीत अंदाजपत्रक रु.४२,८९,५००/-चे तयार करण्यात आले असून संकल्पचित्रानुसार मूळ अंदाजपत्रकात समावेश नसलेल्या रॉफट स्लॅब आणि कोर्टवाल तोडण्यासाठी सा.बा.विभागाच्या सन ९५-९६च्या दरसूचीप्रमाणे अतिरीक्त बाबींचे आलेले सुधारीत अंदाजपत्रक आणि अतिरीक्त बाबींचे अंदाजपत्रक असे एकूण रक्कम रु. ४६,७३,०९३/- इतका खर्च लागणार आहे.परंतु सदर कामाच्या मूळ अंदाजपत्रकात रक्कम रु. २८,४०,०००/- ला मंजूरी मिळालेली आहे. म्हणजे सदरील कामाकरीता आता वाढीव रक्कम रु.१८,३३,०९३/- इतका जास्तीचा खर्च सन ९७-९८ च्या चालू तरतूदीमधून करावी लागेल.तसेच वाढीव परिमापेही २५% पेक्षा जास्त असल्यामुळे ९ मूळ निविदा ही ९५-९६च्या दरसूचीनुसार असल्यामुळे सदरील काम संबंधीत ठेकेदारांकडून (मे.एलोरा कन्स्ट्रक्शन कं.) यांनी दिलेल्या निविदेतील दराने म्हणजे २२.१०% कमी दराने करून घेण्यात येईल.

करीता सुधारीत अंदाजपत्रक रक्कम रु. १८,३३,०९३/- च्या वाढीव रक्कमेस (ज्यात अतिरीक्त बाब रु. ३,८३,५९३/- चा समावेश आहे.) व सदरचे वाढीव काम मे.एलोरा कन्स्ट्रक्शन यांचेकडून त्यांनी निविदेत दिलेल्या दराने म्हणजे २२.१०% कमी दराने करण्यास प्रस्ताव मंजूरीस्तव व विचारार्थ सादर.

**संवाद:**

श्री.महादेव सुर्यवंशी: सदरील प्रस्तावात मूळ अंदाजपत्रक रु. २८,४०,०००/- व सुधारीत अंदाजपत्रकात वाढीव रक्कम रु. १८,३३,०९३/-असे दाखविलेले आहे तेव्हा मूळ अंदाजपत्रकापेक्षा वाढीव रक्कम वेळोवेळी करणे आवश्यक आहे काय? कारण इतर भागातील छोटे-छोटे बरेच कामे पडलेली असूनही ती होत नाहीत व आता भाग वाढीव रक्कमेस मंजूरीबाबत प्रस्ताव येतो हे कसे काय.

श्री.संजय जोशी: संबंधित गुत्तेदाराचे रजिस्ट्रेशन किती तारखेपर्यंतची मान्यता आहे.याची तपासणी करावी.नसता १.०० कोटी पर्यंतची कामे संबंधीत गुत्तेदार करीत राहिल व दयेयके उचलतील. शिवाय लोकवस्ती पाहूनच अंदाजपत्रकीय तरतूद करावी जेणेकरून तेथील लोकांना त्या बाबतचा उपयोग करून घेता येवू शकतो काय? याची पाहणी करावी.

श्री.गौतम लांडगे: वास्तविक पाहता सदरील काम कमी दराने होत असून तेथील व्याप्ती लक्षात घेता काम तातडीने करून घेणे आवश्यक आहे.

श्री.महादेव सुर्यवंशी: कोणत्याही कामाचे २५% पेक्षा जास्त काम झालेले असल्यास व वाढीव रक्कमेबाबत करार करणे आवश्यक असते.परंतु करण्यात आल्याचे दिसत नाही यासाठी फेरनिविदा काढावे.



सौ.लता दलाल:आमच्या वॉर्डातील कोणतेही काम घेवून गेल्यस बजेट नाही असे सांगितल्या जाते आणि आता हया ठिकाणी ४२ लाखाचे वाढीव कामाचे अंदाजपत्रकास मंजूरी देणे योग्य नसून पुन्हा कामाचे फेरविचार काढावे.

श्री.गौतम खरात: हयावेळेस मुळ अंदाजपत्रक रु.४०.०० लाखाचे होते परंतू हया वेळेसचे आयुक्त यांनी रु. २८.०० लाखास मंजूरी दिली कारण सदरील काम अतिशय अवघड असून त्याठिकाणची माती वाहून जाते.त्यामुळे वेळोवेळी वाढीव कामाच्या रकमेस मंजूरी घेणे योग्य.

श्री.प्रभाकर विधाते: सदरील कामास १०% वाढ करून मंजूरी दयावी.

अति.शहर अभियंता : ६० फुटी रोड आहे.हया रस्त्याला लागून जवळपास ३० हजारांची लोकवस्ती झालेली आहे.त्या अप्रुवल रोड नाही.त्यामुळे मा.आयुक्त यांनी त्यावेळेस ४० लाखाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते.परंतू पावसाळ्यात कच्चा रस्ता असल्यामुळे खराब असून माती सारखी ढासळत असते.त्यामुळे रिव्हाइज्ड अंदाजपत्रक मंजूरीस्तव सादर केलेले आहे. ज्या गुत्तेदाराचे रजिस्ट्रेशन रु. १.०० कोटीचे कामाचे असल्यास त्यांनीच निविदा भरावयास पाहीजे.

मा.महापौर: सदरील काम सध्या चालू अवरथेत आहे ते बंद पाडल्यास मनपास भविष्यात अधिकर्ती आर्थिक झळ सोसावी लागेल.ही बाब लक्षात घेता प्रस्ताव मंजूर करण्यात येतो.

**ठराव:**प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे जिल्हा क्षय रुग्णालय (टी.बी. हॉस्पिटल) ते हिमायत बागेकडे जाणार ६० फुट रस्ता विकसित करणे व दोन्ही बाजूंना संरक्षित भिंत बांधणेच्या कामाकरीताचे सुधारीत अंदाजपत्रक रक्कम रु. ४२,८९,५००/- तसेच संकल्प चित्रानुसार मुळ अंदाजपत्रकात समावेश नसलेला रॉफट स्लॅब आणि कॉटवॉल तोडण्याच्या कामाकरीता सन ९५-९६च्या दरसूचीनुसार अतिरीक्त बाबींचे अंदाजपत्रक रक्कम रु. ३,८३,५९३/- चे असे एकूण सुधारीत अंदाजपत्रक रु. ४६,७३,०९३/- च्या खर्चास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.मूळ अंदाजपत्रक रु. २८,४०,०००/- असून वाढीव रक्कम रु. १८,३३,०९३/-हा जास्तीचा खर्च सन ९७-९८ च्या तरतूदीतून करण्यास तसेच वाढीव परिमापेही २५% पेक्षा जास्त असल्यामुळे व मूळ निविदा ९५-९६ च्या दरसूचीनुसार असल्याने सदरचे काम संबंधीत ठेकेदार मे.एलोरा कन्स्ट्रक्शन कं.हयांचेकडून निविदेतील नियमाप्रमाणे अंदाजपत्रकीय दरापेक्षा (निविदेत दिलेल्या दराने) २२.१०% कमी दराने करून घेण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.६३/८:**औरंगाबाद महानगरपालिका हददीतील चिकलठाणा व स्टेशनरोड औदयोगिक वसाहतीतील अनेक लघू व मध्यम उदयोग महानगरपालिका हददीबाहेरील मोठया उदयोगासाठी पुरक उदयांग म्हणून अवलंबून आहेत.परंतू महानगरपालिका हददीबाहेरील मोठया उदयोगासाठी पुरक उदयोग म्हणून अवलंबून आहे परंतू महानगरपालिका हददीतील जकात करामुळे हे उदयोग इतर हददी बाहेरील त्याच प्रकारच्या उदयोग घटकाबरोबरच्या स्पर्धेत टिकाव धरू शकत नाहीत.त्यापैकी अनेक उदयोग हे जॉबवर्क पध्दतीचे आहेत ज्यांना मोठया उदयोजकांच्या मालावर जॉबवर्क तसेच प्रक्रीया करून चार्ज बेसीसवर काम करणे भाग आहे.तर काही उदयोग उदा.हित ट्रिटमेंट,इलेक्ट्रो फ्लेटिंग,पावडर कोटींग, पॅटींग,प्रेस वर्किंग,मशिनिंग,पॉलिशिंग,बार्फींग,डिबॅरिंग वगैरे असे आहेत की जे पूर्णपणे लेबर चार्ज बेसीसवर काम करतात व आलेला माल प्रक्रीया करून परत मूळ उदयोगास परत करतात.

सदरील उदयोंगांच्या कामाचे स्वरुन पाहता व माल परत वाटत असल्याने त्यावर जकात आकारणी अन्यायकारक आहे.त्यातही जकात आकारणीचे स्वरुपहे प्रक्रीया पुरतेच मर्यादित असणे जरुरी आहे.परंतू मालाच्या संपूर्ण किंमतीवर जकात आकारण्यात आल्यामुळे अनेकवेळा जकातीचे मूल्य हे प्रक्रीयेच्या मूल्याहून अधिक होते.महानगरपालिका हददीतील प्रक्रीया करणाऱ्या पूरक उदयोजकांना हया अडचणीतून मुक्त करण्यासाठी इतर महानगरपालिकांनी "आर" फॉर्मची तरतूद केलेली आहे.परंतू औरंगाबाद महानगरपालिकामध्ये ही तरतूद नाही.त्यामुळे अनेक उदयोग हे अडचणीत आलेले आहेत.ज्यामुळे आजारी उदयोंगांचे प्रमाण वाढत चाललेले आहे.

वास्तविक हया अडचणीमुळे उदयोजक काम करू शकत नसल्याने महानगरपालिकास जकात कर व मालमत्ता कराचे नुकसान तर होतेच पण उदयोगही कमी होत चालले आहेत.हे उदयोग व्यवस्थित चालले तर त्यांना प्रक्रीयेसाठी लागणाऱ्या विविध माल तसेच यंत्रसामुग्री व व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या मालावरील जकात अप्रत्यक्षपणे महानगरपालिकेसच मिळेल व औदयोगिक उत्पादनसुध्दा वाढेल.

औरंगाबाद महानगरपालिका जकात नियमात केवळ प्रक्रीयेसाठी महानगरपालिका हददीत येणाऱ्या व प्रक्रीयेनंतर हददीबाहेर जाणाऱ्या मालाला जकात करातून सूट देण्याची तरतूद "आर"फॉर्म द्वारा करावी. वरील तरतुदीमुळे महानगरपालिका हददीतील अनेक उदयोंगांचे पुनरुज्जीवन होईल व महानगरपालिकाचे उत्पन्न जकात व मालमत्ता करामुळे वाढेल ही जकात आकारणी जकात टक्केवारी ०.१०% हया दराने आकारण्यात यावी.

करिता प्रस्ताव विचारार्थ सादर.

सुचक: श्री.प्रदीप जैस्वाल.

श्री.संजय जोशी.

अनुमोदक: श्री.प्रभाकर विधाते

श्री.मोहसीन अहेमद.

श्री.भगवान घडामोडे.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिका जकात नियमात केवळ प्रक्रीयेसाठी महानगरपालिका हददीत येणाऱ्या व प्रक्रीयेनंतर परत हददीबाहेर जाणाऱ्या मालाला जकात करातून सूट देण्याची तरतूद "आर" फॉर्म द्वारा करावी.त्यामुळे मनपाचे जकात व मालमत्ता करामुळे उत्पन्न वाढेल ही जकात आकारणी जकात टक्केवारी ०.१०% दराने आकारण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.६४/९:** मा.आयुक्त यांनी प्रस्ताव सादर केला की, औरंगाबाद महानगरपालिका हददीतील सिडको व औदयोगिक वसाहतीसह मालमत्तांना आणि मालमत्ताच्या क्रमांकामध्ये एकसुत्रीपणा रहाव तसेच कर आकारणी विभागातील अभिलेखा वरुन सहज व सकृत दृष्टी मालमत्ता ओळखता यावी.मालमत्तेचे क्षेत्र हदद् व मालमत्ता कराची परिणाम कारक वसुली हया बाबी स्पष्टपणे दृष्टीक्षेपात पडू न शकेल हा उददेश समोर ठेवून औरंगाबाद महानगरपालिकेचे हदद् व मालमत्ता कराची परिणाम कारक वसुली याबाबी स्पष्टपणे दृष्टीक्षेपात पडू न शकेल हा उददेश समोर ठेवून औरंगाबाद महानगरपालिकेचे सन १९९७-९८च्या अर्थसंकल्पात,अर्थसंकल्पाचे ब्लक वैशिष्ट्यांमध्ये नमूद केल्याप्रमाणे मालमत्ताची कर आकारणी व मिळकतीनी मिळकत क्रमांक देणे प्रास्तविक केलेले आहे.त्यास मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९चे अनुसुचितील प्रकरण ८(आठ) कराधिन नियमांचे नियम

क्रमांक ९(अ) चा आधार आहे.

पुणे,कोल्हापूर इ.महानगरपालिकांमध्ये नगर भूमापन कार्यालय आणि तहसिल कार्यालयाकडून मालमत्तांना जे क्रमांक देण्यात येतात.(न.भु.क्र. व सर्वे/गट क्र.) तेच क्रमांक महानगरपालिकांकडून मालमत्ता क्रमांक देण्यात येतील वया शहरात महानगरपालिकेचे वेगळे क्रमांक देण्यात येत नाही.परंतू औरंगाबाद महानगरपालिकेत महसूल अभिलेख म्हणजेच नगर भूमापन क्रमांक तहसील कार्यालयाकडून दिलेले खरे क्षेत्र हदद् मालिका हक्क प्रमाणे मालमत्ता क्रमांक दिलेले नाही. त्यामूळे मिळकतीचे क्षेत्र हदद् मालिका हक्क इ.बाबी तपासणे कठीण होते शिवाय मालमत्तेचा शोध घेणे देखील कठीण होते.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या हददीतील मालमत्तामध्ये लक्षणीय वाढ झालेली असून मालमत्तेच्या कर आकारणीत एकसूत्रीपणा ठेवणे,सुलभीकरण करणे त्यांचे व्यवस्थापन व परिक्षण करणे सोयीचे रहावे.सर्वेक्षणातून सुटलेल्या मिळकतीचा शोध घेता यावा.महानगरपालिका हददीतील संपूर्ण मालमत्तेची कर आकारणी घेवू नये त्यातून काही भाग सुटणार नाही याची दक्षता घेता यावी,कर आकारणीच्या माध्यमातून चर्टई क्षेत्र निर्देशांकावर नियंत्रण ठेवता यावे,नळ जोडणीची नोंद ही त्यात घेता यावी.इ.सर्व बाबींचा विचार औरंगाबाद महानगरपालिकेसही महसूल अभिलेखा प्रमाणे मालमत्तेस कर आकारणी करण्यात यावी तसेच सिडको व औद्योगिक वसाहतीच्या नियोजनबध्द पध्दतीत असल्याने त्यांचे योजने प्रमाणे जे क्रमांक दिलेले आहे तेच त्याच पध्दतीचे क्रमांक मालमत्ता क्रमांक म्हणून संबोधण्यात यावे.

औरंगाबाद मनपा अंतर्गत मालमत्तांचे सर्वेक्षण करून कर आकारणी पुस्तिका तयार करतांना ज्या मालमत्तेमध्ये कोणताही बदल म्हणजे वापरांत इमारतीचे जास्तीचे बांधकाम किंवा बांधकाम क्षेत्रात घट इ.मध्ये बदल होत नसेल तर त्यांचे करयोग्य मुल्यात कोणताही बदल करणे अपेक्षित नाही त्यामूळे त्यांचे विद्यमान कर योग्य मूल्यच कायम राहिल असे प्रस्तावित करण्यात येते.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या हददीत सिडकोसह उपलब्ध अभिलेखा प्रमाणे सुमारे एक लक्ष मालमत्ता आहेत व सर्वेक्षणानंतर वाढ होवून सिडकोसह सुमारे १.५० लक्ष इतक्या मिळकती होण्याची शक्यता आहे.सध्या कर आकारणी विभागातील उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून ही सर्व कामे करण्यास बराच कालावधी लागेल व सध्या अस्तित्वात असलेला कर्मचारी वर्ग हा अपुरा आहे त्यासाठी वाढीव कर्मचारी वर्ग तात्पुरत्या स्वरूपात दोन वर्षांच्या कालावधीसाठी लागेल त्यासाठी करमूल्य निर्धारण विभागात खालीलप्रमाणे कर्मचारी उपलब्ध होणे जरूरीचे आहे.हा कर्मचारी वर्ग उपलब्ध झाल्यावर सदर काम सुमारे २ वर्षांत होईल.

वाढीव तांत्रिक कर्मचारी हे महानगरपालिकेतील त्या त्या संवर्गातील खालील दर्शविलेल्या कर्मचाऱ्यांची कर आकारणी विभागात बदली करून आवश्यकतेनुसार तांत्रिक कर्मचारी इतर विभागातून घेण्यात येतील तसेच लिपीक टंक लेखक मजूर शिपाई ही पद तात्पुरत्या त्या स्वरूपात रोजंदारीवर आवश्यकतेनुसार घेण्यात येतील.

या तांत्रिक व अन्य कर्मचाऱ्यांचा कर आकारणी विभागात घेण्यासंबंधाने खालील प्रमाणे तपशील सादर करण्यात येत आहे.

अ.क्र.	पदनाम	विद्यमान संख्या	प्रस्तावित	एकूण
१	क.अभियंता शा./स.अभियंता	०६	०३	०९
२	दुय्यम आवेक्षक	०७	०४	११

३	वरिष्ठ लिपीक	-	०१	०१
४	क.लिपीक/टंकलेखक	०१	११	१२
५	अनुरेखक	०४	०२	०६
६	शिपाई/मजूर	१०	०६	१६
	एकूण	२८	२७	५५

तसेच वरील तक्त्यातील अ.क्र.४ व ६ मधील क.लिपीक/टंकलेखक आणि शिपाई/मजूर यांची एकूण १७ पदे तात्पुरत्या स्वरूपात निर्माण करून भरण्यासाठी सभेसमोर सादर करण्यात येत आहेत.

तरी अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्याप्रमाणे पुर्तता करण्यासाठी व उक्त प्रमाणे प्रस्तापित केल्यानुसार औरंगाबाद मनपा अंतर्गत मालमत्ता कराचे सर्वेक्षण करून नवीन कर आकारणी पुस्तिका तयार करण्या करीता सर्वसाधारण सभेच्या मंजूरीसाठी सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात येते आहे.

#### संवाद:

श्री.गजानन बारवाल: हया प्रस्तावात अनुसरून शहरातील घरांना घर क्र. देणार आहात काय?

श्री.जयवंत ओक: प्रशासनाने सदरील प्रस्ताव आणलेला आहे त्याचे अभिनंदन मी सभागृहात करतो,यामुळे अनधिकृत वसाहती व अधिकृत वसाहतींना विकास कामे करण्याची मदत हयाद्वारे होईल.

सौ.लता दलाल: हया प्रस्तावात मनपातर्फे नंबरिंग टाकणे व मनपाच्या रजिस्टरला सिटी सर्व्हे कार्यालयातील नंबरिंगच्या नोंदीप्रमाणे नोंदी असणे आवश्यक आहे.

मा.महापौर: वॉर्ड निहाय गल्ली नं. सहीत मनपाचे व सिटीसर्व्हे नंबरसहित सर्व माहिती उपलब्ध राहिल.

श्री.गिरजाराम हाळनोर : आपले करनिर्धारण अधिकारी श्री.राजपूत यांनी थोडक्यात जी माहिती संकलन करून अहवाल दिलेला आहे.त्याप्रमाणे कार्यवाही करावी.

श्री.प्रकाश निकाळजे : यासाठी लागणारे कर्मचारी कोठून व कसे काम करणार याची माहिती द्यावी.

मा.महापौर: तांत्रिक कर्मचारी मनपाचे राहतील उर्वरीत वर्ग-४ चे कर्मचारी लागल्यास रोजंदारीचे घेण्यात येवून कार्यवाही होईल.सदरील प्रस्ताव मंजूर करण्यात येतो.

कु.माया लाडवाणी: उदयपूर येथील लोकल सेहक गव्हर्नमेंट यांनी आयोजित केलेल्या महिला नगरसेविकांसाठी कार्यशाळेसाठी औरंगाबाद महानगरपालिकेतून मी उपस्थित राहिलेले होते.त्या संदर्भातील मी एक अहवाल सभागृहात सादर करित आहे.

श्री.गौतम लांडगे: कु.माया लाडवाणी यांनी सदरच्या कार्यशाळेत उपस्थित राहून माहिती सभागृहात दिली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

सौ.लता दलाल: महिला प्रतिनिधी म्हणून कु.लाडवाणी यांनी सदरच्या कार्यशाळेत उपस्थित राहून अहवाल सादर केला.अशाच प्रकारचे अनेक ठिकाणी ही कार्यशाळा सतत चालू असतात. त्यावेळी प्रशासनाने महिला प्रतिनिधींना जास्तीत जास्त संख्येने भाग घेता येईल.यासाठी माहिती द्यावी.यासाठी प्रशासनाने रु.३.०० लाखाची तरतूद अंदाजपत्रकात केलेली आहे.

- मा.महापौर: अशाच प्रकारे आणखी एक कार्यशाळेचे आयोजन पुणे येथे करण्यात आलेले असून ज्या स.नगरसेवक/नगरसेविका यांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी आपआपली नावे सचिव यांचेकडे द्यावीत.
- श्री.गौतम खरात: प्रशासनाने मांडलेला आकृतीबंध प्रस्ताव पुढील बैठकीत दुरुस्तीसह ठेवावा.
- मा.महापौर: ठिक आहे.काही दुरुस्तीसह पुढील बैठकीत आकृतीबंध प्रस्ताव प्रशासनाने मंजूरीसाठी ठेवावा. आता काही स.स.नी ऐनवेळचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याचे प्रशासनातर्फे माहिती देण्यात येईल.
- श्री.अफसर खॉन : माझ्या वॉर्डातील वस्ती गरीब असून स्लम घोषित आहे.यासाठी मी असा प्रस्ताव ठेवू इच्छितो की, कोणत्याही कामासाठी २५% लोकवर्गणी भरून पुढील कामकाज प्रशासनातर्फे सुरु असते यासाठी सदरची लोकवर्गणी ह्या भागातील लोकांकडून न घेता माफ करावे व प्रशासनानेच कार्यवाही करावी.कारण सदरील नागरीत नियमाप्रमाणे मालमत्ता कर व पाणी पट्टी भरतात.ह्याप्रमाणे मंजूरी द्यावी.
- श्री.गजानन बारवाल : २५% लोकवर्गणी भरून प्रशासनाने कार्यवाही करणेचा प्रस्ताव ह्यापूर्वीच मंजूर झालेला आहे.त्यानुसार नागरिकांना सुविधा प्राप्त होतात.जर २५% लोकवर्गणी भरण्याचेच माफ केल्यास इतर भागाच्या सुविधा कशा करणार.
- श्री.जयवंत ओक : जो भाग वादग्रस्त आहे.उदा.स.स.श्री.जाधव यांचा वॉर्ड पुंडलिकनगर हा भाग सिडको नोटी जाईड मध्ये येतो. त्यामुळे ह्या भागाचा विकास करण्यास मनपा किंवा सिडको दोन्हीही कडून सुविधा नागरिकांकडून प्राप्त होत नाहीत.यासाठी महानगरपालिका व सिडको यांनी या संदर्भात संयुक्तीक बैठक घेवून योग्य ती कार्यवाही करावी.स.स. श्री. अफसर खॉन यांनी सुचविलेल्या प्रस्तावानुसार कार्यवाही झाल्यास २५% लोकवर्गणी कोणत्याही भागातील नागरिकांकडून घेवू नये.नुकताच शासनाच्या धोरणानुसार शहरातील सर्वच भागातील नागरिकांना याचा लाभ मिळेल.
- श्री.विठ्ठल जाधव : पुंडलिकनगर भागात नुकतेच रु.३.०० कोटीची नळ योजना कार्यान्वित झालेली आहे.माझ्या वॉर्डातून २५% लोकवर्गणीसाठी रु.६.०० लाख जमा करून भरण्यात आलेली आहे.त्याचप्रमाणे माझ्या वॉर्डाला लागूनच स.स.सौ.मंदा काळूसे याचाही वॉर्ड आहे.तो सुध्दा सिडको नोटी फाईड मध्ये येतो.त्यामुळे आमच्या दोन्हीही वॉर्डांना कुणीही वाली नाही आणि विकासात्मक कामे होत नाही. नागरी सुविधा उपलब्ध नाहीत यासाठी २५% लोकवर्गणी आमचे नागरिक सुविधा उपलब्ध नाहीत.यासाठी २५% लोकवर्गणी माफ करण्याचे ठरविल्यास तो सर्वांसाठी राहिल त्याप्रमाणे कार्यवाही प्रशासनाने करावी.
- श्री.प्रभाकर विधाते,श्री.संजय जोशी : स.स.सौ.मंदा काळूसे व सौ.गंजाळे यांच्या वॉर्डातील नागरिकांनी २५% वर्गणी जमा केलेली आहे.त्यांच्या वॉर्डात सुविधा देण्याबाबत कार्यवाही करावी.त्याचप्रमाणे याबाबत मा.आयुक्तांना माहिती द्यावी.
- श्री.मोहसीन अहेमद: पूर्वीच्या ज्या अनधिकृत वसाहती झाल्या त्यांना स्लम घोषित करण्यात आलेले आहेत.त्याच बाबतीत विचार व्हावा.इतर नवीन वसाहती ज्या अनधिकृत असतील त्यांचे बाबतही मनपातर्फे सुविधा पोहोचविणे आवश्यक आहे.

- श्री.हमीद उददीन ताबा: स्लम भागातील सुविधा पुरविणेसाठी २५% लोकवर्गणीचा हिस्सा मनपाने न घेता माफ करुन सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात.
- श्री.जयवंत ओक: केवळ स्लम भागासाठी २५% लोकवर्गणी जमा करुन सुविधा पुरविणेचा भाग हया शहरात नसून शहरातील ज्या १९९५-९६ पूर्वीच्या वसाहती अनधिकृतरित्या झालेल्या आहेत.त्या सर्वाना २५% लोकवर्गणी माफ करावी लागेल.
- श्री.अफसर खॉन: माझ्या वॉर्डातील स्लम भागात अनधिकृत वसाहती आहेत.त्यांना २५% लोकवर्गणी भरणे शक्य नाही त्यामूळे त्यांची लोकवर्गणी माफ करुन सुविधा पुरविण्यात याव्यात.
- सचिव: स.स.श्री. अफसरखान यांचा मूळ अर्ज वाचून दाखविला.
- श्री.डॉ.कराड भागवत: अनधिकृत वसाहतीतील सुविधाबाबत २५%लोकवर्गणी भरुन सुविधा प्राप्त करुन दयाव्यात.
- श्री.कचरु नवपुते,श्री.वसंत देशमुख,श्री.भगवान घडामोडे,श्री.विठ्ठल जाधव,श्री.जयवंत ओक :सिडको नोटीफाईड विभाग रदद् करावा.ज्या ज्या भागातील लोकांनी २५% लोकवर्गणी जमा केलेली आहे आणि २५% वर्गणी माफ करावयाचा मुद्दा आल्यास लोकांनी दिलेली वर्गणी पुन्हा परत दयावी लागणार याची प्रशासनाने जाण ठेवावी.यासाठी २५%लोकवर्गणी भरुन मनपाने अशा भागात प्राथमिक सुविधा पुरवाव्यात व लोकवर्गणीचा प्रस्ताव कुण्या भागासाठी माफ न करता व वसाहती साठीच माफ करावा.
- मा.आयुक्त: हया शहरात ५१स्लम घोषित झोपडपट्ट्या आहेत.आणि ४२ अनधिकृत वसाहती आहेत.हया स्लम घोषित नाहीत.ज्या अनधिकृत वसाहती आहेत त्यांना मनपाच्या सुविधा २५% लोकवर्गणी भरुन प्रशासन कार्यवाही करीत आहे.याशिवाय २५% लोकवर्गणी पुरतेच माफ करण्याच्या प्रश्नांमूळे जी चर्चा सभागृहात चालू आहे.त्यास अनुसरुन स.स.श्री.अफसरखॉन यांनी मांडलेला मुद्दा म्हणजे स्लम भागातील लोकांनी २५% लोकवर्गणी भरु शकत नाही त्यांची लोकवर्गणी माफ करावी.याबाबत शासनानकडून मार्गदर्शन घ्यावे लागेल अन्यथा याबाबत विचार करणे शक्य नाही.
- श्री.जयवंत ओक: शासनाकडील जो जी.आर.आलेला आहे.तो सभागृहात दाखवावा.
- श्री.विठ्ठल जाधव: शहरात अनधिकृत वसाहती फारच मोठ्या प्रमाणात असून उदयाला संपूर्ण माहिती शहरातील
- श्री.गजानन बारवाल: अनधिकृत वसाहतींना त्यांच्या नागरी सुविधा पुरविणेसाठी प्रशासनाला तोंड द्यावे लागणार आहे हयासाठी प्रशासनाने गांभीर्याने प्रश्न सोडवावे.
- मा.महापौर: स्लम घोषित झोपडपट्ट्यासाठी २५% लोकवर्गणी भरुन त्यांना नागरी सुविधा पुरविणेचे प्रशासन कार्ये करीत आहे.परंतू पूर्णपणे २५%लोकवर्गणी माफ करावयाचे झाल्यास शासन प्रशासनाला जाब विचारु शकते.यासाठी याबाबत सध्यातरी विचार करणे शक्य नाही.

### लक्षवेधी सुचना

- सौ.लता दलाल,श्री गजानन बारवाल: वॉर्डातील अनेक विकास कामाबाबत स.स.पत्र प्रशासनाला देतात.परंतू प्रशासनातर्फे बजेट अभावी कामे थांबलेली आहेत. याबाबत प्रशासनाने माहीती दयावी.नवीन बजेट सुरुवात होवुन तीन महिन्याचा कालावधी संपला असतानाच बजेट कसे काय संपले? याचरी

सविस्तर माहिती दयावी.स्पील ओव्हरची कामे साधारणतः डिसेंबर नंतर करतात परंतु या ठिकाणी सदरील कामे अंदाजपत्रकीय तरतूद करुन कधीही केल्या जाते हयाचे कारण काय?

मा.आयुक्तः सन१९९५-९६ व सन १९९६-९७ मुळ व अंदाजपत्रकीय तरतूद विविध कामासाठी विभाग निहाय तरतूदीची संपूर्ण आकडेवारीसह माहिती वाचून दाखविली.

श्री.गिरजाराम हाळनोरः वॉर्ड निहाय कामाची तरतूद करुन अंदाजपत्रक तयार करावे.

श्री.हमीद उददीन ताबाः

मा.महापौरः अनेक वॉर्डातील कामे चालू असतात परंतु त्यांच्या वाढीव कामामुळे पुन्हा अंदाजपत्रकास मंजूरी घ्यावे लागते .पर्यायाने कामे रेंगाळतात यासाठी प्रशासनाने स.स.च्या सुचना लक्षात घेवून वॉर्ड निहाय बजेट तरतूद करता येईल काय हयाच्या दुरुस्तीसह अंदाजपत्रक तयार करावे.जेणे करुन कोणत्या वॉर्डात किती खर्चाचे व किती आणि कोणत्या स्वरुपाचे कामे चालू आहेत हे लक्षात येईल.

श्री.हमीद ताबाः मागील वेळेस अॅन्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांना एका कर्मचाऱ्यांस रंगेहाथ पकडले होते.त्याबाबत काय कार्यवाही केली?

मा.महापौरः सदरील कर्मचाऱ्यास पोलीस केस नुसार निलंबित करण्यात आले.

श्री.हमीद उददीन ताबाः "सुरत पॅटर्न" बाबत शहरातील स्वच्छतेची मोहीम विस्कटलेली दिसून येते याचे कारण काय?

श्री.सुदाम सोनवणे,श्री.भगवान घडामोडे,श्री.गौतम लांडगे,श्री.प्रकाश निकाळजेः औरंगाबाद स्वच्छतेच्या संदर्भात "सुरत पॅटर्न" ही मोहीम आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या चांगल्या सवेमुळे शहरात मोहीम यशस्वीपणे होत असून अधिकारी/कर्मचारी "स्वच्छतेसाठी" जिवापाड प्रयत्न करीत आहेत.यासाठी वॉर्डातील संबंधीत स.स.नगरसेवक व जनतेचेही सहकार्य सर्वांनी प्रशासनास दयावे.बरेचसे अधिकारी सकाळपासून सारखी पाहणी करतात व गाऱ्हाणी ऐकूण त्याचे निराकरण करतात अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस किंवा एक वार्षिक वेतनवाढ देवून प्रोत्साहित करावे.

श्री.अब्दुल रऊफः

श्री.जयवंत ओकः

श्री.जावेद रज्जाकः

मा.महापौरः शहरातील "सुरत पॅटर्न" अंतर्गत स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविली जात असून प्रशासनास सर्वांनी सहकार्य करावे.

श्री.मोहसीन अहेमदः माझ्या वॉर्डातील उर्दू वाचनालयाच्या घराची दुरुस्ती व त्यासाठी लागणारे पुस्तके हया बाबतीत प्रशासनाने कार्यवाही करावी.

मा.महापौरः प्रशासनाने नोंद घेवून उर्दू वाचनालयातील पुस्तके व उर्दू वाचनालयातील घराची दुरुस्तीसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.

श्री.महादेव सुर्यवंशीः मालमत्ता अधिकारी यांचेकडे शहरातील कोणत्याही भागांचे मालमत्ता यांच्या नोंदी नाहीत.याठिकाणी कनिष्ठ अभियंता हे टेक्नीकल व्यक्ती काम करतात.तर मालमत्ता अधिकारी हे नॉन टेक्नीकल व्यक्ती आहे.यासाठी हे पद टेक्नीकल व्यक्तीसाठी करुन प्रशासनाने संपूर्ण शहराच्या मालमत्तेबाबत नोंदी ठेवाव्यात.

मा.महापौरः मालमत्ता अधिकारी यांचेकडे कोणत्याही प्रकारचे खर्चाचे अंदाजपत्रकात तरतूद नाही.त्यामुळे मनपाच्या मालकीच्या प्रापटीत ज्या आहेत त्याबाबत ताबडतोब

कार्यवाही हा विभाग होवु शकत नाही.यासाठी या विभागास येत्या आर्थिक वर्षात अंदाजपत्रकात तरतूद करणे योग्य नाहील.

हया बरोबरच "जन गण मन" राष्ट्रगीताने सभा संपल्याचे मा.महापौर यांनी घोषित केले.

**ठराव:**

प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील सिडको व औदयोगिक वसाहती सह मालमत्ता व मालमत्तेच्या क्रमांकामध्ये एकसुत्रीपणा रहावा तसेच कर आकारणी विभागातील अभिलेखावरून सहज व सकृत मालमत्ता म्हणजे नगर भुमापन क्रमांक सर्वे क्रमांक/गट क्रमांक,मिळकतीचे खरे क्षेत्र हद्द मालकी हक्क नळांची संख्या इ.बाबी शिवाय एखादया मालमत्तेत बदल झाला असेल वा बांधकामात वाढ किंवा घट याबाबतचे मुल्यमापन करण्यासाठी कर आकारणी विभागासाठी खालील प्रमाणे अस्थापना विभागात पदनाम व संख्येसह प्रस्तापित मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

अ.क्र.	पदनाम	विद्यमान संख्या	प्रस्तावित	एकूण
१	शाखा सहा. कनिष्ठ अभियंता	०६	०३	०९
२	दुय्यम आवेक्षक	०७	०४	११
३	वरिष्ठ लिपीक	-	०१	०१
४	क.लिपीक/टंकलेखक	०१	११	१२
५	अनुलेखक	०४	०२	०६
६	शिपाई/मजूर	१०	०६	१६
	एकूण	२८	२७	५५

स्वाक्षरीत/-  
नगर सचिव  
महानगरपालिका औरंगाबाद

स्वाक्षरीत/-  
मा.महापौर  
महानगरपालिका औरंगाबाद



## औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद.

मंगळवार दिनांक १९/८/१७ रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त. मा.महापौर श्री.अब्दुल रशिदखान (मामू) यांचे अध्यक्षतेखाली दै.प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे सभागृहात सर्वसाधारण सभा सकाळी ठिक ११.३० वाजता "वंदेमातरम" या गीताने सुरु झाली. सदर सभेला स.सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.

१) स.स. श्री.तरवेन्द्रसिंग महेन्द्रसिंग धिल्लन	उपमहापौर
२) --/--श्री.प्रभाकर सिताराम विधाते	सदस्य
३)--/-- श्री.सुदाम सोनवणे	--/--
४)--/-- श्री.फैय्याज अहेमद कुरेशी	--/--
५)--/--सौ.लोखंडे रुखमनबाई खंडेराव	--/--
६)--/--श्री. अफसरखॉ यासिनखॉ	--/--
७)--/-- श्री.म.सलीम म.हनीफ कुरेशी	--/--
८)--/--श्री.गौतम भागाजी खरात	--/--
९)--/--सौ.जोशी रजनी रमेश	--/--
१०)--/--सौ.उषाबाई दिलीप गायकवाड	--/--
११)--/--सौ.शीलाबाई सिताराम गुंजाळे	--/--
१२)--/--सौ.विमलबाई नंदकुमार मुंडलिक	--/--
१३)--/--श्री.लांडगे गौतम लिंबाजी	--/--
१४)--/--श्री.सुर्यवंशी महादेव पुंडलिकराव	--/--
१५)--/--श्री.नरेंद्र यादवराव पाटील	--/--
१६)--/--श्री.कोकाटे काशीनाथ हरिभाऊ	--/--
१७)--/--श्री.इंगळे रविन्द्र बाबुराव	--/--
१८)--/--श्री.बैनाडे कंवरसिंग किसनसिंग	--/--
१९)--/--सौ.पदमा बाबुराव शिंदे	--/--
२०)--/--श्री.मालानी प्रफुल्ल लालचंद	--/--
२१)--/--श्रीमती चंपाबाई विश्वनाथ पांचाळ	--/--
२२)--/--सौ.धनश्री अशोक विसपुते	--/--
२३)--/--फजलउल्लाखान अजमलउल्लाखान	--/--
२४)--/--श्रीमती आबेदा मो.मुस्तफा	--/--
२५)--/--श्री.मोहम्मद मुश्ताक अहेमद	--/--
२६)--/--सौ.नूरजहाँ बेगम अ.रहेमानखान	--/--
२७)--/--श्री.वसंत विनायक देशमुख	--/--
२८)--/--श्री.हाजी मोहसीन अहेमद हाजी बशीर	--/--
२९)--/--सौ.मोहसाना बिल्किस विखारोददीन	--/--
३०)--/--श्री.जावेद रज्जाक	--/--
३१)--/--श्रीमती जाहेदा बेगम म.जमीर	--/--
३२)--/--श्री.तुपे त्र्यंबक गणपतराव	--/--
३३)--/--सौ.यशोदा धनंजय वाडेकर	--/--
३४)--/--श्री.तुलशीबागवाले किशोर बाबुलाल	--/--

३५)---//---श्रीमती गंगवाल पुष्पाताई सुरेशचंद्र	--//--
३६)---//---श्री.हमीद उददीन ताबा फसियोददीन	--//--
३७)---//---श्री.म.अ.रऊफ म.अ.माबुद	--//--
३८)---//---श्री.म.अ.इकबालोददीन स.मो.कुतुबोददीन	--//--
३९)---//---श्री.खखोरडीया धिरज शांतीलाल	--//--
४०)---//---श्री.जैस्वाल प्रदीप शिवनारायण	--//--
४१)---//---श्री.सय्यद अली मिरा सलामी	--//--
४२)---//---श्री.मुजीब आलमशा खान	--//--
४३)---//---सौ.लता श्रीनिवास दलाल	--//--
४४)---//---श्री.ओक जयवंत केशवराव	--//--
४५)---//---श्रीमती अलका रमेश पाटील	--//--
४६)---//---सौ.धांडे शंकुतला हरिदास	--//--
४७)---//---श्री.कच्छवाह सुभाष लक्ष्मीनारायण	--//--
४८)---//---कु.माया लिंगाजी लाडवाणी	--//--
४९)---//---डॉ.कराड भागवत किसनराव	--//--
५०)---//---सौ.आव्हाड सविता संजय	--//--
५१)---//---सौ.निर्मला विठठल कांबळे	--//--
५२)---//---श्री.अब्दुल रशीद अ.सत्तार	--//--
५३)---//---श्री.विखारोददीन वि.खुदबोददीन	--//--
५४)---//---श्री.जैन विकास रतनलाल	--//--
५५)---//---श्री.गंगाधर सुखदेव गाडे	--//--
५६)---//---श्री.बारवाल गजानन रामकिसन	--//--
५७)---//---श्री.ओबेरॉय मनमोहनसिंग करमसिंग	--//--
५८)---//---श्री.निकाळजे प्रकाश भाऊराव	--//--
५९)---//---श्री.जोशी संजय रामदास	--//--
६०)---//---श्री.गिरजाराम नानाराव हाळनोर	--//--
६१)---//---श्री.अविनाश लक्ष्मण कुमावत	--//--
६२)---//---सौ.ज्योस्ना हिवराळे	--//--
६३)---//---श्री.रजकुमार उर्फ सांडू बचाटे	--//--
६४)---//---सौ.राधाबाई तळेकर	--//--
६५)---//---श्री.ठगे नरसिंग मुरलीधर	--//--
६६)---//---श्री.मेहेर विजयकुमार गजानन	--//--
६७)---//---सौ.काळुसे मंदा धनंजय	--//--
६८)---//---सौ.सुनंदा उत्तम कोल्हे	--//--
६९)---//---श्री.गांगवे बन्सी तुळशीराम	--//--
७०)---//---श्री.घडामोडे भगवान देविदास	--//--
७१)---//---श्री.नवपुते कचरु चंद्रभान	--//--

**संवाद:**

श्री.जावेद रज्जाक:स.नगरसेविका श्रीमती आबेदा बेगम यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन झाले.त्यांना सभागृहात श्रध्दांजली वाहण्यात यावी.  
श्रीमती मोहसीना बिल्कीस: यास माझे अनुमोदन आहे.

मा.महापौर:ठिक आहे.

श्री.गजानन बारवाल: सभागृहात ००.०१ मिनिटे श्रध्दांजली वाहून संबंधीत व्यक्तीच्या नातेवाईकास कळवावे.

सभागृहात ००.०१ मिनिटे उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली.

श्रीमती मोहनीसा बिल्कीस:चंपा मस्जीद येथील वाहतूक बेटाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मनपाने आयोजित केले असल्यास कार्यक्रम अचानक रद्द का झाला याची माहिती द्यावी.

मा.महापौर: विषय पत्रिकेवर प्रथम चर्चा करावी नंतर बाकी चर्चेसाठी एक तासाचा अवधी देण्यात येईल.

श्री.प्रभाकर विधाते,श्री.गजानन बारवाल,श्री.सुदाम सोनवणे : स.स.श्रीमती मोहसीना बिल्कीस यांच्या भावना लक्षात घेता त्यांचे बाबतीत सभागृहात अगोदर चर्चा व्हावी.

मा.महापौर: स.सदस्यांना विनंती करण्यात येते की,सभागृहात शांतता बाळगावी व आताच ती सुचना केल्याप्रमाणे अगोदर विषय पत्रिकेवरील विषयावर चर्चा करावी नंतरच इतर प्रश्नावर चर्चा करणेसाठी एक तासाचा अवधी देण्यात येईल तेव्हा विषय क्र.१ वर चर्चा करावी.

(यावेळी सभागृहात सत्ताधारी व विरोधी सदस्य घोषणा करतात व जागेवरून उठतात.काहीही ऐकू येत नाही.व सेना भाजपा सदस्य सभागृहागाहेर जातात.वेळ ११.४५ वा.)

मा.महापौर: कोरम अभावी सभा ००.१० मिनिटांसाठी तहकूब करण्यात येते.(वेळ ११.४५ वा) सभेला सुरुवात अंदाजे १२.०० वा.

श्री.सुदाम सोनवणे: सभागृहात स.सदस्यांच्या बाबत चर्चा घडवून आणणेसाठी मागणी करीत आहे त्याबद्दल त्यांचे म्हणणे ऐकूण घ्या.

मा.महापौर: सभागृहात ऐनवेळच्या व इतर विषयावर चर्चा करणेसाठी मी विषय पत्रिका संपल्यानंतर एका तासाचा अवधी देणार आहे.

श्री.गजानन बारवाल: स.सदस्यांनी ज्या भावना व्यक्त करण्यासाठी सभागृहात बोलत आहेत त्याप्रमाणे चर्चा व्हावी.

मा.महापौर: मी सुचित केल्याप्रमाणे आता त्या संदर्भात चर्चा करणे योग्य नाही.विषय क्र. १ वर चर्चा करावी.(त्याच वेळेस सभागृहात दोन्हीही पक्षाच्या वतीने सारखाच आवाज येतो.)

**विषय क्र.६५/१** :दिनांक ३०/६/१७ आणि १७/७/१७ रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करणे.

**ठराव:**प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे ठराव क्र.५४/१ दि.३०/६/१७ रोजी सर्वसाधारण सभेने नियोजन समितीच्या अहवालावर साधक बाधक चर्चा करून व नगरसेवकांकडून झालेल्या सूचनांचाविचारकरून व दुरुस्त्या करण्याचे सर्व अधिकार महापौर,महानगरपालिका,औरंगाबाद यांना दिले आहेत.

नियोजन समितीने शिफारस केलेले व वरील दुरुस्त्या मुळे होणारे बहुतांश फेरफार हे मौलीक स्वरूपाचे असल्याने ते सदर अधिनियमाच्या कलम २९ अन्वये प्रसिध्द करणे आवश्यक आहे.त्यामुळे हया पुढील महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम २९ अन्वये प्रसिध्द करणे आवश्यक आहे.त्यामुळे हया पुढील महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम २९ अन्वये करावयाची कार्यवाही

आयुक्त,महानगरपालिका हयांनी करावी.ही कार्यवाही करण्याचे सर्व अधिकार आयुक्त, महानगरपालिका हयांना देण्यात येते आहेत.या व इतर दुरुस्त्यासह दि.३०/६/९७ व दिनांक १७/७/९७ रोजी संपन्न झालेल्या सर्व साधारण सभेच्या इतिवृत्तास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.६६/२** :औरंगाबाद महानगरपालिका ९७-९८ च्या अर्थ संकल्पातील विशेष १० रस्त्यांपैकी ४ रस्त्यांचे भुसंपादन प्रस्ताव.

१)औरंगाबाद शहर मंजूर विकास योजनेनुसार चेलीपुरा चौक ते हिंदी विद्यालय ते नवाबपूरा हा ४० फूट रुंद विकास योजना रस्ता विकसित करणे आवश्यक आहे.हया शाळा,भाजी मार्केट इत्यादी ठिकाणी जाता येत. हा रस्ता अरुंद असल्याने वाहनांचा खोळंबा होतो.शाळा,भाजी मार्केट व शहर बसस्थानक हयामुळे गर्दी होते हया रस्त्याचे भुसंपादन करून रुंदीकरण केल्यास हया भागातील होणारी वाहतुकीची कोंडी सोडविणे शक्य होईल.

२) उत्सव मंगल कार्यालय ते अमतप्रीत शहानुरमियाँ दर्गा ८० फुट रुंद रस्ता व्हावा. रमानगर हा रस्ता उस्मानपुरा,ज्योतीनगर,राजनगर इ.भागांना जालना रोडला जोडू शकेल.तरी उत्सव मंगल कार्यालय ते अमरप्रीत,शहानुरमियाँदर्गा ८० फुट रुंद रस्त्याचे भुसंपादन करून हया भागातील वाहतुकीची व्यवस्था होवू शकेल.

३)जळगांव टी पॉईंट ते महानगरपालिका स्मृतीवन कडे जाणारा २४ मीटर विकास रस्ता.हा रस्ता जळगांव टी पॉईंट पासून सुरु होतो.हा रस्ता विकसीत केल्यास स्मृतीवनकडे जाण्यास तसेच महानगरपालिकेच्या कडे जाण्यास मोठा व मोकळा रस्ता होईल.स्मृतीवन विकास करण्यास चालना मिळेल.तसेच हया भागात आजूबाजूने रेखांकन मंजूर आहेत.त्यामुळे त्यांनाही मोठा पोच रस्ता मिळेल तरी हया रस्त्याचे भुसंपादन करणे योग्य होईल.

४)बीड बायपास ते पैठण रोड ६० मी.रुंद विकास योजना रस्ता.

३० मीटर रुंद विकास योजना रस्ता नाथ व्हॅली स्कुल ते बीडबायपास हा रस्ता हा त्या रस्त्याचे भुसंपादनाची कार्यवाही विशेष भुसंपादन अधिकारी विशेष घटक यांच्याकडे सुरु आहे.

हया रस्त्याची सुरुवात नाथ व्हॅली स्कुल पासून होवून इटखेडयाच्या सर्व्हे नं.गट नं.१२३ पाशी संपते हा बीड वळण रस्ता ६० मीटर रुंद विकास योजना रस्ता आहे.हा रस्ता असून अस्तित्वात नाही.हया रस्त्यापर्यंत ३० मीटर रुंद रस्त्याचे भुसंपादन सुरु आहे.तर हा ६० मीटर रुंद विकास यांजना बीड वळण रस्ता भुसंपादीत करणे अत्यंत आवश्यक आहे. हा रस्ता घेतला नाही तर हा रस्ता ३० मीटर रुंद रस्ता नाथ व्हॅली ते बीड वळण रस्ता हया रस्त्याचा वापर होवू शकणार नाही तरी वरील ३० मीटर रुंद रस्त्याचे ऐवजी १९९७-९८ च्या अंदाजपत्रकात ६० मीटर रुंद रस्ता बीड वळण रस्ता पैठण रोड ते बीड बायपास रस्ता भुसंपादनाचा प्रस्ताव मान्यतेस्तव सादर करत आहे.

तरी पैठण रोड ते बीड बायपास ६० मी.विकास योजना रस्ता भुसंपादन करणे योग्य वर नमूद केल्याप्रमाणे सदर चारही रस्त्याचे शहरातील वाढती वाहनांची संख्या रहदारी इत्यादी दृष्टीने विचार करावा.मंजूर विकास योजना प्रस्तावानुसार रुंदीकरण आवश्यक असल्याने त्या संदर्भाने रस्ते विकसीत करणेकरीता रस्ता रुंदीकरणाने बाधीत होणारी जागा संपादन करण्यासाठीचा भुसंपादन करीता लागणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव व मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहे.

प्रस्ताव मान्यतेनंतर रीतसर भुसंपादनाची कार्यवाही करण्यात येईल.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेतील सन१७-१८च्या अर्थसंकल्पातील विशेष १० रस्त्यांपैकी ४ रस्ते भुसंपादन प्रस्तव अनुक्रमे.

१)चेलीपुरा ते हिंदी विद्यालय ते नवाबपूरा.

२) उत्सव मंगल कार्यालय ते अमरप्रीत हॉटेल शहानूरमियाँदरगा रोड व्हाया रमानगर ८० फुट रुंद रस्ता.

३)जळगाव टी पॉईट ते महानगरपालिका स्मृतीवन कडे जाणारा २४ मीटर विकास रस्ता.

४)बीड बायपास ते पैठण रोड ६० मीटर रुंद विकास योजना.

सदरील योजनेतील रुंदीकरणाने बाधित होणारी जागा संपादीत करण्यासाठीच भुसंपादनाकरिता लागणाऱ्या खर्चाचा प्रस्तावासह मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.६७/३ :** आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद हे सुधारीत प्रस्ताव सादर करीत आहेत की,औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने औरंगाबाद शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच नेहरु बालोदयान येथे "छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या " उभारणीचे काम सध्या सुरु असून बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आणि स्फूर्तीस्थान आहे.त्यांच्या नावाने हे संग्रहालय उभारले जात आहे.हया संग्रहालयात शिवकालीन व पुराणकालीन वस्तू ठेवण्यात येतील.त्यायोगे नवीन पिढीसमोर आपल्या देशाची संस्कृती व इतिहास मांडण्यात येईल.

सदर इमारतीचे काम अंतीम टप्प्यात असून त्यात पुराणवस्तू मांडणेस्तव विविध ठिकाणाहून आणणे आवश्यक आहे.अशा एका प्रयत्नाचा भाग म्हणून औरंगाबाद शहरातील एक नामांकित पुराणवस्तू संकलन व ज्याचे स्वतःचे कौशल्याबाई पुरवार नामक वस्तू संग्रहालय औरंगाबाद आहे असे डॉ.शांतीलाल पुरवार यांचेकडे जावून त्यांच्या सर्व वस्तू छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयास त्यांनी दयाव्यात अशी विनंती मा.आयुक्त.मा.खासदार श्री प्रदीपजी जैस्वाल व मा.महापौर इत्यादींनी केली व वेळोवेळी हया विषयावर त्यांच्याशी चर्चा केली हया चर्चेचे फलीत म्हणून डॉ.शांतीलाल पुरवार यांनी दि. १३/५/१७ रोजी एक ऑफर लेटर दिले असून या पत्रातील अटी महानगरपालिकेस मान्य असतील तर ते त्यांच्याकडील सर्व शिवकालीन व इतर वस्तू छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयास देण्यास तयार आहेत.त्यानुसार त्यांनी दि. १३/५/१७ रोजीच्या पत्रात १ते ७ अटी दिलेल्या होत्या त्या अटी १ ते ७ मधील क्र.१ व ३ अमान्य करुन बाकी सर्व अटी मान्य करण्यात येवून प्रस्तूत संग्रहालय उभारण्यासाठी महानगरपालिका मा.आयुक्त यांचेवर संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली होती.दि.३१ मे.१९९७ रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्र. २१/१८ नुसार प्रस्तावास मंजूरी मिळालेली आहे.

परंतु डॉ.पुरवार यांनी दि.२१/७/१७ रोजी एक पत्र दिले व त्यात त्यांना दिनांक १३/५/१७ रोजी जो अर्ज दिला होता तो गडबडीत लिहीला असून त्यातील काही चुकीच्या जागी सुधारणा केलेली नवीन अर्ज दिला. दि. २१/७/१७ च्या पत्राच्या अनुषंगाने दि.२४/७/१७ रोजी सायं.५.०० वाजता मा.आयुक्त यांच्या दालनात मा.महापौर,मा.खासदार,मा.सभापती,स्थायी समिती मा.सभागृह नेता व स्वतः डॉ.पुरवार उपस्थित होते.

दिनांक २१/७/१७च्या पत्राच्या अनुषंगाने बैठकीत जी चर्चा झाली त्या चर्चेत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.

दिनांक २१/७/१७ च्या पत्राच्या अनुषंगाने बैठकीत जी चर्चा झाली.त्या चर्चेत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.

१)डॉ.पुरवार हे संग्रहालयासाठी शिवकालीन पुराणवस्तू देण्यासाठी कटीबध्द आहेत.मात्र ते त्यांच्याकडील इतर वस्तू देणार नाहीत.मात्र संग्रहालयाची सर्व दालने (किल्ल्याचे प्रशासकीय दालन) पुराणवस्तू व्यवस्थित भरतील अशा प्रकारे त्यांच्या कडील वस्तू ते देतील.

२) संग्रहालयाच्या देखभालीसाठी उभारणीसाठी व वस्तू जतन करण्यासाठी सर्व अधिकार युक्त समिती स्थापन करण्यात येईल ह्या समितीमध्ये मा.महापौर,मा.खासदार,डॉ.शांतीलाल पुरवार व त्यांचे पुत्र श्री.प्रकाश पुरवार आणि स्वतः आयुक्त महानगरपालिका,औरंगाबाद.हयांचा समावेश राहिल.

३)संग्रहालयाचे संचालक म्हणून डॉ.पुरवार यांना रु.५,०००/- प्रतिमाह मानधन दिनांक १ ऑगस्ट १९९७ पासून तद्वयात देण्यात येते.तसेच त्यांच्या मृत्यूनंतर रु. ५,०००/- त्यांचे पुत्र श्री.प्रकाश पुरवार तद्वयात देण्यात यावे.मात्र डॉ.पुरवार जर त्यांच्या शारीरिक विकलांगते मुळे/गंभीर आजारामुळे संचालक पदाचे काम प्रत्यक्ष संग्रहालयाच्या जागेवर येवून करू शकणार नसतील तर त्यांचे ऐवजी जर त्यांचे पुत्र श्री.प्रकाश पुरवार हे संग्रहालयाच्या कामासाठी येत असतील तर रु.५,०००/- प्रतिमाह डॉ. पुरवार यांना व रु.५,०००/- प्रतिमाह श्री.प्रकाश पुरवार यांना अशा प्रकारे दोघांनाही देण्यात यावेत.ही सोय फक्त डॉ.पुरवार यांच्या पुरतीच,डॉ.पुरवार यांच्या हयातीपर्यंत सिमीत राहिल.

हयापुढील संचालकांना ही सोय मिळणार नाही.संचालक पद रु.५०००/- प्रतिमाह मानधन ९९ वर्ष पंपरेने डॉ.शांतीलाल पुरवार कुटुंबीयाकडे राहिल.

४) ९९ वर्षांचा करार संपल्यानंतर (मेंबर) सदस्य म्हणून संग्रहालयाच्या सर्वोच्च समितीवर डॉ. पुरवार किंवा त्यांचे हक्कदार वारस हे ज्यांचे नाव सुचवतील त्या दोन सदस्यांचे (कुटुंबातील)नाव राहिल.मात्र त्यांना मानधन मिळणार नाही.

५)डॉ.पुरवार सुचवतील ती तीन माणसे संग्रहालय उभारणीसाठी डॉ.पुरवार यांना मदतनीस म्हणून स्वतः आयुक्त यांच्या परवानगीने प्रतिमाह रु. १०००/- फिक्स पेवर काम करणेस्तव घेण्यास परवानगी देतील.संग्रहालयाची उभारणी पूर्ण झाल्यावर ही माणसे जर योग्य वाटली तरच त्यांना मनपा आस्थापनेवर कायम स्वरुपी नौकरी संग्रहालयाच्या कामासाठी देण्यात येईल.

५)इतर अटी दि. ३१/५/९७ च्या सर्वसाधारण सभेतील मंजूर झालेल्या विषय क्र. २१/१८ नुसार राहतील.

तरी वरीलप्रमाणे बदल करून सर्वसाधारण सभेपुढे दुरुस्ती प्रस्ताव विचारार्थ व मंजूरीस्तव सादर.

मा.महापौर: मंजूर.

**ठराव:**प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे औरंगाबाद शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी नेहरु बालोदयान येथे "छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या " बाबतीत दि. २४/७/९७ रोजी मा.आयुक्त यांच्या दालनात चर्चा होवून दि. २१/७/९७ च्या पत्राच्या अनुषंगाने बैठकीस चर्चा होवून अनु.क्र. १ ते ५ ला मान्यता देण्यात आली.त्याप्रमाणे अनु.क्र. ६ मध्ये दि.३१/५/९७ च्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्र. २१/१८ मंजूरी झालेला आहे.त्यामधील अटी व शर्तीस अधिन राहून सदरील प्रस्ताव मंजूर करण्यात येतो.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.६८/४ :** शहर अभियंता यांनी प्रस्ताव सादर केला की, गुरुकुंज सोसायटी,शहानूरवाडी येथील मनपाच्या खुल्या जागेवर भारत माता मंदीर,वाचनालय,इमारत बांधणे कामाचे अंदाजपत्रक सन ९६-९७ च्या सार्वजनिक बांधकामाच्या दरसूचीनुसार रक्कम रु. २९,५८,२५८=०० चे तयार करण्यात आले असून प्रस्तुत कामासाठी भांडवली

इमारतीमध्ये आर्थिक तरतूद उपलब्ध नाही. त्यामुळे हया कामासाठी विशेष आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी लागेल.

करीता रक्कम रु. २९,५८,२५८=०० अंदाजपत्रक विचारार्थ सादर.

मा.महापौर: मंजूर.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे गुरुकुंज सोसायटी शहानूरवाडी येथील मनपाच्या खुल्या जागेवर भारतमाता मंदीर वाचनालय इमारत बांधणे कामासाठी सन १९९६-९७ च्या सार्वजनिक बांधकामाच्या दरसूचीनुसार रु. २९,५८,२५८=०० भांडवली इमारतीचा आर्थिक शिर्षातून खर्च करण्यास विशेष आर्थिक तरतूदीतून खर्च करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावा.

**विषय क्र.६९/५ :** औरंगाबाद शहराचे मंजूर विकास योजना मधील मोती कारंजा चौक ते मोंढा कॉर्नर ६० फुट (१८ मीटर) रुंद रस्ता जो शहराच्या मध्य भागात आहे. दिवाण देवडी, जाधवमंडी, अभिनय टॉकीज, तसेच मोंढयातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाची गर्दी असते. सदर चौकातील मिळकतीसह रस्तापूर्ण केल्यास वाहतुकीस अडथळा राहणार नाही. हया रस्त्याचे वरील वाढती वाहनांची संख्या रहदारी इत्यादी दृष्टीने विचार करता विकास योजना प्रस्तावानुसार रुंदीकरण करणे आवश्यक असल्याने सदर रस्ता विकसित करणेकरीता रुंदीकरणाने बाधीत होणारी जागा संपादीत करण्यासाठी भुसंपादनाकरीता लागणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहे.

प्रस्ताव मान्यतेनंतर रितसर भुसंपादनाची कार्यवाही करण्यात येईल.

मा.महापौर: मंजूर.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे औरंगाबाद शहराचे मंजूर विकास योजनेमधील मोतीकारंजा ते मोंढा कॉर्नर ६० फुटी (१८ मीटर) रस्ता रुंदीकरणाने बाधीत होणारी जागा संपादीत करण्यासाठीच्या भुसंपादनाकरीता लागणाऱ्या खर्चास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.७०/६ :** महानगरपालिका/नगरपरिषदांच्या मंजूर विकास योजनामधील सर्वच आरक्षणे विकसित करणे पैशाअभावी शक्य होत नसल्याने व अशा परिस्थितीत नागरिकांना बऱ्याच सार्वजनिक सुविधा पासून वंचित रहावे लागते.

विकास योजनांमधील जास्तीत जास्त आरक्षणांचा विकास व्हावा यासाठी जनतेचा अशा विकास कामात सहभाग असावा म्हणून संबंधीत जमीन मालकांना प्रोत्साहन करण्याचे दृष्टीने शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १५४ अन्वये शासन निर्णय क्र. परिपत्रक १०९४/सी.आर.-१४/९४ नवि-९ दिनांक ७/४/९४ ने मंजूर विकास योजना मधील सर्व आरक्षणे समसूचीत प्राधिकरण म्हणून त्या त्या नगरपालिका/महानगरपालिका/जमीन मालकांनी विकसित करावयाची आहेत. म्हणून निर्देश दिलेले आहेत.

सदर शासन निर्णय मधील निर्देशकांनुसार श्री.कुलदिपकसिंग पिता सरदार जयसिंग हयांनी नगर भु.क्र. १९६६० मो.पदमपूरा करीता समावेश आरक्षण विकासाचा प्रस्ताव सादर केलेला आहे. सदरील न.भु.क्र. १९६६० हा मंजूर विकास योजना नुसार निवासी क्षेत्रात तर प्रारूप विकास योजना नुसार आरक्षण क्र. ३२३ने भाजी मार्केट दुकान केंद्र व मल्टीपर्पज हॉल आरक्षित आहे. हया न.भु.क्र.चे क्षेत्र (७५९.९० चौ.मी.आहे. त्यापैकी ८० व १०० विकास योजना रस्ता व महानगरपालिकेने प्रस्तावित केलेली कोकणवाडी चौक सुधार योजना

विकास योजना व्यतिरिक्त, विकास योजना मधील ८० व १०० विकास योजना रस्ता व महानगरपालिकेने प्रस्तावित केलेली कोकणवाडी चौक सुधार कयोजना (विकास योजना मधील ८० रस्त्याचे आखणीत रहदारी सुरळीत होण्याचे दृष्टीने बदल सुचवून) करिता बाधीत होणारे क्षेत्र २४३२.५ चौ.मी. एवढे आहे. उर्वरित क्षेत्र संबंधीत जमीन मालक समावेशक आरक्षण विकासाखाली विकसित करणार आहे. शासन निर्णयानुसार जमीनमालक २५% क्षेत्राचा भुखंड वेगळा करून तो एक चटई क्षेत्र निर्देशाकरीता महानगरपालिकेस बांधून देणार आहेत. उर्वरित ७५% भूखंडावर खालील अटीवर विकास करण्यासाठी महानगरपालिका विकास परवानगी देणार आहे.

१) एकूण भूखंडाच्या क्षेत्राच्या २५% दुकाने महानगरपालिकेस मोफत बांधून द्यावी त्यापेक्षा जास्तीचे बांधकाम असेल तर त्याचा खर्च महानगरपालिका देईल.

२) १५% पेक्षा जास्त रक्कम देण्याऐवजी १५% चटई क्षेत्र निर्देशांक उर्वरित जमीनीकरीता वाढवून देण्यात येईल.

३) महानगरपालिकेस द्यावयाची दुकाने जमीन मालक यांची दुकाने बांधण्यास एकत्र बांधकाम परवानगी घेवून दोन्ही बांधकामे एकाचवेळी करावयाची आहे.

४) महानगरपालिकेची दुकाने बांधून पूर्ण झाल्यानंतरच बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र तथा भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येईल.

करीता प्रस्ताव

मान्यतेसाठी सादर. प्रस्ताव मान्यतेनंतर आवश्यकती कार्यवाही करून आवश्यक तो करारनामा करून घेण्यात येईल.

(सभागृहात प्रस्ताव मंजूर करते वेळी विरोधी व सत्ताधारी पक्षाच्या स. सदस्यांचे जोरजोरात बोलणे चालू होते. व आवाज सारखा चालूच होता. विषय क्र.६ पर्यंतचे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर सेना सदस्य जागेवरून उठले पैकी स.सदस्य श्री.अविनाश कुमावत यांनी मा.महापौर यांच्याकडे ठेवलेला "राजदंड" उचलून पळविण्याचा प्रयत्न केला असता इतर विरोधी सदस्यांनी तो धरला व सुरक्षा रक्षकांनी तो हिसकावून घेतांना राजदंडाचे दोन तुकडे झाले व नंतर सुरक्षा रक्षकांनी जोडून मा.महापौरांच्या पुढे व्यवस्थित ठेवला तरी सभागृहात आरडाओरडा सारखा चालूच असल्याने)

मा.महापौर: आजची सभा या ठिकाणी संपविण्यात येते.

"जन गण मन" या राष्ट्रगीताने सभा संपल्याचे मा.महापौर हयांनी घोषित केले.

मा.महापौर: मंजूर.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्या प्रमाणे शासनाने प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १५४ अन्वये शासन निर्णय क्रमांक परिपत्रक १०९४/सी.आर./१४/९४/नवि-९ दिनांक ७/४/९४ ने मंजूर विकास योजने मधील सर्व आरक्षणे समुचित प्राधिकरण म्हणून त्या त्या मनपाने/जमीन मालकाने विकसित करावयाची आहे. त्यास अनुसरून श्री.कुलवंतसिंग पिता सरदार जयसिंग यांनी न.भु.क्र. १९६६० मो.पदमपुरा करिता आरक्षण विकासाचा प्रस्ताव असून हया मधील २५% क्षेत्राचा भुखंड वेगळा करून तो चटई क्षेत्र निर्देशाकरीता मनपास संबंधित मालक बांधून देणार आहे. उर्वरित ७५% मनपाच्या अटी क्र. १ ते ४ नुसार विकास कामास आवश्यक तो करारनामा करून घेण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.



## औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद.

मा.महापौर श्री.अब्दुल रशिद खॉन(मामू) यांच्या अध्यक्षतेखाली दि.२/९/१७ रोजी सर्वसाधारण सभा संपन्न झाली तिचे इतिवृत्त.सभेची सुरुवात "वंदेमातरम्" या गीताने सकाळी ११.३० वाजता सभेस रजिस्टर प्रमाणे स.सदस्य उपस्थित होते.

१) स.स. श्री.तरवेन्द्रसिंग महेन्द्रसिंग धिल्लन	उपमहापौर
२) --/--श्री.प्रभाकर सिताराम विधाते	सदस्य
३)--/-- श्री.सुदाम सोनवणे	--/--
४)--/-- श्री.फैय्याज अहेमद कुरेशी	--/--
५)--/--सौ.लोखंडे रुखमनबाई खंडेराव	--/--
६)--/--श्री. अफसरखॉ यासिनखॉ	--/--
७)--/-- श्री.म.सलीम म.हनीफ कुरेशी	--/--
८)--/--श्री.गौतम भागाजी खरात	--/--
९)--/--सौ.जोशी रजनी रमेश	--/--
१०)--/--सौ.विमलबाई नंदकुमार मुंडलिक	--/--
११)--/--श्री.लांडगे गौतम लिंगाजी	--/--
१२)--/--श्री.सुर्यवंशी महादेव पुंडलिकराव	--/--
१३)--/--श्री.भालेराव अभिमन्यू रामभाऊ	--/--
१४)--/-- श्री.नरेंद्र यादवराव पाटील	--/--
१५)--/--श्री.कोकाटे काशीनाथ हरिभाऊ	--/--
१६)--/--श्री.इंगळे रविन्द्र बाबुराव	--/--
१७)--/--श्री.बैनाडे कंवरसिंग किसनसिंग	--/--
१८)--/--सौ.पदमा बाबुराव शिंदे	--/--
१९)--/--श्री.टाकळकर सुभाष भिकाजी	--/--
२०)--/--श्री.मालानी प्रफुल्ल लालचंद	--/--
२१)--/--श्रीमती चंपाबाई विश्वनाथ पांचाळ	--/--
२२)--/--सौ.धनश्री अशोक विसपुते	--/--
२३)--/-- सौ.फरहदबानो अ.मो.नवाज	--/--
२४)--/--श्री.फजलउल्लाखान अजमउल्लाखान	--/--
२५)--/-- श्री.अजिजखॉ गणीखॉ	--/--
२६)--/-- श्री.महंमद मुश्ताक अहेमद	--/--
२७)--/--श्रीमती नूरजहाँ बेगम अ.रहेमान खान	--/--
२८)--/--श्री.देशमुख वसंत विनायकराव	--/--
२९)--/--श्री.हाजी मोहसीन अहेमद हाजी बशीर	--/--
३०)--/--श्री.मुजीब आलमशाह मीर आलमशाह	--/--
३१)--/--श्रीमती मोहसीना बिल्किस विखारोददीन	--/--
३२)--/--श्री.अ.जावेद रज्जाक	--/--
३३)--/--श्री.तुपे त्र्यंबक गणपतराव	--/--
३४)--/--सौ.यशोदा धनंजय वाडेकर	--/--
३५)--/--श्री.तुलशीबागवाले किशोर बाबुलाल	--/--

३६)--//--स.स.श्री.हमीद उददीन ताबा फसीयोददीन	--//--
३७)--//--श्री.अ.इकबालोददीन स.मो.कुतूबउददीन	--//--
३८)--//--श्री.प्रदीप शिवनारायण जैस्वाल	--//--
३९)--//--श्री.सय्यद अली मिरासलामी	--//--
४०)--//--श्री.लाहोट रमेश दिपचंद	--//--
४१)--//--श्री.संजय किसनराव केनेकर	--//--
४२)--//--श्रीमती वाघमारे मुक्ताबाई सुदाम	--//--
४३)--//--श्री.ओक जयवंत केशवराव	--//--
४४)--//--श्रीमती अलका रमेश पाटील	--//--
४५)--//--श्री.धांडे शंकुतला हरीदास	--//--
४६)--//--श्री.कच्छवाह सुभाष लक्ष्मीनारायण	--//--
४७)--//--कु.माया लिंबाजी लाडवाणी	--//--
४८)--//--डॉ.कराड भागवत किशनराव	--//--
४९)--//--श्रीमती आव्हाड सविता संजय	--//--
५०)--//--सौ.निर्मला विठठल कांबळे	--//--
५१)--//--श्री.अब्दुल रशीद अ.सत्तार	--//--
५२)--//--श्री.विखारोददीन वि.खुदबोददीन	--//--
५३)--//--श्री.गंगाधर सुखदेव गाडे	--//--
५४)--//--श्री.बारवाल गजानन रामकिसन	--//--
५६)--//--ओबेरॉय मनमोहनसिंग करमसिंग	--//--
५७)--//--श्री.निकाळजे प्रकाश भाऊराव	--//--
५८)--//--श्री.जोशी संजय रामदास	--//--
५९)--//--राजकुमार ऊर्फ सांडू बचाटे	--//--
६०)--//--सौ.राधाबाई तळेकर	--//--
६१)--//--श्री.ढगे नरसिंग मुरलीधर	--//--
६२)--//--श्री.मेहेर विजयकुमार गजानन	--//--
६३)--//--श्री.काळुसे मंदा धनंजय	--//--
६४)--//--श्री.गांगवे बन्सी तुळशीराम	--//--
६५)--//--श्री.घडामोडे भगवान देविदास	--//--
६६)--//--श्री.नवपुते कचरु चंद्रभान	--//--

**संवाद:**

मा.महापौर: कोरम अभावी ००.१५ मिनिटे सभा तहकुब करण्यात येते.

(अंदाजे वेळ ११.३५ वा.) सभेला सुरुवात ११.५५ वा.

श्री.संजय जोशी: सै.संतसिंग ग्रंथी हयांचे नुकतेच निधन झाले त्यांना सभागृहात श्रध्दांजली वाहण्यात यावी.

श्री.गजानन बारवाल:स.स.श्री.प्रफुल्ल मालानी त्यांचे काका कै..... यांच्या निधनानिमित्त सभागृहात श्रध्दांजली वाहण्यात यावी.

श्री.गंगाधर गाडे: (अनुमोदन आहे.)

मा.महापौर: ठिक आहे सभागृहात ००.०१ मिनिटे उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली.

श्री.गंगाधर गाडे: मो.गरमपाणी भागात डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली त्याबाबतचा निषेध ठराव सभागृहात मंजूर करण्यात यावा.

श्री.गजानन बारवाल: गेल्या ६-७ वर्षांपासून शहरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना सतत होत आहे.ही बाब दुर्देवी असून अशा प्रवृत्तीबद्दल सभागृहात निषेधाचा ठराव मंजूर करावा.

मा.महापौर: ठिक आहे प्रस्तावास मान्यता देण्यात येते.

श्री.हमीद ताबा: बाहेर स.स.श्री. रऊफ हे उपोषणास बसले असून मौलाना अब्दुल कलाम आजाद हया नावाने संशोधन केंद्र सुरु करण्याबाबत अदयापही कार्यवाही का झाली नाही.

मा.महापौर: हया संदर्भात मी स.स.श्री.रऊफ यांना कल्पना दिली असून प्रशासनासही तशा सूचना मी दिलेल्या होत्या त्यानुसार बैठकही झालेली असून दि.२५/९/१७ रोजी भूमीपुजन करण्याचे ठरलेले होते.मुंबई येथील आर्किटेक्टकडे नकाशा डिझाइनचा बनवून पाठविला होता परंतु मुंबई कलकत्ता येथील धर्तीवर केंद्र बांधावयाचे व कामास सुरुवात करावयाची असे ठरले.हा प्रश्न सभागृहाचा आहे.हया संदर्भात रोशनगेट ते मौलाना आझाद चौक भागाची पाहणी करावी व कार्यवाही करावी तरीही स.सदस्यांच्या बैठकीत करारही झाला व बैठकीतून स.सदस्य श्री.रऊफ निघून गेले.

श्री.हमीद ताबा: स.सदस्य श्री.रऊफ उपोषणास बसले आहे त्याचे काय?

मा.महापौर: स.सदस्य श्री.रऊफ यांना मी स्वतः कल्पना दिलेली असतांनाही ते बसलेले आहे.तरी सभा संपल्यानंतर हया बाबत चर्चा करता येईल.

श्री.प्रदीप जैस्वाल: हया बाबत कार्यवाही करू नये.बैठकीतील विषय पत्रिकेवरील चर्चेस सुरुवात करावी.

श्री.काशीनाथ कोकाटे:दिनांक १२/८/१९९७ रोजी प्रशासनास मी एक पत्र दिलेले होते की, सिडको येथील पाणीपुरवठा टंचाई फार मोठ्या प्रमाणात असून अदयापही निविदा मागविलेल्या नाहीत. तरी त्याबाबत त्वरीत कार्यवाही करावी.याबाबतचे उत्तर मला मिळालेले नाही.

श्री.हमीद ताबा: सचिव,यांना मी एक प्रस्ताव दिलेला होता तो प्रस्ताव सचिवांनी अजंठया यात तर घेतलाच नाहीच उलट मला असे उत्तर दिले की, आपण दाखल केलेल्या प्रस्तावातील भाषा योग्य नसल्याने सदरील प्रस्ताव ठेवता येत नाही.म्हणजे मी त्या पत्रात शिव्या लिहील्या होत्या काय? याची माहिती दयावी.मी वेडे वाकडे शब्द वापरले होते काय? त्या पत्राच्या उत्तर देण्याचे कारण काय? हया पत्राच्या उत्तराने मला मानसिक त्रास झालेला आहे.तेव्हा अशा प्रकारे सचिवांनी उत्तर देवू नये अशी सूचना करावी.

मा.महापौर: विषय क्र. १ वर चर्चा करावी.

सचिव : विषय क्र.१ वाचून दाखविला.

**विषय क्र.७१/१:** दिनांक १९/८/९८ रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करणे.

**संवाद:**

श्री.गजानन बारवाल :मागील बैठकीतील विषय क्र.१ ते ६ मंजूर झालेले दाखविले ते योग्य नसून त्या बाबत पुन्हा चर्चा करावी.

मा.महापौर: सदरचे प्रस्ताव मंजूर झालेले असून आपण फक्त दुरुस्ती असल्यास ते सुचवावे.

श्री.गजानन बारवाल: मागील इतिवृत्तातील विषय क्र. ७०/६ मध्ये ७५% व २५% चा जो प्रस्ताव होता त्यात प्रशासनातर्फे दुरुस्ती करण्यात यावी.

मा.महापौर: ठिक आहे.दुरुस्ती करण्यात यावी.

श्री.हमीद ताबा: मागील बैठकीच्या वेळेस असे ठरले होते की,शहरातील स्लम भाग दोन विभागात करुन यासाठी स्वतंत्र शहर अभियंतांची नेमणूक करुन आठ दिवसात माहिती देण्यात येईल.त्यानुसार काय कार्यवाही झाली याची माहिती द्यावी.

मा.महापौर: इतिवृत्तावर चर्चा करावी.

श्री.नरेंद्र पाटील: काही मंजूर झालेल्या प्रस्तावातील दुरुस्ती आहेत त्याकरुन प्रशासनाने कार्यवाही करावी.

मा.महापौर: दुरुस्ती ज्या सुचविलेल्या आहेत.त्या करुन प्रशासनाने कार्यवाही करावी.

श्री.संजय जोशी : मागील इतिवृत्तातील विषय क्र.७०६ पृष्ठ क्र.८ मध्ये जो दर्शविलेला आहे तो प्रारुप विषय योग्य आहे का?

श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय: हया विषयावर मंजूरी मिळालेली आहे.

मा.महापौर: विषय क्र. १ मंजूर झालेला आहे.फक्त दुरुस्त्या काही असतील त्याच स्विकारल्या जातील.विषय क्र.१ मंजूर करण्यात येतो.

**ठराव:**१) प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे इतिवृत्तातील पृष्ठ क्र.८ मधील विषय क्र.७०/६ मध्ये काही फेरबदल व दुरुस्तीसह मंजूरी देण्यात येते.

२) या व इतर काही दुरुस्त्यासह दि. १९/८/९७ राजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.७२/२ :**कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा व जलनिस्सारण यांनी प्रस्ताव सादर केला की, मो.मकाई गेटपासून सिध्दार्थ उद्यान पर्यंत नवीन ७०० मी.मी. व्यासाची आर.सी.सी.मुख्य जलनिस्सारण वाहीनी (मेन सिल्व्हर बी-३) टाकणेकरीता परिसर अभियांत्रिकीच्या दरसूची-९५-९६ प्रमाणे सदरील काम दोन टप्प्यामध्ये करण्याचे प्रस्तावित आहे.

१)मकाई गेट ते पाणचक्की अंदाजपत्रकीय

रक्कम रुपये २२,०५,०००/-

२)पाणचक्की ते सिध्दार्थ उद्यान पर्यंत ३०,२२,९००/-

असे एकूण ५२,२७,९००/- इतके होते.प्रस्तापित अंदाजपत्रकानुसार महानगरपालिकेतर्फे पाईप खरेदी करण्यात येईल व तसेच मंजूर (लेबर चार्जेस) अशी दोन प्रकारची निविदा मागविण्यात येईल.

सदरील काम शासकीय अनुदान ९७-९८ मध्ये एकूण ४० लाखाची तरतूद आहे व उर्वरीत रक्कम १२,२७,९००/-महानगरपालिका फंडातून करण्यात येईल.तसेच मा.आयुक्तांनी सदर कामास दि.२५/७/९७ रोजी मान्यता दिली आहे.

तरी वरील प्रमाणे प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या प्रशासकीय मान्यतेस्तव सादर.

**संवाद:**

श्री.गजानन बारवाल:सदरील प्रस्तावचे काम कोठपर्यंत आलेले आहे. येथील परिस्थिती काय आहे याची माहिती द्यावी.

श्री.प्रदीप जैस्वाल: मकाई ते सिध्दार्थ उद्यान जलनिःसारण वाहीनी टाकण्याचे आवश्यक आहे काय? याची माहिती द्यावी. ज्या भागात खरोखरच लोकांची मागणी मोठ्या व्यासाची लाईन टाकण्याची असते त्या भागाचे अंदाजपत्रक तयार

केले जात नाही व प्रस्तावही येत नाही.बऱ्याच भागात पाण्याचे पाईप लाईन टाकून पिण्याचे पाण्याची आवश्यकता आहे.त्या भागाच्या संदर्भात प्रशासन कार्यवाही करत नाही.

का.अभियंता पापु: सदरील शाह कन्सल्टिंगकडून हया बाबत कार्यवाही झालेली असून प्रस्तावात बाबत खाम नदी जी आहे ती हर्सुल कडून वाहते.त्यानाल्याद्वारे मुख्य जलवाहीनीचे काम सध्या कार्यरत आहे.हर्सुल ते बेगमपूरा स्मशानभूमी पर्यंतचे जलवाहीनीचे काम पुर्ण झाले आहे व आता मकाई गेट ते पानचक्की व पानखक्की ते सिध्दार्थ गार्डन पर्यंतच्या मुख्य जलवाहीनीस ही वाहीनी मिळविणे आवश्यक आहे.यासाठी या भागातही पाईप लाईन नसून लोकांची सतत मागणी असल्याने प्रस्तवित जलवाहीनी रु. ५२.०० लाखाची टाकून देण्याचे आहे.

श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय: प्रस्तावात जलवाहीनी व लेबर चार्जेस अशा दोन प्रकारचे अंदाजपत्रक तयार केल्याचे दिसून येते त्यामुळे यात बरीचशी तफावत दिसून येते.त्यापेक्षा पाईपलाईनची खरेदी व लेबर चार्जेसह एका गुत्तेदाराकडून हया दराने व या अंदाजपत्रकान्वये कार्यवाही करावी नसता अंदाजपत्रक ज्यादा दराने होवून मनपास आर्थिक बोजा होण्याची शक्यता आहे.

का.अभियंता पापु: प्रस्तावातील पाईप लाईन व लेबर चार्जेस हे एका गुत्तेदाराकडे ठेवल्यास गुत्तेदार हा पाईपलाईनची किंमत वाढवून देण्याची शक्यता नाकारता येत नाही.एखादया गुत्तेदारास निविदा मागविल्यास तो ज्यादा दराने निविदा भरेल व प्रशासनाचे पाईप लाईन मुळे जादा खर्च होण्याची शक्यता आहे.यासाठी सदरील प्रस्ताव वेगवेगळा केलेला आहे.

श्री.प्रदीप जैस्वाल: सदरच्या प्रस्तावाचे काम शाह कन्सल्टिंगकडे दिलेले आहे.मला वाटते बनेवाडी येथील कामही याच कंपनीने केलेले आहे. त्या कंपनीचे काम पूर्णपणे केलेले नाही व बनेवाडी हया ठिकाणी मैला वाहून नेल्याची पाईप लाईन केलेली नाही याची माहीती दयावी.

कार्यकारी अभियंता पापु: शाह कन्सल्टिंगचे अधिपत्याखाली तीन कामे करण्याचे ठरविले आहे.

१)झाल्टा गाव स्ट्रिटमेंट प्लॅन्ट बनविण्याचा योजना या मध्ये सिडको भाग व काही स्लम भागाचा यात समावेश आहे.येथील ८ दिवसाला टेंडर फायनल होणार आहे.

२) पळसगाव (पालोद) हया ठिकाणी स्ट्रिटमेंट प्लॅन्ट बनविण्याची योजना आहे आणि

बनेवाडी येथील काम सुरु आहे त्या ठिकाणी जुनी १९७२ पासूनची जी पाईपलाईन आधारे मैला वाहून जातो.आता नव्याने १२०० मी.मी. पाईप लाईनद्वारे रेल्वेस्टेशन येथून कार्यवाही करण्यात येणार आहे.

श्री.हमीद ताबा: हया प्रस्तावात दोन निविदा मागविण्यात आलेल्या आहे.त्या योग्य नसून यास माझा विरोध आहे.

मा.महापौर: कार्यकारी अभियंता यांनी माहीती दिलेली आहे.

श्री.संजय जोशी: शाह कन्सल्टिंग यांना पाईप लाईन डिझाईनसाठी रु.१०.०० लाख देण्यात आलेले आहेत.आणि डिझाईनप्रमाणे काम न होता आपल्या मनाप्रमाणे काम करीत असल्यास शाह कन्सल्टिंगला पैसे कशासाठी दिले हयाची माहीती

- द्यावी.पाईपलाईन डिझार्दनचे गाईड लाईन्स प्रमाणे काम करीत नाही त्यामुळे दरवर्षी वेगवेगळा खर्च मनपाचा वाढत जातो.
- कार्यकारी अभियंता: शाह कन्सल्टिंगने जे डिझार्डन आपल्याला दिलेले आहे त्याचप्रमाणे आपण नाल्याच्या संदर्भात काम करीत आहोत त्याला सोडून नाही.
- श्री.नरेंद्र पाटील: सदरील प्रस्ताव हयापूर्वीच मांडलेला होता काय किंवा काय पहिल्यांदाच आली याची माहिती द्यावी. हा प्रस्ताव एकाच गुत्तेदाराला दिल्यास व वेगवेगळ्या गुत्तेदाराला काम करण्यासा दिल्यास किती खर्चाची तफावत राहिल याची तपासणी करावी.
- श्री.गौतम खरात : मनपाने स्वतः ड्रेनेज व पाणी पुरवठ्याची पाईप लाईन घेवून गुत्तेदारास काम करण्यास सांगितल्यास काही अडचणी येणार आहेत काय? निविदा मागविल्यास ४०% जादा दराने गुत्तेदार भरणार काय याची माहिती द्यावी.
- श्री.काशीनाथ कोकाटे: पाणी पुरवठ्याची पाईप लाईन महानगरपालिकेने स्वतःच घेवून याचे जेणे मनपाला यावर खर्च येणार नाही.  
(याच वेळी सभागृहात सुरक्षा रक्षक एक निवेदन घेवून मा.महापौर यांचेकडे येतो व त्यावेळी बाहेरून जोरजोरात घोषणाबाजी करीत असल्याचा आवाज येतो.)
- श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय,श्री.मोहसीन अहेमद,श्री.सुदाम पाटील सोनवणे,श्री.संजय जोशी: सभागृह चालू असतांना विनापरवाना सभागृहासमोर येवून घोषणाबाजी करणे योग्य नसून ही बाब गैरकृत्य व दबाव टाकण्याची आहे.याबाबत मा.महापौरांना आवश्यक ती कार्यवाही करावी.
- मा.महापौर: अर्ध्यातासासाठी सभा तहकूब करण्यात येते.वेळ १२.३० वा सभेला सुरुवात अंदाजे १.०० वा.
- श्री.प्रकाश निकाळजे: दि.२५/९/१७ रोजी मौलाना अब्दुल कलाम संशोधन केंद्राचे कोनशीला समारंभ सर्व पदाधिकार्या समवेत ठरविलेले असतांनाही स.स.श्री.रऊफ यांनी आपल्या सहकार्यास सभागृहासमोर येवून घोषणाबाजी करून दहशतवाद निर्माण करणे गैरकृत्य होय यास आळा बसणे आवश्यक आहे.याबाबत सुरक्षा रक्षकांवर कार्यवाही करावी.
- श्री.मोहसीन अहेमद: मौलाना अब्दुल कलाम आज्ञाद यांचे नावे संशोधन केंद्र स्थापन बांधकामाची सुरुवात करण्यासाठीचा प्रस्ताव कुण्या एका व्यक्तीचे श्रेय नसून संपण सभागृहाचे आहे. विनाकारण काही व्यक्ती जाणीवपूर्वक शांतता भंग करू पाहतात.ही बाब योग्य नाही.याबाबत प्रशासनातर्फे कार्यवाही जरूर करावी.
- श्री.हमीद ताबा: स.स.श्री.रऊफ यांचेशी चर्चा केली असती तर ही बाब टळली असती उपोषणास बसावयाचे असल्यास कमीत कमी काम तीन दिवस पूर्वीच नोटीस देवून बसावे असे असते.परंतू हया ठिकाणी स.स.व त्यांचे इतर साथीदार यांना प्रशासनाकडे अशा प्रकारचे नोटीस व पत्र न देता उपोषणाचा मार्ग पत्करला व सभा चालू असतांना शहर विकासासाठी चर्चा चालू असतांना सभागृहासमोर शांतता भंग करणे योग्य नाही अशाच प्रकारे अनेक वेळा स.स.श्री.गौतम खरात त्यांचे युनियन द्वारे प्रशासनाकडे वेळोवेळी दबाव टाकतात व कार्यालयास कोणत्याही प्रकारची सुचना नसते अशावेळी प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता असते.हयासाठी घटनेनुसार असा दंडक व नियम घालून द्यावा की,कोणत्याही युनियनला अथवा

कर्मचारी/नेता यांना उपोषणाचा मार्ग पत्कारावयचा असल्यास सर्व प्रथम कार्यालयास सात दिवस अगोदर सूचना दयावी.अन्यथा अशा लोकांवर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी.

श्री.भगवान घडामोडे: स.स.श्री.रऊफ यांना सभागृहासमोर येवून काही व्यक्ती बरोबर घोषणाबाजी केली ही बाब गंभीर असून गैरकृत्य होय यासाठी अशा व्यक्तींची वेळीच पायबंद घालणे योग्य व कार्यालयातील गेट पासून ते सभागृहापर्यंत हा मोर्चा येवू देणे तेव्हा आपले सुरक्षा रक्षक यांनी निष्काळजीपणा केला त्यांचेवर कार्यवाही व्हावी.

श्री.नरेंद्र पाटील: महानगरपालिकेतील प्रशासनाची येथील सुरक्षा रक्षकावर पकड दिसत नाही.बऱ्याचवेळा असे चित्र पहावयास मिळते की,महानगरपालिकेतील अंतर्गत निवडणूक असो किंवा सभा व निदर्शने असोत थेट गेटपासून ते कार्यालयापर्यंत ढोल ताशा किंवा फटाक्याची आतीषबाजी करुन कार्यालयाला वेगळे स्वरुन काही व्यक्ती व राजकारणातील काही पक्ष करतात ही बाब योग्य नाही.जर कुणाला कही आनंद मनवायचा झाल्यास गेटच्या बाहेर काय ते करावे परंतू कुणीही कार्यालयाच्या आवारात आपले प्रस्थानकरुन घोषणाबाजी करणे ही बाब प्रशासनाच्या दृष्टीने योग्य नाही हया बाबत वेळीच आळा न घातल्यास प्रशासनाला काही वेगळया प्रकारांना मुकावे लागेल त्यामुळे फर्निचरची नासधूस वगैरे होण्याची शक्यता आहे.यासाठी सुरक्षा रक्षकांनी गेटजवळच सर्वांना पाबंद करावे व नेमके शिष्टमंडळाला सोडावे असे नियम तयार करावे.

श्री.अ.मिरा सलामी: मौलाना अब्दुल कलाम आजाद संशोधन केंद्राचा प्रस्ताव मंजूर होवून बरेच दिवस झाले.हया बरोबरच्या प्रस्तावातील इमारती पूर्ववत होवू घातल्या मात्र मौलाना आजाद बाबत एवढा उशीर करण्याचे कारण काय? अंमलबजावणी प्रशासन त्वरीत का करीत नाही याची माहीती दयावी गेल्या पाच वर्षापासून संशोधन केंद्रासाठी जागेअभावी प्रस्ताव प्रलंबीत आहे तेव्हा याबाबत त्वरीत कार्यवाही व्हावी.

श्री.गंगाधर गाडे: सभागृहात शहरातील विकास कामाबाबत व जनतेच्या निकटच्या समस्यांवर चर्चा करणेसाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे सभागृह हे सर्वोच्च असून हयाद्वारे समस्या सोडविण्याचे प्रयत्न होतात.मात्र कुणीही वेगळया पध्दतीने देवून दबाव टाकण्याचे प्रयत्न करणे ठिक नसून लोकशाहीची चेष्टा करणे ही ज्यावेळेस डॉ.आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज व मौलाना अब्दुल कलाम आजाद हया प्रस्तावास मंजूरी मिळाली त्यानुसार दोन केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे.मात्र मौलाना अब्दुल कलाम आझाद हया प्रस्तावास मंजूरी मिळाली त्यानुसार दोन केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे.मात्र मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्राची अदयापही सुरुवात प्रशासनाने केलेली नाही.त्यामुळे अल्प संख्याकांना हे शासन वेगळया पध्दतीने पाहते काय असे वाटते.स.स.यांचे सोबत काही व्यक्ती सभागृहासमोर घोषणाबाजी करीत येतात त्याचवेळी प्रशासनातील सुरक्षा रक्षक यांनी ताबडतोब कार्यवाही करावयाची असते यासाठी येथील प्रशासन एकदाच कुचकामी असून प्रशासनाची पकड कुणावरही राहिलेली नाही.सुरक्षा रक्षकांनी संबंधीत व्यक्तींना वेळीच अडविणे आवश्यक

होते.सभागृहात आपली प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने अशा प्रवृत्तीवर कठोर कार्यवाही करावी.

श्री.जावेद रज्जाक: सभागृहासमोर स.स.श्री.रऊफ यांनी व त्यांच्या साथीदारांनी येवून घोषणाबाजी करणे योग्य नसून हयास संपूर्णपणे प्रशासनातील सुरक्षा रक्षक जबाबदार आहेत.मनपा गेटपासून कुणासही भेटण्यासाठी भेट कार्ड (व्हिजीटर कार्ड ) असते ते दिल्याशिवाय सुरक्षा रक्षकांनी भेटण्यासाठी परवानगी देवू नये याची खबरदारी घ्यावी.सभागृहातील अशा कृत्यास प्रशासन जबाबदार आहे.

श्री.जयवंत ओक,श्री.मोहसीन अहेमद,श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय: कार्यालयात कोणत्याही गैरकृत्यास आळा बसविणेसाठी पोलीसचौकी असणे आवश्यक आहे.उपोषणाला बसणेपूर्वी दहा दिवस पूर्वीच नोटीस देणे आवश्यक आहे.अन्यथा अशा व्यक्तींवर कार्यवाही करावी.मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्राचे लवकरात लवकर कार्यवाही करावी याबाबत स.स.श्री.रऊफ हयांचे कृत्य म्हणजे वर्तमान पत्रात बातमी येण्यासाठी जाणीवपूर्वक हे कृत्य केलेले आहे.मौलाना आझाद केंद्रासाठी सभागृहाने रु.५०.००लाखाची मंजूरी दिलेली असून हयास कुणी एक व्यक्ती नसून संपूर्ण सभागृह अभिनंदनास पात्र आहे.आता जास्त चर्चा न करता मा.महापौर यांनी निर्णय घ्यावा.

मा.महापौर: १) मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्रासाठी महानगरपालिकेने रु. २५.०० लाख व शासनाकडील रु. २५.०० लाख असे दोन्ही मिळून ५०.०० लाखाची तरतूद करण्यात आलेली असून फक्त जागेअभावी काम प्रलंबित आहे.याबाबत प्रशासनामार्फत कार्यवाही चालू असून आर्किटेक्ट श्री.कावरे यांचेकडून नकाशा व डिझाईन तयार करवून घेण्यात आलेले आहे.व आता हया बाबत त्वरीत कार्यवाही करण्यात येईल.

२) स.स.श्री.रऊफ यांचे सोबत काही व्यक्ती सभागृहासमोर घोषणाबाजी करणे योग्य नसून अशा कृत्यास सुरक्षा रक्षक जबाबदार आहे काय याची पडताळणी करून कार्यवाही करण्यात येईल.

३)स.स.श्री.जयवंत ओक यांना सुचना केल्याप्रमाणे कार्यालयास पोलीस चौकीची प्रशासनाने कार्यवाही करावी व खर्चासहीत असा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा.

४) ज्यावेळी सर्वसाधारण सभा राहिल त्यावेळेस पोलीस बंदोबस्त राहिल याची प्रशासनाने दखल घ्यावी.

श्री.प्रदीप जैस्वाल: बाहेरील व्यक्तीस दुपारी २.०० वाजेपर्यंत कार्यालयात येवू देवू नये.

श्री.गंगाधर गाडे: कार्यालयात येवू न देण्याचा बंदी प्रशासनाने घालू नये कारण या ठिकाणी अनेक कामांसाठी वेगवेगळे लोक येतात तेव्हा त्यांना वेळेचे बंधन घालणे योग्य नाही. त्याचप्रमाणे प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी हे कामासाठी साईटवर जात असल्यास त्यांनी कार्यालयातील रजिस्टरवर नोंद करावी.

मा.आयुक्त: मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्राच्या प्रस्ताव मंजूर होवून बरेच दिवस झालेत हया बरोबरच्या प्रस्तावातील इमारती पूर्ण होवू घातल्या मात्र मौलाना आझाद बाबत एवढा उशीर करण्याचे

मा.आयुक्त: मौलाना अब्दुल कलाम आझाद हे थोर क्रांतीकारक होते.त्यांचा सर्व देशवासियांना अभिमान आहे.हया मनपाने अनेक थोर महात्मांचे स्मारक



तयार करण्याचा संकल्प केलेला आहे.हयाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.आंबेडकरांचे स्मारक हया ठिकाणी होत आहे.त्याप्रमाणे मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे ही स्मारक हया ठिकाणी व्हावे असे सभागृहाने ठरविले आहे.हया स्मारकांसाठी २७०० चौरस फूट जागा दिल्ली गेट जवळील जी एस.टी.च्या ताब्यात आहे ती निश्चित केलेली होती.हया स्मारकामध्ये मा.श्री.दिवाकर रावते यांनी प्लॉनोटिरियमची व्यवस्था असणे बाबत मत मांडले होते.व त्यामुळे जास्त टुरीस्ट आकर्षित होतील व विदयार्थानाही त्यातून शिकावयास मिळणार जसे वरळीला नेहरु प्लॉनोटिरियम आहे त्याप्रमाणे हया ठिकाणी असावे अशी कल्पना मांडली मा.महापौर यांनी असे सांगितले की, मुंबई येथील आंतरराष्ट्रीय किर्तीचे आर्किटेक्ट श्री.कावरे साहेब यांच्याकडे काम द्यावे.३१ जुलैपर्यंत श्री.कादरी साहेब औरंगाबादला येणार होते.परंतु ते आले नाहीत.त्यानंतर दुर्देवाने येथील आर्किटेक्ट श्री.तावडे हयांचेकडे हे काम फिस देवून सुपूर्त केले.बजेटमध्ये मनपाचे २५.०० लाख व शासनाकडील रु.४.०० कोटीतील रु. २५.०० लाख असे एकूण ५०.०० लाख तरतूद आपण हया स्मारकासाठी केलेली आहे.जवळजवळ १.०० ते १.५० कोटींचे प्रकरण आपण राबविणार आहोत.हया ठिकाणी लायब्ररी,प्लॅमिंग,टोरियम,कल्चर सेंटर करणेसाठी उत्तम जागा व उत्तम आर्किटेक्ट हयासाठी वेळ खर्च झालेला आहे.काल मा.महापौर विपक्ष नेता,सभागृह नेता स.स.श्री.रऊफ यांचे बरोबर चर्चा झाली.तेव्हा दसऱ्याच्या मुहूर्तावर पाया भरणी व्हावी व २५ ऑक्टो.१७ हया दिवशी भूमीपुजन व्हावे.हया संदर्भात प्रशासनामार्फत येत्या सर्व साधारण सभेत ढोबळ अंदाजपत्रक देवून मान्यता दयावी व त्यानंतर स्थायी समितीत मान्यता घेवून आठ दिवसांत गुत्तेदार फिक्स करुन कार्यवाही करण्यात येईल.

मा.महापौर: लंचसाठी सभा अर्ध्यातासासाठी तहकुब करण्यात येते.

(अंदाजे वेळ २.००सभेला सुरुवात अंदाजे २.४५ वा.)

श्री.गंगाधर गाडे: प्रशासनातर्फे संबंधीत लोकांना वेळीच पायबंद घातला असता तर हा प्रकार पडला नसता.माझ्या माहितीप्रमाणे स.स.श्री.रऊफ यांचेवर पोलीस कार्यवाही होत असल्यास प्रशासनाने पोलीसांना हया बाबतीत कार्यवाही करुन देण्याची विनंती करावी.

श्री.सुदाम सोनवणे: झालेला प्रकार हा निंदनीय असून प्रशासनाने सुरक्षा रक्षकांवर कार्यवाही करावी व यापुढे दक्षत घ्यावी.

श्री.भगवान घडामोडे: सभागृहात हया संदर्भात निर्णय झालेला असून पुन्हा निर्णय बदलू नये.

मा.आयुक्त: सुरक्षा रक्षकांना पाबंद करण्यात आले असून योग्य ती पडताळणी करुन जबाबदार कर्मचाऱ्यांना योग्य ती समज देण्यात येईल.त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तांना हय संदर्भात कल्पना दिलेली असून योग्य ती कार्यवाही करण्यात आलेली आहे.

श्री.वसंत देशमुख: आता जो प्रकार सभागृहात झाला तो निंदनीय असून पोलीसांनी जी कार्यवाही केलेली आहे ती योग्य असून सभागृहात पुन्हा चर्चा घडवून आणू नये.

मा.महापौर: ठिक आहे चर्चा बंद करुन विषय क्र.२ मंजूर करण्यात येतो.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे मो.मकाई गेट पासून सिध्दार्थ उदयान पर्यंत नवीन ७०० मी.मी.व्यासाची आर.सी.सी.मुख्य जलनिस्सारण वाहीनी (मेन सिव्हर बी-३) टाकणे करीता परिसर अभियांत्रिकीच्या दरसूची ९५-९६ प्रमाणे.

१) मकाई गेट ते पानचक्की रु.२२,०५,०००/-

२) पानचक्की जक सिध्दार्थ उदयान रु. ३०,२२,९००/-

हया अंदाजपत्रकानुसार मनपातर्फे पाईप खरेदी करुन मंजूरी (लेबर चार्जेस) अशी दोन प्रकारची निविदा मागवून सदरील खर्च ९७-९८ च्या शासकीय अनुदानातून रु. ४०.०० लाख व मनपा फंडातून रु.१२,२७,९००/- च्या खर्चास मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.७३/३ :** कार्यकारी अभियंता (पा.पु व ज.नि.) औरंगाबाद महानगरपालिका प्रस्ताव सादर करीत आहे की, दि.२७/१२/९५ रोजी सर्वसाधारण सभेमध्ये ठराव क्र. ११८/८ अन्वये औरंगाबाद शहरासाठी पाणी पुरवठा प्रकल्प जायकवाडी जलाशय ते औरंगाबाद शहरापर्यंत महानगरपालिकेस हस्तांतरीत करुन घेण्यास ठराव पारीत झालेला आहे. हा प्रस्ताव पारीत होतांना बहुतांशी मुदयांचा उल्लेख करावयाचा राहिलेला आहे त्यासाठी पुर्नप्रस्ताव सर्व बाबींचा राहिलेला आहे.त्यासाठी पुर्नप्रस्ताव सर्व बाबींचा समावेश करुन सादर करण्यात येत आहे.

१)परिसर अभियांत्रिकी विभागास या योजनेपासूनचं उत्पन्न व त्यावर होणार खर्च.

अ) उत्पन्न :- हया योजनेवरील रस्त्यांमध्ये असणारे ग्राहकांची संख्या १५ असून त्यापासून परिसर अभियांत्रिकी विभागास रक्कम रु. २२४.९९ लाख प्रतिवर्षी एवढे उत्पन्न होते.तसेच महानगरपालिकेकडून रक्कम रु. ५८९.९२ लाख प्रतिवर्षी एवढे उत्पन्न होते असे एकूण उत्पन्न रक्कम रु. ८१४.९१ लाख एवढे प्रतिवर्ष आहे.

ब) खर्च : हया योजनेवर खालील प्रमाणे हा परिसर अभियांत्रिकी विभागातर्फे करण्यात येतो.

अ) देखभाल व दुरुस्ती यांमध्ये काम ६८.७३ लाख  
करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार

ब) उपविभाग क्र. ६ यांत्रिकी विभागातील १८.२४ लाख  
अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार

क) दुरुस्ती व देखभाल ६५.८९ लाख  
एकूण १५२.९८ लाख

२) ठराविक खर्च :-

अ) रॉयल्टी (सिंचन विभाग) २९.२५ लाख

ब) विद्युत(म.रा.वि.म.) २.०० लाख

क) देखभाल व दुरुस्ती ५०% ६५.८९ लाख

ड) रसायन खरेदी ५१.३५ लाख

इ) पाणी नमुने तपासणी ०.३९ लाख

एकूण १४८.८० लाख

परिसर अभियांत्रिकी विभागास हया योजनेपासून एकूण रक्कम रु. ८१४.९१ लाख एवढे होते व त्या योजनेवर एकूण खर्च रक्कम रु. ३०१.५८ लाख एवढा होतो.म्हणजे या योजनेपासून परिसर अभियांत्रिकी विभागाची रक्कम रु. ५१३.३३ लाख एवढ्याची बचत होते.

२) महानगरपालिका औरंगाबाद यास योजनेपासूनचे उत्पन्न व त्यावर होणारा खर्च.

२) १) उत्पन्न:- महानगरपालिकेच्या हद्दीमधील नळ धारकांतर्फे (घरगुती,औदयोगिक व व्यावसायिक रक्कम रु. ५००.लाख एवढ्याचे उत्पन्न होते.

२) खर्च :- पाणी पुरवठा योजना राबवितांना महानगरपालिकेस खालीलप्रमाणे खर्च करावा लागतो.

अ) परिसर अभियांत्रिकी विभागाकडून ५८९.९२ लाख

पाणी खरेदी पोटी खर्च

ब) विद्युत देयक (म.रा.वि.म.) १५६.०० लाख

जायकवाडी ते क्रांतीचौक पर्यंतच्या

पाणी उपसापोटी विद्युत खर्च

एकूण २१४९.९२ लाख

महानगरपालिकेस पाणी पुरवठा योजना राबवितांना एकूण खर्च रु. २१४९.९२ लाख एवढा होत असून प्रत्यक्षात त्यापासून रक्कम रु. ५००.०० लाख एवढेच उत्पन्न होते.म्हणजेच महानगरपालिकेत दरवर्षी रु. १६४९.९२ लाख एवढ्याचे तोटा सहन करावा लागतो.

३) महानगरपालिकेने पाणी पुरवठा योजना हस्तांतर करून घेतल्यानंतर होणारा खर्च,अस्थापनेवर येणारा खर्च हा सेन्ट्रल पब्लीक हेल्थ आणि इन्व्हायरमेंटल इंजिनियरिंग ऑर्गनायझेशन,नवी दिल्ली यांनी केलेल्या शिफारशीनुसार गृहीत धरण्यात आला आहे.

३) १) ठराविक खर्च

अ) अधिकारी वर्गाचा पगार १६.९५ लाख

ब) देखभाल व दुरुस्ती मध्ये काम ६९.४६ लाख

करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार

क) देखभाल व दुरुस्ती ५०% ६५.८१ लाख

एकूण १५२.२२ लाख

३) २) अठराविक खर्च

रॉयल्टी (सिंचन विभाग) २९.२५ लाख

विद्युत (म.रा.वि.म.) १५६०.००लाख

रसायन खरेदी ५१.३५ लाख

देखभाल व दुरुस्ती ६५.८१ लाख

पाणी नमुने तपासणी ०.३९ लाख

एकूण १७०६.८०लाख

उपरोक्त योजना हस्तांतर झाल्यानंतर महानगरपालिकेस रक्कम रु. १८५९.०२ लाख एवढा खर्च येईल.

४) योजना हस्तांतर झाल्यानंतर महानगरपालिकेस होणारे उत्पन्न.

अ) रस्त्यांमधील असणाऱ्या ग्राहकाकडून होणारे उत्पन्न २२४.९९ लाख

ब) शहरातील नळ धारकांकडून होणारे उत्पन्न ५००.०० लाख

एकूण ७२४.९९ लाख

योजना ही महानगरपालिकेकडे हस्तांतर झाल्यानंतर त्यावर महानगरपालिकेस एकूण रक्कम रु. १८५९.०२ लाख एवढा खर्च येईल.व त्यापासून उत्पन्न रक्कम रुपये ७२४.९९ लाख एवढे होईल.म्हणजेच महानगरपालिकेस रक्कम रु. ११.३४.०३ लाख एकूण तोटा श्री.हमीद ताबा,श्री.महादेव सुर्यवंशी,श्री.प्रभाकर विधाते,श्री.जावेद रज्जाक : भ्रष्टाचार होईल.

५) हया योजनेवर सध्या तृतीय श्रेणी ४५ व चतुर्थश्रेणी ९३ असे एकूण १३८ कर्मचारी कार्यरत आहे.हे सर्व कर्मचारी महानगरपालिकेच्या सेवाभरती व अटीनुसार कायम स्वरूपी वर्ग करणे आवश्यक राहिल.सेन्द्रल पब्लीक हेल्थ व इन्व्हायरमेंटल इंजिनियरिंग ऑर्गनायझेशन नवी दिल्ली यांनी दिलेल्या माप दंडानुसार या योजनेवर २३३ कर्मचारी आवश्यक आहे.

६) तांत्रिक व अतांत्रिक अधिकारी महानगरपालिकेकडे एक वर्षाच्या कालावधी करीता प्रतिनियुक्तीवर घेणे योग्य राहिल.

७) या प्रकल्पासाठी खालीलप्रमाणे कर्ज घेण्यात आलेले आहे.

अ)शासकीय अनुदान	१०७०.८८ लाख
ब) लोकवर्गणी	४५८.९६ लाख
क) आयुर्विमा कर्ज	१५७५.१० लाख
ड) खुल्या बाजारातून कर्ज	<u>२१८४.७० लाख</u>
एकूण	५२८९.६४ लाख

वरील पैकी क व ड यांची हप्तेवारी व दयेय असलेले व्याजाची रक्कम ही महानगरपालिकेस भरावी लागेल.

८) सध्या नक्षत्रवाडी ते क्रांतीचौक पर्यंत टाकलेल्या १४०० मी.मी.व्यासाची पी.एस.सी.गुरुत्व वाहीनीला सर्वात जास्त गळत्या झाल्याचे आढळले. त्यावर देखभाल व दुरुस्तीची आवश्यकता पडते.हयामुळे अस्तित्वात असलेल्या पी.एस.सी.ची जलवाहीनी आहे.त्याऐवजी एम.एस.ची केल्यास पाणी पुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण होणार नाही.तरी वरील बदल हा परिसर अभियांत्रिकी तर्फे करून देण्यात यावा.

९) महाराष्ट्रातील इतर सर्व महानगरपालिकांकडे स्वतःच्या मालकीचे जलस्त्रोत आहे परंतु औरंगाबाद शहरास सुमारे ६० किमी अंतरावरून पाणी घ्यावे लागते.याकरीता एकूण ४ ठिकाणावरून पंपाद्वारे उचल करून घ्यावे लागते.हयाकरीता महानगरपालिकेस विजेचा खर्च व्यावसायिक दराने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातर्फे आकारण्यात येतो.त्यामुळे वीजबील हे महिन्याकाठी १.६२ कोटी भरावी लागते.त्यामुळे महानगरपालिकेवर मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा पडतो.

वरील बाब लक्षात घेता शासनाकडे वीजबील शेतीच्या दराने आकारण्यात यावे.हयाकरीता मागणी करणे योग्य राहिल.अन्यथा हा प्रकल्प महानगरपालिकेस तोटयातच राबवावा लागेल.

वरील बाबींचे अवलोकन घेता असे निदर्शनास येते की, सदरील प्रकल्प हस्तांतरण केल्यास महानगरपालिकेची आर्थिक बचत होणार नाही.त्यामुळे फेरविचारार्थ तसेच शासनास कळविणेस्तव प्रस्ताव सादर.

#### संवाद:

श्री.संजय जोशी: १) हया प्रस्तावात अस्थापनेवरील खर्च रु. १५२.७८ लाख दाखविलेला आहे.

२) हया योजनेतील १३८ कर्मचारी/अधिकारी यांच्या पगारावरील खर्चात बरीच तफावत दिसून येते.

३) मनपास पाणी पुरवठा योजना राबवितांना एकूण खर्च रु. २१४९.९२ लाख एवढा होत असून प्रत्यक्षात त्यापासून रक्कम रु. ५००.००लाख एवढेच उत्पन्न होते.म्हणजेच मनपास दरवर्षी २१,१६४९.९२ लाख एवढ्याचा तोटा सहन

करावा लागतो.तेव्हा सदरील योजना अत्यावश्यक नसून मनपाला झळ पोहोचते.

४) हया शिवाय लोकवर्गणीद्वारे कर्जे घेतलेले आहे.अठराविक खर्च व इतर खर्च हा मनपाला परवडणारा नसून हया बाबत सविस्तर माहिती दयावी.

श्री.गजानन बारवाल: सदरील प्रस्तावातील पाणी पुरवठा लाईन ही फारच जुनी असून ते काढून टाकणे आवश्यक आहे व नवीन लाईन टाकणे जरूरीचे आहे.हयामध्ये मनपाचा तोटा जरी झाला तरी तो सहन करणे आवश्यक असून संबंधीत प्रस्तावामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यात कायमची सुधारणा होईल.त्याचप्रमाणे याबाबत एक अभ्यास दौरा काढून प्रस्ताव सुधारीत रित्या ठेवावा.

श्री.नरेंद्र पाटील: १) शहराला पूर्वी खाम व हर्सुल तलावातून पाणी पुरवठा होत असे.आता जायकवाडीतून पाणी पुरवठा होतो.परंतु यासाठी पुन्हा एक तलाव हर्सुलच्या बाजूला तयार करावा व पाहणी करावी. याच संदर्भात माजी आयुक्त यांनी तशी कल्पना मांडलेली होती त्यानुसार कार्यवाही व्हावी.

२) हया प्रस्तावात आयुर्विमा कर्जे खुल्या बाजारातील कर्जे मनपाने हयापूर्वी घेतलेले आहे काय?याची माहिती दयावी.यापूर्वी सुध्दा सदरचा प्रस्ताव झालेला होता व दोन भागात मांडलेला होता.तो योग्य नसून सदरील प्रस्तावाबाबत अभ्यास करण्यासाठी वेळ देवून नंतरच प्रशासनाने ठेवावा.

मा.महापौर: स.सदस्यांच्या सुचना लक्षात घेता हया प्रस्तावातील त्रुटी व अभ्यास करण्याच्या दृष्टीने सभागृहात एक उपसमिती गठीत करण्यात येते.सदरील समितीने वेळोवेळी चर्चा व बैठका घेवून अभ्यास दौरा आखून पाहणी करावी व दोन महिन्यात आपला अहवाल सभागृहाला दयावा.

समितीमध्ये महापौरांचे अध्यक्षतेखाली खालील स.सदस्य राहतील त्यांची नावे पुढील प्रमाणे.

१)सर्वश्री-सुदाम सोनवणे २) फैय्याज कुरेशी ३) गजानन बारवाल ४) नरेंद्र पाटील ५) संजय जोशी ६) मुश्ताक अहेमद ७) कु.माया लाडवाणी ८) गौतम खरात ९) श्रीमती मोहसीना बिल्किस १०) एकबाल मुजाहेद ११) कार्यकारी अभियंता (पापू)

**ठराव:**प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे औरंगाबाद शहरासाठी पाणी पुरवठा प्रकल्प जायकवाडी जलाशय ते औरंगाबाद शहरापर्यंत मनपास हस्तांतरीत करणेसाठी एक उपसमिती मा.महापौर यांचे अध्यक्षतेखाली रहीत करण्यात येते. सदरील समितीत खालीलप्रमाणे स.सदस्य राहतील त्यांची नावे पुढील प्रमाणे

सर्वश्री.

- १) श्री.सुदाम सोनवणे
- २) फैय्याज कुरेशी
- ३) गजानन बारवाल
- ४) नरेंद्र पाटील
- ५) संजय जोशी
- ६)मुश्ताक अहेमद
- ७)कु.माया लाडवाणी
- ८)श्री.गौतम खरात
- ९)श्रीमती मोहसीना बिल्किस
- १०)एकबाल मुजाहेद

११)कार्यकारी अभियंता(पापू)

सदरील समितीने आपला अहवाल दोन महिन्यात सर्वसाधारण सभेत सादर करावा असे सर्वानुमते ठरले.वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.७४/४ :** सचिव महानगरपालिका औरंगाबाद हयांनी प्रस्ताव सादर केला की, मा.महापौर महानगरपालिका औरंगाबाद यांनी विरोधी पक्षाची भूमिका सभागृहात सामंजसपणे मांडण्यासाठी व पूर्वीच्या परंपरेनुसार स.नगरसेवक श्री.फैय्याज कुरेशी यांची विरोधी पक्षनेता हया पदावर निवड केलेली असल्याने सदरील निवड कायम करणे व त्यांना द्यावयाच्या सवलती व सुविधा तसेच खर्चाचे बाबत प्रस्ताव विचारार्थ सादर.

**संवाद:**

श्री.गजानन बारवाल: नियमाप्रमाणे सभागृहनेता व विरोधी पक्षनेता यांना प्रशासनाच्या सर्व सुविधा मिळणेसाठी कार्यवाही करावी. त्यांचेकडून वसूली होवू नये याची काळजी घ्यावी व प्रस्ताव मंजूर करावा.

मा.महापौर: सदरील प्रस्ताव मंजूर करुन शासनाकडे पाठवावा.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे मा.महापौर महानगरपालिका,औरंगाबाद यांनी विरोधी पक्षाची भूमिका सभागृहात सामंजसपणे मांडण्यासाठी व पूर्वीच्या परंपरेनुसारस.नगरसेवक श्री.फैय्याज कुरेशी यांची विरोधी पक्षनेता हया पदावर निवड केलेली असल्याने सदरील निवड कायम करणे व त्यांना द्यावयाच्या सवलती व सुविधा तसेच खर्चास मंजूरी देवून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यास मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.७५/५ :**औरंगाबाद शहर विकास मंजूर विकास योजनेनुसार आरक्षण क्र. २७७ "पार्क" हया प्रस्तावाने न.भु.क्र. २३८४/१ क्षेत्र १६७.१० चौ.मी.हया मिळकत धारकांची जमीन बाधीत आहे.

मिळकत धारकाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १२७ अन्वये खरेदी सुचना दिलेली आहे.

मंजूर विकास योजनेतील आरक्षणाखालील जमीन १० वर्षा पर्यंत संपादन केली गेली नाही तर मिळकतधारक अशा खरेदी सुचना देवू शकते. सदर विकास योजनाही १९७५ मध्ये मंजूरी झालेली असल्याने अर्जदाराने दिलेली खरेदी सुचना वैध आहे.

सदर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १२७ अन्वये भूसंपादनाची कार्यवाही ६ महिन्यांच्या आत सुरु करणे बंधनकारक आहे.नसता आरक्षणाखालील जमीन वगळली जाते आणि लगतच्या वापरानुसार परवानगी मिळकत धारकास देणे भाग पडते.

संबंध अर्जदाराची मिहकतीचे क्षेत्र १६७.१० चौ.मी. आहे परंतू तेवढी क्षेत्र संपादन करुन महानगरपालिकेचा उद्देश सफल होणार नाही करीता सदरील आरक्षणाखालील संपूर्ण क्षेत्र संपादन करणे आवश्यक आहे.तरी वरील भूसंपादनाची कार्यवाही विहित मुददीत सुरु करणेसाठी भूसंपादन प्रस्ताव मंजूरीस्तव सादर.

**संवाद:**

श्री.हमीद उददीन ताबा: २७७ ही पार्कसाठी असलेली जागा कोणत्या ठिकाणची आहे.हयापूर्वी सदरील प्रस्ताव का मांडलेला नाही याची माहीती द्यावी.

सहा.संचालक नगररचना: सदर जागा टारुन हॉलच्या बाजूची असून विकास कामा

बाबतच्या संदर्भात सदरील जमीन संपादन करण्यासाठी खरेदी सूचना देण्यात आली आहे. तरी सहा महिन्यांच्या आत याबाबत प्रशासनाने कार्यवाही करून भूमी संपादनाची कार्यवाही करणे आवश्यक आहे नसता सदरील जमीन आरक्षणातून खुली होईल.

श्री.हमीद ताबा: अद्याप पावेतो सदरचा प्रस्ताव प्रलंबीत का होता त्यावेळेपासून प्रस्तावात दुरुस्ती करून सर्वसाधारण सभेपुढे का पाठविला नाही.

सहा.संचालक नगररचना: सदरील प्रस्ताव प्रलंबीत ठेवल्यास एक महिन्यांच्या आत सर्वसाधारण सभेपुढे मंजूरी घेवून शासनाकडे पाठविणे आवश्यक आहे.

सहा.संचालक नगररचना: सदरील प्रस्ताव प्रलंबीत ठेवल्यावरच एका महिन्यांच्या आत सर्वसाधारण सभेपुढे मंजूरी घेवून शासनाकडे पाठविणे आवश्यक आहे.

मा.महापौर: स.सदस्य श्री. हमीद ताबा हयांच्या सूचनेनुसार सदरील प्रस्तावात दुरुस्ती करून मंजूरी देणे योग्य.

श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय: सदरील प्रस्तावातील किती जागा शिल्लक आहे याची माहिती द्यावी. प्रस्तावातील दुरुस्ती करून माहिती द्यावी व प्रस्ताव विस्तारीत करून सादर करावे.

प्रदीप जैस्वाल: सदरील प्रस्ताव व त्या व्यतिरीक्त इतर असे प्रस्ताव असल्यास सहा महिन्यांच्या आत सादर करून मा.जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविणे योग्य असून त्याप्रमाणे कार्यवाही करावी.

मनमोहनसिंग ओबेरॉय: हया प्रस्तावाची सविस्तर माहिती देण्यात आलेली असून नियमाप्रमाणे प्रशासनाने कार्यवाही करावी नसता सदरील प्रस्ताव यातून डिलीट करावे.

श्री.हमीद ताबा: मंजूरपूरा ते गांधी पुतळा रोड येथील एकूण सहा प्रापटीची आहेत पैकी एक प्रापटी मनपाच्या मालकीची आहे. सन १९७७ पासून मनपाच्या रस्त्यामध्ये आरक्षित जागा आहे त्यावेळेस पासून कार्यवाही का झालेली नाही.

संजय जोशी: काही भागात मनपाच्या मालकीच्या ठिकाणी भाडेकरूचे पोटभाडेकरू आहेत त्यांना काढून तशा इमारती मनपाने ताब्यात घ्याव्यात व नियमाप्रमाणे कार्यवाही करावी.

श्रीमती मोहसीना बिल्किस: मो.शहाबाजार येथील काही भागातही अशाच प्रकारचे आरक्षित जागा आहेत त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी.

श्री.जावेद रज्जाक: चेलीपूरा ते चंपा मस्जिद हया भागातील रोडवरील जागेबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी.

मा.महापौर: सदरचा प्रस्ताव मंजूर करण्यात येतो.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे औरंगाबाद शहर मंजूर विकास योजनेनुसार आरक्षण क्र. "२७७ पार्क" हया प्रस्तावाने न.भू.क्र. २३८४/१ क्षेत्र १६७.१० चौ.मी. हया मिळकत धारकांची जमीन बाधीत आहे. मिळकत धारकाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १२७ अन्वये खरेदी सूचना दिलेली आहे व सदरील बाबत विकास योजना सन १९७५ पासून मंजूर असून, भूसंपादनाची कार्यवाही ६ महिन्यांच्या आत सुरु करणे बंधनकारक आहे नसता आरक्षणातील जमीन वगळली जाते आणि लगतच्या वापरानुसार विकास परवानगी देणे भाग पडते. सबब अर्जदाराची मिळकतीचे क्षेत्र १६७.१० चौ.मी. आहे. परंतु तेवढी क्षेत्र संपादन करून मनपाचा उद्देश सफल होणार नाही. करीता सदरील आरक्षणातील संपूर्ण क्षेत्र संपादन करणे आवश्यक आहे. तरी हे संपूर्ण क्षेत्र संपादन करण्याची कार्यवाही करावी.

सदरील प्रस्तावाच्या आरक्षणाच्या जागेत वषट् मेमोरियल ट्रस्टच्या इमारतीचा समावेश

आहे.तेथील भूसंपादनासाठीची कार्यवाही करते वेळेस वषद मेमोरियलची जागा सोडून उर्वरित आरक्षणातील क्षेत्र संपादन करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.७६/६:** औरंगाबाद शहराच्या १९७५ मध्ये मंजूर विकास योजनाप्रमाणे १०० फूट रुंद व प्रारूप विकास योजनेनुसार सिध्दार्थ गार्डन (वरद गणेश) चौक ते मिलकॉर्नर हा रस्ता ११५ फूट रुंद प्रस्तावित केलेला आहे.

तथापि १९५७ च्या मंजूर विकास योजनेनुसार प्रिन्टव्हल चौक ते सिध्दार्थ गार्डन चौक तसेच मिलकॉर्नर ते सिटीक्लब पर्यंत सुपूर्ण रस्ता १०० फूट रुंदीने विकसीत करून रहदारीस मोकळा केलेला आहे.आता फक्त सिध्दार्थ गार्डन चौक ते मिलकॉर्नर चौक हा विकास योजनेनुसार १०० फूट रुंद विकसीत केलेली नाही.

हया भागात शहराचे मध्यवर्ती बसस्थानक आहे.हयामुळे तेथे वाहतुकीची बरीच कोंडी होत असते.पायी चालणाऱ्यांची तसेच शेजारी असलेल्या हॉटेलच्या वापरामुळे होणारी वर्दळ खुप आहे.ही हॉटेलस रस्त्यामध्ये बाधित होतात हा रस्ता व्ही.आय.पी.रस्ता असल्याने व सहाय्यक संचालक नगर रचना वाहतूक व परिवहन यांनी तयार केलेल्या बसस्टॅन्ड वाहतूक सुधार योजनेतील पहिल्या टप्प्यानुसार व रस्ता विकसीत करणे अत्यंत आवश्यक आहे.रस्त्याचे महत्व,रहदारीची कोंडी पाहता हया रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रस्ताव मान्य होणे आवश्यक आहे.

हा प्रस्ताव मान्यतेस्तव दि.१६/३/९६ सर्व साधारण सभेत विषय क्र. १६७/७ वर होता त्यास त्यावेळी स्थगित ठेवण्यात आले होते तरी सदर प्रस्ताव पुर्नविचारार्थ व भूसंपादन प्रस्ताव व त्यास लागणाऱ्या खर्चासह मान्यतेस्तव सादर.

#### संवाद:

मा.महापौर: मंजूर.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे औरंगाबाद शहराच्या १९७५ मध्ये मंजूर विकास योजनेप्रमाणे १०० फूट रुंद व प्रारूप विकास योजनेनुसार सिध्दार्थ गार्डन (वरद गणेश) चौक ते मिलकॉर्नर हा रस्ता ११५ फूट रुंद प्रस्तावित केलेला आहे.हा रस्ता व्ही.आय.पी. रस्त्यात येत असल्याने व सहा.संचालक नगररचना वाहतूक व परिवहन यांनी तयार केलेल्या बसस्टॅन्ड वाहतूक सुधार योजनेतील पहिल्या टप्प्यानुसार हा रस्ता विकसीत करणेस व भूसंपादन करण्यास मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.७७/७ :** औरंगाबाद शहर मंजूर विकास योजनेनुसार ३०.०० मीटर (१०० फूट) रुंद रस्त्यासाठी रेल्वे स्टेशन समोरील खाजगी मिळकती संपादन करणे आवश्यक आहे.रेल्वेस्टेशन समोर असलेला पेट्रोलपंप हा विकास योजनेच्या रस्त्याने संपूर्ण बाधित आहे. हया लगत हॉटेलचे व्यवसाय चालू आहेत.हया मुळे तेथे वाहने रस्त्यावर उभी राहतात.तसेच पेट्रोल घेणेसाठी वाहनांची रांग असते त्यामुळे अस्तित्वातील रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा होतो.हा भाग रेल्वेस्टेशनचे मुख्य दरवाजाचे समोरील असल्याने रुंद असणे आवश्यक आहे.

सदर प्रस्ताव मान्यतेस्तव दि.२७/१२/९५ सर्व साधारण सभेसमोर ठेवला होता.त्यावेळी ११४/४ अन्वये चर्चेत सदर प्रस्ताव प्लॅनिंग कमिटीकडे पाठविणेचे ठरले.हा रस्ता मंजूर विकास योजनेचा असल्याने प्लॅनिंग कमिटीकडे पाठविणेची आवश्यकता नाही.



करीता रेल्वेस्टेशन समोरील बाधित मिळकती महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाचे कलम १२६(४) अन्वये संपादन करावयाचे प्रस्तावास व संपादनास येणाऱ्या खर्चास मंजूरी देणे योग्य. सबब प्रस्ताव मंजूरीस्तव सादर.

**नोट:** मा.महापौर,मा.आयुक्त,मा.खासदार तसेच मा.स.संचालक नगररचना आणि स.स.अ.रशीद हयांच्या संयुक्त बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पेट्रोलपंप शेजारील हॉटेलसाठी तसेच त्यांच्या बाजूचे दुकानासाठी १५ फूट जागा सोडून उर्वरित जागा आरक्षित करून सुचित केल्याप्रमाणे करावे असे ठरले.

त्यानुसार कार्यवाही व्हावी.

मा.महापौर :मंजूर.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे औरंगाबाद शहर मंजूर विकास योजनेनुसार ३०.०० मी.(१००फूट) रुंद रस्त्यासाठी रेल्वेस्टेशन समोरील खाजगी मिळकती संपादन करणे आवश्यक आहे.रेल्वेस्टेशन समोर असलेला पेट्रोलपंप हा विकास योजनेच्या रस्त्याने संपूर्ण बाधित आहे.त्यालगत हॉटेल्सचे व्यवसाय चालले आहे.करिता रेल्वेस्टेशन समोरील बाधित मिळकती महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम कलम १२६(४) अन्वये संपादन करून पेट्रोलपंप शेजारील हॉटेल्ससाठी तसेच त्यांचे बाजूचे दुकानांसाठी १५ फूट जागा सोडून उर्वरित जागा आरक्षित करून विकसीत करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.७८/८ :** लेखाधिकारी-१ यांनी प्रस्ताव सादर केला की,महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना चारचाकी वाहन खरेदीसाठी देण्यात आलेल्या अग्रीम रकमेवर सर्वसाधारण सभा दिनांक १७/८/९६ ठराव क्र. २२/२० नुसार ८% दराने व्याज आकारणी बाबत ठराव पारीत झालेली होता.तदनंतर पूढील सर्वसाधारण सभेत ८% दराने व्याज आकारणी करण्यात यावी असे ठरविण्यात आलेले आहे.

तदनंतर अधिकाऱ्यांना वाहन खरेदी करीता प्रदान करतांना शासनाचे निर्णयानुसार चारचाकी वाहनांना कर्ज देतांना १४% व्याज दराने व्याज आकारणी करण्यात येते.त्यामुळे सुधारीत फेर विचारार्थ प्रस्ताव सादर करण्यात येतो की, महानगरपालिकेने अधिकाऱ्यांना चारचाकी वाहन कर्ज देण्यात आलेले आहे.त्यांनाही १४% आकारण्यात यावे.त्यानुसार हयापूर्वी देण्यात आलेल्या सर्व अधिकाऱी यांच्यावर अग्रीम रकमेवर १४% दराने व्याज आकारणी करणेच्या मंजूरीस्तव प्रस्ताव सादर.

**संवाद:**

श्री.प्रदीप जैस्वाल: हा प्रस्ताव एकदा मंजूर झाल्यानंतर पून्हा का आला याची माहिती द्यावी.  
मा.आयुक्त: महानगरपालिकेतील काही अधिकारी वर्गांना गाड्यासाठी कार्यालयीन कर्ज रु.२.०० लाखाचे देण्यात आलेले आहे.ते कर्ज सभागृहाने हयापूर्वीच ६% व्याज दराने देणे बाबत मंजूरी दिलेली आहे.परंतू शासनाच्या नियमाप्रमाणे १४% व्याजदर असल्याने पूर्वीच ६% व्याजदराने दिलेल्या कर्जावर ऑडीटशेरा मिळू नये म्हणून अधिकाऱ्यांना वाहन खरेदी करीता अग्रीम देतांना शासनाचे निर्णयानुसार चारचाकी वाहन खरेदीसाठी देण्यात आलेल्या रक्कमेवर १४% व्याजदर आकारणेचा सुधारित निर्णय नियमानुसार जास्तीत जास्त रु. १.२५ लाख वाहन खरेदीचे कर्ज प्राप्त होवू शकते.

श्री.प्रदीप जैस्वाल: उपअभियंता यांना चारचाकी गाड्या कर्जाऊ देण्याच्या प्रस्तावावर सभागृहाने माजी आयुक्त हयांच्या काळात मंजूरी दिलेली आहे.हयाबाबतचा सर्वाधिकार सभागृहाला आहेत.मुख्य लेखापरिक्षक हयांनी माहिती द्यावी.

- श्री.संजय जोशी: मागील वेळेसच सभागृहात हा प्रस्ताव आलेला होता.त्याचा मी विरोध केलेला होता की,शासनाच्या निर्णयानुसार चारचाकी वाहन खरेदीसाठी देण्यात आलेल्या रकमेवर व्याजदर आकरणेचा सुधारीत निर्णय व्हावा.शासनाकडील नियमानुसार जास्तीत जास्त रु. १.२५ लाख वाहन खरेदीचे कर्ज प्राप्त होवू शकते.
- श्री.प्रदीप जैस्वाल: उपअभियंता हयांना चारचाकी गाड्या कर्जाऊ देण्याच्या प्रस्तावावर सभागृहाने माजी आयुक्त हयांच्या काळात मंजूरी दिलेली आहे.हया बाबतचा सर्वाधिकार सभागृहाला आहेत.मुख्य लेखापरिक्षक हयांनी माहीती घ्यावी.
- श्री.संजय जोशी: मागील वेळेसच सभागृहात हा प्रस्ताव आलेला होता.त्याच वेळेस मी विरोध केलेला होता की,शासनाच्या नियमाप्रमाणे कर्मचाऱ्यांना वाहन खरेदीसाठीचा जो व्याजदर आहे तो जादा आहे.परंतू आपण ८% वरून ६% एवढा कमी केला तो चूकीचा असून नियमाप्रमाणे करणेसाठीची मी सूचना केलेली होती व परत हा प्रस्ताव सुधारणेसाठी आलेला आहे.
- श्री.गजानन बारवाल: ज्यावेळेस प्रस्ताव प्रशासनाने मांडलेला होता त्याचवेळेस विचारपूर्वक होता की,येथील अभियंता व काही अधिकाऱ्यांना चारचाकी वाहने कार्यालया तर्फे कर्जाद्वारे देवून त्यांना वाहन भत्ता देण्यात यावा.व मनपाच्या गाड्या वापरात आहेत त्या परत घेण्यात याव्यात.
- श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय: महानगरपालिकेतर्फे अधिकाऱ्यांना चारचाकी वाहन खरेदीसाठी कार्यालयातर्फे कर्जे देवून वितरीत केलेले आहे.ते शासनाच्या निर्णयाप्रमाणे आहे काय? शासनाच्या नियमात जास्तीत जास्त १.२५ लाख कर्ज देण्यात येते.तरीही हया ठिकाणी जादा कर्ज देण्यात आलेले आहे.हया बाबतचे मार्गदर्शन मिळण्यासाठी शासनाकडून माहीती मागवून घ्यावी.
- श्री.सै.अली मिरां सलामी: शासनाकडून जे मार्गदर्शक तत्वे आहेत ती मागवून पूढील कार्यवाही करावी.
- श्री.मुश्ताक अहेमद: सदरील प्रस्ताव स्थगित ठेवून शासनाकडून माहीती मागवावी.जर अशा प्रकारचा प्रस्ताव मंजूर केल्यास मनपा आर्थिक अडचणीत येवून बॉडी बरखास्त होण्याची चिन्हे दिसतात.
- श्री.प्रदीप जैस्वाल: अधिकाऱ्यांना वाहन खरेदीसाठीचा कर्जे देवून व त्यांना मनपाच्या गाड्या बंद करून स्वतःसाठी वाहन भत्ता देण्यात येतो.त्यामुळे वाहन चालकांचा कमी होतो व त्याचसाठी मनपाचे आर्थिक खर्च कमी होतो व बचतही होते.आपण जर बारकाईने लक्ष दिले तर स्वेच्छा निधीचा खर्च स.सदस्य कोणकोणत्या कामासाठी करतात व तसे करतात याची पाहणी केली तर स्पष्टपणे दिसून येईल.तेव्हा जनतेचा पैसा कशासाठी उपयोगात आणावा याच सर्वानी विचार करावा.
- श्री.काशीनाथ कोकाटे: स.सदस्य श्री.प्रदीप जैस्वाल यांनी स्वेच्छा निधीच्या अपहार प्रकरणी सभागृहात पुराव्यानिशी बोलावे.
- श्री.नरेंद्र पाटील: सदरील प्रस्ताव प्रशासनातर्फे आलेला आहे.अधिकाऱ्यांना कर्ज देतांना कोणत्या अटी राहतील याची चर्चा करावी.
- श्री.फैय्याज कुरेशी: ६% व्याजदराने कर्जे अधिकाऱ्यांना देता येते काय? हयाची माहीती द्यावी इतर ठिकाणी १८% व्याजदर आहे.मग याच ठिकाणी ६% व्याजदर कोणत्या आधारे लावले.हयाबाबत प्रशासनाने शासनाकडून माहीती मागवावी.
- श्री.गंगाधर गाडे: प्रशासनाने अधिकाऱ्यांना कर्जाद्वारे वाहन खरेदीसाठी पैसे देतांना जनतेचा पैशाचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी.स.स.श्री.नरेंद्र पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे इतर ठिकाणचे व्याजदर पहावे.काही ठिकाणी २४% व्याजदर

कोणत्या आधारे ठरविले ते योग्य आहे काय? स.स.चे स्वेच्छानिधीचे प्रशासनाने बारकाईने लक्ष द्यावे व तसे काही अपव्यय किंवा भ्रष्टाचार आढळल्यास संबंधीतांस जबाबदार धरावे.यासाठीच शासन नियमाप्रमाणे व्याजदर आकारणी करावी.

श्री.महादेव सुर्यवंशी: सभागृहात चर्चेची दिशा बदललेली असे वाटते.अधिकाऱ्यांना मनपातर्फे कर्ज देतांना मनपाची बचतच होत आहे.परंतु सदरील प्रस्तावावरील व्याजदर आकारणी करावी.

श्री.भगवान घडामोडे: हया प्रस्तावा संदर्भात मनपाचे हित जोपासले जात असेल तर प्रस्ताव रद्द करुन ६% व्याज आकारणी करावी.

श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय: कायदयामध्ये असा काही नियम नाही की,औरंगाबाद महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना वाहन खरेदीसाठीच्या कर्जाचे व्याजदर कमी असावे. नियम शासन पातळीवर सर्वांना सारखाच असतो. हया ठिकाणी प्रशासनाने प्रस्ताव ठेवून दिशाभूल केलेली आहे.

सौ.मोहसीना बिल्किस,श्री.फैय्याज कुरेशी : वाहन खरेदी बाबत प्रशासनाने शासनाकडून माहीती मागवावी.नंतरच पुढील कार्यवाही करावी.

मा.महापौर: सदरील प्रस्ताव तूर्त स्थगित ठेवून शासनाकडून माहीती मागवावी व नंतरच कार्यवाही करावी.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे अधिकाऱ्यांना ६% वरुन १४% व्याजदर वाहन खरेदी बाबत शासनाकडून सविस्तर माहिती मागवून नंतरच ठेवावे तो पर्यंत स्थगित ठेवावे असे सर्वानुमते ठरले.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

#### विषय क्र.७९/९ :

#### "कर्मचारी आकृतीबंध"

औरंगाबाद महानगरपालिकेची स्थापना डिसेंबर १९८२ मध्ये झाली.महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून अस्थापना विषयक "कर्मचारी आकृतीबंध" तयार करण्यात आलेला नव्हता.प्रशासनामध्ये सुसूत्रता असल्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या विभागामध्ये विभागाची संरचना आवश्यक कर्मचारी वर्ग त्या विभागाची कामाची व्याप्ती इ.बाबी लक्षात घेवून तसेच महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर शहराच्या वाढत्या विस्तारीकरणाबरोबरच कामाचा व्याप वाढलेला आहे.त्यानुसार कामाचे दृष्टीने प्रमाणकानुसार आवश्यक कर्मचारी वर्ग किती असावा व काही कर्मचारी वर्ग अस्थापनेवर निर्माण झाल्यास अपेक्षित खर्च किती येईल.याचा आढावा घेण्यात असून त्यानुसार "कर्मचारी आकृतीबंध" तयार करण्यात आलेला आहे.

सदरील आकृती बंधानुसार नवीन १७६६ पदाची निर्मिती करावी लागणार असून साधारणपणे हया पदावर रु. ६.९८ कोटी वार्षिक अस्थापना खर्च अपेक्षित आहे.शासनाने नेमलेल्या मा.ज्ञा समितीच्या अहवालाचा विचार करण्यात आलेला आहे.

सन १९९७-९८ चे वार्षिक अपेक्षित उत्पन्न रु.७४.४८ इतके आहे व खर्च रु.७४.३० इतका राहणार आहे.त्यामूळे एकूण खर्चापैकी रु. २५ कोटी इतका अस्थापनेवरील खर्च राहणार आहे.त्याचे एकूण खर्चाशी प्रमाण क ३२.९०% इतके राहिल.

सदर विषय आहे मे १९९७ च्या सर्वसाधारण सभेपूढे मंजूरीसाठी ठेवण्यात आला होता.त्यावर चर्चा होवून १) शहर अभियंता २) करमूल्य निर्धारण व संकलन व ३) मुख्यलेखाअधिकारी हया तीन पदांना मंजूरी देण्यात आली.

उर्वरीत प्रस्ताव दुरुस्त करुन पुढील सर्व साधारण सभेसमोर ठेवण्याचे ठरल्याने

सदरचा प्रस्ताव मंजूरीसाठी सादर करण्यात येत आहे.

**संवाद:**

श्री.सुदाम सोनवणे: सदरचा विषय विशेष सर्वसाधारण सभा घेवून हया बैठकीत ठेवावे अशी मी विनंती करतो.

मा.महापौर: सदरील विषय विशेष सर्वसाधारण सभेत ठेवण्यात यावा.

श्री.प्रफुल्ल मालानी: स.सदस्य श्री.गजानन बारवाल यांचे प्रदूषण नियंत्रण मंडळावर सदस्य म्हणून नियुक्त झाल्याबद्दल त्यांचे सभागृहात अभिनंदन करावे.

मा.महापौर: ठिक आहे.

श्री.हमीद ताबा: स्लम विभागासाठी शहर अभियंता पद निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे.त्याबाबत काय कार्यवाही झाली याची माहीती द्यावी.

मा.महापौर: अगोदर अजेंडयावरील विषयावर चर्चा करावी.चर्चेला वेळ नंतर देण्यात येईल.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे सदरील विषय विशेष सर्वसाधारण सभेत ठेवण्यात यावे असे सर्वानुमते ठरले.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.८०/१ :**

**पुरवणी विषय पत्रिका**

महानगरपालिका विकास आराखडयामध्ये महानगरपालिकेच्या क्षेत्रात विविध कारणासाठी कित्येक भूखंड राखीव म्हणून घोषित करण्यात आले आहेत.अशा राखीव म्हणून घोषित केलेल्या भूखंडावर व महानगरपालिकेने मंजूर केलेल्या रेखांकनामधील खुल्या जागेवर कित्येक लोकांनी अनधिकृत वसाहत आणि अनधिकृत बांधकामे केलेले आहे.तसेच अशा प्रकारचे बांधकाम आता सध्याही चालू आहे.वेळीच ही अनधिकृत वसाहत आणि बांधकाम न रोखल्यास महानगरपालिकेस आर्थिक नुकसान होईल तसे विनाकारण न्यायालयीन वाद निर्माण होतील.

करीता अशा बांधकामांना प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे विशेष पथक निर्माण करण्यात यावे.तसेच हया कामाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात यावी.

सुचक : श्री.मुजीब आलमशाह खान

अनुमोदक: श्री.फैय्याज कुरेशी.

मा.महापौर: स्थगित ठेवण्यात येतो.

**ठराव:** सदरचा विषय स्थगित ठेवण्यात यावा.

**विषय क्र.८१/२ :** चिकलठाणा येथील न.भू.क्र. ४२२ मधील २ एकर जमीन मुस्लीम समाजाचे कब्रस्थानासाठी संपादन करण्यात यावी.सदरील कब्रस्थानाची जागा जालना रोड असून रस्ता रुंदीकरणात बाधीत होत आहे.तेथील मुस्लीम नागरिकांना मयत व्यक्तीचे दफन विधी करीता जागाच शिल्लक रहात नाही.लगतच असलेली न.भू.क्र. ४२२ मधील २ एकर जागा कब्रस्थाना करिता संपादीत करण्यात यावी. प्रस्ताव विचारार्थ व मंजूरीस्तव सादर.

सुचक: श्री.कचरु नवपुते.

अनुमोदक: श्री.सुदाम पाटील सोनवणे.

मा.महापौर: मंजूर.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे चिकलठाणा येथील न.भू.क्र. ४२२ मधील २ एकर जमीन मुस्लीम समाजाचे कब्रस्थानासाठी संपादन करण्यात यावी.सदरील कब्रस्थानची जागा जालना रोड असून रस्ता रुंदीकरणात बाधीत होत आहे करीता सदरील प्रस्तावास सर्वानुमते

मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय:** मे.वेतन टेक्साईल लिमिटेड पैठणरोड औरंगाबाद हे शहरातील प्रथम मोमीन जमातीतील युनिट आहे.सदरील युनिटला मा.केंद्र सरकार तर्फे परवानगी मिळालेली आहे.त्या परवानगीसह केंद्र सरकारनी राज्य सरकारला पण जास्तीत जास्त फॅसिलिटीज द्यावे म्हणून कळविले आहे.

तसेच सदरील युनिटला औरंगाबाद शहरात प्रथम ग्रीन कार्ड हि केंद्र सरकारनी दिलेले आहे असे प्रकारचे शहरात एकमेव युनिट आहे व त्यांना कस्टम व एक्स साईज ड्युटी माफ करण्यात आली आहे.

तसेच त्यांना जकात ड्युटीही माफ करण्यात आलेली आहे.त्याबाबत मा.श्री.एस.एस.यादवाडकर जॉईन्ट डेव्हलपमेंट कमिशनवर यांनी आपले पत्र मा.डी.एन.वैद्य आयुक्त महानगरपालिका यांना देवून विनंती केलेली आहे की, जकात कर माफ करण्यात यावे.तरी वरील प्रमाणे प्रस्तावावर सहानुभूतीपूर्वक विचार करुन सदरील युनिटला १००% एक्सपोर्ट युनिट असल्यामुळे व केंद्र सरकार व राज्य सरकारनी दिलेल्या छूटप्रमाणे व इतर महानगरपालिकांनी ही दिलेली छूटच्या अवलोकन करुन सदरील मे.वेतन टेक्साईल लि.त्यांना त्यांचे येणारे मालावर व मशीनवर जकात कर माफ करण्यात यावा.प्रस्ताव मंजूरीस्तव सादर.

सुचक: श्री.मुजीब आलमशा खॉन.

अनुमोदक: श्री.हमीद उददीन ताबा.

श्री.सुदाम सोनवणे पाटील.

**संवाद:**

श्री.गिरजाराम हाळनोर: सदरचा प्रस्ताव प्रशासनामार्फत.

मा.महापौर: सदरील प्रस्ताव स्थगित ठेवण्यात यावा.

ठराव: सदरील प्रस्ताव स्थगित ठेवण्यात यावा.

**विषय क्र.८३/४ :** औरंगाबाद शहर मंजूर विकास योजनेनुसार हरी मस्जिद नबाबपूरा ते मोंढा ४० फूट रुंद रस्त्यास सन १९७५ मध्ये मंजूरी मिळालेली आहे.

सदर मंजूर विकास योजनेत १० वर्षावर कालावधी लोटल्याने अर्जदार श्री.मो.मुख्तार अहेमद फारुकी द्वारा एम.ए.खान वकील महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १२७ अन्वयेन.भू.क्र. ८४२७ हया मिळकतीची खरेदी सुचना दिलेली आहे.ती जमीन विकास योजना प्रस्तावातून वगळली जाते आणि लगतच्या वापरानुसार वापर दयेय होतो.

करिता न.भू.क्र. ८४२७ चे भूसंपादन करणे आवश्यक आहे.हया मिळकतीचे भूसंपादन केल्यास त्या सोबत हया विकास योजना रस्त्याने बाधीत होणारे न.भू.क्र. ८४२१,८४२३,८४२२,८४२४,८४१८,८४१८ इ. संपादन करणे ही आवश्यक असून त्यामुळे विकास योजना रस्ता विकसीत होवून रहदारीस खुला होईल.

करिता ४० फूट रुंद विकास योजना रस्ता हरी मस्जिद ते मोंढा हय रस्त्याने बाधीत होणारे न.भू.क्र.८४२१,८४२२,८४२३,८४२४,८४१९ व ८४२७ च्या बाधीत होणाऱ्या क्षेत्राचे भूसंपादन हे भूसंपादनाचे खर्चासह सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी सादर.

**संवाद:**

श्री.गजानन बारवाल: सदरील प्रस्तावाबाबत एकंदरीत किती खर्च प्रशासनास येणार यासह

ठेवावे.

सहा.संचालक नगररचना: हा प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत आपण पाठवितो.  
मा.महापौर: अशा प्रकारचे सर्व एकत्रित प्रस्ताव करुनच ठेवावे व खर्चासह माहीती दयावी.तो पर्यंत प्रस्ताव स्थगीत ठेवावे.

**ठराव:** सदरील प्रस्ताव पुढील बैठकीत ठेवावा.असे सर्वानुमते ठरले.

**विषय क्र.८४/५ :** कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा व जलनिस्सारण हयांनी प्रस्ताव सादर केला की,मा.भवानी नगर तक्षशील नगर येथे संरक्षित भिंत बांधणेच्या कामाकरीता परिसर अभियांत्रिकी विभागाच्या जिल्हा दरसूची ९६-९७ नुसार अंदाजपत्रकीय रक्कम रुपये १८,४६,३००/- चे तयार करण्यात आले आहे.

सदरील काम लेखा शिर्षक "नाला ट्रेनिंग ९७-९८ यातून प्रस्तावित केले असून सदरील कामास मा.आयुक्तांनी दि.२५/८/९७ ला प्रशासकीय मंजूरी दिलेली आहे.

तरी प्रस्ताव विचारार्थ तथा मंजूरीस्तव सादर.

मा.महापौर: मंजूर.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा व जलनिस्सारण यांनी प्रस्ताव सादर केल्याप्रमाणे मो.भवानीनगर तक्षशीलनगर येथे संरक्षित भिंत बांधणेच्या कामाकरीता परिसर अभियांत्रिकी विभागाच्या दरसूची सन १९९६-९७ नुसार अंदाजपत्रकीय रक्कम रु. १८,४६,३००/-नाला ट्रेनिंग सन १९९७-९८ पासूनच्या शिर्षातून खर्च करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

## ऐनवेळचे विषय

**विषय क्र.८५/१:** प्रस्ताव सादर करण्यात येतो की, महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात मागील अनेक वर्षांपासून ३० सेविका दरमहा रुपये १०००/- ठराविक वेतनावर काम करीत आहे.शिक्षण विभागात सेविकांच्या जागा रिक्त नसल्यामुळे त्यांना नियमीत सेवेची वेतन श्रेणी व इतर फायदे देता येत नाही.त्यामुळे ठराविक वेतनावरील ३० सेविकांना सेवेत कायम करण्याकरीता ३० सेविकांची पदे निर्माण करुन शासनाची मान्यता घेणे आवश्यक आहे.

करिता शिक्षण विभागातील ठराविक वेतनावरील ३० सेविकांना कायम करण्याकरिता ३० सेविकांची पदे वेतनश्रेणी रु. ७५०-१२८७०दरो -१४-९४० मध्ये निर्माण करण्याकरिता प्रस्ताव विचारार्थ व निर्णयास्तव सादर.

### संवाद:

श्री.हमीद ताबा: यापूर्वी हा प्रस्ताव प्रशासनामार्फत मांडण्यात आलेला होता व मंजूरीही मिळाली होती परंतु अदयाप शासनाकडे प्रलंबीत का आहे? हे समजत नाही.त्याचप्रमाणे शिक्षण विभागात गेली १५ ते २० वर्षांपासून हया सेविका फिक्स पगारावर कामावर आहेत त्यांना कायम स्वरूपी प्रशासन कधी करणार आहेत.तसेच शिक्षण विभागातील चौकीदाराचाही प्रश्न प्रलंबीत आहे.त्याबाबतही प्रशासन कार्यवाही करीत नाही.म्हणजे प्रशासन दिशाभूल करीत आहे असा शासनाचा आरोप आहे.

- श्री.गौतम खरात: हयापूर्वीच सदरचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे.मनपातर्फे आकृतीबंध प्रस्ताव मांडण्यात आलेला होता.तो प्रलंबीत आहे.जर आकृतीबंध प्रस्ताव हया सर्व बाबींचा समावेश असतांना पुन्हा हा प्रस्ताव नव्याने मांडण्याची काय आवश्यकता आहे.महानगरपालिकेमध्ये दैनिक वेतनावर चतुर्थ श्रेणी कर्मचारी जवळपास ८५० वर आहेत.आणि तृतीय श्रेणीतील काही कर्मचारी आहेत त्यांचाही वाढीव पदामध्ये समाविष्ट असतांना नव्याने प्रस्ताव मांडण्याची आवश्यकता नाही.
- श्री.गजानन बारवाल: चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे दैनिक वेतनावर व ठराविक वेतनावर कार्यरत आहेत ते चांगल्या प्रकारे काम करतात.बऱ्याच कर्मचाऱ्यांना १० ते १२ वर्षांचा कालावधी दैनिक वेतनावर झालेला आहे. आता त्यांना मंजूर करून शासनाकडे पाठविणे योग्य परंतु आकृतीबंधमध्ये हया सर्व पदांचा समावेश असतांना नवीन प्रस्ताव का मांडला हयाची माहिती दयावी.
- डॉ.मेहेर विजयकुमार: सदरचा प्रस्ताव आकृती बंधामध्ये समाविष्ट नसल्यास तो करावा व प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठवावा.कारण गेली कित्येक वर्षे दैनिक वेतनावर कर्मचारी काम करीत आहेत त्याचे बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार या ठिकाणी व्हावा.
- सौ.मोहसिना बिल्किस: शिक्षण विभागातील चौकीदारांचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे.परंतु त्यांच्या वेतन श्रेणी व खर्चाची तरतूद बाबत प्रशासनाने योग्य ती माहिती दिलेली नाही.
- श्री.सुदाम सोनवणे: सन १९९०-९१ ला सदरचा प्रस्ताव सर्व साधारण सभेत मंजूर झालेला असतांनाही प्रशासनाने अंमलबजावणी करण्यास उशीर का केला.या प्रस्तावाची आकृतीबंधात काय आहे? उल्लेख करून मंजूरीस्तव शासनाकडे पाठवावा.
- सौ.रजनी जोशी: सेविकांचा प्रस्ताव हयापूर्वीच मंजूर झालेला आहे आणि पुन्हा सदरील सेविकांना रु.१५००/- मानधनावर देण्या बाबतचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे.त्यानुसार कार्यवाही व्हावी व प्रस्ताव शासनाकडे पाठवावा.
- श्री.जावेद रज्जाक: हा प्रस्ताव माझ्यामते तीन वेळेस झालेला आहे.महागाईमध्ये रु.१०००/- फिक्स पगार सध्या परवडणारा नाही.सेविका/चौकीदार व शिपाई हे काम करतात.परंतु त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे ड्रेस व इतर भत्ते मिळत नाही ही बाब दुर्दवी होय.
- श्री.महादेव सुर्यवंशी : याबाबत प्रशासनाने माहिती द्यावी.
- मा.आयुक्त: शिक्षण विभागातील सेविका या काम करणारे रु.१०००/- वर कार्यरत असणाऱ्या ३० सेविकांचे पदाचा प्रस्ताव असून दि.११/७/९० ला सर्वसाधारण सभेमध्ये मंजूरी मिळालेली होती. परंतु त्यावेळे पासून शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला नाही.याची मला कल्पना नाही.फक्त सन १९९० पासून झालेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी करावयाची व नवीन प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठवावा.कारण गेल्या बऱ्याच वर्षांपासून हया सेविका कार्यरत आहेत.त्यातील काही सेविका रिटायर्ड होणार आहेत.कार्यालयातील टपाल व शालेय कामे करतात त्यामूळे त्यांना सेवेत कायम करणे बाबत विचार करणे आवश्यक आहे.हयापूर्वी माझ्याकडे अनेक वेळेस प्रस्ताव आलेला होता.आता सर्व साधारण सभेची मंजूरी मिळाल्यास शासनाकडे पाठविण्यात येईल.
- श्री.हमीद ताबा: स्थायी समितीमध्ये ३ वेळेस हया बाबत चर्चा झालेली आहे.सर्वसाधारण

सभेमध्ये मंजूरी मिळालेली आहे.परंतू शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला नाही.प्रशासन दिशाभूल करीत आहे.या वेळे संबंधीत अधिकाऱ्यांना योग्य ती विचारणा का केली नाही.याची माहिती द्यावी.

श्री.गिरजाराम हाळनोर: सदरील प्रस्ताव सन १९९० मध्ये मंजूर झालेला असतांना स्टॅपिंग पॅअर्नमध्ये का घेतलेला नाही.त्यावेळेस कोण अधिकारी होते त्याची चौकशी व्हावी.

श्री.फैय्याज कुरेशी: सदरचा प्रस्ताव आकृतीबंधात घेतलेला नाही व हया प्रस्तावाबाबत एकंदरीत अस्थापनेवरील खर्च किती येणार याची माहिती द्यावी.

(त्याच वेळी काही स.स.शिक्षण अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी अशा घोषणा देतात.)

श्री.संजय जोशी: शिक्षण विभागाची चौकशी करण्याचा प्रश्नच येत नाही.विषयांतर होवू नये.

श्री.हमीद ताबा: चौकीदारांना अदयापही वेतनवाढ देण्यात आलेली नाही.

श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय: मालमत्ता विभागातील स्मशानजोगी हयांचाही यामध्ये समावेश करावा.

मा.महापौर: सदरचा प्रस्ताव आकृतीबंध हया प्रस्तावाबाबत पदे व त्यावरील खर्चासह समावेश करुन ठेवावा.

**ठराव:** सदरचा प्रस्ताव आकृतीबंध हया प्रस्तावात पदे व त्यावरील खर्चासह सविस्तर माहितीसह ठेवण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.८६/२:** अतिरीक्त शहर अभियंता यांनी प्रस्ताव सादर केले की, किराडपूरा राममंदीर ते सिडको रोडची उंची वाढवून दगडी गटार बांधण्याच्या कामासाठी सन १९९६-९७ चे सार्वजनिक बांधकाम खात्याचे डि.एस.आर.दराने अंदाजपत्रक रक्कम रुपये ११,४७,६००/- चे तयार करण्यात आले असून सदरचा खर्च सन १९९७-९८ या वित्तीय वर्षातील भांडवली रस्ते हया शिर्षकातून करण्यात येईल.

मा.महापौर: मंजूर.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे किराडपूरा ते राम मंदीर ते सिडको रोडची उंची वाढवून दगडी गटार बांधण्याच्या कामासाठी सन १९९६-९७ चे सार्वजनिक बांधकाम खात्याचे डी.एस.आर.दराने अंदाजपत्रक रक्कम रु. ११,४७,६००/- चे तयार करण्यात आले.सदरील खर्च सन १९९७-९८ या वित्तीय वर्षातील भांडवली रस्ते या शिर्षातून खर्च करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.८७/३ :** प्रस्ताव सादर करण्यात येतो की,दि.१९/१२/९६ रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्र.१७७/१५ अन्वये दैनिक वेतनावरील वर्ग-४ च्या मंजूरांना दैनिक वेतनाचा दर रु.३५ ऐवजी ४३ रु. प्रमाणे देण्याची मान्यता दिली व उक्त प्रस्तावास दि.१०/३/९७ रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत स्विकृती झाली. उक्त ठरावानुसार कार्यालयीन आदेश क्र.मनपा/अस्थापना-२/१८८८/९७ दिनांक १९/३/९७ अन्वये दैनिक वेतनावरील चतुर्थ श्रेणी कामगाराचा दैनिक वेतनाचा दर रुपये ३५/-ऐवजी ४३/- प्रमाणे दि.१/४/९७ पासून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.



परंतु दैनिक वेतनावरील कामगारांना दि.१/१/१७ पासून दैनिक वेतनाच्या दर ३५/- ऐवजी ४३/- प्रमाणे म्हणजे रु. ८/- फरकाची रक्कम दयावयाची झाल्यास जानेवारी १७ फेब्रुवारी १७ व मार्च १७ हया तीन महिन्याचे खर्च ४,९९,२००/- इतका होईल तसेच महाराष्ट्र शासनाचे उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने दि.१९/३/१७ च्या परिपत्रकानुसार १९ मार्च १७ पासून दैनिक वेतनाचे दरात सुधारणा करण्यात आलेली आहे.

करिता दैनिक वेतनावरील चतुर्थश्रेणी कामगारांचा दैनिक वेतनाचा दर ४३/- ऐवजी ४७/- प्रमाणे दि.१/१/१७ पासून देण्यास प्रस्ताव विचारार्थ सादर.

#### संवाद:

श्री.गजानन बारवाल: दैनिक वेतनावरील चतुर्थ श्रेणीत काम करणारे आहेत.त्यांना येणारे वेतन अत्यल्प असून कमीत कमी रु.५५/- प्रमाणे देण्यात यावे.

श्री.संजय जोशी:हया प्रस्तावाबाबत प्रशासनाने सविस्तर माहिती दयावी.

श्री.गौतम खरात: कामगार आयुक्त यांनी पत्र दिलेले आहे की, दैनिक वेतनावरील कर्मचाऱ्यांना रु.४७/- देण्यात यावे व जे कुशल कर्मचारी,कारागीर आहेत त्यांना जास्तीत जास्त रु.६३/- देण्यात यावे. असे पत्र वाचून दाखवितात.

श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय: दै.वेतनावरील कर्मचाऱ्यांना मागे रु.३५/- वरून रु.४३/- देण्याचे आपण दाखविले आहे व त्याची तफावत मंजूरी मिळाल्याचे तारखेपासून द्यावयाची आहे.आता पुन्हा वाढ करावयाची झाल्यास तसेच कर्मचाऱ्यांची मागणी आहे काय? त्याप्रमाणे प्रशासनाने कार्यवाही करावी.

श्री.नरेंद्र पाटील: दै.वेतन हे कर्मचाऱ्यांचे कुवतीप्रमाणे व शासनाने दर निश्चित केलेले आहे.त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी.हया प्रस्तावामध्ये स.स.श्री.खरात काही तरी गफलत करित आहेत.तरी सभागृहात याबाबत गांभीर्याने विचार व्हावा.मला विरोध करावयाचा नसून प्रामुख्याने शासनाच्या नियमाप्रमाणे कार्यवाही.प्रशासनाने अवास्तव खर्च करू नये.

श्री.गौतम खरात: दै.वेतनावरील कर्मचारी गेली कित्येक वर्षांपासून रु.१५/- या दराने काम करित आहेत.हे स.स.श्री.नरेंद्र पाटील यांनी समजून घ्यावे.शासनाचे दर हे सहा सहा महिन्याने बदलत असतात. सध्याच्यामहागाईत हे दर न परवडणारे आहेत.येथील चतुर्थ श्रेणीतील साफसफाईचे कर्मचारी रात्रंदिवस स्वच्छतेचे काम करतात त्यांना नियमाप्रमाणे भत्ता,सावन व इतर सुविध दयावयास पाहीजे ते प्रशासन पुरवित नाही.

डॉ.मेहेर विजयकुमार: दैनिक वेतनावरील कर्मचारी गेली १० ते १५ वर्षांपासून रु.५००/- या फिक्स पगारावर कार्यरत आहेत ते सध्या परवडणारे नाही तेव्हा हया कर्मचाऱ्यांबाबत प्रशासनाने कायम करणेबाबत कार्यवाही करावी.

श्री.देशमुख वसंत: सदरचा प्रस्ताव प्रशासनार्फत मांडलेला असल्याने एकंदरीत खर्चाचा हिशोब हया ठिकाणी सविस्तर दयावा.

श्री.भगवान घडामोडे: लोकप्रतिनीधी व कर्मचारी यांचे सबब जिव्हाळ्याचे आहेत याबाबत प्रशासनाने सविस्तर माहिती दयावी.

श्री.मिरा सलामी: कामगार उपआयुक्त यांचे पत्र रु.४६.८३ म्हणजे रु.४७/- प्रमाणे प्रतिदिन दैनिक वेतनावरील आहे. त्याप्रमाणे प्रशासनाने कार्यवाही करावी.

श्री.गंगाधर गाडे: शासनाने जे मार्गदर्शन दै.वेतनावरील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिलेले असतील त्यानुसार कार्यवाही करावी.शासनाचे जे बार्मस आहेत कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा व सवलती याचाही सभागृहात विचार व्हावा.कर्मचाऱ्यांना सुचविलेली वाढ ही उपआयुक्त कामगार कार्यालयाकडून

- प्राप्त झालेल्या पत्रानुसार करावी. व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सवलतीपासून वंचित ठेवू नये.याची दक्षता घ्यावी.
- डॉ.कराड, प्रभाकर विधाते:सदरील प्रस्ताव नियमाप्रमाणे असल्यास मंजूर करण्यास हरकत नाही.परंतु शासनाचे दर सहा सहा महिन्यांनी बदलत असते.त्यानुसार महागाई निर्देशांकानुसार प्रशासनाने कार्यवाही करावी.
- श्री.गौतम लांडगे,श्री.प्रकाश निकाळजे,श्री.सुदाम सोनवणे: मागे २०० कामगार कायमस्वरूपी घेणेबाबतचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे.हयाबाबतची कार्यवाही अद्यापही झालेली नाही.सध्या महागाई वाढ झालेली असून दै.वेतनावरील कर्मचाऱ्यांना परवडत नाही. दै.वेतनावरील कर्मचारी स्वच्छतेचे काम "सुरत पॅटर्न" धरतीवर सतत करत आहेत.त्यांना रु. ७०/-प्रमाणे वाढ करण्यात यावी.
- मा.महापौर: मा.आयुक्त यांनी माहीती दयावी.
- मा.आयुक्त: दैनिक वेतनावरील कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन बाबत सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्याचे कारण म्हणजे यापूर्वी रु. ३५/- देत होते.नंतर तीत रु.४३/- अशी वाढ झाली.माजी महापौर श्री.गजानन बारवाल यांनी दि.१९/३/९७ च्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूरी देवून कायम केलेले आहे.त्यानुसार माहे जानेवारी ९७ ते माहे मार्च ९७ ही वाढ झाल्याची तफावत रु.८/-प्रमाणे तीन महिन्याची तफावत दैनिक वेतनावरील कर्मचाऱ्यांना रु.४,९९,२००/- इतका येण्याची शक्यता आहे.याबाबत कामगार उपआयुक्त यांचेशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधला असता दै.वेतनाच्या दर रु.४७/- असल्याचे कळविले आहे.त्यानुसार प्रस्ताव ठेवलेला आहे.
- मा.महापौर: हया संदर्भात विचार करणेसाठी स.सदस्य श्री.सुदाम सोनवणे,श्री.फैय्याज कुरेशी व श्री.संजय जोशी यांनी एकत्रीत येवून चर्चा करावी व दाखवावे व नंतर निर्णय देण्यात येईल.
- श्री.नरेंद्र पाटील: स.सदस्य खरात यांनी माझ्या बद्दल केलेले वक्तव्य इतिवृत्तातून काढून टाकावे.
- मा.महापौर: ठिक आहे.
- श्री.सुदाम सोनवणे,श्री.फैय्याज कुरेशी श्री.संजय जोशी: (आपसात चर्चा करुन)दै.वेतनावरील देण्यात येणारा दर रु.५०/- देण्यास हरकत नाही.
- डॉ.विजयकुमार मेहेर: दर सहा महिन्यांनी वाढ होत असते.
- मा.महापौर: ठिक आहे.स.सदस्य श्री.फैय्याज कुरेशी व संजय जोशी यांनी सुचविल्यानुसार दै.वेतनावरील कर्मचाऱ्यांना प्रतिदिन रु.५०/- देण्यात यावे.
- श्री.गौतम खरात: हया व्यतिरिक्त प्रशासनामध्ये असे काही कर्मचारी आहेत की,ते ठराविक वेतनावर काम करीत आहेत,उदा.सेविका शिपाई मजूर चौकीदार,वगैरे वेगवेगळ्या वेतनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही दैनिक वेतनावर काम करावे.
- श्री.मिरा सलामी,श्री.सुदाम सोनवणे: जे कर्मचारी दै.वेतनावर काम करतात त्यांना रु.५०/- देण्यात यावे हया व्यतिरिक्त काही ठराविक वेतनावर कार्यरत असलेले कर्मचारी मानधनावर असणारे कर्मचारी उदा.चौकीदार,सेविका,बालवाडी शिक्षिका,मजूर व शिपाई व इतर यांनाही रु.५०/- या दैनिक वेतनावर प्रशासनाने यापुढे द्यावे.
- मा.महापौर: ठिक आहे.मानधनावर व ठराविक वेतनावर कार्यरत असणारे कर्मचारी शिपाई/सेवक/सेविका/बालवाडी शिक्षिका इ.वर सुध्दा विचार करणे योग्य

राहील.

ठराव:प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे दिनांक १९/१२/९६ रोजी विषय क्र.१७७/१५ अन्वये दै.वेतनावरील वर्ग-४च्या मजूरांना दैनिक वेतन दर रु.३५/-ऐवजी रु.४३/-माहे जाने.९७ पासून देण्याबाबत दि.१०/३/९७ च्या सर्वसाधारण सभेत स्विकृती मिळाली परंतु दिनांक १/१/९७ पासूनचा दैनिक वेतनाच्यावर रु.३५/- एवजी रु.४३/-प्रमाणे म्हणजे रु.८/- फरकाची रक्कम (एकूण तीन महिन्यांची) रु.४९९.२००/-शासनाचे उदयोग उर्जा व कामगार विभागाचे दि.१०/३/९७ च्या परिपत्रकानुसार सुधारणा करण्यात आली आहे.

तरी दैनिक वेतनावरील वर्ग-४ च्या मजूरांना दै.वेतनाच्या दरा बाबत आहे.जानेवारी ९७ ते मार्च ९७ पर्यंत रु.८/- प्रमाणे देणेसव पुन्हा कामगार उपआयुक्त यांचेकडील पत्रान्वये रु.४३/-ऐवजी रु.५०/- दैनिक वेतनाचा प्रतिदि दर सभागृहाच्या संमतीने मजूरांना देणेस सर्वानुमते स्विकृतीसह मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

"जन गण मन"हया राष्ट्रगीताने सभा संपल्याचे मा.महापौर यांनी घोषित केले.

स्वाक्षरीत/-

नगरसचीव

महानगरपालिका,औरंगाबाद.

मा.महापौर

महानगरपालिका,औरंगाबाद.

## औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद.

मा.महापौर श्री.अब्दूल रशीद खान (मामू) यांचे अध्यक्षतेखाली दिनांक ३/९/१७ रोजी विशेष सभा संपन्न झाली तिचे इतिवृत्त. सभेची सुरुवात "वंदेमातरम" या गीताने अंदाजे ११.३० वाजता झाली. सभेस रजिस्टर प्रमाणे स.स.उपस्थित होते.

१)स.स.श्री.प्रभाकर सिताराम विधाते	स.सदस्य
२)--//--श्री.सुदाम सोनवणे	--//--
३)--//--श्री.फैय्याज अहेमद कुरेशी	--//--
४)--//--सौ.रुखमनबाई ख.लोखंडे	--//--
५)--//--श्री.म.सलीम म.हनीफ कुरेशी	--//--
६)--//--श्री.गौतम भागाजी खरात	--//--
७)--//--श्री.गणेश किशन वानखेडे	--//--
८)--//--सौ.रजनी रमेश जोशी	--//--
९)--//--सौ.विमलबाई नंदकुमार मुंडलिक	--//--
१०)--//--श्री.लांडगे गौतम लिबाजी	--//--
११)--//--श्री.महादेव सुर्यवंशी पुंडलिकराव	--//--
१२)--//--श्री.भालेराव अभिमन्यू रामभाऊ	--//--
१३)--//--नरेंद्र यादवराव पाटील	--//--
१४)--//--श्री.कोकाटे काशिनाथ हरिभाऊ	--//--
१५)--//--श्री.इंगळे रविन्द्र बाबुराव	--//--
१६)--//--श्री.बैनाडे कंवरसिंग किसनसिंग	--//--
१७)--//--सौ.पदमा बाबुराव शिंदे	--//--
१८)--//--श्री.टाकळकर सुभाष भिकाजी	--//--
१९)--//--श्री.प्रफुल्ल लालचंद मालानी	--//--
२०)--//--श्रीमती चंपाबाई विश्वनाथ पांचाळ	--//--
२१)--//--श्रीमती धनश्री अशोक विसपूते	--//--
२२)--//--श्री.फजलउल्लाखान अजमत उल्लाखान	--//--
२३)--//--श्री.अजीजखाँ गणीखाँ	--//--
२४)--//--श्रीमती आबेदा बेगम मो.मुस्तफा	--//--
२५)--//--श्री.मो.मुश्ताक अहेमद	--//--
२६)--//--श्रीमती नूरजहाँ बेगम अ.रहेमान	--//--
२७)--//--श्री.देशमुख वसंत विनायकराव	--//--
२८)--//--हाजी मोहसीन अहेमद हाजी बशीर अहेमद	--//--
३०)--//--श्री.अब्दूल जावेद रज्जाक	--//--
३१)--//--श्रीमती जाहेदा बेगम म.जमीर	--//--
३२)--//--श्री.तुपे त्र्यंबक गणपतराव	--//--
३३)--//--सौ.यशोदा धनंजय वाडेकर	--//--
३४)--//--श्री.तुळशीबागवाले किशोर बाबुलाल	--//--
३५)--//--श्री.हमीद उददीन ताबा फसीयोददीन	--//--
३६)--//--श्री.म.अ.रऊफ म.अ.माबूद	--//--

३७)---//---श्री.स.अ.इकबालोददीन स.मो.कुतूबउददीन	---//---
३८)---//---श्री.जैस्वाल प्रदीप शिवनारायण	---//---
३९)---//---श्री.स.अली मिरासलामी	---//---
४०)---//---श्री.लाहोट रमेश दिपचंद	---//---
४१)---//---श्री.संजय किशनराव केनेकर	---//---
४२)---//---श्रीमती वाघमारे मुक्ताबाई सुदाम	---//---
४३)---//---श्री.ओक जयवंत केशवराव	---//---
४४)---//---श्रीमती अलका रमेश पाटील	---//---
४५)---//---श्रीमती शकुंतला धांडे	---//---
४६)---//---श्री.कच्छवाह सुभाष लक्ष्मीनारायण	---//---
४७)---//---कु.माया लिंगाजी लाडवाणी	---//---
४८)---//---डॉ.कराड भागवत किशनराव	---//---
४९)---//---श्रीमती आव्हाड सविता संजय	---//---
५०)---//---सौ.निर्मला विठ्ठल कांबळे	---//---
५१)---//---श्री.विखारोददीन पि.कुतूब उददीन	---//---
५२)---//---श्री.गंगाधर सुखदेव गाडे	---//---
५३)---//---श्री.बारवाल गजानन रामकिसन	---//---
५४)---//---श्री.ओबेरॉय मनमोहनसिंग करमसिंग	---//---
५५)---//---श्री.निकाळजे प्रकाश भाऊराव	---//---
५६)---//---श्री.जोशी संजय रामदास	---//---
५७)---//---श्री.गिरजाराम नानाराव हाळनोर	---//---
५८)---//---श्री.अविनाश लक्ष्मण कुमावत	---//---
५९)---//---सौ.ज्योस्ना हिवराळे	---//---
६०)---//---श्री.राजकुमार ऊर्फ सांडू बचाटे	---//---
६१)---//---सौ.राधाबाई तळेकर	---//---
६२)---//---श्री.ढगे नरसिंग मुरलीधर	---//---
६३)---//---श्री.विजयकुमार गजानन मेहेर	---//---
६४)---//---श्रीमती काळूसे मंदा धनंजय	---//---
६५)---//---सौ.सुनंदा उत्तम कोल्हे	---//---
६६)---//---श्री.गांगवे बन्सी तुळशीराम	---//---
६७)---//---श्री.भगवान देविदास घडामोडे	---//---
६८)---//---श्री.कचरु चंद्रभान नवपुते	---//---

**विषय क्र.८८/१ :** सिडको क्षेत्राचे औरंगाबाद महानगरपालिकेकडे हस्तांतरण करणेबाबत.

सिडको क्षेत्राचे औरंगाबाद महानगरपालिकेकडे हस्तांतरण.

प्रस्ताव सादर करण्यात येतो की,सिडको क्षेत्राचे महापालिकेकडे हस्तांतर करण्याबाबतची प्रक्रीया खूप वर्षांपासून चालू आहे.याबाबत महानगरपालिका सिडको व शासन स्तरावर वेळोवेळी बैठका घेण्यात येवून साधक बाधक चर्चा करण्यात आली.सदरचा विषय हा सन १९९२ पासून विविध स्वरूपात चर्चेला आहे.

दि.१३/८/९६ रोजी मा.महापौर हयांच्या अध्यक्षतेखाली व मा.खासदार हयांचे प्रमुख उपस्थित सिडको विभागातील नगरसेवक व नगरसेविका हयांची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीस सिडको क्षेत्राचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्याच्या दृष्टीने

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची एक समिती नियुक्त करण्यात आली होती. सदर समितीने सिडको मार्फत पुरविण्यात आलेल्या नागरी सुविधा विशेषतः रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा लाईन, विद्यूत दिव्यांची व्यवस्था, सिडकोतील मालमत्ता, खुल्या जागा इ. बाबत संयुक्त पाहणी करून देण्याबाबत आदेशीत करण्यात आले होते. त्यानुसार सदर समितीने अहवाल तयार करून दिला. त्या अहवालाच्या आधारे मा. महापौर हयांनी पाठविलेल्या पत्राच्या मुददानुसार माहीती तयार करून शासनास पाठविली. हयावर नगरविकास खात्याचे सचीव मा. नंदलाला हयांनी दि. २९/३/९७ रोजी औरंगाबाद येथे महानगरपालिका अधिकारी व सिडको अधिकारी हयांची संयुक्त बैठक घेवून हस्तांतराच्या विषयावर सविस्तर चर्चा केली त्या चर्चेच्या आधारे पुन्हा दि. १५/४/९७ रोजी महापालिका अधिकारी व सिडको अधिकारी हयांची एक संयुक्त बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत हस्तांतराच्या मुदयावर सामंजस्याचे वातावरण होते. त्यानुसार सिडको क्षेत्राचे महापालिकेकडे हस्तांतर होणे ही महानगरपालिकेची धोरणात्मक बाब असल्याने त्याबाबत सविस्तर चर्चा होवून ठराव पारित करणे आवश्यक आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करणे सुलभ राहिल.

हस्तांतराबाबतच्या ठळक बाबी खालीलप्रमाणे .

सिडको क्षेत्राचा विचार व तेथील लोकसंख्या हयांचा विचार करता नागरी सुविधा पूरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्चाची जबाबदारी महापालिकेस उचलावी लागेल. त्यामूळे मोठी आर्थिक जबाबदारी महापालिकेवर येवून पडेल.

तेव्हा हस्तांतर करताना नुसती जबाबदारी नको तर हयाच बरोबर उत्पनाची साधने व भरघोस आर्थिक मदत मिळावी ही अपेक्षा आहे. हया पार्श्वभूमीवर सिडको हस्तांतराची प्रक्रीया सर्व स्तरांवरून सामंजस्याच्या भुमिकेतून घडवी अशी अपेक्षा आहे.

२) मालमत्ता कर वसूली.

सन १९९१-९२ ते १९९६-९७ हया सहा वर्षातील सिडको क्षेत्रातील २२ हजार ५६० मालमत्ता धारकाकडून रुपये ७ कोटी २३ लाख मालमत्ता कर येणे बाकी आहे त्याचे वसूली बाबत सर्व सामान्य धोरण ठेवावे लागेल.

२) वार्षिक अपेक्षित उत्पन्न.

हस्तांतरानंतर सिडको क्षेत्रातून मालमत्ताकर १,५५,०००,०० (एकशे पचावन्न लाख) /- पाणीपट्टी १.२४ लाख व इतर २५ लाख मिळून ३०४ लाख उत्पन्न दरवर्षी अपेक्षित आहे.

३) वार्षिक ठराविक खर्च.

अ) कर्मचारी वर्ग व अस्थापना खर्च

महापालिका सिडको क्षेत्र हस्तांतरानंतर सेवा सुविधा पूरविण्यासाठी कर्मचारी वर्ग हयांची पदे निर्माण करून त्यावर खर्च करावा लागेल. त्यासाठी खालीलप्रमाणे उपविभाग निर्माण करावे लागतील. त्यासाठी रुपये १४०.०० लाख खर्च अपेक्षित आहे.

उपविभाग	कर्मचाऱ्यांची संख्या	वार्षिक खर्च
१) पाणी पुरवठा व जलनिस्सारण	४९	२०.०० लाख
२) रस्ते व बांधणी विभाग	३९	२०.०० लाख
३) उदयान उपविभाग	३३	१०.०० लाख
४) विद्यूत विभाग	२२	१०.०० लाख
५) मलेरिया योजना कर्मचारी/अधिकारी	६८	४०.०० लाख
६) सफाई कर्मचारी	११५	४०.०० लाख
एकूण	३३६	१४०.०० लाख

ब) पाणी पूरवठा खर्च

सिडको क्षेत्रात पाणी पूरवठा अंदाजे ३०० लाख रुपये खर्च येईल.

क) भांडवली खर्च व दुरुस्ती/देखभाल खर्च.

सिडको क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या विकास ३००.०० लाख योजना व देखभाल दुरुस्ती यासाठी एकूण ३००.०० लाख रु.खर्च येईल.

एकूण अ-ब-क ७४०.०० लाख.

४) सिडको हस्तांतरानंतर अपूर्ण राहिलेल्या व तातडीने करावयाच्या सेवा सुविधा वर करावा लागणारा अत्यावश्यक खर्च.

हस्तांतरणानंतर अत्यंत तातडीने द्याव्या लागणाऱ्या सेवा सुविधासाठी सुमारे रु. ११५० लाख खर्च येणार आहे.सदरचा खर्च सिडकोने देणे आवश्यक राहिल.

१) पाणी पूरवठा	४९५.०० लाख
२) जलनिःसारण	२३९.०० लाख
३) रस्ते बांधणे/दुरुस्ती इ.	३००.०० लाख
४) उदयाने दुरुस्ती इ.	२०.०० लाख
५) इमारती दुरुस्ती इ.	३०.०० लाख
६) विद्यूतीकरण	४९.०० लाख
७) मटन मार्केट/कोंडवाडे	२५.०० लाख
एकूण	११५०.०० लाख

५) सिडकोच्या इमारती/कम्युनिटी सेंटर्स/उदयाने इ. ताब्यात देण्याबाबत.

अ) इमारती:- सिडकोमध्ये एकूण १६ इमारती आहेत.त्यातील ६ शाळांच्या इमारती असून सिडकोने महानगरपालिकेस दिलेल्या आहेत.उर्वरित इमारती ताब्यात देण्यात याव्यात.सिडको भागातील ३ ठिकाणच्या गोडावूनची दुरुस्ती करुन ते महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करावे.

महानगरपालिकेच्या कार्यालयासाठी सिडकोने त्यांचे मुख्य कार्यालय किंवा त्यातील ५०% भाग महानगरपालिकेस द्यावा. सिडकोचे महानगरपालिकेकडे हस्तांतर झाल्यास स्वतंत्र कार्यालये सुरु करावी लागतील.त्यासाठी इमारतीची आवश्यकता भासणार आहेत.बांधकामासाठी लागणारा कालावधी व खर्चाचा विचार करता तयार इमारत हस्तांतर करणे सोईचे ठरेल.

ब) मटन मार्केट/कोंडवाडा :- सिडको भागात मध्यवर्ती मटन,फिश व चिकन मार्केटची आवश्यकता आहे.सध्या सिडको क्षेत्रास असे एक मार्केट अस्तित्वात आहे.त्यासाठी सिडकोने प्रशस्त कोंडवाडा तयार करुन द्यावा.

क) उदयाने:- सिडकोने त्यांच्या कडील सिडको नर्सरी पूर्णतः महानगरपालिकेकडे द्यावीत.एन-६ येथील पाण्याची व्यवस्था तसेच उदयानास तार कुंपन करुन द्यावे. सिडकोतील काही उदयानातील फवारे चालू नाहीत.त्यात दुरुस्ती असेल तर ती करुन सर्व उदयानातील फवारे परत चालू करुन दयावेत.

उदयानातील चौकीदारांसाठी निवासस्थान बांधून द्यावे.तसेच सिडकोने तेथे शेड सुध्दा उभारुन द्यावे. सिडको भागात काही ठिकाणी वृक्षारोपण केलेले आहे परंतू त्यास संरक्षक जाळ्या लावलेल्या नाहीत.वृक्षाच्या संरक्षणासाठी सिडकोने त्यास संरक्षक जाळ्या बसवून दयाव्यात.सध्या सिडको जवळील विकसीत उदयाने १६ व अविकसीत उदयाने ५ आहेत.त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी प्रतिवर्षी रु.अंदाजे २०.०० लाख खर्च अपेक्षित आहे.

६) अनधिकृत वसाहतींना द्यावयाच्या नागरी सुविधा बाबतचे धोरण:-

सिडकोमध्ये जवळजवळ २ ते २.५० लाखाची लोकसंख्या असून सिडको भागामध्ये सिडकोने अधिसूचित केलेले क्षेत्रावर बऱ्याचशा अनधिकृत वस्त्या निर्माण झालेल्या आहेत.त्या खालील प्रमाणे आहे.पुंडलिक नगर,गजानन नगर,प्रकाश नगर,हूसेन कॉलनी,अंबिका नगर,न्याय नगर,हनुमान नगर,संतोषीमाता नगर,राजीव गांधी नगर,लोकशाही कॉलनी,जयभवानी नगर,श्रीकृष्ण नगर,चिश्तियाँ कॉलनीव मिसारवाडी हया वसाहतींना मूलभूत सुख सुविधा पूरविण्या संबंधाने तेथील नागरीक आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत.

वास्तविकता सदरील अधिसूचित क्षेत्रामध्ये अनधिकृत वसाहती निर्माण हावू नये याची जबाबदारी सिडकोने घ्यावयास पाहीजे होती.तथापि आजमितीस २०x३० चे भुखंड पाडून या क्षेत्रामध्ये अनधिकृत वसाहती वसलेल्या आहेत.नागरिकांचा आंदोलनाचा पवित्रा लक्षात घेता महानगरपालिका सामाजिक भूमिका म्हणून तेथील नागरिकांना टॅकरद्वारे पाणी पुरवठा करते. सिडकोचे हस्तांतर मननरकडे झाल्यास सदरील वसाहती अंतर्गत रस्ते,गटारी,भुयारी गटारी,वीज पुरवठा,मोठे रस्ते,समाजमंदीर,शाळा,उदयाने हयाचा समावेश आहे.तसेच पाणी पुरवठा करण्याकरीता व जलनिःसारणाची विल्हेवाट लावण्याकरीता रु.१० ते १५ कोटी अपेक्षित आहे.तथापी ही सर्व कामे शासनाकडून आर्थिक मदत मिळाल्याशिवाय हाती घेता येणे शक्य नाही.सिडकोने २० तास पाणीपुरवठा आणि तेथील लोकसंख्या असे परिमाण गृहीत धरून कमी व्यासाच्या वाहीन्या टाकलेल्या आहेत.हया वाहीन्यांचा व्यास वाढविण्याकरीता नवीन आर.सी.सी.वाहीनी टाकणे आवश्यक आहे.

सध्या ज्या अनधिकृत वसाहती सिडको मध्ये निर्माण झालेले आहे त्या पाडणे आता शक्य होणार नाही.तेथील जनतेच्या भावना व जनआंदोलनाचा रेटा हयामूळे आज ना उदया मानवी दृष्टीकोनातून त्या क्षेत्रास हस्तांतरा नंतर सर्व नागरी सुख सुविधा द्याव्या लागतील.त्याबाबत प्रशासनाच्या भूमिकेतून असे सूचित करण्यात येते की, १ जानेवारी १९९५ नंतरच्या अनधिकृत वसाहती निर्माण झाल्या त्यास "स्लम एरिया" म्हणून घोषित करण्यात यावे.याबाबत शासन निर्णय घेणे आवश्यक आहे.

७) खुल्या जागा ताब्यात देणे:- सिडको हददीतील सार्वजनिक सुविधांची विविध आरक्षणे उदा.उदयान,क्रिडांगण,पार्क,वाचनालय,बालवाडी,दुकान केंद्र इ. विकसीत करण्यासाठी येणारा अंदाजीत खर्च खालील प्रमाणे आहे.

(अंदाजीत खर्च रु.लाखात)

१) उदयान,खुल्या जागा,पार्ककरिता २३६.००  
कुंपन भिंत बांधणे

२) सार्वजनिक सुविधा विकसीत करणे. १२४.००  
(विकासाकरीता १/३ चटई क्षेत्र निर्देशांक  
विचारात घेतला आहे.)

ब) उदयान क्रिडांगण व पार्क ३१.००  
क) दुकान केंद्र १५८.००

८) सिडको प्रशासन दुकान केंद्रकरीता आरक्षित जमीनी बहुधा महानगरपालिकेस हस्तांतरित करणार नाही.जर त्यांनी त्या जागा हस्तांतरित केल्या तर हयावरील बांधकाम ..... घेतले तर वरील प्रमाणे खर्च होईल.हया आरक्षित जमीनीपैकी काही अतिक्रमणे झालेली असून ती अतिक्रमणे काढून टाकण्याची आवश्यकता आहे. त्यानंतरच आरक्षणे विकसीत करता येईल व

अ) सार्वजनिक सुविधा विकसीत करावयाचा  
एकूण खर्च

५५१.०० लाख



ब) सार्वजनिक सुविधा विकसीत करावयाचा

एकूण खर्च

३९३.०० लाख

(दुकान केंद्र वगळून)

सिडको मधील आरक्षणाच्या खुल्या जागा सिडको हस्तांतर ज्या दिवशी होईल त्या दिवसापासून महानगरपालिकेस हस्तांतरित करून देण्याबाबतचा निर्णय हयापूर्वीच झालेला आहे.

वरील सर्व बाबींचा विचार करता सिडको क्षेत्राचे महानगरपालिकेकडे हस्तांतर झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या व सर्व क्षेत्र विकसीत करणे हया बाबींचा साधक बाधक विचार होवून उचीत निर्णय व्हावा.

सदरचा प्रस्ताव मंजूरीनंतर शासनीय पाठविता येईल.

### संवाद

श्री.महादेव सुर्यवंशी: महानगरपालिकेकडे सिडको हस्तांतर बाबत गेली अनेक वर्षांपासूनचा प्रश्न प्रलंबीत आहेत.परंतु सिडकोचे हस्तांतर नेमके कोणत्या बाबतीत हया प्रस्तावास तसा उल्लेख दिसत नाही किंवा या प्रस्तावात नेमका काय निकष काय आहे याची माहिती द्यावी.

श्री.नरेंद्र पाटील: सिडको हस्तांतरणाच्या विषयावर प्रशासनाची काय भूमिका आहे याची माहिती द्यावी.

श्री.डॉ.मेहेर विजयकुमार: प्रशासनाने मांडलेला अयोग्य आहे.सदरील प्रस्ताव जनतेच्या हिताचा नाही.कारण प्रशासनाने तत्पूर्वी सिडकोतील नागरी कृती समितीची व तेथील नागरिकांशी चर्चा करूनच प्रस्ताव प्रशासनाने ठेवावयास पाहिजे होता व नंतर निर्णय द्यावयास पाहिजे होता.

श्री.भगवान घडामोडे : सिडको हस्तांतरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहे.सिडको हस्तांतर सेवे/मालमत्तेचे करणार आहात काय याची माहिती हय ठिकाणी दिसत नाही.हया प्रस्तावात दिलेला खर्च आणि मुददे हे मूळात चुकीचे आहे. सिडकोचे अधिकार मनपाकडे कधी जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत.१)सिडकोच्या मालमत्तेच्या कराच्या प्रश्नाबाबत सिडकोचा विरोध आहे.दि.२०/१०/१३ ला सिडको प्रश्नाबाबत माजी मंत्री मा.अरुणभाई गुजराथी हयांचे समवेत बैठक झालेली होती.त्यावेळी सिडकोचा सेवा कर रद्द करावा असे ठरले होते. असे असतांनाही कार्यवाही झालेली नाही.२) सिडकोतील सोसायटीचे जे छोटे छोटे भूखंड आहेत त्याची माहिती नाही. ३) बेंटरमेंट चार्जेस बाबत प्रस्तावात माहिती नाही.४) अनधिकृत वसाहती ज्यामूळे सिडको नोटी फाईड भागाचे स्लम घोषित करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावा.५) सिडकोतील नागरीकांशी चर्चा करणेसाठी विभागावर बैठका लावाव्यात व नंतरच प्रस्ताव ठेवावा.६) सुधारीत प्रस्ताव वरील प्रमाणे मुददेनिहाय मांडावा.

श्री.हमीद ताबा: सचिव विभागातून मला जे पत्राचे उत्तर प्राप्त झाले ते योग्य नसून याबाबत सचिवांनी माहिती द्यावी व मा.महापौरांनी जवळून हे पत्र पहावे की,सदरच्या पत्रात मी काय नमूद केले आहे.आम्ही वाईट काहीही लिहीलेले नाही.तरी पण पत्र मला सचिवांनी का द्यावे.

मा.महापौर: स.स.हमीद ताबा आपणास विनंती करण्यात येते की, आपण इतिवृत्तातील विषयावर चर्चा करावी.

श्री.हमीद ताबा: मला सचिवांनी दिलेले हे पत्र चुकीचे असून त्याची माहिती द्यावी.(असे

- जोरजोरात तावातावाने बोलतात व ते पत्रच सभागृहात फाडतात.)
- मा.महापौर:स.स.श्री.हमीद ताबा आपणास विनंती करण्यात येते की,सभागृहात शांतता भंग होईल असे वृत्त आपण करु नये नसता आपले सदस्यत्व रद्द करण्यात येईल.
- श्री.हमीद ताबा: (पुन्हा सभागृहात जोरजोरात बोलतात.)
- मा.महापौर: सभागृहात शांतता भंग करणे योग्य नसून आपले एक दिवसाचे सभा सदस्यत्व रद्द करण्यात येते.
- (यावेळी स.स.श्री.ताबा जोरजोराने बोलत सभागृहाबाहेर जातात.)
- श्री.काशीनाथ कोकाटे: सिडकोतील हस्तांतरणाच्या प्रश्नावर स.स.चर्चा करित आहेत व आलेल्या प्रस्तावाबाबत प्रशासनाने नेमके कोणते निकष लावलेले आहेत याची माहीती दयावी.१) सिडकोच्या मालमत्ता कराचा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा असून तो सोडविल्या शिवाय सिडको हस्तांतर करणे योग्य नाही.२) सिडकोत अनेक समस्या आहेत त्या सिडकोने केलेल्या नाहीत व सेवामात्र नागरिकांकडून घेतल्या जाते तसेच सिडकोतील नागरिकांच्या ज्या समस्या आहे.त्या सोडविण्यास सिडको अपयशी ठरले असून विनाकारण मनपाकडे हस्तांतर करुन घेण्याची घाई होत आहे.
- श्री.गंगाधर गाडे: सिडको ही एक व्यावसायिक संस्था आहे.सिडकोने मूलभूत सुविधा नागरिकांना घ्याव्यात त्यावेळेस दिलेल्या नाहीत म्हणजे आईने मुलाला जन्म दिला व दत्तक म्हणून पालन पोषणाची जबाबदारी तशी परिस्थिती सिडकोकडून घेत आहे ते योग्य नाही.सिडको हस्तांतर झाल्यास मनपाला फार मोठया प्रमाणात भुर्दंड पडणार आहे.हया प्रस्तावामधील एवढा प्रचंड पैसा मनपाला खर्ची लागणार आहे.तर हा पैसा कोण देणार कोठून आणणार किंवा शासन पैसा उपलब्ध करुन देणार आहे काय? हयाची माहीती दयावी.उदा.पाणीपूरवठा,रस्ते,भांडवली खर्च व इतर काही बाबतीत जो खर्च प्रस्तावात दाखविलेले आहे१५.४४ कोटींचा तो भुर्दंड मनपाला सोसावा लागणार आहे.तेव्हा सदरील खर्च शासनाने मनपाला दयावा.तर सिडको हस्तांतर प्रश्न मार्गी लावावा अन्यथा नाही.नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने प्रश्न हाताळावा.
- श्री.काशीनाथ कोकाटे,डॉ.विजयकुमार मेहेर: स.स.श्री.गंगाधर गाडे हयांनी हया प्रस्तावावर चर्चा करित नसतांना भुर्दंड हा शब्द उच्चारला ते योग्य नसून त्यांनी ते शब्द परत दयावे व याबाबत अगोदर प्रशासनाने माहीती दयावी.
- मा.महापौर: स.स.ना विनंती करण्यात येते की,प्रत्येकानी आपआपले मत हया सभागृहात मांडावे.
- श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय: गेल्या सात वर्षांपासून सिडको हस्तांतरणाचा प्रश्न प्रलंबीत आहे.ज्यावेळेस त्यावेळेसचे सिडको प्रशासक श्री.भाटीया आणि मनपाचे अधिकारी हयाची संसुक्त बैठक झालेली होती.त्यावेळी फक्त ३-४ कोटीचा खर्च हस्तांतरणाच्या बाबतीत येण्याची शक्यता वर्तविली होती मात्र आता तो खर्च रु.१५.०० कोटीच्या घरात गेलेला आहे.सदरील खर्च मनपाला कधीही न परवडणारा आहे.त्यावेळेस पासून माणूसकीच्या दृष्टीकोनातून मनपाने सिडको पापुवर खर्च तोटयात राहून करित आहे.याबाबतचा विचार करणे जरुरीचे आहे.सिडको हस्तांतराच्या बाबतीत तेथील जमीन मालमत्ता व इतर सुविधा बाबत मनपा व सिडकोने एकत्रितरित्या बसून चर्चेने सोडवाव्यात

नसता जसजसे दिवस वाढत जातील तसतसा खर्च वाढतच जाणार आहे.त्यासाठी शासनाकडून एक समिती नेमून यावर निर्णय घेणे उचित राहिल कारण तेथील मालमत्ता कराचा प्रश्न प्रलंबीत आहे.यासाठी सिडकोतील कृती समितीलाही विश्वासात घेणे योग्य राहिल.

श्री.गजानन बारवाल: सिडकोने तेथील नागरिकांना सुविधा पुरविलेल्या नाहीत ही संस्था जागेतून प्लॉट पकडून फायदयाने विक्री करीत आहे.मात्र नागरिकांना सुविधा अजिबात नाही.मनपाला हस्तांतराबाबत ११.४० कोटीचा खर्च येणार आहे.शिवाय मालमत्ता कर सिडकोतील कर देण्यास तयार नाहीत यासाठी अकंदरीत खर्च व नफा बाबत एकत्रित बसून चर्चेद्वारे प्रश्न सोडवावा लागेल.

मा.महापौर: मा.आयुक्त यांनी माहीती दयावी.

मा.आयुक्त: सिडको हस्तांतर प्रश्नावर चर्चा करुन मंजूरी मिळणेसाठी प्रस्ताव ठेवलेला आहे.कोणत्याही महानगराचा विकास घडवून आणावयाचा ठरल्यास नगर परिषद/महानगरपालिका यांच्या क्षेत्राच्या हददीत विकास घडवून आणावयाचे प्रयत्न ती संस्था करीत असते.त्यास अनुसरुन सन१९७५ ला सिडको क्षेत्राचा विकास करण्याची योजना आखलेली होती आणि त्यापैकी सिडको भाग हा मनपा क्षेत्राचा अविभाज्य भाग आहे.सिडको हे क्षेत्र जवळपास १४०० स्वे.फिटचे आहे.तेथील लोकसंख्या १.७५ लाखाची असून त्या ठिकाणी रोड ड्रेनेज व लाईट सिडकोने केलेले आहेत.त्याप्रमाणे काही उदयाने व आरक्षणे व जागा सिडकोने विकसित केलेले आहेत.सिडकोच्या प्रत्येक भागातील उत्तरदायित्व हे मनपाला येणार आहेत.परंतु काही भागातील विकासामध्ये मनपाला कार्यवाही करावी लागणार आहे. प्रत्येक स.स.आपआपल्या वॉर्डातील विकास कामाच्या बाबतीत प्रस्ताव मंजूरी नंतर शासनाकडे पाठवावे लागणार आहे.प्रत्येकास स.स.आपआपल्या वॉर्डातील विकास कामाच्या बाबतीत लक्ष वेधून घेणार आहे.याबाबत प्रस्ताव मंजूरी नंतर शासनाकडे पाठवावे लागणार आहे.जर आपण ठोस हया संदर्भात घेतला नाही तर शासनपातळीवर निर्णय घेण्याची शक्यता आहे यासाठी सदरील प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे विचाराधिन झालेला असून यातअनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत.ते लोकप्रतिनिधींना चर्चा करुन प्रश्न सोडवावा व उत्तर दायित्व करणे आवश्यक आहे.

श्री.जयवंत ओक: सिडकोतील अनधिकृत नोटीफाईड भागाची माहीती दयावी.

मा.आयुक्त: सिडकोतील नोटीफाईड भाग उदा.अंबिकानगर,भवानी नगर वगैरे एकूण १४ भागाचा समावेश असून तेथील लोकांना नागरी सुविधा देणेबाबत२५% लोकवर्गणीद्वारे भरुन घेवून विकासाची कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी चर्चा करावी.

श्री.गंगाधर गाडे: मा.आयुक्त हयांच्या माहीती आधारे सिडको प्रश्नाबाबत शासनाकडून काही परिपत्रक किंवा पत्र आलेले असल्यास त्याची माहीती दयावी.

मा.आयुक्त: सिडको हस्तांतराबाबत नगरसचिव मा.नंदलाल हयांचेकडून पत्र व्यवहार चालू आहे.

श्री.नरेंद्र पाटील: मागील २५-२७ वर्षापूर्वी डॉ.रफिक झकेरिया यांच्या कल्पनेतून सिडको भाग विकसित झालेला आहे आणि सिडकोच्या विकासासोबत शहराचाही विकास झालेला आहे.सिडकोने गेल्या दहा वर्षी प्लॉट पाडून प्रचंड प्रमाणात

पैसा मिळविला आहे.सन १९९५ च्या पूर्वी सिडको येथील नागरिक विकास कामाबाबत अनेकदा बैठका घेतल्या आणि वारंवार मागण्या केल्या परंतु नागरी सुविधा सिडकोने पुरविलेल्या नाहीत.सिडकोचा प्रश्न सन १९८९ पासून चालू आहे.सिडकोने हस्तांतर बाबत मालमत्ता कराचा प्रश्न मागील वेळेस सूचना केलेल्या होत्या त्यानुसार थोड्या थोड्या प्रमाणात सन १९९२ ला २५% सन १९९३ ला ५०% तर सन १९९४ ला ७५% व सन १९९५ ला १००% अशा प्रकारे स.स.श्री. ओबेरॉय यांनी सूचना मांडलेली होती.

- १) सिडको मालमत्ता कराचा प्रश्न सन १९९१ पासून करण्यास आमचा विरोध आहे.
- २) ९९ वर्षांच्या लिजवर सिडकोने आम्हास न ठेवता मालकी हक्क दयावा.
- ३) बांधकाम परवाना/कम्प्लेशन प्रमाणपत्र द्यावे आणि जे अनधिकृत अतिक्रमणे झालेली आहेत ते काढावीत.
- ४) अंदाजे ४०० एकर जमीनीचा विकास घडवून आणावा.
- ५) २५-२७ वर्षांपासूनच्या ज्या सिडको वसाहती आहेत त्यापैकी १०% नागरीकांनी मालमत्ता कर लावून भरणा केलेला आहे.तर ९०% नागरिकांनी भरलेला नाही.याचा विचार करून कार्यवाही करावी.
- ६) सिडको हस्तांतरणाच्या संदर्भात आतापर्यंत २५ वेळेस बैठका झालेल्या आहेत.परंतु काहीही कार्यवाही झालेली नाही.
- ७) सिडको हस्तांतरणाच्या संदर्भात जो पैसा कमी पडेल तो शासनाकडून घ्यावा.

८) मालमत्ता कर सिडको हस्तांतर झाल्यानंतर भरता येईल.

डॉ.मेहेर विजयकुमार: सिडको हस्तांतर प्रस्ताव संदर्भात खालील मुद्दे आहेत.१) जकातीचा अंतर्भाव या ठिकाणी मांडलेला नाही.२) सिडको येथील औदयोगिक क्षेत्र व मोठा भाग असून तो एक अविभाज्य अंग आहे त्यानुसार नागरिकांचे म्हणणे ऐकावे.३) सिडकोच्या विकासाबाबत शाळा/कॉलेज/स्विमिंग पूल/मैदयाने/उदयाने येथील विकास करणे आवश्यक आहे.प्रॉपर्टी बाबत एन-३ व एन-४ भाग ग्रीन झोन आहे.येथील विकास करावा.४) हस्तांतर झाल्यानंतरच नागरिक मालमत्ता कराचा भरणा करतील ५) सिडको ही एक व्यावसायिक संस्था असून येथील नागरिकांना मालकी हक्क मिळाला पाहिजे अशी शासनाकडे मागणी केली पाहिजे.

सौ.रजनी जोशी: १) सिडको हस्तांतराबाबत खालील प्रमाणे प्रशासनाने कार्यवाही करावी.२) सिडको भाग मनपाचा अविभाज्य अंग असून स.स. श्री.गंगाधर गाडे हयांनी सुचना केल्याप्रमाणे नैसर्गिक न्याय देण्यावर जो भर दिला तो योग्य आहे.३) ज्यावेळी हस्तांतर होईल त्यावेळी मालमत्ता कर भरणा केला जाईल.४) सिडको नोटी फाईड भागात नागरी सुविधा द्याव्यात.

श्री.काशीनाथ कोकाटे: १) सन १९८१ ल नगरपरिषद असतांना सिडको हस्तांतरा बाबत प्रस्ताव झालेला आहे.२) सन १९८५ ला सिडकोकडे पाणी पुरवठा त्यावेळेसचे मनपा प्रशासक श्री. मनमोहनसिंग यांच्यावर कारकिर्दीत झालेला आहे. व सन १९९१ ला गौतम साहेब असतांना सिडकोकडे संपूर्ण भागात पाणी पुरवठा करण्याचे ठरविले.३) सिडको मालमत्ता कराचा प्रश्न गौण आहे परंतु सिडकोतील नागरिकांना मालकी हक्क मिळणे आवश्यक आहे.४) गेल्या २० वर्षांपासून सिडको येथील नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार विकास

करीत आहेत.५) रु.३२=०० लाखाची सिडको नळाची वसूली दाखविलेली आहे.प्रत्यक्षात काही लोकांच्या घरी नळ कनेक्शन नाहीत.तरीही पाणी पुरवठा वसूली दाखविल्या जाते ते योग्य नाही.६) संपूर्ण कॅनिंग अशारिटीसह सिडको हस्तांतर व्हावे.७) अनधिकृत १३ वसाहती आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची नागरी सुविधा नाहीत.त्यांना लागणाऱ्या सर्व सुविधांचा खर्च शासनाने करावा.८) सिडको मध्ये छोटे छोटे नेबरहुत आहेत. वाचनालय/मंगल कार्यालय वगैरे त्या त्या भागातील सेक्टर वाईज दयावे.९) सनेक वसाहतीच्या ठिकाणी धार्मिक स्थळांचा मुद्दा उपस्थित होणार आहे.१०) मोकळ्या जागांवर अतिक्रमणे झाली असतील तर त्या खुल्या जागा नगर योजनेप्रमाणे रहाणार नाहीत.११) सिडको भागातील मालमत्ता कर हा येथील रस्ते,ड्रेनेज,लाईट व साफसफाई करीत नसेल तर कोणत्या कारणाने मागणी करता.१२) लोकप्रतिनिधीच्या भावनेचा विचार करुन शासनाकडे गाऱ्हाने मांडावे.

श्री.प्रभाकर विधाते : प्रस्तुतच्या प्रस्तावातील पृष्ठ क्र.५ मध्ये एकूण व्याज दाखविलेले आहे याची माहिती दयावी.

श्री.मिरा सलामी: सिडको हस्तांतर करीत असल्यास रु.१६.०० कोटींचा खर्च मनपास येणार तेव्हा सदरील खर्च शासन देणार असल्यास कार्यवाही व्हावी अन्यथा नाही.

श्री.वसंत देशमुख: १) सिडकोतील रस्ते,गार्डन,विद्युत बाबत येणाऱ्या खर्चाची तपशीलवार माहिती या ठिकाणी दिलेली नाही.२) मालमत्ता कराचा प्रश्न ३) हस्तांतर झाल्यानंतर विकास कामे व मनपाचे उत्पन्न सक्षम राहिल काय याची माहिती दयावी.४) सिडको भाग विकास करणेसाठी अपेक्षित योजना आखावी ५) सिडको नागरी सुविधा प्राप्त होण्यास आकडेवारी सहीत माहिती मिळणे आवश्यक आहे.

सौ.सुनंदा कोल्हे: १) मालमत्ता कर हस्तांतर झाल्यानंतर घ्यावे. २) सिडको नोटी फाईड भागाचा समावेश केला त्याबद्दल अभिनंदन.३) सन १९९५ पर्यंत अनधिकृत वसाहती आहेत त्यांना नागरी सुविधा द्याव्यात.

डॉ.भागवत कराड: १) हस्तांतर पूर्णपणे झालेले पाहीजे.२) सिडकोतील प्लॉट/जमीनी याचा उल्लेख असावा.३) हस्तांतरानंतर मालमत्ता कर आकारावा.४) अतिक्रमण झालेले असतील त्यांना सन १९९५ पासून सुविधा द्याव्या व सिडको नोटी फाईड भागासही सुविधा पुरवाव्यात.

श्री.महादेव सुर्यवंशी: १) मनापाने सिडको पापु फक्त घेतलेला आहे व लोकसंख्येच्या आधारे पाईप लाईन टाकणे आवश्यक आहे.२) सिडको भागातील ड्रेनेज लाईन पूर्वीच्या लोकसंख्येप्रमाणे असून वाढीव लोकसंख्येच्या आधारे टाकणे आवश्यक राहिल.३) यासाठीची प्लॅनिक कमीटी मनपाने तयार करावी.४) सिडको सेवा कर घेते.त्यामूळे मनपाला मालमत्ता कर देत नाही.तेव्हा मनपाकडे हस्तांतर झाल्यानंतरच कार्यवाही व्हावी.५) सिडकोच्या सार्वजनिक इमारती/दवाखाने/शाळा वगैरे हस्तांतर होणे आवश्यक आहे.

श्री.गिरजाराम हाळनोर: सिडको हस्तांतर आज जरी नाही झाले तरी काही काळातच शासन पातळीवरून होणार आहे.सिडको हस्तांतरानंतर विकास कामाकरीता लागणारा खर्च शासनाकडून घ्यावा.मुंबई प्रांतिक मनपा अधिनियम अन्वये मालमत्ताकरा बाबतचा निर्णय स्थायी समितीमध्ये झालेला आहे.त्याप्रमाणे हस्तांतर झाल्यानंतर मालमत्ताकर घ्यावा.त्याचप्रमाणे सिडको नोटीफाईड

विभागामध्ये नागरी सुविधा पुरविणे आवश्यक आहे.

श्री.गंगाधर गाडे: आता हया विषयावर स.सदस्यांनी फार मोठ्या प्रमाणावर चर्चा केलीली आहे.आता निर्णय आवश्यक आहे.सिडकोच्या आज रु.५०.०० कोटीच्या इमारती आहेत.त्या मनपाकडे सुपूर्द करण्यात तसेच सिडको घर बांधणीच्या परवानगीच्या संचिकासह मनपाकडे द्यावे व सिडकोने मनपाकडे कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये.काही ठिकाणी अतिक्रमणे झालेली आहेत.त्याची जबाबदारी सिडकोने घ्यावी. व पालकमंत्री यांनी शासनाकडे सारखा तगादा लावून खर्चाची मागणी केली पाहीजे.सिडको प्रशासन यांच्या आकसाने हे प्रश्न जरी आज झालेले आहेत.त्यासाठी सर्वांनी विचारपूर्वक करणे आवश्यक आहे.

श्री.गौतम खरात: मराठवाडा हा मागास भाग असल्याने त्याठिकाणी कारखाने उभारले.लोकांना राहावयास सिडकोच्या माध्यमातून व्यवस्था झाली.त्याप्रमाणे सिडको संस्थेनी प्लॉट पाडून लोकांकडून प्रचंड पैसा कमी वेळात कमवून घेतला.याबाबतची चर्चा सध्याही आहे. या शहरातील विकास कामासाठी डी.पी.रोड करणे आवश्यक असते. त्यासाठी शासनाकडून मदत घेणे आवश्यक आहे.याचा गंभीर विचार या ठिकाणी करावा.जवळपास रु.४०.०० कोटीचा खर्च शासनाने मनपास द्यावा तरच हस्तांतर करावे अन्यथा नाही

सौ.पदमा शिंदे: सिडको हस्तांतर करीत असतांना येथील रहिवाश्यांना मालकी हक्क प्राप्त वहावा त्याचप्रमाणे मालमत्ता कर आकारतांना शिक्षण/वृक्ष व साफसफाई कर आकारल्या जातो.तेव्हा या बाबी मनपातर्फे होतच नाही तरीही आकारल्या जाते ते आकारण वगळावे.

श्री.भगवान घडामोडे: सिडको हस्तांतराबाबत बऱ्याचशा स.सदस्यांनी आपल्या पुढे अनेक मुद्दे मांडलेले आहेत.सिडकोतील नागरिकांना अशा सुविधा प्राप्त होणे आवश्यक आहे.त्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी याबाबत पाठपुरावा शासनाकडे करून घ्यावा.

सौ.विमलबाई मुंडलिक: सिडको हस्तांतर झाल्यानंतर मालमत्ता कर भरण्यास नागरिक तयार आहेत.

श्री.मुश्ताक अहेमद: सिडको ही स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे त्या वेगवेगळ्या ठिकाणी प्लॉट पाडून लोकांना विकलेले आहेत व पैसा मिळविलेला आहे.सिडको हस्तांतरामुळे रुपये १५.०० कोटीच खर्च महानगरपालिकेस येत आहे.हया विकास कामाच्या खर्चाची रक्कम प्रथमच महापालिकेस द्यावी.आणि तेथील नागरिकांना मालकी हक्क सिडको संबंधीत लोकांना द्यावा.तरच हस्तांतर करणेत यावा अन्यथा नाही सध्याची महानगरपालिकेची आर्थिक बोजा मनपास पडणार आहे.हे लक्षात घ्यावे ते आम्ही सहन करणार नाही.

श्री.गौतम लांडगे: सिडको हस्तांतराच्या विषयावर चर्चा करीत असतांना खालील मुद्दे असावेत.

- १) सिडकोतील बांधकाम परवानगीच्या संचिका महानगरपालिकेकडे द्याव्यात.
- २) हस्तांतर झाल्यानंतर मालमत्ता कर भरण्यास तयार आहोत.
- ३) सिडकोच्या इमारती महापालिकेकडे द्याव्या.
- ४) अनधिकृत वसाहतींना नागरी सुविधा द्याव्यात.

५) सिडकोतील नागरी सुविधासाठी रु. ५०.०० कोटीचा खर्च शासनाकडे द्यावा.नंतरच हस्तांतर करावे.

श्री.प्रकाश निकाळजे: हस्तांतरणासाठी रुपये ५०.०० कोटीचा खर्च शासनाने द्यावा.  
श्री.रविंद्र इंगळे: सिडको नागरिकांना नागरी सुविधा द्याव्यात मालकी हक्क प्राप्त व्हावे.मालमत्ता कराचा प्रश्न हस्तांतरानंतर करणेत यावा.

श्री.सुभाष टाकळकर: सिडकोतील अतिक्रमणे आहेत ते काढून घेणे आवश्यक आहे.सिडकोचे हस्तांतर प्रकीया तातडीने करावे.सिडको भागास जवळपास ३ ते ४ फुटाचे घरासमोरील अतिक्रमणे आहेत.त्यावर सिडकोने कार्यवाही करून महानगरपालिकेकडे द्यावेत.सन १९९१ पासून मालमत्ता कर आकारणी करणार असे कसजले ते योग्य नसून हस्तांतरानंतर हयाबाबत कार्यवाही करावी व खुल्या जागा सिडको भागात होत्या त्या सिडकोने विकल्या आहेत.

श्री.जावेद रज्जाक: सिडको हस्तांतर होणे आवश्यक आहे. परंतू महानगरपालिका आर्थिक बाबतीत तोटयात आहे.यासाठी विकास कामाकरीता लागणारा आवश्यक खर्च शासनाने द्यावा.सिडकोचा विकास पूर्णपणे होत नाही तो पर्यंत हस्तांतर होवू नये.

श्री.सुदाम सोनवणे: सिडको हस्तांतराचा प्रस्ताव आहे.तो खर्चाबाबत प्रशासनाने क्रमवून ठेवलेला आहे.त्यामूळे स.स.चा विरोध प्रगट करीत आहे.

१) सिडकोला योग्य त्या सुविधा पुरविणे आवश्यक आहे.त्यांच्या मूलभूत गरजा प्राप्त होणेसाठी शासनाकडून कार्यवाही होणे आवश्यक आहे.

२) नागरिकांना मालकी हक्क देण्यात यावे.

३) सिडकोतील नोटी फाईड भागात २५% सुध्दा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत.

४) सिडकोमधील सर्व हक्क मनपाकडे असावे.

५) रु. ७.०० कोटीचा खर्च सिडकोकडून महानगरपालिकेने वसूल करावा.

६) हया सर्व बाबींचा विचार करून हस्तांतर करावे.

श्री.काशीनाथ कोकाटे: सिडकोच्या एन-८ व एन-१३ येथील जवळपास ४४ सोसायटया आहेत.त्यांना ड्रेनेज व इतर सुविधा नाहीत त्या मिळणे आवश्यक आहे.

मा.महापौर: सिडको हस्तांतराबाबत खालील प्रमाणे एक उपसभापती गढीत करण्यात येते.

१) महापौर श्री.अब्दुल रशीद (मामू) अध्यक्ष.

२) सर्वश्री.प्रभाकर विधाते,सुदाम सोनवणे,फैय्याज कुरेशी,गंगाधर गाडे,विजयकुमार मेहेर,काशीनाथ कोकाटे,सौ.रजनी जोशी,मनमोहनसिंग ओबेरॉय,सौ.पदमा शिंदे,नरेंद्र पाटील,अशफाक सलामी,भगवान घडामोडे,महादेव सुर्यवंशी,गोतम लांडगे,व उपआयुक्त-२ हे समीतीचे सदस्य राहतील.सदरील समितीने पूर्णपणे अभ्यास करून सिडको व महानगरपालिका हयांचे वेळोवेळी बैठका घेवून तीन महिन्याच्या कालावधीत सर्वसाधारण सभेला अहवाल सादर करावा.

**ठराव:**प्रस्तावात दर्शविल्यानुसार सिडको क्षेत्राचे औरंगाबाद महानगरपालिकेकडे हस्तांतरणाबाबत खालील प्रमाणे एक उपसमिती गढीत करण्यात येते.मा.महापौर,श्री.अब्दुल रशीद खान (मामू) अध्यक्ष सर्वश्री.प्रभाकर विधाते,सुदाम सोनवणे,फैय्याज कुरेशी,गंगाधर गाडे,विजयकुमार मेहेर,काशीनाथ कोकाटे,सौ.रजनी जोशी,मनमोहनसिंग ओबेरॉय,सौ.पदमा

शिंदे, नरेंद्र पाटील, अशफाक सलामी, भगवान घडामोडे, महादेव सुर्यवंशी गौतम लांडगे व उपआयुक्त-१ हे समितीचे सदस्य राहतील. सदरील समितीने पूर्णपणे अभ्यास करून सिडको व महानगरपालिका हयांचे वेळोवेळी बैठका घेवून तीन महिन्यांच्या कालावधीत सर्वसाधारण सभेला अहवाल सादर करावयास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.  
वैधानिक कार्यवाही व्हावी.

### ऐनवेळची चर्चा

श्री.जयवंत ओक: नहरी अंबर येथील पाणी पुरवठा बाबत मागील सभेत चर्चा झालेली आहे. त्याबाबत काय कार्यवाही केली.

कार्ये. अभियंता पाणी पुरवठा : नहरी अंबर बाबत प्रत्यक्षात पाहणी करून नंतरच सभागृहात माहीती देण्यात येईल.

मा.महापौर: आपल्याकडे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता श्री.सलीम यांची भेट घेवून चर्चा करावी व पुढील आठ दिवसात पाहणी करून माहीती दयावी.

श्री.जयवंत ओक: सन १९७३ ला नहरी साफ करून घेतल्या होत्या आणि आज त्या ठिकाणावरून शहरात पाणी पुरवठा का होत नाही. हयाचे नेमके कारण काय? ते शोधणे आवश्यक आहे. हयासाठी एक समिती गठीत करावी व नहरी अंबरसाठी लागणारा खर्च रु. २.०० कोटी पर्यंतच्या खर्चास विचार व्हावा. कारण आज ना उदया शहराला पाण्याची नितांत आवश्यकता असून आतापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

मा.महापौर: याबाबत खालील प्रमाणे उपसमिती गठीत करण्यात येते. "नहरी अंबर" पाण्याच्या पाईप लाईन साठी सर्वश्री. डॉ.भागवत कराड, फैय्याज कुरेशी, गौतम खरात, जयवंत ओक, सुदाम सोनवणे, कार्यकारी अभियंता पापू व सेवानिवृत्त अभियंता श्री.सलीम साहेब हयांची सदस्य म्हणून नियुक्त करून त्यांनी आठ दिवसात आपला अहवाल सभापती श्री.प्रभाकर विधाते यांना सादर करावा.

**ठराव:** याबाबत खालीलप्रमाणे एक उप समिती गठीत करण्यात येते. "नहरी अंबर" पाण्याच्या पाईप लाईन साठी सर्वश्री डॉ.भागवत कराड, फैय्याज कुरेशी, गौतम खरात, जयवंत ओक, सुदाम सोनवणे, कार्यकारी अभियंता पापू व सेवानिवृत्त अभियंता यांची सदस्य म्हणून नियुक्ती करून त्यांनी आठ दिवसात आपला अहवाल सभापती श्री.प्रभाकर विधाते हयांना सादर करावा. असे सर्वानुमते ठरले.  
वैधानिक कार्यवाही व्हावी.

### संवाद :

श्रीमती नूरजहाँ बेगम: मागील सभेच्या वेळी टेबलावरील राजदंड सभागृहात ओढाताणात तुटला तो कसा याची विचारणा केली होती ती मला मिळाली नाही.

मा.महापौर: स.सदस्या श्रीमती नूरजहाँ बेगम यांनी विचारलेल्या प्रश्नावर आपणास सांगण्यात येते की, सभागृहात राजदंड तुटलाच नव्हता तर उत्तर देण्याचा किंवा माहीती देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तेव्हा आपण गैरसमज न करता प्रशासनास सहकार्य करावे.



## ऐनवेळचा प्रस्ताव

स.सदस्य श्री.फैय्याज कुरेशी यांनी ऐनवेळचा प्रस्ताव ठेवलेला आहे की,स.सदस्याच्या स्वेच्छा निधीतून त्याच वॉर्डातील खाजगी शाळांना वहया वाटप करण्याची परवानगी दयावी.

### संवाद:

श्री.संजय जोशी: महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना मोफत वहया वाटप करणार आहेत ते बाहेरील संस्थाना नाहीत.

श्री.गजानन बारवाल:संस्थाना नाहीत.

श्री.जावेद रज्जाक: जर महानगरपालिकाची शाळा त्या वॉर्डात नसल्यास त्याच वॉर्डातील खाजगी संस्थेतील शाळातील विद्यार्थ्यांना वहया वाटप करावे असा प्रस्ताव आहे.

श्री.मुश्ताक अहेमद: स.सदस्यांनी मांडलेला प्रस्ताव त्या त्या वॉर्डातील गरीब विद्यार्थ्यांना फायदा घेण्यासाठी असून प्रस्ताव सादर करावा.

मा.महापौर: विधी सल्लागार यांनी माहीती दयावी.

डॉ.विजयकुमार मेहेर: महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती ठिक नाही. तेव्हा संस्था,शाळांना कोणत्याही प्रकारची मदत देवू नये.

श्री.मिरा सलामी: महानगरपालिकांच्या शाळा आहेत.इयत्ता ४ ते ७ वी पर्यंत आहेत.आणि त्यापुढील विद्यार्थ्यांना वहयांचे मदत करावयाचे झाल्यास त्याच वॉर्डातील इतर संस्थेतील शाळांच्या विद्यार्थ्यांना वहया वाटप करता यावे.

श्री.गौतम लांडगे: स्वेच्छा निधीतून रु. ५०००/- मदत वाटप करण्यास मंजूरी दयावी.

श्री.डॉ.कराड भागवत रु.३०००/- पर्यंतच्या खर्चास मंजूरी दयावी.

मा.महापौर: ज्या स.सदस्यांच्या वॉर्डात महानगरपालिकेची एकही शाळा नाही.त्या वॉर्डातील एखादया संस्थेच्या शाळेतील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना वहया वाटप करण्याकरीता रु. ५०००/- पर्यंतची स्वेच्छा निधीतून मदत करण्यास परवानगी देण्यात येते.

श्री.सुदाम सोनवणे : विरोधी पक्षनेता यांनी मांडलेल्या प्रस्तावास मंजूरी दयावी.रु.५०००/- पर्यंतची मर्यादा ठेवून महानगरपालिकेने टेंडर काढावे. व कार्यवाही करावी.

मा.आयुक्त: हया खर्चाबाबत लेखापरिक्षणा बाबत पाहणी करणे आवश्यक आहे.कारण महानगरपालिकेच्या शाळा व्यतिरिक्त इतर खाजगी शाळांना आपण जर वेगवेगळया प्रकारे मदत करीत असलो तरी त्याबाबत विद्यार्थ्यांना वहया वाटप संदर्भात मदतीची रक्कम कमी व सिमित ठेवणे योग्य राहिल.

मा.महापौर: प्रस्ताव मंजूर करण्यात येतो.

**ठराव:**ऐनवेळच्या प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे स.सदस्य श्री.फैय्याज कुरेशी यांनी प्रस्ताव ठेवल्यानुसार एखादया वॉर्डात महानगरपालिकेची शाळा नसल्यासच त्याच वॉर्डातील एखादया खाजगी वॉर्डामधील विद्यार्थ्यांना वहया वाटप रु.५०००/- (अक्षरी रु.पाच हजार पर्यंत) स्वेच्छा निधीतून खर्च करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

याबरोबरच "जण गण मन" हया राष्ट्रगीताने सभा संपली.

स्वाक्षरीत/-

नगरसचिव

महानगरपालिका,औरंगाबाद.

स्वाक्षरीत/-

मा.महापौर

महानगरपालिका,औरंगाबाद.

## औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद.

दि.४/१०/१९९७ रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त. मा.महापौर श्री.अब्दुल रशीद खान (मामू) हयांच्या अध्यक्षतेखाली दि.४/१०/१९९७ रोजी सर्वसाधारण सभा संपन्न झाली.तिचे इतिवृत्त.सभेची सुरुवात "वंदे मातरम" या गीताने "कै.प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे" सभागृहात सकाळी ११.३० वाजता झाली.सभेत रजिस्टर प्रमाणे स.सदस्य उपस्थित होते.

१) स.स. श्री.तरवेन्द्रसिंग महेन्द्रसिंग धिल्लन	उपमहापौर
२) --/--श्री.प्रभाकर सिताराम विधाते	सदस्य
३)--/-- श्री.सुदाम सोनवणे	--/--
४)--/-- श्री.फैय्याज अहेमद कुरेशी	--/--
५)--/--सौ.लोखंडे रुखमनबाई खंडेराव	--/--
६)--/-- श्री.म.सलीम म.हनीफ कुरेशी	--/--
७)--/-- श्री.गौतम भागाजी खरात	--/--
८)--/-- सौ.जोशी रजनी रमेश	--/--
९)--/--सौ.उषाबाई दिलीप गायकवाड	--/--
१०)--/--सौ.विमलबाई नंदकुमार मुंडलिक	--/--
११)--/--सौ.शिलाबाई सिताराम गुंजाळे	--/--
११)--/--श्री.लांडगे गौतम लिंबाजी	--/--
१२)--/--श्री.सुर्यवंशी महादेव पुंडलिकराव	--/--
१३)--/--श्री.भालेराव अभिमन्यू रामभाऊ	--/--
१४)--/-- श्री.नरेंद्र यादवराव पाटील	--/--
१५)--/--श्री.कोकाटे काशीनाथ हरिभाऊ	--/--
१६)--/-- सौ.पदमा बाबुराव शिंदे	--/--
१७)--/-- श्री.टाकळकर सुभाष भिकाजी	--/--
१८)--/-- श्री.मालानी प्रफुल्ल लालचंद	--/--
१९) --/-- श्रीमती चंपाबाई विश्वनाथ पांचाळ	--/--
२०)--/-- सौ.धनश्री अशोक विसपुते	--/--
२१)--/-- सौ.फरहदबानो अ.मो.नवाज	--/--
२२)--/-- श्री.फजलउल्लाखान अजमउल्लाखान	--/--
२३)--/-- श्री.अजिजखाँ गणीखाँ	--/--
२४)--/--श्रीमती आबेदा बेगम मो.मुस्तफा	--/--
२५)--/-- श्री.महंमद मुश्ताक अहेमद	--/--
२६)--/--श्री.देशमुख वसंत विनायकराव	--/--
२७)--/--श्री.हाजी मोहसीन अहेमद हाजी बशीर	--/--
२८)--/--सौ.मोहसीना बिल्कीस विखारोददीन	--/--
२९)--/--श्रीमती जाहेदा बेगम म.जमीर	--/--
३०)--/-- श्री.तुपे त्र्यंबक गणपतराव	--/--
३१)--/--श्री.अ.जावेद रज्जाक	--/--
३२)--/-- श्री.तुलशीबागवाले किशोर बाबुलाल	--/--

३३)--//--श्रीमती गंगवाल पुष्पाताई	--//--
३४)--//-- स.स.श्री.हमीद उददीन ताबा फसीयोददीन	--//--
३५)--//--म.अ.रऊफ म.अ.माबुद	--//--
३६)--//-- श्री.अ.इकबालोददीन स.मो.कुतूबउददीन	--//--
३७)--//-- श्री.प्रदीप शिवनारायण जैस्वाल	--//--
३८)--//-- श्री.सय्यद अली मिरासलामी	--//--
३९)--//-- श्री.लाहोट रमेश दिपचंद	--//--
४०)--//-- श्री.संजय किसनराव केनेकर	--//--
४१)--//-- श्रीमती वाघमारे मुक्ताबाई सुदाम	--//--
४२)--//--सौ.लता दलाल	--//--
४३)--//--श्री.ओक जयवंत केशवराव	--//--
४४)--//--श्रीमती अलका रमेश पाटील	--//--
४५)--//--श्रीमती धांडे शंकुतला हरीदास	--//--
४६)--//-- कु.माया लिंबाजी लाडवाणी	--//--
४९)--//--श्रीमती आव्हाड सविता संजय	--//--
५०)--//--सौ.निर्मला विठट्टल कांबळे	--//--
५१)--//--श्री.अब्दुल रशीद अ.सत्तार	--//--
५२)--//--श्री.विखारोददीन वि.खुदबोददीन	--//--
५३)--//--श्री.गंगाधर सुखदेव गाडे	--//--
५४)--//--श्री.बारवाल गजानन रामकिसन	--//--
५६)--//--ओबेरॉय मनमोहनसिंग करमसिंग	--//--
५७)--//--श्री.निकाळजे प्रकाश भाऊराव	--//--
५८)--//--श्री.जोशी संजय रामदास	--//--
५९)--//--श्री.गिरजाराम नानाराव हाळनोर	--//--
६०)--//--श्री.अविनाश लक्ष्मण कुमावत	--//--
६१)--//--श्रीमती ज्योस्ना हिवराळे	--//--
६२)--//--राजकुमार ऊर्फ सांडू बचाटे	--//--
६३)--//--सौ.राधाबाई तळेकर	--//--
६४)--//--श्री.ढगे नरसिंग मुरलीधर	--//--
६५)--//--मेहेर विजय कुमार गजानन	--//--
६६)--//--सौ.काळुसे मंदा धनंजय	--//--
६७)--//--श्री.गांगवे बन्सी तुळशीराम	--//--
६८)--//--श्री.घडामोडे भगवान देविदास	--//--
६९)--//--श्री.नवपुते कचरु चंद्रभान	--//--

**संवाद:**

मा.महापौर: कोरम अभावी सभा १५.०० मिनिटे तहकुब करण्यात येते.

(वेळ ११.३२ वा.) सभेला सुरुवात ११.४५ वाजता.

श्रीमती मोहसीना बिल्किस: विद्यूत लाईनमन पै.जब्बार अब्दूल यांचे अपघाती निधनाने सभागृहात श्रध्दांजली वाहण्यात यावी.

श्री.कचरु नपवुते: भारत रत्न मदर तेरेसा हयांचे दुःखद निधनाने सभागृहात श्रध्दांजली वाहण्यात यावी.

जावेद रज्जाक: यास माझे अनुमोदन आहे.

महापौर: ठिक आहे.सभागृहात एक मिनिटे स्तब्ध उभे राहून पै.अब्दूल जब्बार यांना व भारत रत्न मदर तेरेसा यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

श्री.हमीद ताबा: संबंधीत लाईनमन पै.अब्दूल जब्बार यांच्या कुंटुबीयांना प्रशासनातर्फे आर्थिक मदत दयावी.

मा.महापौर: यांनी याबाबतची कार्यवाही करावी.

**विषय क्र.८९/१ :** दिनांक २/९/९७ रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करावे.तसेच दि.३/९/९७ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करणे.

**संवाद:**

हमीद उददीन ताबा: सिल्क मिल्क कॉलनीच्या बाबतीत मा.महापौर व मा.आयुक्त यांनी सभागृहात दोन महिन्यात अहवाल दयावयाचे सांगितले होते.तथापि अदयापही अहवाल प्राप्त झालेला नाही.याचे कारण काय?

श्री.गजानन बारवाल: पृष्ठ क्र.२ मध्ये स.सदस्य श्री.प्रफुल्ल मालानी यांचे काका कै.गोपीकिशनजी यांच्या दुःखद निधनाने सभागृहात श्रध्दांजली वाहण्यात यावी असे असे असता त्यांचे नावाचा उल्लेख इतिवृत्तात नाही. तेव्हा कै.गोपीकिशनजी मालानी असा उल्लेख इतिवृत्तात करून दुरुस्ती करावी यापुढे दक्षता घ्यावी.

मा.महापौर: ठिक आहे.

श्री.गजानन बारवाल: यापुढे सुध्दा मी याच संदर्भात सूचना केलेली आहे.तरीही दखल घेतलेली दिसून येत नाही.शिवाय सभागृहात श्रध्दांजली वाहिल्यानंतर आपल्याकडे ठराव पारीत झाल्याप्रमाणे संबंधितांच्या नातेवाईकांकडे पत्राने सचीव विभागाकडे कळवावे.परंतू तसे होतांना दिसत नाही.कृपया याबाबत कार्यवाही करावी.

मा.महापौर:ठिक आहे.स.स.श्री.गजानन बारवाल हयांच्या सूचनेनुसार सचिवांनी दक्षता घ्यावी.

श्री.नरेंद्र पाटील: आजच्या सर्वसाधारण सभेचा अजेंड आम्हाला वेळेवर मिळतो.त्यामूळे वाचायला सुध्दा वेळ मिळत नाही.हया शिवाय इतिवृत्त व्यवस्थित टंकलिखित न झाल्यास स्पष्ट वाचाता येत नाही.याचे कारण प्रशासनाने शोधावे.व इतिवृत्त हे नेहमीचे अस्पष्ट असल्याने सचिवांचे योग्य ते नियंत्रण नसल्याने सचिवांवर कार्यवाही करवी.तसेच उपआयुक्त-१ यांचा प्रस्ताव ऐनवेळी का ठेवण्यात आला हयाची माहीती दयावी.

मा.महापौर: स.सदस्यांनी सूचना केल्यानुसार यापुढे प्रशासनाने दखल घ्यावी.व कोणतीही तक्रार येणार नाही याची सचिवांनी दक्षता घ्यावी.

सौ.लता दलाल: आजच्या सभेचा अजंडा मला आता सकाळी १०.०० वा.प्राप्त झाला.त्यामूळे सदरच्या अजेंडयावर मला थोडेही वाचता येणार नाही व बोलता येणार नाही.हा नेहमीच सभाकक्ष विभागातील गोंधळ असल्याने आमच्या सारख्या नगरसेविकांना काहीही विचारपूर्वक बोलता येत नाही. याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेवून कार्यवाही करावी.सभागृहात पोहोचण्यापूर्वी अजेंडयांची प्रत माझ्या हातात दिल्या जाते ही चूक प्रशासनाची अत्यंत चुकीची आहे.

- मा.महापौर: स.स.श्रीमती दलाल कृपया आपण आपले म्हणणे थोडक्यात सांगावे व खाली बसावे.
- सौ.लता दलाल:मला वेळेवर अजेंड्याची प्रत का दिली.नियमाप्रमाणे सात दिवस अगोदर प्रत दयावी.असे असतांना प्रशासनामार्फत अशा चूका का होतात याला कारण काय आहे याची माहीती दयावी.
- मा.महापौर: स.स.श्रीमती दलाल आपणास सूचना करण्यात येते की, कृपया आपण सभागृहात शांततेने बोलावे व इतर सदस्यांना त्रास होईल व शांतात भंग होईल असे बोलू नये.  
(यावेळी पुन्हा सदस्या श्रीमती दलाल जोरजोराने व तावातवाने तशाच बोलतात.)
- सौ.दलाल लता: अजेंड्याच्या प्रती स.सदस्यांना वेळेवर मिळत नाही. याबाबत संबंधीतांना समज देण्यात यावी.
- मा.महापौर: ठिक आहे.सचिवांनी कार्यवाही करावी.परंतू पुन्हा एकदा स.स. श्रीमती दलाल यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी कृपया खाली बसावे.
- श्री.विजय कुमार मेहेर: सभागृहात ऐनवेळचे प्रस्ताव स.सदस्यांना वाटप केल्या जाते.त्यामूळे सदस्यांना वाचायला सुध्दा वेळ मिळत नाही.ही बाब गंभीर असून हयाबाबत महापौर यांनी योग्य ती कार्यवाही करावी.
- मा.महापौर: ठिक आहे.हयाबाबत प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी.
- श्री.जावेद रज्जाक: आजच्या सभेतील अजेंड्यामध्ये अनेक त्रुट्या असून इतिवृत्त वाचत येत नाही.अस्पष्ट टाईप केलेले आहे.हया शिवशाहीच्या राज्यात मराठीचा अपमान होवू नये हयाची प्रशासनाने दखल घ्यावी.
- मा.महापौर: ठिक आहे.प्रशासनाने इतिवृत्त टंकलिखित करतांना योग्य ती दक्षता घेणेबाबत संबंधीतांना समज दयावी व संबंधीत मशीन जर नादुरुस्त असेल तर ती दुरुस्त करावी किंवा नवीन मशीन खरेदी करावी.
- श्री.जावेद रज्जाक: आजच्या सभेतील अजेंड्यामध्ये अनेक त्रुट्या असून इतिवृत्त वाचता येत नाही.अस्पष्ट टाईप केलेले आहे.हया शिवशाहीच्या राज्यात मराठीचा अपमान होवू नये याची प्रशासनाने दखल घ्यावी.
- मा.महापौर: ठिक आहे.प्रशासनाने इतिवृत्त टंकलिखित करतांना योग्य ती दक्षता घेणेबाबत संबंधीतांना समज द्यावी व संबंधीत मशीन जर नादुरुस्त असेल तर ती दुरुस्ती करावी किंवा नवीन मशीन खरेदी करावी.
- श्री.जावेद रज्जाक: माझे एकच म्हणणे आहे की,आजच्या सभेतील इतिवृत्त अस्पष्ट असून त्याबाबत मा.महापौरांनी योग्य ती कार्यवाही करावी.(असे वेळोवेळी बोलत असतात.)
- मा.महापौर: स.स.श्री.जावेद रज्जाक यांना विनंती करण्यात येते की,कृपया आपण खाली बसावे.  
(यावेळी स.स.श्री.जावेद रज्जा यांचा आवाज सारखाच चालू असतो व मा.महापौरांबद्दल अपशब्द उच्चारण्याचा आवाज येतो.)
- श्री.जावेद रज्जाक: मी काही वेगळे बोलत नाही आहे.सभागृहात इतिवृत्त अस्पष्ट बाबत भावना व्यक्त करीत आहे.
- मा.महापौर: ठिक आहे.याबाबत सचिवांना ताकीद देण्यात येते की, इतिवृत्त व्यवस्थित टंकलिखित करुन सायक्लो स्टार्ईल करुन वेळेवर वाटप करावे.

विषय क्र.१ मंजूर करण्यात येतो.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे दि.२/९/१९९७ रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त व दि.३/९/९७ रोजी संपन्न झालेले विषय सर्वसाधारण सभा (सिडको हस्तांतर) चे इतिवृत्त कायम करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.९०/२ :**स्थायी समिती दि. १७/२/९७ च्या सभेतील विषय क्र. २४५/४४ नुसार शहर अभियंता यांनी प्रस्ताव सादर केला की,मो.रशीदमामू कॉलनी(गरम पाणी) येथील सार्वजनिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर सिमेंट काँक्रीट छत टाकणे व संरक्षित भिंत बांधणे ह्या कामासाठी सा.बा.खात्याचे ९५-९६ च्या दरसूचीनुसार रक्कम रु. १,९७,७०८/- चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून मा.महापौरांनी दिलेल्या अभिप्रायानुसार दि.३१/८/९७ रोजी ह्या पुतळ्यास काही समाजकंटकांनी अपमानित केले व तेथे जातीय तणाव निर्माण झाला असे कळविले.शहराची शांतता रहावी या दृष्टीकोनातून सदर पुतळ्याच्या भोवती संरक्षित भिंत व छत टाकणे इ.सुविधा करून देण्याबाबत आदेशित केले आहे.सदरील काम हे स्वेच्छा निधीतून एक विशेष बाब म्हणून करणे बाबत विचार करता येईल असे मा.आयुक्तांनी दि. ४/९/९७ रोजी सुचविले आहे.तर मा.महापौरांनी सदर काम हे एक विशेष बाब म्हणून मनपा फंडातून करण्यात यावे असे सुचविले आहे.ह्या कामाची तातडी लक्षात घेता ह्या कामाची निविदा मागविण्यात आल्या आहे.

सबब सदर कामाचे रक्कम रु. १,९७,७०८/- चे अंदाजपत्रक तसेच सदर कामाचा खर्च महानगरपालिका फंडातून अथवा स्वेच्छा निधीतून करण्याच्या विचारार्थ प्रस्ताव सादर. सदरील काम तातडीने विशेष बाब म्हणून सुरु करण्यात येवून सर्वानुमते मंजूरी देण्यात येते व प्रस्तुतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यासाठी शिफारस करण्यात येते.

**संवाद:**

श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय: सदरचा प्रस्ताव स्थायी समिती मध्ये मंजूर झालेला असतांनाही पुन्हा सर्वसाधारण सभेमध्ये का आला याची माहीती दयावी.

मा.महापौर: "विशेष बाब" म्हणून प्रस्ताव स्थायी समिती समोर मांडण्यात आला होता व स्थायी समितीने सर्वसाधारण सभेस अंदाजपत्रकासह शिफारस केलेली आहे त्यास मान्यता द्यावी.

श्री.महादेव सुर्यवंशी: या शहरात विविध महात्मांचे पुतळे बसविलेले आहेत त्या सर्व पुतळ्याची विटंबना होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी.

मा.महापौर: ठिक आहे.हा प्रस्ताव म्हणून विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात येतो.ह्यापुढे अशा प्रकारचा प्रस्ताव विशेष बाब म्हणूनही घेता येणार नाही याची नोंद घ्यावी.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे दि.१७/९/९७ च्या स्थायी समिती सभेतील विषय क्र. २४५/४४ च्या मंजूरी नुसार व सर्वसाधारण सभेकडे प्रस्ताव शिफारस केल्यानुसार मो.रशीद मामू कॉलनी ( गरम पाणी) येथील सार्वजनिक बाबसाहेब आंबेडकर पुतळ्यावर सिमेंट काँक्रीट छत टाकणे व संरक्षित भिंत बांधणे ह्या कामासाठी सा.बा.खात्याचे सन ९५-९६ चे दरसूची नुसार रक्कम रु. १,९७,७०८/- चे अंदाजपत्रकानुसार मा.आयुक्त यांनी स्वेच्छानिधीतून "विशेष बाब" म्हणून करण्यास सूचित केले.तथापि महापौरांनी सदरचा खर्च मनपा फंडातून करणेबाबत व स्थायी समितीने मंजूरी दिल्यानुसार "विशेष बाब" म्हणून टेंडर काढून तातडीने काम करण्यास सर्वानुमते स्विकृतीसह मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.९१/३ :** कार्यकारी अभियंता यांनी प्रस्ताव सादर केला आहे की, डॉ. आंबेडकर कॉलेज ते लक्ष्मी कॉलनी पर्यंत २५० व १०० मी. मी. व्यासाची ए. सी. जलवाहीनी टाकावयाची आहे. त्यासाठी परिसर अभियांत्रिकी विभागाची सन ९६-९७ च्या दरसूचीनुसार रक्कम खर्च हा भांडवली कामाच्या तरतूदीमधून करण्यात येणार आहे. तरी अंदाज पत्रक रक्कम रु. १२,३१,२२०/- चे मंजूरी स्तव सादर.

मा. महापौर: मंजूर.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे डॉ. आंबेडकर कॉलेज ते लक्ष्मी कॉलनी पर्यंत २५० व १०० मी. मी. व्यासाची ए. सी. जलवाहीनी टाकावयाची आहे. त्यासाठी परिसर अभियांत्रिकी विभागाची सन ९६-९७ च्या दरसूचीनुसार रक्कम रु. १२,३१,२२०/- च्या अंदाजपत्रकास "खर्च व भांडवली" ह्या तरतूदीतून खर्च करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.९२/४ :** सिध्दार्थ उद्यान येथील सिध्दार्थ तलावासाठी जलतरण तलावाच्या इमारतीत १६'X३८'चे दोन हॉल कॅटीन करीता काढण्यात आलेले आहेत. त्यानुसार येथे जलतरण तलाव सुरु झाल्यानंतर रितसर निविदा मागवून कॅटीन सुरु करण्यात आले होते. परंतु तेथे कॅटीनसाठी पाहीजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे संबंधीत ठेकेदाराने कॅटीन बंद केले व आज पावेतो ते बंद अवस्थेत आहे. त्यामुळे कॅटीनच्या हॉलचा सुध्दा काहीही उपयोग होत नाही. तर सदर कॅटीन हॉलमध्ये हेल्थ क्लब (व्यायाम शाळा) सुरु केल्यास हॉलचाही नियमित उपयोग होईल व पावसाळ्यात जलतरण तलावाचे जे सभासद कमी होतात ते व्यायामाचे निमित्ताने व्यायाम शाळेचे सभासद होतील व व्यायाम शाळेस जनतेचा चांगला प्रतिसाद राहिल असे वाटते.

सदरील व्यायाम शाळा सुरु करण्यासाठी अंदाजे रक्कम रु. ३.०० लाख इतका खर्च येणार आहे. तरी सदर प्रस्ताव सर्वसाधारण सभेची मंजूरी प्राप्त झाल्यास ह्या व्यायाम शाळेत कोणकोणते साहित्य ठेवण्यात येणार याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करुन पुन्हा सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येईल. तरी तुर्त उपरोक्त दर्शविलेल्या ठिकाणी हेल्थ क्लब (व्यायाम शाळा) सुरु करण्याची धोरणात्मक बाब असल्याने प्रस्ताव ह्या सर्वसाधारण सभेच्या मंजूरीस्तव तथा विचारार्थ सादर.

**संवाद:**

श्री. नरेंद्र पाटील: शहरात किती ठिकाणी मनपाच्या मालकीचे जिम्नॅशियम आहेत आणि आपण के चालवितो काय? याची माहीती दयावी. ह्या प्रस्तावात जलतरणाचा उपयोग नागरीकांना सहा महिन्यासाठी व व्यायाम शाळेचा उपयोग सहा महिन्यासाठी करण्यात येणार आहे. तर त्या ठिकाणी सुरुवातीला कॅटीन बांधून मनपाचा पैसा खर्च करण्याचा उद्देश काय?

मा. महापौर: सदरचा प्रस्ताव पाहणी करण्यासाठी स. स. श्री. नरेंद्र पाटील, फैय्याज कुरेशी, सुदाम सोनवणे यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात येते. त्यांनी पाहणी करुन सभागृहाला अहवाल सादर करावा. तो पर्यंत प्रस्ताव स्थगित ठेवण्यात येतो.

**ठराव:** स. स. श्री. नरेंद्र पाटील, फैय्याज कुरेशी व सुदाम सोनवणे यांनी एकत्रीतरित्या

प्रशासनातील संबंधीत अधिकारी यांचे समवेत पाहणी करुन सभागृहाला अहवाल सादर करावा.प्रस्ताव तो पर्यंत स्थगित ठेवण्यात येतो. यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र. ९३/५ :** अतिरिक्त शहर अभियंता यांनी प्रस्ताव दिला की, औरंगपूरा ते महात्मा फुले चौक ते तापडीया टेरेसस पर्यंतच्या रस्त्यावर असलेल्या मध्यदुभाजकावर लोखंडी ग्रील बसविण्याच्या कामासाठी सा.बा.खात्याच्या सन ९६-९७ च्या दरसूची नुसार रक्कम रु. २०,८०,०००/- चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.सदरील खर्च शासनाकडून प्राप्त रक्कम रु. ४ कोटीच्या अनुदानातून करण्यात येईल.

तरी रक्कम रु.२०,८०,०००/- चे अंदाजपत्रक मंजूरी बाबतचा प्रस्ताव मा.सर्वसाधारण सभेच्या मंजूरीस्तव सादर.

#### **संवाद:**

श्री.हमीद उददीन ताबा: हयापूर्वी सुध्दा अशा प्रकारचा प्रस्ताव रु.५०.०० लाखाचा झालेला होता.आणि निराला बाजार येथील रस्त्यांबाबत काही अतिक्रमणे झालेली होती. त्यामूळे काय कार्यवाही केली याची माहीती दयावी.

श्री.गजानन बारवाल: एकीकडे म्हणायचे आपल्याकडे अनुदान नाहीत आणि दुसरीकडे रस्ता दुभाजकांच्या ग्रील बसविण्याचे कामासाठी खर्चाचा प्रस्ताव येतो.ते योग्य नाही.ज्या भागात नागरी सुविधांचा अभाव असेल त्या त्या भागात प्रशासनाने कार्यवाही करावी.

श्री.नरेंद्र पाटील: बऱ्याच भागात नागरी सुविधा या शिवाय सिडको भागात पाण्याचा प्रश्न आहे.शासनाकडील जे अनुदान प्राप्त झाले त्याचा खर्च कोणकोणत्या कारणासाठी वापरण्यात येतात त्याची सविस्तर माहीती दयावी.

मा.आयुक्त: सदरचा प्रस्ताव औरंगपूरा ते निराला बाजार रोडपासून तापडीया टेरेसच्या पर्यंतच्या रस्त्यावर असलेल्या मध्य दुभाजकावर लोखंडी ग्रील बसविण्याच्या कामासाठी रु. २०.०० लाखाचा प्रस्ताव प्रशासनाने मांडलेला आहे.स.सदस्यांनी उपस्थित केलेल्या सुचनांप्रमाणे शासनाकडून जे रु. ४.०० कोटींचे अनुदान प्राप्त झाले त्या अनुदानातूनच रु. २०.०० लाखाचा खर्च कामासाठी करण्यात येणार आहे.मागील वेळेस शासनाने मनपाला रु.१०.०० कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला होता.त्यामूळे शहराचा विकास कामाचे प्रश्न मार्गी लागले.त्याच प्रमाणे यार्षी सुध्दा शासनाकडून रु.४.०० कोटींचे अनुदान मिळाले असून याचा खर्च शहरातील अनेक विकास कामासाठी मा.पालकमंत्री यांच्या शासनाने आखून दिलेल्या आराखड्याप्रमाणे करण्यात येईल आता जी कार्यवाही चालू झाली आहे. ती आराखड्यानुसारच असून ज्या कामाचा खर्च रु. १०.०० लाखाच्या आतील असतो त्यास स्थायी समितीची मंजूरी घेवून रितसर निविदा मागवून प्रशासन कार्यवाही करीत आहे.तर त्याच खर्च रु. १०.०० लाखाच्या वरील असतो.त्यास सर्वसाधारण सभेची मंजूरी मिळाल्यानंतरच पूढील कार्यवाही करावी लागते. तेव्हा सदरचा खर्च हा शासनाने दिलेल्या अनुदानातून खर्च करावयाचा असून सभेने याबाबत विचार करुन मंजूरी दयावी.

श्री.हमीद उददीन ताबा: ज्या भागांमध्ये रस्ता दुभाजकांमध्ये लोखंडी ग्रील बसविण्याचे काम



करणार आहोत परंतू काही भाग हा अनधिकृत आहे.त्या ठिकाणी खर्च एवढा मोठा का करण्यात येतो.याची माहीती दयावी.

श्री.प्रदीप जैस्वाल: सदरचा भाग शहराच्या मध्यवर्ती भागाला लागूनच असल्याने जून्या इमारती आहेत व रस्ता दुभाजकाअन्वये अपघात होण्याची चिन्हे दिसणार नाहीत.उस्मानपूरा ते रेल्वेस्टेशन हा सुध्दा शहराचा एक भाग आहे.आता हया रोडवरील जवळपास ८०% अतिक्रमणे हटविण्यात आलेली आहेत.त्याचप्रमाणे शहरातील असे अनेक रस्ते जी विकास कामात बाधीत होतात त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही करावी.

श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय: शहरातील अनेक रस्त्यांच्य दुभाजकांमध्ये जी लोखंडी ग्रील प्रशासन बसवित आहेत त्याचा दर्जा हलक्या दर्जाचा असून त्याची पाहणी करावी. हया ग्रीलची क्वालीटी कशी असावी हे संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगावे. जालनारोडवरील लाईट सुध्दा व्यवस्थित नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शासकीय अनुदान मनपा खर्च करुन कामाचे अंदाजपत्रक तयार करुन प्रत्यक्षात क्वालिटी व क्वांटिटी याची तपासणी करावी.जे शासकीय अनुदान प्राप्त होते त्याचा निवियोग शहरातील विकास कामांसाठी करण्यासाठी असतो.तो इतर कामासाठी करण्यात येवू नये.डॉ.आंबेडकर संशोधन केंद्र व छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्रासाठी या शासकीय अनुदानातून खर्च वेळोवेळी तरतूद करुन आतापर्यंत किती खर्च झाला याची गिणती नाही. ज्यामूळे हया कामासाठी करण्यात येणाऱ्या खर्चाबाबत अनेक नागरिक भ्रष्टाचार होत असल्याचे बोलतात,कारण विना टेंडर कामाची सुरुवात होवून खर्च होत आहेत.यासाठी सभागृहातील स.सदस्यांनी वेळोवेळी माहीती देत रहावे व प्रशासनाने पाहणीसाठी सूचना कराव्यात.

श्री.प्रदीप जैस्वाल:डॉ.आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्राबाबत सभागृहाने मंजूरी दिलेली आहे. त्याप्रमाणे कार्यवाही होत आहे.जे स.सदस्य हया संदर्भाने बोलतात त्यांनी संबंधीत स्थळी जावून कधी पाहणी केली आहे काय? प्रशासनाला सादर आराखडयानुसार किती खर्च येत आहे.याची कल्पना कधी घेतली काय.मग सभागृहात बोलणे योग्य नाही.

श्री.गजानन बारवाल: डॉ.आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्राची आता पर्यंतच्या कामाची माहीती सभागृहातील प्रत्येक सदस्यांना आहे.हयाबाबत कुणीही प्रशासनावर वेगळ्या प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये.

डॉ.विजय कुमार मेहेर: संशोधन केंद्रासाठी जो काही आतापर्यंत खर्च होत आहे.त्याबाबत स.स.श्री.ओबेरॉय यांनी सांगितल्या प्रमाणे विना टेंडर अभावि खर्च होत आहे याची माहीती दयावी.तेथील वस्तुस्थिती काय आहे.

श्री.नरेंद्र पाटील: छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेता त्या समाजासोबत राहून त्यांच्यासाठी कार्ये करावे.छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्रासाठी सभागृहाने मान्यता दिलेली आहे.कुणीही एका व्यक्तीने याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये.संशोधन केंद्र कुणाच्याही मालकीची नाही.तेव्हा सर्वांना विश्वासात घेवून कार्यवाही करावी. छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्राच्या वास्तूची इमारत वर्षभरात पूर्ण व्हावयास पाहीजे.

मा.महापौर: डॉ.आंबेडकर संशोधन केंद्र व छत्रपती शिवाजी महाराज हय दोन्हीही केंद्रासाठी जें खर्च होत आहे त्यानुसार एकंदरीत कामाची प्रगती लक्षात घेता सदस्यांना पाहणी करण्यासाठी प्रशासनाने माहीती देत रहावी.त्यामूळे

स.सदस्य नाराजी व्यक्त करीत आहे.ते योग्य नसून त्याची प्रशासनाने दखल घ्यावी व संशोधन केंद्रासाठी वापरण्यात येणारे मटेरियल व्यवस्थित वापरात येतात काय? याची संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी करावी.हया विषयावर चर्चा खूप झालेली आहे.  
प्रस्ताव ५ मंजूर करण्यात येतो.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे औरंगपूरा महात्मा फुले चौक ते तापडीया टेरेसेस पर्यंतच्या रस्त्यावर असलेल्या मध्य दुभाजकावर लोखंडी ग्रील बसविण्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सन १९९६-९७ च्या दरसूची नुसार रक्कम रु. २०,८०,०००/-च्या खर्चास शासनाकडून प्राप्त रक्कम रु. ४.०० कोटींच्या अनुदानातून खर्च करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.९४/६ :** सहाय्यक आयुक्त-१ हे प्रस्ताव सादर करीतात की,महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचे आदेश क्र. डीटीपी/११९६/१६५३/प्र क्र-१८/ई-१ मंत्रालय मुंबई-३२ दिनांक २९/६/९६ नुसार श्री.के.बी.फंड यांची उपआयुक्त-१ या पदावर आदेश सोबतच्या अटी व शर्ती प्रमाणे प्रतिनियुक्ती करण्यात आलेली आहे.

श्री.के.बी.फंड हे उपआयुक्त-१ या पदावर दिनांक ९/७/९६ रोजी प्रथम: रुजू झालेले आहेत.महानगरपालिका सर्वसाधारण सभा ठराव क्र. ३६/६ दि.२०/७/९६ नुसार श्री.के.बी.फंड यांनी दिनांक ९/७/९६ पासून प्रथम: एक वर्षासाठी औरंगाबाद महानगरपालिका येथील प्रतिनियुक्ती शासन आदेश सोबतच्या अटी व शर्तीनुसार मंजूर करण्यात आलेली आहे.तथापि हया प्रतिनियुक्तीवरचा कालावधी संपलेला आहे.

करिता श्री.के.बी.फंड यांना दिनांक ९/७/९७ पासून पुढील एक वर्षाकरिता शासन आदेशातील अटी व शर्तीनुसार प्रतिनियुक्तीचा कालावधी वाढवून देण्याबाबतचा प्रस्ताव विचारार्थ सादर.

**संवाद:**

श्री.गजानन बारवाल: उपआयुक्त-१ श्री.के.बी.फंड हयांचे काम चांगल्या प्रकारे असून त्यांच्या सेवेची मुदतवाढ देण्यास हरकत नाही.

श्री.विजयकुमार मेहेर: यास माझे अनुमोदन आहे.

(यावेळी सभागृहात सर्वानुमते मंजूर असा आवाज येतो.)

मा.महापौर: मंजूरी.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे आदेश क्र.डीपीटी/११६६/१६५३/प्र.क्र.१८/ई-१ मंत्रालय मुंबई-३२ दिनांक २९/६/९६ नुसार उपआयुक्त या पदावर श्री.के.बी.फंड यांची प्रतिनियुक्ती अटी व शर्ती प्रमाणे करण्यात आली व दि.९/७/९६ रोजी मनपामध्ये रुजू झाले.महानगरपालिका सर्वसाधारण सभा ठराव क्र.३६/६ दि. २०/७/९६ अन्वये दि. ९/७/९६ अन्वये प्रथमतः एक वर्षासाठी प्रतिनियुक्तीस सभेने मान्यता दिली.एक वर्षाचा कालावधी संपलेला असून पुढील एका वर्षाकरिता दि.९/७/९७ पासून शासन आदेशातील अटी व शर्तीनुसार प्रतिनियुक्तीचा कालावधी वाढवून देण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

**विषय क्र.९५/७ :** औरंगाबाद शहरास होणारा पाणी पुरवठा हा महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा व जलनिःस्सारण मंडळ/ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळातर्फे पाणी खरेदी करून शहरात वितरित केला जातो.मा.सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनिःस्सारण मंडळ हयांनी काढलेले पत्रक क्र. एम डब्ल्यू एसपी/७१/एफ ए-३/कॉस्ट/२०१/२३/१७ च्या अन्वये दि. १ मे १९९७ पासून पाणी विक्री दरात वाढ केली आहे.पूर्वीचा दर हा रु. १.४० पैसे प्रतिहजार लिटर्स असा होता व वाढीव दर हा रु. १.६० पैसे प्रतिहजार लिटर्स असा म्हणजेच प्रतिहजार लिटर्स भागे २० पैश्यांनी वाढ केलेली आहे.

वाढीव दराने महानगरपालिकेस रक्कम रु. सव्वा तीन लक्ष(३.२५ लक्ष) प्रतिमाह तसेच वार्षिक रक्कम रु. चाळीस लक्ष इतका अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.

सदय परिस्थितीत पाणी पुरवठा पासून मिळणारे एकूण उत्पन्न व त्यावर होणारा एकूण खर्च खालील प्रमाणे मांडता येईल.

एकूण उत्पन्न	एकूण खर्च
१) नळ कनेक्शन पासून उत्पन्न उत्पन्न रु.५,००,००,०००/-	१) पाणी खरेदी रु. ६,८७,०५,९७३/-
२) टँकर पासून व पाणी करा पासून प्राप्त उत्पन्न रु.११,५५,००/-	२) पगार व भत्ते ८३,४५,६०९/-
	३) विद्युत खर्च रु. १४,४५,४९४/-
	४) रसायन खरेदी रु. ४,८४,०००/-
	५) पाईप लाईन दुरुस्ती रु. ६०,०३,८३६/-
	६) पंप दुरुस्ती रु. १५,०८,१७१/-
	७) पाणी नमूने तपासणी खर्च रु. १,५८,७८७/-
	८) कॉम्प्युटर छपाई रु. २५,००४/-
	९) विद्युत खर्च. (जायकवाडी ते क्रांती चौक) १५,६०,००,०००/-

५,११,५५,०००

२८,२६७६,८७४

वरील प्रमाणे तुलनात्मक तक्त्याआधारे एकूण खर्चाचे प्रमाण एकूण प्राप्त उत्पन्नापेक्षा रु. १९,१५,२१८७४/- (एकोणीस कोटी पंधरा लक्ष एकवीस हजार आठशे चौऱ्याहत्तर) एवढ्याने जास्त आहे असे दिसून येते.

तरी मा.सचिव महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा व जलनिःसारण मंडळ/महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ यांचे पत्र सर्वसाधारण सभेत विचारार्थ सादर.

## संवाद

श्री.प्रदीप जैस्वाल: सदरचा प्रस्तावातील एकंदरीत खर्चाचा तपशील बरोबर आहे काय? अगोदरच मनपास पाणी बाबत तोटा सहन करावा लागत आहे.पून्हा ही वाढ अपेक्षित धरणे महानगरपालिकेला परवडणारा वाटत नाही.

मा.महापौर: नुकताच शासनाने एक परिपत्रक काढून प्रसिध्द केलेले आहे की, प्रत्येक महानगरपालिका व नगरपरिषद यांचेकडे शहरास होणारा पाणी पुरवठा हा महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण मंडळा मार्फत होतो. महानगरपालिकेकडे हस्तांतर करावा.याबाबतचा सभागृहात विचार होणे आवश्यक आहे.यासाठी शासनाने मनपास एकूण रु.६५.०० कोटी रक्कम दयावी व याबाबतीत कर्मचारी/अधिकारी वर्ग यांचा देखिल पगार/भत्ते याचाही तपशील ठरवावा आणि सदरील प्रस्तावातील पाणी खरेदीसाठी निव्वळ रु. ६.०० कोटीचा खर्च मनपास येणारा आहे.एकूण खर्च इतर बाबी धरुन रु.२५.०० कोटीच्या वर आहे.तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करुन सभागृहाने निर्णय द्यावा.

श्री.प्रदीप जैस्वाल: सभागृहात सर्व स.सदस्यांचा मान रहावा याच उद्देशाने सर्वांनी आपआपली मते मांडावीत.

मा.महापौर: मुंबई सचिवालय येथे दि.६/१०/१७ रोजी पाणी पुरवठ्याच्या प्रश्न संदर्भाने मा.मुख्यमंत्री महोदय,यांना औरंगाबाद मुक्कामी जे निवेदन दिलेले आहे.त्याच संदर्भात जाणे असल्याने त्याच संदर्भात आज सभागृहाने निर्णय दयावा.कारण शासन पातळीवरुनच या बाबतीत परिपत्रक (जी.आर.) निघालेला आहे.

श्री.भगवान घडामोडे: स.सदस्यांच्या सभागृहातील भावना लक्षात घेता शहरातील पाणी पुरवठ्या बाबत मनपास येणारा खर्च परवडणारा नसून मनपाला आर्थिक खर्च सहन करावा लागत आहे.

यासाठी सदरील प्रस्ताव स्थगीत ठेवण्यात ठेवावा.

मा.महापौर: सदरचा प्रस्ताव हा शासनाने जी.आर.आधारे तातडीने कळविला असून प्रशासनाने प्रस्ताव मांडलेला आहे.याबाबतची सविस्तर माहिती कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा यांनी द्यावी.

श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय: हा प्रस्ताव ठेवण्यामागे शासन आपणा कडील सहा हक्क संस्थेकडे देत आहे.जेणे करुन आर्थिक बोजा ज्याचा त्यांनी सोसावा अशा हेतूने आहे.या प्रस्तावातील उत्पन्न मनपास ५.०० कोटीचे मिळणार खर्च मात्र जवळपास २४.०० कोटीच्या वर अपेक्षित आहे.सध्या मनपाची आर्थिक बाब लक्षात घेता मनपास परवडणारा नाही. कारण जायकवाडी योजने पासून जवळपास ६५.०० कोटीची नवीन पाईप लाईन टाकून शहरात व सिडको भागासाठी पाणी पुरवठा खर्च करणे हा प्रकार गंभीर आहे.जायकवाडीपासून जी पाईप लाईन टाकण्यात आली आहे ती फार जूनी असून आता नवीन लाईन टाकावयाचे झाल्यास प्रशासनास आर्थिक खर्च फार मोठ्या प्रमाणात करावा लागेल. याबाबतचा आर्थिक तडजोडी बाबत पाणी पुरवठा बोर्ड कडून करावयाचा झाल्यास निविदा मागवून कार्यवाही करावी लागेल.त्यासाठी एवढ्या मोठ्या खर्चाच्या पाईप लाईनसाठी शासनाकडून मोफत अनुदान दयावे किंवा कर्ज स्वरुपात घेवून कार्यान्वित योजना करावी लागेल.

मा.महापौर: प्रस्तावातील एकंदरीत खर्च रु.२४.०० कोटीच्या वर येणार आहे की बाब लक्षात घेता शासनाकडून मनपाने कर्ज घेतले तर यासाठी शासन नवीन पाईप लाईन टाकून देणेसाठी अनुदान दयावे व अनुदानातील खर्चाची सबसिडी मनपास द्यावे अशा प्रकारचे मुद्दे मांडता येतील परंतू पूर्णपणे कर्जाद्वारे रक्कम घेवून व्याजासहीत

परत फेउ करवयाचे झाल्यास मनपाला आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही.ही बाब लक्षात घ्यावी.

श्री.काशीनाथ कोकाटे: शासनाकडील जी.आर.पाणी पुरवठ्या संदर्भात प्राप्त झालेला आहे. मनपाचे उत्पन्न वास्तविक लक्षात घेता जास्त नाही.तेव्हा सदरील योजना मनपाच्या आर्थिक दृष्ट्या परवडणाऱ्या नसल्याने व पेलविणारी नसल्याने जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही.कारण अगोदरच सिडको/हडको भागातील पाणी प्रश्न सारखा गाजत असतो.काही करणामूळे पाणी पुरवठा नियमित होत नाही.याचा परिणाम नागरिकांवर होवून नागरिक चिडतात व लोकप्रतिनिधीकडे धाव घेतात.त्यावर प्रशासकीय पदाच्या निकड लक्षात घेता प्रशासनाने कार्यवाही करावी.

श्री.जावेद रज्जाक: मा.महापौर साहेब सभागृहातील सर्व निर्णय तुम्ही एकटयानेच दयावे असे नाही.सभागृहात सर्व संमतीने निर्णय घ्यावा.

मा.महापौर: स.स.जावेद रज्जाक यांना सूचीत करण्यात येते की,यापूर्वी सुध्दा दोन तीन वेळेस अशाच प्रकारे महापौरांना एकेरी बोलून सभागृहात अशांतता पसरविल्याबद्दल निलंबित करण्याचे आदेश आहेत तेव्हा आपण असे वक्तव्य करू नये.

मा.महापौर: स.स.श्री.जावेद रज्जाक आपणास पुन्हा एकदा सूचना देण्यात येते कि,सभागृहात शांतता भंग होईल असे आपण बोलू नये.

श्री.जावेद रज्जाक: मा.महापौर साहेब आपण मला वेळोवेळी खाली बसण्याची सूचना करू नये.मला माझे मत मांडण्याचा अधिकार आहे.तो मला मांडू दयावा.(पुन्हा सभागृहात जोरजोरात आवाज काही स.सदस्यांमध्ये येत असतो.)

मा.महापौर: आपणास मी सूचना देवूनही आपण खाली बसत नाही व सभागृहात शांतता भंग होण्याची शक्यता असते.तेव्हा कृपया आपण खाली बसावे.अन्यथा आपले सदस्यत्व काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात येईल.

(यावेळी पुन्हा सभागृहात स.स.श्री.जावेद रज्जाक व इतर काही सदस्यांत आपसात बोलण्याचे सारखे आवाज होतात त्यामूळे काहीही ऐकू येत नाही.)

श्री.जावेद रज्जाक: मी बाहेर जाण्याचा प्रश्नच नाही. मी काही गुन्हा केलेला नाही.

मा.महापौर: स.सदस्य श्री.जावेद रज्जाक यांनी बाहेर जावे तोपर्यंत सभागृह चालणार नाही.विनाकारण सभागृहात शांतता भंग होईल असे कृत्य करू नये यासाठी स.स.नी सभागृहाबाहेर जावे अशी मी विनंती करतो.

(सभागृहात स.सदस्य श्री.जावेद रज्जाक यांना बाहेर जाण्याबाबत काही स.स.समजावतात व नंतर स.स.श्री.जावेद रज्जाक बाहेर जातात.) त्याचे सोबत आघाडीचे स.स.महापौरांचा निषेध म्हणून सभागृहा बाहेर पडतात.(वेळअंदाजे १२.५५)

मा.महापौर: सदरचा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठविण्याची कार्यवाही करावी.

**ठराव:**प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे प्रस्तावातील शासनाने सुचित केलेले वाढीव दराबाबत मंजूरी देवून प्रचलीत दर शासनाकडे अवलोकनार्थ पाठविण्याची सर्वानुमते मंजूरी देण्यात येते. वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.९६/८ :** औरंगाबाद शहर मंजूर विकास योजनेनुसार १५ मीटर(५०फुट) रुंद रस्ता सिटी चौक ते हेड पोस्ट ऑफिस जुनाबाजार चौकापर्यंत आहे.हया रस्त्यात एकूण ९७ मिळकती बाधीत होतात.त्यांचे अंदाजे क्षेत्र ३००० चौरस मीटर आहे.पैकी १४ मिळकती महानगरपालिकेने ताब्यात घेतल्या आहेत त्याचे बाधीत क्षेत्र ५७८.८७ चौरस मीटर आहे.उर्वरित दर मिळकती ताब्यात घ्यावयाच्या आहेत.त्यांचे क्षेत्र २४२९.१२ चौरस मीटर

आहे.

हया रस्त्यातील बाधीत मिळकती ३३१५ व ३४४१ हयांचे मिळकत धारकांना महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १२७ अन्वये खरेदी सूचना दिली आहे.

सदर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १२७ अन्वये भूसंपादनाची कार्यवाही ६ महिन्यांचे आत सुरु करणे.महानगरपालिकेस बंधनकारक आहे.नसता आरक्षणा खालील जमीन विकास योजनेतील सदर प्रस्तावातून वगळली जाते.आणि लगतच्या वापरानुसार विकास परवानगी मिळकत धारकास देणे भाग पडते.

वरिल रस्ता हा महत्वाचा रस्ता आहे.सिटी चौक पोलीस स्टेशन चौकाकडून घाटी दवाखान्याकडे जाण्यासाठी हया रस्त्याचा वापर होईल तसेच औरंगाबाद महानगरपालिका कार्यालय.औरंगाबाद तहसील कार्यालय व जनरल पोस्ट ऑफिस हयाच रस्त्यावर आहे.तरी हा रस्ता पूर्ण करणे आवश्यक आहे.

सदर अर्जदाराच्या दोन्ही मिळकतीचे क्षेत्र ६०.७५ इतके आहे.परंतू तेवढे क्षेत्र संपादन करुन महानगरपालिकेचा उद्देश होणार नाही कारण रस्ता पूर्ण करणेस्तव सर्व मिळकती संपादीत करणे आवश्यक आहे.

तरी वरील संपादनाची कार्यवाही विहित मुदतीत सुरु करणेसाठी व मिळकतीचे भूसंपादन करणेस्तव लागणाऱ्या खर्चासह मान्यता देणेस्तव प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर सादर.प्रस्ताव मान्यतेनंतर रितसर भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येईल.

#### संवाद:

डॉ.विजय कुमार मेहेर : हयापूर्वी विकास योजनेचे प्रस्ताव एकाच बैठकित झालेले होते.त्यावेळी सदरील विषय का मांडण्यात आलेले नाही.आता येण्याचे कारण काय? प्रस्ताव स्थगित ठेवण्यात यावा.

मा.महापौर: ठिक आहे.प्रस्ताव स्थगित ठेवण्यात येतो.

**ठराव:** सदरचा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात यावा असे सर्वानुमते ठरले.

**विषय क्र.९७/१ :** प्रस्ताव सादर करण्यात येतो की,महानगरपालिका प्रशासनाने ज्याप्रमाणे व ज्याधर्तीवर १९७७ व १९८६ ला जिल्हा परिषद औरंगाबादच्या आखतारीतील प्राथमिक शाळा व मिडल स्कूल वर्ग करुन घेतले आहेत.तसेच म्हणजे आहे.त्याच परिस्थितीत (याच २७/ व्हेपर ३७/ बेसीस) हया शहरातील तीन हायस्कूल १) जि.प.प्रशाला,चेलीपूरा २) मुलींची प्राथमिक शाळा,औरंगापूरा ३) मल्टी पर्पज हायस्कूल,भडकलगेट,शिक्षक व कर्मचारी (मुख्याध्यापक वर्ग-२ वगळून) घेण्यात यावे याबाबतीत खालील प्रमाणे मुददे स्पष्ट करीत आहे.१) या तीन शाळा हस्तांतर करण्याची कार्यवाही झाल्यास शासनाकडून आपणास वेगळे हायस्कूल मागण्याची गरज नाही.

२) हया हायस्कूलना शासनाकडून १००% अनुदान देत तेच पुढेही चालू राहिल.

३) दोन इमारतींना नाममात्र भाडे असून चेलीपूराची इमारत जि.प.च्या मालकीची असल्याने त्याच नियमाप्रमाणे भाडे देवून प्रशाला करीता इमारत वापरण्यास मिळेल.

४) इतर मनपाप्रमाणे बालवाडीपासून तर हायस्कूल पर्यंत शाळा चालविणारी आपली ही महानगरपालिका ठरेल.

तरी येत्या सर्व साधारण सभेस सदर प्रस्ताव मंजूरीस्तव ठेवण्यात यावा.

सुचक: हमीदउददीन ताबा.

अनुमोदक: अब्दूल रऊफखान.

मा.महापौर: स्थगीत ठेवण्यात यावा.

**ठराव:** सदरचा प्रस्ताव स्थगीत ठेवण्यात यावा.

**विषय क्र.१८/२ :**

प्रस्ताव सादर करण्यात येतो की, महानगरपालिकेतील जे कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त होत राहतील अशा कर्मचारी अधिकारी यांना स्वतःचे नावावर घर बांधणे आहे.अशा अधिकारी कर्मचाऱ्यांकडून मनपाने परवानगी देतांना डिपाझीट (अनामत रक्कम) ठेवण्याची माफी द्यावी व त्याच बरोबर त्यांना आरोग्य लाभणेसाठी महानगरपालिकेच्या दवाखान्यामधून विना फिस आरोग्य सेवा त्यांचे पत्नीसह व त्यांचे वर अवलंबून असलेल्या मुलाबाळांना देण्यात यावी.

सुचक: श्री.प्रभाकर विधाते.

अनुमोदक: श्री.संजय जोशी.

दि.१/१०/१७

मा.महापौर: पुढील बैठकीत द्यावा.

**ठराव:** सदरील विषय पुढील बैठकीत घ्यावा.

**विषय:** महानगरपालिकेमध्ये दैनिक वेतन/ठराविक वेतन (फिक्स पगर) वर काम करणाऱ्या सर्व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना जे वेगवेगळ्या विभागात कार्यरत आहेत व ज्याची सेवा २४० दिवसांपेक्षा अधिक झाली आहे अशा सर्वांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे किंवा त्या सर्वांना चतुर्थश्रेणीची वेतन श्रेणी चालू करावी.

करीता प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजूरीस्तव सादर.

सुचक : श्री.गौतम खरात.

अनुमोदक: श्री.फैय्याज कुरेशी

श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय

श्री.प्रदीप जैस्वाल

श्री.सुदाम सोनवणे

श्री.गौतम लांडगे.

मा.महापौर: प्रस्ताव स्थगीत करण्यात यावा.

**ठराव:** प्रस्ताव स्थगीत ठेवण्यात येतो.

**विषय क्र.१००/४ :** सहाय्यक आयुक्त-१ हयांनी प्रस्ताव सादर केला की,नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग संचालक नगररचना महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेश क्र.४-दो न/प्र.-१/४५६० दिनांक १/१/१७ च्या आदेशान्वये श्री.गोहिल प्र.(म) सहाय्यक नगररचना यांची नगररचनाकार औरंगाबाद महानगरपालिका (शासकीय अस्थापना) व दोनने पदस्थापना झाली आहे.

श्री.गोहिल प्र.ल.यांना नगररचनाकार तहानगरपालिका औरंगाबाद.(शासकीय अस्थापना ) हया पदावर रुजू करून घेणेबाबत प्रस्ताव विचारार्थ सादर.

**संवाद:**

श्री.प्रदीप जैस्वाल,प्रभाकर विधाते : महानगरपालिकेचे जेष्ठता यादीतील जे याच संवर्गातील उपअभियंता आहेत त्यांनाच जेष्ठते नुसार नेमणूक द्यावी.

श्री.प्रभाकर विधाते: शासनाचे प्रतिनियुक्तीचे अधिकारी यांना न घेता मनपाचे मनपाचे अधिकार्यांना नेमणूक देण्याचा विचार व्हावा.,

मा.आयुक्त: नगररचना विभागात नगररचना अधिकारी हे द्वितीय श्रेणीतील पद शासनाकडील अस्थापनेतील असून एक पद मनपा अस्थापनेतील आहे.त्यामूळे शासन मंजूरी नुसार आता शासन प्रतिनियुक्ती येणारे श्री.गोहिल यांना रुजू करून घेवून शासनाला कळविणे आवश्यक आहे.

श्री.प्रदीप जैस्वाल: ठिक आहे.सहा महिन्यासाठी प्रतिनियुक्तीचा कालावधी देण्यात यावा.

मा.महापौर: शासनाकडील अस्थापनेवर पदोन्नतीने पदस्थापना झालेले श्री.गोहिल नगररचनाकार यांची प्रतिनियुक्ती सहा महिन्यासाठी शासनाच्या आदेशान्वये देण्यात येते.

**ठराव:**प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे नगररचना आणि मूल्या निर्धारण विभाग संचालक नगररचना महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेश क्र. ४-दोन/प्र-१/४५१० दिनांक १९९७ अन्वये श्री.गोहिल प्र.ल.सहा.नगररचनाकार यांची नगररचनाकार औरंगाबाद महानगरपालिका (शासकीय अस्थापना) पदोन्नती पद स्थापना झाली आहे. त्यांना सहा महिन्यासाठी शासनाच्या आदेशान्वये रुजू करून घेण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.१०१/५ :** औरंगाबाद महानगरपालिकेच्या दैनंदिन कामात विविध विकास कामे करावी लागतात त्यात अनेक अडचणी निर्माण होतात.विकास योजना अंमलबजावणीसाठी जागा संपादन करतेवेळी बांधकामे तोडावी लागतात.तसेच अनधिकृत बांधकाम तोडणे,अतिक्रमण हटविणे या कामासाठी शिवाय सर्वसाधारण सभा स्थायी समिती सभा,जनतेने मोर्चा,उपोषण,धरणे इत्यादी वेळी शांतता व सुव्यवस्था राखणेसाठी वारंवार पोलीस मदत घ्यावी लागत आहे.

अनेक वेळा शहरातील धार्मिक सन शासकीय कार्यक्रम निवडणूक जाहीर सभा विविध उत्सव,यात्रा इत्यादीमुळे महानगरपालिकेत पोलीस मदत मिळणे शक्य होत नाही.त्यासाठी महानगरपालिकांकडे स्वतंत्र पोलीस चौकी असणे अत्यंत गरजेचे आहे.

औरंगाबाद महानगरपालिकाचे स्थायी समितीसभा दिनांक ३०/१०/१३ चा ठराव क्र. १६७ अन्वये महानगरपालिकेस पोलीस चौकीसाठी एक पोलीस उपनिरीक्षक १० पोलीस शिपाई मंजूर झालेले आहेत.व त्या अनुषंगाने शासन गृहविभाग यांनी दिनांक ७/११/१६ रोजी पत्र पाठविले आहे व १७/१/१४ ला पण स्मरणपत्र ही पाठविले आहे.

मा.पोलीस आयुक्त यांनी त्यांचे दिनांक १/८/१६ च्या अर्ध शासकीय पत्रान्वये मा.महापौर यांनी दिनांक २८/७/१६ रोजी मा.श्री.गोपीनाथरावजी मुंडे व पालकमंत्री मा.ना चंद्रकांत खैरे यांचे समक्ष झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने पोलीस कर्मचारी वर्ग हयांच्याकडे अपुरे असल्याने प्रस्तावित महानगरपालिकेस कर्मचारी उपलब्ध करून घ्यावी लागेल.त्याप्रमाणे त्यांचे वेतन भत्ते कार्यालय व निवासस्थान जागा इत्यादीसाठी महानगरपालिकेने स्वखर्चाने व्यवस्था करण्यास कळविले आहे.त्या अनुषंगाने स्थायी समिती सभा दि. २१/९/१६ चे ठराव क्र.२६७/४६ अन्वये पोलीस उपनिरीक्षक एक जागा, पोलीस हवालदार ४ जागा व पोलीस



शिपाई २० जागा औरंगाबाद महानगरपालिकेच्या पोलीस चौकीसाठी नव्याने निर्माण करणेबाबत ठराव पारित करण्यात आलेला आहे.त्याप्रमाणे १६/११/९६ रोजी मा.पोलीस आयुक्त यांच्याकडे तसा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.

मा.प्रधान सचिव यांचे दिनांक ३२/९/९७ चे पत्रान्वये कळविले आहे की,मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक १ ऑक्टोबर १९९७ पासून अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण काढणे मोहीम राबविण्याची सुचना दिलेली आहे व त्यासाठी पोलीस मदतीची आवश्यकता भासेल व ही पोलीस यंत्रणा हयांच्या यंत्रणा महानगरपालिका आयुक्त यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली राहिल हे शासनाने तत्वतः मान्य केले असून त्याचा खर्च महानगरपालिकेने सोसावा असे आदेशित केले आहे.

मा.प्रधान सचिव,नगर सचिव विकास विभाग संदर्भाधिन अर्ध शासकीय पत्रानुसार औरंगाबाद महानगरपालिकेने अर्ध शासकीय पत्र क्रमांक ७६९ दिनांक २६/९/९७ अन्वये सविस्तर प्रस्ताव मा.सचिव नगर विकास यांना सादर केलेला आहे. त्यामध्ये मा.पोलीस आयुक्त औरंगाबाद यांनी १ पोलीस निरिक्षक,२ पोलीस उपनिरिक्षक,१० जवान (हेड कॉस्टेबल) ४० पोलीस शिपाई व १० महिला पोलीस शिपाई प्रस्तावीत असून महानगरपालिकेने तूर्त १ पोलीस उपनिरिक्षक,४ जवान (हेड कॉस्टेबल) व २० पोलीस शिपाई पुरेसे होईल असे शासनास कळविलेले आहे व शासनाचे आदेशाचे अनुषंगाने त्यांचे पगार भत्ते संबंधी शासनाचे निर्णयाचे अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येईल.

करिता टिप्पणी सर्वसाधारण सभेच्या अवलोकनार्थ सादर.

मा.महापौर: मंजूर.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेच्या दैनंदिन कामात विविध विकास कामे करावी लागतात त्यात अनेक अडचणी निर्माण होतात.वि।स योजना अंमलबजावणी जागा संपादन,अनधिकृत बांधकामे,अतिक्रमण हटविणे हया शिवाय सर्वसाधारण सभा,स्थायी समिती,जनतेचा मोर्चा,उपोषणे,धरणे इ.वेळी शांतता व सुव्यवस्था राखणेसाठी वारंवार पोलीस मदत घ्यावी लागते.त्या अनुषंगाने स्थायी समिती सभा दि.३०/१०/९३ च्या ठराव क्र. १६७ अन्वये मंजूरी मिळालेली आहे.यास अनुसरून व शासनाशी वेळोवेळी पत्र व्यवहार करून मा.प्रधान सचिव हयांचे दि.३२/९/९७ चे पत्रान्वये कळविले आहे की,मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दि.१ ऑक्टो ९७ पासून अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण काढणे मोहीम राबविण्याचे सुचना दिलेले आहे व त्यासाठी पोलीस मदतीची आवश्यकता भासेल व ही पोलीस यंत्रणा महापालिका आयुक्त यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली राहिल हे शासनाने तत्वतः मान्य केले असून त्यांचा खर्च महानगरपालिकेने सोसावा असे आदेशित केले आहे.

मा.प्रधान सचिव व नगर विकास संदर्भाधिन अर्धशासकीय पत्रानुसार औरंगाबाद महानगरपालिकेने अर्ध शासकीय पत्र क्र. ७६८ दि. २६/९/९७ अन्वये सविस्तर प्रस्ताव मा.सचिव नगर विकास यांना सादर केलेला आहे.त्यामध्ये मा.पोलीस आयुक्त औरंगाबाद यांनी १ पोलीस निरिक्षक २ पोलीस उपनिरिक्षक १० जवान हेड कॉन्स्टेबल ४० पोलीस शिपाई व १० महीला पोलीस शिपाई प्रस्तावात असून महानगरपालिका तूर्त १ पोलिस उपनिरिक्षक,४जवान(हेड कॉन्स्टेबल) व २० पोलीस शिपाई आणि ४ महीला पोलीस शिपाई पुरेसे होईल असे शासनास कळविलेले आहे व शासनाचे आदेशाचे अनुषंगाने वरिल कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते संबंधी शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही करावी.

**विषय क्र.१०२/६ :** अतिरिक्त शहर अभियंता यांनी प्रस्ताव सादर केला की,मौलाना अब्दुल कलाम आझाद हे थोर स्वातंत्र्य सैनिक होते.देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.त्यांच्या कार्याची ओळख व्हावी हया हेतूने औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने "मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र" उभारण्याचे ठरले आहे.तसेच हया संशोधन केंद्राच्या इमारतीतच प्लॅनी टेरियम (तारांगण) उभारण्याचे ठरले आहे.

हया प्रकल्पासाठी श्री.विजय तावडे (वास्तू विशारद हयांची हया प्रकल्पाचे वास्तू विशारद म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.श्री.विजय तावडे हयांच्याकडून सदरील प्रकल्पासाठी ढोबळ अंदाजपत्रक मागविण्यात आले असून ढोबळ अंदाजपत्रकाची रक्कम रु. १०२ लक्ष एवढी आहे.

सदरील अंदाजपत्रकात स्थापत्य बांधकाम,प्लॅबिंग,विद्युतीकरण,एअर कंडीशनिंग लँडर,कॅपिंग,संरक्षक भित्त,प्लॉनोटेरियमची यंत्रसामुग्री व वास्तूविशारद श्री.तावडे यांच्या १.५%(दीड टक्के) वास्तू विशारद शुल्काचा समावेश आहे.

सदरील अंदाजपत्रक हे निव्वळ ढोबळ अंदाजपत्रक असून तातडीने श्री.विजय तावडे यांचेकडून तयार करून घेण्यात आले आहे.या अंदाजपत्रकीय रकमेत व बाबीमध्ये प्रत्यक्षात काम सुरु करतांना कमी अधिक प्रमाणात फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे.

तरी रु.१७२ लक्ष रकमेचे ढोबळ अंदाजपत्रक व श्री. विजय तावडे यांची हया प्रकल्पाचे वास्तू विशारद म्हणून प्रकल्पाच्याच खर्चाच्या १.५% (दीड टक्के) शुल्कावर नेमणूक करणेसह प्रस्ताव विचारार्थ व मंजूरीस्तव सादर खर्च शासकीय अनुदानातून प्रस्तावित आहे.

मा.महापौर: मंजूर.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र उभारण्याचे ठरले असून हया संशोधन केंद्राच्या इमारतीतच प्लॅनेटियम (तारांगण) उभारण्याचे ठरले आहे.हया प्रकल्पासाठी श्री.विजय तावडे यांची वास्तू विशारद म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे हया केंद्राच्या कामासाठी अंदाजपत्रक रक्कम रुपये १७२ लक्ष एवढी आहे.त्यामध्ये स्थापत्य बांधकाम,प्लॅबिंग,विद्युतीकरण,एअर कंडीशनिंग लँड स्केपिंग,संरक्षक भित्त,प्लॉनोटेरियमची यंत्रसामग्री समिती व वास्तू विशारद श्री.विजय तावडे १.५% (दीड टक्के) वास्तूविशारद शुल्कांचा समावेश आहे.हया खर्चासह कामाच्या अंदाजपत्रकास व दीड टक्के शुल्कावर श्री.तावडे यांच्या नेमणूकीस सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय:** नागरी हिवताप योजना शासन अनुदानात कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्र शासनाने पत्र क्र. १००५०/ यु.एम.एस/१२८३८/४१/१७ दि.१३/२/१७ अन्वये औरंगाबाद महानगरपालिकेस कळविले आहे की, नागरी हिवताप योजने अंतर्गत शहराच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी वृंद असणे आवश्यक आहे.औरंगाबादसाठी क्षेत्रफळाच्या मानाने अपूरा कर्मचारी वृंद मंजूर झाला होता व बीड येथील अतिरिक्त नागरी हिवताप योजनेअंतर्गतचा कर्मचारी वर्ग जो खालीलप्रमाणे आहे तो औरंगाबाद व महानगरपालिकेस संवर्ग करण्यास शासन अतिरिक्त कर्मचारी वृंद व शासकीय अनुदानावर वर्ग करणार आहे.

संवर्ग

पदाची संख्या

१) मलेरिया इन्स्पेक्टर

०२

२) इन्स्पेक्टर कलेक्टर	०२
३) वरिष्ठ क्षेत्र कर्मचारी	२०
४) क्षेत्र कर्मचारी	६०

त्यानुसार वरील कर्मचारी शासनाकडून अनुदानीत नागरी हिवताप योजनेअंतर्गत बीड नगरपालिका येथील अतिरिक्त कर्मचारी वर्ग महानगरपालिका औरंगाबादसाठी शासनाचे अटी व शर्तीनुसार मनपा अस्थापनेवर वर्ग करुन घेण्यास मंजूरी दयावी व प्रस्ताव शासनाकडे कर्मचारी संवर्ग करण्यासाठी पाठविणे योग्य राहिल मंजूरीस्तव सादर.  
मा.महापौर: मंजूर.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे नागरी हिवताप योजना शासन अनुदानीत कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्र शासनाने पत्र क्र. १००५०/युएमएस/बीड/१२८३८/१४/१७ दि. १३/२/१७ अन्वये औरंगाबाद मनपास कळविले आहे की, नागरी हिवताप योजने अंतर्गत शहराच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी वृंद असणे आवश्यक आहे. औरंगाबाद क्षेत्रफळाच्या मानाने अपूरा कर्मचारी वृंद मंजूर झाला होता. बीड येथील अतिरिक्त नागरी हिवताप योजने अंतर्गतचा कर्मचारी वर्ग खालील प्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेस संवर्ग करण्यास अतिरिक्त कर्मचारी वृंद शासकीय अनुदानावर वर्ग करणार आहे.

संवर्ग	पदाची संख्या
१) मलेरिया इन्स्पेक्टर	०२
२) इन्स्पेक्टर कलेक्टर	०२
३) वरिष्ठ क्षेत्र कर्मचारी	२०
४) क्षेत्र कर्मचारी	६०

त्यानुसार वरिष्ठ कर्मचारी वर्ग शासनाकडून अनुदानीत नागरी हिवताप योजने अंतर्गत बीड नगरपालिका येथील अतिरिक्त कर्मचारी वर्ग औरंगाबाद महानगरपालिकासाठी शासनाचे अटी व शर्तीनुसार मनपा अस्थापनेवर वर्ग करुन घेण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

याबरोबरच "जन गण मन" राष्ट्रगीताने सभा संपल्याचे मा.महापौर यांनी घोषित केले.

स्वाक्षरीत/-  
नगरसचिव  
महानगरपालिका, औरंगाबाद.

स्वाक्षरीत/-  
मा.महापौर  
महानगरपालिका, औरंगाबाद.

## औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद

दिनांक ५/११/१९९७ रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त.  
मा.महापौर श्री.अब्दुल रशिद खान (मामू) यांच्या अध्यक्षतेखाली दि.५/११/१९९७ रोजी सर्वसाधारण सभा संपन्न झाली तिचे इतिवृत्त.सभेची सुरुवात "वंदेमातरम " ह्या राष्ट्रगीताने कै.प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे सभागृहात सकाळी ११.३० वाजता झाली.सभेस अधिकारी वर्ग व रजिस्टर प्रमाणे खालील सदस्य उपस्थित होते.

१) स.स. श्री.तरवेन्द्रसिंग महेन्द्रसिंग धिल्लन	उपमहापौर
२) ---श्री.प्रभाकर सिताराम विधाते	सदस्य
३)---श्री.सुदाम सोनवणे	---/--
४)---श्री.फैय्याज अहेमद कुरेशी	---/--
५)---सौ.लोखंडे रुखमनबाई खंडेराव	---/--
६)---सौ.साजेदा बेगम	---/--
७)---श्री.म.सलीम म.हनीफ कुरेशी	---/--
८)---श्री.गौतम भागाजी खरात	---/--
९)---श्री.गणेश किशनराव वानखेडे	---/--
१०)---सौ.विमलबाई नंदकुमार मुंडलिक	---/--
११)---सौ.शिलाबाई सिताराम गुंजाळे	---/--
१२)---श्री.लांडगे गौतम लिंबाजी	---/--
१३)---श्री.भालेराव अभिमन्यू रामभाऊ	---/--
१४)---श्री.नरेंद्र यादवराव पाटील	---/--
१५)---श्री.कोकाटे काशीनाथ हरिभाऊ	---/--
१६)---श्री.इंगळे रविन्द्र बाबुराव	---/--
१७)---श्री.बैनाडे कंवरसिंग किसनसिंग	---/--
१८)---श्री.मालानी प्रफुल्ल लालचंद	---/--
१९)---श्रीमती चंपाबाई वि.पांचाळ	---/--
२०)---सौ.धनश्री अशोक विसपुते	---/--
२१)---श्री.फजलउल्लाखान अजमतउल्लाखान	---/--
२२)---श्री.अजीजखाँ गणीखाँ	---/--
२३)---श्रीमती आबेदा बेगम मो.मुस्तफा	---/--
२४)---श्रीमती नूरजहाँ बेगम अ.रहेमान खाँ	---/--
२५)---श्री.देशमूख वसंत विनायकराव	---/--
२६)---श्री.हाजी मोहसीन अहेमद हाजी बशीर	---/--
२७)---श्री.मुजीब आलमशाह मीर आलमशाहा	---/--
२८)---श्रीमती मोहसीन बिल्किस विखारोददीन	---/--
२९)---श्री.अ.जावेद रज्जाक	---/--
३०)---श्रीमती जाहेदा बेगम म.जमीर	---/--
३१)---श्री.तुपे त्र्यंबक गणपतराव	---/--
३२)---श्रीमती गंगवाल पुष्पाताई	---/--
३३)---श्री.हमीदओददीन ताबा फसीयोददीन	---/--

३४)--//--श्री.म.अ.रऊफ म.अ.माबुद	--//--
३५)--//--श्री.स.अ.इकबालोददीन स.मो.कुतुबोददीन	--//--
३६)--//--श्री.खाकोरडीया धिरज शांतीलाल	--//--
३७)--//--श्री.जैस्वाल प्रदीप शिवनारायण	--//--
३८)--//--श्री.स.अली मिरा सलामी	--//--
३९)--//--लाहोट रमेश दिपचंद	--//--
४०)--//--श्री.संजय किसनराव केनेकर	--//--
४१)--//--सौ.दलाल लता श्रीनिवास	--//--
४२)--//--श्री.ओक जयवंत केशवराव	--//--
४३)--//--श्रीमती अलका रमेश पाटील	--//--
४४)--//--सौ.धांडे शकुंतला हरिदास	--//--
४५)--//--श्री.कच्छवाह सुभाष लक्ष्मीनारायण	--//--
४६)--//--कु.माया लिंबाजी लाडवाणी	--//--
४७)--//--डॉ.कराड भागवत किशनराव	--//--
४८)--//--सौ.आव्हाड सविता संजय	--//--
४९)--//--सौ.निर्मला विठठल कांबळे	--//--
५०)--//--श्री.अब्दूल रशीद अ.सत्तार	--//--
५१)--//--श्री.विखारोददीन पि.खुदबोददीन	--//--
५२)--//--श्री.गंगाधर सुखदेव गाडे	--//--
५३)--//--श्री.बारवाल गजानन रामकिसन	--//--
५४)--//--श्री.ओबेरॉय मनमोहनसिंग करमसिंग	--//--
५५)--//--श्री.निकाळजे प्रकाश भाऊराव	--//--
५६)--//--श्री.जोशी संजय रामदास	--//--
५७)--//--श्रीमती ज्योस्ना हिवराळे	--//--
५८)--//--श्री.राजकुमार ऊर्फ सांडू बचाटे	--//--
५९)--//--सौ.राधाबाई तळेकर	--//--
६०)--//--विठठल किसन जाधव	--//--
६१)--//--श्री.मेहेर विजयकुमार गजानन	--//--
६२)--//--सौ.सुनंदा उत्तम कोल्हे	--//--
६३)--//--श्री.गांगवे बन्सी तुळशीराम	--//--
६४)--//--श्री.घडामोडे भगवान देविदास	--//--
६५)--//--श्री.नवपुते कचरु चंद्रभान	--//--

**संवाद:**

मा.महापौर: सभागृहात कोरम अभावी सभा ००.१५ मिनिटे तहकूब करण्यात येते.

वेळ ११.३२ वाजता सभेस सुरुवात ११.५० वाजता.

श्री.स.अली मिरा सलामी,श्री.मोहसीन अहेमद:माजी नगरसेवक श्री.छापरवाल यांचे  
अपघाताने निधन झाले त्यांना सभागृहात श्रध्दांजली वाहण्यात यावी.

मा.महापौर: ठिक आहे.

माजी नगरसेवक कै.रमेश छापरवाल व स.नगरसेवक श्री.गौतम खरात यांचे काका  
बुध्दवासी यांचे दु:खद निधनाने सभागृहात त्यांना श्रध्दांजली वाहण्यात येते.

**विषय क्र.१०४/१** :दिनांक ४/१०/१७ रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मंजूर करणे.

**संवाद:**

श्री.स.अली मिरा सलामी:मागील सभेतील विषय क्र.१०१/५ दि.४/१०/१७ हा प्रस्ताव महानगरपालिकेत पोलीस चौकी स्थापन त्यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबतचा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठविला आहे.तेव्हा महानगरपालिकेत पोलीस चौकीची आवश्यकता आहे काय? पोलीस चौकी सन राहिल्यास प्रशासनाचे कामे होत नाही काय? सदरील प्रस्ताव मंजूर झालेला आहे.तो नामंजूर करावा.

मा.महापौर: स.सदस्य यांना विनंती की,प्रस्ताव मंजूर झालेला आहे.आता फक्त काही दुरुस्त्या सुचवायच्या असल्यास त्या सुचना कराव्यात.

मा.आयुक्त: औरंगाबाद महानगरपालिकेत पोलीस चौकी स्थापन होणेचा प्रस्ताव शासनाच्या आदेशान्वये सादर केलेला आहे.कारण महानगरपालिका कार्यालयात काही झाले तर त्वरीत कार्यवाही करण्यासाठी वाद सुरु होतो.विना परवानगी बांधकामे थांबविणे,पाडून टाकणे उदा.आमरण उपोषणे,सर्वसाधारण सभा,स्थायी समिती सभा मोर्चे,निदर्शने,वगैरे होतात त्यासाठी पोलीस संरक्षणाची गरज पडते म्हणून त्यासाठी पोलीस मदत मिळणे आवश्यक असते.प्रत्येक वेळेस पोलीस कमिशनर सुध्दा वेळोवेळी सहकार्य करतात.परंतू परिस्थितीनुसार महानगरपालिकाकडे कर्मचाऱ्यांच्या सहित पोलीस चौकी असणे बाबत शासनाकडून आदेशित केल्याने प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर मांडण्यात आलेला आहे व सभेत मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे.हया पोलीस चौकीस चौकीये नियंत्रण पोलीस आयुक्त यांचेकडे रहाणार आहे.त्यामूळे सर्वांनी सहकार्य करावे.

श्री.हमीदोददीन ताबा: स्थायी समितीमध्ये प्रस्ताव आलेला होता त्यावेळी पोलीस चौकीसाठी लागणारा एकंदरीत खर्च व कर्मचाऱ्यांवरील खर्च हा शासनातर्फे करणार असा प्रस्ताव होता.आता सर्वसाधारण सभेतील हया बाबतच्या विषयात बदल करण्यात आलेला आहे असे दिसून येते.

मा.आयुक्त: हया बाबत शासनाने निर्णय घेतलेला असल्याने सदरचा खर्च महानगरपालिका करणार आहे.येथील कर्मचाऱ्यांवर महानगरपालिकेचे नियंत्रण राहणार असून फक्त पोलीस आयुक्त यांचे अखत्यारित पोलीस चौकीतील कर्मचारी काम करणार आहेत.त्यासाठी शासनाची परवानगी असणे आवश्यक आहे.

श्री.नरेंद्र पाटील,मनमोहनसिंग ओबेरॉय : महानगरपालिकेतील संरक्षणासाठी पोलीस चौकी बाबत जो निर्णय झालेला आहे.तो या सभागृहातील आघाडीचे सर्व नगरसेवक सभागृहाच्या बाहेर गेल्यानंतर निर्णय घेतलेला आहे.तेव्हा सभागृहातील काही स.नगरसेवकांच्या भावना लक्षात घेता कमीत कमी तीन महिन्यांनंतर निर्णय घ्यावा.कारण अशा प्रकारचा निर्णय घेणे ही महानगरपालिकेला आर्थिक दृष्ट्या परवडणारी बाब नाही.ज्यामूळे महानगरपालिकेवर दरवर्षी आर्थिक बोजा पडणार आहे.याची प्रशासनाने दक्षता घ्यावी.यासाठी पोलीस चौकीचा निर्णय घेणे सध्या तरी उचित नसून परवडणारे नाही.

श्री.मुजीब आलमशा खॉन:महानगरपालिका कार्यालयात पोलीस चौकी स्थापन करून कर्मचारी यांचा पगार भत्ते देण्याचा प्रस्ताव सभागृहाने मंजूर करणे योग्य

नसून त्यामूळे कार्यालयात गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही करिता सदरच्या प्रस्तावाबाबत फेरविचार व्हावा.

श्री.जावेद रज्जाक: महानगरपालिकेला अतिक्रमण हटाव,शहरातील टपऱ्या हटविणे,मोर्चे,निदर्शने इ.बाबत वेळोवेळी पोलीसांचे सहकार्य लागते असे प्रशासनाचे मत आहे.याठिकाणी पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेने घेतली तर आर्थिक दृष्ट्या महानगरपालिकेला खर्च सोसावा लागेल.कारण अगोदरच बऱ्याच प्रमाणात महानगरपालिका कर्जात असून अशा प्रकारच्या प्रस्तावास मान्यता देणे योग्य नाही.महानगरपालिकेतील अधिकारी/कर्मचारी व स.नगरसेवक यांचे नेहमीचे संबंध येतात अशावेळी काही थोडी कुरकुरी झाल्यास असे प्रकरणे येथील पोलीस हाताळतील व ज्यामूळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात तणाव निर्माण होईल व त्यावेळी नागरिकांच्या भावना वेगळ्या बनतील यासाठी या ठिकाणी पोलीस चौकी बनविणे वस्तुस्थितीला धरून योग्य नाही असे वाटते.या ठिकाणी महिला पोलीस लागतील व उपलब्ध पोलीसांचा खर्च मनपा करीत असल्यास व खर्च मनपाने वेळेवर न दिल्यास महानगरपालिकावर ते पोलीस केस करू शकतात. त्यामूळे महानगरपालिकेची बदनामी होऊ शकते.त्यापेक्षा महानगरपालिकेतीलच जे सुरक्षा गार्ड आहेत त्यांनाच याबाबतचे प्रशिक्षण व सक्त ताकीद देवून याबाबतच्या कामाची जबाबदारी सोपवावी.नसता महानगरपालिकेतील सुरक्षा रक्षक कुचकामी आहे असे दिसून येईल.त्याच प्रमाणे आपल्याकडील जे अतिक्रमण विभाग आहे ते सुध्दा कुचकामी आहे असे दिसते.कारण वेळोवेळी पोलीसांच्या मदतीशिवाय त्यांची कामे होत नाहीत.हया पथकाने शहरातील सर्व अतिक्रमणे व अनधिकृत टपऱ्यांबाबत योग्यरित्या हाताळावयाची असतात परंतु तसे या अतिक्रमण विभागाने केलेले नाही.

श्री.प्रकाश निकालजे: महानगरपालिकेसाठी पोलीस संरक्षणाची वारंवार गरज पडत असते तर त्यासाठी एकंदरीत खर्च किती अपेक्षित आहे याची माहीती दयावी.त्यापेक्षा पोलीसांना मानधनावर ठेवण्याची महानगरपालिकेने कार्यवाही करावी.

श्री.स.अली मिरा सलामी:महानगरपालिकेसाठी पोलीस चौकी असणे बाबतचे शासनाचे असे आदेश नाहीत तेव्हा अशा प्रकारचा कुठलाही निर्णय घेवू नये.

मा.महापौर: सोलापूर,नाशिक येथील महानगरपालिकेतर्फे पोलीस चौकी स्थापन करणे बाबतचा निर्णय झालेला आहे.शहरातील अतिक्रमणे टपऱ्या मोर्चे निदर्शने इ.बाबत पोलीसांची मदत महानगरपालिकेला वेळोवेळी घ्यावी लागते.त्यामूळे शासनाने त्यासोबतच्या परिपत्रकान्वये सविस्तर कळविले होते.त्यानुसार सर्वसाधारण सभेने प्रस्ताव पारित करून शासनाकडे पाठविले आहे.पोलीस चौकीचे संपूर्ण अधिकार पोलीस आयुक्तांना राहणार असून या प्रस्तावात काही दुरुस्त्या असल्यास त्या सुचवाव्यात.

श्री.मुजी आलमशा खॉन: गेल्या ३-४ वर्षांपासून लोकसंख्येप्रमाणे शहरातील अतिक्रमणे सुध्दा वाढतच आहेत यासाठी महानगरपालिकेला पोलीस मदत सारखी लागत असल्याने अशा प्रकारचा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठविला आहे.याठिकाणी नागरिकांना अडचणीत आणावयाचे काम येथील नगररचना

- विभाग फार मोठ्या प्रमाणात आणतात.त्यामूळे बाकीच्या गोष्टी उद्भवतात.ज्यामूळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो.
- मा.महापौर: पॉलिसी मेटर असल्याने पुढील बैठकीत हया प्रस्तावावर चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.
- श्री.प्रभाकर विधाते: इतिवृत्तातील पृष्ठ क्रमांक १५ विषय १८/२ हा विषय पुढील बैठकीत ठेवावा असे होते तेव्हा हया प्रस्तावास मंजूरी दयावी.
- श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय: हा निर्णय मंजूर करु नये.
- श्री.गजानन बारवाल: महानगरपालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांचे बाबतीत घर बांधण्याच्या परवानगी वेळी अनामत रक्कम माफ असावी व विनामूल्य आरोग्य सेवा मिळावी यास सहानुभूतीपूर्वक विचार करुन प्रस्ताव मंजूर करावा.
- श्री.संजय जोशी: महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे डिपॉझिट घेतच नाही व ज्यांचे घेतो ते तर परत करतोच.
- मा.महापौर: याबाबत नगररचना विभागाने सविस्तर माहीतीसह प्रस्ताव पुढील बैठकीत ठेवावे.
- श्री.हमीदउददीन ताबा: इतिवृत्तातील पृष्ठ क्र.१५ मधील विषय क्र. १७/१ हा प्रस्ताव स्थगित ठेवलेला होता तो मंजूर करावा जो की, जिल्हापरिषदेच्या तीन शाळा महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करुन घ्यावा.
- मा.महापौर: हया बाबत शिक्षण विभागाने सविस्तर माहीतीसह पुढील बैठकीत प्रस्ताव ठेवावा.
- श्री.गंगाधर गाडे: सध्या महानगरपालिकेतील शिक्षण विभागाचा कारभार गलथान असून त्यासाठी महानगरपालिकेची विशेष बैठक बोलवावी.
- मा.महापौर: इतिवृत्तातील पृष्ठ क्र.१४ विषय क्र.१६/८ हा स्थगित ठेवण्यात आला होता तो प्रस्ताव पुढील बैठकीत ठेवणे असे सूचित केले होते तेव्हा प्रस्ताव मंजूर करण्यात येतो.या इतर दुरुस्तीसह इतिवृत्त कायम करण्यास मंजूरी दिली जाते.
- ठराव:** १) प्रस्तावातील दर्शविल्याप्रमाणे मागिल इतिवृत्तातील पृष्ठ क्र. १६ व १७ विषय क्र. १०१/५ दि.४/१०/१७ चे विषयास मंजूरी दिलेली होती परंतू पुढील बैठकीत यावर पुन्हा चर्चा करण्यात येवून निर्णय घेण्यात येईल असे सर्वानुमते ठरले.
- २) इतिवृत्तातील पृष्ठ क्र.१५ विषय क्र.१९/२ हा विषय नगररचना विभागाचे सविस्तर टिप्पणीसह पुढील बैठकीत ठेवावे.
- ३) इतिवृत्तातील पृष्ठ क्र. १५ विषय क्र. १७/१ हा विषय स्थगित ठेवलेला होता त्याबाबत शिक्षक विभागाने सविस्तर टिप्पणीसह पुढील बैठकीत ठेवावे असे सर्वानुमते ठरले.
- ४) इतिवृत्तातील पृष्ठ क्र. १४ विषय क्र.१६/८ हा विषय स्थगित ठेवण्यात आलेला होता तो प्रस्ताव पुढील बैठकीत ठेवावे असे सुचित केलेले आहे.त्याऐवजी प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे औरंगाबाद शहर विकास योजनेनुसार १५ मीटर (५०फुट) रुंद रस्ता सिटी चौक ते हेड पोस्ट ऑफीस जुना बाजार चौकापर्यंत आहे.हया रस्त्यात एकूण १७ मिळकती बाधीत होतात.त्यांचे अंदाजे क्षेत्रफळ ३००० चौरस मीटर आहे. पैकी १४ मिळकती महानगरपालिकाने ताब्यात घेतल्या आहेत.त्याचे बाधीत क्षेत्र ५७८.८७ चौरस मीटर आहे.उर्वरित १३ मिळकती ताब्यात घ्यावयाच्या आहेत त्याचे क्षेत्र २४२१.१३ चौरस मीटर आहे.



हया रस्त्यातील बाधीत मिळकती ३३१५,३४४१ याचे मिळकत धारकांना महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १२७ अन्वये खरेदी सुचना दिलेली आहे.सदर नियमान्वये भुसंपादनाची कार्यवाही सहा महिन्यांचे आत सुरु करणे महानगरपालिकेस बंधनकारक आहे.नसता आरक्षण जमीन विकास योजनेतील सदर प्रस्तावातून वगळली जाते.आणि लगतच्या वापरानुसार विकास परवानगी मिळकत धारकास देणे भाग पडते.

सदरील रस्ता महत्वाचा असून पूर्ण विकसीत करणे महत्वाचा आहे.करीता अर्जदाराच्या दोन्ही मिळकतीचे क्षेत्र ६०.७५ इतके आहे.हे क्षेत्र संपादन करुन महानगरपालिकेचा उद्देश सफल होणार नसल्याने रस्ता पूर्ण करणेसाठी भुसंपादन करणेसाठी लागणाऱ्या खर्चासह सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

या व इतर दुरुस्तीसह दिनांक ४/१०/१७ इतिवृत्तास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

**विषय क्र.१०५/२ :** कार्यकारी अभियंता पाणीपूरवठा व जलनिस्सारण हयांनी प्रस्ताव सादर केला आहे की,औरंगाबाद महानगरपालिका हददीतील जोडण्यात येणारी जलनिःस्सारण जोडणीचे दर दि.१/९/१३ पासून खालील प्रमाणे अमलात आलेले आहेत.

१) घरगुती वापरासाठी	रु. ३००/-
२) व्यावसायिक दर	रु. ६००/-
३) तपासणी फी	रु.१००/-

परंतु रस्ता दुरुस्तीकरीता जुनेच दर वापरले जात ते खालीलप्रमाणे आहे.

१) कच्चा रस्ता दुरुस्ती	रु.२४ चौ.मी.
२) खडी रस्ता दुरुस्ती	रु.६७ चौ.मी.
३) डांबरी/खांडकी व इतर रस्ते	रु.१६९ चौ.मी.

वरील दुरुस्तीचे दर वाढविणे जरूरी आहे.कारण नवीन दरानुसार रस्ते दुरुस्ती करिता जास्त खर्च महानगरपालिकेस करावा लागत आहे.त्यामुळे खालील प्रमाणे रस्ता दुरुस्तीचे दर वाढविणे अत्यंत जरूरी आहे.

१) कच्चा रस्ता दुरुस्ती	रु.२४	ऐवजी	रु.३५ चौ.मी.
२) खडी रस्ता दुरुस्ती	रु.६७	ऐवजी	रु.९५ चौ.मी.
३) डांबरी रस्ते	रु.१६९	ऐवजी	रु.२९२ चौ.मी.
४) खांडकी/फरशी	रु.१६९	ऐवजी	रु.२०० चौ.मी.

वरील वाढीव दर प्रस्ताव मंजूर झालेल्या तारखेपासून अंमलात आणणेकरिता मा.आयुक्त महोदय यांनी दि.२१/७/१७ अन्वये मान्यता दिलेली आहे.तरी प्रस्ताव विचारार्थ सादर.

**संवाद:**

श्री.मोहसीन अहेमद: हया प्रस्तावाबाबत संबंधीत अधिकारी हयांनी माहीती दयावी.

मा.महापौर: संबंधीत अधिकाऱ्यांनी माहीती दयावी.

कार्यकारी अभियंता: डी.एस.दराप्रमाणे चौ.मी.चे भाडे दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव ठेवलेला आहे.

श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय: हया प्रस्तावाबाबत भेडसावणारा प्रश्न असून याची काही मर्यादा (लिमिटेशन) प्रशासनाने घालून दयावयास पाहीजे.विशिष्ट अंतरापर्यंत एकच दर असावे त्यासाठी चौ.मी.हा शब्द प्रयोग प्रशासनाने लागू करू नये अशा प्रकारचे दुरुस्ती दर सर्वसामान्य नागदिकांना परवडणारे नाही.

श्री.गजानन बारवाल: कमीत कमी ५० फुटापर्यंत पाणी पुरवठा व जलनिःसारण वाहीनी

जोडणेबाबतची कार्यवाही प्रशासनाने करावी अशी दुरुस्ती प्रस्ताव मंजूर करावा.

श्री.मोहसीन अहेमद: अतिरिक्त शहर अभियंता यांचेकडून डी.एस.दराची माहिती घेतलेली आहे काय?

अति.शहर अभियंता: सदरचे दर अति.शहर अभियंता विभागामार्फत काढलेले आहे.डी.एस.दराप्रमाणे योग्य आहेत.

मा.महापौर: प्रस्ताव मंजूर करण्यात येतो.

#### ठराव:

प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे पाणी पूरवठा व जलनिस्सारण महानगरपालिका हद्दीतील जोडण्यात येणारी जोडणीचे दर दिनांक १/९/९३ पासून अमलात आलेले होते.परंतु रस्ता दुरुस्ती करीता जुनेच दर वापरले जातात.त्यामूळे महानगरपालिकेला जास्त खर्च करावा लागत असल्याने खालील दर दुरुस्ती करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

- १) कच्चा रस्ता दुरुस्ती रु. २४/- ऐवजी ३५ चौ.मी.
  - २) खडी रस्ता दुरुस्ती रु. ६७/- ऐवजी ९५ चौ.मी.
  - ३) डांबरी रस्ते रु.१६९/- ऐवजी २९ चौ.मी.
  - ४) खांडकी/फरशी रु.१६९/- ऐवजी रु.२०० चौ.मी.
- वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.१०६/३ :** कार्यकारी अभियंता यांनी प्रस्ताव सादर केला की,मो.नूर कॉलनी येथील नाला ट्रेनिंगचे अर्धवट काम पूर्ण करणेबाबत परिसर अभियांत्रिकी विभागाचे सन ९५-९६ च्या दरसूची प्रमाणे अंदाजपत्रक रक्कम रुपये १०,५७,०००/- चे तयार करण्यात आले असून त्या कामास मा.आयुक्त यांची दि.४/१०/९७ रोजी मान्यता मिळाली आहे.तरी सदरील खर्च "नाला ट्रेनिंग" हया लेखा शिर्षक खाली करण्यात येईल.तरी प्रस्ताव मंजूरीस्तव सादर.

#### संवाद:

श्री.सुदाम सोनवणे,श्री.प्रदीप जैस्वाल : संबंधीत कामाच्या पाहणीसाठी विषय स्थगित ठेवावा. कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा) : नूर कॉलनी हा भाग नाल्याच्या काठावर वसलेला आहे आणि संरक्षित भिंतीचे अर्धवट काम करणे आवश्यक आहे.

मा.महापौर: सदरचा भाग नाल्यावर नसून स्लम घोषित आहे व अर्धवट काम असल्यामूळे उर्वरित कामाकरीता प्रस्ताव मंजूर करण्यात येतो.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे मो.नूर कॉलनी येथील नाला ट्रेनिंगचे अर्धवट काम पूर्ण करणेबाबत परिसर अभियांत्रिकी विभागाचे सन १९९५-९६ च्या दरसूची प्रमाणे अंदाजपत्रक रक्कम रु.१०,५७,०००/- चे खर्चास "नाला ट्रेनिंग" हया लेखा शिर्षकातून खर्च करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.१०७/४ :** शहर अभियंता यांनी प्रस्ताव सादर केला की,बन्सीलाल नगर येथे साईट क्र.९५ वर वाचनालय व सांस्कृतीक हॉल बांधावयाचे आहे.त्यासाठी अंदाजपत्रक रक्कम रुपये ४०.०० लाखाचे तयार करण्यात येवून प्रशासकीय ठराव क्र.१६७ दिनांक १९/१०/९४ अन्वये मंजूरी देण्यात आली आहे.

सदर कामासाठी निविदा सुचना क्र.४५४/९४ जी.की.वर्तमानपत्रात प्रसिध्दीस देण्यात येवून बी-१ नमुन्यात निविदा मागविण्यात आल्या त्यामध्ये मे.एम.वाय.कन्स्ट्रक्शन यांचे अंदाजपत्रकीय दरापेक्षा २.७५% कमी दराची निविदा ही प्रशासकीय ठराव क्र. ६८३ दि.२५/११/९४ अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे.मूळ निविदेतील रक्कम ४०.०० लाख एवढी आहे.प्रत्यक्षात मूळ निविदेप्रमाणे काम अंतीम टप्प्यात असतांना कामामध्ये वेळोवेळी मा.खासदार,मा.आयुक्त,स.नगरसेवक व संबंधीत वास्तुविशारद यांनी इमारत आकर्षित होण्याकरीता बदल सुचविले.त्यानुसार काम चालू आहे.जागेवरील स्थितीनुसार पूर्वीपेक्षा बांधकामात वाढ झाल्याने व इमारतीचे सौन्दर्य वाढविण्याच्या दृष्टीने ज्यादा बाबी विचारात घेत मूळ निविदेतील किंमतीपेक्षा प्रत्यक्षात खर्च रक्कम रु.१३,२१,५००/-जास्तीचा होणार आहे.म्हणजेच प्रत्यक्ष कामावर एकूण खर्च रक्कम रु.४०/- ११.२१ लाख रक्कम रु.५१.२१ लाख एवढा येणार आहे.वाढीव काम मूळ गुत्तेदार मे.एम.वाय.कन्स्ट्रक्शन यांच्यातर्फे मंजूर दरानुसार म्हणजेच २.७५% कमी हया दरामध्ये करुन घेण्यात येणार आहे.

तरी वाढीव काम रक्कम रु.११.२१ लाख मे.एम.वाय.कन्स्ट्रक्शन यांच्या तर्फे वाढीव काम करुन घेण्यास मंजूरीस्तव प्रस्ताव सादर.

### संवाद:

श्री.प्रभाकर विधाते: हया प्रस्तावाबाबतची माहीती दयावी.

मा.आयुक्त: रु.४०.०० लाखाचे कामाचे अंदाजपत्रकीय पूर्वीच मंजूरी मिळालेली आहे.मो.बन्सीलाल नगर येथे सांस्कृतिक हॉल व वाचनालय यया कामासाठी वाढीव रक्कम या प्रस्तावात दर्शविलेली आहे.या कामाचे ठेकेदार श्री.एम.वाय.कन्स्ट्रक्शन हे असून वाढीव रक्कमेबाबत प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे मंजूरीस्तव प्रस्ताव ठेवलेला आहे.

मा.महापौर: सदरील प्रस्तावास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे मो.बन्सीलालनगर येथे साईट क्र. ९५ वर वाचनालय व सांस्कृतिक हॉल बांधावयाचे आहे.त्यासाठी ४०.०० लाखाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय ठराव क्र.१६७ दि.१९/१०/९४ अन्वये मान्यता मिळाली.मूळ प्रस्तावातील निविदेप्रमाणे काम अंतीम टप्प्यात असतांना इमारतीचे सौन्दर्य आकर्षित होण्याकरीता बदल सुचविल्याने पूर्वीच्या बांधकामापेक्षा वाढ झाली.त्यामूळे निविदेतील किंमतीपेक्षा प्रत्यक्षात खर्च रक्कम रु.१३,२१,५००/- जास्तीचा होणारा आहे.म्हणजे खर्च रु. ४०.०० लाख व ११.२१ लाख असे एकूण मिळून खर्च रक्कम रु. ५१.२१ लाख वाढीव खर्चास मूळे गुत्तेदार मे.एम.वाय.कन्स्ट्रक्शन यांचे मंजूर दरानुसार २.७५ कमी दराने करुन घेण्यास व वाढीव कामास सर्वानुमते स्विकृतीसह मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय क्र.१०८/५ :** महाराष्ट्र जीवन प्राधिकरण औरंगाबाद हयांचे पत्र क्र. ३६५४/ दि.२४/१०/९७ जे की सोबत जोडले आहे.कृपया त्याचे अवलोकन व्हावे.

उपरोक्त पत्रान्वये जायकवाडी पाणी पुरवठा योजना हस्तांतरीत करुन घेण्यास एक महिन्याचा कालावधी दिला आहे.सदरील योजना महानगरपालिकेस हस्तांतरीत करणेबाबत महाराष्ट्र शासनाने दि.१/७/९७ रोजी शासन परिपत्रक क्र.१०९७/१७७० अन्वये महानगरपालिकेस सदर योजना हस्तांतरीत करुन घेणेबाबत आदेश काढले आहेत.

सदरील योजना हस्तांतरीत करुन घेण्याबाबत सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा होवून शासन स्तरावर महानगरपालिकेच्या अडचणी बाबत मा.महापौर यांनी निवेदन दिले आहे.

करिता सदरील योजना हस्तांतरण करण्याबाबत सर्वसाधारण सभेत माहितीस्तव सादर.

**संवाद:**

श्री.प्रदीप जैस्वाल: या विषयावर बैठक बोलावून स.नगरसेवकांच्या भावना लक्षात घेवूनच निर्णय घ्यावा.

मा.महापौर: : हया प्रस्तावावर एक कमिटी तयार करुन त्याद्वारे निर्णय घेणे योग्य राहिल.

मा.आयुक्त: या संदर्भात यापूर्वीच एका विशेष सर्वसाधारण सभेत सब कमिटी तयार करण्यात आलेली होती.शासनाचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण औरंगाबाद यांचेकडील पत्र यासोबत आहे,त्यानुसार दि.२३/११/१७ पासून जायकवाडी पाणी पुरवठा योजना हस्तांतर करुन घेण्याचे नमूद केले असून सभागृहाला माहितीस्तव पुनः सादर केलेला आहे.

श्री.प्रदीप जैस्वाल,श्री.फैय्याज कुरेशी : या प्रश्नावर एक विशेष बैठक बोलावण्यात यावी.

श्री.नरेंद्र पाटील: कोणतीही बैठक बोलावयाची झाल्यास सविस्तर माहिती दयावी.

मा.महापौर: यापूर्वीसुद्धा या जीवन प्राधिकरण (जायकवाडी पापु,हस्तांतरण) बाबतच्या प्रस्तावावर बैठक झालेली होती.पुढील तारीख लवकरच निश्चित करुन सर्व स.सदस्यांना कळविण्यात येईल व त्यानंतर निर्णय घेण्यात येईल.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे या प्रस्तावाबाबत एका विशेष सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात येईल असे सर्वानुमते ठरले.

**विषय:** अतिरिक्त शहर अभियंता यांनी प्रस्ताव सादर केला की, महानगरपालिका प्रशासकीय इमारत टप्पा-३ बांधकामासाठी सा.बा.दरसूची ९६-९७ प्रमाणे तयार आराखडा व अंदाजपत्रक रक्कम रु. २,२८,२५,५३४/- यांस मा.आयुक्त यांनी मंजूरी दिली आहे.

महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या शाखा बऱ्याच वाढलेल्या आहेत.वाढत्या कार्यलयामुळे वाढीव जागा आवश्यक आहे.त्यासाठी वेगळी इमारत बांधणे आवश्यक आहे.त्यासाठी वरील प्रमाणे प्रस्तावित टप्पा-३ प्रशासकीय इमारत नगरभवन परिसरात प्रस्तावित आहे.नगरभवन परिसरातील गोदामासारख्या इमारती पाडून त्याजागी एल शेपमधील नवीन प्रशासकीय इमारत टप्पा-३ प्रस्तावित आहे.

प्रस्तावित प्रशासकीय इमारत टप्पा-३ चे बांधकाम नियोजित आराखडयानुसार६०५४.० वर्ग मीटर म्हणजेच ६५४११ चौ.फूट एवढे आहे.प्रस्तावित प्रशासकीय इमारत टप्पा-३ मधील मजला निहाय बांधकाम क्षेत्र व खर्चाचा आराखडा पुढीलप्रमाणे आहे.

मजला	क्षेत्र	अंदाजपत्रक रक्कम
१) स्टिल्ट मजला वाहन तळ	१५०७ चौ.मीटर	५०६९,६५०/-
२) तळ मजला	१५०७ चौ.मीटर	५८४८६९४/-
३) पहिला मजला	१५२० चौ.मीटर	५६२५७८३/-
४) दुसरा मजला	१५२० चौ.मीटर	६२८१४८९/-

वरील प्रमाणे अंदाजपत्रकीय व प्रस्तावित खर्चात विद्युतीकरण काम,आकस्मिक बाबी व वास्तू विशारद मे.एस.बी. एस.अशोसिएटस यांच्या फीस या खर्चाचा समावेश आहे.

तरी वरील प्रमाणे प्रशासकीय इमारत टप्पा-३ बांधकामासाठी अंदाजपत्रक रक्कम रु.२,२८,२५,५३४/- (रु.दोन कोटी अठव्वीस लक्ष पंचवीस हजार पाचशे चौतीस मात्र) यास

आणि वास्तू विशारद मे.एस बी.असोशिएट्स यांचे वास्तुविशारद शुल्क १.५% (दीड टक्के) यास मंजूरीस्तव प्रस्ताव सादर.

**संवाद:**

श्री.संजय जोशी: मनपा प्रशासकीय इमारत बांधकाम टप्पा-३ साठी अंदाजपत्रकीय रक्कम रु. २,२८,२५,५३४/-इतका खर्च येणार आहे.सदरचा खर्च कोणत्या फंडातून करण्यात येणार आहे.याची माहीती दयावी.शिवाय वास्तुविशारद शुल्क दिड टक्के का दयावी?आपल्या महानगरपालिकेमध्ये जाणकार अधिकारी नाहीत काय? प्रस्तावातील दर कोणत्या आधारे तयार केलेले आहेत.याची सविस्तर माहीती दयावी आणि इमारतीची आवश्यकता आहे काय?

श्री.नरेंद्र पाटील: प्रशासकीय इमारतीपेक्षा शहरातील वार्डातील जी कामे थांबविलेली आहेत.त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे बऱ्याचवेळा प्रशासनातील अधिकारी अंदाजपत्रक तयार करतांना फुगवून तयार करतात.ज्याचे अंदाजपत्रक २४.०० लाखाचे होत असल्यास तेच अंदाजपत्रक ७.०० कोटीपर्यंत तयार करतात. यासाठी सदरील अंदाजपत्रक चूकीचे असून तपासणी फी भरणे आवश्यक आहे.उदाहरण द्यावयाचे झाल्यास संशोधन केंद्राचे काम कोटीने होत आहे.याबाबत सभागृहाला माहीती सुध्दा नसते.प्रशासकीय इमारतीचा टप्पा-३ चे काम करावयाचे झाल्यास अंदाजपत्रकीय तरतूद यावर्षी केलेली आहे काय? पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकातून अर्ध्या टप्प्याचे काम करावे व तोपर्यंत राहिलेल्या त्याच खर्चातून वॉर्डातील खोळंबलेले व विकासाची कामे प्रशासनाने हाताळावीत.नंतर त्यापुढील वर्षी उर्वरित अर्ध्याटप्प्याचे काम अंदाजपत्रकात तरतूद करून इतर बाहेरील अभियंता यांना देखरेखीचे व वास्तुविशारद काम न देता मनपातील अधिकारी,अभियंता यांच्याकडून करून घ्यावे.

अति.शहर अभियंता: प्रशासकीय इमारतीचा टप्पा-३ चे बांधकाम ६५४४९ चौ.फूट एवढे आहे ज्यामध्ये वाहनतळ १५०७ चौ.मीटर तळमजला १५००,पहिला मजला १५२० चौमी.व दुसरा मजला १५२० चौ.मी.चा राहणार आहे.एकूण यासाठीचे अंदाजपत्रकीय रक्कम रु. २,२८,२५,५३४/- इतके असून कार्यालयातील वाढ लक्षात घेता इमारत पूर्ण होणे आवश्यक आहे.या प्रस्तावासाठी रु.५०.०० लाखाची तरतूद अंदाजपत्रकात केलेली आहे.या इमारतीचे बांधकामासाठी जवळपास २ ते २.५ वर्ष लागण्याची शक्यता आहे.यासाठी पुढील वर्षीसुध्दा आर्थिक तरतूद करावी लागणार आहे.

श्री.संजय जोशी: दिड टक्का वास्तुविशारदच्या खर्चाचा समावेश हया ठिकाणी दाखविलेला आहे त्याची काय आवश्यकता.मनपाला विनाकारण भुर्दंड कशासाठी.

अति.शहर अभियंता: इमारतीची योजना आणि बांधकाम आर्किटेक्ट डिझाईन,आर.सी.सी.डिझाईन इ.ची कामे संबंधीत वास्तू विशारद यांनी पाहण्यासाठी दिड टक्का देण्यात येणार आहे.व वेळोवेळी कामाची पाहणी व्यवस्थित होते किंवा नाही ते सांगू शकतील.

श्री.गजानन बारवाल: मनपाची इमारत बांधणे ही बाब प्रशासकीय असून शहरातील मनपाची भव्य इमारत असणे आवश्यक असून कमीत कमी खर्चात इमारत बांधकाम व्हावे.त्यास सभागृहाने मंजूरी दयावी.

श्री.प्रदीप जैस्वाल: सदरील प्रस्तावाच्या बाबतीत एकंदरीत लागणारा खर्च व वेळ वाया जाता पूर्ण विचारार्थ स्थळ पाहणी ठेवावी व प्रस्ताव स्थगित ठेवावा.

- श्री.काशीनाथ कोकाटे: कोणत्याही प्रस्तावास मंजूरी मिळाल्यानंतर उशिर झाल्यास डी.एस.आर.दर वाढते व २५% वाढ होते ते ४०% पर्यंत अंदाजपत्रकीय वाढ होते.ज्यामुळे जनतेच्या पैशाची विनाकारण उधळपट्टी आणि सभागृहात प्रशासन दिशाभूल करीत असते.बऱ्याच वेळा नागरिकांनी कामे खोळंबून टाकतात व इतर अन्य बाबतीत प्रशासनातील अधिकारी अंदाजपत्रक फुगवतात(वाढ करतात) ज्यामुळे मनपाला आर्थिक फटकाच बसतो.जेवढे काम असेल तेवढेच अंदाजपत्रक दाखवतात.जादा खर्च दाखवू नये.
- डॉ.विजयकुमार मेहेर: प्रशासकीय इमारतीच्या टप्पा-३ चे काम ६५०० स्क्वे.फुट होणार आहे यासाठी जवळपास २.०० कोटीच्यावर खर्च लागणार आहे,असे अंदाजपत्रकात दर्शविण्यात आले.वास्तविक पाहता फक्त १.७५ लाखाचा खर्च अपेक्षित असतांना अंदाजपत्रकात वाढवून रक्कम दाखविलेली आहे.यापेक्षा कमीत कमी खर्चात प्रशासकीय इमारतीच्या टप्प्याचे कामाचे अंदाजपत्रक तयार करुन मंजूरी घ्यावी व नंतरच सर्वसाधारण सभेपुढे ठेवावे.
- श्री.जयवंत ओक: शहरातील अनेक भागातील लहान-मोठ्या विकासाची कामे पडलेली असल्याचे चित्र स. नगरसेवकांनी हया ठिकाणी नमूद केले आहे.बऱ्याचशा विकास कामांच्या संचिका मा.आयुक्तांकडे पाठविण्यापूर्वी अंदाजपत्रकात तरतूद नसल्याकारणाने किंवा केलेली तरतूद शिल्लक नसल्याने कामे करता येणार नाहीत असे संचिकेत नमूद केले जाते. यासाठी वॉर्डातील अनेक विकास कामासाठी रिव्हाईन्ड बजेटमध्ये तरतूद करुन कार्यवाही केली जाईल असेही सांगितल्या जाते हे कितपत योग्य आहे.याची माहिती दयावी.
- श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय: प्रशासकीय इमारती बांधकाम टप्पा-३ च्या प्रस्तावासाठी अंदाजपत्रकीय तरतूद रु.५०.०० लाखाची करण्यात आलेली आहे व प्रस्ताव मात्र २.०० कोटीच्या वरील रकमेचा आहे.यासाठी किमान २ ते २.५ वर्षांचा कालावधी काम पूर्ण होण्यासाठी लागणार असून आणखी वाढीव अंदाजपत्रक येत्या दोन-तीन वर्षांने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.म्हणजेच सदरचे बांधकाम ४ ते ५ कोटीच्या घरात जाणार आहे.हे सर्व लक्षात घेता प्रशासनाने एकदाच सर्व बाबींचा विचार करुन अंदाजपत्रकात तरतूद करुन काम टप्पाटप्प्याने घ्यावे परंतू १.५% (दिड टक्का) इतरांना देता अंदाजपत्रक जेवढे आहे तेवढ्यातच ज्यामध्ये सर्व कामाचे साहित्य व किरकोळ बाबी धरुनच संपूर्ण केलेल्या अंदाजपत्रकात नमूद केल्या प्रमाणे पूर्ण होईपर्यंतच्या कालावधी असावे.कालावधी जरी वाढला तरी रक्कमेत वाढ होता कामा नये.यासाठी अशी नियमाप्रमाणेच एजन्सी फिक्स करावी.टेंडर मागवून व त्याद्वारे संपूर्ण कामाची देखरेख मनपा संबंधीत अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकून वाढवून घ्यावी.त्यास आमची काही हरकत नाही.
- श्री.गौतम लांडगे: इमारतीचा टप्पा-३ या कामासाठी रु.५०.०० लाखाची तरतूद सध्या केलेली आहे.व पुढील वर्षी पुन्हा वाढीव तरतूद करावी लागेल.यासाठी वास्तू विशारदसाठी प्रशासनाने दिड टक्का देण्याचा उल्लेख याठिकाणी केलेला आहे.तो रद्द करुन मनपाच्याच अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकवी व काम पूर्ण करुन घ्यावी.
- श्री.जावेद रज्जाक: प्रशासकीय इमारत कोणत्या ठिकाणी करणार याचा उल्लेख यात नाही. तेव्हा याची माहिती दयावी. व जुनी इमारत जशीच्या तशी ठेवून दुसऱ्या

- ठिकाणी नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी रु.५.०० कोटीची तरतूद करावी.
- श्री.नरेंद्र पाटील: यावर्षी प्रशासकीय इमारतीचा टप्पा-३ च्या बांधकामासाठी रुपये ५०.०० लाखाची तरतूद अंदाजपत्रकात केलेली आहे.तर पुढील वर्षी सुध्दा रु.५०.०० लाखाची तरतूद करणार म्हणजे दोन्हीही मिळून रु.१.०० कोटीच्या तरतूदीतून इमारतीचा १ ल्या व २ च्या मजल्याचे काम तातडीने व त्याच अंदाजपत्रकात करवून घ्यावे व यासाठी पुढच्या वर्षीच्या अंदाजपत्रकात मंजूरी घेवून कार्यवाही करावी.
- श्री.संजय जोशी: इमारत बांधकामाच्या वेळेस आपण सुपर व्हिजनसाठी बाहेरील व्यक्तीला ठेवतो.तरी ही बांधकामे चांगल्या व सुस्थितीत आढळून न आल्यास किंवा इमारतीत पूढे चालून ठिक होत असल्यास आपण याची जबाबदारी कुणावर धरावी याची माहिती द्यावी.
- श्री.गंगाधर गाडे: इमारतीच्या टप्पातील अंडरग्राऊंडसाठी जो खर्च यामध्ये दाखविण्यात आलेला आहे तो वास्तविक पाहता जास्तीचा असून यात १ ल्या मजल्याचाही खर्च जास्तीचा दाखविण्यात आलेला आहे.याचा फेरविचार व्हावा.
- श्री.मुजीब आलमशा खॉन: मनपा कार्यालयाची इमारत बांधकाम करीत असतांना रोडच्या पश्चिमेकडील बाजूस जाण्यासाठी ओव्हर ब्रिज बांधावा. जेणेकरून प्रशासकीय इमारतीत इकडे तिकडे जाण्यासाठी जादा वेळ लागणार नाही.
- श्री.हमीद उद्दीन ताबा: छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्राचे काम गेली बरेच दिवसापासून चालू आहे.त्याठिकाणी इमारतीचे साहित्य वेळेवर मिळत नाही व कामही बोगस होत आहे व कामाचे अंदाजपत्रक दिवसेंदिवस वाढतच जात आहे. एवढ्या कालावधीत त्यापेक्षा दुसऱ्या एखादया इमारतीचे काम होवून गेले असते.कोणत्याही कामाचे बांधकाम व्यवस्थित होईल याची काळजी प्रशासनाने घ्यावी.
- श्री.वसंत देशमुख: प्रशासनाच्या कामासाठी इमारतीची आवश्यकता आहे.परंतू अंदाजपत्रकात जी तरतूद अगोदरच वाढवून केलेली आहे ती चुकीची आहे कोणत्याही कामाचे अंदाजपत्रक डी.एस.आर.दराप्रमाणेच करावे.प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा कालावधी जवळपास ३-४ वर्षांचा लागणार आहे.त्यामूळे वाढीव अंदाजपत्रक पुन्हा सादर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ज्यामूळे ५ कोटीच्या पेक्षाही जास्त खर्च होईल. यासाठी विविध वार्डातील जी लहान-मोठी विकासात्मक कामे आहेत ती शिल्लक असलेली कामे प्रशासनाने अगोदर पूर्ण करावी.
- श्री.प्रफुल्ल मालानी : सिडको हस्तांतर कर्मचारी आकृतीबंध आराखडा व इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांची काम करण्यासाठी जागा अपुरी असल्याने इमारतीचे बांधकाम होणे अत्यंत जरूरीचे आहे.भविष्य काळात इमारत चांगली होणेसाठी डिझाइनसहित माहिती देणे आवश्यक आहे.
- श्रीमती अलका पाटील: सदरील काम माझ्या वॉर्डातील असून सदरील कामास मंजूरी द्यावी.
- मा.महापौर: प्रशासकीय इमारतीचा टप्पा-३ बाबत संपूर्ण इमारतीची डिझाईन नकाशासह व किती ही बांधकामाचा कालावधी लागेल तरी अंदाज पत्रकीय तरतूद जी केलेली असेल तेवढ्यातच संपूर्ण काम संबंधीत एजन्सी करेल व त्यासाठी वेगळा दिड टक्का वास्तूविशारदला देता येणार नाही.यासह सविस्तर

माहितीसह पुढील बैठकीत प्रस्ताव ठेवावा.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे प्रशासकीय इमारतीचा टप्पा-३ ह्या इमारतीच्या बांधकामाबाबत इमारतीचा नकाशा, डिझाईन बांधकामासाठी कितीही कालावधी लागल्यास एकाच एजन्सी कडून ठरलेल्या अंदाजपत्रकातच व तेवढ्याच रकमेत काम करवून घ्यावे आणि वास्तू विशारदला दिड टक्का फिस देण्याची आवश्यकता नाही. ह्या सर्व माहितीसह पुढील बैठकीत प्रस्ताव ठेवण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.  
वैधानिक कार्यवाही व्हावी.

**विषय:** मालमत्ता अधिकारी यांनी मा.आयुक्त ह्यांच्या मंजूरीनुसार प्रस्ताव सादर केला आहे की, औरंगाबाद महानगरपालिकेच्या मालकीची जी दुकाने/गाळे बांधण्यात आलेली आहे ती सर्व लिलाव पध्दतीने देण्यात येत आहेत. या अगोदरची जी दुकाने /गाळे देण्यात आली त्याची अनामत रक्कम निश्चित करून भाड्यासाठी निविदा मागवून भाडेतत्वावर देण्यात आलेली आहे.

आता महानगरपालिकेच्या मालकीची दुकाने / गाळे खालील प्रमाणे आहे.

- |  |           |
|--|-----------|
| १) सादिया टॉकीजच्या मागील बाजूस एकूण   | ६० दुकाने |
| २) रेल्वेस्टेशन शॉपिंग सेंटर (नियोजित) | ३६ दुकाने |
| ३) चिकलठाणा वि.क्र.५ लगत (नियोजित)     | ०६ दुकाने |

नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई-३२ दि.२९ फेब्रुवारी ९६ क्र.१०९६/१६२/प्र.क्र./९६ नवि-६ अन्वये शासनपत्र नगरविकास व सार्वजनिक आरोग्य विभाग क्र/बी.एम.सी./२३८०/५११० नवि-३ दि.२१ ऑक्टोबर १९८१ अन्वये अनुसूचित जाती जमाती व विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी ५ % गाळे दुकाने आरक्षित ठेवून ती कमीत कमी किमतीत लिलावाद्वारे निकाली काढण्यात यावेत अशा सूचना आहे.

वरील पत्राचे आधारे कार्यालयीन नाथ मार्केट येथील ३१ दुकानापैकी २ दुकाने ही मागासवर्गीयासाठी राखीव ठेवण्यात येवून त्यांच्याकडून अनामत रक्कम ही ५०% इतकीच घेण्यात यावी असा सर्व साधारण सभेत ठराव क्र. ८७/९ दि.२२/४/९० ला पारीत झालेला होता. त्यानुसार दुकाने भाड्याने देण्यात आलेली आहे.

आता दुकाने वाटप करतांना रु.४०००/- प्रति चौ.मी. असा दर ठराव क्र.१६३/३ दि.१६/३/९६ नुसार सर्वसाधारण सभेमध्ये पारीत झालेला आहे.

शासनाच्या पत्रकानुसार व्यापारी संकुलामध्ये आरक्षण ठेवणे आवश्यक असल्यामुळे महानगरपालिकेच्या ३ ठिकाणी असलेल्या (नियोजित) एकूण १०२ दुकाने पैकी ५ गाळे आरक्षित ठेवण्यात आली असून त्यांच्याकडून अनामत रक्कम व भाडे किती घ्यावे याबाबत योग्य त्या कार्यवाहीसाठी प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे विचारार्थ सादर.

**संवाद:**

श्री.प्रदीप जैस्वाल: शासन धोरणानुसार मनपाच्या मालकीची दुकाने/गाळे आरक्षित धोरणाबाबत माहिती द्यावी.

मा.महापौर : मालमत्ता अधिकारी यांनी माहिती द्यावी.

मालमत्ता अधिकारी: अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी शासनाच्या धोरणानुसार दुकाने, गाळे, टप्प्या ५% आरक्षित ठेवण्याचा विचार व्हावा तसेच अनामत रक्कमेबाबत मा.सर्व साधारण सभेने निर्णय घेणे उचित राहिल.



श्री.गजानन बारवाल: रेल्वेस्टेशन येथील मनपाच्या मालकीच्या गाळयांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही.त्यापेक्षा ओपन मार्केटमध्ये जे दर आहेत त्याप्रमाणे प्रशासनाने कार्यवाही करावी.

श्री.प्रभाकर विधाते : सुपर मार्केटमधील गाळा क्र.१० बाबत प्रशासनाने कार्यवाही केली याची माहिती दयावी.

श्री.अ.मिरा सलामी : मनपातील मालकीचे गाळे/दुकाने आहेत ज्यांना शासन धोरणानुसार अनु.जाती / अनु.जमातीसाठी आरक्षित ठेवतो त्याप्रमाणे अंध,अपंग,मुकबधीर व सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रथमतः प्राधान्य दयावे व जे गाळे खरीदतात ते इतरांना ३-३ वर्षासाठी भाड्याने देतात. याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी.

श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय,श्री.गौतम लांडगे : शासन नियमाप्रमाणे ५% आरक्षित गाळे / दुकाने त्यांनाच दयावे व ५% सुशिक्षित बेकार व अंध,अपंग व मुकबधीर यांना दयावे.

मा.महापौर : ठिक आहे.प्रस्ताव मंजूर करण्यात येतो.

**ठराव:** प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे महानगरपालिका मालकीची जी दुकाने/ गाळे बांधण्यात आलेली आहेत ती सर्व लिलाव पध्दतीने देण्यात येत आहे.नगर विकास विभाग मंत्रालय,मुंबई-३२ दि.२९ फेब्रुवारी ९६ क्र. १०९६/१६२/प्र-७/९६ नवि-६ अन्वये शासन पत्र नगरविकास व सार्वजनिक आरोग्य विभाग क्र. बी एम सी ३२५०/५११०/ नवि-३ दि.२१ ऑक्टोबर १९८१ अन्वये अनुसूचित जाती/जमाती व विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी ५% गाळे/दुकाने आरक्षित ठेवून ती कमी किमतीत लिलावाद्वारे निकाली काढण्यात यावेत अशा सूचना आहेत.त्याप्रमाणे नाथ मार्केट येथील एकूण ३१ दुकानांपैकी २ दुकाने ही मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात येवून त्यांच्याकडून अनामत रक्कम ही ५०% इतकीच घेण्यात यावी.असे सर्वसाधारण सभेचा ठराव क्र.८७/९ दि. २२/४/९० ला मंजूरी मिळाली त्यानुसार भाड्याने दिलेले आहेत.आता दुकाने वाटप करतांना रु. ४०००/- प्रति चौ.मी. असा दर ठरव क्र. १६३/३ दि. १६/३/९६ नुसार सर्वसाधारण सभेत पारीत झालेला आहे.

शासनाच्या उपरोक्त पत्रकानुसार व्यापारी संकुलामध्ये आरक्षण ठेवणे आवश्यक असल्यामुळे मनपाच्या ३ ठिकाणी असलेल्या (नियोजित) एकूण १०२ दुकाने अनु.जाती /जमाती व विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी आरक्षित करणे त्याचप्रमाणे सुशिक्षित बेकार/अंध/अपंग/मुकबधीर यांनाही ५% जागा आरक्षित करणे त्याचप्रमाणे सुशिक्षित ठेवून मागासवर्गीयांना ५०% अनामत रक्कमेत सूट देण्यास भाडे नियमाप्रमाणे घेण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.

वैधानिक कार्यवाही व्हावी.

### पुरवणी विषय पत्रिका

**विषय क्र.१११/८ :** शहर व शहराच्या बाहेरील राहणाऱ्या अपस्मार पीडीत गरीब/आर्थिक कमकुवत अशा व्यक्तींना इलाजासाठी वेळ प्रसंगी पैसा उपलब्ध होत नाही.अपस्मार (मीर्गी) हा एक फार मोठा दुर्घर आजार आहे. अशी व्यक्ती कोणत्यावेळी कोणत्या ठिकाणी कसा पडेल व त्याचे आर्थिक वा शारीरिक किती प्रमाणात नुकसान होईल याची कल्पना करता येत नाही.अपस्मार पीडीताचा रोग व इतर रोग इतर रोगाप्रमाणे केव्हा बरा होईल याची ही निश्चिती नसते. संबंधीतास समाज सुध्दा जवळ करत नाही.घरातील लोक सुध्दा त्रासलेले असतात.अशा लोकांच्या इलाजासाठी महानगरपालिकेच्या स्वेच्छा निधितून आर्थिक मदत

देण्याची आम तरतूद नाही.ती देण्याबाबत धोरण ठरविणेस्तव व त्यावर चर्चा करण्यासाठी सभागृहाला विनंती करित आहोत. सभागृह याकामी धोरण ठरवून अपस्मार पिडीतांना हातभार लावण्याच्या बाबतीत सहभागी होतील अशी विनंती आहे.

सुचक : श्री.व्हि.बी.देशमुख.

अनुमोदक : श्री.हमीदउद्दीन ताबा.

#### संवाद :

श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय : प्रस्तावात सुचित केल्यानुसार फिट,दमा या रोगांवर स्वेच्छा निधितून आर्थिक मदत देण्याबाबत कार्यवाही करण्यास मंजूरी देणे योग्य.

श्री.वसंत देशमुख : सभागृहात प्रस्ताव ठेवण्याचा मुद्दा एवढाच कि,अपस्मार (मीर्गी) हा एक आजार असून अशा रोगांसाठी इलाज करण्यासाठी मनपाच्या स. नगरसेवकांच्या स्वेच्छानिधितून आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे.करीता सभागृहाने मान्यता द्यावी.

श्री.प्रदीप जैस्वाल : अशा प्रकारच्या आजाराचे निदान करण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागात औषधोपचार करण्यात यावे.

मा.महापौर : याबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी माहिती द्यावी.

अ.वै.अधि. : सदरील रोगांवर इलाज करण्यासाठी शासकीय रुग्णालयात रुग्ण येत असता त.प्रामुख्याने फिटस,किडनी व रक्ताचे कॅन्सर आदीबाबत सर्जरीवर इलाज करण्यासाठी ऑपरेशनवर खर्च करण्यासाठी रुपये १.०० लाख मदत दिली जाते.याबाबत अशा रोगाने ग्रासलेल्या व्यक्तींना मनपाच्या स्वेच्छानिधितून आर्थिक मदत द्यावी असा प्रस्ताव आहे.

डॉ.भागवत कराड : या प्रकारच्या आजारावर स्वेच्छा निधीतून प्रत्येकी रु. १०००/- जरी दिले तरी आजार बरा होणे शक्य नाही.शिवाय अशा रोगांवर पैसा अपुरा पडतो .यासाठी मनपाच्या दवाखान्यात ग्रासलेल्या व्यक्तींना औषधोपचार करण्यात यावे.

श्री.फैय्याज कुरेशी,श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय : आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी आपला अभिप्राय द्यावा.

आ.वै.अधि. : तीन रोगांवर रु. १.०० लाख ऑपरेशन सर्जरीवर करण्यासाठी देण्यात येतो.परंतू या व्यतिरिक्त इतर रोगांवर खर्च करणेबाबत सुविधा प्राप्त करून देणेसाठी समाविष्ट करणेचा निर्णय घेणे योग्य नाही.

श्री.मुजीब आलमशा खान : कोणत्या आजारावर आर्थिक मदत द्यावी किंवा नाही हा प्रश्न सभागृहाचा आहे.यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी केलेला खुलासा चुकीचा आहे.

आरोग्य वै.अधि. : मी योग्य नाही असे म्हटले ही तर मी माझे मत स्पष्ट केलेले आहे.सभागृहाने निर्णय द्यावा.

श्री.वसंत देशमुख : अशा प्रकारच्या रोग्यांबाबत मनपाच्या स्वेच्छानिधीतून आर्थिक मदती बाबतच्या प्रस्तावास मंजूरी द्यावी.

मा.महापौर : चर्चे अंती असे ठरले की, कोणत्याही आजाराने पिडीत असलेल्या व्यक्तींना आर्थिक मदत न घेता मनपाच्याच दवाखान्यातून औषधोपचार द्यावा.नंतरच पूढील कार्यवाही प्रशासनाने करावी.

ठराव : प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे कोणत्याही आजाराने पिडीत असलेल्या व्यक्तींना प्रथमतः महानगरपालिकेच्या दवाखान्यातून औषधोपचार करून द्यावे. नंतरच प्रशासनाने पूढील

कार्यवाही करावी असे सर्वानुमते ठरले.  
वैधानिक कार्यवाही व्हावी.

मा.महापौर : चहापानासाठी अर्धातास सभा तहकूब करण्यात येते.  
(वेळ अंदाजे १.४० वा.सभेला सुरुवात अंदाजे २.२५ वा.)

मा.महापौर : आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी माहिती दयावी.  
आरोग्य वैद्यकीय अधिकारी : तिन रोगांबाबत शासनाच्या निर्णयानुसार आपण संबंधीत रुग्णास मदत देतो.त्या व्यतिरिक्त देत नाही.माझ्याकडून काही बोलण्याच्या ओघातून वेगळा शब्द उच्चारण्यात आलेले असल्यास मी सभागृहाची माफी मागतो.

**-: ऐनवेळची चर्चा :-**

श्री.मुजीब आलमशा खान : गेल्या आठ दिवसांपासून मी कार्यकारी अभियंता व विभागीय अधिकारी यांना पत्र दिलेले आहे की,माझ्या वॉर्डात फार दुर्गंधी आहे.त्यावर अदयापही कार्यवाही झालेली नाही.याचे करण काय? गेली जवळपास ३ महिनेपासून तक्रार नोंदवूनही कार्यवाही न झाल्यास प्रशासन सुस्त आहे असे वाटते.

मा.महापौर : संबंधीत अधिकारी यांनी माहिती दयावी.

आरोग्य वै.अधि. : मो.मुजीब कॉलनी येथील ज्या ज्या ठिकाणी ढिगारे माती वगैरे रोडवर पडलेली आहे. ती उचलण्याची कार्यवाही चालू आहे.व ज्या भागामध्ये घाण साचलेली आहे. तेथेही तातडीने कार्यवाही करण्यात येईल.

श्री.मुजीब आलमशा खान : गेली ४-५ महिनेपासून माती उचलण्याचे काम झालेले नाही. त्यामूळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे.जर सर्वसामान्य लोकांना काही झाल्यास कोण जबाबदार राहणार याच संदर्भात मा.आयुक्त यांनी आदेश देवूनही कार्यवाही झालेली नाही.महानगरपालिकेतर्फे कर वसुली केल्या जाते परंतु सुविधा पुरविल्या जात नाही तर टॅक्स वसूल करण्याचा आपणास अधिकार राहिल.

मा.आयुक्त : मुजीब कॉलनी मध्ये अस्वच्छते बाबत मी स्वतः पाहणी केली आहे या संदर्भात संबंधीत विभागीय अधिकारी यांना मी सूचनाही दिलेल्या होत्या. त्याच प्रकारे विभाग-आयुक्त यांनाही सूचना देवून तीन दिवसांत कार्यवाही करण्यास सांगितले.

श्री.मुजीब आलमशा खान : मा.आयुक्त यांनी तीन दिवसांत स्वच्छतेचे काम पूर्ण करण्याबाबत सूचना दिलेल्या असतानाही काम केलेले नाही. याबाबत जर काम प्रशासनाने केले असल्यास मी पदाचा राजीनामा द्यावयास तयार आहे.अन्यथा संबंधीत अधिकारी यांनी राजीनामा दयावा.

मा.आयुक्त : शासकीय अनुदानातून विविध वॉर्डातील काही समस्याबाबत सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवून कार्यवाही करण्याची प्रक्रीया चालू आहे.

मुजीब आलमशा खान : एकतर्फी काम स्वच्छतेचे होतात असे दिसते गेले आठ दिवसांपासून माझ्यावॉर्डातील पाणी पूरवठा झालेला नाही.नागरिक त्रस्त झालेले आहेत.पाणी न येण्याचे कारण काय?

कार्ये.अभि.पाणीपूरवठा : मागील आठवड्यात पाणी पुरवठा कमी होता त्यामूळे उंच भागात

पाणी पुरवठा झालेला नसेल, ज्या भागात पाणी पुरवठा होत नसल्यास तातडीने कार्यवाही करण्यात येईल.

श्री.मुजीब आलमशा खान : संबंधित अधिकारी सभागृहात दिशाभूल करित आहे.संबंधित अधिकाऱ्यांना मी स्वतः माझ्या वॉर्डातील पाणी पुरवठा व्यवस्थित नसल्याचे सांगूनही कार्यवाही होत नाही व सुविधा देत नाहीत तर त्याची जबाबदारी मा.महापौर यांचेवर राहिल.

मा.महापौर : आरोग्य वैद्यकीय अधिकारी व कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा यांनी संबंधित वॉर्डातील नागरी सुविधा बाबत तातडीने निर्णय कार्यवाही करून पुढील बैठकीत माहिती दयावी.

श्री.हमीदोद्दीन ताबा : दि.१९/७/१७ च्या सर्वसाधारण सभेस तीस खाटांचा दवाखाना बांधणेबातच्या कामाबाबत त्यावेळेस दोन कनिष्ठ लिपिकांना निलंबित करण्यात आले होते. त्यावेळेस दोन महिन्यात अहवाल देणेची सूचना सभागृहात केलेली असतांनाही अदयापही अहवाल प्राप्त आहे याचे कारण काय? त्याच प्रमाणे शहर अभियंता हे पद स्लम विभागासाठी वेगळा करण्याबाबतही प्रस्ताव मंजूर झालेला आहे. त्याबाबतची ही कार्यवाही प्रलंबित का आहे याची माहिती दयावी.

मा.उपआयुक्त : दोन महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. याबाबतीची चौकशी चालू असून मा.महापौर यांचेकडे आणखी एक महिन्याचा कालावधी वाढवून देणेची विनंती केलेली आहे. त्यानुसार चौकशी अहवाल एक महिन्यात सादर करण्यात येईल.

श्री.हमीद ताबा : सभागृहात झालेल्या निर्णयान्वये वेळेवर अहवाल सादर करावा व प्रशासनाने कार्यवाही करावी.त्याचप्रमाणे स्लम भागासाठी स्वतंत्र शहर अभियंता पद भरणे बाबतचे आदेश काढलेले होते ते रद्द का केले याची माहिती दयावी.

मा.उपआयुक्त-१ : आदेश काढणेसाठी चर्चा चालू होती. नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.

श्री.हमीद ताबा : आदेश काढलेले असल्यास संबंधितास का देण्यात आले नाही.

श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय : शहर अभियंता (स्लम) साठी आदेश जारी केले परंतु पुन्हा रद्द का केल्याचे समजते ही वार्ता प्रशासनाची गुप्ततेची असतांनाही ही बाब बाहेर कशी गेली.प्रशासनाचा कारभार त्यामूळे ठिक नाही असे वाटते.प्रशासनाने ज्या नियमांच्या आधारे प्रमोशन घेवून संबंधित अधिकाऱ्यांचे आदेश काढणे व पुन्हा रद्द करणे हे कुणाही व्यक्तीच्या दबावाखाली प्रशासनाने येवू नये असे असतांनाही प्रशासनाचे धोरण मुळीच चुकीचे आहे असे वाटते.कोणतीही कार्यवाही करावयाची झाल्यास सभागृहाला विश्वासात घेवूनच कार्यवाही करावी.

श्री.हमीद ताबा : प्रशासनाने एका कार्यकारी अभियंता पदाच्या अधिकाऱ्यांचा आदेश काढलेला असतांनाही तो आदेश रद्द केला याचे कारण काय? प्रशासन सुस्त झालेले आहे.हया उदाहरणावरून स्पष्ट होते.

श्री.फैय्याज कुरेशी,श्री.जावेद रज्जाक : उपआयुक्त-१ यांच्या दालनात त्यांच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या,धक्काबुक्की केली,दरवाजा बंद करून कुलूप लावले.संबंधितांना धमक्या देण्यात आल्या व दबाव टाकण्यात आला हे खरे आहे काय? संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दयावी.

- श्री.गंगाधर गाडे : संबंधित अधिकारी सांगतात आदेश काढलेले नव्हते.चर्चा होणार होती तर स.सदस्यांना कोणत्याही शासकीय कामात अडथळा निर्माण होईल अशा प्रकारची वागणूक अधिकाऱ्यांबरोबर करू नये.
- मा.महापौर : उपआयुक्त-१ यांनी माहिती दयावी.
- उपआयुक्त-१ : स.सदस्यांनी माझ्या दालनात येवून कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की केली नाही व काचाही फोडलेल्या नाहीत किंवा दरवाजा बंद करून कुलूप लावलेले नाही. कार्यकारी अभियंता ह्या पदाचे आदेशा बाबत मा.आयुक्त यांच्याशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घ्यावा असे सांगितले.
- श्री.जावेद रज्जाक : ज्या स.सदस्यांनी उप आयुक्त-१ यांच्या कॅबिनमध्ये जावून धमक्या दिल्या,काचा फोडल्या ही बाब गंभीर असून लोकशाहीला काळीमा फासणारी आहे व निंदणीय होय.अशा प्रकारचे अधिकाऱ्यांवर धमक्या देणारे नगरसेवक कोण आहेत.त्यांचे नाव सभागृहात सांगावे.
- उप आयुक्त-१ : माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकलेला नाही व कोणत्याही प्रकारचे आदेश अधिकाऱ्यांचे काढलेले
- श्री.संजय जोशी : दै.विश्वामित्रा या दैनिकात मा.महापौरांचा अपमान अशी बातमी छापून आलेली आहे.याबाबत माहिती दयावी.
- श्रीमती मोहसिना बिल्किस : स.सदस्यांनी उपआयुक्त-१ यांना धमक्या दिल्यानंतर त्यांचे नाव काय आहे ते सांगावे?
- श्री.काशीनाथ कोकाटे : उपआयुक्त-१ यांच्या दालनात ज्या स.स.नी जावून धमक्या दिल्या त्यांचे नाव जाहीर करावे अशा प्रकारचे कृत्य शासन पदाधिकारी करित असल्यास ते योग्य नाही.
- उपआयुक्त-१ : स.स.श्री.प्रदीप जैस्वाल माझ्या दालनात आलेले होते.
- श्रीमती आबेदा बेगम : माझ्या वॉर्डातील शाळेची समस्या तातडीने सोडवावी.एका-एका वर्गात १०० विद्यार्थी असून त्या शाळेत फर्निचर खुर्च्या टेबल पुरविण्याची व्यवस्था करावी.शाळेतील छतावरील पत्रे खराब असून त्यापेक्षा इतर ठिकाणी नवीन इमारत मनपाने बांधून द्यावी. स्वच्छतेसाठी झोनतर्फे कार्यवाही करावी.
- मा.आयुक्त : स.सदस्या यांनी सूचना केल्यानुसार त्यांच्या वॉर्डातील स्वच्छता करण्याचे प्रयत्न चालू आहेत. याभागात नवीन शाळा बांधण्यासाठी जागेची पुरेशी व्यवस्था नाही.त्या ठिकाणी जो नाला आहे त्या ठिकाणी खूप घाण असून बांधकाम करण्यास अडचणी येतील तोपर्यंत शाळा भाड्याने घेता येवू शकते.
- श्रीमती आबेदा बेगम : माझ्या वॉर्डात गेल्या दहा महिन्यापासून खांडकी कामाचे रु. ४.०० लाखाचे काम मंजूर असून कामाची सुरुवात अद्यापही नाही.
- श्री.फैय्याज कुरेशी : संबंधित ठिकाणी अगोदरच्या खांडक्या बसविलेल्या होत्या त्याच काढून तिथल्या तिथे बसविण्यात येणार असे कळते.
- शहर अभियंता : या भागातील ज्या ठिकाणी खांडक्या होत्या त्या काढून टाकून त्या ठिकाणी शहाबादी फरशी बसविण्यात येतील.पुन्हा खांडक्या बसविण्यात येणार नाही.
- मा.महापौर : स.सदस्या श्रीमती आबेदा बेगम यांच्या सूचनेनुसार त्यांच्या वॉर्डातील खांडक्या बसविण्याच्या प्रस्तावाबाबत तातडीने कार्यवाही करावी.त्यासोबतच त्या वॉर्डात शाळेची इमारतीसाठी प्रशासनाने योग्य ती दखल घेवून कार्यवाही करावी.
- श्री.मोहसिन अहेमद : मागील सर्वसाधारण सभेमध्ये खालीलप्रमाणे प्रस्ताव मंजूर झालेले असून त्याबाबतची कार्यवाही व्हावी.

- १) मो.कैसर कॉलनीतील २० खाटांचा दवाखाना चालू करणे.
  - २) महानगरपालिकेची खुली जागा जियाउद्दीन ले आरुट ज्यावर अतिक्रमण झालेले आहे.सदरील केस कोर्टातून मनपाने हरलेली आहे.त्यावर कार्यवाही व्हावी.
  - ३) मो.जिन्सी ते चंपा मस्जीद या डी.पी.रोडमध्ये बाधीत होणाऱ्या लोकांना रु. १०.०० लाख मोबदला देण्यात आलेला असूनही त्या रस्त्यावरील अतिक्रमणे अदयापही मनाने हटविलेली नाहीत तेव्हा याबाबत विधी सल्लागार व प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून रस्ता मोकळा करावा.
  - ४) मो.रोशनगेट येथे एक स्टेडियम करणेबाबत जागा संपादन करणेसाठी त्या ठिकाणी असलेल्या जिनिंग प्रेसच्या बाबतीत योग्य ती कार्यवाही प्रशासनाने करावी व अंदाजपत्रकात अशा प्रकारची तरतूद करावी.
- मा.महापौर : स.सदस्य श्री. मोहसीन अहेमद यांनी मांडलेल्या सूचनाबाबत संबंधीत अधिकाऱ्यांनी पुढील बैठकीत सविस्तर माहिती द्यावी व पुणे येथील नगररचना संचालक या कार्यालयात जाणेसाठी मनपाचे सहा.संचालक नगररचना स.मोहसीन अहेमद व आणखी एक नगरसेवक यांचे सोबत जावून मनपाच्या अशा खुल्या जागावरील विकास कामाचे प्रकरणे तपासून कार्यवाहीसाठी जावून येण्यास सर्व साधारण सभेत परवानगी देत आहे.
- शहर अभियंता : मो.कैसर कॉलनी येथील २० खाटांचा दवाखाना बांधकाम करणेसाठी संबंधीक ठिकाणी ४०% अनधिकृत बांधकाम असून ते काढल्यानंतरच कार्यवाही करण्यात येईल व सदरच्या ठिकाणी जागा अपूरी पडते.इतर दुसऱ्या ठिकाणी जागा उपलब्ध असल्यास पाहणी करून कार्यवाही करण्यात येईल.
- मा.महापौर : मो.जिन्सी ते नागसेन कॉलनी येथील अतिक्रमण रोडमधील हटवून जागा संपादन केलेल्या लोकांना पैसे देवून कार्यवाही झालेली नाही.तेव्हा तातडीने प्रक्रीया पूर्ण करावी.
- अॅड.वानखेडे : माझ्या वॉर्डात संभाजी वाचनालयाचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे.त्याबाबत अदयाही कार्यवाही झालेली नाही.
- मा.महापौर : प्रस्ताव मंजूर असेल परंतु जागा कुठे आहे ते दाखवावे.
- शहर अभियंता : प्रस्तावात जागेचा उल्लेख नाही स.सदस्य यांचे सोबत प्रत्यक्षात पाहणी करून कार्यवाही करण्यात येईल.
- श्री.संजय जोशी : १) दैनिक विश्वमित्र या दैनिकात मा.महापौरांना चव नाही असा उल्लेख केलेला आहे.तसेच दैनिक अजिंठा हया वृत्तपत्रात सुध्दा जकात मध्ये महापौरांचा संबंध आहे असे स्पष्ट केले आहे अशा प्रकारचे उल्लेख वृत्तपत्रात आल्याने महापौरांचा अपमान होय.त्याबाबत खरे काय आहे याची माहिती द्यावी.
- २) त्याचप्रमाणे शिक्षक भरती प्रकरणी माजी महापौर श्री.गजानन बारवाल यांच्या काळात अहवाल तयार झालेला असूनही सभागृहात अहवाल सादर झालेला नाही.शिक्षक भरतीवेळी जवळपास ४० ते ५० हजार रु.येथील काही कर्मचारी/ अधिकारी यांनी घेवून फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे व मनपाला काळीमा फासणारी घटना हयया शिक्षक भरतीत केली आहे.याचा अहवाल सभागृहात सादर करून संबंधीतांवर कार्यवाही का होत नाही.पोलीस केस का होत नाही.

मा.महापौर : १) श्री.संजय जोशी यांनी सूचना केल्यानुसार ज्या वृत्तपत्रात माझ्याबाबतीत जकातीच्या संदर्भात जो आरोप घेतलेला आहे तो संपूर्णपणे निराधार व चूकीचा असून ह्या आरोपाशी माझा काही एक संबंध नाही.

३) शिक्षक भरती प्रकरणी माजी महापौर श्री.गजानन बारवाल यांच्याकडे संपूर्ण अहवाल समीतीने सादर केलेला होता परंतु श्री.बारवाल यांनी त्यावर स्वाक्षरी केलेली नसल्याने तो अहवाल माझ्याकडे आहे.माझ्या काळातील हा अहवाल नसल्याने सादरचा अहवाल पडलेला आहे.आत या सभागृहात सादरचा शिक्षक भरती अहवाल मी मा.आयुक्त हयांचेकडे सुपूर्त करित असून मा.आयुक्तांना "तीन" दिवासात या शिक्षक भरतीने ते दोषी कर्मचारी किंवा अधिकारी असतील त्यांचेवर कार्यवाही करावी असे मी जाहीर करतो.

मा.आयुक्त : कार्यकारी अभियंता स्लम हे पद प्रशासकीय दृष्ट्या कार्यवाही करून भरावे लागते. यासाठी संबंधीत उपअभियंता संवर्गातील जेष्ठता यादी अंतीमरित्या झाल्यानंतर मुंबई प्रांतिक महानगरपालिक एका कार्यकारी अभियंता या पदाच्या निर्मितीसाठी रु.८.०० कोटीची उलाढाल त्या विभागातील अंदाजपत्रकातून झालेली पाहीजे.स्लम विभागात रु. ४.०० कोटीचीही सध्या अंदाजपत्रकातून उलाढाल दिसत नाही.शहरातील स्लम घोषित झोपडपट्ट्या एकूण ५२ आहेत.त्या सर्व भागातील विविध मागत्या सारख्या येतात.याबाबत कार्यकारी अभियंता स्लम साठीच्या अधिकाऱ्यांचे पद भरावयाचे झाल्यास मुंबई प्रांतिक मनपा अधि. ६८(२) अन्वये स्थायी समीतीला प्रस्ताव दाखल करण्यासाठी सविस्तर तपासणी करूनच निर्णय घेणेस्तव ठेवावे लागेल असे माझे मत आहे.तरी याबाबत सभागृहाने चर्चा करावी.

श्री.मनमोहनसिंग ओबेरॉय,श्री.हमीद ताबा : कार्यकारी अभियंता या पदाची नियमाप्रमाणे कार्यवाही करून आदेश काढलेले असतांना रातोरात आदेश रद्द का करण्यात आला याची माहिती द्यावी.

श्री.संजय जोशी : कार्यकारी अभियंता हे पद न भरता सदरील काम कनिष्ठ अभियंता व उपअभियंता यांचेकडून करून घेता येणार नाही काय?

श्री.सै.अली मिरासलामी : आदेश रद्द करण्याचे कारण काय?

मा.महापौर : पाच मिनिटांसाठी सभा तहकूब करण्यात येते.

(वेळ अंदाजे ४.०० वा.सभेला सुरुवात अंदाजे ४.०५ वा.)

मा.महापौर : आजची सभा कोरम अभावी संपविण्यात येते.

"जन गण मन" राष्ट्रगीताने सभा संपली.

स्वाक्षरीत/-  
नगरसचीव  
महानगरपालिका,औरंगाबाद.

स्वाक्षरीत/-  
मा.महापौर  
महानगरपालिका,औरंगाबाद.

## औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद.

दिनांक १०/११/१७ रोजी संपन्न झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त. मा.महापौर श्री.अब्दुल रशीद खॉन (मामू) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १०/११/१९९७ रोजी विशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाली तिचे इतिवृत्त.सभेची सुरुवात "वंदेमातरम" हया गीताने "कै.प्रबोधकार केशव सिताराम ठाकरे" सभागृहात सकाळी ११.३० वाजता झाली. सभेस अधिकारी वर्ग व खालीलप्रमाणे स.सदस्य उपस्थित होते.

१) स.स.श्री.तरवेंद्रसिंग महेन्द्रसिंग धिल्लन	मा.उपमहापौर
२) --/--श्री.सुदाम सोनवणे	स.सदस्य
३)--/-- श्री.प्रभाकर विधाते	--/--
४)--/--श्री.फैय्याज अहेमद कुरेशी	--/--
५)--/--सौ.रुखमनबाई खंडेराव लोखंडे	--/--
६)--/--श्री.गौतम भागाजी खरात	--/--
७)--/--सौ रजनी रमेश जोशी	--/--
८)--/--सौ.उषाबाई दिलीप गायकवाड	--/--
९)--/--सौ.विमलबाई नंदकुमार मुंडलिक	--/--
१०)--/--सौ.शीलाबाई सिताराम गुंजाळे	--/--
११)--/--श्री.गौतम लिंबाजी लांडगे	--/--
१२)--/--श्री.महादेव पुंडलिकराव सुर्यवंशी	--/--
१३)--/--श्री.नरेंद्र यादवराव पाटील	--/--
१४)--/--श्री.काशीनाथ हरीभाऊ कोकाटे	--/--
१५)--/--श्री.रविंद्र बाबुराव इंगळे	--/--
१६)--/--श्री.सुभाष भिकाजी टाकळकर	--/--
१७)--/--श्री.प्रफुल्ल लालचंद मालानी	--/--
१८)--/--श्रीमती चंपाबाई वि.पांचाळ	--/--
१९)--/--श्री.अजीजखॉ गणीखॉ	--/--
२०)--/--श्रीमती आबेदा बेगम मो.मुस्तफा	--/--
२१)--/--सौ.नुरजहाँ बेगम अ.रहेमान	--/--
२२)--/--श्री.वसंत विनायकराव देशमूख	--/--
२३)--/--श्री.हाजी मोहसीन अहेमद हाजी बशीर अहेमद	--/--
२४)--/--श्री.मुजीब आलमशा खॉन	--/--
२५)--/--सौ.मोहसिना बिल्किस विखारोद्दीन	--/--
२६)--/--श्री.अ.जावेद रज्जाक	--/--
२७)--/--श्रीमती जाहेदा बेगम म.जमीर	--/--
२८)--/--श्री.त्रिंबक गणपतराव तुपे	--/--
२९)--/--श्री.किशोर बाबुलाल तुळशीबागवाले	--/--
३०)--/--श्रीमती पुष्पाताई सु गंगवाल	--/--
३१)--/--श्री.हमीद उद्दीन ताबा फसीयोद्दीन	--/--
३२)--/--म.अ.रऊफ म.अ.माबुद	--/--
३३)--/--श्री.स.अ.इकबालोद्दीन स.मो.कुतूबोद्दीन	--/--



३४)--//--श्री.प्रदीप शिवनारायण जैस्वाल	--//--
३५)--//--श्री.सय्यद अली मिरा सलामी	--//--
३६)--//--श्री.जयवंत केशवराव ओक	--//--
३७)--//--कु.माया लिंबाजी लाडवाणी	--//--
३८)--//--सौ.सविता संजय आव्हाड	--//--
३९)--//--सौ.निर्मला विठ्ठल कांबळे	--//--
४०)--//--श्री.विकास रतनलाल जैन	--//--
४१)--//--श्री.गंगाधर सुखदेव गाडे	--//--
४२)--//--श्री.गीरजाराम नानाराव हाळनोर	--//--
४३)--//--सौ.ज्योस्ना दौलतराव हिवराळे	--//--
४४)--//--श्री.राजकुमार ऊर्फ सांडूबा बचाटे	--//--
४५)--//--सौ.राधाबाई तळेकर	--//--
४६)--//--श्री.नरसिंग मुरलीधर ढगे	--//--
४७)--//--श्री.विठ्ठल किसन जाधव	--//--
४८)--//--सौ.मंदा धनंजय काळुसे	--//--
४९)--//--सौ.सुनंदा उत्तम कोल्हे	--//--
५०)--//--श्री.बन्सी तुळशीराम गांगवे	--//--

**विषय क्र.११२/१** : जायकवाडी पाणीपूरवठा योजना औरंगाबाद महानगरपालिकेस हस्तांतरीत करणेबाबत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण औरंगाबाद हयांचे पत्रक ३६५४ दि.२४/१०/९७ नुसार उपरोक्त पत्रान्वये जायकवाडी पाणी पुरवठा योजना हस्तांतरीत करुन घेण्यास एक महिन्याचा कालावधी दिलेला आहे.सदरील योजना महानगरपालिकेस हस्तांतरीत करणेबाबत महाराष्ट्र शासनाने दि.१०/७/९७ रोजी शासन परिपत्रक क्र.१०९७/१७७७ अन्वये महानगरपालिकेस सदर योजना हस्तांतरीत करुन घेण्याबाबत आदेश काढले आहे.

सदरील योजना हस्तांतरीत करुन घेण्याबाबत सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा होवून शासन स्तरावर महानगरपालिकेच्या अडचणीबाबत मा.महापौर यांनी निवेदन दिले आहे.

करिता सदरील योजना हस्तांतरित करुन घेण्याबाबत सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा होवून शासन स्तरावर महानगरपालिकेच्या अडचणी बाबत मा.महापौर यांनी निवेदन दिले आहे.

करिता सदरील योजना हस्तांतर करण्याबाबत सर्वसाधारण सभेत माहीतीस्तव सादर.

#### संवाद :

मा.महापौर : हॉटेल रामा इंटरनॅशनल या ठिकाणी मा.मंत्री महोदय समवेत एका कार्यक्रमात असल्याने उशीर झाला आता स.सदस्यांनी पाणीपूरवठा हस्तांतरण बाबत चर्चा करावी.हया अगोदर सभागृहात चर्चा झालेली असून चर्चे अंती असे ठरले की,मुख्यमंत्री महोदय यांनी या संदर्भात भेटी अंती काय निष्कर्ष लागेल त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.त्यातच शासनाचे एकपत्र महानगरपालिकेकडे आलेले आहे की, जायकवाडी पाईपलाईन हस्तांतरण २२ नोव्हेंबर १९९७ रोजी महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्यात यावी नसता पाणी पूरवठा बंद करण्यात येईल.तेव्हा सभागृहात चर्चेमध्ये काय जो निर्णय होईल त्यासाठी आणखी सभा ठेवलेली आहे.या संदर्भात कार्यकारी

अभियंता पाणी पुरवठा यांनी सविस्तर माहिती द्यावी.

श्री.मुजीब आलमशा खान: जायकवाडी पाणी पुरवठा हस्तांतरण करण्याबाबत या सभागृहात चर्चा चालू असून जायकवाडी हस्तांतरण झाल्यानंतर तेथील कर्मचारी आपल्याला किती घ्यावयाचे व किती कर्मचारी वर्ग बाहेरील घ्यावयाचा याची माहिती द्यावी.त्याचप्रमाणे हस्तांतर केल्या नंतर किती कर्मचाऱ्यांची आपल्याला आवश्यकता आहे व पाणी पुरवठ्याचा जो खर्च अपेक्षित आहे.तो शासनाने माफ करावा.त्या ठिकाणचा कार्यरत जो कर्मचारी वर्ग आहे त्याऐवजी कर्मचारी महानगरपालिके तर्फे भरण्यात यावे असे माझे मत आहे.परंतू जायकवाडी पाणी पुरवठा योजना महानगरपालिकाकडे हस्तांतरित झाल्यास महानगरपालिकेला परवडणार नाही. ज्यामूळे आर्थिक बोजा पडेल.

मा.महापौर : पाण्याची पाईपलाईन बाबत महानगरपालिकेला जो ५ लाख रुपये खर्च रुपये ५ करोड येतो.कर्मचाऱ्यांच्या बाबत आपण प्रकल्पातील अधिकारी वर्ग १०२ ह्यांना डेप्युटेशनवर एका वर्षासाठी घ्यावे व बाकीबाबत सभागृहात चर्चा करावी या योजने अंतर्गत दोन विभागाशी संबंध येत असतो.

१) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ २) जीवन प्राधिकरण मंडळ ह्या दोघांच्या विभागाशी महानगरपालिकेने वेळोवेळी संपर्क साधून कार्यवाही करावयाची आहे.याबाबत प्रशासनाने बारकाईने लक्ष द्यावे.

श्री.मुजीब आलमशा खान : महानगरपालिकेवर जो पाणी पुरवठ्याचा व लाईटबीलचा जो खर्च आहे तो शासनाने माफ करावा.नंतरच पाणी पुरवठा जलवाहीनी हस्तांतर करण्यात यावी.

मा.महापौर : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळास लाईट बिलाचे आपल्याला ४०.०० कोटी रुपये द्यावयाचे आहेत.लाईट बील खर्च व शेती वरती जी आकारणी शासन करते त्यानुसार ५० पैसे प्रति युनिट प्रमाणे आकारणी करण्यास शासनाने कळवावे न केल्यास तसा प्रस्ताव आपण सभागृहात घ्यावा की,४०.०० कोटी रु.माफ करण्यात यावे.तेव्हा ह्याबाबत सभागृहाने निर्णय घेणे आवश्यक आहे.

श्री.प्रभाकर विधाते : सदरील पाणी पुरवठा हस्तांतरण केल्यानंतर तेथील कर्मचारी वर्ग ५०% महानगरपालिकेकडे घ्यावा व ५०% कर्मचारी मनपाने स्वतः जबाबदारी घेवून महानगरपालिकेने कार्यवाही करावी.तसेच कांचनवाडी ते सिडको पर्यंतची पाईप लाईन फुटून शहराला व सिडको भागाला पाणी पुरवठा सुरळीत व नियमीत होत राहिल.

श्री.काशीनाथ कोकाटे : जायकवाडी ते औरंगाबाद पाणीपुरवठा हस्तांतरण केल्यानंतर या अगोदर आपण फक्त महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ लाईट बील भरत होते.बाकीचा सर्व खर्च संबंधीत प्राधिकरण मंडळ करित होते व पाण्याच्या दराप्रमाणे पाणी देयक प्राधिकरण मंडळास महानगरपालिका देत होती.तेव्हा हस्तांतरण केल्यास महानगरपालिका कोणत्या पध्दती अवलंबविणार आहे याबाबतची सविस्तर टिप्पणी सभागृहाला द्यावयास पाहीजे.पाणी पुरवठा हस्तांतरण करतांना जो खर्चाचा बोजा २५ ते २६ कोटीचा आहे तो शासन माफ करणार आहे काय? त्यासहीत हस्तांतर करणार असेल तरच महानगरपालिकेला परवडणारा आहे.अन्यथा कर्मचारी वर्ग व इतर काही आर्थिक बाबी लक्षात घेता सदरील योजना हस्तांतरण झाल्यास महानगरपालिकेला आर्थिक दृष्ट्या महागात पडेल त्याची जाणीव ठेवावी व तसे शासनाकडे याबाबत अनुदानाची मागणी करावी कारण या योजनेमध्ये

बहुतांशी कर्जेही शासनाकडून घेतलेले असेल.

- श्री.जावेद रज्जाक: १) हया हस्तांतरण संबंधात मा.महापौर हयांनी आपले मत मांडावे. २) दुसरा प्रश्न असा की, आपण शिष्ट मंडळासहित मा.मुख्यमंत्री महोदय यांना जायकवाडी ते औरंगाबाद पाणी पुरवठा हस्तांतरण करण्यासाठीचा प्रस्तावाबाबत मुंबईला चर्चा करण्यासाठी गेले होते.त्यात काही पदाधिकारी,अधिकारी व नगरसेवकांचा ही समावेश होता.तर त्यावेळी काय निर्णय घेण्यात आला व काय आश्वासन मिळाले याची सविस्तर माहिती दयावी.३) शासनाने जो जी-आर काढून महानगरपालिकेवर बंधन टाकलेले असून २६ ते २७ वर्षांपासून पाणी पुरवठा बाबत अशा प्रकारचे पत्र शासनाने कधीही पाठविलेले नव्हते ते चुकीचे असून तो एक प्रकारचा औरंगाबाद येथील नगरवासियांवर अन्याय होय कारण अशा प्रकारचे पत्र शासनाने महानगरपालिकेला पाठविलेले आहे की, पाणी पुरवठा योजना व २३ नोव्हें. पर्यंत हस्तांतरण न केल्यास तो बंद करण्यात येईल हा एक प्रकारचा शासनाचा दबावकारक प्रश्न महानगरपालिकेवर टाकले असून त्यास आम्ही सहमत नाही,दुसरी बाब अशी की,ते महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे जें ४०.०० कोटी रु. विजेचे बिलाचे दयावयाचे आहेत ते शासन माफ करणार नाही.तसेच कर्मचारी वर्ग हा कशा पध्दतीने महानगरपालिका घेणार आहेत.कर्मचारी सेवानिवृत्त होईपर्यंत महानगरपालिकेत राहणार आहेत काय? त्यास शासनाकडून किती रक्कम महानगरपालिकेला घेणार आहेत कर्मचारी सेवानिवृत्त होईपर्यंत महानगरपालिकेत राहणार आहेत काय? त्यास शासनाकडून किती रक्कम महानगरपालिकेला पुरविली जाईल याची माहिती दयावी.महानगरपालिकेने पाणीपुरवठा हस्तांतरण केले तर शासन किती रक्कम देवू शकते याची हमी शासनाने दिली आहे काय? अन्यथा महानगरपालिका आर्थिक दृष्ट्या सध्या कमकुवत असून बऱ्याचशा नागरी समस्या आर्थिक उत्पन्नाच्या अभावी खुंटलेल्या आहेत.मागील वर्षी शासनाने रु.१०.०० कोटीचे अनुदान दिले नंतर यावर्षी रु. ४.०० कोटीचे अनुदान दिले.परंतु शासनाने सदरच्या अनुदानाचे खर्च कशा प्रकारे करावे याच्या जाचक अटी टाकून दिलेल्या आहेत काय असे वाटते.कारण त्या अनुदानाचे सर्व पैसे कुठे खर्च होत आहेत हे समजायला मार्ग नाही. ४) जर जायकवाडी पाणी पुरवठा योजना महानगरपालिका कडे हस्तांतरण झाल्यास शहरास दोन वेळेस पाणी पुरवठा होणार काय ? याची माहिती दयावी.
- ५) या योजनेतील जी जुनी लाईन सध्या त्याठिकाणी आहे ती खराब झालेली असल्याने शासनातर्फे नवीन पाईपलाईन टाकून देणार आहे काय?
- ६)सध्या जायकावाडीतून शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असून पूढे काय होईल याची वाच्यता आत करणे नको.

- श्री.स.अली मिरा सलामी : १)पाणी पुरवठा हस्तांतरण करण्यास आमचा विरोध नाही.सदरील प्रस्तावाबाबत आपण मा.मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुंबईला गेलो होतो.त्यात काय निष्कर्ष झाला याची सभागृहाला प्रथमतः माहिती दयावी व शासन या योजनेसाठी किती खर्च देणार आहे असे आश्वासन मिळाले काय? सध्या महानगरपालिकेला ११.३६ करोड रु. तोटा होणार आहे तेव्हा शासन हा तोटा होत असलेली रक्कम महानगरपालिकेला देणार आहे काय? व जे थकबाकी आपल्यावर महाराष्ट्र राज्य विद्युत

- मंडळाची आहे ती शासन माफ करणार आहे काय? याची माहिती दयावी.
- २) कर्मचारी वर्गापैकी १३८ चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत ते सर्व महानगरपालिकेकडे सेवेत सामावून घेणार आहेत काय? घेतल्यास त्याचा एकूण महानगरपालिकेवर किती खर्च येणार आहे याची सविस्तर माहिती दयावी.
- ३) अधिकारी वर्ग-१ व २ चे आहेत त्यांना आपण १ वर्षासाठी डेप्युटेशनवर घेणार की त्यांना पुढील सेवेत कायम घेणार याची माहिती दयावी.

श्री.नरेंद्र पाटील : १) सर्वसाधारण सभेमध्ये ऐनवेळचा विषय म्हणून आपण मांडला होता. त्या प्रस्तावावर दोन पत्र जोडलेले होते.जे की परिसर अभियांत्रिकी यांचे होते त्यान नमूद केल्याप्रमाणे दि.२३/११/९७ पर्यंत मनपाने पाणी पुरवठा लाईन हस्तांतरण करावी. जर महानगरपालिकेने पाणी पुरवठा योजना हस्तांतर केली नाही तर त्यापुढे सदरील पाणी पुरवठा योजनाही हस्तांतर इ ाल्याचे समजले जाईल.शासनाची ही बाब मनपासाठी अतिशय गंभीर होय.

- २) दि. ९/९/९७ च्या सर्वसाधारण सभेतील विषय क्र. ११८/८ अन्वये जायकवाडी ते औरंगाबाद पाणी पुरवठा बाबतचा ठराव पारीत झालेला आहे.तेव्हा या सर्वसाधारण सभेत फक्त दुरुस्ती करावयाची आहे.ती कायम करुनच शासनाकडे प्रस्ताव पाठवावा.३) मनपाला जो तोटा येतो १६ कोटींचा आणि परिसर अभियांत्रिकी यांच्याकडून हस्तांतरण करुन घेतल्यास ११.३४ कोटींचा येईल त्यासाठी आपण हे हस्तांतर करणे योग्य आहे.मात्र याबाबत सभागृहात चर्चा करुन निर्णय घ्यावा लागेल.४) सध्या विद्युत मंडळाने जे ३६.०० कोटीची थकीत रक्कम विद्युत दयेयकाची आहे ती शासनाने माफ करावी.तसेच मनपाला दरवर्षी १६.०० कोटी रुपये लाईट बीलावर खर्च येतो.नक्षत्रवाडी ते औरंगाबाद व औरंगाबाद ते क्रांतीचौक येथील नवीन पाईप लाईन बाबत शासनाकडून मंजूरी झालेली आहे.त्याबाबत यात समावेश केलेला आहे काय? की पुन्हा मनपाने नव्याने खर्च दाखविला याचीही माहिती दयावी.५) तसेच परिसर अभियांत्रिकी यांचेकडे जे कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत तो एकूण १३८ आहेत तर त्यापैकी मनपा ५०% कर्मचारी मनपात व ५०% त्यांचे घ्यावे व त्यांचेवर संपूर्ण नियंत्रण मनपाचे असावे असे माझे मत आहे.

श्री.प्रफुल्ल मालानी : १) हा ठराव अगोदरच पास झालेला आहे.यात दुरुस्त्या काय करावयाच्या याबाबत चर्चा करवी.रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या जमीन ग्राहकाची संख्या ३३ आहे व किती शेतकरी आणि कंपन्यांना पाणी पुरवठा या पाईप लाईपद्वारे होतो. त्यात कंपनी,ग्राम पंचायत वगैरे येतात काय? याचा खुलासा व्हावा. तसेच जो कर्मचारी वर्ग आपण घेणार आहोत त्याचा खर्च किती येणार व ते घेणे जरूरीचे आहे काय याचाही खुलासा होणे गरजेचे आहे.२) जवळ जवळ जायकवाडी पाईप लाईनला २० ते २५ वर्षे इ ालेले असेल आणि आता हस्तांतर झाल्यास ते न परवडणारे होईल.यावर किती खर्च येणार आहे.१६.०५ कोटी तो त्यामधून आपण हस्तांतर केल्यानंतर ११.३४ कोटी तोटा येणार म्हणजेच ५ कोटी रुपये होतात.परंतू आणखी हे ११.३४ कोटी रु. जो तोटा होतो तोही कसा कमी करता येईल याबाबतचा प्रशासनाने मुद्दे निहाय चौकशी करावी.

श्री.सुदाम सोनवणे : या विषयाबाबत ठराव पास झालेला असून सभागृहात प्रशासनामार्फत मा.आयुक्त यांनी याबाबत काही टिप्पणी केलेली असल्यास सविस्तर माहिती

दयावी.

मा.महापौर : कार्यकारी अभियंता यांनी माहिती दयावी.

कार्यकारी अभियंता : सदरील विषयावर चर्चा करून शासनाच्या निर्णयामुळे हया विषयास मंजूरी मिळणे व हस्तांतर करणे जरूरीचे आहे. जायकवाडी ते औरंगाबाद दरम्यान अंदाजे ४२ किलोमीटर पाईप लाईन आहे.यात दोन जलवाहिन्याची (जुनी व नवीन) समावेश आहे.जायकवाडी येथे या योजनेचे पंप बसविण्यात आलेले आहेत.त्या पंपाद्वारे ढोरकीन पर्यंत पाणी पुरवठा होतो. नंतर ढोरकीन येथेही पंप बसविलेला असून तेथून फारोळा येथे जलशुध्दीकरण केंद्र आहे.तेथे पाणी शुध्दीकरण केले जाते. जलशुध्दीकरण झाल्यानंतर नक्षत्रवाडी येथील टाक्यांमध्ये पाणी साठविल्या जाते. त्यानंतर तेथून शहराला पाणी पुरवठा होतो.हया एकूण कामासाठी १३८ कर्मचारी वर्ग संपूर्णरित्या काम करतात.वर्ग-२ (२) व कनिष्ठ अभियंता सहा (६) आहेत हा प्रकल्प मनपाकडे हस्तांतर केल्यानंतर आपल्याला हा कर्मचारी वर्ग घेणे जरूरी आहे त्यात अट अशी आहे की, जे कर्मचारी ४५ वर्षांचे आतील आहेत तेच कर्मचारी आपण घेऊ.४५ वर्षांच्या पुढील जे कर्मचारी असतील त्यांना आपण घेणार नाहीत.यात तांत्रिक जे कर्मचारी आहेत त्यांना एक वर्षासाठी डेप्युटेशनवर आपण घेवून नंतर आपल्याला ठेवावयाचे की नाही हे सभागृहाने ठरवावे.महाराष्ट्र प्राधिकरणाने २३ ठिकाणी पाणी वाटप होते. ज्यामूळे २२४.९९ लाख रु.उत्पन्न होते.मनपा ५८९.९२ लाख रु. प्रतिवर्षी पाणी पुरवठा खरेदी पोटी देते.८१४.९१ लाख असे वर्षाचे उत्पन्न आहे. आज मनपाला २१.४९ लाख रु. खर्च पाणी पट्टी व विद्युत देयकाचा आहे.मनपाला यातून रु.५००.०० लाख उत्पन्न पाणी पोटी होते.पाईप लाईन मेन्टेनन्स खर्च ठराविक व अठराविक खर्च व कर्मचारी यांचा पगार भत्ता याचा खर्च १७०६.०० लाख येतो.हस्तांतरण केल्यानंतर त्याचा यंत्रसामुग्रीही हस्तांतरण करावी लागणार.जायकवाडी ते औरंगाबाद या ७० किमी अंतरात १२०० आणि १४०० एम.एम.पी.एस.पाईप टाकलेले आहेत.काही त्रुट्या राहिल्या होत्या त्या पूर्ण करण्यात येणार आहेत व १३८ कर्मचारी यांचा खर्चही येणार आहे.

श्री.हमीद उद्दीन ताबा : पाणी पुरवठा जलवाहिनी हस्तांतर केल्यानंतर मनपाचा फायदा किती होणार आहे व पाणी पुरवठ्यासाठी विद्युत दयेयक अदा कोण करणार याची माहिती दयावी.सदरील योजना मनपाने हस्तांतर करून घेतल्यास आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही.त्यासाठी शासनाकडून भरीव अनुदानाची मागणी करावी.

कार्यकारी अभियंता : पाणी पुरवठा हस्तांतर केल्यानंतर मनपाचा फायदा होणार नाही जो १६.०५ कोटी रु. आज खर्च येतो तो ११.३४ कोटीवर येईल म्हणजेच ५ कोटीचा खर्च कमी होईल ते ५ कोटी रक्कम आपल्या मनपाचे शिल्लक राहिल. पाणी पुरवठ्या संदर्भात येणारी विद्युत बीले मनपास भरावी लागणार आहे.त्यामूळे थोड्या प्रमाणात मनपाला तोटाच होणार आहे.

श्री.महादेव सुर्यवंशी : जायकवाडी पाणी पुरवठा हस्तांतर होणार आहे. या ठिकाणी पाणी पुरवठ्याबाबतचा खर्च दाखविलेला आहे.विद्युत मंडळाचा कसलाही खर्च दाखविलेला नाही.तरीही पाणी पुरवठा हस्तांतर केल्यानंतर ५ कोटी रु.मनपाचा कमी खर्च होणार आहे.त्यामूळे हयास सभागृहाने मंजूरी दयावी.

श्री.वसंत देशमुख : १) ठराव ११८/८ पारीत झालेला आहे त्यातील मुद्दे समाविष्ट करण्यात आलेले नाहीत.दि.४/१०/१७ च्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध शेतकरी/कंपन्यांना पाणी पुरवठा करतो.त्यात १५ दाखवलेले होते.परंतू ३२ ग्राहक दाखविले म्हणजे वेळोवेळी असा बदल पुढे होणार काय? २) २३/१०/१७ पर्यंत पाणी पुरवठा बंद होणार आहे त्यानंतर मनपाने काही उपाय योजना केली आहे काय? ३) जे कर्मचारी आपण घेणार आहोत त्यांचा भत्ता अंतरभूत शासनाकडून मिळणार आहेत काय? ४) येणारे कर्मचारी होकारार्थी आहेत काय? असे शासनास कळविले आहे काय? व शासन जो निर्णयाचा बोजा या योजनेद्वारा असतेल तो माफ करणार आहेत काय? याचा खुलासा करावा.

मा.महापौर : मा.आयुक्त यांनी खुलासा करावा.

मा.आयुक्त : सदरील प्रस्ताव या अगोदर सभागृहात मांडण्यात येवून तो पारीत केलेला आहे.परंतू हया ज्या अडचणी पुढे येवू लागल्या त्यासाठी एक टिप्पणी तयार करुन हा प्रस्ताव परत सभागृहा समोर ठेवण्यात आलेला आहे.त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे.त्यानंतर दुरुस्त्या केल्या व सभागृहाने निर्णय घेवून उपसमिती तयार करुन सभागृहाच्या भावना शासनाला कळविल्या शासनाच्या आदेशानुसार ३२/११/१७ पासून जीवन प्राधिकरणाच्या जायकवाडी पाणी पुरवठा योजना हया प्रकल्पाचा संबंध राहणार नाही.ही योजना मनपाने हस्तांतर करावी असे शासनाचे पत्र आलेले आहे.या चर्चेत अनेक प्रश्न स.सदस्यांनी निर्माण केलेले आहेत.एम.एस.ई.बी.जी जी वीज आकारणी आहे ती शेतीच्या दराने शासनाने आदेश दिले आहेत काय? म.रा.वि.म.दरवर्षी एक कोटी ६० लाख रु. आपल्याला विजेचे बील देते.तीन ठिकाणी पंप करुन पाणी शहराला पुरविल्या जाते.त्यामूळे एवढ्या जास्त प्रमाणात खर्च मनपाला येणार आहे.त्यासाठी सभागृहात सविस्तर चर्चा करुन निर्णय घेणेसाठी सभागृहात सविस्तर चर्चा करुन निर्णय घेणेसाठी प्रशासनाने पुन्हा प्रस्ताव मांडलेला आहे.

१)स.सदस्य श्री.मुजीब आलमशा खान यांनी सूचना केल्या प्रमाणे जो दर आकारणी केल्या जाते.त्यामूळे वर्षाला म.रा.वि.म.कडून पंपींग मूळे रु.६०.०० कोटी दयावे लागते.

२)स.स.श्री.नरेंद्र पाटील हयांनी सूचना केल्याप्रमाणे मनपाची आर्थिक परिस्थिती ती लक्षात घेता शेती दराने पाणी पुरवठा करावे असा ठराव सभागृहाला दयावा लागेल.नंतर शासनाकडे कॅबिनेटमध्ये निर्णय घेवून कार्यवाही होईल.याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा लागेल.

३)गेल्या ८ महिन्यापासून कांचनवाडी ते औरंगाबाद दुरुस्तीत कोणत्याही प्रकारची अडचण आजपर्यंत पाईप लाईनमध्ये आलेली नाही.पाईप लाईन लिकेज वारंवार होत नाहीत.

४)स.स.श्री.कोकाटे यांनी उल्लेख केलेला आहे की,कर्जासह मनपाला हस्तांतरण करावयाचे की काय पाईप लाईन हस्तांतर आपल्याला करावयाची असेल तर आपणाला रु. २६.०० कोटीच्या कर्जासहित रक्कम दयावी लागेल.शासनाने ती माफ करावी.यासाठी शासनाला तसे कळवावे लागेल.

५)स.स.यांनी प्रश्न उपस्थित केला की, मेन्टेन्सचा जो खर्च येणार आहे तो मनपालाच द्यावा लागणार.पाणी पुरवठा लाईन हस्तांतर करावयाची झाल्यास आपल्याला

- संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागणार आहे.हे स.सदस्यांनी लक्षात घ्यावे.सदरील योजनेमधील कर्मचारी वर्ग आपल्याला अटीप्रमाणे घ्यावे लागणार आहे ते कशा पध्दतीने घ्यावयाचे हे सभागृहाने ठरवावे जर आपण १३८ कर्मचारी पूर्ण घेतले तर त्याचा खर्च जवळ जवळ १ कोटी येणार आहे.
- ६) स.स.श्री.अशफाक सलामी हयांनी सूचीत केल्यानुसार मा.मुख्यमंत्री यांचेकडे शिष्ट मंडळ मुंबईला गेले होते.त्याबाबतचे काय आश्वासन मिळाले हया बाबत मा.महापौर माहिती देतील.ही योजना हस्तांतरीत केल्यास जे १३८ कर्मचारी आहेत त्यांना सेवेत समाविष्ट करून घ्यावे लागेल.परंतू त्यामध्ये ज्या अटी आहेत त्यानुसारच.
- ७)स.स.श्री. प्रफुल्ल मालानी यांनी जायकवाडी ते औरंगाबाद पर्यंत पाणी पुरवठ्याचे जे इंडस्ट्रिज / शेतकरी येतात त्यांचेकडून खर्च मनपाला करावा लागेल ही जबाबदारी मनपाला घ्यावी लागणार आहे.
- ८)हया योजनेसंबंधी ज्या अटी व शर्ती ठरवून दिलेल्या आहेत त्यानुसारच प्रक्रीया पूर्ण कराव्या लागणार आहेत.
- ९)स.स.श्री.महादेव सुर्यवंशी यांनी सुचना केली की, महाराष्ट्र विद्युत मंडळाचा यामध्ये उल्लेख नाही.तेव्हा हया प्रस्तावात जो काही खर्च येणार आहे तो यामध्ये समाविष्ट केलेला आहे.
- १०)स.स.श्री.वसंत देशमुख यांनी विचारलेल्या सुचनांची उत्तरे कार्यकारी अभियंता (पापू) यांनी दिलेली आहेत.
- ११)शासनाच्या वक्तव्यांमूळे दि. २३/११/१७ पासून हस्तांतरण करण्याच्या प्रक्रीयेबाबत मा.पालकमंत्री / जीवन प्राधिकरण मंडळ व शासनाच्या वरिष्ठ अधिकारी आणि मनपा हयांच्यामध्ये बोलणी / चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागेल.
- श्री.सै.मिरा सलामी : शासनाने अशा योजनावरील जी थकबाकी असेल ती माफ करावी असे स.सदस्यांच्या भावना आहेत.परंतू ज्यावेळेस शासन काही मनपाला अनुदान देते ते अनुदान शहरातील सौन्दर्यीकरणाच्या कामासाठी वापरण्यात येतो.हया योजनेबाबत ४०.०० ते १५.०० कोटीचा खर्च मनपाला येणार आहे.तो शासनाकडून अनुदान स्वरुपात घ्यावा.अशी एकमुखी मागणीचा सभागृहात प्रस्ताव दयावा व शासनाकडे पाठवावा किंवा पुन्हा शिष्टमंडळाद्वारे भेटून कळवावे.
- श्री.प्रफुल्ल मालानी : १) पाणी पुरवठा योजनेतील शेतकर्यांकडील थकबाकी किती आहे याची पाहणी करावी. २) वीज दराबाबत पंपिंगची पॅनॉल्टी किती येते याची माहिती दयावी व त्यावर कोणतीही उपाय योजना करता येईल याची माहिती दयावी.
- श्री.काशीनाथ कोकाटे : १) मनपाला जायकवाडी ते औरंगाबाद पाणी पुरवठा जलवाहिनी हस्तांतरण करण्यात येते तो संपूर्ण खर्च मनपाला दयावा लागणार आहे.त्यामूळे मनपाला तोटाच सहन करावा लागणार.
- २)या पाईप लाईनसाठीचा जो २६ कोटी रु.खर्च येणार आहे.सदरचा खर्च शासनाने माफ करावा.
- ३)मनपाने पाणी पुरवठा हस्तांतर केल्यानंतर जी थकबाकी रु.५५.०० कोटीचे असेल ती शासनाने माफ करावी किंवा अनुदान दयावे व विजेचे बील येईल शासनाने शेतीच्या दराने बील आकारावे व शहरातील विकास कामासाठी शासनाने वाढीव रक्कम मनपाला दयावे.

श्री.जावेद रज्जाक : १) माजी आयुक्त श्री.दिशाभूल करून सभागृहात प्रस्ताव मांडलेला होता.त्यामूळे अशी परिस्थिती आलेली आहे. २) हस्तांतर झाल्यानंतर नागरिकांना दोन वेळेस पाणी मिळू शकेल काय? याची माहिती दयावी. ३) शहरातील प्रत्येक वॉर्डात पाण्याचा प्रश्न सुटावयास पाहीजे.कारण नागरिक नियमाप्रमाणे पाण्याचा टॅक्स भरतात.तेव्हा ही योजना हस्तांतर केल्यानंतर पाणी पुरवठा कर ९७-९८ चा वाढविणार नाही काय? याची माहिती दयावी. ४) मा.महापौर यांनी मा.मुख्यमंत्री यांच्याकडे विनंती करावी की,जी थकबाकी कर्ज रु. ७०.०० कोटी या योजनेसाठीचे परिसर अभियांत्रिकी हयांच्याकडून हस्तांतर होत असतांना लागणार आहे ते माफ करावे व नंतरच सदरील योजना हस्तांतर करण्यास हरकत नाही.

श्री.नरेंद्र पाटील : सदरील योजना हस्तांतर करावयाची ही सभागृहात मान्यता द्यावी. परंतू टिप्पणीमध्ये असे दाखवले की,परिसर अभियांत्रिकी विभागाने ५२ कोटी रुपये कर्ज दिले आहे त्याचा खर्च कशा प्रकारे त्यांनी केलेला आहे त्याचा खुलासा करावा.

श्री.जयवंत ओक : जायकवाडी पाणी पुरवठा योजना हस्तांतरण केल्यानंतर परिसर अभियांत्रिकी विभागातील जे अधिकारी घ्यावयाचे आहेत असे शासनाने कळविले आहे काय? तर माझ्या मते ५०% कर्मचारी वर्ग आपण त्यातील घ्यावेत व ५०% कर्मचारी महानगरपालिकेने सेवाभरती नियमाप्रमाणे भरण्यात तसेच शासनाने कर्ज माफ करावे असे स.सदस्यांनी सूचना मांडल्या परंतू ही गोष्ट चुकीची असून स्थानिक स्वराज्य संस्था यांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे असे मला वाटते. शासनाचे ते अनुदान येत ते सर्वांसाठी खर्च केले पाहीजेत.कोणत्याही विषयावर चर्चा करून विद्युत बील माफ करावे हे म्हणून चुकीचे आहेत.जर शासनाने अनुदान योग्य त्या विकासाच्या सुविधासाठी वापरण्यात आले तर शासन आणखी अनुदान देवू शकते.याचा सारासार विचार करावा.

श्रीमती नुरजहाँ बेगम : पाणी पुरवठा हस्तांतरण केल्यानंतर शासनाने जे परिसर अभियांत्रिकी विभागाकडे जी थकबाकी बोजा आहे तो माफ केला तर महानगरपालिका शहरातील नागरिकांच्या ज्या थकबाकी नळपट्टी,घरपट्टी इ.माफ करू शकतो काय? याची माहिती दयावी.

मा.महापौर : नगरपालिका असतांना महानगरपालिका झाल्यानंतर शहर विकासासाठी शासनाला अनुदान द्यावे लागते जनते कडील असलेली थकबाकी रक्कम महानगरपालिका माफ करू शकत नाही. हे लक्षात घ्यावे ते नागरिकांना भरावेच लागेल.जायकवाडी ते औरंगाबाद जलवाहिनी वरील जे कर्ज संबंधीत विभागाने घेतलेले आहेत ते शासनाने माफ करण्यासाठी शासनाकडे विचार विनिमय करण्यात येईल.व शासनच वरिष्ठ स्तरावर कमेटीद्वारे कोणत्या कामावर किती खर्च करावा हे ठरवून देते.मा.मुख्यमंत्री यांचेकडे शिष्ट मंडळाद्वारे भेट घेतली असता शहर विकासाचे प्रश्न लक्षात घेता नंतर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.त्यासाठी पुन्हा शिष्टमंडळ मा.मुख्यमंत्री महोदय यांना भेटणार आहे.

श्री.प्रदीप जैस्वाल : पाणी पुरवठा हस्तांतरण केल्यानंतर तोटा कमी होणार असेल तर पाणी पुरवठा हस्तांतरण करणे योग्य आहे.

श्री.गंगाधर गाडे : शासनाने जे पत्र दिलेले आहे की, २३/११/१७ पर्यंत पाणी पुरवठा पाईप



लाईन महानगरपालिकेने हस्तांतरण केले नाही तर पाणी पुरवठा रद्द करण्यात येईल हे एक धमकीवजा दिलेले पत्र असून शासनातर्फे अशा प्रकारचे पत्र पाठविणे योग्य नाही. नागपूर महानगरपालिका ही सर्वात जुनी महानगरपालिका असून कोटयावधी उत्पन्न हया महानगरपालिकेला मिळते. तरीही शासन त्यांना ५० कोटी रु. अनुदान देते व औरंगाबाद हे शहर आशिया खंडात सर्वात जास्त गतीने डेव्हलपमेंट होणारे शहर असून या ठिकाणी नव्याने सुधारणा होत असून त्यासाठी निव्वळ फक्त ४ कोटी रुपये अनुदान मंजूर करणे ही बाब योग्य नाही यासाठी हा ठराव संमत करून शासनाने ७० कोटी रुपये मंजूर करावे व कर्मचारी वर्ग किती कमी करता येईल तो कमी करावा व जेष्ठतेनुसार कर्मचारी वर्ग सेवेत सामावून घ्यावेत.

श्री.गौतम खरात : १) पाणी पुरवठा हस्तांतरण करीत असतांना पाणी पुरवठा हस्तांतरण करीत असतांना पाणी पुरवठा ज्या धरणापासून ते शहरापर्यंत होतो आहे त्यात पाईप लाईन पासून आजूबाजूला जे १०-११ किलो मिटरवर खेडी गावे आहेत त्या गावांना पाणी मिळावे अशी शासनाची योजना आहे काय? असल्यास महानगरपालिकेने पाणी पुरवठा हस्तांतरण करून तसे शासनास कळवावे. २) मागे सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा झालेली २०१० पर्यंत नवीन पाईप लाईन योजना राबवणार आहोत तर त्याचा खर्च कोण करणार याचा खुलासा व्हावा. ३) खुल्या बाजारातून लाईन टाकण्यासाठी कर्ज घेतलेले आहे ते एकूण ५२ कोटी रुपये आहेत ते महानगरपालिकेला परतफेड करावी लागेल काय? कर्मचारी वर्ग १३८ जे आहेत त्यांना महानगरपालिका सेवेत घेवू नये. महानगरपालिकामध्ये बरेच कर्मचारी हे १० ते १५ वर्षांपासून रोजंदारीवर कामे करतात. सदरील योजनेतील जे कर्मचारी स्वरूपाचे असतील त्यांना घेण्यास हरकत नाही. परंतु शिपाई, क्लर्क अशा---- लोकांचा महानगरपालिकेत समावेश करतांना प्रशासनास योग्य तो विचार करूनच करावी.

श्री.गिरजाराम हाळनोर : पाणी पुरवठा जलवाहिनी हस्तांतरण महानगरपालिकेने केले नाही तर जलवाहिनी बंद करण्यात येईल हे शासनाचे पत्र नसून प्राधिकरण मंडळ यांचा तो निर्णय आहे.

मा.महापौर : हया विषयावर खूप चर्चा झालेली असून चर्चेअंती असे ठरले की, १) परिसर अभियांत्रिकी प्राधिकरण मंडळ याच्यावरती जी थकबाकी रक्कम आहे ती शासनाने माफ करावी. एकंदरीत रु. ५५.०० कोटी शासनाने महानगरपालिकेस दयावा किंवा हस्तांतरण करतांना येणारा सर्व खर्च शासनाने वीज बीलासहित माफ करावा. २) यापुढे एम.एस.ई.बी.चे येणारे बील हे शेती दराप्रमाणे कर युनिट प्रमाणे लावावे. ३) कर्मचारी वर्गापैकी ६० अधिकारी असून सर्व कर्मचारी वर्ग १३८ असून कार्यकारी अभियंता यांनी ४५ वर्षांच्या वर तीस वय असेल त्यांना घेवू नये ५०% सदरील विभागाचे सेवेत सामावून घेवून ५०% आपल्या विभागातून सामाविष्ट करून घेवू अशी शासनास विनंती करावी.

ठराव : प्रस्तावात दर्शविल्याप्रमाणे आणि स.सभासदांचे सभागृहातील चर्चे अन्वये खालीलप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडे कळविणे बाबत निर्णय घेण्यात आला.

१) जीवन प्राधिकरण कार्यालयाकडून जायकवाडी पाणी पुरवठा योजना हस्तांतर

करण्यासाठी महानगरपालिका औरंगाबाद यांना जो प्रस्तावित खर्च रु. ५५.०० कोटी येणार आहे.सदरील खर्च शासनाने माफ करावा.

- २) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ औरंगाबाद यांचेकडील पाणी पुरवठ्याद्वारे येणारे विजेचे बील हे शेतकरी वर्गाला जो दर आकारला जातो.त्याप्रमाणेच शासनाने विद्युत मंडळास आदेशीत करावे.
- ३) वर्ग-२ चे अधिकारी कर्मचारी यांना एका वर्षासाठी डेप्युटेशनवर महानगरपालिका औरंगाबाद घेण्यास तयार राहिल.व वर्ग-४ चे कर्मचारी ५०% महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची कार्यवाही करील व ५०% कर्मचारी महानगरपालिका अस्थापनेतून भरावे.
- ४) शासनाने अनुदान स्वरूपात या योजनेसाठी रु. २५.०० कोटीचा निधी औरंगाबाद महानगरपालिकेस दयावा.

या व इतर दुरुस्तीसह प्रस्तावास सर्वानुमते मंजूरी देण्यात येते.वैधानिक कार्यवाही व्हावी. याबरोबरच "जण गण मन" या राष्ट्रगीताने सभा संपल्याचे जाहीर केले.

स्वाक्षरीत/-  
नगरसचिव  
महानगरपालिका,औरंगाबाद.

स्वाक्षरीत/-  
मा.महापौर  
महानगरपालिका,औरंगाबाद.